

श्री

भारत-इतिहास-संशोधक मंडळ

पुरस्कृतग्रंथमाला क्र. २४

शिवचरित्र-साहित्य

खंड ३ रा.



संपादक—

रा. रा. शंकर नारायण जोशी,

रा. रा. गणेश हरी खरे.

मुद्रक व प्रकाशक—

रा. रा. शं. न. जोशी, 'चित्रशाला प्रेस' १०२६ सदाशिव पेठ,  
पुणे शहर

किंमत रु. १०/०० फक्त

श. १८५२ ]

किंमत रु.

[ इ. १९३०

## प्रस्तावना.



शिवचरित्रसाहित्याच्या या तिसऱ्या खंडांत ले. ३९८ ते ६७४ म्हणजे २७७ कागद प्रसिद्ध केले आहेत. पत्रे प्रसिद्धीस येण्यापूर्वी पुढील सात गोष्टी कराव्या लागतात. ( १ ) कागदांचा पत्ता लावणे ( २ ) कागद मालकांकडून मिळविणे. ( ३ ) नकला करणे व रुजू पाहणे ( ४ ) तारखा ठरविणे ( ५ ) कालानुक्रमाने लावणे, दुबार असलेले कागद काढून टाकणे किंवा संक्षेप करणे, टीपा देणे आणि प्रेस कापी तयार करण्यासाठी करावी लागणारी इतर कामे करणे. ( ६ ) प्रुफे तपासणे ( ७ ) व सूची करणे. या सात गोष्टीपैकी पहिली तीन कामे आम्हीं केलेलीं नाहींत. पुढील ४ कामे बहुतेक आम्हीं केलीं आहेत. कांहीं फामांचीं प्रुफे तपासतांना व सूची लिहितांना श्री. दि. वि. काळे एम्. ए. यांची मदत झालेली आहे.

शिवचरित्रसाहित्याच्या पुस्तकांत शिवोत्तरकालीन कागद आलेले पाहून वाचकांस आश्चर्य वाटेल. पण कागद घराणेवार मिळतात, व सोय, एकसूत्रता, वगैरे दृष्टीनें कै. राजवाडे यांनीं घातलेल्या पद्धतीप्रमाणे ते घराणेवार छापणेच युक्त असते. यामुळे अशा पुस्तकांत शिवोत्तरकालीन कागद येणे अपरिहार्य आहे.

इतर खंडाप्रमाणे याही खंडांतील कांहीं कागद अस्सल तर कांहीं नकल आहेत. आंतील माहितीमुळे कांहीं कागद संशयास्पद ठरतील. याद्यांतील मित्या व वंशावळींतील पुरुष हे नेहमीं बरोबरच असतात असें नाहीं. पण प्रत्येक कागदाची चिकित्सा करून त्यातून इतिहास काढणे हें काम कालावधीचें, विशेष कुशलतेचें व खोल अभ्यासाचें आहे. तितकी सवड नसल्यानें मूळ कागद मिळाले त्या स्वरूपांत वाचकांपुढें ठेविले आहेत.

पुस्तकास शेवटीं सूचि जोडलेली आहे. त्याबरोबरच, छापलेलीं पत्रे किंवा लेखांक कोणी कोणास उद्देशून व कशासाठीं लिहिले ह्याचीहि स्वतंत्र यादी देणे फायद्याचें होईल. आणि ' शिवकालीन-पत्र-सारसंग्रह ह्या ग्रंथांतील सर्वहि म्ह. २३४० लेखांक अशा प्रकारेच छापलेहि आहेत. फरामीन्-उस्-सलातीन् ह्या फारसी पुस्तकांतहि हा प्रकार अवलंबिला आहे. त्याप्रमाणे प्रस्तुत ग्रंथांत करावयाचें. परंतु, ह्यांतील लेखांक कालानुक्रमाने पण घराणेवार छापले असल्यामुळे शिवाय तशी यादी देणे तर तीहि पुनः लेखांकानुक्रमाने देण्यापेक्षा पाठविणाराच्या नामानुसार अकारादिक्रमाने देणे इष्ट असल्यामुळे नुसती तशी यादी देण्याची तितकी आवश्यकता नाहीं.


यांतील निरनिराळ्या घराण्यांतील कागद कोणी दिले व कोणी संशोधिले हें अनुक्रमणिकेवरून दिसून येईल. यापैकी ३-६ प्रकरणांतील पत्रे आज प्रसिद्धीसाठीं मिळण्याच्या कामीं रा. गो. स. सरदेसाई ( रियासतकार ) व ठाप्याचे रा. ल. वि. भावे यांनीं

सहाय दिलें, याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहों. संशोधन करण्याबद्दल संशोधकांचे आभार मानणें ज्याप्रमाणें आवश्यक आहे, त्याप्रमाणें किंवा त्याहून जास्त ज्या मालकांनी उदारपणें कागद दिले त्यांचे आभार मानणें युक्त आहे. ते उदारपणा दाखवितात म्हणून पूर्वजांचा बरा वाईट इतिहास उजेडांत येतो. तेव्हां इतरांनींही असाच उदारपणा दाखवावा. येवढीच सप्रेम विनंति आहे.

भा. इ. सं. मंडळ, पुणे. }  
श्रावण शु. ५ शक १८५२ }

शंकर नारायण जोशी  
गणेश हरी खरे

# पुरस्कार.



श्रीशिवचरित्रसाहित्य खंड तिसरा हा मंडळाच्या पुरस्कृतमालेत समाविष्ट होऊन प्रसिद्ध होत आहे. हा खंड श्रीशिवचरित्रकार्यालयाकडून श्रीशिवछत्रपतींच्या त्रिशतसांवत्सरिक महोत्सवानिमित्त जी ग्रंथावली प्रसिद्ध झाली त्यांतीलच एक भाग आहे. आणि याच्या प्रकाशनाचा भार चित्रशाळेच्या चालकांनी पतकरून श्रीशिवचरित्रसाहित्यप्रसिद्धीस मोठे साहाय्य दिले आहे; याबद्दल मंडळातर्फे चित्रशाळेच्या चालकांचे आभार व्यक्त करणे आमचे कर्तव्य आहे.

श्रीशिवचरित्रसाहित्य या नांवाने स्वतंत्र खंड काढण्यास प्रारंभ केल्यापासून पुष्कळच तत्कालीन उपयुक्त कागदपत्रे हाती येत आहेत. साधनप्रसिद्धीचा प्रवाह जो जो खोलावत व रुंदावत जातो तो तो तिच्या आधाराने ज्यांनी इतिहास कथन केला पाहिजे आणि आम्ही तसे करतो म्हणून ज्यांची प्रतिज्ञा असते अशांची परिस्थिति खरोखर अधिकाधिक कठिण होत जाते. पूर्वी बनविलेला वृत्तांत स्थळोस्थळी चिताडून, खोडून भग्न करावयाचा प्रसंग येतो आणि ज्यावेळी हे नूतन साहित्य द्राक्षापाकवत् सहज सेव्य नसते आणि नारिकेलपाकाप्रमाणे बहिःकठिण, व नीरस व रुक्ष असते त्यावेळी ते नारिकेलकवच फोडून आंतील मधुररसाचे सेवन करणे व करविणे हे अभ्यासाभावी ज्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे असते त्यांनी ' ह्या कवट्यांत काय आहे ? ' म्हणून उपहास करावा यांत आश्चर्य नाही. इतकेच नव्हे तर ' द्राक्षसुद्धां आंबट ' म्हणून त्याचे सेवन न करतांच प्रौढी मिरविण्याचा खटाटोपहि कित्येकांस आवरत नाही.

मोघम आरोप करून जनतेच्या मनांत कालुष्य उत्पन्न करणे हे भलेपणाचे कार्य नाही. कोणी म्हणतो ' अहो, हे इनामाचे व वतनाचे कागद, तेव्हां त्यांत बनावटच पुष्कळ. '

आतां इनामाच्या व वतनाच्या खटपटींत लटपटीलाहि पुष्कळ अवसर असतो हे जरी खरे आहे तरी तेवढ्यावरून सर्व इनामी व वतनी कागद बनावट म्हणून त्यांचेकडे दुर्लक्ष्य करणे अशास्त्रीय व घातक आहे. बनावटपणांतहि पुष्कळ प्रकार करितां येतात. सर्वस्वी अगदीं निखालस बनावट कागद आणि माहितगारीने आणि सावधगिरीने तयार झालेला बनावट कागद हे दोन्ही बनावट असले तरी त्यांस एका मापाने मोजणे प्रमाणशास्त्राचे नियमांस धरून होणार नाही. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे इनामी व वतनी कागदांतहि अस्सल कोणते, बनावट कोणते आणि बनावट असतील ते कसल्या दर्जाचे बनावट याचाहि निर्णय करतां येतो, आणि मग सावधपणे या कागदांची विचिकित्सा करून त्यांतून इतिहासरचनेस उपयोगी असे विश्वसनीय माहितीचे कण गोळा करतां येतात. हे काम फार भ्रमाचे व जोखमाचे आहे.



पण ते तसें आहे म्हणून सर्व इनामी व वतनी कागदांस जाकें मुरडून रद्द समजणें इतिहास-कारांना शोभणार नाही. या इनामी व वतनी कागदांत पुष्कळदा एकतर्फी मजकूर असतो हेहि खरें. परंतु खाजगी वादांत सहजगत्या ज्या सार्वजनिक किंवा राजकीय बाबींचा उल्लेख-येतो तो विचारांत घेणें आणि त्याचा अर्वांतर पुराव्याचे जोडीनें निर्णयकर्मांत उपयोग करणें अवश्य आहे. असे उल्लेख एकतर्फी असण्याचा संभव बराच कमी असतो. या उल्लेखा-पेक्षांहि बलिष्ठ व विश्वसनीय पुरावा मिळेपर्यंत हेच उल्लेख प्रमाण समजणें योग्य होईल. तसेंच स्थळांचे वगैरेहि असेच उपयुक्त उल्लेख जमा करितां येतात. स्थळकाळनिर्णयाला या अशा उल्लेखांची मदत विनमोल होते. मात्र इतिहासाचे कामीं सावधपणा कोठेंच विसरतां येत नाही

घराण्यांचे कागदांत घराण्यांबद्दलची माहिती असते ती जरा विचारानेंच पत्करिली पाहिजे. त्यांत एकतर्फीपणाला वाव पुष्कळ. तथापि महजर, निर्णयपत्रें यांचे मदतीनें सत्य-निर्णय करण्यास पुष्कळ साहाय्य होतें.

असो; तर याप्रमाणें विचार केला म्हणजे या खाजगी कागदांचाहि इतिहासविरचनेस केवढा उपयोग होऊं शकतो हें घ्यानांत येईल. आणि म्हणूनच ते प्रसिद्ध करण्याचें अगत्य. मिळेल तो कागद संशोधक छापतात असाही एक प्रवाद कोठें कोठें ऐकूं येतो. तसें हि खरें नाही. कै. खरेशास्त्री यांनीं एकदा या भ्रमाचे निराकरणार्थ सांगितलें कीं ऐ. ले. संग्रहाचे १०।१२ खंड किंवा पांच सहा हजार पत्रें जमविण्यासाठीं सुमारे चारलक्ष पत्रें आपणांस चाळावीं लागलीं ! हाच अनुभव इतरांचाहि आहे.

असो. श्रीशिवप्रभूचा इतिहास श्रीशिवचरित्रसाहित्याचे प्रकाशनानें अधिकाधिक विश्वसनीय व निश्चित असा पुढें येत आहे आणि लवकरच जुने बखरी इतिहास रद्द होऊन नवा शास्त्रीय व सप्रमाण इतिहास जगापुढें येईल अशी आम्हांस उमेद आहे. जनतेकडून भरपूर प्रमाणांत कागदपत्रांचे रूपानें आणि द्रव्यरूपानें संशोधनास साहाय्य मिळेल असें आजपर्यंतच्या अनुभवावरून वाटतें.

श्रीशिवचरित्रकार्यालयांतील संशोधक, कागदपत्रांचे मालक, इतर साहाय्यक आणि मुद्रक यांचे पुनः एकवार आभार मानून पुरे करितों.

# संक्षेप व त्यांचा खुलासा.



अ०—अजम  
 अज र०—अज रस्तखाने  
 अधि०--  
 अ-आद०— } —अधिकारियान  
 अ आ०—आनाम  
 आली०—आली शान  
 इस्कील०—इस्कील करील त्यासी आपापले  
 महजबेची सौगंद असे.  
 इस्मी०—इस्मी व रस्मी  
 आलाद०—आलाद व अफलाद चालवीत  
 जाणे  
 क०—कलमी व कदमी  
 क०—कसवे  
 कार०—कारकुनान किंवा कारकुनान हाल  
 व इस्तकबाल  
 कु०—कुयरीच्या आकाराचा  
 कुल०—कुलबाब, कुलकानू  
 तुली-कुली०—खुली-दयाम दौल  
 रवा०—रवान  
 खुदा०—खुदायेवंद  
 चौ०—चौकोनी  
 चौधा०—चौधारियान  
 जमे०—जमे लवाजिमात  
 तालीक०—तालीक लेहून घेऊन असल  
 परतोन देणे.  
 दर हर०—दर हर साल, ताज्या खुर्दख-  
 ताचा-सनदेचा उजूर न करणे.  
 दाम० }  
 घाम० } —दाम दौलतह

दि०—दिवाण  
 देमु०—देशमुख  
 देस०—देसमुखान  
 देशा०—देशाधिकारी  
 न०—नकदी व जिनसी  
 नक०—नकदियात  
 नक्त०—नस्तयाती  
 नजर०—नजर इनायत फर्माऊन  
 ( नि ).—अक्षर निराळें, (नीपासून पुढचे)  
 प्रति०—'प्रतिपत्'ने आरंभ होणारा  
 प्रा०—प्रमाणें  
 फा.—फारशी  
 व.—बहुदळी  
 बजा०—बजानेब  
 बदा.—बदामी  
 बराए०—बराए मालुमाती खातिरेसी  
 आणौनु  
 बाजे०—बाजे उजूहाती  
 बिदा०—बिदानंद  
 बिनाबरा०—बिनाबरा इलतमेसी खाति-  
 रसी आणून  
 म०—( नांवापाठीमागे ) मलिक  
 म०—मजकूर  
 मशु०—मशुरल  
 मर्या.—' मर्यादे'ने आरंभ होणारी  
 मा०—मामले  
 माहा०—माहाल  
 माहा०—माहासूल किंवा महसूल व नस्त-  
 याती

मु०—मुकाम

मुकासा०—मुकासा अर्जानी जाला आहे

मुसलमान०—मुसलमान होऊन इस्कील  
करील त्यास मक्केची—मुसाफेची सौगंद असे

मो.—मोर्तब

मोक०—मोकदम

रा०—राजश्री

राज०—राजमान्य

शि.—शिक्षा

लं. व.—लंबवर्तुळी

वा०—वाटोळा

ष.—षट्कोनी

ष. को.—षट्कोनी

साइरे.—साइरे कानूनात

सी.—सीमा

से०—सेकिन

हज०—हजरत

हद०—हदमहदूद घालून देणे

हरसाल०—हरसाल ताज्या खुर्दखताचा  
उजूर न करणे

हवा०—हवालदार

हाल०—हाल व इस्तकवाल

हुदे०—हुदेदारान

हुजूर०—हुजूर येऊन मालूम केले जे

हिंदु०—हिंदू होऊन इस्कील करील त्यास  
कासीत गाय मारलेचे पातक असे.

क्षत्रिये कु०—क्षत्रिये कुलावतंस

# अनुक्रमणिका.



प्रकरण	मालक	संशोधक	पृष्ठ
१ चांबळी-सरनाईक	नाना सरनाईक	कृ. वा. पुरंदरे	१-१९
२ पुरंदर-घेरा	"	शं. ना. जोशी	४१४
३ नागोठणे-कुळकर्णी	मंडळ संग्रह व श्री. आबा चांदो- रकर यांनी नकललेले		२०
४ बावडेकर-अमात्य		३७	
५ सातारा-शिकें		५०	
६ कुडाळ-देशमुख		५३	
७ सासवड-बोकील	गोपिनाथ पांडुरंग पुरंदरे हिवरे	कृ. वा. पुरंदरे	५६
८ अक्रोलें-देशपांडे	टाकळकर देशपांडे पंचवटी नाशिक	"	६०
९ संगमनेर-कुळकर्णी		शं. ना जोशी	७५
१० सोंधे-सोंधेकर	सोंधेकर गोवें	द. वि. आपटे	८३
११ बोकडबाग-मुख्य सरदेसाई	मुख्य सरदेसाई गोवें	"	१०८
१२ मोरगांव-गोसावी	मोरेश्वर लंबोदर गोसावी मोरगांव	कृ. वा. पुरंदरे जोशी व काळे	१३४
१३ कारी-जेधे	नागोजीराव जेधे कारी	स. ग. जोशी	१८०
१४ इंदापूर-देशपांडे	श्रीनिवासराव देशपांडे-इंदापूर	कृ. वा. पुरंदरे	१९८
१५ मंगळूर-साटे	विठ्ठल दत्तात्रय घाटे अंड- मिनिस्ट्रेटिव्ह आफिसर नगर		२०४
१६ खडें-पार		२०४	
१७ शिलिमकर-देशमुख	पंढरिनाथ शिलिमकर	स. ग. जोशी	२०७
१८ शिवरे-पाटील	पाटील-शिवरे	कृ. वा. पुरंदरे	२०८
१९ पोढोढी- "	श्रीनिवासराव देशपांडे-इंदापूर	"	२१२
२० बोरी- "		"	२१३
२१ रहाटवडे-चोरघे		"	२१४
२२ कोढीत-बढधे		"	२१७
२३ खानापूर-कुळकर्णी	मंडळ संग्रह		२१८
२४ पेड-धनगर	"		२२१
२५ कांदाट-मोरे	"	कृ. वि. आचार्य	२२५
२६ बेलसरे-पाटील	"	कृ. वा. पुरंदरे	२३१

(२)

२७	शिराळे-देसाई	मंडळसंग्रह		२३५
२८	बेडसिंगे-पाटील		कृ. वा. पुरंदरे	२३७
२९	शिरसवडे-पाटील	श्रीनिवासराम	"	२३७
३०	इंदापूर-देशमुख	देशपांडे-इंदापूर	"	२३८
३१	काझड-पाटील		"	२४०
३२	इंदापूर-काजी	मुलाणी असिस्टंट मास्तर इंदापूर	"	२४३
३३	किरकोळ		"	२५३

भारत-इतिहास-संशोधक मंडळ पुणे.

# शिव-चरित्र-साहित्य खंड ३ रा.



## १ चांबळी-सरनाईक.

ले. ३९८ }

{ श. १५८६ ?  
इ. १६६४

-॥ द अखडित लक्ष्मी राजमान्य राजश्री निलोजी नीलकठराऊ व सकराजी नीलकठराऊ व विसाजी नीलकठराऊ व त्रिबक नीलकठराऊ इनामदार देह ता कन्हेपठार यासि वापाजी नरसिंगराऊ व येसवतराऊ सितोले देसमुख मोरो विठल व रामाजी शोविद व मुकुद कान्हो देसपाडे पा पुणा दडवत व अनुकर्मे नमस्कार विनती उपरी तुमचा इनाम बिता देहाये कन्हेपठार व नीरथड

मौजे चाबली कास टका  
१८ येक

मौजे पुर आबेपेड व  
तालिया खाले खाचर आहे

मौजे जेऊरी झो .....  
रापी आहेत बिघे १०

मौजे कोढत खुर्द इनाम  
लावणी होती ते तहवेली  
करिता तुटले याचे टुकडे  
येक

मौजे किकवी कास रुके  
८४॥

झोडोरा आबे  
पेडी

येणेप्रमाणे तुमचा इनाम आहे तुम्हापासी दिवाणीचे फर्मान व खुदखते होती त्या सनदा तुमचा भाऊ सकराजी नीलकठराऊ मौजे चाबलीस होते सन आर्चामधे पेडीगावी-हून दौड मोगलाची जाली ते वरती सकराजी नीलकठराऊ खेडेबाराचे डोगरी होते ते दौडेस सापडिले त्यापासी सनदा होती त्या (या) त्या सनदा गेलिया म्हणौउनु तुम्हीं सांगितले कळो आले तुम्हीं आपणास बोलिलेस जे आपली सनद देणे तरी तुमचा इनाम देहाये मजकुरी जमीन व झाडोरा आहे तो तुम्हीं खात आहा व तुमचे वडील खात आहेत तुमच्या इनाम जमीन कास त्याचा नख्त व महसूल व पायेपोसाया पटी व बाजेबाब व वेठी बेगारी पालनूक सालाबाद चालिले आहे तेणेप्रमाणे तुम्हास भोगवटा आहे तेणेप्रमाणे

आपली जमीन खाणे व झाडोराहि आहेत तो खाने तुमचा इनाम कारकीर्दी मलिक अबर व हैबतखान व कारकीर्दी माहाराज साहेबू व कारकीर्दी हाली राजश्री राजे साहेबाचे इनाम चालिल्या आहे तेणे माफिक खाणे बहुत लिहिणे न लगे हे विनति यासि आम्हापासुनु अतर पडो ने दु यासि आण श्रीकुलस्वामीची व आपले पूर्वजाची असे हे विनती

ले. ३९९ }

{ श. १५९६ कार्तिक शु. १०  
स. १६७४ आगष्ट २९

श्री

सिवाजी राजे याणी पत्र निलो [ महादार्जा ] निलकंठराव नाईकवाडी किले पुरंधर निजामशाही किला बलाकाउन भोवता मुलूख मारुन खडणी घेऊन होतो इनाम गांव किल्याखाली होता हाकदस्तुरी होती शाहाजी राजे याचा घोरोबा फार होता त्याजवरून पत्र पाठविले जे दादो कोडदेव आम्हाजवळ वडिली ठेऊन दिले होते ते मृत्ये पावले आता आम्ही निराश्रीत जालो तुमचे व आमचे वडिलाचा बहुत घोरोबा श्रेह यास्तव किल्या आश्राने खाली माचीजवळ येऊन राहू तुम्ही सांगाल तैसी वर्तणूक करीत जाऊ ते समई त्याणी उत्तर लिहून पाठविले की उत्तम आहे घर आम्ही किला तुमचा आहे दुसरा विचार नाही आपण यावे यैसी उत्तर येताच घरात खास व जिजाबाईस सांगून आपण पंचवीस हजार मावले व पागा घेऊन गडाखाली येऊन राहिले पावसाला येथे छावणी केली निलोजी निलकंठराव वडील व पिलार्जी निलकंठराव मधवे व शंकराजी नीलकंठराव धाकटे यैसे तिघे बंधू होते निलोजी निलकंठराव किल्याचा कारभार करीत होते शंकराजी नीलकंठराव रिकामेच घरी होते त्यास सिवाजी राजे याजपासी ठेविले सिवाजी राजे त्यास मानू लागले तेव्हा शंकराजी निलकंठराव याणी आपेल मनोगत राज्यास येकांती सांगितले जे आमचे बंधू आम्हास वाटा देत नाहीत व काही कामकाज सांगत नाहीत आंघवळ खाऊन आजपर्यंत होतो आता साहेबाजवळ आहे किल्याची वतनी चाकरी माझा वाटा मजला देऊन तिजाई हिशाचे कामकाज माझे मजला सोपून यावे यैसी येकांती सांगोन सिवाजी राजे याणी मान्य केले काही चिंता न करणे तुमचा बदोबस्त करून देऊन यैसे कबूल करून जवळ ठेविले नित्ये भोजन येके ठिकाणी करावे बहुत प्यारे त्याजवर राजे करीत होते इतकियामध्ये दिपवालीचा सण आला म्हणोन निलोजी निलकंठराव याणी शंकराजीस सांगून पाठविले की तुम्ही उदैक सणास किल्यावर निरोप घेऊन यावे त्याजवरून शंकराजीने सांगून पाठविले की आम्हास येकट्यास येता येत नाही राज्याचा प्यार आम्हावर बहुत आहे व शाहाजी राजे यांचा व आपला घोरोबा बहुत होता त्याचे पुत्रास व खास टाकून कैसे यावे यास्तव आलो नाही आपण आमचा मार्ग न पाहावा आम्ही येत नाही तेसमई त्यांनी विचार केला जे खरी गोष्ट आहे येकट्यास येता न य यास्तव त्यासहि बोलाऊन जिजाऊ व सिवाजी राजे आणि दाहावीस लोक मानकरी यास आमंत्रणे सांगून घेऊन

यावे आंम्ही साहित्य करितो म्हणून निरोप आला त्याजवरून शंकराजी नीलकंठराव याणी राज्यास आर्ज केला जे उदैक सण दिपवालीचा आहे वडिलानी आपण यावे म्हणोन विनती केली यावयास निरोप पाठविला आहे यैसीयास आपण व जिजाबाईनी आगत्य यावे तेव्हा सिवाजी राजे यानी आनमान करून उत्तर केले जे आम्हास लोकास टाकून येता नये येथे आंम्ही सण करू तुमचेच आहे तेव्हा शंकराजी नीलकंठराव निरोप घेऊन गडावर आले ते येत नाहीत म्हणून सांगितले ते समई तिघानी विचार केला जे शाहाजी राज्याचा आपला श्रह घरोबा आसता त्यास टाकून आपण सण करावा हे उचीत नाही यास्तव कुल लोकासुधा घेऊन यावे म्हणून शंकराजीस गडाखाली पाठविले शंकराजीने येऊन समस्त लोकासुधा चलावे म्हणून आर्ज केला बहुत आग्रह करून तयारी राज्याची करविली लोकासुधा जिजाबाई व सिवाजी राजे यास खिजमतगार चोपदार खासदार मावले लोक व पागेचे बारगीर पायउतारा करून गडावर घेऊन गेले जागोजागा लोक उतरविले राज्यास जिजाबाईस व मानकरी यास घरास नेऊन बहुत मोठा सन्मान करून तीन दिवस नाहाणे व भोजने केली लोकासुधा जेवणे घातली मोठा समारंभ केला बहुत आग्रह करून भाऊबीज करून जावे म्हणून राहाविले प्रतिपदेस भोजने जाली रात्रीस निलोजी नीलकंठराव स्त्रीसुधा निद्रा केली पिलाजी व शंकराजी येकर होऊन मनसोबा केला जे राज्यास वर्तमान सागोन निलोजीस कैद करावे आणि आपणाकडे किला घ्यावा येकाने किलेदारी करावी आणि येकाने राज्याजवळ आसावे यैसा विचार करून राज्याजवळ आले त्यास येकांती हे वर्तमान सांगितले व पूर्वीहि शंकराजी नीलकंठराव याणी आपले खास बदोबस्ता- विसी विनती केलीच होती त्यावरून राज्यानी सला दिल्हां आणि पंचवीस बारगीर खासे खासे समागमे देऊन बेडी निलोजीच्या पायात घालावयास सांगितली निरोप दिल्हा ते तिकडे गेले आणि मागे याणी विचार केला निलोजीच्या पायात बेडी घालून आल्यावर या उभयेताचे पायात बेड्या घालून आपण किला घ्यावा यैसा मनसबा करून दोन बेड्या तयार करून ठेविल्या त्याणी तिकडे जाऊन झोपेमध्ये दगा करून पायात बेड्या घालून कैद करून आले राज्यास वर्तमान सांगितले इकडे राज्यानेहि बदोबस्त करून ठेविलाच होता वर्तमान येकोन घेतले आणि बोलिले जे किल्याचा बदोबस्त आम्हासच करावा लागतो तुंम्ही त्याचेच पंक्तीस बसावे यैसे बोलोन दोघाचे पायात बेड्या ठोकून दिल्ल्या तमाम दरवाज्यावर लोक आपले बसऊन बदोबस्ती केली त्याचे लोक व त्याच्या बायका गडाखाली लाऊन दिल्ल्या वस्तभाव मालमता सर्व जप्त केली खजिना पुष्कळ सापडला तीन दिवसपर्यंत तिघे भाऊ कैद होते चवथे दिवसी बंद खुलास करून गाव इनाम देऊन समाधान केले वखे देऊन ठेविले पुरधराखाली आद्यापि नाईकवाडी आहेत † मि॥ शके १५९६ आनंदनाम संवछरे कार्तिक शु॥ १० हस्त आक्षर हरी नारायण सरनाईक नीलकंठराव इनामदार मौजे चांबळी.

† मिती लिहून खोडली आहे.



ले. ४०० }

{ श. १५९७ वैशाख व. ५  
इ. १६७३ मे. ४

श्री.

मशहूरल अनाम राजश्री राघो भास्कर सरहवालदार व कारकून पाा पुणा प्रती राजश्री संभाजी राजे शहूर सन खमस सबैन व आलफ माा निलोजी निलकंठराऊ व शंकराजी निलकंठराऊ व विसाजी निलकंठराऊ व त्र्यंबक निलकंठराऊ यांसी मौजे चांबिली ताा कन्हेंपठार पाा मजकूर येथें इनाम कास टका एक आहे त्यावरी तुम्हीं मिरास पटी पंचवीस होनु घालूनु पैका मागता म्हणऊनु कलों आलें तरी पाा मजकुरावरी मिरासपटी घातली नसतां उगेच आपले भातेने पैके मागता हे कोण रवेश याा उपरी त्यांस येक रुकेयाची तसवीस न देणें आजी ताा त्याचे इनामास पेशजीं रुका घेतला नाही व तसवीस लागली नाही पेस्तरहि तुम्हीं मिरासपटी व हरयेक बाबे तसवीस न देणे ताकीद असे तालीक लेहून घेऊन असल परतून देणे छ १८ सफर २पाो हुजूर ३सही

रुजूसुरु  
नीवास

सुरुसुद

ले. ४०१ }

{ श. १५९७ वैशाख व. ५  
इ. १६७५ मे. ४

श्री

मशरल हजरत राजश्री राघो बलाल सुबेदार + + जुनर प्रती राजश्री संभाजी राजे दंडवत शहूर सन खमस सबैन व अलफ पुणें तरफेस मिरासपटी हुजरून तो ( येक ) दर घातलीच नाही मावलांवरी पटिया घातलिया त्या कारबारी देसमुख व देसकुलकर्णी व पाटील व गाऊकुलकर्णी यांवरी पटी घा ( तली ) कीं हकदक खाताती व काहीं गुज्यासी करितात म्हणून त्यांसि मिरासीपटी घातली यैसीयासि इनामदारास पटी ध्यावयाची काये गरज आहे त्याहीमधें पुणें तरफेस मिरासपटी घातली नसतां माा निलोजी निलकंठराऊ व माा शंकराजी निलकंठराऊ व माा विसाजी निलकंठराऊ व त्रिबक निलकंठराऊ याचा इनाम मौजे चांबली ताा कन्हेंपठार पाा पुणां येथे कास टका इनाम येक आहे त्यासी मिरासपटी देणें म्हणून राघो भास्करें होनु २५ पचवीस लाविले आहेत म्हणून कलों आले तरी ज्या माहालास मिरासीपटी घातली आहे तेथें इनामदारास हिसाबीने ध्यावे यैसा तह केला आहे

१ आकार बहुदळी आहे.

२ 'पाा हुजूर' निराळे वळणाचा

३ 'सही' त्याहून निराळ्या वळणाचा. ४ पाठीवर,

त्यास जे माहालीं मिरासपटीच घातली नाही तेथें इनामदारास पैके मागणे कोण गोष्टी त्याहीमध्ये नीलकंठराऊ यास पटी मागणें हे उचित नाहीं तरी तुम्हीं राघो भास्करास येक कागद लेहून देणें आणि त्यांचे वाटे नव जाये यैसी गोस्टी करणें माा नीलकंठराऊ याचे इनामास पेशजीहि तसवीस लागली नाहीं आणि हालीं राघो भास्कर पटी मागतो याबदल तुम्हीं त्यास बहुतवजाने लेहून माा नीलकंठरायाचे वाटे नव जाती त्यांचा बोभाट हुजूर न ये यैसी गोस्टी करणे छ १८ सफर तालीक लेहोनु घेउनु असल परतून माांलेपासी देणे छ१८ सफर पाा हुजूर सही.

सुरु  
सूद

रुजू सुरु  
निवीस

ले. ४०२ }

{ श. १५९७ ज्येष्ठ शु. ३  
इ. १६७५ मे १७

श्री

अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री विसाजी निलकंठराऊ गोसावी यासी- पोष्य राघो बलाल नमस्कार विनती येथील कुशल जाणौउनु स्वकुशल लेखन करणे विशेष गोसावी पत्र पाठविले ते पाऊन लिहिले प्रमाणे अभीप्राये कलो आला व मौजे चांबलीस इनाम कास टके १ येक आहे त्यावरी (इना) मती खडणी राा राघो भास्करे होनु २५ पचवीस घातले आहेत ते घेतेल न पाहिजेत म्हणौऊनु गोसावी लिहिले तरी गोसावीच्या लिहिल्या वरून राघो भास्कराचा मजमूदार मोरो निबाजीस रोखा लिहिला आहे यावरून ते पचवीस होनु घतलि दूर करविले असेती कलले असावे कृपा असो दीजे हे विनती.

सेवक दामाजी रघुनाथ [ राघो बलालाचा मुलगा ] नमस्कार विनती उपेरी गाो याचे आज्ञेप्रमाणे तीर्थस्वरूपास सांगोनु मोरो निबाजीस पत्र घेऊनु पाठविले असे राघो भास्करे देह ठेविला मोठा घात जाहाला कलले असावे हे विनती स्नेहास अंतर पडो न देण हे विनती.

ले. ४०३ }

{ श. १६१० पौष शु. ११  
स. १६८८ डिसें. २३

नकल

महजरनामा बीहुजूर हाजर मजालसी प्रांत चाई विलायती सुभे दारूजफर विज्यापूर बतारीख ९ रबिलावल सुा हजार १०९८ कारणे महजरनामा केला ऐसा जे मनाजी शंकर

नीलकंठराज याचा इनाम व आंबराई कारकीर्दी दर कारकीर्दी चालत आला आहे गावगना परगणे पुणे बी ताा

इनाम

मौजे चांबळी ताा करपठार

जमीन सेत सिवेची पांढर

हू ल कास टका १

एकूण चाहूर चार

मौजे चांबळी

सेत कास रुका १

येकूण बिघे ८१० मौजे

जेजुरी तले पौ

सेत बिघे ८५

सदरहूमधे आबराई आहे

त्यापो राज हिंसा येक १

व इनामदार मार

हिंसा दोन २

आंबराई गावगना

ताा करपठार

मौजे किकवी ताा

निरथडी जमीन कास रुके

साडे च्यार ८४॥

ताा

८१॥ बागाईत

८३ जिरीत

८४॥ येकूण बिघे ८२२॥

मौजे नारायणपूर

नजीक देऊल सेत

बिघे तीस -१-

सदरहु पौ आबे उतार

होता राज हिंसा येक १

इनामनफर मार हिंसा दोन २

सदरहु प्रो इनाम व आबराई आहे कारकीर्दी निज्यामनमुलूक व आदीलखान व सिवाजी भोसले व इस्तकबिल मिर्जा राजा व बाजी सफीखान दिवाण व घोरपडे जाहागीरदार मौजे चांबळी याच्या सनदा होत्या तेणेप्रमाणे मनाजी मार इनाम व आंबराईचा व साल खात होता ऐसियास नफर मार गनिमाकडे होता त्यावेली खाने आजम नाहारखान गोरी ईही कौल देऊन आणिला तो सिरवलास आला मागून कबिला आणविला वाटेस येता आस्वलीचे घाटी गनिमाने कुल बिसाती लुटून नेली नफर मा (२) जाहीर केले की त्या बिसातीमधे सनदा होत्या त्या गलिमाने लुटून नेल्या ऐसियास याचे भोगवटीयाचे गोही गावगना मोकदम व बाजे लोक यानजीक मनास आणिता गोही दिल्ली ती बीताा

तानाजी ताकवला मोकदम

मौजे हरगुडे ताानिरथडी

सुभानजी जाधव मोकदम

मौजे परिंचे ताा निरथडी

मडजी निगडा मोकदम मौजे

किकवी ताा निरथडी

चाहूजी व बावाजी

व बालाजी व जानोजी

कामथा मोकदम मौजे

चांबळी ताा करपठार

यानी गोही दिल्ली की मनाजी मौ मार याचा इनाम व आबराई सदरहूप्रमाणे चालत होते हल्लीहि चालत आहे आपणास दाखल असे सदरहू सनदाहि नफर मार मनाजीला होत्या

हे आपल्या वडलाचे जबानी ऐकले होते आपणहि पाहिले म्हणऊन सदरहू पार्टील व कुल-  
कर्णी याहि गोही दिल्ली हा महजर सही

बी॥ देशपाडीये पाा मार देहाये  
नाहरखान गोडी देशमुख प्राा मार माहादाजी नामदेऊ हरकारे नामजाद हाजूर  
ठाणे चाई सदरहू नकलेची आसल रामचंद्र नारायण याजपासी आसे

ले. ४०४ }

{ श. १६१४ श्रावण शु. २  
इ १६९२ जुलै ५

श्री

राजश्री गंगाजी नारायण सुबेदार व कारकून प्रांत पुणे गोसावी यांसि  
—अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य—श्री संताजी घोरपडे सेनापति व कारकून  
दंडवत व नमस्कार सुा सलास तिसैन अलफ राा विसाजी [महादाजी] निलकंठ राऊ याणी  
विदित केलें कीं प्रांत मारी आपला इनाम पूर्वापार चालत आला आहे

मौजे चाबिली ताा कचेपठार  
जमीन कास १ टके

मौजे किकर्वा ताा निरथडी जमीन  
कास रुके

८३ जिराईत  
८१॥ बागाईत

८४॥

येणेप्राो कास जमीनीस येक टका साडेच्यार रुके चालिले आहे तेणे-  
प्राो चालविले पाहिजे म्हणून त्यावरून हे पत्र लिहिले आहे तरी राजश्री कैलासवासी स्वामी-  
पासून [ म अ. शिक्का ] सालाबाद ताा साल गुा सदरहू इनाम चालिला असेल तेणें प्राो  
पेस्तर साल दरसाल चालवीत जाणें प्रतिवर्षीं नूतन पत्राचा आक्षेप न करणें प्रती लेहून  
घेऊनु आसेल परतोन देणें येविषीं राजश्री शंकराजीपंत सचीव यांचेहि पत्र निरालें आहे  
जाणजे छ २९ -वाला हे विनती.

बिलसति ले  
खना व  
धि मुद्रा

ले. ४०५ }

{ श. १६१६ आश्विन शु. १०  
इ. १६९४ सप्टेंबर १८

श्री



पत्र वतन सरंजामी राजश्री विसाजी निलकंठराऊ सभासद सेवक राजमडल सुभा  
खमस सितैन ( तिसैन ) अल्फ माइले पुरातन राज्यातील से [व] क स्वामिकार्याचे  
येकनिष्ठ याकरिता राजश्री पंत सचीव याही सरंजामी केली वतन देखील चाकर  
सालिना होन पा।

१५००

येकूण दीड हजार होन रास

कदीम

जाजती छ मा

१०००

५००

येकूण सालिना होन पधरासे रास केले आसे वजावटाव देऊन प्रा वजा करून उरले  
वतन पावेल चाकर हाली वतनाचे मोईनप्रमाणे हाजर होतील त्या दिवसापासून हक  
पावेल कदीम वतन छ ७ सफर ता पावले छ मापासून कदीम व जाजती मिळोन पावत  
जाईल संदेश समक्ष  
तेरीख ८ माहे सफर



सफर

सुरुसुद

बार


ले. ४०६ }

{ श. १६१८ वैशाख शु. ९  
इ. १६९६ एप्रिल ३०

श्री

राजश्री देशाधिकारी देशलेखक वर्तमान व भावी प्रांत पुणे गोसावी यांस  
द अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य—शेवक शंकराजी नारायेण सचीव नमस्कार सु-  
रसा सीत तिसैन अल्फ रा. निलो निलकंठराऊ व शंकराजी निलकंठराऊ व विसाजी निल-  
कंठराऊ व त्र्यंबक निलकंठराऊ सरनाईकवाडी किले पुरधर यापैकी विसाजी निलकंठराऊ  
यानी किले विचित्रगडचे मुकामी हुजूर विनती केली की आपले पिते राजश्री निलकंठराऊ  
येही मौजे जेजुरी ता कन्हेपठार प्रांत मजकूर येथे विहीर करून अंबराई लाविली आहे  
तेथे जमीन कास रुका ८१ येक रुका याप्रमाणे चालत आली आहे देशास आपल्या वडिलीहि

या राज्यात सेवा बहुत केली आहे व आपणहि येकनिस्टपणें सेवा केली आहे पुढेहि करीत आहों तरी स्वामीनी कृपालू होऊन सदरहू जमीन कास रुका येक देखील अंबराई इनाम करून दिल्ली पाहिजे म्हणून विनंती केली त्याजवरून मनास आणितां मारानिले या राज्यातील कदीम आणि सेवा येकनिस्टपणे केली आहे पुढेहि करीत आहेत याकरिता मारानिले याचे



चालवणे जरूर म्हणून यांजवरी कृपालू होऊन यास इनाम जमीन कास रुका येक देखील आबराई दिल्ली आसे तरी तुम्ही सदरहू जमीन येक रुका कासेची देखील अंबराई मारानिलेचे दुमाला करून यांस व याचे पुत्रपौत्रादि वंसपरंपरेने चालवणे प्रती वर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणें तालीक लिहून घेऊन मुख्यपत्र भोगवटिया निमित्त परतून देणे छ ८ शौवाल

सुह सुद बार

पत्रा+  
वधिरयं  
भाति

ले. ४०७ }

{ श. १६८२ आषाढ व. ५  
इ. १७६० जुलै ३

श्री

चिरजीव राजश्री निलकठ माहादेव यासिं बालाजी बाजाराव प्रधान आसिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जाणे विशेष किले वज्रगड येथील सरनाईकी राणे माणको गंगाधर याची आहे त्यास रा बापू सखाजी व शंकराजी गणेश या उभयेताचा विभागाचा कजिया होता याजकरिता किले मजकूरची सरनाईकी जपत केली होती त्यास याची मनसुबी पचाईत मते होऊन बापू सखाजी खरे जाले व शंकराजी गणेश खोटे जाले यास्तव किले मजकूरचे सरनाईकीची जपती मोकळीवरून हे तुम्हास पत्र लिहिले असे तरी किले मजकूरचे सरनाईकीची चाकरी सुदामत प्राणे माणको गंगाधर याचे हाते घेऊन वेतन पाववीत जाणे जाणिजे छ १९ जिल्काद सुा ईहीदे सितैन मया व अलफ

ले. ४०८ }

{ श. १६८२ आषाढ व. ५  
इ. १७६० जुलै ३

श्री

राजश्री सटवोजी जाधव हवालदार व कारकून किले वज्रगड गोसांवी यांसि अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य—श्राणे बालाजी बाजाराव प्रधान आसिर्वाद व नमस्कार सुहुरसन ईहीदे सितैन मया व अलफ किले मार येथील सरनाईकी माणको गंगा

वर याजकडे आहे त्यास चाकरांस येत नाही यामुळे वेतन पावत नाही त्यास हाली नॅहर्मा  
 श्री चाकरांस यात्रयाचा करार केला आहे तरी याचे हातें पूर्ववतप्रमाणे सेवा  
 राजारामनर घेऊन वेतन खासा व पोरगा देखील पैसेजीप्रमाणे पावर्वात जाणे  
 श्री हर्षनाथान जाणजे छ २९ जिल्ह्याद पा हुजूर  
 चाळीजी बाजी  
 राव प्रधान

लेखन  
सिमा

ले. ४०९ }

श्री

{ श. १६९१ कार्तिक व. ८  
इ. १७६९ नोव्हेंबर २१

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री माणको मनाजी निलकंठराव व बापू  
 स्वस्वामी निलकंठराव व शंकराजी गणेश निलकंठराव गाणे

सेवक माधवराव बलाल प्रधान नमस्कार सुा सबै न मया व अलफ द्वारकाबाई कोम  
 नारो नरसिंह निलकंठराव इणे हुजूर जेजुरीचे सुा येऊन विदित केलें की किले पुरधस्चे  
 सरनाईकीचे वतन निसे आपलें व निसे शंकराजी गणेश वगैरे सरनाईक याचें त्यास आपले  
 चडील कर्नाटक प्रांती काही दिवस होतें उपरांत आपण चांबलीस आलों शंकराजीपंताचे  
 तीर्थरूप गणेशपंत याचेच घरी राहिलो काही दिवस येकत्रहि होतों पुढे न बने सा निराले  
 जालों तेव्हा वतनाचा व इनामाचा विभाग मागितला त्यासी शंकराजी गणेश थाक लागू न  
 देत म्हणून आपण सातारियास दादोबा पुरधरें याजकडे गेलों याणी शंकराजी गणेश यास  
 नेऊन ताकीद केली उपरांत ते चांबलीस येऊन मौजे किकवी तो निरथडी येथील इनाम  
 जमीन आपणास दिली ते पाच वर्षे आंम्ही आनभविली त्यास किकवीकर साक्ष आहेत असे  
 असता आलीकडे सदरहू जमीन शंकराजी गणेश याणी हिरोन घेतली आपले दोघे पुत्र होते  
 तेहि मृत्यू पावले नातू साहा वशाचा आहे तरी ताकीद होऊन माझा विभाग देविला पाहिजे  
 म्हणून यैशीयास याचा विभाग वाजवी वाटणी प्रो न यावयास कारण काये येविसीचे वर्त-  
 मान मनास आणावें लागतें तरी पत्रदर्शनी निघून सरकारचा जासूद पाठविला आहे याज-  
 चरोवर जलद हुजूर जेजुरीचे मुकामास येणे दिरंग न लावणे जाणजे छ २९ रजव आज्ञाप्रमाण

लेखन  
सिमा

ले. ४१० }

श्री

{ श. १६९३  
इ. १७७१

राजश्री बालाजीपंत नाना गोसावी यांसि

छ सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य — श्री माहादजी सिंदें

दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लेखन करीत आसिलें पाहिजे विशेष राजश्री विसाजी कृष्ण याणी हिंदुस्थानचे स्वारीत गिरमाजी मल्हार यास मेरठचें महाल सांगून लाख सो रसद घेतली होती त्यापौ औसी हाजार सो सरकारात मारनिलेचे राहिलें त्याची वरात बगाजी गंगाधर व विठल महादेव याजवर दिल्ली होती ते सो उगवले नाहींत हाली सावकार यास तगादा करितात म्हणोन मारनिले याणी सांगितले त्यावरून हे पत्र आपणास लिहीलें आहे तरी याचें येवजाची हरयेक जागा सोय करून द्यावी

श्री  
जोतिस्वरूपच  
रणी तत्पर राणो  
जीसुत महादजी  
शिंदे निरंतर

आथवा जागा लाऊन द्यावी म्हणजे हे उगऊन घेतलें १ रा छ  
१४ मोहरम बहुत काये लिहिणे लोभ कीजे हे विनती

मोर्तब  
सुद

ले. ४११ }

{श. १६९४  
इ. १७७२

श्री.

हिसेबू एकदर खर्च परवाना इनाम मौजे चांबळी गा गणेशपत व गगाधर मनाजी  
गा किले खेलणा व पनाला गा १११२ जमा रु.

पिलाजी निलकंठराऊ गा गोपाल

१६ पहिले ता तात्या

१०० हुडीचे भरतीस

७५ रोख ता तात्या

५० किता

२५ किता

७५

१९१

मनाजी शंकर गा गगाधर

१५ घरीहून खेलणीयास जाता वाटख-  
र्चास घेतले.

८६ पांडाहून पाठविले गा राघो वासु-  
देव.

६१ गा गणेशपत

२५ राघो वासुदेव

२३ गा बहादूरखान

४ रोख

विसाजी निलकंठराऊ

३७ दाणे विकिले

३ कडबा विकिला

५० गा मल्हार जोसी

९०

गणेशपत

१ घरीहून वाटखर्च

६३ हुडीचे भरतीस हा ८१ पैकी वजा

खेलणाहून हुडी करून घरास पाठविले

गा वालकर वजा हा १८ बाकी

६४

पैकी वजा रोख बाकी ता तात्या ११॥ हा

गा जानोजी कामथा

१ येथून अक्षर निराळें. २ येथून पुढील मजकूर त्याहून निराळे वळणाचा-संबंद पत्रांत  
तीन वळणें आहेत.



१९ बाबा बोडनिवे  
 ६ हुडीचे भरीस गुा गोमतीबाई  
 ५ गुा गोमतीबाई  
 १५ हाा केसो काबर  
 गुा रघुनाथभट १९ हाा

२३ हुडीस भरीस  
 १७ ताा तात्या

४०

ठकार बाा पळस टिके हाा १९ कर्ज गुा हाये  
 ७७॥= गुा नन्हावा नाईक  
 ११२ गुा जानभट ढेरे  
 २५ गुा आतोबा

२१४॥=

तेराज

१९१ पिलाजी निलकंठराऊ  
 ९० विसाजी निलकंठ  
 १५० मनाजी शकर  
 ६४ गणेश शकर  
 ४० जानोजी कामथा  
 १९ रघुनाथभट

२१४॥= कर्ज

७६८॥=

पैकी वजाबाकी ताा तात्या हाा ११॥॥ बाकी हाा

७५६॥=

खर्च

बदल परवाना ३८४॥=

२६५॥= अंताजीपत हाा ३०० वजा

३० दहेला

४॥= सोडीविले

३४ ॥=

बाकी

११० बालकृष्ण मवाजनेनीस

हाा १२५ वजा

१२॥ दहेला

२॥ सोडिविले

१५

बाकी

९। किरकोळ

५ बावाचार्ये

२ पुंडलीक मवाजना नीट करावयास

२ बालकृष्ण मवाजना काहाडावयास

-१- दफतरबंद

९।-

३८४॥=

किरकोळ खर्च गुा गणेशपत

३७२

१०। जेजया वगैरे दुसाला

१ नरसा व राया जासूद

७४।- ब्याजे पडिली

२। वेणीचंद त्रीवाड

५५ पोखर हजारी

१७ कासीपत

७४।-

८ शिरपाव नन्हावा नाईक

२।= तोटा बाा जानभट हा १००

पैकी

३२ नकलेवर काजीची मोहरं करा-  
यास

२ सिपारस मनसूरखान

१० समाराधना

१० कोंढाणियाखाले खर्च ताा तात्या

३७॥ रद कर्ज

३० आतोबा

३४॥ जानभट

३ नन्हावा नाईक

६७॥

१९७॥=

३। माला रुद्राक्ष ताा तात्या

-१- बदल नकल काजी ताा कासीपत

१ राघोपत मामास खर्चास दिल्हा

११०८= पोटखर्च पान सुपारी व धुलाई

१२ वाटखर्च तात्या

३ पेडगावीहून गावांस गेले

९ गावीहून परडियास व वीरेश्वर

पतापावे [ कडे ]

१२

१। गगाधर मनाजी

२५ जागीरदाराने खरीफावारी नेले

४ जागडा पुण्यास आन्याकडे पाठविली

तो नागाविला त्यास दिले

१७॥ गडखर्च गुा तात्या

१७४॥=

३७२

ले. ४१२

}

{

?

तीर्थस्वरूप राजमान्ये राजश्री  
आन्या स्वामी वडीलांचे सेवेसी

बालके .....उपर वाईहून  
गंगाधराने व मनार्जापंती कागद पाठविले आहेत की तुम्हापासी परवाना आहे तो घेऊन  
येणे त्यावरून आणीक कागद नवा करून ( घेता ) त्यास चालीस पनास + + खर्च पडतो  
तर तुम्ही पैका व परवाना घेऊन सत्वर येणे म्हणून दोनी तीन माणसे दो दिवसांत  
पा + + + येसीयास परवाना माणसाबा पाठविता येत नाही धामधूम ये प्रकारची आहे  
+ + व्हा आपण खुदच घेऊन जावे वा येक माणूस पाहिजे व आपणास खर्चस पाहिजे व  
कागदास पडतो पुढे देऊन परंतु आपणास वेचास तूर्त पाहिजे गावात कोण्हास काही मागावे  
तर कुले नाहात जे कुले आहेत ते तुमची आहेत पांच तिरुके तुम्हाकडे लागले याकारणे  
वडिलास लीा आहे तर बालूबा खर्चस काही पाठविणे व मोरोपंतास पुसोन नवा कागद  
कोणे रजेने कागद तेथून करून घ्यावा तो मकोबा त्याच्या विदमाने करून बाद पडते  
पां करून सत्वर पाठवणे एक घडी विलंब न करणे खर्चसाठी खोळंबा जाला आहे या कारणे  
बालू तुम्हापासी पाठविला आहे येथे उशीर लागला म्हणजे संग्रामखान ठाणियास फिरोन  
येतील मग काम होत नाही तेथे आहेत तो ते भिडेने काम करून देतील तर बालूबा वेचाची  
व कागदाची बेगमी करून सत्वर सत्वर पाठवणे गडी व रो गी यास परवानियाची तालीक  
दाखविली त्याचा मुश्रीफ आहे त्यास + + दिले परंतु तो बेईमान आहे पुढे देणियास  
खलेल करणार आहे याकरिता आम्ही स्वार होऊन जातो तर देशपाडिया + + + +  
कागद कोणे तजविजेचा करून घ्यावा तो मकोबा करून पाठवणे वेचास न पाठवा  
तर आपण राहतो.....आहे तर आगडियास सेला.....  
पाठवणे.....

ले. ४१३

}

श्री

{

?

तीर्थस्वरूप राजश्री गंगाधरपंत बापार्जा वडिलांचे सेवेसी

अपत्य बाबाने सिर सा नमस्कार विनंती उपरी येथील वर्तमान ताा माघ बहुल शष्ठी  
गुरुवार पर्यंत येथ्यास्थित असे विशेष] येथे खोडगडे गुरव याणी कटकट माडिली आहे  
नारायेणाचे देउली इनाम तुमचा नाही याकरिता मोठासा कथला माडला आहे तरी पत्र  
पावताच येणे व आणखी कितेक कामकाज आहे तरी पत्र पावताच सिवापूरचे मुकामी येणे  
अनमान न करणे बहूत काये लिहिणे हे विनंती

ले. ४१४ }

{ १

श्रीगुरुगणेशयोगी

वेदमूर्ती विनायक गोसाईं काका स्वामीचे सेवेसी

सां नागपुरीहून सुखानंद चा मस्तक ठेऊन गाणेशरित्या आनंत नमो नमो विज्ञापणा यैसी जे फार दिवस जाले आपनाकडेन पत्र येऊन वर्तमान समजल्यात न आले यैसे नसावे हरघडी आलिया मणूशाबरोबर पत्र द्वारा परामृष करीत असावा विशेष पेशजी इकडून सरमनाम पत्र पाठविले ते दादा वॉंकार याहाचे हस्ते प्रविष्ट जालेच आसेल पावतीचे उत्तर यावे म्हणून आपेक्षा त्याची पूर्ती व्हावी याविशी उत्कंठा धरून प्रत्योतर यावे याविशी सहसा आक्स नसावा दुसरे नाना तपस्वी यापासून गणेशतत्वरत्नाचे पुस्तक बाबाससांगून दादा वॉंकार (ओंकार) याजला माझे नावचे पत्र देऊन प्रविष्ट करावे म्हणजे भाश्याचे पुस्तकाबरोबर मज प्रविष्ट होईल येथे त्याचे प्रत्यांतर देऊन लौकरच मागती पुस्तक तुम्हास प्रविष्ट होईल याविशी निःसंशय होऊन बाबास ताकीद करून पुस्तक पाठवण्याचे करावे आजी आमचे मामा वेदमूर्ती आताभटजी लुले तुमचेजवळ राहिले होते त्यास आम्ही आल्या दिवसापासून त्याचे वर्तमान कागदपत्र ठेऊन समजले नाही त्यास मामा व रामाजीपंत बाबाला याचे वर्तमान साकल्ये ल्याहावे हे विज्ञापणा

सा येकनाथबावा याहाचे सेवेसी गणेशायेनमाहा उपरी कृपा लोभान्धी वृध्दी करीत आसावी हरीभाऊ येथे खुशाल आहेत मुले मानसे आनंदरूप आसेत आपलास कलावे हे गणेशायेनमाहा

चिरंजीव बाबा व बहीरबा यासी आसीरवाद

गाणपत्या श्री रावजी वाघ यासी आसीरवाद

सर्वत्र लहानथोर यासी गणेशायेनमाहा व आसिरवाद सागणे

गाणपत्या बंधुवर्ये सा कृष्णाआपा यासी सा नमस्कार सदैव कृपेची आभिवृध्दी होत

आसावी

तीा स्वरूप सा विनायेकभट काका व येकनाथबावा व कृष्णाआपा व राजी वाघ वगैरे सर्वत्र गाणपत्या मंडळीस वक्रतुंडाचा साा नमस्कार विनंती यैसीजे सदैव कृपापत्री गौरव गाणेशरित्या करीत असावा फार काय लिहीणे हे विज्ञापना ताा छ २ शुा मार्गेश्वर राा मंदवासर

ले. ४१५ }

श्री

{ ? }

## २ किल्ले पुरंधरच्या घेण्याची हकीकत

आसिवाद् उपरी + + + की घेण्याची माहितगिरी कसी असेल ते लेहून पाठवावे श्रीमंत राजश्री सखारामपंत बापू लग्न करावयासा गेले ते किकवीवरून अले त्याणी पुसिले त्यावरून लिहिले अहे तरी आपल्यास माहितगिरी फार आहे तर साकल्य कसे ते ल्याहावे यावरून वडिलानी सांगितले त्याप्रमाणे व अलिकडे अपले कारकीर्दीस जाले ते लिहिले असे

पूर्वी नीलकंठराव पुरधरी किल्लेदारी हकिमी सरनाइकी करून होते शाहाजी भोसले पातशाही चाकर व हेहि पातशाही चाकर पातशाहीमधे गडब(ड) होऊ लागली ते समई किल्यावरी नीलकंठराव खाले अमल शाहाजी भोसल्याचा तेयाचे साहित्य करीत व पातशाहाची अज्ञा शाहाजी भोसल्यास की पुरधरचे साहित्य करीत जाणे करी[त] असेत त्यांकडे खेडेबारे व रोहिडखोरे माव-लचे फुटगाव व थोरले सुपे शाहाजी भोस-ल्याकडे पुणे देश सरकारांत त्यास भोसलेच फार कडून पुणे देसचा भोगवता घेत असेत शाहाजी भोसले इतबारी जाणून पातशा-हानी चंदीकडे पाठविले दादाजी कोडदेव सिवाजी राजे सिवपुरी वरसाचे ठेऊन आपण चदीस गेले किल्याचे साहित्य करावे तो सिवाजी महाराजे लाहान दादाजी फताचे काही चालेना कोली माहार मिलोन वाटा पाडू लागले किल्यास सरजाम जाऊ देईनात येसे जाले किल्याची मोठी हालाखां जाली उपरी लोक होते ते उठोन गेले जव-ल्लि गावचे होते ते दोनच्यार से राहिले किल्यास भरती नाही तेव्हा माहादाजी नीलकंठरायानी तजवीज करून कोली वाटा पाडितात त्यासी राजकर्ण करून कोली

१ ताम्हाणे कोली अवघ्यांत वडील त्यास बेलघाटी ठेविले

१ कालकुड नीर्गुड मेटी ( ठेविले )

१ ढगारे बावचीचे मेटी ठेव ( ले )

१ मिसाल जवळ टाकरास ठेवला

४

येणेप्रा चार नाइक्या करून दाहा दाहा दाहा अशा म्यानसी ठेविले वाटा पडेनाशा जाल्या किल्यास सरजाम येऊ लागला सि-वाजी राजे लहानपणापासूनच त्याची बुध पात-शाही अमल उठवावा पुडाई करावी ते किल्यासी घासो लागले कोली से पनास चाकर नील-कठरायानी ठेऊन मुळग मारावा किल्याची वेगमी करावी त्यास कोली बलावले ते म्हणो लागले आम्हास तुम्ही अणून ठेविले अम्हास सरकाची सनद करून या त्यावरून नीलकंठ-रायानी पातशाहास लेहून सनदा कोल्याच्या नावाच्या अणिल्या त्यास दिल्ली तुम्हास नीलकठरायानी अणून मेटाच्या नाइक्या देऊन ठेविले त्याप्रा तुम्ही मेटी राहून किल्याची चाकरी नीलकठराव सांगतील त्याप्रा करून सुखरूप राहाणे ऐसी सनद अणून दिल्ली त्यावरी ताम्हाणे कोली याचे बुडाले त्यापासी चिन्हे जमातीत चाकर होते तेच मेटी राहून चाकरी करू लागले याप्रा च्यारी

किलियास आणून त्याचा गौर बहुत प्रकारे करून राजगडाखाले ताम्हाणे कोली मुख्य होते त्यास वखेपात्रे देऊन त्याणी चाकरी किल्याची करावी जैसे इमानप्रमाण करून ठेविले त्यास जागे नेमून दिले

याउपरी शाहाजी भोसले चंदीकडे गेले पातशाहीची घाल्मेल जाली माहादाजी नीलकंठराव मेले सिवजी राजे बलावले त्याणी किला घेतला नीलकं(ठ)रायाची मुले माणसे उतरून पुण्यास नेली बाजी घोलप सिवाजी माहाराजापासी होते बरे अकल-वत शाहाणे माणूस जाणून किलेदारी सांगोन पुरधरी ठेविले ते किलेदारी करू लागले भोवताली घरे लोकांची त्याचे घरी लग्न मोहुत जाला तर पानाचा खाड व खोबरि-याची वाटी गावकरानी न्यावी किलेदारास काही नाही तेव्हां घरा करार करावासा जाला भोवरगांव जमा करून घेरा किल्या-कडे करावा जैसे कागद भोवरगांवचे घेऊन जमान अमान राजिनामे घेऊन आपण निघालो देशमुख देशपांडे अणवी निघाला तो बेलघाटचे वाटेने खाले उतरोन तळवटी पुर अहे गांवचे दक्षणेस पठेकडून वाट साबागिरी-कडे जाते ते वाटेने निघोन पूर डावे टाकिले ते समई पेट नवती सायेघाटाचे तळवटीहून हली धोडोबा अपानी विहीर खाटली आहे त्याचे दक्षणेस डोंगर अेक आहे त्याच्या पायाने निघोन वरधोजी नाईक बेरडाची वहीवर गेले तेथून हली बेरड वज्रगडाखाले वाडीस राहाताते ते वाडीस जाऊन पुढे अडसरची वाट पानवडीकडे उतरते तिकडे जाऊन पान-वडी हली जे पानवडीस धोडो अपानी घर बांधले ते वाडी डावी टाकून वर चढोन

नाइक्या करीत होते बेगले माहार कोल्या बराबर होते ते दाहाबारा महार बरे मर्द असेत त्यास किल्याचे दक्षणेस बावचीच्या मेटाखाली कालदरीच्या बहिरावचे उत्तरेस अदमध घरे बधोन राहावयास जागा दाख-विली तेथे घरे बधोन नादत होते हली भिताडे त्याची अहेत.

या उपरी सिवजी राज्याचे प्राबल्य त्यास किल्याची अगत्य त्याचे कारकीर्दीस कोली अथवा महार गडावरी गेले नाहींत मेटी-हून चाकरी करावी सकराजी नारायेणे यास सुरनिसी सांगितली पुणे देश त्यास दिल्या सावोत्रा इनाम करून दिल्या याप्राा चालत होते ते समई कोल्यानी घरा म्हणून घेतला नाहीं त्या उपर सिवजी राजे याचे अवतार समाप्त जाहाला नारो शंकर लहान संभाजी महाराजे धरून नेले मागे धणी कोणी नाहीं राजिक फार जाले मुलूक उजेड जाला किल्या वरील लोक नामजाद होते ते उठोन गेले त्रिबक सिवदेव सिचिवाचे मामा त्यास पुरधरी ठेविले पैसा मिलेना लोक मिलेनात गडाव-रील गस्त चालिली पाहिजे व सदरेस वेडा पाहिजे या करितां बेगले माहार गडावरी आणून संताजी बतदल येलदेकर यास नाइकी पाहिलेच होती त्याची अलग होती ते जागा माहारास देऊन गडावरी ठेविले गस्तीची चूड धरवी व सदरेस वेडा आणून यावा गस्तीच्या असाम्या व वेडेकराची असामी करून दिली कोली कोण्ही किल्यावर नवते याप्राी त्रिबक सिवदेव होते तो चालिले त्याचा काल जाला ते गेले पंतार्जी सिवदेव अले त्यापासी मुतालकीचा सिका त्याचे कारकीर्दीस काल-दरीच्या बहिरावापासी गुरे मेली ते बेगल्यानी

बुधल्याचा डोंगर डावा टाकून खाल्ती वाट उतरते ते वाटेने उतरून बहिरव डावा टाकून बेगल्याची घरे होती त्या अडसराने पालखी-चालोन हली कोडक्याची वाडी म्हणतात ते वाडी कालदरीची ते वाडी डावी घालून कुभोसीकडे मार्ग जातो ते वाटेने कुभासी वडे उतरले कुभवसी डावी पछमेस टाकून डोंगराच्या तलवटे केतकल्यास अले केतकवले डावे पछमेस टाकून डोंगर मधे लागतो तो चढोन अलीकडे उतरोन चिन्हे अपली वाडी म्हणतात ते वाडीवरून हली कोली-यानी देव अपला म्हणून देऊल बाधले त्या देवापासी अले त्या धोड्यास सेदूर लाविला तो देव अता जाला त्या देवापासून अडसर जातो त्या वाटेने पुरापासी येऊन किल्या-बरी बडल घाडे गेले त्या दिवसांपासून घेरा चाला घेच्यात गडकरी याची घरे त्याचे घरी प्रयोजन जाल्यास किलेदारास खाड वा पानाचा व वाटी अणून धावा घेच्या-चा पाटील किलेदार दुसरियास दर-कार नाही

महिमाजी, चिन्हे माहाराजापासी पेश जाले होते इकडील रोजमरा धावा आणि माहाराजानी दरमहा रुपया येक धावा त्याणी दोन च्या(२) वेला अर्ज घेरा इना(म) करून धावयाविसी केला राजश्रीनी अज्ञा केली घरा इनाम करून धावयाचे होत नाही दाहा चाहूर इना(म) करून देवितो तेन्हां दाहा चाहूर इनाम करून दिल्हा सनदा पेशव्यावर आणिल्या गावगना इनाम घेतला परंतु शाहु माहाराजानी धरियाची गोष्ट करून दिल्ली नाही

सिवाजी राज्यानी पूरची जमीन घेऊन पेठ वसविली बध्यास सेटेपण दिल्ले

नेली ते कालदरीचे माहार अविचार त्याणी कलागत केली पंताजीपंतापासी फिर्या(द) अले पंतानी कालदरीकर पाटिलास मसाला केला सखदेव बाबा कुलकर्णी माहापुरुष सत्यवादी त्यास अणून पुसिले त्याणी सांगितले बाजी घोळपाची पालखी गेली त्याचे दक्षणेस गुरु मेले तर कालदरीकरा माहारानी न्यावे उतरेकडे मेले तर बेगल्यानी न्यावे ते समई बेगले खोटे जाले पैका लाविला पैका मिलेना तेन्हा संभर मोली हरकीची अविचार माहार कालदरीकडे त्यापासून घेतली पनास मोली बेगल्यापासून घेतली याप्रा पंतानी न्याय केला].

सिवाजी राजे याणी किला घेतला त्यास पेठ पाहिजे याकरितां पूरकर अणून त्यापासून जमीन टके घेऊन पेठ वसविली ते पेठेची पाटिलकी चिन्हे आपली म्हणतात कृष्णाजी निवाळकर हवालदार सिचिवाकडे किला परंतु हवालदार राज्यापासून कृष्णाजी निवाळकर पेठेची पाने वाण्याची सुभारी घरास माणू(स) पाठऊन नेत असे अलिकडे कोली घेतात याप्रा पेठेचा मार शाहु माहाराज अले नारायेणाचे देवली दोन लभे केली ते समई कोल्यानी अलि घातला की किल्याचा घरा यात सेते अम्ही करू याचा पैका अमच्याबदल मुशाहिरा न ल्याहावा घरे बाधो त्याचा घरटका म्हसाचा म्हैसटका न ध्यावा लगीन मोहतूर जाला तरी पानाचा खाड व वाटी अम्ही ध्यावी येसे माहाराजानी करून ध्यावे त्यास राजश्रीनी माहादाजी येमाजी बोकील जवळ होते त्यास काका म्हणत असेत त्यास म्हणो लागले कोली काये म्हणतात ते समई माहादाजी येमाजीनी उत्तर केलें की घेच्याचा व किल्याचा



बघ्याने अर्ज केला पेठ घर दुकान घालावयास  
माहाराजानी जागा करून दिल्ली परंतु वैल  
सोडून उभा कोठे करावा तेव्हा सायेघाटाकडे  
कुरण पूरच्या जमिनीपैकीं दिल्ले ते कुरण अज-  
पावेतो चालत आहे कुरण व पेठ मिलोन  
पूरची जमीन किती दिल्ली हे पूरकरास पुसावे  
ते सागतील.

पाटील किलेदार हाकउत्पन्न किलेदाराचे घरि-  
यात सेते करितील ते बाा मुा ल्याहावे टका  
सरकारात वसुल घ्यावा हे येकोन कोली उगेच  
राहिले व राा चिमाजी अपा राजपुरीच्या  
मनसब्यांत असे न्हावी सितोल्याची तेथें  
मुकाम होता बालोबा माडवगणे याणीं  
कोल्याची मधेस्ती करून घेरा इनाम करून  
द्यावासा जाला. परवानकी बालोबानी घेऊन  
सनदा तयार केल्या मजमदार अयाव होतें  
त्याकडे निशाणास गेल्या तेव्हां अयाव बोलि-  
ले हे नवे काम किंवा पुरातन हे अपास रुबरु  
पुसेन मग निशाण करून देईन तेव्हां अपास  
पुसिले अपानी बापूजी श्रीपत यास बोला-  
विले पुसो लागले जे घेरीयाचे कसे अपानी  
सनदा बापूजी पंताचे हातीं दिल्ला बापूजी  
पंतांनीं सनदा पाहून बोलिले घरा म्हणजे गांवची  
जमीन गांव म्हणजे पुरंधर पुरंधरचा पाटील  
किलेदार घरा इनाम जाला तेव्हां किलेदार  
कोलियाची जाली किलेदारानी ज्या घरांत  
राहाव त्या घराचा घरटका कोली यास द्यावा  
व आम्ही राहतो ते जागा घन्यातील अम्ही  
घरजमे कोल्यास द्यावी या मागे हाकीम जाले  
त्यापासून इनाम कसा करून घेतला नाही आणि  
हली नवा इनाम कसा होईल जैसे बापूजी-  
पत बोलिल्यावरी बालोबास बोलिले की  
गैरवाका समजाऊन असी गोष्ट करितां हे  
गोष्ट कार्याची नव्हे कारभारास बोल लागतो  
सनदा घेतल्या त्या फाडून टाकिल्या याप्रा  
वर्तमान आहे.



ले. ४१६ }

{ श. १५३७ आश्विन शु. १४  
इ. १६१५ सप्टें. २५

ह

नकल

हजरत ममलकत मदारी मलिक अंबर व खान सुखरखान साहेब वाटणी तर्फ कृष्णाजी तानप्रभु व गणेशप्रभु केदार्जी प्रभु व हरदप्रभु व सोनप्रभु आउप्रभु कुलकर्णी ता खारापाट मामले अमीनाबाद उर्फ पाली सुरू खमस अशर अलफ कारणे हुजुरून खुर्दखत बाो साहेब सादर जाले बिनाम कारकुनानी ताो मजकूर बितेरीख छ ११ साबान साल-मजकूर तेथें रजा जे गणेशप्रभु कसबा नागोठाणे ताो मजकूर हुजूर मालूम केले जे ताो मजकुरीचे कुलकर्ण आपली तिसरी तकसीम मिरास गहदम सालाबाद आहे जुनरांत वडिल चुलत भाउ कृष्णाजी तानप्रभु करकसा करितात हे बाबे पेसजी जुनरीचे मुकामी असता हुजुरून निवाडा केला असोन तेपेप्रा वर्तत नाही हरकत करितो दरीबाब संजामी होये म्हणून माळूम जाले तरी काजी हाकीम शरा बैसऊन सदरहू अमल खातीरेस आणून पेसजी हुजुरून अमल निवाडा केला असल तेपेपे बरहुकूम अमल कीजे निवडिले अमलास तकरार न कीजे म्हणोन रजा सिरी धरून काजी शरा व कारकून व देसाई व अधिकारी व समस्त देशक भली भली माणसें मज्यालिस करून पेसजी हरदो जणाचा निवाडा बिहुजूर काजी शरा, मुकाम जुनर जाहला होता तो कागद सन हाजरि मज्यालिस आणून कागदाचा बयान निमे कृष्णाजी तानप्रभु व निमे गंवाजी व हरदप्रभु व सोनप्रभु अवप्रभु कुलकर्णी वाटणी

कारकून ता मार

कमाल ठाणदार

अवाजी देसाई ताो मजकूर

अहमदजी सोनाजी नाइक-

वाडी ताो मजकूर

दाउदजी सरवाजी पावगी

बंदर नागोठाणे

अहमदजी खोत मौजे कानसे

इस्माइलजी खोत मौजे सीहू

सोनार

इभराइमजी कोरडकसी कसबे नागोठाणे

अबदलजी खोतु पाले

आलजी महमद दरदी

महमदजी चोरघा खोतु मौजे दिगोडे

बावाजी बल्लाल मजमदार

मुलना माहामद अजहत काजी

हाकीम शरा मामले अमीनाबाद

अबदलजी व इस्माइल अधिकारी

ताो मार

इस्माइलजी व वेठजी

दलवी मुकादम बंदर नागोठाणे

येकोजी खोतु मौजे सुकेली

मालजी खोत मौजे पलस

मियां राउ

दाद वारा तेली कसबे नागोठाणे

खोतु पत्र लोणी सुड कमसवी खोड

मौजे नीडी

तानसेठ खोत मौजे बेनसे

हे मुख्य करून समस्त सभा करून तर्फा केल्या सन सीता पासोन वाटणी  
तर्फ गंवाजी व हरदप्रभु व तर्फ कृष्णाजी तानप्रभु  
सोनाजी आवजी

पलस	बेनसे	काराड (उ)	सालिपे
निगडे	सुकेली	सांहु	पाले
वरप	कोडगांव	कारली	नीडी
कोडवी	चिकणी	मौजे कोपेटी	वासगांव
बलसे	अैनघर	पाटणसे	गोठवसी
हैदोली	माडवसेत	कानसे	मौजे कुहरे
			उसर
आबडोसी	कुरनाड	पिगोडे	जाहोसी
दामेघर	जिनरे	ताबासोली	उसर
खार पालेखार	खारी पाढापूर	पाबल	खार ढोर्बा
खार कासु	वोवली	मौजे कडसुरे	पाटणी
		बुराडी	कासरो घटवडी
जुडाणी	चोले	खारी काले	खारी गाधे
मोचला	आठवली	खार तरसेत	म्हैसबाड
तेलीपाले	घाट	खार कारावी	खार जा
निमे	निमे		बे (दो ?) ला
माडवे	लाजिमा गौली	खार देउली	तेली मौजे पाले
निमे	निमे ८८५		निमे
लाजिमा माहार	लाजिमा ताबोली	माहार कर्याती	खार घाट निमे
कोडगांव	लारी निमे पाने	पिगोडे कोसली	गोली लाजिमा
सीहू	-॥- २५	बोनसे कुहरे	८८५
नीडी	पलस	ताबसोली	सुकेली
लाजिमा हमाल	हैदोली	बकाल निमे	ताबोली निमे
निमे	चालघर (निमे)		लारी -॥- पाने २५
	वाईगणी निमे	कोरडी कसी निमे	
तेली कर्याति निमे	लाजिमा सराफ	सराफी निमे	तेली कर्याती निमे
लुगडी निमे	निमे	चालदार निमे	लुगडी निमे
	लग ०	माडवे निमे	वाईगणी निमे

याखेरीज उया (पा) व उत्पन्न व मिरासी वर गाव आहेत दस्त होईल ते दो ठाई व नुकसान येईल तें दो ठाई या खो हक लाजिमा असल तो दो ठाई मिरासी वर नागवण पडल ते दो ठाई देणे.

ले. ४१७ }

{ श. १५७२ चैत्र शु. १३  
इ. १६५० एप्रिल ४

श्री



अस्सल

शिक्षा फारशी

अज दिवाण तपे खारापाट उर्फ नागोठाणे मामले अमीनाबाद उर्फ पाली ताा देसाई व अदिकारी व सेठिये व माहाजन व खोतु व पाटेल व सिलोतरी व मढवी व माहार व वाजे मिरासदार ताो मजकूर व कसबे मजकूर बिदानद सुा खमसैन अलफ दरीविले बावाजी कृष्ण कुलकर्णी येउनु ठाणा अर्ज केला की आपले कुलकर्णपणाची निवाड कारकीर्दी मलिक अंबर साहेब जाला होता तेण्हेप्रमाणे आपले वडिले खात होते यावरी आपले वडिल बफात जालेयावर दरम्याने अताजी तानप्रभु आपला वारीसदार मन्हाटेयाचे कारकीर्दी निवाडियासि कुसुर करून निवाडा करून घेतला होता तेण्हे प्रमाणे अताजी दोनी चार साले कमावीस करून खात होता तो हि बफात जाला त्यावरी आपण कमावीस करून खात होतो यावर साबाजी अनत फर्जद अताजी सन तिसा कारणे लारी से येक १०० सीरणी कबूल केलियावर ( दु ) माहालीचे कारकुनी मिरास त्याचे हवाले केली त्यावरोन तेणे आजी तागाइत कमावीस केली आहे तरी साहेबी आपली मिरास आपले हवाला कर्णे आणि आपला निवाड कारकीर्दी मलिक साहेब जाला आहे तेण्हे प्रमाणे आपणासी हाली महजरः करून देणे आपण सीरणी लारी दीडसे १५० देईन म्हणौनि अर्ज केला बाा ( बराये ) अर्ज खातिरेसी आणून कुलकर्णपणाची कमावीस बावाजीचे हवाला केली आहे तुम्ही कुलकर्णपणाची कमावीस याचे हाते घेत जाणे व याचे मिरासीचे निवाडियाचे कागद पेसजीचे आहेती तरी खातरसे आणून तेण्हे प्रमाणे माहाजर करून देऊनु मोर्तबु फारसी

लेखन  
सीमा

( पाठावर )

तेरीख १२ माहे रबिलाखर  
रबिलाखर

ले. ४१८ }

{ श. १५७२ आषाढ शु. ८  
इ. १६५० जून २७

श्री

असल

( पाहिल्या ४ ओळी अगदीं फाटल्या आहेत )

+ + + + +

इ ( हिदी ) खमसैन अलफ दादे कौलनामा यैसा जे तुझे बाबे देसाई व अधिकारी तपे मजकूर मालूम केले जे कुलकर्णपणाची कमावीस व वाडवाही तकसीम तान्हाजी मजकुराची आहे पेसजी पासुनू हली हजरती-साहेबास तपे मजकूर मुकासा अर्जांनी जाला तन्ही तान्हाजी मजकूर कमावीस करीत होता त्यावरी कारकीर्दी सिदी गेवान अबुतालीब ठाणदार मार्जा तपे मजकूर या नजिक साबाजी अनंत प्रभू तान्हाजीचा चिचेरा भाई उभा राहिला त्यावरी सिदी माइलेने हुकुमी त्याचे हवाला कमावीस केली त्यावरून साबाजी येक दीड साल कमावीस करीत आहे तरी साबाजीसी कमाविसेसी निसबती नाहीं दारीत नाहीं तान्हाजी मजकूर वडील आहे व वाडिलाचा फर्जद आहे कमाविसेची निसबती यासी च आहे दरम्यान साबाजी मजकुरे कुसूर केला आहे तरी साहेबी तान्हाजी मजकुरास महजर करून देउनु वा महजर + + सिर्णी लारी दीडसे १५० साल मजकुरा कारणे येक साल देईल कमावीस याचेच हाते घेतली पाहिजे ये बाबे तान्हाजी मजकुरास कौल सादर केला पाहिजे म्हणौनि मालूम केले बराये मालुमाती खातीरेस आणौनु कौल सादर केला असे कमावीस तुझे हवाला केली असे महजर करून दिधला अजी साहेब+मुडे १५० सिर्णी दिवाणात घेतली + + + काही सकदारी + + + काही फिकार न करणे + + + तुजसी येक जस्याची निसबती नाहीं खुर्साहाल होऊनू कमावीस करीत जाणे सिर्णी येक साल उसूल करणे कोष्टे बाबे तालुक अंदेसा न करणे कौल असे मोर्तबु

मोर्तब  
सूद

तेरीख ७ माहे रजबु  
रजबु

ले. ४१९ }

{ श. १५७२ आषाढ शु. ८  
इ. १६५० जून २७

श्री

नकल

वाटणी तर्फ तानाजी कृष्ण व साबाजी अनंत कुलकर्णी ताा खारापाट उर्फ नागो-  
ठाणे मामले अर्मानाबाद उर्फ पाली सुरु सन इहिदे खमसैन अलफ तान्हाजी कृष्ण व  
साबाजी अनंत या हरदो जणामधे कुलकर्णीपणीचे मिरासी ( ब ) दल करकसा लागला यावरी

तान्हाजी कृष्ण दिवाणात उभा राहोनु फिर्यादी केली की आपले वडील घर कुलकर्णी-पणाची कमावीस आपली वाडीवेची येक तकसीम बरहुकूम निवाडा कारकीर्द मलकत मदारी मलिक अबर साहेब जाहला आहे तेणेप्रमाणे आपला बाप कृष्णाजी वडील व धाकटा गोविदप्रभु व त्या धाकटा अंताजी सदरहू जण येकवट घराबेयामधे होते ते वरती आपला बाप खात असे यावरी गोविदप्रभु व अंताजी घरामधून वेगळे निघालेयावरी आपला बाप कमावीस करून खात असे अमा मिरास वाटली नाही यावरी आपला बाप मयेत जाला यावरी तीसरे महिने-या गोविदप्रभु मयेत जाहला यावरी तो मजकूर नागोजी भोसला यास मुकासा होता ते वरती आपण नादान अंताजी दाना कुलकर्णपणाची कमावीस करीत असे म्हणोन आपणासी + दाम लाउन करकसा दोवेरफर्मी मिरासीची वाटणी करणे निमे मिरास तान्हाजीस देणे व निमे मिरास आपणास ठेवणे व कमावीस येक साल तान्हाजीने करणे व येक साल आपण करणे यैसा निवाडा करणे म्हणोन बोले यावरी नागोजी भोसले याचे कारकून रायाजी भोसला ठाणेदार व दत्ताजी त्रिमल मजमूदार तो मजकूर अंताजीचा पाठी राखोन आपणास नेऊन हुकुमी बैसउन आपणास बोळत की मिरासीची वाटणी करणे निमे तुज देतो व निमे अंताजीस देतो बादज कमावीस येक साल करणे व येक साल अंताजीने करणे म्हणोन बोळत यावरी आपण बोले की कुलकर्णपणाचे मिरासाचा निवाडा पेसजी कारकीर्द मलकत मदारी मलिक साहेब जाला आहे तेणेप्रमाणे निवाडा करणे व वडिल घर आपले आहे कमावीस आपली व वडिलपणाची येक तकसीम कारकीर्दी मलकत मदार मलिक साहेबी दिधली आहे तेणेप्रमाणे देणे बादज वाटणी करणे म्हणोन बोले अमा आपला बोल कोण्ही खातीरेस आणिला नाही आणि हुकूम करून मिरासीची वाटणी करून निमे मिरास आपणाखाले लिहिली आणि अंताजी खाले निमे मिरास लिहिली आणि कमावीस येक साल आपण करावी व येक साल अंताजीने करावी यैसी वाटणी करऊन हुकुमे आपले निशाण घेतले यावरी येक साल आपण चालविले यावरी आपण अंताजीचे सिरी टाकिले आपणावरी हुकूम करउनु बुद्धीमधे बदबस्त साहेबा नाही जे वरती बदोबस्त साहेबा होईल ते वरती आपली मिरास व कमावीस व वाडीवे आपला बाप खात होता ते आपले हवाला होईल ते वरती आपण कमावीस करीन याबद्दल आपण कमावीस टाकिली अंताजी कमावीस करीत असे यावरी अंताजी पाणियात बुडोन मयेत जाला यावरी खान अजम हबासखान मुकासी तो मजकूर येही आपणास बोलाऊन दिलासा केला कुलकर्णपणाची कमावीस तुझी तू चालवणे म्हणोन बहुतवजा दिलासा केला कुलकर्णपणाचा कारभार आपण चालउ लागलो यावरी खान मा-इलेचा मुकासा बजावर्द होऊन सिदी अबर हवालदार कोठ जजीरे राजुरी यास मुकासा जाला पाच साले मोकासा होता ते वरती हि आपण च कमावीस चालवीत होतो यावरी याचा मोकासा दूर होऊन हजरती साहेब मुकासा अर्जाना जाहला यावरी साल दीड दान कमावीस आपण केलीयावरी साबाजी अनंत सिदी रेहन अबु तालीब ठाणदार यानजीक उभा राहोन अर्ज केला की कारकीर्दी मराठे आपले बाबे मिरास वाटणी निमे कमावीस येक साल तान्हाजीने करावी व येक साल आपण करावी यैसी वाटणी केली आहे तर साहेबी

तेण्हे बरहुकूम येक साल आपले हवाली करणे यावरी सिदी रेहान याही मुनसफी न करितां अकस करून येकायेकी साबाजी अनंत यास पान देऊन कमावीस हवाली केली यावरी मिरासदार देसाई व अधिकारी अर्ज केला की वडिलपण कमावीस तान्हाजी कृष्ण याची असे त्याचे बापापासोन चालत आले आहे कारकीर्दी मलिक साहेब निवाडा जाहाली तर तेण्हेप्रमाणे तान्हाजीचे हाते कमावीस घेतली पाहिजे म्हणोन सांगितले अमा आइकिले नाही यावरी साबाजी अनंत कमावीस साल दिडी करीत आहे तर साहेबी हरदम निवाडा कारकीर्दी मलिक साहेब जाहली आहे तेण्हेप्रमाणें निवाडा केला पाहिजे आपला बाप वडिलाचा फर्जद त्याचे चिचेर भाई गबाजी केदाजी प्रभु व हरदप्रभु व सोनप्रभु व आउप्रभु या दोघास निमे मिरासीचा तकसीम दिधली आपले बापास बदल कमावीस व तकसीम येक व वाटणीची तकसीम येक यैसी निमे मिरास व कमावीस दिधली कमाविसीसी व हरदो जणासी निसबत नाही आपला बाप कमावीस चालवीत असे म्हणऊन अर्ज केला यावरी साहेबी काजी हाकीम सरा व देसाई व अधिकारी व मोक्षसर लोक बोलाऊन मज्यालिस करून कारकीर्दी ममलकत मदारी मलिक आंबर वाटणी व खुर्दखते व मराठ्या (ठ्या ?) चे कारकीर्दीची वाटणी आणून खातिरेस आणितां मराठ्याचे कारकीर्दीस वाटणी जाहली आहे त्यावरी गोही आहे तर या गोहीदारासी पुसणे की कारकीर्दी मलिक आंबर निवाडा होऊन वाटणी जाहली आहे कमावीस व वाडिवे तान्हाजीचे बापाची आहे तेण्हे बरहुकूम तान्हाजीने चालवावे असे असोन मराठ्यांचे कारकीर्दीस वाटणी काये सबब अैसी केली यावरी अबदलजी अधिकारी बोलिले की मराठे याचे अमलामधे वाटणी केली आहे ती गैरमालूम केली आहे तान्हाजी राजी नव्हता हुकुमे निशाण घेतला आहे तर कारकीर्दी मलिक साहेब वाटणी जाहाली आहे त्यास राजी होता म्हणऊन गोही दिधली त्यावरून मराठ्याचे अमलामधे वाटणी जाहली होती ते बातील करून कारकीर्दी मलिक साहेब वाटणी जाहली आहे ते करार केली ते वाटणी व खुर्दखते हाजीर मज्यालीस खातिरेस आणितां तेथे वाटणी जाहली आहे गबाजी केदाजी प्रभु व हरदप्रभु व सोनप्रभु व आउप्रभु याचे हवाला साहेबी मिरासीची निमे तकसीम केली व निमे तकसीम व कमावीस कृष्णाजी तानप्रभु वडिल म्हणोउन त्यासी दिधली यावरी कृष्णाजी हयात होता तलग कमावीस करून निमे मिरास खादली तेण्हेच बारनीस बा हाली वडिलाइ खातिरेस आणिता तान्हाजी कृष्ण हा वडिलाचा फर्जद कमावीसचा भोगवटा तान्हाजीचा बाप कृष्णजी मूळ म्हणोन तेण्हेच केला आहे त्याचे नव्हे [?] भाई गोविश्रप्रभु व अंताजी येही कमावीस केली नाही व वाटणी बदल पाहतां कमावीसची वडिलाई मुलाचे तकसीमेची निा धरीत नाही म्हणोऊन कमावीस व वडिलाईची तकसीम तान्हाजी कृष्ण वडिल म्हणऊन त्याचे हवाली करून मिरासीची वाटणी केली.

गबाजी प्रभु अजि दि। कोनेर पंडित मजमुदार

सिदि जोहार ठाणदार

मुलना अबुल रहीमा अज

इस्माईलजी देसाई ता मार

दि॥ काजी हाकीम सरा  
 अबदलजी व हुसेनजी अदिकारी  
 ता मार  
 अगा मीर उस्तजा खोडी मौजे  
 बेनसे  
 महमद दलवी मुकादम निमम  
 पाउगी दा कसबा मार  
 कनक सेट गोजसेट सोनार  
 खोतु कोडवी  
 अबदलजी वनामजी खोड  
 सालिणे जीनरे  
 बहार दसजी खोत आबा  
 बहेणा मार  
 विठोजी आउ प्रभु खोत  
 निगडे  
 राम मेहतर गौली कसबे  
 नागोठाणे  
 बटु मुकादम कोली डकसा  
 कसबा नागोठाणे  
 तान्हाजी सराफ ताो नागोठाणे  
 आलीजी पाणसारा जकार्ती  
 बंदर नागोठाणे

चागा सालवी मा पाली

इस्माइलजी अहमदजी नाइक-  
 वाडी ता मार  
 बाबा सालवी नाइकवाडी  
 मुकासाई मौजे चागणी  
 हिरोजी खोडी माडवसे ता  
 मार

गण पाटेल व भिवा पाटेल  
 खोडी पलस  
 विसभट खोत वाढगो

मलबार गोविंद खोत  
 वोबेली

जोगीदास सेठीया बकाल  
 माो नागोठाणे  
 कासी खेडजी उदसी कसबे  
 नागोठाणे

आबाजी सराफ माो नागोठाणे

हे मुख्ये करून हरदो जणाचा निवाडा केला जे मिरास कुलकर्णपणाचा लाजिमा.  
 तर्फ तान्हाजी कृष्ण

बिा वाडावे देहे

यैन तकसीम

१ सुकेली १ कल्प  
 १ कोडगाव १ अठवली  
 १ जिनरे १ तळेखार  
 १ माडिवसेत १ माडवे निमे

१ बेनसे १ कोपेटा  
 १ निगडे  
 १ वरप १ पाठपूर  
 १ चिकणी १ माचेल  
 १ हेवली -॥- घाट  
 १ चिरवी -॥- माडवे

दुगडे पटी

सालीना निा रतेती

लारी ३०

साबाजी अनंत व भागाई

साबाजी अनंत

१ कोटवी      १ रेवेली  
१ कुरनाड      १ चीलेखार  
१ बालस      १ खारी उडाणी  
१ आबाडोसी   १ खारी बोली  
१ येन घर      १ खारी काळी

—

१०

भागाई

१ पलस  
१ आंबा  
१ पालेखार

—

३

भागाई मयत जाहलियावरी  
तान्हाजी कृष्ण येणे खाणे

याखेरीज किरकोल बाब तान्हाजी व साबाजी

कसब कुले निमे तान्हाजी व निमे

साबाजी लाजिमा व रोज राती

हावखलणी ( ? )

गौली लाजिमा      बकाल

तूप व खडाणी      कोरडकसी

तांबोली लाजिमा   पाउगी नीमक

पाने विडीयाची      माली सेव चिटे

सराफ                  चाम्हार

तेली लाजिमा

रोज हाती

वाईगणी निमे तान्हाजी व निमे

साबाजी कोली मुकट निमे तान्हाजी व

निमे साबाजी लाजिमा तेली कर्याती

निमे तान्हाजी व निमे साबाजी माहार

कर्याती निमे तान्हाजी व निमे साबाजी

सदरहूप्रमाणे निवाडा केला यावरी साबाजी अनंत अर्ज केला की सदरहू वाटणी प्रो आपला आवकत चालत नाही तान्हाजी कमावीस करील आणि आपण बेकार तरी साहेबी तान्हाजीचे वाटणीमधून ज्याजती आपणास देववणे यावरी काजी हाकीम सरा व कारकून व देसाई व आदिकारी व मोक्षसर लोक बैसोन सदर + वाटणी खेरीज ज्याजती गाव दोन तान्हाजी कृष्ण याचे वाटणी मधून साबाजी अनंत यास देविले यावरी हरदो जणाची समजा- विसी केली की कुळकर्णपणाचा कमावीस तान्हाजी कृष्ण यापुढे कर्णे साबाजी अनंत यास व



कमाविसेसी निसबत नाही बाजद पेसजी वाटणी मराठ्याचे कारकीर्दीस जाहाली रद असे ज्याजती गाउ

१ जीनरे

१ कलद

सदरहूप्रमाणे समजाविसी केली यास जो कोण्ही हिलाहरकत करील तो दिवाणाचा अन्याई व गोताचा अन्याई: पेसजी कारकीर्दी मन्हाठे वाटणी जाहली ती रद असे व कारकीर्दी सिदि रहान तालीब ठाणदार खुर्दखते दिधली असेत + + + असे छ ७ रजजु

ले. ४२० }

{ श. १५७२ आषाढ शु. १४  
इ. १६५० जुलै २

+ × × × × हवाल सिदी अजम कार्जी अली सेर हवालदार व कारकुन  
+ + + × × + +  
बुजानेबु कारकुनानी व देसाई अदीकरून × + + खारापाट विदानद सु॥ इहिदे खमसैन अलफ + + × छ १२ रजब पाँ छ २२ रजब पाठविली तेथें मजकूर लिहिले जे तपे मजकुरीचे कुळकर्णी तान्हाजी कृष्ण व साबाजी अनंत हर्दो जण चीचे भाइ हे कुळकर्णपणाचे मिरासी बदल भांडत होते या वरी साल्गुदस्तां अखर साली तान्हाजी उभा राहोन अर्ज केला जे आपले मिरासेचा निवाडा कारकीर्दी मलिक सेक मलिक अंबर जाला आहे तेण्हे बरहुकूम आपला निवाडा करणे म्हणौउनु अर्ज केला त्यावरून तपे मजकुरीचे कार्जी हाकामसरा व देसाई व अदिकारी व देसक व भले लोक बैसउनु हर्दो जणांची हककित खातिरेस आणून पेसजी निवाडा जाहाला होता त्याचे गौही मोकाबला व खातिरेस आणून हर्दो जणाचा निवाडा केला वाटणीचा कागद केले त्याची तालीक बंदगसि पाठविली आहे त्यावरून रोसन होईल तरी साहेबां वाटणी खातिरेस आणोन तेण्हे बरहुकूम सुभाचे खुर्दखत नफर मजकुरास सादर केले पाहिजे वाटणी वित॥

तान्हाजी कृष्ण

बदल वाडवे

देहाय तपे मजा

सुकेली १

कोडीज १

जिनरे १

माडवे १

सालपे १

अठवली १

तले खारी १

माडवे निमे-॥-

यैन तकसीम

बेनसे १

नितुडे १

करप १

+ गिणी १

देवाळी १

खारी चिरटी १

खारी कोपेटी १

कास मदारे १

माचेल १

सुगडी साली-

न्या + + रयताळा

+ + ३०६

घाट निमे -॥-

माडवे निमे -॥-

साबाजी अनंत व भागाई

× ×

× +

कुरेनाड १

बलसे १

+ +

उवर्सा १

यैनघर १

रेवाळी १

चोले १

उडाणी १

वोवळी १

कासु १

१०

+ +

+ +

पल्लस १

× १

+ १

३

या खेरीज किरकोळ बाबा तान्हाजी कृष्ण व साबाजी अनंत

कसबी कुल निमे तान्हाजी

व निमे साबाजी लाजिमा

व + + + व खडाणी

गौली खडाणी

तुप

ताबोली लाजिमा व

पाने विडा

माली सेव

+ + + × दार

बकाल

कोर + कसी

+ + गीनिम

सराफ

तेली लाजिमा

व रोज रातीब

वागिणी निमे तान्हाजी कृष्ण

व साबाजी अनंत

कोली सुकटे निमे तान्हाजी

व निमे साबाजी

लाजिमा तेली + + + निमे

तान्हाजी व साबाजी

माहार कर्याती निमे तान्हाजी

कृष्ण व निमे साबाजी

येण्हे प्रमाणें निवाडा केला यावरि साबाजी अनंत बोल्ला कीं सदरहू वाटणी

प्रमाणें आपला अवकाती चाले नाही तान्हाजी कृष्ण कमावीस करील आणि आपण बेकार तरी तान्हाजी कृष्णाचे वाटणी मधून ज्याजती आपणांस देवणे यावरी काजी हकीम सरा व देसाई व अधिकारी व मोफसर भले लोक येही सदरहू वाटणी खेरीज ज्याजती गांव २ तान्हाजी कृष्णाचे वाटणी मधून साबाजीस देवविले यावरी हरदो जणांची समजाविसी

केली की कुलकर्णपणाची कमावीस तान्हाजीन करणे साबाजीचा कमाविसेसि निसवती  
नाही गाव २

मौजे जिनरे १

मौजे कळदे १

सदरहू प्रमाणे समजाविस वेळी यास जो कोण्ही हिलाहरकत करील तो दिवाणीचा  
अन्याइ व गोताचा अन्याइ पेसजी कारकीर्दी मराठे वाटणी जाली ते कागद रद असति व  
कारकीर्दी सिदि रेहा न अबुअली हे ठाणदार खुदखत दिधले ते रद असे म्हणोउनु  
वाटणी करउनु निवाडा केला आहे म्हणोउनु लिहिले तरी तान्हाजी कृष्ण व साबाजी  
अनंत कुळकर्णी ता मजकुरी हदीं जणाचे जैसे काही कारकीर्दी मलिक अंबर चालिले होते  
तेपेचे प्रमाणे हाली करार करून महाली हकीम सरी व भले लोक बैसोन निवाडा केला  
तोच करार केला असे दरम्यान भोसले यांचे कारकीर्दीस कमावीस केली होती ते रद  
असे सदरहू निवाडा बरहुकूम तान्हाजी कृष्ण कुळकर्णी याचे हवाले मिरास केली असे  
औलाद अफलाद चालविजे दरीबाब कौल खुदखताचा उजूर न कीजे

ले. ४२१ }

{ श. १५७२ कार्तिक व. २  
इ० १६५० आक्टो ३१

हू

असल प्रो नकल

इ कौलनामा अजदिवाण ता खारापाट मामले अमीनाबाद ता बाबाजी कृष्ण  
कुळकर्णी ता नागोठणे विदानद सुा इहिदे खमसैनी अलफ दादे कौलनामा यैसा जे तुझे  
बाबे देसाई व आदिकारी ता मजकुरी मालूम केले जे साहेबी फर्माविले की बाबाजी  
कुळकर्णी ता मजकूर बाहेर पडिला आहे तरी त्याचा मुदा घेणे म्हणोनी रजा तरी नफर  
मजकुराचा मुदा मनास आणिता मालूम केले की आपले मिरासीचा निवाडा कारकीर्दी  
सिदी जोहार ठाणेदार माजी ता मजकूर जाला आहे तेपे प्रमाणे हाली सिदी अजमाचा  
कौल सादर जाले त्या कतिबा लेहोउनु येईन म्हणोनि तेपे मुदा बेसम केला आहे तरी  
साहेबी नजर अनायेती करून आपला कौल सादर केला पाहिजे मालूम जाले हक मालुमाती  
खातीरेसी आणून कौलनामा सादर केला असे पेशजी तुझे मिरासीचा निवाडा जाला आहे  
तेपेप्रमाणे चालउनु हालीही कौल असे कोण्हे बाबे शक अदेशा न कीजे आपला  
खातिरजमा राखोनी बेशक होउनु येईजे हर कोण्हे बाबे तुवा शक धरिली आहे तरी हे  
बाबेही तुज कौल असे व काकाजी प्रभु यासही बराबर घेऊन येणे आपला हिसेबु  
करील जेहि हिसेब पैकी होतील ते हि मुदती फुरसतीने उसूल होईल बाजद कोण्हे बाब  
सक न धरणे सुखे येणे जाणजे

तेरीख १५

जिलेकादी

ले. ४२२ }

{ श० १६१८ आश्विन शु० २  
इ० १६९६ सप्त० १८

नकल

दाा बाो गोविद बाावाजी व रंगाजी अनंत व निलाजी कुळकर्णी ताा खारापाट उर्फ नागोठणे सुा सबा तिसैन अलफ कारणे दर बंदगी खानसाहेब आरमार साहेबाचे बंदगीस कबूल कतबा लेहून दिधला यैसा जे साहेबी हुजूर आणून रजा फर्माविली की ईा सन इसने तिसैन अलफ ताा सन सीत तिसैन सरकारीचा इजारा ताा मजकूर आहे त्या अमलामध्ये तुम्ही चोरी केली व सेताचे देणे दिधले नाही व सेत दुतर्फाचे देणे दिधले नाही व सीरणी हक मीठबंदर दिधली नाही तरी गुन्हेगारी देणे म्हणोन रजा फर्माविली यावरी बंदगीस आपण आपले हाल जाहीर केले यावरी साहेब मेहरबान होऊन आपणास खंड रुपये २५०० दोन हजार पाचसे खंड केला तो आपण कबूल असो उगवणी करून देखील हक गाव लिहिणार व दरबार खर्च नित रयेती व बागा खुद दलवी कुळ गुन्हेगारी देखील वसूल करून याचा वसूल ईा छ १ रबिलोवल ताा अखेर जमादिलोवल येकूण माहे ३ दर माहे नकद

माहे रबिलोवल अखेर चाद

माहे रबिलाखर अखेर चाद

माहे जमादिलोवल अखेर चाद

रुपये

८३३०

८३३०

८३४०

२५०००

येकूण दोनहजार पाचसे रुपये सदरहू मुदतीचे मुदतीस वसूल करून देऊन हा कतबा सही

गोही

दादाजी हैबतराऊ देशमुख ताा ओसरे

आधारणे लाा प्राा साक्षे

१

साबाजी अदिकारी तर्फे हवेली

लिहिले प्राा साक्षे

१

तेरीख १

रबिलोवल

भिकाजी देसमुख व रत-

नाजी अदिकारी तो अस्ट


मी लाा प्राा साक्षे

१

ले. ४२३ }


{ श० १६२४ आश्विन शु. १०  
इ० १७०२ सप्टें० १९

अस्सल



इ कौलनामा अज स्वारी राजश्री पंतप्रधान तांहा खोत व रयानी तर्फ नागोठणे सुभा चेऊल सुहुर सन सलास मया व अलफ दादे कौलनामा यैसा जे तुमचे बाबे मा गोविद बावाजी देसकुलकर्णी ताा मजकूर याणे हुजूर विदीत केले की लस्करचे धामधुमी- करितां रयेत परागदा होऊन फिरं ( गणा ) त जात होती ते आपण अवरावली तात ( ? ) खोलबून ठेविली आहे साहेबी मेहरवान होऊन रयेतीस कौल सादर केलियानें माहालास आणून जे गांवीची ते गावी वसाहत करून म्हणून मालूम केले बराये मालुमाती खातिरेस आणून तुम्हांस कौल सादर केला आहे खोत पाटील रयेता बाजे खुद वाणी बकाल देखील जे गांवी ( चे ) ते गांवी येऊन वसाहत करून खुसीहाल राहाणे कोण्हे बाबे शक अदेशा न धरणे गांवोगांवी लांबे पीक जाहाले आहे ते तुम्ही महालांत आपापले गावी रयेता खोत येऊन त्या पैकाचा आटोप करणे साऱ्याचे बाद बांधणे असतील ते आपली गांवी येऊन बांधणे पुढील कीर्दी माहामुरी करणे दरी बाब कौल असे छ ७ जमादिलोवल पा हुजूर पाठीवर

सुरु सुद बार



ले. ४२४ }

{ श. १६२५ कार्तिक शु. ३  
इ. १७०३ आक्टो. २.

श्री

नकल

छत्रपति

राजश्री विसाजी भास्कर हवालदार व कारकून ताो नागोठणे गोसावी यांस अखंडित लक्षुमी अलंकृत राजमान्ये श्रो—शकराजी बाजी सभासद नामजाद सुभा पंचमहाल चेउल सुरु अर्वा मया व अलफ मा गोविद बावाजी कुलकर्णी ताो नागोठणे यानी प्रतापगडचे मुकामी राजश्री—श्वामी कर्णाटक प्रांती श्वारीस गेले ते समई धामधुमे

करिता हा प्रां (त) अगदीच उद्वस जाला ते प्रसंगी आपण राजश्री पंतसचीव याची भेट घेतली त्यानी आपला दिलासा करून कौल दिल्या आणि सेत जुई दर सवाद मौजे बेनसे ताी मजकूर रकम देण मुडे १॥ ३॥।। दीड मुडाः पावणेच्यार मण व नख्त लारी येक हे आपणास इनाम देऊ(न) सनद सादर केली त्यावरून आपण माहाली येऊन रयेत परागंदा जाली होती त्ये आणून कीर्दीस लाविली इनामतीचे सेत अनभवीत असतां ईनामतीची सनद आली ते किले सुधागडास राहिली आपण सुधागडी येऊन सनद घ्यावी तर शाम-लाच्या तगादियाकरिता माहालीहून किले मजकुरी यावयास अनुकूल पडिले नाही यामुळे इनामतीची सनद किले मजकुरी ठेविली होती ते आपले हातास आली नाही याकरिता माहालीहून इनामतीचा खर्च घातला नाही बाकी काढिली आहे. वित्ता

	नख्त टके	गला खडी
सन सीत	२४१-	६॥३॥
सन सबा	२२४४	८१३॥
सन समान	२१॥३	७॥२॥२॥
शन तिसा	२३१६	३४११२॥-
सन मया	२३१७॥-	१॥३॥-॥-
सन इहिदे	३२॥४॥-	५॥११११
सन इसने	१८॥-	४४३११॥-
	<hr/>	<hr/>
	१६६॥१	३७॥३॥२११

येकूण नख्त टके येकसे साडेसासस्ट टके येक रुका व गला खडी पावणे अठतीस खंडी पावणेच्यार मण सवादोन पाइली येक निठवे बाकी वोटत आहे येसीयास वतनदार श्वामीच्या पायासी येकनिस्ट राहोन माहालाची लावणी संचणी करून दिवाणाचे दस्त देत आहे श्वामी सेवेसी आपणापासून अतर होत नाही श्वामीनी कृपाकू होऊन सदरहू बाकी माफ करून सेत जुई उतरोतर इनाम चाले येसी आज्ञा केली पाहिजे म्हणून हुजूर विदित करून मारनुले सुभाच्या नावे सनद सादर केली असे छ २० रबिलाखर पाो छ १० जमादिलोवल सादर असे त्याजवरून तुम्हास हे पत्र लिहिले असे तर मारनुले कडील इनामाची सात साला बाकी माहाली वोटत आहे मारनुलेचे नावे इनामतीचा खर्च लिहिणे व सेत जुई रकम मुडे १॥३॥।। दीड मुडा पावणेच्यार मण व नख्त लारी रकम १ येक रास कुल कानु देखील हाली पटी व पेस्तर पटी खेरीज येकदार यासी हुजरून इनाम करून दिले असे तर तुम्ही मार-नुलेचे दुमाले सेत जुई करणे प्रति वरसी नूतन पत्राचा उजूर न करणे प्रति लेहून असल पत्र यापासी भोगवटीयास देणे छ १ माहे जमादिलाखर.

ले. ४२५ }

{ श.  
इ.

(वरील फाटले आहे.)

राहिले त्यास सिवाजी राजे बफात जाले + + + + + त्यावर रामघाट प्रांती होते त्यास संभाजी दस्त जाहा + तेव्हा + + ला कबिला विशालगडाखाली होते --- + + + + + संभाजी राजा पाचाडास होते येसाजी फर्जद म्हणून होते + + सरदेशमुखी दिल्ली होती त्यापे भारे बोस खाना केले होते तेथून ऐवजाचे वसुलावर चेऊल प्रांती खाना स्वारी जाली होती + + + आपण होतो त्यास संभाजीची खबर दस्तगारि जाहला अशी येताच + + + + +चे तफरका जाले वदा येकला ? पाडिला मार्ग न चालजे नवाद पण त्यास उदेरीची स्वारी रेवदंज्याहून जात होती + + + पण रेवदंज्याहून सागरगडास म्हणून जाण्यास खाना जालो त्याही उदेरीस मरहुमी सिदी अवदुल रहिमान साहेब यानजीक नेले त्याही उदेरीस चाकर ठेविले त्यास खानसाहेब अंतगीरीचे मोर्चियास होते ते पासून हुजूर ठेविले आपला बाप कबिला ते प्रांती होता त्यास ते प्रांतीहून बंदीयाचे खबरीस रोले पावेतो येउन फेर रामराजा चंदीस गेला त्याबराबर गेला असेल त्यावरून चंदीकडे गेला तो अनलंग खबर नाही तिकडेच वारला मागे कबिला होता त्यास मोगलाई जाली मराठे जागा जागा लुटू लागले. तेव्हा त्यास चांद सावत म्हणून होता त्यापे लुटले वस्तवानी गुरुठोरे त्याने नेले चाकर बंदी होती ती खावयास नाही यामुळे च्यारी चहूकडे गेली त्यापैकी बापीयाची बुढी मा व खंडोजी भाई ही दोघे जे वक्ती जुनरास खाजिना आणावयास + + स्वारी गेली होती ते स्वारी राजपुरीस अली ते वक्ती हर दूजणे राजपुरीस वदे या नजीक आली हे वजेची हकीगत जाली वतनाची हकीगत मनास आणवितो व तुज कोणी आपले सागणार नाही आपली वली कैसी त्याची वली कैसी हे काही कळेना असे जाले त्यास तलास करून हे हकीकत बदगीस जाहीर करावी त्यास यामागे काही मरहुमी खान साहेबाचे अमला तरफी तरतचं मराठीयाची होती वतनाचा काही कोणाचे अमल निवाडा ऐसा प्रसंग जाला नव्हता हाली साहेबाचे अमलात मागे मालिक साहेब होते याही कितेक सजाच्या वतनाच्या वगैरे मनसुफीया नीवाडे केले ते आजलंग चालिले आहेत तैसेच साहेब मेहेरेवान दुधपाणी निवाडा करितील असे समजून बंदीयाची हकीकत जे होती ते बदगीस ठेविली असे निवाडा करणार साहेब धनी माबाप असेत.

हा जे काही वतनावर भोगवटा करीत असेत याची व खादीयाची अवलाद हे वजेदी असे.

वदी याची अवलाद मूल

१ आपाजी प्रभु ताचे दामाजी मारिला त्याची अवलाद वाघोजी प्रभु त्याची अवलाद बहिराजी प्रभु त्याचे बेटे

१ वापूजी  
१ खडोजी

—

२

१ वैज प्रभु खडकीस मोसव घेऊन गेले त्याची अवलाद.  
हरवाजीची अवलाद नागोजीची अवलाद  
१ वैज प्रभु अंताजीपंत पुत्र त्याचा नागोजी माल-  
१ गणेश प्रभुचे अतमाजी त्याचे गडीस असतो  
मुले दोघे १

—

२

वैजो हरी याची अवलाद हरवाजी व तानाजी वगैरा भाई असत  
१ गणेश प्रभु यास बेटा नाही बेटिया २ होत्या

—

३

लिहिणार ठेविले होते मूळ पुरुष त्याचे व जोगणीचे रा + नंतर त्याचे सिरकाल पाडिला सा २ भाई होते त्यापैकी वडील भाई कोड प्रभु रोजगारास हे प्रांती आला तो रोहे प्रांती घासाल येथे पतकीपणाचा रोजगार करून राहिला त्याची खबर दुसरा भाई गोज प्रभु यास मालूम जालीयावर ते प्रांतीहून त्याची बुढी व तो भाईचे खबरीस हे प्रांती रोजगारा करावे दोघा भाई गुदेरान करावे म्हणून अला गणेश प्रभु कुळकर्णी याने वापू मढवी मौजे निडी तो नागोठणे यास सांगितले होते की आम्हास कारकूनाची दरकर असे त्यास गोज प्रभु व त्याची बुढी ऐसी मौजे मजकुरी वस्तीची राहिली त्याणे त्याची हकीकत विचारिली अण गणेश प्रभु कुळकर्णी याचे मुलाखतीस नेला तेथे त्याणे लिहिणार ठेविला वडील भाई कोड प्रभु रोहे याचे पतकीपण चालवीत होते त्याची अवलाद रामाजी विष्णु हाली राजपुरीस असते गोज प्रभु लिहिणार ठेविला त्याची अवलाद बी ॥

तान प्रभु

१ कृष्णाची प्रभु  
१ गोविंद प्रभुलंग  
१ अताजी प्रभु  
१ साबाजी प्रभु त्याची अव-  
लाद नाही

अवजी प्रभु याचे अवलाद सोनाजी त्याची  
अवलाद

१ वामनाजी  
१ दुराजी  
१ रामाजी संतांन नसे  
१ दामाजी

—

—



पौ अवलाद दोन २ बेटे कृष्णा  
जीचा बेटा वावाजी त्याचा बेटा गोदा-  
वा त्याचा कृष्णाजी हाली आहे-  
१

पौ अवलाद भाई ३  
अताजीचे बेटे ३  
१ रंगाजी  
१ रघुजी

—  
२  
याची अवलाद  
हली असे रंगाजी बेटा  
मल्हारजी  
१

१ अवलाद  
वामनाजी  
१ अयाजी  
१ निमजी  
—  
२  
याची अवलाद  
अयाजीचा बेटा  
निमजी हयात असे  
१ दामाजी हयात असे  
१ मुराजीची अवलाद  
सुदरजी याचे पुत्र  
१ केशव  
१ चिमणाजी  
१ विठल  
—  
३  
१ अवलाद सुद-  
रजी  
१ रंगाजी  
—  
२

हे वजेची हकीकत असे अण याणे अयाजी वामन महमद सफी बरार जाऊन टक्याचे बले फर्मान काढिला असे म्हणून मालूम होत असे साहेब तल कोकणचे हकीम हर-  
येक जमीदार म्हणवीत असेल त्याणे साहेबाचे बदगीस जाली हकीकत जाहीर करून साहे-  
बाचे विद्यमाने वतनाचा अमल करावा त्यास अयाजी मार महमद सफी याजकडे नोकरीस  
होता त्याचे वकिलाने तर्क करून फर्मान आणिला आसोन साहेबाचे बदगीस जाहीर  
केला नाही सबब त्यासी पुरसीस असे की तुम्ही वतन खाता हे पुरातन तुमचे आहे की  
काय त्यास ते जाब देतील की आमचे पुरातन असे मग साहेबी त्याचा कतबा व्यावा त्वाव-  
रून साहेब कीफायेत असे अगर ते म्हणतील की आम्हास आपण दिलेवर त्याचा कागद  
काढवणार साहेब धनी आहेत त्याचा कागद त्यासी केला असिला तर अवलाद असता अफ-  
लादेस पोहचत नाही यावरून तो कागद तकलिदी असे अगर हुजूर फर्मान घेतला त्यात  
दाखला कैसा असेल तो खातिरेस आणऊन यावर जर हा दाखला नसोन फर्मान घेतला असला

तर साहेबाची गुन्हेगारी असे की गैर वाका मालुम करून फर्मान घेतला असे असी साहेब कि (फा)येत असे आपण बंदा साहेबाचा असे चहूंकडे मीलस साहेबाचा होईल की गेले वतन दूध पाणी याचा निवाडा करून बंदीयास सर्फराज केले हा नक्षा नामोस दिन दूनियात मलिक साहेबाचा जाला असे ऐसा साहेबाचा होईल आपण बंदा पावख असे वतन साहेबाचे असे बंदीयाची हकीकत जे होती ते साहेबाचे कदमा नजिक ठेविला असे. साहेब धनी •माबाप असेत.

ले. ४२६ }

{ श. १५९० वैशाख शु. १२  
इ. १६६८ एप्रिल १३

श्री

मसुरल अनाम राजश्री रायार्जी भोसले हावलदार जंजिरे सिधुदुर्ग प्रति राजश्री सिवाजी राजे सुा समान सितैन अलफ बो. रामचंद्र नीलकंठ यास  
१ जंजिरे मजकुरीची सबनिसी साहेब मेहेरवान होऊन वतन दिल्ली आहे यास इ। पौा पासून सालिन्या तैनाति होनु १०० सेंभरी पातशाही केले आहेती सालमजकुरी सिरस्ता केला आहे तेणेप्रमाणे आदा करणे व यारेदी व कागदबाब हरनिसबति मार्जाप्रमाणे लिहिणियास देत जाणे माइले आपला मुतालिक जंजिरे मजकुरास पाठवितील त्याचे हाते सबनीसीचा कारभार घेत जाणे छे ११ माहे जिल्काद मोर्तब सुद  
मर्या  
देयं विरा  
जते

ले. ४२७ }

{ श. १५९२ मार्ग. शु. ८  
इ. १६७० नोव्हेंबर १०

श्री

तादलेस्वर साहेबु

महजर मिरासीपत्र श्री सके १५९२ साधारण नाव संवछरे मार्गेस्वर सुध ८ वार सुकुरवार ते दिवसीं हाजीर मजालेसी मौजे तादली ना टाकली तरफ राजणगाऊ पाा जुनर श्री—याचे देउली बीहुजूर

१ हें पत्र अस्सल आहे कारण शेवटीं मर्यादेचा शिक्का आहे. परंतु या ठिकाणीं सवयीनें शिक्काची जागा सोडली आहे. २ अक्षर निराळें. ३ सीमा षटकोनी

४ अशाच मजकुराचें व तारखेचें एकं मिरासी पत्र आहे. पण छापलें नाहीं.

मौजे मजकूर

बलुते

मुलाणा सेख नुरदी वलद

मोर सुतार विन तान सुतार उमर वरसे २५

सेख सेकु उमर वरसे ६० व सेख वलद सेख

निा किकरे

नुरदी याची उमर वरसे वीस

निा सुरी

तुलवटा विन जानवटा परीट अजहती मल-

दऊ मेहतरी

दावल मेहतरी विन

वटा विन दादवटा मिरासीदार मौजे मार

विन रूप मेहतरी उमर

परस मेहतरी उमर

निा मोगरी

वरसे तीस

वरसे पंचवीस

निा

मोर पार्टील मो मौजे कोकनगाव

जाऊ मेहतरी विन अर्ज मेहतरी उमर वरसे ७५

पा— — —

खंड माहाला व नाग माहाला विन

सेटियाजी विन नागोजी सोनार उमर वरसे ८९

जाम माहाला नाहावी उमर वरसे

७० याचे लेक दोग २

निा हातवडा

जैत माहाला जाम माहाला

निा आरिसा

जाख दरणा विन रेख दरणा

माहार विर्तिकार मिरासीदार

गुरव उमर वरसे तीस व कुद-

रणा विन रखदरणा उमर

सिऊ नाक विन

चादनाक विन

वरसे वीस

गुणनाक उमर

मालनाक उमर वरसे

निा मादल

वरसे ५० व कु ७५ पाऊणसे निा इला दोर

नाक विन गुण

गिरजोजी व कृष्णाजी

नाक उम वरसे

मो मौजे चाडगाऊ

पचेतालीस

पा कडेवली

+ गा सिवाजी सुखदेव

कुलकर्णी मौजे मा

मका विन सता माग उमर

वरसे २०

सत सालवा विन दाद सालि-

वा कुभार

निा चाक

निा मागभाली

कुलवाडिये मिरासीदार

देउजी बिन तुबाजी कवाडे  
उमर वरसे ७५

गोदजी बिन भिकाजी  
डोहिरे उमर वरसे तीस  
संताजी बिन तुकोजी निगडे  
उमर वरसे ६२  
दुबाजी बिन जाउजी बोस  
( भोस ) उमर वरसे ७०

धारोजी बिन बहिरजी  
नलगे उमर वरसे ११५  
सलाबत खानाचे वेलेस  
उपजला

बहिरजी बिन नरसोजी  
मिल्हे उमर वरसे २७  
सताविस

सटवा मेहेतरी बिन नाग  
मेहतरी उमर वरसे २५

मोकदम समस्त मौजे घोडे  
गाऊ पा रासिन  
बीा सखोजी तानदेऊ  
जोसी व कुलकर्णी मौजे मा

कृष्णाजी बिन नागोजी  
पायगुडे मोकदम मौजे

पा पुणा  
मादारे ता नीरथडी

जानोजी बिन जैताजी  
कवाडा उमर वरसे ६०  
साठी

मल गावडा बिन म्हाल  
गावडा याची उमर वरसे ६०  
देउजी गावडा बिन  
म्हाल गावडा उमर वरसे  
४० चालीस

खंडोजी बिन नारोजी बोस  
उमर वरसे २०

मकाजी बिन कृष्णाजी चौ-  
गुले उमर वरसे २२

नागोजी बिन रतनोजी  
बोडका उमर वरसे ६०

तुबाजी बिन ताउर्जा खी-  
(र)सागर मौजे मजकूर उमर-  
वरसे ३५

नाग मेहतरी बिन बहीर  
मेहतरी तेली उमर वरसे ७०  
निा पाहार

कोड माली बिन सत माली  
जमबु उमर वरसे ३०

मोकदम व समस्त माले  
देऊलगाऊ  
बीा खडो सिवदेऊ कुलकर्णी  
जोसी मौजे मा

राजजी बिन कान्होजी बेट  
मोकदम मौजे कतकवले तपे  
खेडबारे

पिलाजी बिन बालोजी बेलाकर  
मौजे टाकली ना तादले ता  
करडे पा कूर उमर वरसे ४०

बाजी बिन महरजी रोडे मौजे  
टाकली ना तादले ता कडे पा  
जुनर उमर वरसे ३० तीस

सूर्याजी बिन दामाजी राडे  
मौजे देऊलगाव कोठारी पा  
चाभारगोदे उमर वरसे ८०  
तुकोजी मोकदम व समता मौजे  
भानगाऊ पा कडे

मईलाजी बिन हिरोजी  
झागडे मौजे टाकली ना तादले  
ता करडे पा जुनर उमर वरसे ८०

येमाजी बिन माहादजी  
सागले चौगुले मौजे माडोगण  
पुराटियाचे पा कडे समत  
जुनर उमर ४५

गुजाजी मोकदम मौजे सुरगाऊ  
प्रा मा

बिा तान्हाजी अडदेव कुलकर्णी  
मौजे मजकूर — — —

--कुलकर्णी

येसाजी व जैतजी काळोजी व  
साबाजी मोकदम मौजे कालगाव  
पा कडे

बिा साबाजी दामोधर  
कुलकर्णी मौजे मा

मोकदम मौजे राजणगाव ता मार

तान्हाजी मोकदम मौजे कामठी  
ता--ण गाव सा

बिा त्रिंबकजी विठल कुलकर्णी मौजे  
मजकूर

रायाजी आढाऊ मोकदम हाजीर नाही  
आबाजी मोकदम मौजे कोरेगव्हाण  
ता राजणगाऊ १

होन पाटील मोकदम  
निमे व समस्त दाहीजन  
मौजे बुा गा

बिा गोविंद बोपदेऊ  
कुलकर्णी मौजे मार  
मोकदम व समस्त मौजे  
निबवी पा कडे  
बिा मल्हारी सीवदेऊ  
व कुलकर्णी मौजे मा

बिा सकराजी भेगदेऊ जोसी  
कुलकर्णी मौजे मार  
कृष्णाजी व मानकोजी मोकदम  
मौजे ढो-ता राजणगाऊ  
गोविंद रतनाकर  
कुलकर्णी जोसी मौजे मजकूर

सुा इहिदे सबैन अलफ सन हजार १०८० या विदमान मिरासी पत्र खरीदी मौजे तादली ना टाकली ता राजणगाऊ सा जुनर ये गावीचे कुलकर्ण व जोतीस निलो सोनदेऊ व आबाजी सोनदेऊ यासी सिउजी बिनं जैत पाटील व माण-कोजी बिन वेवोजी बोस (भोस) मोकदम मौजे तांदले ना टाकली ता राजणगाऊ पा जुनर याणे व समस्त बापभाऊ व बाराहि बळते व मिरासीदार कुणबी यानी लेहोनु मिरासी पत्र दिधले मा आपला मिरासीदार कुलकर्णी व जोसी कुमाजी होता त्याचे घर कुल बुडाले यावरी आम्ही गावकरी मुतालिक ठेउनु गावकुलकरण चालवीत असे व भटपण तरी आम्ही गावलोक देखील लग्न मुहूर्त घेत असो. या उपरी आम्ही व समस्त बापभाऊ व बाराहि बळते मिरासीदार कुणबी ऐसे मिलोन विचार केला की कुलकरण व जोसीपण हे विकावे आणि टका भरी घ्यावा आणि आपल्यास मिरासीभाऊ करावा ऐसा आम्ही आवर्घीयानी तह केला मग आम्ही तुम्हास मुकाम रायेरीस येउनु आपखुसीने मौजे तादली ना टाकली तरफ राजणगाऊ पा जुनर येथील कुलकरण व जोतीस व घरवाडा ऐसे तुम्हास विकले असे तुम्हास मिरासी करून दिधले असे सुखे लेकराचे लेकरी खाउनु सुखे असणे आपल्यास आम्ही मिरासी भाऊ तुम्हास केले असे देसमुखाचे सिके व देसपाडियाचे दस्कत करून देउनु जरी कोण्ही मिरासीदार कुलकरणासी अगर जोतिसास उभा राहिला तरी आम्ही मोकदम व बाराहि बळते व समस्त बापभाऊ व मिरासीदार कुणबी ऐसे त्यास निवारून अगर आणीक हर कोण्ही कुलकरणास व जोसीपणास हरकती करील त्यासहि आपण वारून तुम्हास कोण्हेची निसबति नाही तुम्हां सुखे लेकराचे लेकरी खाउनु सुखे कुलकरण व जोतीस खाऊन जो वाडा दिधला आहे तेथे नादोन सुखे असणे राजणगाव तर्फेच्या गावराणाचे मोकदमाचे गोंही नागर करून देऊन वाडा कुमभटाचा घर आहे ते बाधोनू सुखे लेकराचे लेकरी नादणे व मला बागाईत पाटा खाले बिघे ८१० आहे तेहि तुम्हास मिरासी करून दिले असे सुखे राहोन खाणे जो गावाच्या बागाईतास महसूल पडेल तो देत जाणे तुम्हा पासुनु होनु १५० दीडसे कुलकरणाचे व जोसीपणाचे घेतले असे ते आण तुम्हास कुलकरण व जोसीपण व घरवाडा व मला मिरासी करून दिधले असे सुखे लेकराचे लेकरी खाउनु असणे यासी जरी आम्ही बेइमान करून तरी श्री-देव आमचे खराब करील हा मिरासी पत्र महजर सही

ले. ४२८ }

{ श. १६१४ माघ शु. १३  
इ. १६९३ फेब्रु. ८

श्री

स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १९ अंगिरानाम संवछरे माघ शुध त्रयोदसी सौम्य वासर क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणी समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचंद्र पांडित अमात्य यासी आज्ञा केली ऐसी जे विनातिपत्र पुरवणी

पाठविली ते प्रविष्ट जाली ता सोनवले प्रा भिवडी येथील देसमुखी आपल्या वडिलानी भोगवटियानसी खादली आहे राजश्री निलोपताच्या आजियाचे वेळेस मुतालिक ठेविला होता तोच बलाऊन देसमुखी करावयास लागला आमचे तर्फेचे १४ खून केले आहेत तीर्थ-स्वरूप कैलासवासी स्वामींचे वेळेस रद्दबदल केली होती त्यास तुमचे वतन तुम्हांस देऊ म्हणोन मान्य केले परंतु आजिपर्यंत तैसाच गोस्ट राहिली प्रस्तुत मोगलाचे ठाणे तेथे मजबूद आहे काही प्राप्ती विषये नाही परंतु वडिलाचे वतन आपणास यावया आज्ञा केली पाहिजे. म्हणोन लिहिले त्यावरून स्वामी कृपाळू होऊन ता सोनवले प्रात भिवडी येथील देसमुखीचे वतन तुम्हास आजराम-हामत करून दिले असे वतनाची सनद निराली देशाधिकारी याचे नावे सादर केली असे व राजश्री शंकराजी पांडित सचीव यासहि आज्ञापत्र पाठविले आहे ते पावते करणे आणि ता मारचे देसमुखीचे वतन पुत्रपौत्री आनभवीत जाणे जाणिजे \*बहुत लिहिणे तरी तुम्हां सुज्ञ असा

‡ मर्या  
देयं विरा  
जते

ले. ४२९

{ श. १६१५ ज्येष्ठ व १३  
इ. १६९३ जून २१

श्री

राजारामस्य

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके २० श्रीमुखनाम संवत्सरे ज्येष्ठ बहुल त्रयोदसी सौम्य-  
वासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी सौभाग्यवति जानकीबाई यासि  
‡ श्री॥ राजाराम ‡ श्रीलक्ष्मि दिले वृत्तिपत्र ऐसे जे तुमचे भर्तार  
नरपति हर्षनिदान नृहरि प्रीते राजश्री रामचंद्र पांडित आमात्य याही  
मोरेश्वर सुत नीलकं मुद्रा नीराजी स्वामीच्या राज्यानिमित्त्य बहुत श्रम  
ठ मुख्य प्रधान जन्मनः राजा करून राज्याची अभिवृधिता केली  
राम प्रतिनिधि आणि कीर्ति संपादिली याकारिता  
प्रल्हादस्य मानुलेवरी स्वामि संतोषी आहेती  
विराजते व तुमचे ऊर्जित करून चालवणे स्वामिस  
बहुत अगत्य यास्तव तुम्हांस नूतन  
इनाम मौजे मुरवाड ता संगमेश्वर देह १ येक कुलबाब कुलकानु हालीपटी व पेस्तरपटी निधि-

\* येथून अक्षर निरालें बहुधा छत्रपतींचें ‡ सीमा षट्कोनी. † आकार लंबवर्तुळ.

§ आकार अष्टकोनी.

निक्षेपजलतरुपाषाण झाडझाडोरा पडले पान सहित गांव इनाम दिल्या असे हा गाव तुम्ही आपले स्वार्थीन करून तुम्ही व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने अनभजन सुखरूप असणे

\* निदेश समक्ष

सां संमत

सचीव

तेरीख २६

सौवाल सुा आर्वा तिसैन

बार सुद

१ नर्वा

देयं विरा

जते


माहे सौवाल

सुरु सुद बार

ले. ४३० }

{श. १६१५ ज्येष्ठ व. १३  
इ. १६९३ जून २१

श्री.



स्वस्ति श्री राज्याभिषेक शके २० श्रीमुखनाम संवत्सरे जेष्ठ बहुल त्रयोदसी सौम्य वासरे क्षत्रीयकुलावतंस श्रीराजाराम छत्रपति याणी चिरंजीव ठकुबाई यास दिल्ले वृत्तिपत्र

येसे जे तुमचे बाप राजश्री रामचंद्र नीलकंठ अमात्य याही स्वामीची सेवा बहुत एकनिष्ठपणे केली आहे आणि स्वामीच्या राज्यानिमित्त बहुत श्रम करून राज्याची अभिवृ- धीता केली त्यावरून स्वामी तुम्हा- वरी बहुत संतोषी होऊन तुम्हांस

दुदभातानिमित्त नूतन इनाम मौजे कडवै ताा संगमेश्वर देह १ येक कुलबाब कुलकानु हाली पटी व पेस्तर पटी जलतरुपाषाण झाडझाडोरा निधिनिक्षेप पडले पानसहित गाव



इनाम दिल्हा असे हा गाव तुम्ही आपले स्वाधीन करून घेऊन दुदभात भोजन करून सुख-  
रूप पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम अनभऊन असणे\* निदेश समक्ष

सां	संमत		
	सचीव		
तेरीख २६		माहे सौवाल	
सौवाल सुा अर्बा तिसैन			
बार सुद		सुरु सुद	बार

ले. ४३१ }

{ श. १६१५ ज्येष्ठ व. १३  
इ. १६९३ जून २१

श्री

स्वास्ति श्री राज्याभिषेक शके २० श्रीमुखनाम संवत्सरे जेष्ठ बहुल त्रयोदसी सौम्य  
वासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणि हवालदार व कारकून वर्तमान व भावी  
ताा संगमेश्वर यांसि अज्ञा केली ऐसी जे राजश्री रामचंद्र नालकंठ +मात्य यानी स्वामिची  
सेवा बहुत येकनिष्ठपणे केली  
आहे व या राज्याकारणे बहुत  
श्रम करून राज्याची अभिवृधीता  
पावविली आहे यानिमित्य  
\* \* \*  
वामि मानुल्लेवरी बहुत संतोशी होऊन याची खास व कन्येस नूतन इनाम गाव दोन दिल्ले  
मार पैकी

सौभाग्यवती जानर्काबाईस इनाम

चिरंजीव ठकुबाईस दुदभातानिमित्य इनाम

मौजे मुरबाड देह १

मौजे कडवई १

येकून देह २ दोना कुलबाब कुलकानु हाली पटी व पेस्तर षटी निधिनिक्षेप जलतरु  
पाषाण झाडझाडोरा पडले पान सहित गांव इनाम दिल्ले आहेत हे दोन्ही गाव उभयेताचे  
स्वाधीन करून यास व याचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने इनाम चालवणे वर्ष प्रतिवर्षी नवीन  
पत्राची अपेक्षा न करणे पत्राची प्रति लिहून घेऊन असल पत्र याजपासि परतोन देणे जाणीजे  
‡निदेश समक्षX

सां	संमत
	सचीव

तेरीख २६

माहे सौवाल

सौवाल सुा अर्बा तिसैन

बार सुद

सुरु सुद

बार

\* अक्षर वेगळें + हस्तदोषानें मागील ' अ ' राहिला आहे. ‡अक्षर वेगळें व  
सीमाबहुदळी. Xमुद्रा व सीमा ले. ४२९ प्रो.

ले.४३२}

{श.१६१८ आषाढ शु. १३  
इ १६९६ जुलै २

श्री

राजश्री कासी रगनाथ सभासद नामजाद सीमहाल सुभा प्रात राजापूर गोसावी यासि  
अखडित लक्ष्मी आलकृत राजमान्य—सेवक रामचद्र नीलकंठ आमात्य नम-  
स्कार सुहुर सन सबा तिसैन अलफ राजश्री—स्वामीचे आज्ञापत्र राजश्री रामाजी अनंत  
मुख्य देशाधिकारी सरसुभा—यासी सादर आहे तेथे आज्ञा की राजश्री रामचद्र  
नीलकंठ याणी विनतिपत्र पाठविले तेथे लिहिले की आपणास निरोपद्रव वौशपरंपरेने चाले  
ऐसे वतन मेहरवान होऊन दिले पाहिजे ह्मणऊन त्याजवरून वतनाचे विसी मनास  
आणितां मामले प्रभावली येथील आठरा माहारांची सरदेशमुखी रंगोवा नाईक याचे वडि-  
लास आदलशाई पातशाहा होता त्याणे फर्मान करून दिल्या आहे त्यामध्ये ता खारापाटण  
हा माहाल आहे परंतु खारापाटणास मुसलमान मुकासी होता त्याणे रंगोवा नाईकाचे  
वडिलांस भोगवटा चालो दिल्या नाही त्या आलिकडे राजश्री कैलासवासी स्वामीस  
हा देश हस्तगत जाहला त्या कालापासून हा काल पावेतो रंगोवा नाईक याचे वडिलास  
अथवा रंगोवा नाईक यास भोगवटा जाहला नाही वतनदारास वतनाचा भोगवटा बहुत  
दिवस तुटला ह्मणजे त्या वतनास वतनदारास समध नाही ऐसे आहे या करिता या वत-  
नास रंगोवा नाईकास अर्थाअर्था समध नाही ऐसा निर्वाह केला आणि राजश्री रामचद्र  
नीलकंठ भारद्वाज गोत्री हे स्वामीचे पुरातन सेवक स्वामीचे राज्य वृद्धीते पावावे ऐसाच  
हेत धरून अतःकर्णपूर्वक स्वामीसेवा करित आहेत राजवृद्धीस कारण हे सेवक ऐसे जाणोन यांजवरी  
कृपाळू होऊन तपे मजकूरचे सरदेशमुखी वतन यांस अजरामराहमत करून दिले असे हे वतन यांचे  
स्वाधीन करून या वतनास इनाम गाव मौजे पोबुरले देह १ व मौजे कोकिसरे देह १ येकून देह  
देह २ कुलवाव कुलकानु देखील हाली पटी व पेस्तरपटी जलतरु पाशाण झाडझाडोरा पाडिले पान  
सहित खेरीज हकदार व इनामदार करून गाव चतुःसीमा भूमी पूर्व मर्यादेप्रमाणे हकलवा-  
जिमा व इसापति पानमान पटिपछोडी यासी याचे पुत्रपौत्रादि वौशपरंपरेने सुरक्षित चाल-  
वणे प्रतिवर्षी नवीन पत्राची अपेक्षा न करणे या पत्राची प्रति लिहून घेऊन मुख्यपत्र यापाशी  
परतोन देणे यासी हिंदु कोण्ही कथला करील त्यास गोहत्या ब्रह्महत्या केल्याचे पातक  
लागेल मुसलमान कोण्ही इस्कील करील त्यास सोर मारिल्याचे पातक लागेल ऐसी पातके  
जाणोन यासी वतन सुखरूप चालवणे ह्मणऊन आज्ञा आहे ऐसीयासी तर्फ मजकूर हा  
माहाल प्रस्तुत तुम्हाकडे कमाविसीस आहे या करिता तुम्हास लिहिले असे तरी तपे मजकूरचे  
वतन सरदेशमुखी राजश्री रामचद्र नीलकंठ भारद्वाज गोत्री याचे स्वाधीन करणे आणि  
सरदेशमुखीचा कार्यभाग दडक प्रमाणे मारनुलेपासून घेत जाणे या वतनास इनाम गाव व  
हकलवाजिमा पटीपछोडी दिवाण दस्त खड वगैरे महसूल देखील आकार होईल ते बेरीजेस  
व खेरीज दस्त लवाजिमा

इनाम देहरे  
मौजे पो ( बु ) रले  
१

मौजे कोकिसरे  
१

हकलवाजिमा पटी पछोडी दिवाण दस्त  
दो खड व गैर महसूल आकार होईल  
त्यास +रयत निसवतीने कलम २

खेरीज दस्ती बाब लवाजिमा मोईन

१ कुणवा गाव असेल त्यास  
सालिना लोणच्याचा जिनस  
उझे निम -॥-

इरले दर गावास सालिना येक

१ कुभाराच्या आवियास मडके  
येक

१  
जेव दर गावास सालिना  
कलम निम -॥-

लाकडाचे भारे सालिना  
दर गावास पांच ५  
राहाणूक दर गावास  
सालिना पंधरवडा  
गुरव येक माहार येक  
१ १

पारधीस  
१ डुकरास सिसाल येक  
१ साबरास सात येक  
१ वरकड पारधीस  
भाकसी येक

येकून दोन आरा कलम  
येक १

३  
येकून तीन आरा कलम  
येक १

येकून सात बाब आरा कलम १

येणे प्रमाणे इनाम गाव दोन व हक लवाजिमा पटी पछोडी दिवाण दस्तास रयेत  
निसवतीने दरसदे कलम दोन व खेरीज दस्तीबाब लवाजिमा कलम येक व पान मान आधी  
सरदेसमुखास त्या उपर पूर्वदंडक वरकड वतनदारास येणेप्रमाणे चालवणे या पत्राची प्रति  
लिहून घेऊन असल पत्र मारनुलेस भोगवटियास परतोन देणे § छ १२ जिल्हेज  
निदेश समक्ष

श्रीरामचं  
द्र चरणीं नीळ  
कंठ सोनदे  
वं शीरण  
बार

++  
++समु  
लक्ष्मिती

सुरु सुद बार\*

+ दुसऱ्या दोन पत्रांत "त्यास दरसदे रयतनिसवतीने" असे आहे.

§ येथून अक्षर निराळें.

\* या प्रमाणेच आणखी दोन पत्रे आहेत. एक खुद्द रामचंद्र नीळकंठांनी 'रामाजी  
अनंत देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी सरसुभा प्रांत राजापूर" यास लिहिलें  
असून त्यांत आरंभी 'स्वामीचें आज्ञापत्र तुम्हांस सादर आहे वगैरे' म्हटलें आहे. दुसरें पत्र  
रामाजी अनंत यांनी "लक्ष्मण रंगनाथ हवालदार व कारकून वर्तमान व भावी तां  
खारेपाटण" यांस लिहिलें आहे. त्यांत आपणांस पंत आमात्य यांचें आज्ञापत्र आहे असें  
आरंभी म्हटलें आहे पण स्वामीच्या आज्ञापत्राचा उल्लेख नाही.

ले ४३३

{ श. १६१८ श्रावण शु० १  
इ. १९९६ जुलै १९

श्री

‡ श्री  
द्वितीयेंदुरिवा  
त्यर्थं वर्धमाना दि  
नेदिने अनंतसू  
नो रामस्य मुद्राभ  
द्रौ विराजते

अज सरसुभा राजश्री रामार्जी अनंत सरसुभेदार व कारकून सुभा प्राा राजापूर तहा खोत कुलकर्णी व गावकर रयानी मौजे कोकीसरे ताा खारेपाटण सुहुर सन सबा तिसैन व अलफ राजश्री रामचंद्र नीलकठ भारद्वाज गोत्री यावरी राजश्री—छत्रपति स्वामी कृपालु होऊन तपे मजकूरचे सरदेशमुखी वतन यासी अजरामराहमत करून दिल्ले असे हे वतन याचे स्वाधीन करून या वतनास इनामगाव मौजे पोवुरले देह १ व मौजे कोकीसरे देह १ येकून देह दो कुलबाब कुलकानु देखील हाली पटी व पेस्तरपटी जलतरुपाषाण झाडझाडोरा पडले पान सहित खेरीज हकदार व इनाम दार करून गाव चतुः सीमा भूमि पूर्वमर्यादेप्राा व हकलवाजिमा व इसापत पटी पछोडि यांसी याचे पुत्र पौत्रादि वौशपरंपरेने सुरक्षित चालवणे म्हणून राजश्री—छत्रपति स्वामीचे आज्ञापत्र त्याप्राा राजश्री—पंतस्वामीचे आज्ञापत्र सादर जाहले त्यावरून मौजे मजकूर इनामगाऊ कुलबाब कुल कानु देखील हालीपटी पेस्तरपटी जलतरुपाशाण झाडझाडोरा पडले पान सहित खो हकदार व इनामदार वजा करून मानिलेचे. दुबाले गाव केला असे तरी साल मारपासून वसूल मानुलेकडे देत जाणे छ २९ जिल्हेज मोर्तव सूदा

वीलसति  
लेखना व-  
धि मुद्रा

‡ मुद्रा व सीमा यांचे आकार वाटोळे.

† या प्रमाणें दुसरें पत्र “ मिरासी व माहाजन व कुलकर्णी मौजे पोभुरले ताा खारापाटण ” यास आहे. त्यांतहि “ वजा ” ही अक्षरे शोधवजा वर घातलेली आहेत.

ल. ४३४ }

{ श. १६१९ अश्विन शु. ३  
इ. १६९७ सप्त. ८

श्री.

\*राजश्री सुभेदार व कारकून वर्तमान व भार्वा सुभा प्रात मावले राजगड गोसावी यासि अखडित लक्ष्मी आलकृत राजमान्ये-सेवक शंकराजी नारायेण सचीव नमस्कार सुभा समान तिसैन अलफ राजश्री रामचद्र नीलकठ भारद्वाज गोत्री याणी हुजूर विदित केले की मौजे केलवाडे ताा खेडेवारे येथे इनाम जमीन जिराईत चावर १येक इनाम हरि गोविद कोडलकर आपला मातुलवंश याचे नावे कारकीर्द दर कारकीर्द भोगवटा चालत होता हरि गोविद मृत्य पावलियावरी आपले आज्ञे सोनार्जी नारायेण याणी कारकीर्दी रा दादार्जी कोडदेउ सदरहु इनाम भोगवटा अनुभविला कारकीर्दी कैलासवासी स्वामी आपले बाप निलो सोनदेउ यानी भोगवटा कितेक दिवस अनुभविला दरम्यान राजश्री कैला सवासी स्वामीनी देशामध्ये वटाई केली ते प्रसगी कुल इनाम अमानत केले होते त्या उपरी कैलासवासी राजश्री सभाजी राजे याचे कारकीर्दीस इनाम आपण भोगवटा अनुभविला आहे मध्ये मोगलाचे राजकारण जाहले त्याप्रसगी विलायेत खराब पडिली या करिता भोगवटा राहिला हाली राजश्री।-छेत्रपति स्वामीने शत्रु पराभ वाते पाऊन राज्य सुरक्षित केले देश वसाहत केला वतनदाराचे व इनामदाराचे इनाम दुमाले केले तरी आपलाही इनाम चावर आपले दुमाले करून सनद सादर केली पाहिजे म्हणून विदित केले व दस्तमर्जी हरि गोविद याचे नावे इनाम चावर येक दाखल आहे त्याचा मातुवंश राजश्री-रामचद्र नीलकठ व त्याचे वडील याणी पूर्वीपासून भोगवटा अनुभविला हाली इनाम जिराईत जमीन चावर विसापाडाचे विधियाचे दर थल चावर १येक कुलबाब कुलकानु देखील हाली पटी व पेस्तरपटी खेरीज हकदार राजश्री रामचद्र नीलकठ याचे दुमाला केला असे देह याचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरा भोगवटा अनुभवुनु राजश्री छेत्रपति स्वामीस कल्याण चितितील तुम्ही सदरहु चावर इनाम याचे दुमाले करणे दर हरसाल ताजा सनदेचा उजूर

न करणे तालिक लेहून घेऊन असल भोगवटियासि मारनूले  
पासी देणे १छ रबिलोवल संदेश समक्ष

श्री  
शंकराजी  
नारायण

पत्रा  
वाधि रयं  
भाति

बार सुरु सुद बार  
बार

बार

\* ह्याच तारखेचें व मजकुराचें एक पत्र शंकराजी नारायण यानें खेडेबोरच्या देशमुखांना लिहिलें आहे.

१ अक्षर निराळें. नेहमी ' निदेश ' असतें येथें " संदेश आहे " मुद्रा व सीमा बहुदळी

ले. ४३५ }

{ श. १६३० आषाढ व. ६  
इ. १७०८ जून २८

श्री

\*स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ३५ सर्वधारी संवत्सरे आषाढ बहुल शस्ती इंदुवासर शत्रिये कुलावतंस श्री राजा शिवछत्रपति याणी समस्त राजकार्ये धुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री नारो पंडित यासी आज्ञा केली ऐसि जे तुम्ही स्वामीचे कदीम कार्याचे सेवक आहा तुमचे सर्व प्रकारें चालवणे हे स्वामीस अगत्य व आवश्यक याकरिता तुम्हास जंजिरे विजयेदुर्गी राहावयाची आज्ञा केली आहे तरी तुम्ही आपल्या समुदायानसी जाऊन पहिले विजयेदुर्गी होतेस तैसे तेथे राहणे तुम्हास पहिले दोनी गाव होते ते करार करून यावयाविषी राजश्री रामचंद्रपंडित अमात्य यास आज्ञापत्र सादर केले आहे ते दोन्ही गाव तुम्हाकडे चालवितील तुम्ही दुसरा मनात न आणतां विजयेदुर्गी जाऊन राहाणे स्वामी तुमचे चालवायास अंतर करणार नाहीत +बहुत काये लिहिणे

॥ मर्या  
देसं विरा  
जते

ले. ४३६ }

{ श. ?  
इ. ?

श्रीरामवरद

तीर्थरूप राजश्री

दादा वडिलांचे सेवेसी

अपत्ये सिररामाने चरणावर मस्तक ठेऊन सिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना उपरी येथील क्षेम ताा वैशाख वद्यपर्यंत सुखरूप असो विशेष माझे वडिली पाळणपोषण केलें वडिली मला त्या मार्गात ठेविले होते ते कालवशेकडून उभयेताची दर्शने जाहाली आम्हास माहाराजांनी पाराशरच्या माहाराजांच्या हाती दिले त्याजबराबर कोलापुरास आलो वडिलांचे आमचे दर्शन जाले माझी तो वडिलांच्या पायासी निष्ठा परंतु सागणीवागणीमुले परस्परे विकल्प वाढला त्याजवरून वडिलीं मजपासून क्रिया घेतली की आपण तीर्थरूप मिलेला मला वडिलांच्या पायाविना दुसरा विचार असेल तर श्री-रघुवीर साक्ष माझे वडिली चालवावे नावारूपास आणावे पुत्रत्वाप्रमाणे चालवावे थोर पदीस चढवावे हे वडिलास विहित असे कितेक मनुष्ये वडिलापासी गोष्टी सांगतील त्या वडिली न ऐकाव्या आम्ही ऐकणार नाही लिहिल्या पत्राप्रमाणे वडिलीं अतर देऊ नये आम्ही अतर कदा पडू देणार नाही आम्ही वडिलाचे वंशपरंपरेने चालऊ वडिलाचे कुटुंब जितके असेल तितक्याचे

\*याच तारखेचे व लेखकाचे एक पत्र रामचंद्र निलकंठ अमात्य याचे नावचे असून नारो पंडितास ' विजयेदुर्गी राहो देणे' म्हणून आहे. + अक्षर निराळें. ॥ सीमा षट्कोनी.

चालू हा कागद लेहून दिव्हा सही सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना लक्षशतनी प्रसंग वंशपरे-  
परने सत्ये चालवावे हे विज्ञप्ती

ले. ४३७ }

{ श. ?  
इ. ?

\* श्रीसंकर प्रसन

राजमानं राजश्री भगवतराव पडित यास आज्ञा केली ऐसी जे तुम्हाकड राा रामा-  
जीपत व इटल कृष्ण पाटील आहेत हे जे सागतील ते स्वामीचे वचन जानो त्याप्रमाणे  
मान करून स्वामीच्या दरसनास मजल दर मजल येने नारिंग व केला पाठिवली आहेत ते  
अन बहुत लिहिन सुज्ञ असा

## सातारा शिके.

श्री

ले० ४३८ }

{ शक १६४० कार्तिक व. ६  
इ० १७१८ नोव्हें ८

श्री

वर्धिष्णु विक्रमो

वि + + + + +

वामनी शं + भुसूनो

रसौ मुद्रा शिवरा

जस्य राजते

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४४ हेमलंबी नाम संवत्छरे कार्तिक बहुल प्रतिपदा  
शुक्रवासे क्षत्रिय कुलावतंस श्रीराजा शाहु छत्रपति स्वामी याणी राजश्री पिलाजीराव बिन  
गणोजीराव शिके देशमुख मामले दाभोल  
यासी दिव्हे वतनपत्र जैसे जे तुमचे चुलते राजश्री  
देवजी शिके स्वामीसनिध किले साताराचे  
मुकामी येऊन विदित केलें की दाभोलची देश-  
मुखी देहाचे दुतर्फा येक हमजाबाद उर्फ गडे  
विलायत व येक जाफराबाद उर्फ खेड विलायत येकून सातसे वीस देह व कसब  
व बंदर दाभोल मामले भैसून मुस्तफाबाद येथील देसमुखी वतन पूर्वी ब्राह्मणाचें  
त्यास या ब्राह्मणापासून अगा रजाचे कारकीर्दीस आदलशाहा पाद-  
शाहासी हरामखोरी जाली याबद्दल पादशाहानी ते देशमुख ब्राह्मण कबिल्यासभेत  
जहाजवरी चढऊन बारा आरबास पाठऊन मुसलमान केले देशमुखी वतन अमानत  
केले ते कितेक वर्षे अमानत असता शंघमपुरी राा सूर्याजीराजे सुर्वे प्रभानवली-

\*हें संबध पत्र शाहु छत्रपतींच्या हातचें आहे. १† मुद्रा बदामी, १॥ मुद्रा अष्टकोनी



कर होते त्याणी आपली लेंकी रा पिलाजीराऊ सिकें यांस देऊन सोईरक केली तेव्हा पातशाहांस विज्यापुरी अर्ज पोहचून पिलाजराव यास दाभोल मामल्याची देसमुखी मागितली पादशाहा मेहरवान होऊन देशमुखी वतन मन्हामत केले वतनाचा भोगवटा व्हावा तों कैलासवासी छत्रपति थोरले स्वामीस तलकौकण कबज जाले त्या प्रसंगी वतनाचा भोगवटा न जाला त्याउपरि कितेक मुदत जात्यावरी पिलाजीराव यांसी राजश्री स्वामीनी सोईरक केली अपली लेंकी राजकुंवरबाई गणोजीरायास दिल्ली पिलाजीरायांची लेकी जिऊबाई राजश्री राजे यांस केली पिलाजीरायांवरी कृपा करून चालवीत होते जैसे अस्तां लखम सांवत सरदेसाई पा कुडाल भीमगड फोंडे प्रांते फिसाहत केली कोंवण वसाहत न व्हे जैसे जाले याकरितां राजश्री स्वामीनी पिलाजीरायांस आज्ञा करून लखम सांवताकडे पाठविले ते जाऊनु त्यास भेटोन कितेक प्रकारें त्यासी बोलोन त्याचा शक तोडून अणभाश क्रिया देऊनु लखम सांवतास राजश्रीचे भेटास अणिलें महाडचे मुकामी भेटी केली लखम सांवताचा तह करून त्यांस त्याचे वतनावरी ठेविले पिलाजीरायांनी अर्ज केला जे उर्जित स्वामी करितात तरी अक्षये उर्जित करावें मामले दाभोलचे देशमुखीचें वतन अदलशाहानी आपणास मन्हामत केले आहे त्याचा भोगवटा जाला नाही तें वतन अपलें अपणास देउनु चालवावे त्यावरून राजश्री स्वामीने आज्ञा केली की आपल्या राज्यांत वतनें थावयाचा दंडक नाही परंतु तुम्हीं स्वामी कार्ये केले व सोईरीकहि तुम्हांसी जाली तरी चिरंजीव राजकुंवरबाईस पुत्र होईल तेव्हां हे देशमुखी वतन अपण देऊनु ते आज्ञा मान्य करून उमेदवार राहिले त्याउपरि राजश्री स्वामी राज्याधिकारी जाले तेव्हां तो प्रसंग करावा तरी राजकुंवरबाईस पुत्र जाला नव्हता म्हणून प्रसंग न केला यानंतर राजश्री स्वामी राज्याधिकारी जाले तांब्राचे दाटीचे प्रसंगे कर्नाटकांत चंजी प्रांते गेले तिकडे तांब्राच्या फौजा झुलपुकारखान जाऊन चंजीस वेढा घातला तेव्हां राजकारण करून राजश्री स्वामी चंजीतून निघोन वेळुरास गेले त्या वेळेस गणोजीराव मोगलाचे चाकर अस्तां राजश्री स्वामीस रात्रीचे अरणीस पाठविले व सौभाग्यवति ताराबाई व राजसबाई राजकुंवरसहित चंजीऊन काडून अरणीस पाठविली या सेवेमुळे राजश्री संतोशी होऊनु अक्षये वतन थावयास उदित होऊनु काये पाहिजे ते मागा यैसी आज्ञा केली तेव्हां गणोजी राजे याणी विज्ञाप्ती प्रविष्ट केली जे दाभोलची देसमुखी अदलशाहानी अमानत केली होती ते अपले बाप पिलाजिरायांस मेहेरवान होऊनु दिल्ली परंतु भोगवटा न जाला त्या वतनावरी कोण्ही वतनदार नव्हता म्हणोन चंजीचे मुकामी राजश्री खंडो बलाल चिटनवीस यांस स्वामीनी कृपाळू होऊनु दिल्ली आहे यैसास राजश्री थोरले स्वामीनी अपणास अंदण देऊ जैसे अभये वचन दिले त्यांचे वचनाप्रमाणें आपणास पुत्र जाला आहे पिलाजीराव नाव ठेविले असे तरी तें वतन अपणास थावे वाडिलांचे अभये वचन सत्य करावें हेच अपणास मागणें आहे त्यावरून राज-



श्रीनी खंडो बलाल यांचे समाधान करून दुसरे वतन देऊं केले आणि दाभोलचे देखमुखीचे वतन गणोजी राजे यांस दिले पत्रे करून दिल्ली राजश्री खंडो बलाल चिटनिवीस यांस पत्रे दिल्ली होती तेहि घेऊन गणोजी राजे यांजपासी दिल्ली वेळूराहून राजश्री स्वामी स्वार होऊन स्वराज्यास स्वदेशास आले रामोजी सिकें बिन कान्होजी सिकें गणोजी रायांचे पुतणे यांजपासी वतनाचीं पत्रे देऊनु इकडे पाठविले इकडे आल्यावरि रामोजी सिकें यांणी वतन चालवावयाबदल ताकीद पत्रे मागितलीं तीं राजश्री स्वामीनी देविलीं त्या पत्रांत अपलें नांव घालून राजपत्रे घेतलीं आणि वतनाची कमावीस करू लागले अपणास वतनास दखल होउ देतनासे जाले त्याचा आमचा कथला होऊ लागला चिरंजीव पिलाजिराऊ कर्नाटकांत राहिले गणोजीराऊ निवर्तले जैसे असतां कितेक दिवसी रामोजी सिकेंहि मांडणी फडले त्यांचे भाऊ विठोजीराव व दौलतराऊ सिकें व रामोजी सिकें यांचे पुत्र कान्होजी व बहिरजी सिकें हे वतन बलावुनु अनभव करिताती अपणास काही देत नाहीं तरी स्वामीनी कारिना मनास अणून गणोजीरायाचे वतन त्यांचे पुत्रास अपण बंधू अपणास दिले पाहिजे म्हणून विदित केले ते स्वामीनी अंतःकर्णास अणून यांची व त्यांची मनसुफी करावी स्थल व गोत लाऊन यावे जैसे करून विठोजीराव व दौलतराव व कान्होजी व बहिरजी सिकें यांस हुजूर आणून गोतांत राजीनामे द्या म्हटले व स्थलास जाऊन वेव्हार सांगा गोतमुखें न्याये होईल त्याप्रमाणें वतन चालविलें जाईल यैसी आज्ञा केली त्यास विठोजी व वरकड मान्य नव्हेत राजीनामे नेदीत नस्ती दिलात घेऊन कथले करूं लागले त्याउपरि स्वामीने चंजीस सरकारकून होते त्यामधें जे सरकारकून हाजीर आहेत ते व राजश्री शंकराजी मल्हार मोगलाईताल सैदांचे तर्फेने आले होते ते व राजश्री मानसिंग मोरे खंडेराव दाभाडे सेनापति हेहि चंदास राजश्री काका स्वामी संनिध होते त्यांस बोलावून व राजश्री सुलतानजीराऊ निंबालकर सरलस्कर व वरकड भले लोक व कितेक परगण्याचे देशमुख देशपांडे मोकदम व मख्तसर लोक सभेस बैसवून त्यांस याचा कारिना पुसिला तेव्हां समस्तानी विदित केले कीं देवजी सिकें याणी कारिना विदित केला तो यथार्थ आहे वतन गणोजीराऊ सिकें यांस दिले रामोजी सिकें त्यांचे पुतणे म्हणून त्याणी वतनाची पत्रे त्यांपासी देऊन इकडे पाठविले तेवढीयानेच रामोजी व त्यांचे भाऊ वतन अनभव लागले वतनाचे खाबंद विठोजी व दौलतराव व कान्होजी व बहिरजी सिकें हे खोटे जैसे कलो आले त्यास सदरेवरून उठऊन दूर केले स्वामीस थोरले कैलासवासी स्वामींचे वचन प्रतिपालावे व कैलासवासी राजश्री काका स्वामींचे दत्त परिपालण करावे हे अगत्य वाडिलाचें चालवावे हेहि अगत्य म्हणून तुम्हावरी स्वामी कृपाळू होऊनु मामले दाभोलची देसमुखीचे वतन तुम्हासच बाहाल केले असे तुम्ही व तुमचे पुत्र-पौत्रादि वंशपरंपरेने वतनाचा उपभोग करून दंडकप्रमाणें वतनाची सेवा करीत जाणें य

वतनास रामोजी सिकें याचे पुत्रास व विठोजी सिकें व दौलतराऊ सिकें यांस समंध  
नाहीं जाणजे \*लेखनालंकार (सीमा)

रुजु सां  
मंत्री  
वार सुद  
सुरु सुद  
वार बार

कुडाल देशमुख.

ले० ४३९ }

{श० १५८६ श्रावण शु. १०  
{इ. १६६४ आगस्ट २२

श्री मेरुलिंगाची

सीवाजी राजे

† माहाजर बतारीख ८ माहे मोहरम बीहुजूर हाजिर मजालसीयानी प्रागे  
का कुडाल स्वस्ती श्री सालिवान सके १५८६ क्रोधीनाम संवछरे लावण सुध दसमी  
सुकृरवार

चांदखान  
बिन कमाल  
खान सरगु  
हो किले च  
दन (कठ्यार)

सीकरखान  
हुदेदार का  
कुडाल  
(शिक्रा फारसी)

साबाजी  
बिन तुका-  
राऊ कनोजे (कठ्यार)  
(शिक्रा फारसी)

रायाजी बिन  
भान पडित  
कनोजा  
(कठ्यार)

सूर्याजी बिन  
रामजी येस-  
वतराउ बाण-  
करी (एक निशाणी)

विसो पुंड-  
लिक सर (गुन्हो)  
समत देहाये  
पा कुडाल  
(शिक्रा फारसी)

नखोजी ना  
बिन तुकाजी  
ना पिसाल  
देसाई मां  
उझर्डे पा वाई

विठोजी ना  
कोडे देसमुख  
ता खेडबारे

आबा सेटी  
बिन हर  
सेटी से-  
टिया का  
बुधण (तागडी)

चांगोजी बिन  
धारोजी से-  
टिगा (खंजर)

खानाजी बिन  
चिमनभाई  
(खंजर)

\* येथून अक्षर निराळें व सीमा षट्कोनी † असाच (याच तारखेचा व एकाचेच  
हातचा) दुसरा महजर बापूजी बिन रतनोजी नाईक यास सूर्याजी नाईकाने लिहून दिला  
आहे मजकूर दोहोचा एकच आहे. फक्त आम्हास तेथें तुम्हास वगैरे योग्य ते फेरफार आहेत.

विसाजी माभलेस्वर देसकुलकर णी बी कलम खु	बापूजी नागोजी देस कु- लकरणी	गगाजी पाा बिन नरसीब्ह पटेल वा सारे नाडगौडा वा मोकदम वा तान्हार्जी चौगला काा मजकूर ( नांगर )	
गणसेटी व बकसेटी सेटिया व ख- ड सेटिया माहाजन काा मार ( तागडी )	आबाजी वा बाजी बाबाजी काा मार ( एक चित्र )	बाबाजी पटेल माो सेते ( नांगर )	बापूजी अ- वसरा ( कात्री )
बहिरोजी म्हेतर दरजी ( कात्री )	पदाजी हेतरीया दुलाई ( कुंचला )	भाल ठाकूर ( एक चित्र )	राया बिन भानजी व खड बिन भिऊ चाभार .
वाघोजी सालवी व बाकोजी सालवी कुभार काा मार ( चाकू )	लिंग जोसी		
जासजी भ- डसी	कान्होजी व घाटा राउत		

सुा खमस सितैन अलफ कारणे जाहाला माहजर ऐसे जे सूर्याजी नाईक बिन तुबाजी नाईक देसमुख पाा कुडाल यास बापूजी पाा बिन रतनोजी नाईक देसमुख पाा मजकूर याने हाजीर मज्यालसी या हुजूर लेहून दिल्ले माहाजर येसे जे आम्हास माहाराज राजश्री ————— राजेसाहेब भोसले यानी दस्त करून नेउनु किले बासो टियावरी साल येक अदबखाना राखोन कैदसा ठेविले मग अपले बाबा मुले लोकी मध्योवर्ती पडोन अपणास करारती बाधले त्यास हर सेटी सेटिया काा बाउधाणे व अणिक तिघ जूण जमान जाहाले जे बेकुसूर दिवाण नफराई करावे वा करारतीचे पैके उसूल करून द्यावे म्हणऊन सोडऊन गावास आलो करारतीचे पैके जबर उसुलातास जागा नाही म्हणउनु आपले बापभावास आपले तकसीमेचे इनाम विकितो म्हणउनु पुसिले त्यावरी ज्यासी टाकले ( टोकले ) तो घेणे नेटके ( नेटके ) तरी मी आणिकास विकितो म्हणऊन सदरहू विरादराचे रजावरून काा कुडालस येउनु काो मजकुरी हकमधे आमचे तकसीमेचे

हकाचे ऐवजे जमीन बिघे १५ वाडा भिताडा नजिक बेलाचे सेतासेजारील दाइ-  
मदाल अम्ही खात आलो ते सदरहू जमीन पधरा बिघे तुम्हास विकत दिल्ले दर बिघेस  
होन १ येकून होन पंधरा तुम्हापासी घेउनु अवलादी व अफलादी लेकराचे लेकरां  
तुम्हास मिरासी करून दिल्ले असे त्यास हिला हरकती अगर फितवा फादडा कराविया  
निसबत नाही मौजे कसबे मजकुरी बिलगाचे हक व पेठेचा हक व बाजे आमचे तक-  
सीमचे कानु कायदा आम्ही घेउनु तुम्हास जमीन दिल्ले ते सालाबाद खाउनु सुखे असणे  
आमचे तरफेचे भाऊबंद दाईजे कुसूर केलिया आम्ही निवारून यास अनुसारिखे करील  
रयास—आण असे व आपले बेतालीसाचे सुकृत असे(सीमा षट्कोनी.)

ले० ४४०

{श.१५८९-९०  
इ. १६६७-६८

( वाटोळी फारसी-मुद्रा )

मुसाफेचे

कासीचे

अज दिवाण किले चंदन तां मोकदमानी वा रयानी देहाये पा कुडाल मु॥  
किले मजकूर सु॥ समान सितैन व अलफ दरीविला किले मजकुरीचे विलाती सिवाजी  
भोसलेचे तसविसी करिता कुल खराब पडिले देसाई वा देसकुलकर्णी वा मोकदम वा  
बाजे रयेता परागंदा होऊन परमुल्कासी गेले विलातीत दिवे लागण नाही ऐसे  
जाहाले किले नाजुक सरहदेचा पाहून विलातीचे मामुरी बदल सूर्याजी नाईक देसाई  
याचे तफवासी होता नफर मजकूर मौजे नीब पा वाईचे थलात उभा राहून सदरेसी  
वा जमातीस अपले अहवाल सांगितले जे सिवाजी भोसलेने आपले घर लुटून तल्फ  
केले वा आपले गुरे वासरे वा घोडी नेली वा आपले बहीण + + + + + अदबखानेत  
ठेऊन दंड घेतले होन ३०० वा सिलकावणी होन ६० घेतले जे पेसजी किले  
मजकुरीचे विलातीचे व जमातीचे गुन्हे वा नाईकवाडी याचे गुन्हे घेऊन गेले होते ते  
खडणी देतो म्हणौउनु सोडून आणिळी आणि खडणी दिल्ली नाही म्हणौउनु  
गुन्हे लाऊन अपणासी सदरहू नागवण घेउनु ये वख्ताच खाविया नाही ऐसे केले  
त्यावरून जमायती सरगुन्हो वा नाईकवाडीयानी किले मा नफर मजकुराचे  
बावे इलतमास केले जे विलाती खराब त्याकरिता दिवाण बाब वा तनखे ठाणकार  
चा कारकून वा वख्त हसम पावत नाही त्या करिता वख्त बेहाल जाहाले असेती  
किला नाजुक असे देसाई मजकुराचे दिलासा करून बदल निवाला इनाम चावर १  
देऊन विलातीचे मामुरी करविले जे किला नुवाना होईल वा दिवाण बाद व रझ न खा  
कारकून वा हसम पावेल वराये इलतमास खातीरेसी आणून सूर्याजी ना बिन

तुबाजी नाईक देसाई मजकूराही बदल निवाला इनाम चावर १ दिल्हा असे बी तपसील

कसवे कुडाल	मौजे सरताळे
चावर -1-	-1-
आराथल जमीन	अराथल जमीन
१० वाडापैकी	-1-
८५ भोसा मोढा	८१० वेदपैकी
८१५ गुरविक	८२० कोलकाईपैकी
-----	-----
-11-	-1-

येणेप्रमाणे कुलबाव कुलकानु देा माहासूल नख्त याती

+            +            +            +            +            +  
+            +            +            +            +            +

नवीन तालीक लेहून घेऊन असल मिसेली परतून दीजे पेस्तर × यासी × कोण्ही इस्कील वा खलेल करील × × × त्यासी मुसलमानासी—सौगद असे वा हिंदु ब्राह्मणासी—असे माो (फारसी)

### सासवड बोकील.

ले. ४४१ }

{श. १५९३ फाल्गुन व. ११  
इ. १६७२ मार्च १५

श्रीशंकर

राजश्री कारकुनानी प्राा सिरवल गोसावी यांस

छ अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य—सेवक × विठल पिलदेऊ सुबेदार व कारकून सुभा ताो मावाले नमस्कार विनंती सु।। इसने सबैन अलफ मौजे एलके प्राा मजकूर येथील कुलकर्णी व जोतीस निमे माा यमाजी रंगनाथ बोकील याणी खरीदी केले आहे वर-हुकुम महजर देसक प्राा मजकूर केला आहे तरी सदरहु महजर प्रमाणे जोतीस व कुलकर्णी निमे मााइलेच्या दुमाले केले आहे तेणेप्रमाणे दुमाल करणे छ २५ माहे जिल्काद तालिक लेहोन घेऊनु असल मााइलेसी फिराऊनु देणे

\*श्रीशिव  
चरणी शर-  
णागत विठ-  
ल पिलदेव  
नीज भक्त

§मोर्तब  
सुद

पाो छ ४ माहे सौवल

ले. ४४२ }

{श. १६२९ फाल्गुन शु. ५  
इ. १७०८ फेब्रु. १५

श्री

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजित संवत्सरे फाल्गुन सुघ पंचमी भानुवासरे  
क्षत्रिय कुलावतस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी देशमुख व मुकदम कसबे सासवड  
यासी आज्ञा केली ऐसी जे माहादजी एमाजी बोकील याणी हुजूर येऊन विदित केले  
की कसबे मजकुरी आपणास वाडा देसमुख मुकदम याणी देऊन पत्र करून दिधले आहे. ऐसे  
असोन सांप्रत ते जागियास हरकत मांडली असे तर स्वामीने पारपत्य करून आपला वाडा  
हरप्रा आपणास देविला पाहिजे म्हणून विनंती केली त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हास सादर  
केले असे की पत्र करून दिले आहे तेणेप्रमाणे याचा वाडा याचे हवाली करणे हरकत  
फितवा न करणे परतोन बोभाट आलिया ताकीद होईल जाणिजे + निदेश समक्ष

॥ मर्या  
देयं रा  
जते

+ श्री ०  
शिव नरपति ह-  
र्षनीधान मोरेश्वर  
सुत भैरव मुख्य  
प्रधान

सुरु सुद बार

ले. ४४३ }

{श. १६३४ वैशाख व. १  
इ. १७१२ मे १२

श्रीवटेश्वर

बाहिरव

विठ्ठल

स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शक १६३४ नंदननाम संवत्सरे वैशाख वदी १ प्रतीपदा  
भृगुवासरे तदिनी राजेश्री भगवंत गंगाधर बोकील यासी देशमुख व मोकदम व देशपांडिये  
कर्याती सासवड लेहोन वृतीपत्र दिले ऐसे जे सेत नजीक श्री—खंडी १॥ दीड थल करून  
पुरातन दिले आहे त्यास तुम्ही सेताचा सारा पूर्वी गला खंडी १॥ व नक्त टके ३० देता  
होतेस त्याप्राच घेऊनु येणेप्रा दरहरसाल याच शिरिस्तियाप्रमाणे चालऊनु गावास आदिक  
उणा टका पडेल तो गांवसमधे समजोन तुम्हासी समध नाही हे आम्ही शफतपूर्वक स्मरोन  
दिले आसे लेकराच्या लेकरी आनभवणे ये गोष्टीस आम्हापासून अंतर पडेल तरी श्री—यांची  
आण असे व वाराणसीमधे गोहत्यचे व ब्रह्महत्यचे पातक असे व आपल्या बेताळीस पूर्व-  
जाची आण असे हे पत्र सही

\*मोर्तब

सुद

ले. ४४४ }

{श. १६३९ मार्ग, व.४  
इ. १७१७ डिसें. १०

श्री

स्वास्ति श्री राज्याभिषेक शके ४४ हेमलंबी संवत्सरे मार्गशीर्ष बहुल चतुर्थी भोमवासरे  
क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहु छत्रपती स्वामी याणी राजश्री बापूजी श्रीपती यास आज्ञा केली  
ऐसी जे गंगार्जा एमार्जा याचे पुत्र भगवंत गंगाधर व राजश्री माहादार्जा येमार्जा बोकील  
याणी विदित केले की कसबे सासवड का मजकूर येथील ठाणियाची चिटणीसी व ठाणियाचे  
लोकाची सबनिसी हे वतन आपले पुरातन कारकीर्द दरकारकीर्द पूर्वी चालत आले तेणेंप्रमाणें  
कैलासवासी थोरले राजे छत्रपती स्वामी व राजश्री कैलासवासी आबास्वामी उभयतांच्या राज्यांत  
चालिले त्या उपरी धामधुमेकरिता ठाणियाची मजबुदी नाही म्हणून वतनी हुदेहि चालिले नाही  
अलीकडे राजश्री बाळाजी पंडित प्रधान याणी कसबे मजकुरांच्या ठाणियाच्या स्थलावरी कोट  
बांधोन ठाणे बैसविले लोक ठेऊन मजबुदी केली आहे तरी स्वामीने पूर्वी चालिल्याप्रमाणें  
सबनिसी व चिटनिसी दोन्ही हुद्दे आपले वतन आपणास चालवायाची आज्ञा केली पाहिजे म्हणून  
त्यावरून तुम्हास हे आज्ञापत्र सादर केले आहे तरी तुम्ही माहादार्जा येमार्जा व भगवंत  
गंगाधर उपनाम बोकील यास चिटणीसी व सबनिसी ठाणे मजकूरचे वतन पुरातन चालत  
आल्याप्रमाणे चालवणे हरदू वतनाची सेवा घेत जाणे वेतन चालत आल्या प्रमाणें देत जाणें  
पेस्तर यास व याचे वंशपरंपरे वतन चालवणे या पत्राची प्रती लेहोन घेऊन हे मुख्यपत्र  
भोगवाटियास याजपार्सी परतोन देणे दरहरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे जाणजे \*बहुत  
काय लिहिणे.

सुरु सुद

बार बार

‡ मर्या  
देयं रा  
जते

ले. ४४५ }

{श. ?  
इ. ?

श्री

यादी माहितगारी मंडळ

१ श्रीमंत महाराज शाहु राजे दिलीहून आले शके १६२९ या सालात येऊन चंदेन  
चंदन किल्यानजिक राहिले ताराबाईसाहेब सातारियासी होती त्यांही शाहुराजे याजवर  
खुळ माजविले नंतर धनाजी जाधवराव याजवर मराठे बेदिल जाले होते ते वेलेस बाळाजी  
विश्वनाथ आबाजीपंत पुरंधरे व खंडो बलाल चिटनिवीस या त्रिवर्गानी समेट करून सात  
हजार मराठे जमा करून शाहुराजे यास शके मार किले चंदन वदन येथील मुक्कामी  
भेटले

कलम.

\* अक्षर वेगळें. † चौकोनी.

१ शके १६३० वैशाखमासी धनाजी जाधवराव याची व महाराजाची लढाई जाली जाधवराव याचा मोड जाला नंतर मारानिले पळून मोगलाईत गेले त्या उपरी त्यांजकडील सेनापतिचे पद दूर करून दाभाडे यासी दिले. कलम

१ परशरामपंत प्रतिनिधी खुलास मिळाले हा दोश ठेऊन पारपत्य करित होते ते वेळेस खंडेराव चिटनिवीस याणी बक्षीस मागोन प्रतिनिधी त्याची त्यांजकडे काईम राहिली कलम

१ पिंगले पेशवे यांजकडे नाकर्तेपणा आला सबब त्याजकडील पेशवाई काढून त्यास श्री देवी प्रतापगडची महाराजाची कुलस्वामीण देवी तेथील पेशवाई त्यास देऊन दाहा हजाराचा सरंजाम चालविला तो हली पिंगले खाऊन आहेत त्याजकडील पेशवाईचे पद काढून बालाजी विश्वनाथ कोकणस्त ब्राह्मण देशमुख ताा श्रीवर्धन प्रांत कोकण यास शाहूमहाराजांनी कृपा करून दिले शके १६३५ या सालात त्याजकडे पद जाले त्या दिवसापासोन पेशवे प्रधान कोकणस्त आहेत कलम

ले. ४४६ }

{ श. ?  
इ. ?

श्री

†यादी

१ प्रथम जजिरा येथे कोली याचा + + + होता सन खमस इसरीन तिसा मिया या सालात बहिरखान निजामशाही पातशाहाकडून येऊन इतबारराव कोली यास पातशाहाकडे नेले आणि पातशाहानी इतबारराव कोली यासी जजिरचे अमलदारीचे काम सांगितले त्याणी पाच वर्षे आमल जजिरे येथे केला.

१ सन समान इसरिन तिसा मियात बहिरखान जजिरचे आम ( ला ) वर आले त्याजपासून पातशाहीतून जजिरा येथे आमलदार येत गेले

१ सन समान समानीन तिसा मिया या सालात मलिकंबर यासी वजिरीची वळे पातशाहीत जाली.

१ सन सीत अबैन व आलफ या सालात सिवाजी महाराज याचा आमल सुरु जाला शके १५९६ आनंदनाम सवळरे सन खमस अबैन व आलफ या साली राज्याभिषक जाला शके १६०२ रौद्रनाम सवळरे सन इहिदे समानीन व अलफ या साली महाराज कैलास वासी जाले

१ शके १६१० सन तिसा समानीन व अलफ या साली संभाजी राजे यासी वहन सगमेश्वराहून नेले. पुढे दोन वर्षे मोगलाई होती भालेराई जाली

१ सन तिसैन व आलफ या साली खैरातखान साहेब स्वस्तान जजिरा याणी मुख्ख

† यातील मुसलमानी सन चुकीचे असावेत. मूळाप्रमाणे लिहिली आहे.



काबीज केला तागाईत सन सलास सलासीन अखेर पर्यंत पुढें सन मजकुरी बाजीराव बलाल पेसवे वैशाखमासी जजिन्याचे म्हसल्यास आलें.

१ सन इहिदे खमसैन व आलफ या सालात आनाजी दतो याही पाहाणी केली विघवणीची केली.

सदरहु प्रमाणे लिहिले आहे × × बेशाख रुजू पाहून ध्यावे.

### अकोले देशपांडे

ले. ४४७ }

{ श. १५५१ आश्विन शु. १०  
इ. १६२९ सप्टें. १६

श्री

तालीक मा असली

अज दिवाण ठाणे पा आकोले ता कारकुनानी व देसमुखानी व मोकदमानी कर्याती राजोरु पा मार विदानद सुा सलासीन अलफ खुर्दखत रा छ माहे— पा छ ७ माहे सफर तेथे रजा बो तिमजी गगाधर कुलकरणी कर्याती राजोरु हुजूर येऊनू मालूम केले जे कर्याती मजकुरीचे कुलकरण आपली मिरासी आहे हाली सिवाजी बायदेऊ आपला गोत्रज आपली तकसीम आहे म्हणौऊनू कुसूर करितो त्याची तकसीम लाभत नाही आपले वडील खात आले आहेती ता कारकीर्दी मा मदार मलीक अबर आपण खात आलो आहे भोगवटा यैसा असोनु नफर मा नवी जिकीर करुनु करकसा करितो तरी साहेबी आपले कुलकरन आपले दुमाला केले पाहिजे दरबाब खुर्दखत मन्हामती होय म्हणौऊनू मालूम केले बराय मालुमाती मालूम जाले तरी सदरहु हकीकती बालोजी देसमुखास पुस्तां बालोजी देसमुख कर्याती हवेली जाब दिधला की आपली उमर वरसे पनास जाली आहेती तिमजीचा भोगवटा जाला आहे म्हणौऊनू हुजूर गोही दिधली तरी तुम्ही याचे वतन कारकीर्दी मलीक अबर मालुमाती गोही बालोजी देसमुख याचे हवाला करणे तालीक घेऊनू असेली खुर्दखत फिराऊनू देणे म्हणौनू रजा रजे हुकूम अमल करणे विसाजी पासुनु कुलकरणाचे काम घेत जाणे मोर्तबसूद

तेरीख ८ माहे सफर

ले. ४४८ }

{ श. १५५१ (?)  
इ. १६२९-३० (?)

श्री

रुजू सिका.

ता

अजरख्तखाने मसुरल हरजती राजश्री दादाजी विश्वनाथ साहेबू दाईम दौलतहू बजानेबू कारकुनानी पा आकोले विदानद सुा सलासीन इसरीण ? अलफ तिमजी व सिवाजी कुलकर्नी हे हुजूर आले का राजूर पा मा कुलकरनाचा करकसा होता म्हणौनू हरदोजनी

फडी वाद सांगितला मुनसफी करितां माहाली गोही साक्ष आहेती यावेगला निवाडा होत नाही म्हणौनू का माचे कुलकर्न अमानत केले असे पेस्तर माहादाजी रंगनाथ माहालास केतील ते वख्ती गोही साक्षी पाहोनू निवाडा करितील मुनसफी करिता ज्याचे होईल त्याचे हुमाला करितील तश्रीफ दिधली आहे ते ठाना जमा करणे तुम्ही तालीक घेऊनू असल सिवाजीस फिराऊनु देणे मोर्तबु

ले० ४४९ }

{ श० १५५१ ?  
इ० १६२९-३० ?

नकल राजीनामा	+	+	+	+	X	+
+ गणे संगमनेर सुा स	...	...	...	...	...	...
काजी अहमद हाकाम						खाा दिलावरखान
... पा मार						
नागोजी महादेऊ कारकून					X + सावदे व अज + त	
या मार					अमीनलमुलकी खा	
					+ मा पनाले	
					बहजूर खुद ... ..	

हरदो देसमुख का संगमनेर ... .. चेथील कागदाचे सिरस्ताबदल व कसबिया-बदल करकसा करीत होते हाली सदरहूने तह केला तेणेप्रमाने हरदो जनी वर्तने बितफ्तसाल कलमे सात

शिस्त सदर तिमाजी  
कुलकर्णी याने लेहावे  
व सदर बेरीज तिमाजीने  
ल्याहावी अक्षरे थोप सिवाजीने करावे  
करियात बेरीज तिमाजीने घालावी  
तिमाजीने आपले गांव व सिवाजीने  
आपले गाव तरफवार ल्याहावे  
कसबांची रोजकीर्द  
का मजकूरचे कुलकर्णी याने मजमूचे  
दफ्तरी रसद लेहावी  
व कुलकर्णी कसबे मजकूर  
ल्याने लेहावी  
दफ्तरीहून हुजत घ्यावी

कसबा तिमाजीने म्हणावा (? )  
बेरीज सिवाजीने घालावी  
कसबाची तकरीर अगर कतबा  
कसबाचे कुलकर्णी याने लेहावा  
कसबाचे बाबे हरयेक बाब ज ज ह  
लु दिवान कारवार हरदो देसमुखी  
करणे

लाग  
०

सदरहू प्रमाने निवाडा केला असे येणेप्रमाने हरदोजनी वर्तने या निवाडल्लिया अमलास जो हिला हरकत नवी जिकीर करील तो दिवानचा गुन्हेगार व गोताचा अन्याई मोर्तबशूर  
ता २७ माहे सवाल.

ले. ४५० }

{ श. १५५४-५५?  
इ. १६३२-३३?

श्री

तालिख

++ तुबाजी दादास तिमार्जी गंगाधरे लेहोनु दिवले जैसे जे सुा सलास सलासीन अलफ आपली तकसीम हवेलीचे कुलकरण गाव ९ आहेती तेथील मुस्याहिरा व इनामती व सन-वार व तश्रीफ दिवाणातील येईल व याखेरीज आणिक उत्पन्न होईल त्याची तकसीम देखील थूसी वुा गाव कुलकरण

तुम्ही घेणे रुके -१६ आठरा दर टकियास

आपण घेणे दर टकियास वाटा व चाकरीचे रुके -१६ तीस टकियास घेणे जो चाकरी करील तेणे येणेप्रमाणे घेणे

सदरहू प्रमाणे वर्तत जाणे तुम्हास देणे जरा एक मुलबाई जा तना खोटी करील त्यास वडिलाची आण व आपले कुलस्वामिनीची आण असे व याखेरीज नागोजीचे ताा गाव ८ खरेदी केले आहेत ती त्यापाा एकोजी गांव ४ बाकी गाव ४ हे याचे पैकी होनु ४॥ तेवा जेवरी ती देणे मग ते ही सदरहूप्रमाणे वाटूनू खाणे तोवरी तेथील उत्पन्न कलातरावारी जे येईल ते खाने मग मुदल पैके होनु ४॥ साडेचारी देणे तुम्हास साल गुा ताा हली अस्विन सुघ पाडवा तुम्हास पावले असे हे लिहिले सही व आपले + + + गावगणा कुलकर्णी येवूनू तेथे + + + तरी सदरहूप्रमाणे वाटूनू देणे हे सही कानडे हटी दर साले बाल वेगळे करूनू पुढे जो रुका साधेल तो वाटूनू सदरहूप्रमाणे खाणे सही

यासी साक्षी विसाजी हरदेऊ

ले. ४५१ }

{ श. १५४०-१६०० ?  
इ. १६१८-१६७८ ?

श्री

माहाराज श्रीमनोहरदासजी माहाराज साहेबू.

-॥छ अर्जदास्त महाराजधिराजश्री-सेवेसी सेरीकर देशमुख व मोकदम कर्याती राजूर पाा आकोले सेवेसी अर्जदास्त विनती बाा ताा तेरीख माहे साहेबाचे कृपादृष्टीकरून सेरीकराची बखेर सला वत असे बाा साहेबाचा परवाना राजश्री सायेजी साहेबास सादर जाला तेथे रजा जे माणकोजी देसपाडियास हुजूर पाठवणे येथे गोविंद थोडो आला आहे तरी माणको मजकुरास पाठऊनु देणे म्हणौन रजा तरी येथे राजश्री साहेबी माणकोजी मजकुरास राजश्री परसो सायेजी व हिरोजी देशमुख औरंगाबादेस रायाजि देशमुखाचे समजाविसी बदल पाठविले याबरावरी माणकोजीस पाठविले आहे यैसीयास वतन तो कदीम पिढी दर पिढी

माणकोजीचे देसपाडियेवण आहे गोविंद मजकूर नाहक खल्ल करीत आहे बैसीयास माण-  
कोजी औरंगाबादेहून आलियावरी साहेबाचे सेवेसी येईल।  
( पाठावर वाटोळा मराठी शि. )

ले. ४५२ }

{श. १५६०-१६००  
{इ. १६३८-१६७८

श्री

रामराम

॥ द

श्री सकल गुण अलकृत राजमान्ये राजेश्री केसोपत व माणकोजीपत देसपाडिये  
यासि हिरोजी देसमुख व रायाजी देसमुख व देसपाडिये पो आकोले अनुक्रमे-नमस्कार  
\* + + विनति उपरि तुम्हाला कागद पाठविला मनास आला ली ( पुढील कांहीं  
( मुद्रा ) ओळी नापत्ता )

स ठाऊक नाही यावरी गोविंद घोडोस प्यादे पाठवुनू बोलावनू दरबारास आणिले  
त्यास ताकाई करून पुरसीस केली तेणे जाब दिधला कीं आपण परवाणा घेतला नाही महालास  
पाठविला नाही परवाणा घेवूनू महालास पाठवुनू तै आपली गर्दन मारिली पाहिजे यैसा  
नेम केला आहे तरी गोसावी थार्चा तहकीकाती करून वा कैद आमल असला तों आम्हास  
साबे हुजूर पाठविला पाहिजे म्हणवुनू लिहिले तरी गोविदाचा बाप घोडावा त्याने अमिना  
भासी परवाणा हजीर मजालिसी हुजूर दाखविला. यावरी आम्ही हाजीर मजालिसी हुजूर  
पुसिले की तुवा परवाणा आणिला आहे तो दाईमुदाई दोषे दरबारी उभे राहोनू घेतल  
आहे की देस गैवती घेतला आहे यावरी त्याने जाब दिधला कीं दाईमुदाई दोषे उभे राहो-  
वुनु परवाना घेतला आहे. ( अपूर्ण )

ले. ४५३ }

{श. १५६०-१६००  
{इ. १६३८-१६७८

श्री

रामराम

॥ छ

श्रीमत् प्रहुड प्रताप दिनकर ( खंडे ) स्वरी सदा येसक्त राजमान्य राज ( श्री )  
हिरोजी देसमुख गोसावी यासी x x लुखजी व इलोजी देसमुख क ॥ राजूर—  
लेहावया कारणे यैसे जे मानकोजी तुवदे व केसो त्रिमल यास महजर करुनु देणे आम्हास  
बोलावा तेधवा येवूनू हे काम मनी धरने अगती काम करणे आम्ही तातडीं गावास आलो कीं  
राजश्री सेखदार + बोली जाताती म्हणवुनू भेटास अतर पडले.

ले. ४५४ }

{ श. १५७० वैशाख शु २  
इ. १६४८ एप्रिल १५

श्री

नकल महजर हाजीर मजालसी सदर ठाणे पा आकोले बिहुजूर तपसील तेरीख १  
रबिलाखर

काजी व खत्री हकीमशा	हवालदार व कारकून
काजी हकीम	खतीब पा
पा मा	राजश्री मल्हार
बमोहर माइले	राउ हवालदार
	बमोहर मा-
	इले
	सेख बुद ह
	वाले का मा
	मोहर माइले
	नरसो चंद
	रस मजुम
	दार का
	मार
	लग
	०

देसमुखानी व मोकदमानी व सेटिये  
देसमुख पा मजकूर  
जाउजी देसमुख  
पा हवेली  
बमोहर माइले  
जेसजी देसमुख  
नागर माइले

मोकदम व सेटिये कसबे आकोले

सेटियाजी झोले	बाबजी फर्जद	म्हउजी गुरव	बाबसेटी	मेडजी
कर मोकदम	सदाजी धुमाल	मोकदम	सेटिया	सेटिया
नागर माइले	मोकदम नागर मा	नागर माइले	तराजू	तराजू

देसपाडिये पा मजकूर

( कौरी जागा )

नाइकवाडी पा मजकूर

सूर्याजी नाईक	रभाजी नाईक	देउजी ( ? ) नाइ-	अंचुलजी
वाडी पा मार	वाडी कटार	कवाडी कटार	नाईकवाडी
कटार			कटार

मोकदम गावगणा

काउजी मोकदम

मौजे उ ष खु म वा ड या

सुा समान अरबैन अलफ सन हजार १०५७ कारणे महजर केला यैसाजे नरसजी पानसारा व येसाजी पानसारा माहाल आवटबोलावी कसबे आकोले पाा मजकूर हे हुजूर जाउनु खुर्दखत विनाव कारकून छ ११ रबिलौवल सानी (?) आणिले तेथे मजमून की नरसजी व येमाजी पाणसारे मालूम केले जे किदीमुल अयाम आपली मिरासी पाणसारगी पाा मजकूर असोन लाइनी देउजी नाइकवाडी व रतनजी... ..हे हरदोजण फर्यादी साहेब हजूर करितो तरी साहेबी नजर येनायेत करून बरहक, निवाडा केला पाहिजे बराये मालुमाती हाकीम शरा व देसमुख व देसपांडिये वगैरा मोस्तसर लोक बैसऊनु बरहक मुनसफी निवाडा करून भोगवटे तसरुफाती मनासी आणिता नाइकवाडी यासि निसबती नाही नरसजी व येमाजी पाणसारगी केली आहे येसी गोही मुकाबला जाला यावरी नाइकवाडी दूरी करून देउजी व रतनजीचा कागद आत्मखुसीचा लेहोन घेतला की आपली व आपल्या बापाची वडीलाची मी [ रा ] सी पानसारगी नव्हे खाली जागा मिया राजियाचे कारकीर्दीस आपल्या बापे भिऊजीने पानसारगी चालविली ते वस्ती खाली जागा चालविली ते मसमु नव्हे आपली मिरासी नव्हे पाणसारगीस आपणास निसबती नाही यैसा काजी हाकीम शराचे सनदेनसी कागद लेहोनु दिधला असे यावरी पाणसारगी याची यासी मोकरर केली आहे याजपासून पाणसारगीची खिजमती घेणे व यास महजर निवाड माफीक देसपांडियांचे दस्तुरे करून गोही निशानिया करून देवणे ताकीद असे यैसी रजा बाा रजा महजर देसपाडी लिहिला यावरी शिवाजी बायेदेऊ कुलकर्णी कसबे आकोले हा येउनु सदरहु मजालसीस बोलिला की सदरहु माहाल कसबे निसबतीचे आहेती हे लिहिणे सालाबाद पिढी दर पिढी आपले आहे. आणि देसपाड महजर लिहिला आहे. बहुकूम आपणावरी होतो आपली मिरासी बुडते यावरी सदर व देसमुखी सिवाजी बायेदेऊ यासि हुकूम केला की हुजूरील रजा आहे तुवा हुजूर जाणे यावरून सिवाजी बायेदेऊ हुजूर गेला संगमनेरी दुसरे रोजी सिवाजि येकनाथ व तिमजी गंगाधर देसपांडिये येही आले मग देसमुखी हर दोजणास बोलीले की तुम्ही लाइनीच भांडता सालाबाद पिढी दर पिढी चालिल्ली आहे तैसे लेहो नवी जिकीर करणे काये.....स आहे हे लिहीने सिवाजि बायेदेऊ कुलकर्णी कसबीयाचे बा ये येणे लिहीले हा निवाडा हवालदार राजश्री मल्हारराऊ हवालदार या हुजूर बसोन सिवाजी बायेदेऊ याजहाती महजर लिहिविला असे देसपाडीही महजर लिहिला असे तो रद असे सदरहु मजालसीयाने पानसारगीची बुनयादि मनासि आणिली नरसजी व येमाजी पानसारे यासि मिरासी होये देऊजी व रतनजीचा बाप भिऊजी नाइकवाडी येणे मिया राजियाचे वेले पानसारगी केली ते नरसजी व येमाजीचा बाप तुमजी हे परागंदा जाले होते याचे कोन्ही हजीर नव्हते खाली जागा होता याकरिता भिऊजीने पानसारगी केली परी त्याची काही मिरासी नव्हे याची मिरासी होये भिऊजीचे लेक देऊजी व रतनजी हे लाइनी उभे राहीले होते ते दूर केले असे तरी त्यासि पानसारकीसी निसबती नाही नरसजी व येमाजी पानसारगी याची मिरासी होये त्याचे दुमाला केली असे इही पानसारकी चालवणे यासि हिलाहरकती करील तो दिवाणाचा गुन्हेगार व गोताचा अन्याई हा महजर सही.

ले. ४५५ }

{ श. १५७० मार्ग. व. ७.  
इ. १६४८ डिसें. २६

ता

नवाबसाहेब

राजीनामा येसाजी व बालोजी देसमुखमानी का राजूर पा आकोले सुा तिसा अबैन अलफ राजीनामा लेहोनु दिधला येसाजे आपली निमे देसमुखी कदीम होय हली आपण नाकाम व नातुवणा सबब तर्फ घसरली सालवसाल कमी होती गेली यावदल—साहेबी हुजूर बोलाऊनु आपला वडील भाऊ नेऊजी देसमुख त्याचे हवाला समुदी देसमुखी केली ते आपण खुसनुद दिधली असे हली महालास कसबे राजुरास येऊनु समस्त मायेवत लोक जमा करुनु त्या हुजूर आपण नेऊजीस देसमुखी दिधली असे तेणे सुखी देसमुखी करणे त्यास आपण हिला हरकती करू तर दिवानीचे गुन्हेगार व गोतान्चे आन्यायी हा राजीनामा सही ( कागदाच्या उजवीकडे कोन्या जागेत )

येसाजी

बालोजी

बीणा बयाजी सिवदेवू देसपाडिया

( नां. चि. )

( नां. चि. )

का मजकूर

तेरीख २०

जिलकादी

गोही

गोपाळ घुगरी बकाल

बालोजी परडेकर बकाल

धाऊजी मोकदम मौजे

धाऊजी माा चिचोड

वाकी

जैतपा कराला का मा

बाहिरजी सीदा का मा

बापूजी मालोजकर का मा

अंताजी वनजारा का मा

पीलजी निरोडा का मा

येसाजी गभीर का मा

लुखजी वनजारा का मा

जाखो व देऊ तेली

खंडोजी सोनार

कुमाजी लोहार

चाहु परीट

निरा महार व हणमता

रामजी चाभार

महार पाडेवार का मा

ले. ४५६ }

{ श. १५७१ आश्विन शु. ११  
इ. १६४९ आषटो. ६

नवाब कारतलबखान

अज रस्तखाने खुदायवद खान—साहेब तुली दयाम दौलतहू बजानेब साऊजी देस-  
मुख पा आकोले सुा खमसेन आलफ (फा.शिक्रा) सन हजार १०५९ हुजूर मालूम जाहले  
जे साहेब काम दिल वखतेसी करितोस परगणाहि कुली वसूल होईल यावरून तुझी माकुलाती

व मेहनाती जाहीर जाहारी हाली येसाजी व बालाजी देसमुख राजूर यास दिलासा देउनु आणौनु आबादानी करणे येबाबे कोताई न करणे ( ष. फा. मो. )

तेरीख ९ माहे सौवाल

ले. ४५७ }

{ श. १५७९ मार्ग. शु. ४  
इ. १६५७ नोव्हें. २९

नकल

नबाब काहारतलबखान

छ सियादत पनाहा मिरा सैद दाऊद सेखदार व कारकुनु पा आकोले व आमल वद सवान मत बाशद कितावत ( फा. वा. शि. ) पाठविली हाकीकती मालूम जाली दादाजी व येकोजी मोकदम सोली मा याचे बाबे लिहीले होते अर्दास हुजूर छ ८ रोजी गेली आहे तेथे हाकिकती नफर मजकुराची लिहीली आहे जबाब सादर जालियावरी पेस्तर देसपाडेया वरावरी लेहोन पाठऊनु तेणेप्रमाणे आमल करणे व बादी पाठविली ते तिचे पैके राघोजीबराबर देसपाडीयावरावरी पाठविले ती आपल्या हुजुर जाऊजी देउमुख यांच्या हवाला करणे रुपये २० वीस करा होनु ६० इजारदारासी पटा देऊनु बिदा केले यासि देणे स देसपाडे याचा कथला आहे तरी ते शहराचा साल मजकुरीचा हक अमानत करणे पेस्तर अम्ही येऊनु खातिरेसी अणौऊनु ज्याचा हक लाजिमा असेली त्यास देउनु व रखमी गुरवान कसबे धारफल राघोजी विस्वनाथ रुपये २० खुद घेतले होते ते तुम्हापासून घेऊनु अमारत येकवाल पन्हाहा यास पावले वा मूतन ऊ व रुपये ३ हजार सात आहेत ती त्याची ताकीद बहुत आहे हरीफ व रबीपैकी तहसील करुनु अमानत ठेवणे ये बाबे गाफली न करणे हे कितावत ( ष. मो. फा. )

छ २ रविलोबल

मुा समान खमसैन आलफ

सन १०६७

ले. ४५८ }

{ श. १५८० आश्विन शु. ६  
इ. १६५८ सप्टें. २२

श्री

तालीक वा + +

वा मोहर खोज्या

मोकदमानी देहाये का राजूर पा आकोले + गोविंद देसपाडे का मजकूर  
याचा हक शा सन १०६८ ता सन १०६९ जो चालत आली आहे तेणेप्रमाणे त्याच्या  
दुमाली कीजे उजूर न कीजे तालिक घेऊनु असली फिराऊनु दीजे मोर्तबू घोडोवास



अदबखाणी राखिली होता फर्जद हाजीर नव्हता म्हणऊनु केसो त्रिमल ल्हेया पाठविली  
होता यावरी याच्या याचे दुमाले केले असे मोर्तबू

तेरीख १४

मोहरमू

ले. ४५९ }

{श. १५८३ चैत्र व. ११  
इ. १६६१ एप्रिल १५

श्री

तालीक ( तत्कालीन )

अज रस्तखाने राजश्री चत्रोजी राजे साहेबू दाईम दौलतहू ताा बजानेबू कारकुनानी  
व देसमुखानी पाा अकोले सन १०७१ तुबाजी गंगाधर देसपाडिया पाा माा हूजूर येवुनू  
मालूम केले जे आपले देसपाडेपण ताा राजूर पाा माा करोसी दर करोसी चालत आले  
आहे हली धोंडो गोविंद नहक करकशा करितो म्हणऊनु मालूम केले तरी पेसजी धोंडो  
मजकूर हजूर येउनु खुर्दखत नेले आहे तरी तुम्ही त्यावरी नव जाणे तुम्ही आपणा हूजूर  
रयेता बोलावूनु खातीरेस आणूनु ज्यास रयेती राजी असेली व जो वेतनदार असेलाली  
त्याचे दुमाले करणे तकरार उजूर न करणे मोर्तबू

तेरीख २५

सावानू

ले. ४६० }

{श. १५८३ पौष शु. १४  
इ. १६६१ डिसें. २४

श्री

तालीक

दसखत बोा रेऊजी देसमुख कर्याती राजोरू पाा आकोले सन १०७१ साहेबाचे  
बदगीस तकरार केली यैसी जे तुबाजी गंगाधर व धोंडो गोविंद हे नफर मजकूर तरफ  
मजकुरीच्या देसपाडेपणाबदल करकसा करिताती साहेबापासी फिर्यादी जाले साहेबा सदरहू  
नफर मजकुरांची हकीकती खातीरेस आणिली व सनदा पत्राहि मनासि आणिलिया यावरी  
आपणास बोलाउनु फर्माविले की तरफ मजकुरीचे देसपाडेपण कोणाचे हे जाहीर करणे तरी  
बेदरी पातशाही होती तधी बालोजी माडको बोली ( ? ) त्याची मिरासीचे देसकुलकरण  
तो निपुत्रिक होता त्यास फर्जद नव्हता तो आपल्या दादीयाचा सासरा तेणे आपलिया

आजीपासी दिल्ले यावरी आपलिया वडिलास नागवण पडली दिवाण्यातून खंड जाला त्यानि-  
मित्य खुवोजीस देसपाडेपण विकले हे तक्रार सही.

तारीख ११ जमादिलोवल

ले. ४६१ }

{ श. १५८३ पौष शु. १५  
इ. १६६१ डिसें. २५

तालिक

सेख अली फत्ते पा अकोले सन हजार १०७१ यास अमानतपना साहेबी फर्मा-  
विले की तुबाजी गागाधार व धोडो गोविंद देसपाडेपनाबद [ ल ] करकसा करितात  
तरी तुम्ही बुढे पीरीमर्द आहा तुम्हास सवगद आहे जे हक हिसाबी असेल ते जाहीर करने  
यावरी सेख अली तक्रार बोलिले की कारकीर्दी माजी अमल दखनी जागीर याकूइखा नास  
होती त्याचा सेखदार दतार्जी माहाली होता तव याचा झगडा जाला पहिले रगोजी  
धोडोजीचा चुलता देसपाडेपण करीत होता त्यामधे व कान्होजी तुबाजीच्या भावामधे  
करकसा जाला सनदा कागद कुल रगोजीचे हुजूर आनिले त्या सनदात गफलत केलिया  
रगोजी मजकुरास अदबखानास राखिले होते ... .. मोगलाईमधे

कारतलबखान रदार तेही अमानत के जनुसद कुलीखान

१२ जमादिलवल हे नकल मा असल मगाजीपत खासनीस अमीनांचे पाच भाऊ  
या + + त्रिबकपत तेही लिहिला असे

ले. ४६२ }

{ श. १५८३  
इ. १६६१-६२

राजश्री तुबाजीपंत देसपाडे संत यास रखमाजी जाखदेऊ कुलकर्णी मौजे भोजापूर  
पो आकोले सन १०७१ लेहोन दिधले जैसे जे तुम्ही मौजे मा अमिनाबराबरी आले ते-  
यावरी तुमचे व धोडो गोविंद याचा राजुरीच्या देसपाडेपणाचा झगडा होता यावरी  
तुम्ही आपणापासी कागद भेंडाले १ व गाथोडे लहान १ त्यात कागद मिरासीचे तुमचे  
होते ते कागद गोविंद धोडो येवून आपले सुणेपासून मागोन नेले ते तुमचे तुम्हास दिधले  
बाकी गाथोडे लहान तुम्ही मागो लागले तीयावर आपले सुणेस पुसिले तिने सांगितले की  
गोविंद धोडोने भेंडाले दिधले [ दु ] सरे गाथोडे लहान दिधले नाही यावर आपण गोवि-  
दास पुसिले की तो घरीहून कागद नेले त्याता भेंडाले १ दिधले दुसरे दिल्ले नाही ते देणे  
यावरी गोविंद धोडो बोलिला की धोडोपंताबराबर चावीस गेले आहे ते आपण आपून  
देऊन हे लिहिले सही बीा वी

गोही

सोमार्जी देसमुख  
नरसो विष्णु देसपाडेरायार्जी देसमुख  
कोंड पाटील पिपले  
केरोजी व माणकोजी  
मोकदम मौजे  
भोजापूर

ले. ४६३

{ श. १५८४ माघ शु. ८  
इ. १६६३ जाने. ७

तालांक

राजश्री तुवार्जी गगाधर देसपाडिये कर्याती राजोरू पा आकोले सन १०७२

यासि

जेसर्जी  
देसमुखमाणकोजी  
देसमुखकृष्णार्जी  
देसमुख

लेहोनु दिधले जैसे जे तुमचे देसपाडियेपण कर्याती राजोरीचे मिरासी आहे त्रैसी-  
यासि तुम्हास देसमुखी व मोकदमी व रयेतीने राजीनामा लेहोनु दिधला यावरी गोविंद  
धोंडो दरबारास जाऊनु परवाना घेऊनु आला म्हणो लागला की आपली मुनसफी करुनु  
आपणास हुकुमी परवाना दिधला तरी हाली रयेतीने आपणास राजिनामा लेहोनु दिधला  
आहे यावरी गोही करणे याजवरून आपण गोही केली असे ते रद असे तेणे आपली अकळ  
चोरून राजिनामेयावरी आपली गोही करून घेतली आहे ते आपलीच गोही रद असे हे  
लिहिले सही

तेरीख ७ जमादिलाखर

ले. ४६४

{ श. १५८६ श्रावण शु. १  
इ. १६६४ जुलै १४

( दोन ओळी फारसी मजकूर व दोन फारसी शिके )

सके १५८६ कृधी नाम सवस्छरे सावनु सुद पाडिवा ते दिवसी राजश्री हिरोजी  
देसमुख पा आकोले याचीया घरासी तुवार्जीपंत व माणकोजीपंत देशकुलकर्णी व बकाल व  
खेत्री व साली वगैरा लोकही होते तेथे बोली निघाली जे सववार्जी व येसार्जी उभ वर्ग  
सावरचोलेसी पलोण गेले आहेत तेथून सागोन पाठवितात जे राजश्री नाउर्जी देसमुखास  
तुवार्जीपंती जहर देउनु मारिले मिया उमेद खोजा सेकदार होता त्याचे अमली मारिले ऐसे  
जानजी बकाल व दादजी तेली मेहतरी वगैरा जे कोण्ही येतसे त्याहार्ती ऐसेचि सागोन

पाठविताती मग हे तहकीक करावयास भिउजी देसमुख व मुधाजी नायक लोणेकर यांस पाठविले जैसे जे हे खरे असेली तरी यास हिरोजी देसमुख म्हणताती जे आपण ही तुमचे या कार्याबदल पाठीसी आहो आणि खोटी अमल असेली तरी खोटियाचे पाठीसी आपण नाही जैसे सवबाजी व येसाजी व इद्रोजी मोकदम ( म ? ) वगैरा प्रजा होत्या मौजे सावचौल हणवंताचे देउली बैसले होत्ये त्याजपासी भिउजी व मुधाजीने पुसिले जे तुम्ही लोकाहाती सागोन पाठविता की देसमुख तुबाजीपंती जहर देऊ ( नु ? ) मारिले तरी हे खरे कराल मग सवबाजी व येसाजी बोलिले जे मिया उमेद ठाणगावास ( ? ) स्वारी करून गेला होता ते वस्ती आपण ही बराबरी होतो मौजे ठाणगावां आंबियाखाले हिरोजी देसमुखाचा डेरा होता तेथे रात्री हिरोजी आपणासी बोलिले त्यावरून आपणहि बोल तो जैसे उतर दिधले यावेगळे आपणास ठाउके नाही जैसे समस्ता हुजूर हणवताचे देउली बोलिले या उपरी भिउजीने व मुधाजीने सवबाजी व येसाजी याचा निरोप घेउनु स्वार जालो मग थुगावासी आलो त्याची उतरे याजपासी सागितली मग हिरोजीने उतर दिधले जैसे जे आपण काही या गोस्टी बोलिलो नाही मग तेथून मुधाजीचे निरोप घेउनु आके- लियास तव आलो तुबाजपिंताची भेटा जाली तेही वर्तमाण पुसिले जाला वर्तमाण सदरहुप्रमाणे सागितला असे हे लिहिले सही वोली अडसष्टी असे

गोही

बिा मुधाजी लोणेकर

\* पत्र प्रमान त्रिकक

वीसाल साक्षी

पत्र प्रमाने साक्षी

देवाजी परडेकर

माणकोजी दडनाक

महाजन

\* कोनेरी दडनाक

महाजन

हिरोसाव खतरी

ठीक ( सीक ? )

गोविंद जोसी

\* गोविंद बळाळी

\* धुगरी पा

आकोले

\* गगाजी वेदे

राघोजी देवीगीरकर

\* गणावा धुगरी

पुना साव खतरी उकरडा

सोमाजी साली

ले. ४६५ }

{ श. १५८६ कार्तिक शु. २  
इ. १६६४ आक्टो. ११

( फा. व. शिक्का )

ता तर्फदार व देसमुख व देसपाडिये का राजूर पा आकोले व मोकदम व रया देहाये मजकूर सुा सन खमस हजार १०७४ विदानद का राजूर इजारदारासि इजारा सायेर आहे त्यापैकी इजारदारी व वरखदाद राजी होऊन आपल्या इजारायापैकी हरबाजी तुबाजीस हजार पथक का राजूर इ। छ रबिलाखर ता छ १७ रजबू मख्ता बेरीज रुपये ४०० हरबाजी तुबाजीस इजारदारी गुता केला आहे. तो वसूल करील तरी का मजकुरीची कमावीस हरबाजीचे हवाले करणे जेणेमाफीक पेसजी कमावीस चालिली आहे तेणे माफीक अमल करणे उजूर न करणे मोर्तब ( फा. घ. मो. )

तेरीख १ रोज माहे रबिलाखर.

ले. ४६६ }

{ श. १६०३ वैशाख शु. ९  
इ. १६८१ मे १६

श्री

हकीकत जबानी भोगाई सतीण रंगोपंताची श्री(त्री) रंगोपंत रामाजीपंताचा पुत्र रामाजी हरबाजीचा भाऊ धाकटा हरबा लुभाजीचा पुत्र भागाईनें राजूरच्या देसपाडिये-पणासी हकीकत सांगितली सुा सन इहिदे समानीन. अलफ सके १६०३ दुर्मति नाम सवत्सरे वैशाख शुध नवमी शणवार ते दिवसी हकीकत सांगितली प्रथम हरबाच्या मारि-याची हकीकत रखमाई बाईल लुगडीयासि दिवा लागून जलून मेली होती तिजला सासुर-वास सासूने केला होता ते दुःख पोटी होते येसीयासी दिवियाची वाती पदरास लागून जलोन मेली ते रामाजीपंताच्या आर्गा वारे होवून खेले लागली वारिया मधे रागे करचा पायी सासूच्या तोडावर मारी तिच्या जिवाचा आकांत करी यावर एके दिवसी वोलिले की पिंपरकणीयाकडे न जाणे देशमुख मारा करू पाहतात हे गोस्त अमान्ये करून देसमुखाबराबर हरबा गेला त्या बराबर कान्हाबा हा तुबाजी गंगाधराचा भाऊ होता येते वेळेस हरबा देसमुखाबराबर जात होता पिंपरकणाचे सिवेसी हरबा झोडून पाडिला जिवेचि पुरा केला मागे कान्हाबा अंतरे येत होता तो त्यासी चुकावून राजुरास घरास आला तो रामाजी आघूल करीत होता एक पाव भिजविला होता तों कान्हाबाने हांक मारली की घर बुडविले हरबास देशमुखी जिवेच मारले यावर रामाजी तैसाच उघडा बोडका दीड गांव भोये आकोलीयास येऊन संतापासि हाक मारली सदरहू खुनाचा समाचार सांगि-तला यावर गोत्रज अवघे येवून हरबास आर्गा पाणी दिधले उत्तर कार्य केले विटाळ फिटली-यावर रामाजी हरबाचा धाकटा भाऊ शहाणा होता हरबा बराबर कारभार करीत होता तैसाच औघेजणी राजुरी ठेविला त्यासि कुलकर्णाचा कारभार करू लागला दाहा वीस वर्षे केली त्यावर विसाजी हरदेवू हरबाचा पुत्र हरबा मारिला ते समई गर्भापोटी होता

तो सोबई विसाजीची माय आजी तिने वाढविला हाहि रामाजी बराबर कारभारास वागत असे त्यावर देशमुखी गावई करून माणिक चोन्नर पाा कोतुल तेथे गेले होते रामाजी विसाजी तेथेच गेले होते तेथे रामाजीस सापे खादले उपाव करून बरा जाला नव दिवस जाले होते कान्होजी नेऊजी देशमुखाचा भाऊ साईकाली घरास आणिला त्यास पुसले की काका तुमचे वीख उतरले की नाही यावर घरात जाऊन रामाजीचे बायकोस म्हणो लागला की काकी वाटीत तूप घालून दे की याचे वीख उतरले की नाही हें पाहूं म्हणवून तूप बलात्कारेच वाटीत घालून त्याचे तोंडी लावीताच गलिया पासो फड्ड आला तेच समई प्राण गेला त्याच मरणें मेला. ऐसे दोन खून हरवा व रामाजी हे खून देशमुखी केले यावर देसमुख गावास आले सोबई विसाजी पंतहि गावास आले विसाजीपंत देशकुलकर्णाचा कारबार करू लागले यावर आपमरणेच राजुरी मेले त्याचे दोघे पुत्र व स्त्री उमाबाई मेळी त्याची सून एक आहे ते माहेरी आहे धामधुमेआधी वस दोन राजुरी आपले घरीच मेले हे लिहिले सही रामाजी पंताचे संतान कन्या दोही वडील कन्या जिजाई तिचा पुत्र सखोजी त्रिमल हाली मौजे पिंपलगाड जोगा पा करडे तेथील कुलकर्ण करीत आहे दुसरी कन्या धाकटी चापाई तिचा पुत्र अंताजी दादो

गोही

खुनाथ जोसी अकोलेकर

विनायक जोसी याचे पुत्र

ले. ४६७ }

{ श. १६०७ कार्तिक शु. ७  
इ. १६८५ आक्टो. २४

श्री.

राजश्री विसाजी माणकेश्वर देशपांडिये पाा अकोले यासि  
सयाजि देशमुख

मोकदम.

( नां. चि. )

हाराजी  
( नां. चि. )  
देसमुख

मौजे थूगौळ बुा पाा मजकूर सुा सन हजार १०९६ कारणे तुम्हास लेहोन् दिवले ऐसे जे तुमचे सेत वाडिलाचे मौजे मजकूरच्या सिवेस व मौजे वासेराचे सिवेसी आहे ते कहदसाला साले साठी सतर पडिले आहे ते तुम्ही किर्दा करणे यावरी तुम्ही म्हटले की

† बहुदळी

आपणास इस्तावा सात साला बीलामस्ता दर चाहुरी शा ३०८. साठी चाळ तरी  
किर्दा करून तरी तुम्ही सात साला इस्तावेमाफीक किर्दा करणे माफीक इस्तावे टका  
वसूल करणे बी ता

सन १०९७

दर चाहुरी शा

८८.

सन १०९८

दर चाहुरी शा

१३८

सन १०९९

दर चाहुरी शा

२४८.

सन ११००

दर चाहुरी शा

३२८.

सन ११०१

दर चाहुरी शा

४०८.

सन ११०२

दर चाहुरी शा

४८८.

सन ११०३

दर चाहुरी शा

६०८.

लगा

०

सदरह प्रमाणे कीर्दा करणे साल बसाल जे कीर्दा कराल त्यास माफीक इस्तावा शा  
वसूल करणे यासिवाये सादीलवार व पटी वगैरे बाबती व बेठी विगार जेवा आवा तुम्ही न  
देण जोवरी तुमच्यानी कीर्दा होईल तोवरी कीर्दा करून खाणे आन टका वसूल करणे  
जेव्हा तुमचे खातिरेश येईल तेव्हा टिकणे हे लिहिले सही

तेराख ५ माहे जिल्हेज

ले. ४६८ {

{ श. ?  
{ इ. ?

श्री.

यादि आमलदार शा ता  
कारकीर्दा चागस्ताखान गुमास्ता  
कारकीर्दा ( अस्पष्ट )  
आमल चादविर्बा  
आमल सादतखान  
अमल मिया राजा  
कारकीर्दा स्याहाजी जागार त्रिबकजी  
अमल मोगलाई  
१ मिरजा आबदुल फता  
१ जानजी करदू अमल खालिसा विसाजी  
मोविद सेख घडीचे जो एक साल केले

कारकीर्दा सलाबतखान  
आमल जमाल खान  
आमल दौलतखान लोधी  
अमल मलिक अबर यापैकी जागार स्हीम  
याचे वेळेस धाकोजी देसमुखी हाती धरून  
रंगोजी कडून लेहविली पेस्तर निवाडा करून  
रंगोजी दूर केला  
आपले मिरास  
१ घरठाणा  
१ विहीर  
१ टाके  
१ आवे

- १ अमल अनाजी नारायण सेखदार  
 १ अमल बिन्हावनदास  
 १ अमल मिर्जा मुकाम  
 १ अमल विसाजी गोविंद सैद वडांचे जोर  
 येक साल केले  
 १अमल द्वारकादास  
 १ अमल मदन मोहन  
 १ अमल कारतलवखान सिवाजी मोर (?)  
 देऊ आपला भाऊ कथला केला म्हणवून  
 अमानत केला ता सन १०६५ सन  
 १०६४ हिमाईत अमीन धोडोवाने केले  
 शा सन १०६८ता सन १०७२  
 व सन १०७३ साल निमे  
 २॥ जागीर मिर्जा इमराहम  
 १ अमल चतरोजी साल

३॥

संगमनेर-कुळकर्णी.

ले. ४६९ }

{श. १५३२ वैशाख शु. ९  
 इ. १६१० एप्रिल २१

( अष्ट. को. फा. व शिक्षा फा. मजकूर )

अज रस्तखाने खुदायेवंत मलीक सर्ज्या मलिकंबर खुर्ला दयाम दौलतहू बजानेब कारकुनानी हाल व इस्तकबाल परगणे संगमनेर वावी सुा सन असर व अलफ बिदानद की वजारतमाब दतो नागनाथ कुळकर्णी ( डावीकडे बहू-दळी फा. शि. ) हाजूर साल्म केले की बाजी पाा व त्रिंबक पाा मोकदम रया.....ताऊजी सदाफुले व भाऊ मोरड वतन पा कालवाबा व असू ढोण्या व भिऊजी तेली व समस्त राया व दाजी व गोधल कुळकर्णी का राहाते येही अर्जदास्त बंदगी हजरतीचे पाठविले की आपला थल मौजा संगमनेराखाले पहिले होता त्यास परगणा जरीब जाला ते वेळेसी लाग चावर ५४८११ केले त्या तरफ नागोजी देसकुळकर्णी चावर २७८८३ पैकी तरफ मजकुरावरी चावर १३॥ तनुराकि केली आणि आपला गाव कहीदीम जमीन जुमला चावर ८०८ होता त्याजवरी चावर १३॥ येकूण चावर ९३॥ केले म्हणवून आपण कमलजी देसमुख व तुका मायदेव देसकुळकर्णी याजपासी होय न होय करावयासी गेलों तेही उत्तर दिवले जे चिराबाच्या बनाची जमीन खाले आहे म्हणवून तुमच्या गावावरी जमीन चढविली



आहे त्यास आपण उत्तर दिधले जे तेथे जे कोणही सेत करितील त्याचे वाटोळे होते तुम्ही आपल्या गावावरी जमीन चढऊ नका त्यास तेहि आइकिले नाही म्हणवून आपण बंदगी हजरती आलो मुदा मकसूद जाहीर केला जे देसमुख व देसकुलकर्णी आपली आकस करिताती आपली नादणूक त्याखाले होत नाही त्यावरून बंदगी हजरतीचा हुकूम जाला की दिवाणीची शेरणी कबूल करण तुमचा मौजा आहे तो कसबा अलहिदा परगणीया सिवाये बाहाल करून रजे बरहुकूम आपण सीरणी होत तीन हजार कबूल केले ते दर मीहीन्या होत से ५०० से देऊन सा महिन्या होत तीन हजार ३००० वसूल करून म्हणऊन गणेश पाटील बंदगीस व ओलेसी ठेविला होता सा महिने जाले होत पावले नाहीत म्हणऊन गणेश पाटिलास ताकीद जाली हुकूम जाला की हतीचे पाई देणे त्यावरी गणेश पाटिलाने अर्ज केला जे आपण नावाचे पाटील आहो गावामधे कारभार कुलकर्ण्याचा आहे हाली येमाजी कुलकर्णी याचे घरी जयेमंगल घोडा आहे तो लायेक बंदगी हाजरती आहे व रामाजी गोरीयाचे घरी + + + + किमतीचा आहे येसीया दोन्ही वस्ता हाजूर आलीयाने होत मजकूर वसूल होतील आणि सेतकरास जीवदान दिल्लेस होईल त्यावरून येमाजी कुलकर्णी व रामाजी गोरी यास तलब केली की घोडा व हिरा हाजूर घेऊन येणे मग येमाजी कुलकर्णी घोडा घेऊन हाजूर आला आणि रामाजी गोरीयाने हिरा मोकद मापासी दिधला आणि म्हणो लागला की आपण काही हाजूर जाणार नाही, मग तो हिरा तेज पाटील व भोनू भोरडे व आसू ढोण्या व भिऊजी तेली व दाजी कुलकर्णी घेऊन हाजूर आले मग येमाजी कुलकर्णी + + घोडा दाखविला तो बंदगी हाजरतीने खूस केला घोड्याची किमत होत ३००० तीन हजार जाली ते होत येमाजी कुलकर्णी याचे पदरी घातले मग येमाजी कुलकर्णी यास आपण बजीद जालो जे होत आपणासी कर्ज देणे हे होत आपण दिवाणात देऊन शेरणी बेबाख करून गणेश पाटिलास सोडऊन गांवास घेऊन जाऊनु मग तुमचे होत गावाी आपण देऊन यावरून येमाजी कुलकर्णी यान होत ३००० तीन हजार आपणास दिधले ते आपण दिवाणात शेरणीबावती होत ३००० तीन हजार भरिले गणेश पाटील सोडविला मग हिरा बंदगी हजरतीस भेटविला तो हिरा परीक्षवतापासी दीधला तेही त्या हिरियासी खोडी कैफ आहे म्हणऊन जाहीर केले तो कसबे मजकुराहुन हवालदाराची अर्ज दास घेऊन पावली की रामाजी गोरी यान हिरा मोकदमाच्या हवाला करून हाजूर पाठविला आणि तो लेकरे बाल आपली घेऊन आपले पातशाही टाकून येदिलशाहीचे सरहदेमधे वाईस गेला त्यावरून इतराजी जाली हुकू [म] जाला की हिरियाचा धणी काये सबब पलाला तरी तुम्ही गावास जाऊन त्यास घेऊनु येणे त्याचा हि हिरा त्यास देऊनु मग आपण रजा घेऊन गावास आलो अवघी रयेती मेलऊन हकीकती जाहीर केली तीन हजार होनाची पटी करून मागितला तरी आपणामधे काहीं ताकती नाही देशमुखी व देसकुलकर्ण त्या दोही वतनाचा हक अदावा जो खाईल तो हे होत देईल येसा तह करून बंदगीस अर्जदास्त लिहिली आहे तरी मेहरवाणी करून येमाजी

कुळकर्णी यास कसबे मजकुरीची देशमुखी व देसकुळकर्णाची सनद सादर जाल्ल्या गांवांतील कुळ कैफती तु टे ली आणि गाव आबाद होईल बराये अर्जदास्त खातिरेश आणून नजर आबा- दानीवरी देउनु येमाजी विन बहिरजी इवन वेसोजी कुळकर्णी यास कसबे मजकुरीची देश- मुखी व देशकुळकर्ण मिरासी करून दिधले असे याचा जो गहदम व रो (?) मुशाहिरा भोगभोगवटे चालत आले असतील तेणेप्रमाणे येमाजी मजकुरास देत जाणे हाली नफर मजकूर सेरणी होन २०० दोनी से भरिले आहेती त्यास इनाम जमीन देसमुखीस चावर १८ येक व देसकुळकर्णास चावर नीम - ॥ - येकूण चावर १ ॥ दीड दिधला असे येणे प्रमाणे नफर मजकुरास सनद व तसरीब देशमुखी व देसकुळकर्णाची देउनु महालास बोहडा- विले असे सदरहु प्रमाणे गहदम व रो (?) मुशाहिरा व भोगभोगवटे व हाली इनाम चावर दीड नफर मजकुरासी देणे आणि दर हरसाल खुर्दखताचा उजूर न करणे तुम्ही तालीक घेउनु असल नफर मजकुरापासी राहो देणे † मोर्तबु सुद रुजु सुरनिवासि तेरीख ७ माहे सफर

बार सुद

सुरु सुद

ले. ४७० }

नकल

{ श. १५४० ज्येष्ठ व. ५  
इ. १६१८ मे २३

अज रस्तखाने खुदावद मल्ल आबर दुवाम दौलतहं बजानेब दाउदखान ठाणेदार का संगमनेर वावी विदानद सुरुसन तिसा आशर आलफ मोकदम व न्यायान कसबे मजकूर अर्जदास्त छ २९ जमादिलावली आली रा छ १७ माहे जमादिलावल तेथे मजमून की कृष्णाजी नरसीह कसबे मजकूर कुळकर्ण सिरजोरीने करितो प्रजावरी बाकी रहात नाही आणि बाकी लाइनी काहाडून फाजील नख्त घेऊन जातो येणेकरून प्रजा रजीस होताती कुले गयाल होताती ना मजकूर काही मिरासीदार नबहे गैरमिरासी होऊन कुळकर्ण करितो व मसाहती सेती बेरीज आहे ते एक आणि गावात येऊन बेरीज आणीक करितो प्रजेस तेच वरती रोखा लिहून देत नाही कारकुनासी सांगितले तरी सरजामी करीत नाहीत साल्गुदस्ता रयेतीचे फाजील तहसील कृष्णाजीने नेली आहे ते दोविली पाहिजे व कृष्णाजीचे रयेत खुशनुद नाही म्हणोन लिहिले\* होते तरी कुळकर्णी गैरमिरासी होऊन रयतीस रजीस करितो व नसल्या बाकी काहाडतो या अमलाची तुम्ही तहकीकी करून वाजबी पुरसीस करीत नाहीत तुमचे ठाणे ते जागा आसता तुम्हास इतकी खबर नाही काये माना आहे आता तमाम आमळ खातरेस

† अक्षराचें वळण निराळें. \* येथपर्यंतच्या मजकुराचें व याच तारखेचें एक पत्र मलि- कंबरानें संगमनेरचे मुकदम व रयत यांस लिहिलें असून ठाणेदारास हकीकत सांगा म्हणजे तो निकाल करील असे आश्वासन दिले आहे.

( आशु ) न सरजामी कीजे रयतीचा दिलासा करून कीर्दां मासुरी होय तो आमळ की रयेतीची फिर्याद येऊ न दीजे कोन्हाची कोसीस न कीजे मां सूद  
खु सूद ता १८ माहे जमादिलावर

वार सूद सुद सूद

ले. ४७१ }

{ श. १५४० भाद्र. शु. १३  
इ. १६१८ आगष्ट २३

( फारसी मजकूर )

‡ अज रस्तखाने खुदायेवंद खान माा सर्क माा अंबर कुली धाम दौलतहू वजानेव कारकुनान पाा संगमनेर विदानद सुा तिसा असर अलफ पंताजि रखमांगद कांकिल कसबे मजकूर हजूर येऊन मालूम केले जे कसबे मजकुरीचे कुलकर्ण आपली मिरास पिढी दर पिढी आहे आपले वडीली नरसो दादो भानजा त्यास यारेदी ठेविले होते तो चालवीत होता त्यासी खुदाई जाली त्यावर त्याचा फर्जद कृष्णाजी नरसीह आजवर चालवीत होता हाली तमाम रयेती साहेबापासी हजूर येऊन फिर्याद जाली जे कृष्णाजी कुलकर्ण चालवितो मिरासी नव्हे सिरजोरी करून तमाम कसबा रजीस केला मोकदमास मागे घालून सिरजोरीचे अमल करितो म्हणोन मालूम केले साहेबा कृष्णाजी दूर करविला तर मिरास आपली आहे आपनास देव-वने मालूम जाले हाली पंताजी रखमांगद मिरासी म्हणोन कसबे मजकुरीचे कुलकर्ण दिधले खुगडी देऊन पाठविला असे या पासून कुलकर्णाचे काम घेने कृष्णाजीपासून पेसजीजे कागद वा हिशोब रयेतीच्या मुकाबलियाने घेऊन याचे हवाला कीजे तालीक घेऊन आसल नफर मजकुरापासी असो देणे मां तेरीख १२ माहे रमजान

ले. ४७२ }

{ श. १५६०—१६००  
इ. १६३८—१६७८

श्री

दर बदगी नबाब साहेब

• अर्जदास्त अज बदगी बदे कमीन बदेगानी बदे हिरोजी दादजी दे ( समु ) ख व कृष्णाजी जानो देसपाडिया + + व मोकदम व माहाजन कसबे + + + जुनर व पेठा व देहाये साा मजकूर मीसाजद दा ताा तेरीख १९ माहे रजब साहेबाचे नेक नजरेकरून बखेर सलाबत असे

‡ याच आशयाचें एक पत्र ( मिति श. १५४० आश्विन शु. ४ इ. १६१८ सप्टेंबर १३ ) संगमनेर परगण्याच्या ठाणेदाराकडून संगमनेरचे रयत व मोकदम यांस असून त्यात पंताजी रखमांगद याजकरवी संगमनेरचे कुलकर्ण ( कागद देऊन ) घेत जावे असा हुकूम आहे.

बां साहेब सलामत साहेबाचा परवाना कर्मानास सादर जाला तेथे रजा जे हिरोजी कृष्ण कसबे संगमनेरचा कुळकर्णी हा कुळकर्ण करीत असतां \*देवाजी पंतोजी आपले कुळकर्ण म्हणौउनु हुजूर येउनु मालुम केले तरी हर दो नफर यासि समत मजकुरास तुमा (?) नजीक पाठविले आहे तरी तुम्ही बैसोन बरहक मुनसिफी करून याचा निवडियाचा पत्र करून दिधलिया तेणेप्रमाणे खातीर मुबारकेस आणून विले लाउनु म्हणौउनु रजा रजे हुकूम कर्माने मजाल्सी करून हर दो वादियापासून राजीनामे आपिले लिहून घेतले की पा (चजण ?) जो निवाडा करितील तेणेप्रमाणे आपण हर दो जण आइकोन यासि जो हिला हरकर्ता करील तो खोटा म्हणौउनु हर दो जणी लिहून दिधले त्यावरी काजीची मोहर व दाहा जणाच्या साक्षी करून ठेविले त्यावरी आग्रवादी देवाजी पंतोजी त्याची तकरीर लिहून घेतली ...चा पळमवादी हिरोजी कृष्ण याची तकरीर लिहून घेतली हर दो जणाच्या तकरीरा खातिरेसी आणिल्या तेथे देवाजी पंतोजीच्या सनदेस मजमून की रयती हुजूर जाउनु फिर्यादी जाली की कृष्णाजी नरसीह मिरासीदार कुळकर्णी नव्हे जोरावरी करितो म्हणौउनु हुजूरून दूरी करून पताजी रखमांगद कोकील मिरासीदार कुळकर्णी आहे म्हणौउनु रयेतीने सांगितले त्यावरून सनद (नफर ?) मजकुराला देउनु कुळकर्ण दिधले नफर मजकूर माहालास येउनु ठाणाची चिठी घेतली ते खुर्दखत व ठाणाची चिठी कर्माने मनास आणिल्यावरी हिरोजीस पुसिले की तुझी सनद कैसी आहे ते दाखवणे त्यावरून हिरोजी मजकुरे आपली सनद आणून दाखविली तेथे मजमून मिरासी कुळकर्णी यैसा नाही मालुमार्ताचे खुर्दखत आहे व ठाणाची चिठी नफर मजकुरापासि नाही येणे प्रमाणे मनास आणून कर्मान बोलिल्ला की माहालीची व थलीची सडी आणउनु तेणेप्रमाणे हर दो जणाचा निवाडा करून यावरी हर दो वादी राजी होउनु सडीवरी मदार ठेउनु सडी पत्रे लिहिली + + करिता हिरोजी मजकूर राजी नव्हेची नाराजी जाला ते सडीचे कागद सकूफ राहिले यावरी पाचजण मजाल्सी बोलिले की सडी वेगली मुनसिफीदारी मुनसिफी कैसी करावी म्हणौउनु हिरोजी मजकुरास माकुल केले की सडी आणवणे सडी प्रमाणे निवाडा होईल त्यास आपण राजी आहे म्हणौउनु हिरोजीने कबूल केले त्यावरून मागती सडीपत्रे लिहून तयार केली दुसरे रोजी माणूस आणून स्वार कराविता हिरोजी मजकूर फडीहून गैर हाजीर होउनु गेला असे यावरून देवाजी पंतोजी कर्मानाचा निरोप घेउनु साहेबाचे बदगीस आला असे बदगी रोसन होये हे अर्दास +

\* या पत्रावर तारीख नाही पण देवाजी पंतोजी व हिरोजी कृष्ण या नामावरून या पत्राचा काल श. १५६० ते १६०० चे दरम्यान असावा. वादी प्रतिवादीचे वडीलही श. १५४० त भांडत असल्याचे (ले. ४७१) वरून दिसते. प्रस्तुत वादी प्रतिवादी (ले. ४७१) मधील वादीप्रतिवादीचे मुलगे असल्याने वरील काळ ठरविणे युक्त आहे.

+ पाठीमागे वाटोळा शिक्का आहे त्यांत ' हीरोजी बीन दादजी हाडे ' ही अक्षरे आहेत.

ले. ४७३ }

{ श. १६१९ भाद्र. घ. १२  
इ. १६९७ सप्टे २

( फारशी मजकूर फाटला आहे. )

द बागे नीराजी वा नरहर शा गोजाजी गुमास्ते माजुल (?) त्रिमलराऊ व विठ-  
लराऊ कोकिल कुलकर्णी का संगमनेर सुबे कुजस्ते बुनियाद सुरु सन ११०७ कारने लेहोन  
दिघले यैसा जे आपणोस माधवराऊ कुलकर्णी का मार बदल मोहसबा साविक व दफ्तरे  
१५ पधरा सालासी याबदल घेऊन आले त्यासी आपण दसोजी पाटाल का मार यासी  
हाजीर जमान देऊन खरा जालो येकरार करिता मी कुल दफ्तरे माहासबा साविक आपले  
तुहदियाचा व दादो बीरदेऊ आपला भाऊ त्याजपाशी सिरस्ता कागद मतलुबी आहेत  
कुली गुमास्ते मनसुबा देऊन मामला फरुक करून येका महिन्यांत विला उजूर फारीख  
करून यासी नवदीगर न करून हा मुचलका लेहोन दिघला सही कागद कचे पके कुल विला  
उजूर देऊन

बिा

तेरीख २५ माहे सफर

सन ४१ जुलूसवाला

गोही ( उजव्या बाजूच्या समासातल्या सद्या )

( नाग.चे चित्र ) कु.....ल व खुडोजी चानगुली व मल्हारजी खैर व सालोजी

भाडरे.....ना. चि आनदराऊ आा देसमुख पाा सुपे शाहिदी सूद ( फारशी  
शिक्षा व त्यांत नांगराचे चित्र ) आजो मल्हार व भगवत विनायक कुलकर्णी का मजकूर  
( हें नांव पत्राच्या पाठीवर आहे. )

ले. ४७४ }

{ श. १६५४ माघ. शु. ५  
इ. १७३३ जाने. ९

( फारशी वाटोळा शिक्षा व फारशी तीन ओळी मजकूर )

आज्ञापत्र समस्त राजकार्ये धुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराव पंडित  
प्रधान ताा मोकदमान कसबे संगमनेर सुा सलास सलासीन मया अलफ हैबतराऊ याणी  
हुजूर विदित केलें की कसबे मजकूरचे कुलकर्ण आपुले आहे आपले पुतने व गुमास्ते कुल-  
कर्णावरी आहेत त्यासी आपला रुसूम सुरलीत देत नाहीत तरी ताकीद करावी म्हणोन  
विदित केले त्याजवरून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी हक रुसूम व इनाम इत्यादिक असेल  
ते सुदामदप्रमाणे सुरलीत चालवणे हिला हरकत न करणे हैबतराऊ याचे अवश्यक जाणोन  
यांचे कुलकर्णाचा हकरुसुमात हरकत न करणे जाणिजे छ ३ शाबान पाा हुजूर

ले. ४७५ }

{ श.  
इ.

यादी माधवराव बिरादर देशमुख आनदराव नाईक देशमुख पो संगमनेर याच्या धाकट्या घराण्यातील असता वडीलपणा आपले वतनाची निमे वाटणी घ्यावी आणि सिका दुसरा करून व्यावा म्हणोन वाद घालून कज्या उपस्थित करून तकलुबीं मालुमाती साधने दाखवितात ती बिरादर धाकटे याचे साधनाचे उपयोगी नाहीत त्याचा तपसील येणेप्रमाणे

१ महजरनामा हाजर मज्यालस सन आर्बा तिसैन तिसा मयाचे साली (श. १५१५ इ. १५९३) लिहिला आहे त्यांत अकरा हजार होनाचा व वतनाचे वांटणीची काही येक संभुत नसता खडोजी बिन कमलोजी बिरादर धाकटे काही दिवस कारभार करीत होते तेव्हां कुभाड करून देशपाडे पो मार याचा गुमास्ता तुको मायदेव म्हणोन होता त्याचा गुमास्ता कोडाजी दामोधर यास हातासी धरून खडोजीने आपल्या साधनाचे उपयोगी पुढे मागे पडेल म्हणोन आपल्या घरीच कोडाजीचे हाते महजर लेहून त्याजवर कोडाजीचे विकलम घालून महजर करून ठेविला त्यास काही दिवसानी तुको मायदेव गुमस्ता असता देशपाडेपणाचा वारसा करू लागला सा देशपाडे याणी तुको मायदेव यास मलिक अवर याजपासी नेऊन फजीत करून देशपाडेपणास खोटा पडला तेव्हा तुको मायदेव याचा गुमस्ता कोडाजी याचे हाते कुभाडाचा महजर घरात लेहून खोट्या गुमस्त्याचे विकलम घालून मजकूर साधनाचे उपयोगी पडेल म्हणोन करून ठेविला होता तो बिरादर धाकटे याचे साधनांचे उपयोगी नाही यास वर्षे २१६

१ शके १५९३ (इ. १६७१) विरोधी नाम संवत्सरे या साली खडोजी बिन मलजी देशमुख आनंदराव नाईक याचे वडील घराण्यातील देशमुखीचा कारभार करीत असता खडोजीस कामाकाजामुळे महाराजानी रायगडास नेले होते मागे निमे देशमुखीचे विभागी म्हसके त्यात नागोजी देशमुख याजकडे वडीलपणा त्याचे धाकटे घराण्यातील भिवजी म्हसका कारभार करीत होता त्याचे चितात की सेलके व म्हसके या दोही तक्षिमात भावाबंदाची वाटणी नाही याजकरिता सेलके याचे तक्षिमेत वाटणीचे कुभाड करावे म्हणजे आपले तक्षिमेत चाल पडेल थैसा विचार करून संताजी बिन खडोजी सेलके लहान घराण्यातील याचे नावाचा कागद खडोजी बिन मलजी रायगडास असता त्याचे नावे पत्र लीा यांत मार की तुझे बारा गांव वतनी व जमीन चावर येक विधा साडे बारा हजारस आपण गाहाण ठेविले आहे सोलावे वर्षी खडून घेउं म्हणोन कागद तयार करून त्याजवर आपली नाव निशाणी सिका करून खडोजीची बायको घरी होती तिजला भुलथाप देऊन तिजपासून त्या कागदावर सिका करविला तो कागद भिवजी म्हसका आपल्या साधनास काढितो व माधवराव सेलके ही आपल्या साधनास धरितात त्यास खडोजी हजर नसता मागे भिवजीने कुभाड करून खोटा कागद करून खडोजीचे बायकोस भुलथाप देऊन सिका करविला त्यास बारा गाव व जमीन याची वाटणीच कोणी दिल्ली घेतली नसता कल्पित कागद करून साधनास धरितात त्यांचा उपयोग नाही त्यास १३८ वर्षे.



१ मौजे पोयेगाव व मौजे ग्रेस येथील सिवेचा कजिया होता त्याचा निवाडा माम-लेदार याणी करून पत्र करून गावकरी यास दिले त्याजवर खडोजीची साक्ष आहे सा पत्र साधनास काढितात त्यास खंडोजी काही दिवस कारभार करीत होता त्यावेळेस पत्रावर साक्ष घातली असेल म्हणोन धाकटे बिरादराचा वडील होतो असा अर्थ नाही तेव्हां ते पत्र वडीलपणाचे साधनाचे उपयोगी नाही यास वर्षे

१ हिसेनामा परमानंद अमीन याचे वेलचा चोहो सिक्क्याचा आहे तो दरम्यान तकलुफी खोटा कोणी करून दिल्या नाही सिके खोटे केले त्या पत्रा प्रो चाललेहि नाही असे असता तो हिसेनामा खोटा तकलुफी साधनाचे उपयोगी नाही त्यास वर्षे

१ हिसेनामा दुसरा वगैरे कागद सुभानजी बिन संताजी धाकट्या घराण्यातील कुभांडी होता त्याणे पूर्वी औरंगजेब पातशाहाचे वेळेस नगरचे मुकामी जाऊन तकरार केली + + वतनाची वाटणी नवीन करून द्यावी आणि खडोजी देशमुख याणे पनास हजार राखाले आहेत ते घ्यावे तेवां सरकारची तलब खडोजी देशमुखास जाहाली खडोजीनें तमाम प्रणणे मारचे पाटील जमा करून नगरास नेले तेव्हां चौकसी करून मनास आणिता खडोजीचे आगी पैका लागू न होय सुभानजी खोटा पडला त्यास कैदेत ठेवावा असे ठरले तेव्हां सुभानजी गैरहाजर जाहाला नंतर खडोजी देशमुख यास सरफराज करून परवाना दिल्या की सुभानजी खोटा या भावे परवाना बजिनस आले त्यास सुभानजी कुभांडी त्याणे खोटी पत्रे करून ठेविली ती साधनाचे उपयोगी नाहीत ती पत्रे

१ हिसेनामा दुसरा सन १०६२ (श. १५७४ इ. १६५२) सालचा म्हणोन आहे तो

१ राजीनाम्याची नकल आहे सन १०९९ (श. १६११ इ. स. १६८९)

१ शाहिदीनामा ठाणे कसबे सिनर सन

३ पारसी परवाने अस्तखान वगैरेयाचे वेलचे आहेत

४ कमलोजी देशमुख बिरादर याचे नावे दिवाणच्या हुजती

—

१०

१ मौजे समनापूर पो मा येथील पाटिलकीचा कजिया होता त्याचा निवाडा हकीम सेरा काजी ठाणेदार व देशमुख व देशपांडे पो मार याणी करून त्याचा महजर केला त्याजवर धाकटे घराण्यातील त्याची सही नाव नागर आहे म्हणोन त्या महजराची नकल साधनास दाखवितात त्यास धाकट्या घराण्यातील खडोजी कारभार करीत होता त्याचे नाव नागर सही केली असल्यास वडीलपणाचे साधनास उपयोग काय त्यात नकल आहे असल कोठे नाही

सौधे-सौधेकर

ले. ४७६ }

{श.  
{इ.

श्री

राजश्री सदासीव नाईक गोसावी यांस

-॥ द अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य—प्रती राजश्री राजाराम छत्रपति उपरि सांप्रत तुम्ही पत्र पाठविले ते पाऊन वर्तमान कलो आले लिहिले की आपणाकडील इत्यर्थ करायास रा माधवरायास पाठविलें आहे त्याचे विनंतीप्रमाणें भाषापत्र लिहून पाठविलीयां द्रव्याचा निर्वाह करून देउन ह्मणोन तरी तुम्ही पूर्वी माधवरायासमागमे पत्र पाठविले त्यावरून स्थलाचा व द्रव्याचा निर्णय करून भाषापत्र लिहून देऊन मा बयाजी विठल व रायाजी रखमांगद यांस तुम्हापासीं पाठविले आहे त्याबा पठाणाच्या व साउकरांच्या हुंडिया करून पाठविलीया आहेत त्यास वाइदा चुकोन गेला अद्याप पैका प्रविस्ट जाल्ल्याचे उतर आले नाही याकरितां त्या लोकांचा बोभाट जाला आहे तरी जैसे न करितां केलिया निर्णयाप्रमाणें ज्याचे त्यास द्रव्य प्रविस्ट करून उतर पाठविलें पाहिजे वरकड वर्तमान रा माधवराउ तुमचे हेजीव येही लिहिले आहे त्यावरून कलो.येईल भाषापत्र रा माधवरायाचे विदमाने साउकरापासीं दिल्ले आहे पैका प्रविस्ट होतांच भाषापत्र तुम्हापासीं पाठऊन देतील जाणिजे बहुत लिहिणे तरी तुम्ही ( बि ) सुज्ञ असा

(वा) श्रीधर्म प्र-  
द्योतिताशेष व  
र्णा दाशरथेरिव  
राजारामस्य मुद्रे  
यं विश्ववंद्या+  
विराजते

(ब) मर्या  
देयं विरा  
जते

ले. ४७७ }

{श.  
{इ.

श्री

राजश्री सदासीव नाईक सौधे गोसावी यांस

-॥ द सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य—प्रति राजश्री राजाराम छत्रपति जोहार उपरि येथाल कुशल जाणऊन स्वकीये लेखन करीत जाणे विशेष तुम्ही.पत्र पाठविले ते रा माधवराउ यांचे विदमाने प्रविस्ट जाले लेखनार्थ अवगत होऊन समाधान जाले लिहिले की पूर्वी निर्णये केलियाप्रमाणें द्रव्य त्यांचे त्यास प्रविष्ट करून भाषापत्र घेतले

+ पत्राच्या प्रारंभी उजव्या कोपन्यांत कानडी अक्षरांनीं 'भाव स वैशाख प्रतिपदा तिथिगे बंतु' असें लिहिलें आहे.



पुढेही उभयेपक्षी स्नेह उतरोतर चालोन स्वधर्माची अभिवृद्धी व्हावी हेच अपेक्षा धरितों म्हणोन विशदे लिहिले व कितेक वृत्त माधवरायानी सांगितले तरी तुमचा आमचा स्नेह कांहीं नूतन नव्हे पूर्वापार तीर्थरूप राजश्री—कैलाळासा स्वामीपासून चालत आहे तेथे काये न्यून पडों पाहते येसीयास गोसावीयानी जो निश्चय केला आहे त्यास अंतराये पडों नेदितां दिवसेंदिवस सौहार्द्रता वाढे ते गोष्टी करणे ये विशीचा विशदार्थ निराले पुरवणांस व राा कौनपा नाईक यांचे पत्रां लिहिला आहे व मध्यस्तांस व माधवरायास सांगितले आहे ते लिहितांल त्यावरून कळो येईल तदनुसार निर्वाह केला पाहिजे आम्हापासून केल्या निर्णयास अंतर पडणार नाही तुम्ही आपणाकडून सहसा अंतर पडों न देणे (नि)बहुत लिहिणे तरी गोसावी सुज्ञ असा ( मुद्रा व सीमा ले. ४७६ प्रमाणे )

ले. ४७८ }

{ श.  
{ इ.

श्री

राजश्री सवाई सदासीव नाईक गोसावी यांसि

-॥ द सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य—प्रति राजश्री राजा-राम छत्रपति जोहार उपरि येथील कुशल जाणऊन स्वकीय लेखन केले पाहिजे विशेष गोसावी यानी राजकारण प्रसंगानिमित्त राजश्री मध्वराउ रखमांगद यांस आम्हा-पासीं पाठविलें येही येऊन साद्यंत वर्तमान विदित केले त्यानंतर बोलीचालीचा मुशकस होऊन भाषापत्रे दिव्ही द्रव्याचा निर्वाह व्हावा यास्तव मध्वराउ येथे राहिले होते त्यास गोसावी यानी वचनाप्रमाणे द्रव्याचा निर्वाह केला यावरून समाधान वाटले प्रस्तुत येथील प्रसंग येक प्रकार जाला आहे तो अर्थ तुम्हास कळलाच असेल येस्या विशम प्रसंगामघें सर्वस्वें सानकुलता करून स्नेह अभिवृद्धीस पाववावा हें तुम्हास विहित आहे तथापि हें राज्य देवां-ब्राह्मणाचे या राज्याचा अभिमान श्री—स आहे तो कल्याण करीलच यांत संदेह नाही तुम्हास ही जो उचित पदार्थ असेल तो करून आमच्या अभयुदयाचे विभागी होणे वर-कड कितेक वर्तमान येथील मुख्य सामादिकानी तुम्हास लिहिले आहे त्यावरून राजश्री मध्व-राउ रखमांगद मुखवचने सांगतील त्यावरून कळो येईल बहुत लिहिणे तरी गोसावी ( नि ) सुज्ञ आसा ( मुद्रा व सीमा ले. ४७६ प्रां. )

ले. ४७९}

पौ {श. १६१८ आषाढ शु. १५  
{इ. १६९६ जुलै ४

श्री

महादेव (बालबोर्धांत)

राजश्री सवाई सदाशिव नाईक सौधे गोसावी यांसि

-॥ द अखंडीतलक्ष्मीआलंकृत राजमान्य—प्रति राजश्री राजाराम छत्रपति उपरि तुम्ही मा बायाजी विठ्ठल व रायाजी रखमागद यांसमागमे पत्र पाठविलें होतें तें पाऊन लिहिला अभिःप्राव व उभयेतानी कितेक स्नेहाचे प्रसंग मुखवचनी सांगितल्यावरून त्यासारखें अंतःकर्णास आणून त्याचे उत्तर उभयेता मशारुईलेस सांगून त्यांहाती तुम्हास लिहिविलें व आम्ही आपलें उत्तरहि पाठविलें येंसें उभयेपक्षां उत्तर प्रतिउत्तर पाठवीत असतां मग तुम्ही आपणाकडील भलें मरुश रा कोनेरपंत यांचे विद्यमाने रा मध्वाजी रखमांगद यांस-मागमें निर्वाहपूर्वक सांगून पाठविलें तेंही राजश्री शंकराजी पंडीत सुमंत व राजश्री निलो कृष्ण यांचे गुजारतीने विदित केलें कीं उभयेपक्षां पूर्वापर स्नेह सारोधार चालोन आला आहे व पुढेही उत्तरोत्तर चालावा येंसीयासी पंजमहाल देश दुर्गादि आपणांस मोकरी करून पारंपरा चालावें येंसें निर्वाह करून भाषापत्र द्यावें यासी देऊं करार केलें मरुता होन प्रलये-घटी २२२०० बावीस हजार दोनसें नेम करून लिहून पाठविलें यावरी यासी मान्य करून सदरहु पंजमहाल देशदुर्ग तुम्हास आम्ही आपुले मनःपूर्वक भावसंवत्सरीं मोकरी करून दिले बीा

ता आंकोले देहाये  
देखील कोट व महेंद्र-  
गड १

ता कडवाड देहाये  
देखील कोट १

ता सिवेश्वर देहाये  
देखील कोट १

ता कदरें देहाये  
देखील कोट व म-  
धुरगड १  
सिंदीगड १

ता अडव दे-  
हायें देखील  
लंग

ता खोलगड देखील  
खोलगांव १

लंग

येकून माहाल ५ पांच व कोट ४ च्यार व गड ४ च्यार यासी नख्त होन प्रलय घटी बावीस हजार दोनसे घेऊन तुम्हास सदरहु माहाल ५ व कोट ४ व गड ४ दिल्ली आहेत तुम्ही आपले वौशपांरपरेने अनुभऊन सुखरूप असणें तुमचे देश विलायत सौधे देहाये देखील हुडवा वगैरे मुलूक तालुका बंकापूर व आम्ही क्रियापूर्वक दिल्लें माहाल पांच व कोट च्यार व गड च्यार येंसें तुमचे असे सदरहु विलायेतीस आम्हांकडून उपसर्ग होऊ देणार नाही यासी दरसाल पैके आम्हास देणे तरी हालीं तुम्ही यवनासी देत आहा त्यास भन्न करून मग तेंच द्रव्य आम्ही घेऊन या वीतरीक्त तांब्रांचे कबजातील राज्य तुम्ही

बांधून घेणे त्यासी दरसाल तुम्ही काये द्रव्य देणे करार कराल तेच आम्ही आपुले सामराज्य वैभोवादि तें द्रव्य तुम्हापासून घेणारास भन्न करून तेच प्राा दरसाल द्रव्य आपण सालेंसाल घेऊं तेही मुलक तुम्हासच चालउन देऊं शत्रूचा उपसर्ग तुम्हास जालियाने त्याविषई आपली फौज पाठउन उपराला करून स्नेहासि कधी अंतर पडणार नाहीं क्रियापूर्वक दिल्लीया वचनासी या लिहिलेमधें काहीं अंतराय पडेल तरी आम्हास आपले श्री ची आण असे अंतःकर्णपूर्वक.या प्रसंगासी श्रीचा बेल व कसेची माल व रोटी काढून पाठविलें आहे तें घेऊन तुम्ही याच प्राा स्नेह चालउन दिवसेंदिवस अभिवृधी करणे (नि)बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा ( मुद्रा व सीमा ले. ४७६ प्राो. )

पौ धाता सं आषाढ सुा १५

ले. ४८० }

पौ { श. १६१९ वैशाख शु. ६  
इ. १६९७ एप्रिल १६

श्री.

वाराणशि (बालबोर्धांत)

राजश्री सदाशिव नाइक सौधें गोसावीं यांसि

-॥द अखंडितलक्ष्मी आलंकृत राजमान्य—प्रति राजश्री राजाराम छत्रपति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन कीजे विशेष राजश्री कृष्णाजी भास्कर यांसी श्री यात्रेस जावया आज्ञा होऊन रवाना केले आहेत हे तुमचे देशातून जातील तरी तुम्ही यांस मदत आपणाकडील लोक देऊन सुरक्षीत आपले सरहद पावतों पावते करणे याविशई अंतर पडो न देणें हे कार्य आम्हांस अगत्य असे यैस जाणोन लिहिलेप्रमाणे मशा-रूनइलेस आपले सरहदपर्यंत सुरक्षीत पावते करणे जाणिजे बहुत लि। तरी (नि)सुज्ञ असा. ( मुद्रा व सीमा ले ४७६ प्राो )

पौ ईस्वर वैशाख सुद्ध ६

ले. ४८१ }

पौ ? { श. १६२० पौष शु. १०  
इ. १६९९ जाने. १

श्री.

बहुधान्य संवत्सर पुष्य शु. १० मी  
( कानडी अक्षरें )

१. राजश्री सदाशिव नाइक सौधें गोसावीं यांसि

द सकलगुणालकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य ——प्रती राजश्री राजाराम छत्रपति उपरि सांप्रत कटे फौजेनिसी स्वार होऊन आम्हीं कर्नाटक प्रांतास जात

आहों या प्रांतांचा कुल मस्तुतियार राजश्री रामचंद्र पंडित अमात्य यांवरि देऊन ठेविले आहेत व तुमचें राजकारण यांकडे दिल्लें आहे तरी तुम्हीं आपला हेजीव यांजपाशीं पाठऊन देणें हे तुम्हाकडील जो तह रह करून देतील तेणें प्रमाणें आम्हीं चालऊन व प्रयोजन प्रसंगेंकडून पंडित मशारनुले तुम्हास जमावाविसीं लिहितील ते समई तुम्हीं स्वारांचा व हश-माचा जमाव पाठऊन देत जाणे हर एक कार्यभागविसीं लिहित जातील तें चालवायास अंतराये सर्वथा न करणें हे तहरह जो करितील तो आम्हींच केला येसें मानून यांसीं अन-कूलतेने वर्तत जाणे जाणजे बहुत लिहिणे तरी (नि)सुज्ञ असा (मुद्रा व सीमा ले. ४७६. प्रो)

ले. ४८२ }

{ श. १६२४ वैशाख व. १०  
इ. १७०२ मे १०

श्री

श्रीमहादेव

श्रीसुबया

राजश्री सवाई सदासीव नाईक सौधे गोसावी यांसि

द श्रीमंत सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य—स्नेहपूर्वक हिंदुराउ घोरपडे ममलकतमदार रामराम उपरि येथील क्षेम जाणून गोसावीयांनी आपले स्वानंद वैभव लिहून पाठविले पाहिजे सांप्रत राा रंगो त्रिमल यांसमागमे पत्रिका पाठविली होती त्यावरून व मारानिलेनी कितेक स्नेहाभिवृधीचा प्रसंग सांगितल्यावरून सर्व भावार्थ कलो आला माघे चंदीस असतां समई माहाराज कैलासवासी राजश्री—स्वामीचे संनिधेसी राा कोनेरपंतांचे विद्यमाने मध्वाजी रखमांगद या बराबरी पत्र लेहून पाठविलें होते तेथे त्याने राजश्री शंकराजीपंत सुमंत व राजश्री निलो कृष्ण व आमचे गुजारतीने दर्शन घेऊन पत्र प्रविष्ट करून सर्व वर्तमान श्रुत केले ( पहा ले. ४७९ ) व सांगितले कीं उभयपक्षां स्नेह चालोन आला आहे पुढेही दिवसेंदिवस आधिकोतर सख्यत्व चाढवावा घांटांखालील आकोलें वगैरे माहाल पांच व कोट ४ व मौजे देखील गड ४ इनाम करून देऊन वौशपरंपरा चालवावयास अंतर न होये सारिखे क्रियापत्र लेहून यावे म्हणोन विनंती केली त्यांसि राजश्री कैलासवासी स्वामीयांनी मनास आणून मान्य करून इनाम करून दिल्लेचे माहाल व कोट व मौजे देखील गडहाये वितपशील ( ले. ४७९ प्रो. ) येणे-प्रमाणें माहाल ५ पांच व कोट ४ च्यारी व मौजे देखील गड ४ च्यार इनाम करून दिल्ले आहे वौशपरंपर अनभवणें या वेगली विलायेती सौधा देहाये देखील हुडवा वगैरे मुलूक तालुका बंकापूर ऐसे तुमचे असे सदरहू विलायतीस आम्हांकडून उपसर्ग होउ देणार नाही या वितरीक्त तांब्राचा देश व घाटावरी व घांटाखाली जे काये देश संपादाल व त्या देशांस्तव येवनासी जे द्रव्य प्रतिवर्षीं यावयाचे करार कराल त्यास आपले सामराज्यादि

सोत्र भंग करून त्यासी देणें द्रव्य मग आपण घेऊ तेंहि देश तुम्हास चालऊन शत्रूचा उपसर्ग तुम्हास लागल्यां त्याविशीं आपली फौज पाठऊन उपराला करून स्नेहास कधीच अंतर पडणार नाही क्रियापूर्वक दिधल्या वचनास या लिहिल्यामधें कांहीं अंतराये पडेल तरी आम्हास आपले श्री महादेवाची आण असे अंतःकर्ण पूर्वक या प्रसंगास श्री—च्या कलाची माला व रोटी पाठविली असे घेऊन तुम्ही स्नेहाभिवृधी करून चालवणें म्हणउन दिल्ले भाषापत्राची तालीक पाठविली ते पाहोन अभिप्राव कलों आला गोसावी याचे कार्य नागासी राजश्री—कैलासवासी स्वामीने भाषापत्र लेहून दिल्लियाप्रमाणे आम्ही क्रिया पत्र लेहून घावी म्हणोन तरी जे काये राजश्री—कैलासवासी छत्रपति स्वामीने तुम्हास क्रियापूर्वक पत्र लेहून दिल्ले आहे तेच क्रिया आमची आहे त्याचप्रमाणे सदरहु पांच महाल व कोट च्यारी व मौजे देखील गड च्यार ४ तुम्ही आपले वीशपरंपरा अनभवणे या वेगळें तुमचे देश विलायती सोंधे व देहाये देखील हुडवा वगैरे मुलूक तालूक वंकापूर व घाटावरी घाटाखाली तुमचे कवजातील यास आम्ही आपल्याकडून उपसर्ग होउं देणार नाही पुढें तुम्ही घाटावरी व घाटाखाली तांब्राचे कवजातील जो देश संपादून घ्याल ते सुखीने तुम्हासी सदरहु लिहिले प्रमाणे चालवून देऊन तैसेच घाटावरी व घाटाखाली तुमचे सरदेचे विलायतीने देशक वगैरे कोण्ही येऊन नाही ते क्षुद्र आम्हापासी सांगितलीयां आम्ही त्यास आसिरा देणार नाही तांब्राचा व इत्यादिकांचा उपद्रव तुम्हास जालिया आपले तर्फेने फौज पाठऊन उपराला करून व छत्रपतीचे शाहीचे लोकांकडून तुमच्या देशास उपद्रव होउ देणार नाही या लिहिल्यास अंतराये पडिले तरी आम्हास आमची कुलस्वामी—ची आण असे अंतःकरण पूर्वक पहिले येक पत्र लेहून दिल्लें आहे आतां ही हे पत्र लेहून दिल्ले असे त्या प्रसंगास श्री—च्या बेलाची माला व रोटी पाठविली असे घेऊन तुम्ही स्नेह अभिवृधी करून चालविलें पाहिजे। चित्रभानु संवत्सर वैशाख बहुल दशमी भानुवासर सुहरसन इसने मया अलफ छ २२ जिल्हेज बहुत लिहिणे तरी तुम्ही सुज्ञ असा हे विनंति

लेखन  
मर्यादा

पौ चित्रभानु संवत्सर जेष्ठ शुध १०

याच स्वरूपाचें एक दुसरें पत्र असून त्यांत शेवटीं जो निराला भाग आहे तो पुढें दिला आहे.

चित्रभानु संवत्सर कार्तिक शुध त्रयोदसी सुहरसन सलास मया अलफ छ १२ जमा-दिलाखर हे विनंति

पौ चित्रभानु संवत्सर पुश वा ३ ... .. वार वा मध्वराउ पूर्वप्रमाणे हिंदु-रायाचे क्रियापत्र

ले. ४८३}

{श. १६२७ आषाढ व. १२  
इ. १७०५ जुलै ६

श्री सुबराज

राजश्री सवाई बसवालिंग राजे सौधे गोसांवी यांसि

सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य—श्री हिंदुराज घोरपडे ममलकृत मदार रामराम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केले पाहिजे विशेष राजश्री—  
स्वामीचा व तुमचा स्नेह पूर्वीपासून चालत आला असतां कितेक दिवस तुम्ही कालोचित बुधी ने वतों लागलेस यास्तव राजश्री—स्वामीचे आज्ञेप्रमाणें तुमचे देशास उपद्रव देऊन तुम्हापासून आम्हास द्रव्य घेणे लागले ऐसीयास सांप्रत तुम्ही आपले हेजाब राो देवजी विश्वनाथ हुजूर पाठऊन आपणाकडील तहरह करून देशास उपद्रव वारिला पाहिजे म्हणोन राजश्री—स्वामी संनिध विनंति केली त्यावरून राजश्री—स्वामी कृपाळु होऊन तुम्हाकडील तहरह करून प्रतिवर्षी द्रव्य द्यावयाचा निश्चय केला बिता

किता भाषापत्र

घाटावरील सौधें विलायेत

पूर्वी देखील ताो हुडवा

वगैरे मुलूक देखील

बंकापूर १

घाटाखालील देशदुर्ग

राजश्री स्वामीने चंजीचे

प्रसंगी दिले

१ ताा आंकोले दो कोट

व महींद्रगड

१ ताा कडवाड दो

कोट

१ ताा सिवेश्वर दो

कोट

१ ताा कदरे दो

कोटगड

१ ताा अडवाट

१ खोलगड खोलगाड

१ सिंदीगड

७

तांब्राकडून देश तुम्ही इजारा करून घेतला आहे.

ताा सुपे देहाये देखील

१

ताा चंद्रवाडी देहाये देखील

१

ताा खेजरवाली देहाये देखील

१

ताा हेमाडवारसे देखील देहाय

१

ता अष्टग्राहार देखाळ देहाये

मौजे काकोडा १

१

महाल पाच व मौजे येक यासंमधे प्रतिवर्षी रुपये १००००८

येकून पूर्वाळ सौंधे विलायेती

दोा तो हुडवा वगैरे मुल्लक

ताल्लक वंकापुरु राजश्री

स्वामीने चंजीचे मुकामी

दिल्हे घांटाखाले गड

च्यार व कोट च्यार व

महाल पांच मौजे येक

त्यासंबंधी प्रतिवर्षी

रुपये २५०००८

श्री राजाराम  
+ + +  
परः । सुतस्य  
मुद्रा षण्मुख  
स्य विराजते

येकून रुपये पंचतीस हजार करार करून तुम्हास भाषापत्रे लेहून दिधली आणि आपले सेनेसंमधे कोण्हाचा उपसर्ग लागो न थावा सदरहु देशास तोसीस न व्हावी ऐसा निश्चय केला. ऐसीयासी तुम्ही हा कालपर्यंत राजश्री स्वामीसीं विरुधतेने वर्तत होतेस यास्तव आम्ही तुमचे देशास उपसर्ग देऊन तुम्हापासून प्रतिवर्षी रुपये १७०००८

सतरा हजार घेत आलो त्यास हाली तुमचा तह हुजूर जाहाला यास्तव राजश्री स्वामीनी आम्हास आज्ञा केली कीं सौंधेकरापासून प्रतिवर्षी सतरा हजार रुपये तुम्ही घेता ते न घेणें म्हणोन तरी तुम्ही राजश्री स्वामीसीं रुजुवात करून हुजूर द्रव्य निर्वाह करीत असता आम्हीं प्रत्यकवादे तुम्हास उपसर्ग करावा द्रव्य घ्यावे ऐसे नाही तरी हुजूर निश्चय केलियाप्रमाणे पंचतीस हजार रुपये प्रतिवर्षी राजश्री स्वामीचे सेवेसी प्रविष्ट करीत जाणे आम्ही आजीपर्यंत तुम्हापासून सतरा हजार रुपये घेत आलों त्याचा तगादा अतःपर तुम्हास आम्ही लावीत नाहीं सदरहु सतरा हजार रुपये याउपरी तुम्ही आम्हास देत नव जाणे आम्हाकडील वरात-दार जे पहिले तुम्हाकडे गेले आहेत त्यास आम्ही ताकीद रोखे पाठविले आहेत ते त्यांस देणें आणि हे पत्र पावलिया आगोधर जे तुम्हीं त्यास दिल्ले असेल ते असेल या उपरी तुम्ही यास एक रुका न देणे त्यास निरोप देणें ते उठोन येतील आम्ही राजश्री स्वामीसीं निष्टेने वर्तोन केले तहप्रमाणे निर्वाह करीत असता आम्हाकडील येक जरा उपसर्ग तुमच्या देशास होणार नाही येविशी समाधान असों देणें. तुम्ही केल्या तहास अन्यथा केलिया जे राजश्री स्वामीची आज्ञा होईल तैसा तुमच्या देशाचा परामर्ष करावा लागेल (नि) रा छ २६ रबिलोवल सुहूर सन



सीत मया अलफ बहुत लिहिणे तरि तुम्ही सुत्र असा कृपा असों दीजे हे विनंति  
पार्थिव सां ( कानडी अक्षरें )

ले ४८४ }

पौ { श. १६३९ आषाढ शु. २.  
इ. १७१७ जून २९

श्री

राजश्री सवाई बसवलिंग नाईक सां ( धें ) गोसांवी यांसि

-॥द सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य—श्री। गंगाधर त्र्यंबक  
कृतानेक आसीर्वाद उपरि अत्रत्य कुशल जाणोन स्वकीये लेखन केलें पाहिजे विशेष  
सांप्रत राजश्री भानजी बलाल हेजीब याणें पत्रें पाठविली त्यावरून जो प्रसंग जाला तो व  
पुन्हा बहुता प्रकारें रद्दबदल करून बहुतां पत्रें गोसांवी यांसि वर्तमान कलावें म्हणोन पत्रें  
पाठविजेसें केलें ते आद्यंत वृत्त मध्यास्तांस व राा भानजी बलाल हेजीब यांसि लिहिलें आहे  
त्यावरून तुमचे उभयतां संबंधीक लिहितील त्यावरून अवगत होईल गोसांवी यांचे लिहिल्या-  
प्रमाणे दत्वष्टीचा परिहार करून तत्संबंधीक अगदीच इलाखा तोडिला गोसांवी यांकडील  
कोण्ही प्रमुख आले म्हणजे विशेष सारश भरावें यैसें योजिलें असतां गोसांवीयानी तितके  
आमचे श्रम निरर्थक करून उफराटें विरुध करून घेतलें हे गोष्ठी काय समजोन केली हें न  
कले बरें याउपरी तन्हीं विवेक ब्हावा यैसें चित्तीं असेल तरी कितेक अर्थ राा गोपाल + +  
(वां) श्री या वरावर सांगोन पाठविला आहे तो चितास आणून तदनुरूप  
शिवप्रातिसुधा अविलंबें सर्व समर्थक निर्वाह होये तें केलें पाहिजे नाही तरी  
पूर्णत्र्यंबकेंदोर्महो- आम्हांवरी बोल ठेवावा यैसें नाही राा भानजी बलाल हेजीब यांसी-  
दया रघुनाथार्णव हुजूर यावयाची आज्ञा जाली आहे त्यांस सत्वर खाना केलें पाहिजे  
भुवा मुद्रा ज्योत्स्ना वरकड सविस्तर भानजी बलाल सांगतील व तुमचे उभयेता  
भिवर्धते लिहितील त्यावरून कलेल वि जाणजे बहुत काय लिहिणे

(अ)लेखना

वधिर्ज

यति

पौ। हेमलंबी संवत्तर आशाढ शु २

÷ येथें ' यांसि ' या शब्दांतील ' सि ' या अक्षरा वर प्रथम अनुस्वार दिला होता  
तो खोडला आहे.



ले ४८५ }

पौ { श. १६३९ श्रावण शु ५  
इ. १७१७ जुलै ३१

श्री

राजश्री सवाई वसवलिंग नाईक सौधें गोसांवी यांसि

-॥ द सकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य—स्नो गंगाधर त्र्यंबक सुमंत कृतानेक आशीर्वाद उपरि अत्रत्य कुशल जाणोन स्वीय लेखने संतोष पावविले पाहिजे विशेष स्वकीय वार्तिकारांसमागमें पत्र प्रेषिलें तें प्रविष्ट जालें पत्रार्थ अवगत जाला राजश्री—स्वामीचे सेवेशी पत्र पाठविलेंत बहुता येत्ने चित्त प्रसन्न करून प्रविष्ट केलें आद्यंत वृत्त निवेदिलें त्यावरून जाला प्रसंग तो पहिलें उभयेतां कडून लिहिविला होता त्यावरून अवगत जालेंच असेल तदुत्तर कितेक विक्षेप प्राप्त जाले होते तथापि तितकियाचा परिहार करून उत्तरे पाठविली आहेत सारांश राजश्री—स्वामीस तुमचा पूर्ण अभिमान आहे आम्हास तरी यापेक्षा विशेष काय आहे कोणेविशई अंतर पडों देतो येंस नाही गोसावीयानी राजश्री भानजी बलाल हेजीब या समागमे राजश्री हिंदुरायाबाबत बाकी राहिला येवज व साल मजकूरचा देखील हुजूरचा व अंतरजेचा येवज येसा अति सत्वर पाठविला पाहिजे. राजश्री—स्वामीची स्वारी याच दिवसांप्रत प्रसक्त जाली आहे याकरितां त्वरा कीजे हिंदुरायांकडील उपसर्ग लागेल म्हणोन म्हणिलेल तरी ते विषई जे बलकटी करावयाची ते केली आहे त्यांसी व त्यांसमागर्माचे सरदारांस न्यायनिष्ठुरवादे जें.....करणे ते केली आहे त्याविरहित राजश्री आपाजी सुरोज जिवाजी सिंदे रामराव यांसीही पत्रें पाठविली आहेत किंबहुना समयासी खासा राजश्री—स्वामीच त्या प्रांते येऊन उपसर्गपरिहार करणार यदर्थी किमपि संदेह चित्तांत नाणितां लिहिलेप्रमाणें द्रव्याची खानगी केली पाहिजे अतःपर ही नसती आलोचना करून द्रव्यास विलंब करिलेल तरी आम्हावरी शब्द ठेविला न पाहिजे हा अर्थ व वरकड सविस्तर राजश्री भानजी बलाल यांसी लिहिला आहे ते सांगतील व तुमचे उभयता लिहितील त्यावरून कळो येईल (नि)सुज्ञा-प्रती विस्तार काय लिहिणे बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा ( मुद्रा व सीमा ले. ४८४ प्रा. )

पौ हेमलंबी संवत्सर श्रावण शुध ५

ले. ४८६ }

{ श.  
इ.

श्री.

राजश्री सवाई वसवलिंग नाईक सौधें  
गोसांवी यांसि

-॥ द सकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य—स्नो गंगाधर त्रिमल सुमंत आशीर्वाद उपरि अत्रत्य कुशल श्री—कृपाकटाक्षवीक्षणें वर्धिष्णु जाणून स्वीय

कुशललेखने संतोषितांतःकरण करीत असिले पाहिजे विशेष गोसावीयांनी सांप्रत राजश्री भानजी बलाल हेजीब हुजूर आले यांसमागमे व तदनंतर वार्तिकासमागमें पत्रे प्रेषिलीं ती प्रविष्ट जालीं आपण केल्या नियतप्रमाणें वर्तत असतां व पुढें ही कोणे विषई अभयंतर पडणार नाही म्हणून आपले प्रामाणिकतेचा व निर्वाहकतेचा अर्थ विषदें लिहिला व मुखतः मारनिलेनी निवोदिला व गोसावी यांकडील देवजी विश्वनाथ व रामाजी शिवराम याणी सांगितला तो सर्व ही कलोन राजश्री स्वामीचे सेवेसी विदित केला त्यावरून राजश्री— स्वामी परम संतोषी जाले तरी गोसावी प्रामाणिक निर्वाहक तैसेच आहेत चालत आले

(वा) श्री शंभुछत्रप  
ति हर्षनिदान  
रघुनाथसुत  
तीमाजी पंडित  
मुख्य प्रधान

विवेकास अन्यथा होईल हें काय घडो पाहतें हालीं सीसाला द्रव्य पावलियाचें उत्तर प्रेषिलें आहे प्रविष्ट होईल द्वैत्वर्थाचा परिहार केला असतां राजश्री हिंदराज वारंवार लिहितात म्हणोन तरी त्यांस यतद्विषई उपसर्ग न करावा म्हणून निर्वाहरूप सांगावयाचें रीतीनें सांगितलें आहे प्रस्तुत ही राजश्री स्वामीनें यतद्विषईही पत्र प्रेषिलें असें त्यास सहसा अंतर पडणार नाही येविषई आपलें पूर्ण समाधान असों दिल्ले पाहिजे राजश्री जिवाजी सिंदे

व यसाजी मोहिते याणी देशास उपसर्ग देऊन बहुतच नाश केला म्हणून तरी त्याणीं येसी हे गोष्टी करणे अनुचित जाणोन त्यांस मुजरद हुजुरीयांसमागमें न्यायनिष्ठुरवादे आज्ञापत्रे सादर केली आहेत या उपरी ते येसी गोष्टी करणार नाहीत आम्हापासून गोसावी-यांच्या कार्यास सहसा अंतर होणार नाही वरकड सविस्तर अर्थ राजश्री भानजी बलाल यांसी सांगितला आहे व सांगतील व गोसावी यांकडील अभयतां लिहितील त्यावरून कलेल\*, राजश्री आपाजी सुरो व जिवाजी सिंदे व रामराज यांसि संस्थानचे साह्यते-विषई जे आज्ञा कर्तव्य ते केली आहे व हालीं ही पत्रे सादर केली आहेत समयोचित त्यास जें लिहिणें ते लिहून सांगोन पाठवणें बहुत लिहिणे तरी गोसावी ( नि )सुज्ञे असे

( लं ) लेखन सीमा  
समुल्लसति

\* गिरजोजी यादव यानें बसवलिंग यांस एक पत्र लिहिले आहे त्यांत येथपर्यंतचा मजकूर असून पुढील मजकूर व गिरजोजीचा शिक्का जास्त आहे.

श्री  
(कु.ब.)कन्हाडादि  
महालानां सर  
देशमुखस्य हि ॥  
गिरजोजी यादवस्थै  
षां मुद्रा मूधोजि  
जन्मनः

बहुत लिहिणें तरी गोसावी (नि) सुज्ञ असेती

(कु) लेख  
नावधि  
मुद्रा

ले ८४ }

पौ { श. १६३९ श्रावण शु. ५  
इ. १७१७ जुलै ३१

श्री

राजश्री सवाई बसवलिंग नाईक साँधे गोसावी यांसि

-॥द सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य—श्री गिरजोजी यादव राम राम उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिलें पाहिजे विशेष प्रस्तुत गोसावीयानी वार्तिकासमवेत पत्र प्रेषिलें ते प्रविष्ट होउनु लेखनार्थेकडून चित संतोषातें पाविलें ऐसेच सर्वदा पत्रप्रेषणी संतोष पावविला पाहिजे या नंतर संस्थानास राजश्री हिंदुरायांचा उपसर्ग लागतो त्याचे परिहाराविषई विशदें लिहिलें व गोसावी यांजकडून उभयेतानाही सांगितलें तो अर्थ व राजश्री स्वामीस पत्रलेख केला होता तो अर्थ विस्तारें निवेदन केला ऐशास संस्थानास कोण्हेविषई उपसर्ग न लागावा चालत आला आहे श्रेह अब्यात चालावा हे अवशकता धरिजे ते परंतु.....दोन अंतरे पडिली तेण्हेकडून राजश्री स्वामीनी बहुतच चितात येक प्रकार मानिले होतें त्यास विनंति करावयाचे रीतीने करून प्रस्तुत पत्राची उत्तरे व सरदारांस पत्रें पाठविलीं आहेत त्यावरून कलो येईल ऐशास राा हिंदुरायाबाा येवज निर्वाह करून देऊन राजश्री भानजी बलाल हेजीब यांचे स्वाधीन करून शीघ्रवत त्यांची खानगी केली पाहिजे तैसेच तहबाा व अंतरजेबाा येवज साल मजकूरचा येणे त्याचा निर्वाह करून देऊन पाठविजे वरकड कितेक अर्थ राजश्री भानजी बलाल यांसि लिहिला आहे व ते सांगतील व तुम्हाकडील उभयेता लिहिताल त्यावरून कलो येईल (नि)बहुत लिहिणे तरी गोसावी सुजे असेति (मुद्रा व सीमा ले. ४८६ च्या टीपेप्रो. )

पौ हेमलंबी संवत्तर श्रावण शुद्ध ५

ले. ४८८ }

{ श. १६४० वैशाख व. २  
इ. १७१८ जून १६

श्रीसुबराज

राजश्री सवाई बसवलिंग राजे साँधे गोसावी यांसि

द सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य—श्री हिंदुराव घोरफडे ममलकत मदार रामराम सुहुरसन समान असर मया आलफ येथील क्षेम जाणून स्वकीये कुशल लेखन केलें पाहिजे विशेष गोसावी यांच्या संस्थानाकडून तहपैकी राजश्री स्वामीनी सन तिसा असरापासून प्रति वरुषी आम्हाकडे राा १४००० चौदा हजार राा द्यायाचे विसीं तुम्हास पत्र पाठविलें आहे तरी सदरहू चौदा हजार रुपये तिसापासून प्रतिवस्तु

राजश्री रामाजी भास्कर हेजीब यांच्या विद्यमाने देत जाणें तुमच्या स्नेहास आम्हापासोना सहसा अंतर पडणार नाही छ २६ जमादिलाखर बहुत लिहिणे तरी गोसावी सुज्ञ असा (नि) हे विनंति ( सीमा ले. ४८२ प्रो. )

पौ विलंबी ज्येष्ठ व १४ सोमवार

ले. ४८९ }

{ श.  
इ.

श्री.

श्री सुबराज.

राजश्री सवाई बसवलिंग राजे सौधे गोसावी यांसि

द सकलगुणाआलंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य—श्रीं हिंदुराऊ घोस-  
पडे ममलकृत मदार रामराम उपरी येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे  
विशेष फौडे पंचमहालीचा तह पेशजी सन अर्वा मध्ये राजश्री कृष्णाजी अनंत याचें विद्ये-  
माने रुपये ५०००० पनास हजार रुपये तह केला त्यास फौडे प्रांते जमाव गेला ते समई  
चंद्रवाडीस उपद्रव लागून नाश जाला याबदल सोडी व नागावा देखील मख्त गुा. राजश्री  
माधवराऊ रखमांगद हेजीब रुपये ५००० पाच हजार बाकी निवल तह रुपये ४५०००  
पंचेतालीस हजार जाले त्यापैकी जमा येन दिमत मजकूर व राजश्री कृष्णाजी अनंत याज-  
कडे रुपये २००२० येन हुजूर आम्हाकडे यावी रजु हिसेब तपसीलवार आलाहदा असे.

२४९८० जमा स्वारी गुा राजश्री कृष्णाजी अनंत याजकडे  
पावले आहे त्यास माइलेनी पेशजी कागद पावलियाचे दिले  
असतील ते येकंदर रद आहेती हाली येक पत्र पावलियाचे  
दिले असे

४५०००

येकून पंचेतालीस हजार रुपये पावले असेती तहापैकी मजुरा असे बाकी रुपये ५००००  
पाच हजार राहिले त्याचा निर्वाह करून दिले पाहिजे छ १५ जिल्हेज बहुत लिहिणे तरी  
(नि) सुज्ञ असा ( सीमा ले. ४८२ प्रो )

ले. ४२० }

{ श. १६५२ चैत्र व. ३  
इ. १७३० मार्च २६

श्री

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५६ साधारण संवत्तरे चैत्र बहुल त्रीतीया गुरुवासरे क्षत्रि-  
येकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणी राजश्री सरदारानी व पागा व शिलेदार  
श्री (वा) श्री आई आदीपु व कमावासिदार सजमीदार  
राजा शाहू नर- रुष श्री राजा शाहू छत्रपति माहालानीहाय वगैरे राहा  
पति हर्ष निधान वा- तस्य श्रीनिवास पर ... .. यांसी आज्ञा केली  
जीराव बळाळ शुराम प्रतिनिधी ऐसीजे संस्थान सौधें येथून  
मुख्य प्रधान घोडे वगैरे हराजिनस हुजूर  
खाना करितील त्यास ज्याचे हदेमध्ये येतील त्यास बरोबरी बदरका देऊन आपले हदेतून  
पोहचाऊन देत जाणे कोणी मुजाहीम न होणे ताकादि असे जाणजे (नि) लेखनालंकार

(ष) मर्या-

देयं रा-

जते

रजु संमत  
सुमतसां सां  
मंत्री सरकार

बार सूरु सूरु बार बार बार बार

ले. ४२१ }

{ श. ?  
इ. ?

श्री

राजश्री विठोजी सज्याराड घाटगे गोसावी यासी

छ अखंडिलक्ष्मीअलंकृत राजमान्य— — — प्रति उपरि संस्थान सौदे येथून घोडे  
वगैरे हर जिनस हुजूर येत आहे तरी तुम्हीं मार्गी मुजाहीम न होणे आपले हदेत आलि-  
यांवरी बरावरी बदर (का) देऊन पुढें पोहचाऊन देणे जाणजे (नि) बहुत काये लिहिणे

(ष) मर्या-

देयं रा-

जते

बार सूरु सूरु बार बार बार बार

ले. ४९२ }

{ श. १६५३  
इ. १७३१-३२

श्री

राजश्री सर्वाई बसवर्लिंग नाईक राजे सौधे गोसावी यांसि  
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य—श्री भानजी बलाल हेजीव  
दिा महाराज राजश्री—छत्रपति स्वामी शरणार्थी विनंति उपरि हुजूर देण्यासमंधे  
येणे यैवज पैकी पावले गुा राजश्री दासोपंत होन सवनुरी विरोधीकृत संवछर

२०००८ हणमंत नाईकाकडून देविले

१०००८ मार्गशीर सुा द्वादसी चिठी १

येकून होन

१०००८ पुष्य सुा द्वादसी चिठी १

येकून होन

२०००८

५००८ परतकालीचे मुकामी देविले ते पावले माघ बा  
पंचमी गुा दासोपंत व तमणाचार्ये ताा रामजी  
नाईक

५००८ किता चिठी बा फालगुण मासी गुा दासोपंत  
तमणाचार्ये

२०७८ रामरायास परभारे पावले कार्तिक बा पक्ष गुा  
दासोपंत ताा माहालदार

६८ परिधात्री संवछर जेष्ठ सुा ८ मी रामरायाकडील  
अफराद असामी २ यांसी

३२१३८

पैकी वजा अंतरजेकडेस ताा तानाजी बलाल होन सवनुरी

५००८ किता पावले

३००८ हणमंत नाईकाकडून देविले

१००८ फालगुण मासचे चिटीपैकी पावले गुा दासोपंत व  
तमणाचा ( र्य )

९००८

येकून नउसें होन वजा होतां हुजूरच्या देणे समंधास पावले होन सवनुरी २३१३६  
दोन हजार तीनसं तेरा वराई पावले हे विनंति

ले. ४९३ }

श. १६७२ चैत्र व. ३०  
इ. १७५० एप्रिल २५

श्री.

श्रीसुब्रह्मण्य

राजश्री सवाई इमडी सदासीव राजे साँधे गोसावी यांसि  
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य—स्नां दौलतराऊ हिंदुं-  
राऊ घोरपडे रामराम येथील क्षेम जाणून स्वकीये लेखन करणे विशेष सुकनाम संवत्तरचा  
मामला राजश्री गंगाधर राम व सिवाजी शंकर यासी सांगोन पाठविलें अमता गोसावी  
याकडून ऐवजाचा वसूल घेऊन आला नाही त्यावरून मारनुंले उठोन हुजूर आले तेव्हा  
राजश्री नारो राम सुभेदार व आपाजी राम हेजीब यांनी सुकनाम संवत्तरच्या येवजी  
लोकांचें हवाले घेऊन कसबे घातलेवरून प्रमोदनाम संवत्सरचा मामला माजी सुभेदार व  
हेजीब याचा दूर करून हली उभयेंता मारनुलें यांसी सांगोन पाठविले असेती तरी गोसावी  
याणी सदरहू सुकनाम संवत्तरचा येवज तूर्त याजे गुजार्तीनें वसूल देऊन पैके पावलियाचे  
कवज घेणे माजी सुभेदार हेजीब याजकडे येक रुका वसूल न देणें छ २९ जमादिलावल सुा  
खमसेन मया अलफ बहुत काय लिहिणे

सुब्रह्मण्य पदां  
भोजभृंगसिंधा ग  
जस्य हि मुद्रा श्री  
घोर्पडाख्यस्य नृसिं  
इस्य विराजते

भारत  
व शुद्ध

ले. ४९४ }

नि (श्री) सुब्रह्मण्य

राजश्री सवाई इमडी सदाशाव राजे साँधे गोसावी यासि  
द सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य—स्नां दौलतराव हिंदुसाव  
घोरपडे रामराम उपरि येथील कुशेल जाणून स्वकीये लेखन केलें पाहिजे विशेष संस्थानचा

मामला राजश्री गंगाधर राम व सिवाजी शंकर यांस सांगितला होता तो दूर करून हली राजश्री नारो राम यांस सुभा व राा आपाजी राम यांस हेजिबी सांगोन पाठविले आहेत तरी शुक्रनामाचा ऐवज पावला नाही म्हणोन राा सिवाजी शंकर यांणी हुजूर येऊन सांगितले अशास संस्थानचा ऐवज पूर्वा पावत होता काये तो कम होत होत सोळा हजारवर आणिला सेवट तीर्थरूप राजश्री दाजी साहेबाचें आगमन जालेसमई राजश्री रामाजी मंगेश यांचे विद्यमाने दे'न हजार कम करून चवदा हजार रुपये साल ताा तीन कंदा यानें द्यावें बाकी ठेऊ नये जिनस वगैरे म्हणो नये असा करार असतां शुक्रनामाचा वसूलच नाही तेव्हा करार कोठे राहिला असें जाहालिया स्नेह कसा चालेल सांप्रत उभयेतास मामला देऊन पाठविले आहेत तरी करारप्रो शुक्रनामाचा ऐवज झाडा करून देऊन पुढें साल मजकुराचा मामला सुरलीत चाले तें करणे यासही अभयंतर जाहालिया उभयपक्षांचा करार मदार कसा चालेल कलो तसा प्रसंग योजावा लागेल संस्थानचा व या घराणियाचा घोबा विशेषात्कारे चाले तें केलें पाहिजे वरकड अर्थ राजश्री वीरभद्रया व राजश्री मनीवर्ती सिवया यांस लिहिला असे ते अक्षरशा तुम्हांस सांगतील तदनरूप घ्यानास आणोन ऐवजाचा मार्ग करून स्नेह सारोधार चाले तें करणे बहुत काय लिहिणे ( मुद्रा व सीमा ले. ४९३ प्रो )

ले. ४९५ }

{ श. १६७२ ज्येष्ठ शु. ७  
इ. १७५० मे ३१

श्री.

श्रीसुब्रह्मण्य

राजश्री सवाई इमडी सदासीव राजे सौधे गोसावी यांसि द सकलगुणालंकरण आखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य—स्नाँ दौलतराउ हिंदुराउ घोरपडे रामराम उपरी येथील कुशेल जाणोन स्वकीय लेखन करणे विशेष संस्थान मजकूरचा मामला पेशजी राजश्री गंगाधर राम व सिवाजी शंकर यासी सांगून पाठविलें होते त्यास दूर करून हली राजश्री नारो राम सुभेदार व आपाजी राम हेजाब यासी सांगोन पाठविलें असेती तरी गोसावी यानी उभयेता मारनुलेच्या गुजरातीनें शुक्रनाम संवत्सरची बाकी व प्रमोद नाम संवत्सर दुसाला येवजाचा वसूल देऊन पैके पावलियाचे कबजे घेणे प्रमोदनाम संवत्सर जेस्ट सुध सत्पमी सुा इहिदे खमसैन मया अलफ छ ५ रजब बहुत काय लिहिणे ( मुद्रा व सीमा ले. ४९३ प्रो )



ले. ४९६

श्री.

सवंदे संस्थान राजे याणी राज्य केलेची वंशावळी पूर्वी हस्तनापूर संस्थानचे काशीप्री मैत्रये जशा केलाद रायमाचे वंशस्त श्री वीरभुकराय संस्थानी राज्य चालवीत असतां त्यांकडून बंकापूर पावेतो पश्चिम प्रांती माधवया ह्यणायाचा राज्यभार चालवीत असतां हंपी विरूपाक्ष देवराधक आनिगुंदी संस्थानचे राजे वीरप्रताप सदाशीव रायरु त्याचे चिरंजीव रंगराजय देवरु हे राजे त्याचे चिरंजीव श्रीमन्महामंडलेश्वर तिरमळ राजे त्याचे चिरंजीव श्रीमनांडलेश्वर वेकटार्दि महाराज याहीं राज्यश्रीचा भार चालवीत असतां त्याचे तोडमानः चक्रवर्ती स्वामी याचे वंशज चंद्रगिरी येथ असणार वेकटपति राजे यांस फौज देऊन सोंदे गेरसप सवनूर बंकापूर सिमेस ठाणे घालणेविशीं हे पश्चिम दिशेस पावून दिलें नंतर हे देशचे पालेगार यांचा तपशील बंकापुरास माधवका पालेगार ह्यणायाचा

- १ गौरसपेत ज्यने जौरादेवी ह्यणायाची स्त्री
- १ बुद्रीमधे देवबाकी ह्यणायाचा पालेगार
- १ अंडीगत दोलबलाल ह्यणायाचा पालेगार
- १ सवंदे प्रांती चंडसेन ह्यणोन लोकवर जातीचा पालेगार
- १ सुपे प्रांती पुरंदरसैन कोलवर पालेगार
- १ कुदटरकुंतल नगरास जैन गोपतौंड मला ह्यणायाचा पालेगार

१ एकून ७ सात येणे प्रमाणे पालेगार असत होते वेकटपति राजे याणी फौजनसी बंकापुग येऊन बावीस माहालास बाणे घालून त्याउपर सोंदे वावेतांगारें सपे कगायत असलचे पालेगारास मोडून सिले सिकेस सुद्धां आपले ठाणे घालून सिसेतच दपटणांत किल्ला बांधून घेऊन आलेगुदी याचे आज्ञाधारक होऊन वेकटपतिनायक याचे चिरंजीव रामराजे त्याचे चिरंजीव वज्रवेडेर त्याचे चिरंजीव देवराजेद्र याप्रमाणे चार ४ पित्रुयाधरियंत चालून आले यानंतर देवराज याचे चिरंजीव आरप्यस नाइक व कन्या आरसा देवी ईस आजीवूदी संस्था वेकटपती महाराजे यांचे नातवास देऊन सोयीरगत जाहाले नंतर अनेगुदी राजे यानी हे आरसप नायक यास पट्टाभिषेक करून राज्य नंदगिरी यांस घालोन दिलें येणेप्रमाणे राज्यभार चालवीत असतां याचे चिरंजीव रामचंद्रनायक यांस राज्याधिकार जाहला हे रामचंद्रनायक कांहीं राज्यभार चालवून सवंदेत बळीपूर येथे कोटकिला बांधून सोंधेमध्ये राहात होते त्याचे चिरंजीव रघुनाथ नायक यांस राज्यभार जाहला हे रघुनाथनायक कांहीं लिंग धारण दीक्षा घेऊन राज्य प्रतिपालण करीत असतां याचे चिरंजीव मडुलिंग नायक जन्म होतांच त्यास राज्यभार चालवीत असतां इज्यापूर पादशाई याकडून नबाब फौज घेऊन येवून बंकापूरचे बावीस माहालांस त्याणें घातले त्यानंतर हें सोंवदेवर्ती सीमा राखून घेऊन राहिले असे.

पुरवणी २

त्यानंतर त्याचे चिरंजीव सदाशिव राजेंद्र यासी राजभर जाहाला त्यांसि हळे सदाशिव राजेंद्र याहीं हलेऊर किल्ला मोडून नवी भेटे गासूरगुडी गदे येथ किल्ला बांधोन राहिले होते विजापूर पादशाई यास घेऊन बंकापूर कडील बावीस म्हालप्रमाणे इंदुरहाळि, आरसीगैर-हळी १ वुगीनचेरीहळी १ नुलगुदहळी १ अंडिहाळि १ येकून ४ समंद बेरीज रुपये १५०१ वुंडावणी भातक जरा बाबत रुपये १०० जातां बाकी १४०१ गुतके करून घेवून व घाटाचे राज्याआलीकडे राहात होते त्याचे चिरंजीव बसवलिंग राजेंद्र यांसि राज्यभार जाहले नंतर कांहीं दिवसानंतर कंचार कल्पयानवरु यांसि फौज देऊन अंकोले पंच महाली जावून ठाणी घालावीं म्हणून आज्ञा दिली अज्ञेप्रमाणे कल्पनांवरु फौजेनिशीं आंकलेस जाऊन महेंद्रगड १ सिंभेश्वर सिंहिगड उपनाम कुर्मगड १ कडवाड कोसीकहरें येथ मधुरगड १ खोलगड १ येकूण किले ६ हस्तगत करून ठाणे घालून त्यानंतर पंच माहाल आणि स्वाधीन करून घेऊन तसेच चार वर्षानें चार फोडतो वडिलास मोगल यांचे ठाणे होतें अंतराज महाल फोंडे किल्ला मर्धनगडसुधां कल्पयानवरु याणी फौजेनिशीं जावून कोटास वेडा देऊन किल्ला घेतला त्या गावांस आपली हिकमत चालवून आपली फौज किल्लेस रखवाली ठेवून तेथून सुपें पंच महाली मोगल यांचे ठाणे होतें त्यांचें शासन करणे तासुंदेस ठेवून मोगल यांचे ठाणे त्याचवर्षीं मारून बुडविलें नंतर आपली शासन चालया वर्तमान करून आपली ठाणी बसवून कल्पयानवरु यांहीं फौजेनिशीं सौंदे मुक्कामास आले नंतर कांहीं दिवस राज्य चालवून राहिले होते हत असता शाहु छत्र-पति म्हणावया याणे आपली फौज बांधून या प्रांतात मोहीम जाहलीमुळें सत्क होऊन फिरून गेले नंतर मोकामी भानजी बल्लाळ देवजी विश्वनाथ हेजीब यां मार्फतीने चंदी मुक्कामास राजवट चालवून जे आपले स्वाधीन आहेत ते तालुकेचां गुतगा रुपये तपसिलाप्रमाणे सौंदे प्रांतांत आंकले पंचमहालसुधारु ५०००० वर घाटाचीं सौंदे दिला खंड देतील तालुका बुडवें वगैरे बंकापूर आंकले माहाल १

पुरवणी ३

पंचमहाल बाबत महेंद्रगड १ आंकले पंचमहाल माहेंद्रगड १ सिंभेश्वर कोटसुधा १ अडबट माहाल १ सिंदीगड उपनाम कुर्मगड, कडवाड महाल किल्लासुधा १ कदरामाल १ मधुरगडसुधा १ खोलग्राम खोलगडसुधा १ एकून ७ समंदी खंडणी रुपये हजार २५००० सुपें तालुक पंचमहाल सुधा खंड रुपये हजार १०००० किता माहे ठाणी ६ यास तपसील खंडेकार बाळी चंद्रवाडी हेमाडबारसी अष्टग्रहार कांकोडे एकूण सहासमंधी खंड रुपये दाहा हजार व अंत्रुज माहाल मर्धनगड फोंडेकोटसुधां रुपये हजार १०००० एकूण रुपये ४५००० हे रुपये वर्षप्रतिवर्षीं देणेच्या करमर हेजीब मशारनुले याणी खंडणीचे पैका देऊन राज्यभार पावून घेऊन राहात होते त्याचे चिरंजीव इमडी सदाशिव राजेंद्र यांसी राज्यभार जाहले त्याणीं हे खंडणांचा पैका देऊन राज्य चालवात असतां बाहदर नबाब साहेब याची फौज उठले फोंडेस जावूस गेले त्यांचे चिरंजीव सर्वाई बसवलिंग राजेंद्र

यांस फौजे मुकामी पट्टामिषेक जाहाला बहादर नबाब याणी आनंदानसें सिवरामराव विद्यमाने सवाय च सवलिंग राजेंद्र याणी आपणाकडे दलवाई वीरभद्रया यास पटनास बाहादर साहेब यांकडे पाठवून आपलें राज्य दलवाई वीर राज्यमान्यें राजभार करून चालवीत होत होते ते दलवाई कालाग्नीने जाहाले नंतर राज्यबाहदर नबाब यांचे ताबीन करवून आले याप्रमाणे ठावूक असलेची लिहिली हकीकतः शालिवाहन शके १६१६ भाव संवत्सर कार्तिक शुद्ध १ दा ( इ. १६९४ आक्टो ९ ) रोजी वेंकटपति राजेंद्र याणी फौज घेऊन येवून सोंवदेंस ठाणे घातलें.

हिकडे सदाशिव राजेंद्र याणी शालीवाहन शके १६४२ शार्वरी संवत्सर भाद्रपद शुद्ध १४ र्दसी रोजी ( इ. १७२० सप्टें ४ ) लिंगधारण करून घेतलें.

### सोंधेकरांची बखर.

ले० ४९७ }

श्री

स्वास्ति श्रीनृपशालिवाहन शके १०१६ येक हजार सोळा भाव नाम संवत्सर कार्तिक शुद्ध १ दा शुभदिनी श्री मधुकेश्वर माहारुद्र आराधक सोमवंशोद्भवजातस्य काश्यपगोत्रोत्पन्न श्री महाराजराजाधिराजपूजित माहाराज श्री तोडेमान चक्रवर्ति वेंकटपति राजेंद्र सोंध्यास धर्मसिंहासनाधीश्वर राह.....सदरहु संस्थानाधिपत्यास सिंहासनारूढ होऊन क्षत्रियधर्म-प्रतिपालनाने वंशोद्भव जाहलेचा विवर ऐसाजे. पूर्वी हस्तिपुर संस्थानी काश्यपगोत्री यजुःशाखावलंबित कदम राजेंद्र यांचा व राजश्री वीरराजेंद्र नामाभिधान यास पश्चिम देश बंका-पूर तागायेत राज्यभार चालवीत असतां प्रतिनिधी राजश्री माधवांक नामाभिधानी यांस सर्वाधिकार पश्चिम दिसेचा देऊन बंकापुरात मामलतेनसी मालक करून राज्याधिकार चालवीत होता ततो देव विरूपाक्ष देवाचे आराधना आनेगुंदी संवस्तानचे राजे माहाराजश्री वीरप्रताप सदाशिव राजेंद्र याही व याचे चिरंजीव श्रीमन्महामंडलेश्वर तिमल राजेंद्र व त्याचे कुमार वेंकटाद्रि महाराजेंद्र याहीसह साम्राज्यपदवैभवानंदेकरून राज्यभार चालवीत असतां सदरहु पश्चिमदेश बंकापुर तागायत राज्याधिकार चालविणार इत्यादिका कडून सदरहु आने गुंदी संस्थानास खंडणीची बेरीज पेसर्जास देत होते ती बेरीज कांहीं वर्षे न पोचविली करितां ते.....राज्याधिकार यांस तंबी पोहचऊन तो तो देश स्वसुंदरेचे मिलापास घेऊन संस्थानचे निशाणेखाली आणाव्या याप्रकारें निश्चय करून येक दोन खेपा फौजेचे जमाबंदीचे बलकटीनसी थोरथोर सरदारास सदरहु पश्चिम प्रांतांचे देश हस्तगत करणेस ... .. लढाई चालविली. परंत देशाधिकारी प्रतिनिधी वगैरे पालेगार समस्त येकवटून आपापले फौजेची जमयेत चढऊन कोटाकिलेचा व जंगलाचा कुबल आश्रय बलकटेश धरून .....चे सरदाराव व फौजेचे समूहावर कापट्यपणाची मार्गगिरी व..... लढाई चालविलीवरून फौजेसह सरदार राची मोड होता परत माघारे म्लानवदन होऊन स्वामीचे सन्निधानी पोचतां श्रीमन्मंड

लेस्वर राजेंद्र याही परम आवेशाते येऊन तत्काल सभा करून समस्त कुटुंबिक स्वजन पूज्य मान प्रभु इत्यादिकांची आलोच्यना समान घेऊन भगिनीकुमार तोडमान चक्रवर्तीचेच वंशज चंद्रगिरीमध्ये थोर औदार्य व शौर्यवान असत आहेत. त्यास आमंत्रणयुक्त आणऊन गौरविले असतां स्वमातुलस्थानी जयश्री लभ्य करतील हा निश्चय करून स्वकुटुंबिक जनामधील बुद्धि-वान ऐसे सरदारास योग्य ती सामोत्री देऊन आमंत्रणपत्रासह चंद्रगिरी संस्थाना पाठऊन श्रीमन्महाराज व्यंकटपती राजेंद्र यांसि आणऊन सभास्थानी बहुमानादि शब्दे गौरवून सदर-हु शत्रूचे पारपत्याचा प्रश्न करितां युक्तीची उत्तरे प्रतापशील तत्काल दिलीं. ती श्रीमन्मंडले-श्वर याही श्रवण करून संतोषातें पावले आण लागलेच फौजेची सिद्धता करून मनोल्हास पूर्वक रणरंगीक वस्त्रेसह आशीर्वाजा देऊन स्वारीचे प्रस्थान करविले. त्या बरहुकूम क्षत्रियधर्मा धिकारी स्वपराक्रमानें पूर्वीं जसे सद्धर्मवान राजे न्यायेच प्रवर्तत होतेस (तसा) हा प्रसंग महा राजश्री व्यंकटपति राजेंद्र याही फौजेचा समूह आपले आवेशावर आणून सुमुहूर्तानें जयकार देऊन चालीकरितां फौजेत रणदुंदुभीचा विजयघोश चालून पश्चिम दिशेस उपक्रमिलेचे देशांत सामोरा होऊन प्रमाण करितां अनेक तरेचे शुभशकुन श्रीप्रसादे जाहालाचेही उत्तम हुशा-रीस देऊन पश्चिम दिशेस बंकापूर स्थानी कुंबल जागा लक्षून स्वारीचे ठाणे बसविले. आण तेच क्षणीं देशाधिपति प्रभु, प्रतिनिधि वगैरे पालेगार या समस्तांस युद्ध समरंगणाचे प्रसंगास सामोत्रीने येणेंस पाचारणी केली त्याची नावनिशी. श्री वीरभूप राजेंद्र याचा प्रतिनिधि, पश्चिम प्रांतात अधिकार माधवांक नामाभिधानी १ गेसपे इजेनजोर म्हणावयाची अमल-दारी बायको १. उद्विदेव बलाल म्हणावयाचा पाले १२ १. सुपे प्रांतात पुरश्चरसेन म्हणा-वयाचा पालेगार १. कुपटुरकुतल ग रा स जैन गोपगौड मल्लाल म्हणावयाचा पालेगार १. ऐसे सत्याधिपति स्वकीय फौजेचे समाबंदीचे बळकटीनें राज्याधिकार चालवीत होते. त्यास रणांगणाचे लाभार्थ युद्धगिरीची आमंत्रण पोहचण्यापूर्वीं येक दोन खेपा जय पावले. त्या ठाई डौलानें गर्क होऊन जमयेत तयार करून पुढा सरसावतांच महाराजश्री व्यंकटपति-राजेंद्र याही आपले फौजेचे सरदारांसी रणरंगीक हुशारीचे मेजवानगिरी देऊन सर्वास येक-दर गौरऊन ज्या ज्या जागांर मशा निले शत्रूंचे फौजेचा समूह ब... .. होते ते कोठे किले... .. कुंबल जंगलाचे राईत आण मैदान रणभूमिकेस इत्यादि लक्षून त्या त्या प्रमाणें मारगिरीचा प्रयोग म्हणजे कोटकिले वर तोफा जंगलामधें हातनाम बाण त्रिकमठे वगैरे शस्त्रे व उडालभूमीकेचे जमयेतीवर घोडेस्वाराचा हल्ला या तरेने जिकडे तिकडे सागरतुल्य फौजेची पसरणी करून निर्वाणपणे हल्ला करितां, जैसी समुद्राते नदी मिलतां पूर्व गुणाते लय पावती तेच न्याये, सदरहु उपक्रमिलेचे अधिपती, व पालेगार सह सत्याधि-पति दि प स नदीसारिखे फौजेसह विरून गेले. आण कितियेक फरारी जाहले ते दशदिशा-प्रत परिणामास पावले याप्रकारें श्रीप्रसादे रणांगणामधे जयभाग येतां फौजेत आनंदवाद्याचा गजर करून जयश्री होतांच ते ते राजवाडेचे स्थानी व सिवाई उपक्रमिलेचे प्रांतामधे २२ बावीसहि म्हालात ठाणी निशाणा सह बसवून मुख्य जागा सिर्सीमधें च्यनपटणास मोठा

कुबल ऐसा किला व कोट नूतन बांदावर्लास आणउन सिवाइ तेच म्हालांत समुहूर्ते सिंहासन स्थापून लागलाच अमृतसिद्धियोग सिंहासनारूढाचा पूर्वक साधून घेतां समस्त नगरीक जनानीं मनोल्हादपूर्वक जयकार केला. त्यानंतर स्वारीचे प्रयाण कांहीं फौजेनसी विजयनिशाण लाऊन श्रीमन्डलेश्वर महाराजेंद्र याचे संनिधानी पोहचून सिरी संपादिले राज्याचा जयभाग स्वामीचरणीं अर्पण करितां महाराजेंद्रस्वामी मातुळ याही परम आनंदभरित होऊन अमोत्य ऐशा जडजोहारीक वस्तांवधें मशारनुले याचे महाराजश्री ट्यंकटपती राजेंद्र याही परत सौधा संस्थानी येऊन सदरहु सिंहासनारूढ असून महाराजश्री मातुळ याचे मुद्रेखाली राज्यभार चालविला. नंतर यास चिरंजीव महाराजश्री रामचंद्र राजेंद्र नामाभिधानी कुमार होते. त्याणीही प्रौढ बुद्धीत येता कांहीं समय राज्यभार चालविला. त्यानंतर त्यास महाराजश्री वज्रवडेर नामाभिधानी कुमार होते त्याणीही प्रौढबुद्धीत येता कांहीं समय राज्यभार चालविला तो त्यासही चिरंजीव महाराजश्री देवराजेंद्रनामाभिधानी होते. त्यानीही याचप्रमाणें राज्यभार चार पुरुषपरियेंत निर्विघ्नप्रकारे सदरहु राज्य सौधाधिपती याही सद्धर्मपणें चालवीत असतां सदरहु उपरीचे राजेंद्र यास चिरंजीव राजश्री आसिप नाईक व कन्या असा देवी म्हणून ऐसी उभयता कन्या कुमार सुलक्षणवान परम धर्मशील जाहली. त्यास कांहीं समई श्रीमन्मंडलेश्वर याणी अवलोकून त्याणे गुणग्राह्य करून व स्ववंशजाचे ते...क्षुन ती कन्या आपले नातवास विवाहपूर्वक आणून आपली नात मशारनिले राजश्री राजेंद्र आसिपनाईक यास परम थोर उत्साहानें विवाह करून देऊन तत्काल दुसरा विवाह सिरी पुर्वजांनीं संपादिलेचा कुली पश्चिम दिशेस सौधा महालांत खालीं करून वसु दत्त र कृतराज्याभिषेक सिंहासनारूढ पुजापाट बांधून राज्यां शोभाविला. त्यासमई समस्त देशांत महालों महालों येक मास पर्यंत आनंदोत्साह समस्त प्रजेनें चालविला. याप्रमाणें सर्व राज्य-प्रजेस सद्धर्मपूर्वक आनंदभरित प्रतिपालीत असतां पुढा दळकर नाम ग्रामांत मोठा कुबल ऐसा एक कोट नूतन बांधून कांहीं फौजेची जमाबंदी तेथे ठेऊन वरकड ठाणेचे जागाही खबरदारी करून पुढील साधनाचा प्रसंग कल्पीत असतां त्यास कुमार राजेंद्र रघुनाथ नाईक ऐसे नामाभिधानी याही फार प्रबल सुबुद्धिमान होते त्याणी प्रौढ वयाते पावले, हें पित्यानें लक्षून राजश्रीया कृतपटाभिषेक केला तो त्याणी परम सद्धर्मपणें प्रज्यासह राज्य प्रतिपाळ करून स्वकीय क्षत्रिय वंशाचा कुलस्वामी श्रीमधुकेश्वर महारुद्र देवाची आराधना येकनिष्ठ भावे प्रेमपुरःसर सदोदीत करीत असतां श्रीसदासीव अवतार मानवी तनुजे सत्पुरुष येऊन मशारनिले राजेंद्र रघुनाथ नाईक यास कृपामृतरसाचे दर्शन देउन प्रसन्नोदय भाव दाविला ती मूर्ती दिव्य तेजोमय ऐसी मशारनिले राजेंद्र यास दर्शनलाभी असतां जो आनंद जाहला तो लेखनास येत नाही याप्रकारें आनंदभरित होतां त्याचा भक्तिप्रेमा पाहून तत्काल मस्तकावर वरदहस्त ठेऊन लिंगधारणादि शिवदीक्षा दिधली आण देव गुरु यांही अदृश्य जाहले. ऐसे समुहूर्ते महाप्रसादपूर्वक लिंगधारणदीक्षा अंगिकारून तेच त्रिशीं दीक्षेंत स्वकुटुंबिक स्वजनास आणउन परम सद्धर्मपणें राज्यभार चालु लागले. त्याचे पोटी कुमार जन्मोदयास आले. त्यास मधुलिंग



असे नामाभिधान प्रकट करून प्रौढ होता राज्यश्री स्थापिले तों मशारनिले मधुलिंग नाईक याही काहीं काल राज्याधिकार चालवीत असता, समय लक्षून, विजापूर बादशाहा याकडून नबाब बहादुर याणी थोर फौजेनिशी पश्चिम देशाचे महालात येऊन बंकापूर तागायेत उपकामिलेचे २२ बावीसही महालात आपली ठाणी बलाविली; तों बादशाहाचे फौजेची जोरी उत्कृष्ट असें लक्षांत आणून मुख्य सौधानगर व बाकी महाल मात्र फौजेचे रखवालीनिशी खबरदारीने रक्षून राहिले. आणि शत्रूचें पारिपत्य करावे तर स्वकीय फौजेचा समूह बळकट असूस पाहिजे, या अर्था पुढील साधनाचे बंदोबस्तावर असतां मशारनिले मधुलिंग नाईक यास सुपुत्र जन्मोदयाते आला. त्यांस इमडी सदाशीव राजेंद्र ऐसे नामाभिधान उघड करून असतां कांहीं कालीं मशारनिले महाराज श्री इमडी सदाशिव राजेंद्र यांही स्वल्पवयांतच सुबुद्धिमान प्रबल तो पित्यानी सर्व सुलक्षणे समजांत आणून राज्यपाठ मशारनिले राजेंद्र यांस देऊन मुद्रासुधां स्वाधीन केली तों समस्त देशजनास आनंदोद्भव जाहाला. उपर हळेऊर नामक ग्रामांत जुना किल्ला असलेचा मोडून नवीन पेठ गोसरगुंडी म्हणायचे जागा नूतन मोठा किल्ला बांधून फौजेची रखवाली ठेऊन मोगल याणे पूर्वी २२ बावीस महालांत ठाणी बसविली आहेत ते महाल स्वाधीन करावयाचे हेतु धरून प्रथमतः बादशाही याकडील वजीर नबाब बहादुर यांसी सल्ला सामो(प)चारें केला. तों त्याणी तेच गोष्टी मान्यता दिली. परंतु कांहीं पेसजीस बादशाहाचे संस्थानास यावी लागेल म्हणता महाराजश्री इमडी सदाशीव राजेंद्र याहीं चित्तांत आलोचना करून बादशाहीची बळकटी जोर आहे पेक्षां पुढां हरएक कामास दोस्ती असावी, ऐसा निश्चय करून सिरी २२ बावीस महालापैकीं इग्राम आर्साकेर ग्राम १, उगिन करी ग्राम १, येकून चारी ग्रामासमंधी बेरीज रुपये १५०१ पंधासे एक वसूल पैकीं उगवणी बाबत वजा रुपये १००, वजा जातां, १४०१, ऐसे ग्रामसमंधीचा वसूल विजापूर बादशाहाचे संस्थानास पेसजीस करार करून देतां सिरी २२ बावीसही महालांतील ठाणी बादशाही निस्पत मशारनिले याणी उठवून स्वस्थानीं परत गेले. तों महाराजश्री इमडी सदाशीव राजेंद्र याहीं सिरी महालांत स्वकीय फौजेची रखवाली ठेवून कुली राज्यभार पूर्व प्रकारें चालवूं लागले. त्यानंतर कांहीं दिवसीं हजरत दिलीश्वर बादशाह याहीं विजापूर संस्थानासह हस्तगत करून सर्वाधिपत्य होणेचा योग होत आला. ती कर्ति दिगंतरीं प्रसर जाहले समई मशारनिले महाराज इमडी समीप राजेंद्र याणीं सखोल बुद्धीनें आलोचना करून कांहीं जामियत तयार करून सुमुहूर्ते स्वारीचें प्रस्थान काढून हस्तनापूर दिल्ली संस्थान शहरीं मुकाम ठराऊन मशारनिले दिलेश्वर बादशाहा यांचे दर्शन लाभ्या योग इहून, स्वारी आगमन वेले म्हणावयाची परवानगिरी बादशाहाचे संनिधानीं सबळमार्गे लावितां बादशाही याही बहुमान पुरसर मशारनिले राजेंद्र यास दर्शन देऊन समक्ष एकमेकांच्या गोष्टी होतांच बादशाहाही याणीं मशारनिले राजेंद्र याजवर फार प्रीतिभावना मानून संतोषाते पावले. आणि साहा मासपर्यंत मशारनिले राजेंद्र याची स्वारी संनिधानीं ठेवून घेऊन हरएक प्रसंगीं दर्शन देऊन प्रीतिपूर्वक भाषण चालवून पुढां मशारनिले राजेंद्र

याची सद्धर्मबुद्धी व बहु सौंदर्यवान ऐसी सर्व लक्षणें राजलक्ष्मीशोभित ऐसी स्वमान्यतेस आणोन राजपूजित व राज्यदौलतीचे भूषणास व्रीदावलीचे भोग निर्विघ्नप्रकारें आचंद्रार्क पर्यंत भोगून अन्यास ते उपभोगास देणेंस योग्यता असे; या प्रकारें सनद सादर करून त्यावर कनकभरित वरदकराचा पंचागुलीसह हस्तमुद्रा सिरोभागी प्रतिष्ठून अमोलिक ऐसी वस्त्रे व जडजोहार अलंकार सर्व व्रीदावलीसह देऊन आज्ञा देऊन आनंदयुक्त सौंधा संस्थानी आगमन केलें. नंतर मशारनिले राजेंद्र यांस बसवलिंग राजेंद्र नामाभिधानी सुपुत्र जन्मोदयाते येऊन परमानंद होतां कांहीं वर्षी प्रौढ वयावर येऊन प्रताप, बुद्धी लक्षांत आली. राज्याभिषेक मशारनिले सदासीव राजेंद्र याही राजश्री बसवलिंग राजेंद्र यासीं केला. त्यानंतर त्याणीं पूर्ववत सद्धर्मपणें राज्याधिकार चालवितां कांहीं कालीं फौजेची जमयेत चढवून वगैरे लढाईची सामोत्री बळकट तयार करून संस्थानचे सरदारापैकीं कारकुनी शूरत्वाचा कल पयानवरु दलवाई यासीं फौजेची जमाबंदी देऊन, वस्त्रेविडे देऊन, आंकोले, पंचमहाल वगैरे तलकोंकण महाल काबीज करून स्व-ठाणीं बसवावयाकरितां आज्ञापून प्रेरिलेचे आज्ञेबमोजीव मशारनिले कलपयानवरु याणीं फौजेसह स्वारी करून सर केलेचे महाल वितपसालि. कोंकण देशपैकीं महेंद्रगड १ कद्रेमधुरगड १ व खोलगड याप्रमाणें कोट व किले कुबल स्थानीं शत्रू बळकटीनें फौजेनिशी असत होते. यास पारपत्य करून ते ते गडावर लढाईचा चढाव करून दारुण मारगिरीचा प्रयोग करितां अमलदारांस फौज कांहीं जण फरारी जाहले. ते क्षणीं सड करून सदरहु मुक्कामीं ठाणीं बसवून मशारनिले राजेंद्र सौंधा संस्थानाधिपति याचे नावीं निशाण चढवून जयकार केला. आणि जागोजागीं ते महालांत फौजेची रखवाली ठाणे निसी उ ठ पुढा आणखी लढाईची सामोत्री व फौजेची जमियत बळकट जाऊन, मोगल यासीं तपे अंत्रुज वगैरे महालानी स्वठाणीं बसऊन काबीज करीत होते. तो प्रांत सड करणेचा भाव धरून सदरी फौजेसह मशारनिले आरुणाणीं स्वारी करून प्रथमता मर्दनगडाचे किलेवर जोरावारीनें वेढा देऊन एकाएकीं हल्ला करिता २२ बावीस रोज पर्यंत किल्लेतून व महालाचे कोटावरून शिपाई मैदान भूमिकेचे कुबल जागेनिसह मोगल याचे फौजेनें अतिशय निर्वाणपणें लढाई चालविली. परंतु श्रीईश्वरप्रसादें मशारनिले नवरु याचे फौजेची युद्धगती चपल होऊन मोगल याचे फौजेचा मोड जाहला. तो बावीसावे दिवशीं परम जोरानें तोफा वगैरे मार प्रबल करून हल्ला येकसरा करून मर्दनगडाचा किल्ला व फोंडें महालचा कोट सही करून विजयध्वनिवाद्यांचा गजर लाऊन सौंधा संस्थानाचे अधिपति राजेंद्र यांचे नावीं आरत्कवणीं निशाण चढऊन ठाणीं बसविली. शिवाय नावीं ठाणेचे जागा फौजेची रखवाली बसऊन कुली महाल काबजातीत आणिला. आणि प्रजेस स्वस्थतेचा कौल देऊन नंतर सौंधा संस्थानीं येऊन महाराजश्री राजेंद्र यांचे संनिधानाचे दर्शन घेऊन सदरहूचा जयभाग समर्थन करून सविस्तर युद्धगतीचा प्रसंग निवेदन केला. तो स्वामी याही फार संतोषाते येऊन तत्काल जाहागिरेची सनद व वस्त्रे देऊन गौरविला. यानंतर महाराजश्री इमडी बसवलिंग राजेंद्र याणीं आणखी युद्धाची सामोत्री

व फौज देऊन सुपे पंचमहाल कार्बाज करणेचे निश्चयानें मशारनिलेनवरु या आज्ञा देतां फौजेची जमाबंदी घेऊं लागला. विजयमुहूर्तानें प्रयाण करून सुपे प्रांतांत मुकाम केले. ते ना दीतां याचींच ठाणी आहेत तो सदरहु प्रकारें युद्ध प्रारंभून कोटावर हल्ला करिता ताम्र याचे फौजेची जोरावारी होऊन मशारनिले कलपयानवरु याचे फौजेचा मोड जाहला. तें बर्तमान सौधा संस्थानी श्रवण होता, राजेंद्र स्वामी याही तत्काल त्वरा करून दुसरा सरदार मल्लयाप्पनाइक नामाभिधानी यास नेमणूक करून दीडशे तोफा व साहा सहस्र फौजेचा जमाव देऊन प्रेरितां, रातबेरात चाल करून मशारनिले पड याचे फौजेत कुमक देऊन कुली जमयत एकवटून ताम्र यावर निर्वाणपणें शहामत करितां चौथें रोजीं ताम्रयाचा मुख्य अमलदार पडतां फौजेचा मोड होऊन परागंदा जाहले. ते क्षणीं जयकारें कोट सई करून जंगलांतही कुबल जागे रचून ठाणी बसविली होती ती रचना मोडून कुली प्रांत स्वाधीन केला. आणि प्रसेस स्वस्थतेचा काल देऊन उभयतां सरदार सौधा संस्थानी महाराजेंद्र खावंद यांचा चरणदर्शनलाभ घेऊन सदरहूचा जयकार समर्पण केला. तेव्हां माहास्वामी यांहीं परम उल्हासपूर्वक इनाम व तसरीफा देऊन उभयेतां सरदारास गौरविलें. याप्रकारें उपक्रमिलेचे महाल आंकोले, सिवेश्वर, वगैरे गड व किले व अंत्रुज मर्दनगड आदिकरून व सुपे पंचमहाल इत्यादिक प्रांत सौधा संस्थानचे मुद्रेखाली आणून निःशत्रुत्व सद्धर्मशीलपणें वरघाटावरील कुली देश व संस्थानाखालील उपक्रमिलेचे प्रांत प्रतिपालन बहुत वर्षे राज्यकारभार चालविला. तेव्हां फौडे महालांतील देसाई वगैरे इनामदार याणी सौधा संस्थानी महाराजश्री यांचे संनिधानी हाजर होऊन प्रार्थना केले. प्रमाणे पूर्वी हजरत बादशहा याही दिलेल्या इनामा जाहागिरी भूमिका पावून देऊन सर्वाई आणखीही मेहरवानगी होऊन इनामें देऊन समस्तास पाळण केलियानंतर शाहू छत्रपती महाराजश्री, मराठे प्रभु, याणी आपले फौजेसह प्रतिनिधी अमलदार सौधा संस्थानचे प्रांतावर जोरावर पाठविले. ते सौधा तालुकेत येऊन फौजेचे ठाणे बसवितां सौधा संस्थानाधिपती याणी शत्रूचे जमायतीचा डौल पाहिलेत, युद्धप्रसंगास...ना ठाणे ऐसा विचार लक्षांत आणून त्यांजकडे सल्लेची राजवटी चालविली. तो त्यास मान्य होऊन मशारनिले छत्रपति प्रभु या तर्फे भानजी बल्लाळ व देवजी विश्वनाथ हेजीब याणी सौधा संस्थानी येऊन भाषापत्राचा करार केला ऐसाजे. सौधा प्रांतावर घाट देश समंधी रुपये २५००० पंचवीस हजार, सुपे तालुके समंधी रुपये १०००० दाहा हजार, फौडे अंतरुज वगैरे महाल समंधी रुपये १०००० दाहा हजार येकूण ४५००० पंचेचाळीस हजार रुपये पेसजसि शाहू छत्रपति यांचे संस्थानास प्रतिवर्सा चालवावे. त्यांत मुद्दा नमूद केला कीं दुसरा हरयेक शत्रु सौधा संस्थानावर चढून आला असतां पराभव करणेंस लागेल ती ( मदत ) करून शत्रु पराजय करून संस्थानचे अधिपत्य निर्विघ्नप्रकारें अनुभऊन देऊं ह्मणायाचा शपथ भाषापत्रांत करार करून देऊन मराठे याणी आपली ठाणी उठऊन संस्थानी आगमन करावें; तो सौधा संस्थानचे अधिपत्यांत सदरहु कुली देश चालत असतां मशारनिले महाराजश्री यास सदाशीव राजेंद्र



नामाभिधानी पुत्र जन्मोदयोते आला. त्यास राज्याभिषेक केला. नंतर याच प्रकारे राज्यभार चालवीत असतां कांहीं वर्षे गुजरलीं. तदनंतर नबाब बहादर यानीं पट्टण वगैरे माहाल थोर थोर संस्थानें काजीज करून चालत असतां सौंधा संस्थानाधिपती यावर कांहीं मात्सर्य भावार्थ सुलतान यास समजावितां सबळ फौजेची जमाबंदी करून ४०००० चालीस हजारच समूह येकंदर सौंध संस्थान काजीज करणेचा प्रसंग मशारनिलें राजेंद्र यास कळतांच मशार-निले सुलतान याजकडे रदबदली चालवून सदरहु नेमिले फौजेची तहकुबी करून लाविली. आणि + + विचारें स्वफौजेची बळकटी करणेस युद्धाची सामोग्रीसह तयार करुंस प्रारंभून इकडे सदरहु भाषापत्राचे अन्वयावरहुकुम राजे मराठे छत्रपती याचे, पाठऊन कुमक मागितले प्रसंगी शिपायास मुकुर जाहाले; तो सुलतान याचा तर पराजय करणेस स्वफौजेचे जमाबंदाने होत नाही; करितां हजरत बादशाहा पुर्तुगेज याचे संस्थानी पूर्वस्नेहाबमोजीब राजवटी चालऊन कुमक मागितली असतां देणेस निशा दिला परंतु तत्काल मिळत नाही. ऐशी दिरंगता दिसण्यांत आल्यावरून पुढील भविष्यार्थ समजात आणून, देशकालवर्तमानावर नजर दऊन परमविश्वासनिधि म्हणायचा किता बाहजरत बादशाह याणीं वाग-वीत आहेत, पेशां पुढा सर्वार्थी पूर्ण विश्वासपूर्वक सौंधा संस्थानास कुमक असावी करितां तारीख फिरंगी २४ माहे जून सन १७४२ शके १६६४ आषाढ ३ हे मितिसि भाषापत्र सौंधा संस्थानातर्फे सरदार वकीलीचा कृष्णराव नामाभिधानी १

( पुढें गहाळ )

**बोकडबागकर प्रतापराव मुख्यसरदेसाई यांचे कागदपत्र.**

ले. ४९८ }

{ श. १६१५ चैत्र शु. १३  
इ. १९६ एप्रिल ८

( फारसी मजकूर )

अज सरकार मुस्तफाबाद उरुफ दाभोल ताहां मुतसदीयानी व देशमुखानी व देशपांडेयानी व मोकदमानी व खोतानी व कमाविसदारांनी जकायतहाय व बकालानी बालेघाट वगैरे घाट व आदाकारानी व मुजरेयानी देहाय तपे अंतरुज व माहालानिहाय मामले फौंडा सुहुरसन सलास तिसैन अलफ बिदानंद चुं हजरत अलमगीर सलामत दखणावरी मोहोम फर्माविली ते वरुती जागा जागां जमीनाराही हुकुम ज्याहामतां सादर जाहाला कीं गनामावरी फौजा तैन जाहाल्या आहेत त्यांस सामील होऊन मेहनत करून मुजरा करून घेणें फौजदार कदरहाल सरंजामी करावे म्हणोन त्यावरून जुबदेतुल अमासील वल यकरान दुलबा प्रतापराव सरदेसाई मामले मजकूर येही पादशाही

कामावरी येकेन पेश करुन मामले मजकुरी जवरदस्तीनें गनीम होता त्यावरी आपला फर्जद नागोजीराउ जमावानसी पाठउन गनाम चौर्गाई साकीजा केला व खासा मशारनुले पेशवा जईस कम घाटमाथा येउन मुलाकात घेऊन गनीम मारुन काटावयाची तरतूद करुन किले ध्यावयास फौजे बराबरी सामील होऊन बहुत कस्त केली व गड किला कबज जाहलेवरी विलायतीची लावणी संचणी बमेहनत करुन अबादानी करविली व लस्कराबराबरी राजापूर-तलग मसलत केली व दर्रावख्त मामले मजकुरी गनीम आला ते वखती हमराहा असोन कस्त केली या सबब मारनुलेचा करीना वारीसदारामधें बडे मोख्तसर ऐसे कलो आले नमक हलाली दौलतख्वाई जाहीर जाहली त्यावरुन मेहरबान होउन मिरास सरदेसगत व नाडकर्ण हक लवाजिमा व पटीपछोडी इनाम देह व बागायत व जिरायत व समाइक याचे निम खेरीज सिकस वारीसदारानी राउ मारनुले व बनाम खासा राउ मारनुले व फर्जदानी नागोजी-राउ व रामाजीराउ व मुतालीक मुकुंद सेणवी बागायत व जिरायत व जकायतपैकी हक बरहुकुम फर्मान व सनद अदलखानी व भोगवटा किा अदलखान चालिलेप्रमाणे दुमाला करुन दिले असे

बेरीज

नकद तीन हजार  
साहासे सत्याणव  
रुपये दाहा आणे  
बितपसील

३०७६॥ = बीर्जमाल हक

सरदेसगत व ना-  
डकर्ण रुपये ६१५३।-  
पैकी निमे राउ मार-  
नुले

६२१४ इनाम खासा व  
फर्जदानी व मु-  
तालीक

४३०४ दस्तपैकी

१९१४ खेरीज हस्त

६२१४

इनामगांव व बागायत व जिरायत  
व जकायतपैकी

बीर्जमाल बि॥

उपज रुपये २१५१॥-  
पैकी निमे राउ मार-  
नुले रुपये १०७५॥-॥  
एक हजार पंच्याहतर  
रुपये साडेबारा आणे

आरा

ठिकणे  
बागायत  
व जिरायत  
चालीस

४०

पैकी निमे

इनाम व हक खासा  
व फर्जदानी व मुता-  
लिकानी उपज रुप-  
ये २९८१॥-॥ दोन  
हजार नवसे एक्यासी  
रुपये साडेचार आणे

आरा

ठिकणे कलमे  
बागायत दोन २  
व जिरायत गांव  
चौन्यासी भाटी

८४

एक

१

अरा

बीर्जमाल हक व बागायत व जिरायत व  
हक नाडकर्णपैकी निमे वारीसदारानी  
बाकी निमे राउ मारनुले बेरीज

नकद हक नीम होन बागायत व जिरायत  
३०७६॥= ठिकणे व नकाती  
आरा रुपये ६१५३- पैकी हक व गाव  
५६८४ सरदेसगत एकूण उपज रुपये  
४६९१ नाडकर्ण २१५१॥- आरा

६१५३। ठिकणे बा- बाजे बाब  
पैकी निमे राउ मशा गायत व जि- व जकायत  
रनुले रुपये रायत पैकी कलमे ५  
३०७६॥- मौजे कोसली गाव १  
पैकी निमे राउमारनुले

रवासा राउ मारनुले व: फर्जदानी व  
मुतालीक हक व बागायत व जिरायत एकूण  
बेरीज

इनाम गांव व बागा-  
यत व जिरायत वगैरे  
उपज दस्त  
२९८११-॥  
आरा  
ठिकणे कलमे  
८४ २  
गाव मौजे  
भाटी १

बीर्जमाल हक रासी व आगर व जिरायत  
व पटी पछोडी व हक नाडकर्ण पैकी निमे  
वारीसदारानी बाकी निमे राउमारनुले  
बेरीज

हक होक नीम ३०७६॥= दर २ प्रमाणे  
रुपये ६१५३।

५६८४ हक सरदेसगती  
४६९१. नाडकर्ण

६१५३।  
पैकी निमे राउ मारनुले  
रुपये

३०७६॥=

तपे अंतराज गावगना व  
हक रुपये ४०६१। बिता  
सरदेसगती नाडकर्ण  
३७५२ ३०९१.

पैकी निमे राउ मारनुले रुपये  
२०३०॥=

बाजे बाब

बेरीज

ठिकणे जिरायत बागायत व जकातीपैकी  
उपज दस्त रुपये १४२२॥-

अरा

४ जकायत उपज ५९११.

एकूण कलमे

१ जिरायत बागायत उपज ८३१॥  
आरा ठिकणे ३८

एकूण कलम

पैकी निमे राउ मारनुले

बेरीज

ठिकणे जिरायत व बागायत यास उपज दस्त

साल मजकूर

रुपये ८३१॥

आरां ठिकणें ३८

पैकी निमे राउ मारनुले कलम १.

गावनगा... ..

हक होन नीम १९१९

एकून रुपये ३८३८-

बिता

३५५३८ सरदेसगत

२८५१- नाडकर्ण

३८३८-

पैकी निमे राउ मारनुले रुपये

१९१९८

पस

मौजे बोरी

ऐन हक होन १४०

रुपये

२५० सरदेसगत

१० तैनात बांगड

२० नाडकर्ण

आगर व जिरायत

रकम होन १२८ एकून

रुपये २४८ यास

उपज साल मजकूर

रुपये २३॥

१४ ऐनहक

६८ कागदबाब

२०

आरा ठिकणे ३

१ आगर आपोश

पाटोली रकम होन

६८

एकून रुपये १२८

२८०

पैकी निमे रुपये

१४०८

आरा उपज क-

लम मजकूर रुपये

५॥ आरा ठिकणे

१ आगर बाग खाखडे

रकम होन ३८ एकून

ऐन हक होन नीम

१०६॥ एकून रुपये

२०० सर देसगत

होन १०० एकून

मौजे बांदिवडे

बागायत व आगरें

रकम

आरा उपज सालवार

रुपये १०८॥

रुपये ३८ यास उपज १३८ नाडकर्ण होन ६॥ आरा ठिकणें

सालवार रुपये १८८ = २१३८

आरा ठिकणे

१ कातर खाखडे रकम

होन ३८ एकूण रुपये

३८ यास उपज साल

वार० आरा ठिकण

जिरायत

३

पैकी निमे

मौजे मडकई ऐन हक होन नि॥ १४७॥

एकून रुपये २९५८ बिता

२८०८ हक सरदेसगत होन १४०

१५ नाडकर्ण होन ७॥ एकूण

२९५८

पैकी निमे

रुपये

१४७॥

मौजे पीरयोल ऐन नकद होन १५७८

एकून रुपये ३१४ बिता

३००८ हक सरदेसगती होन

१५० एकूण

१४८ नाडकर्ण होन ७८ एकूण

३१४८

पैकी निमे

रुपये

१५७८

मौजे वेरे

ऐन हक होन १३४८

रुपये २६८८

बिता

२५०८ सरदेसगत

होन १२५ एकूण

१८ नाडकर्ण होन ९८

१२ ऐन

६८ कागदबाब

२६८८

१ बाग उडी

१ घरभाट

१ थडेचे भाट

१ आधारगोवाती

१ बागपाइसे

१ मावरवणी वाडकर

१ जिरायत पोरवली

१ बोकडभोग

८

पैकी निमे

मौजे कुंडई ऐन हक होन नि॥

५८॥॥ एकून रुपये ११७॥

११० सरदेसगती होन ५५

७॥ नाडकर्ण होन ३॥॥ एकूण

११७॥

पैकी निमे

रुपये

५८॥॥

बागायत आज रकम

ब्याज उपज

सालवार रुपये

५९॥॥ आरा ठिकणे

१ बाग जुजवी

उपज २५॥८ आरा

ठिकण

१ बाग जिनस उपज

सालवार १३॥८

आरा ठिकण

मौजे केरी ऐन हक होन १४०८  
एकून रुपये २८० बिता  
२६०८ हक सरदेसगती होन  
१३०८ एकूण

पैकी निमे रुपये  
१३४८

१ बाग वैरीका बा  
भोस उपज साल  
मार २०॥ एकूण

२० नाडकर्ण

१४८ वतन  
६८ कागदबाब

२०८

२८०८

पैकी निमे रुपये १४०

मौजे खंडेपार ऐन हक होन निा ९०८  
एकून रुपये

१७०८ हक सरदेसगती होन ८५८

१० नाडकर्ण होन ५ एकूण

१८०८

पैकी निमे रुपये  
९०८

मौजे तलावली  
ऐन हक होन निा  
३९८ एकूण रुपये  
७८ बिता

७२८ सरदेसगती  
३६८ एकूण

६८ नाडकर्ण

७८८

जिरायत वगैरे  
रकम रुपये ३६  
त्यास उपज साल  
मार रुपये १६८॥  
आरा ठिकणे

१ सेत साताणे  
रकम रुपये ३६

पैकी निमे रुपये  
१७१८

मौजे वाडी  
ऐन हक होन निा  
११॥ एकून रुपये  
२३ बिता  
२० सरदेसगती  
३८ नाडकर्ण

२३८

जिरायत ठिकण  
रकम होन ६८  
यो सा १२ याज  
उपज साल मार  
२७॥ आरा ठिकणे

रकम १०

१ दिवाण सेत उपज

पैकी निमे रुपये ३९८	यास उपज साल पैकी निमे रुपये ११॥	रुपये २४ आरां
मार १२०॥=		रकम २
आरा ठिरा		१ पाटोली उपज
१ सेत उखल रकम०		दस्त रुपये
याज उपज		३॥
साल मजकूर रुपये		—
४७॥= आरा		३
ठिकण		पैकी निमे
१ बांदावरील माड रकम०	मौजे कुकुल्ये	आगर आग्तोड
यास उपज रुपये	ऐन हक होन निा	रकम रुपये १३॥=
॥	६३॥ एकून रुपये	
आरा ठिकण	१२६॥ बिताा	यास उपज साल मार
—	१२० सरदेसगत	रुपये १ आरा ठिकण
३	६॥ नाडकर्ण	१
पैकी निमे	—	
	१२६॥ पैकी नीम ६३॥	पैकी निमे
मौजे वेलिंग	मौजे भोम	
ऐन हक होन निा	ऐन हक होन १८	जिरायत पाती
३६ एकून रुपये	रुपये ३६८ बिताा	नाडकर्ण रकम होन
७२ बिताा	३०८ सरदेसगत	३८ एकून रुपये
	६८ नाडकर्ण	६८ यास उपज
		साल मार.शां१२
	यास उपज साल मार —	
६० सरदेसगत	३६८	
१२ नाडकर्ण	रुपये ५७८ आरा	पैकी निमे रुपये
—		१८८
७२	ठिकणे ३	आरा ठिकण १
पैकी निमे रुपये ३६	पैकी निमे	पैकी निमे
मौजे तिवरे		
ऐन हक होन २४	मौजे हडकोलण	
	ऐन हक होन	जिरायत रकम होन
	२५॥	३१-१ एकून रुपये
रुपये ४८ बिताा	होन -१- एकून शा -॥-	६॥=
	एकून रुपये ५१८	

४० सरदेसगत	आरा उपज साल	बिता	आरा उपज साल
८ नाडकर्ण	मार रुपये ६८	४५८ सरदेसगत	मार रुपये ५४
—	आरा ठिकण १	६८ नाडकर्ण	आरा ठिकणे
४८		—	
पैकी निमे रुपये	पैकी निमे	५१८	१ तले सेत रकम
२४८		पैकी निमे रुपये २५॥	रुपये ॥≡
मौजे खंडाले			उपज साल मज-
ऐन हक होन ३७	जिरायत व बागायत		कूर रुपये १८ आरा
रुपये ७४	रकम होन २॥ एकुन		१ घोटगे रकम
६९८ सरदेसगत	रुपये ५८ यास		रुा ६८ आरा
५८ नाडकर्ण	उपज साल मजकूर		उपज रुा ३६८
—			आरा ठिा
७४८	रुपये ११९॥ आरा		२ पैकी निमे
पैकी निमे रुपये	ठिकणे		
३७८			
१ बाग आबोर्ण रकम	मौजे वरगाव		पाती नाडकर्णी
रुा १८ यास हाली	ऐन हक होन निा		रकम होन ३ रुपये६
उपज नारल १४०००	२५८ आरा रुपये		उपज साल
—रुपये ११२८	५०८ बिता यास		मार रुपये १८
	४६८ सरदेसगत		आरा ठिकण १
आरा ठिकण देखील	४८ नाडकर्ण		पैकी निमे
	—		
१ पाती नाडकर्णी रकम	पैकी निमे रुपये		
रुपये ४८ आरा उपज	२५८		
साल मार रुा ७॥			
आरा ठिा	मौजे बेतगी		
—	ऐन हक होन ४७॥-		जिरायत काती
३ पैकी निमे	—रुपये ९४॥		रकम रुपये ३४



मौजे वागुरवे

ऐन हक होन २१॥

एकून रुपये ४३८

बिता

४० सरदेसगत

३८ नाडकर्ण

४३८

पैकी निमे रुपये

२१॥-

बाग व जिरायत

रकम रुपये ३८

यास उपज रुपये

२३॥= आरां

१ बाग देसाई रकम

१॥ यास उपज

हाली रुपये १८॥= मौजे वलवई

आरा ठिकणे

१ जिरायत दुबलये

रकम रूा १॥ यास

हाली दस्त साल

मार रूा ४॥ आरा

ठिा

२

पैकी निमे

बिता होन

४२ सरदेसगत

५१ नाडकर्ण

४७१

एकून रुपये ९४॥

पैकी निमे रुपये

४७१

यास उपज साल

मार रुपये ५७

आरा ठिकण १

पैकी निमे

ऐन हक होन २८॥ बाग व जिरायत

एकून रुपये ५७॥

बिता

५० सरदेसगती

७॥नाडकर्ण

५७॥

पैकी निमे रुपये

२८॥

बाग व जिरायत

रकम रुपये ६

यास उपज साल

मजकूर रुपये ६६

आरा ठिकणे

१ बाग तरी नजीक

रकम० याज उपज

रुपये ४८ आरा

ठिकाण

१ भिडीची पाती रकम

रुपये ६ यास हाली

उपज साल मार १८

२ आरा ठिकाण

पैकी निमे

मौजे कुरटी ऐन हक होन १८॥=

एकून रुपये ३७१ बिता

३० सरदेसगत होन १५ एकून

७१ नाडकर्ण ३॥= एकून

३७१-

पैकी निमे

रुपये

१८॥=

मौजे कोडार ऐन हक होन निा २०॥

एकूए रुपये ४१८ बिता

४० सरदेसगत २० एकूण

१ नाडकर्ण -॥- एकून

४१८

पैकी निमे

रुपये

२०॥

मौजे बेटोडे

ऐन हक होन २६॥

जिरायत ठिकणें

मौजे निरंकाल ऐन हक होन २०॥-

एकून रुपये ४१८ बिता

—रुपये ५३० रकम रुपये ११ ३६० ऐन हक सरदेसगत १८ एकून  
बिता ५० सरदेसाई २५ यास उपज हालीं ५० नाडकर्ण २॥ एकून  
साल मार २२॥

— आरा ठिकणे ४१०  
३नाडकर्ण १॥ एकून १दिवाण सेत रकम पैकी निमे रुपये  
२०॥

५३० ८ यास उपज  
बैकी निमे रुपये साल मार शा १८ का पंचवाडी हक होन १५७०  
२६॥ आरा ठिकण एकून रुपये ३१४ बिता  
१ मलामाइन नाडकर्ण ३००० सरदेसाई होन १५०० एकून  
सेत रकम ३ १४० नाडकर्ण होन ७० एकून  
यास उपज साल ३१४०  
वार ४॥ एकून ठा

२ २ पैकी निमे रुपये १५७०

मौजे कोनसे ऐन हक होन ३०

एकून रुपये ६० बिता

५० सरदेसगत २॥ एकून

१० नाडकर्ण -॥- एकून

६० पैकी निमे रुपये ३०

दुकानदारानी कसबे होन ८० आरा

रुपये १६० पैकी निमे रुपये ८०

दुकान शापूर होन ३० एकून  
रुपये ६० यास हालीं पाडिंग  
सबब

वाजेबाज

ऐन हक

१९९० सरदेसगत

२४० नाडकर्णी

२२३०

पैकी निमे रुपये १११॥

जकायत पैकी उपज दस्त

रुपये ५९१॥- आरां कलमे ४

पैकी निमे राउ मारनुले

यास

जकायत सुर्ल निरंकाल हासीलपैकी

दर होने ०- प्राा दस्त सन तिसैन

तरीहाय ऐन हक रुपये

३०० तरी वल्वई होन १५० एकून

खोतीपैकी रुपये १५६१- पैकी निमे  
आरा कलम १

४०८ तरी भाणस्तरी होन २० एकून  
८ तरी खंडालें होन ४८ एकून  
६८ तरी धुरभाट

नमक पेठहाय

४४ सरदेसगत २२ एकून

मीठ.....दरकुं—

२४ नाडकर्ण १२ एकून

ऐन हक पेठबंद होन बास होन -॥- आरा

६८८

निा १०८ एकून रुपये रुपये १८ पैकी

२०८ पैकी निमे रुपये निमे राऊ मारनुले

१२ पटी सायें मडकई निा

१०८ आरा कलम १

होन ६८ एकून

यास दस्त सन तिसैन ...

१५८८

खोत २५०८

पैकी निमे रुपये ७९८

टी ब ब र्ग जकायत दर पानभारेस

होन निा ८=१- खेरीज दिबाण

पेठहाय लकडरवाना होन निा

२२॥

एकून रुपये ४५८ बिता

जकात एकून तकदमा रुपये १०८

१०८ पेठ पंचवाडी

पैकी निमे आरा कलम १

१०८ पेठ सिरवडे

माहाल तंबाकू गादीदारानी खोती

१०८ पेठ बोरी

दर होने ८= निशाणी प्रमाणे मजरा

१०८ पेठ कोडार

खोती सन तिसैन रुपये १७५८

५८ पेठ वाडी

पैकी निमे आरा कलम १

४५८

पैकी निमे रुपये २२॥-

माहालानिहाय वगैरे बेरीज

हक होन नाम १०४६ दर प्रमाणे

रुपये २०९२ बिता

१९३२ हक सरदेसगती

१६०८ नाडकर्ण

२०९२८

बागायत ठिकणे व जकातपैकी

उपज दस्त रुपये ७२८॥॥ आरा

बागायत ठिकणे मुलगुडी पैकी कलम

२

१

कोटाली गाव

१

पैकी निमे रुपये १०४६८

पैकी निमे राउ मार नुले

तपे हेगाडबासें

तपे अष्टप्रहार ऐन हक निा

ऐन हक रुपये

होन ७० एकून रुपये १४० बिता

३५७ हक सरदेसगती रुपये  
 २०० माहाल  
 ५० बांदोडबारसे  
 ५० का कुलें  
 ५७ का साकोडें  
 ३५७

६० नाडकर्ण  
 ४० ऐन माहाल  
 ६८ का बांदोडबारसे  
 १०८ का कुलें  
 ४८ साकोडें  
 ६०८

४१७८ पैकी निमे रुपये २०८॥

मौजे कोटाली गांव इनाम दस्त हौन  
 निा ७५८ एकून रुपये १५०८ आरा  
 गांव पैकी निमे कलम १

तपे सुपें हक सरदेसगती हौन १२५८  
 एकूण रुपये २५०८  
 पैकी निमे रुपये १२५८

मौजे काकोडें  
 ४०४ ऐन गांव हौन २०२ एकून  
 ३८० ऐन हक सरदेसगत  
 २४ नाडकर्ण  
 ४०४

१२ पेंठ म्हारिये मौजे मजकूर पैकी  
 ४१६  
 पैकी निमे रुपये २०८

१२०८ सरदेसगती  
 २०८ नाडकर्ण  
 १४०८  
 पैकी निमे रुपये ७०८

का चंद्रवाडी ऐन हक निा हौनु  
 २१६८ एकून रुपये ४३२८ बि ताा  
 ३९६८ सरदेसगती  
 ३६८ नाडकर्ण

४३२८  
 पैकी निमे रुपये  
 २१६८

तपे खेडाउर बाल्ली हौन १६०८  
 एकून रुपये ३२० बिताा  
 ३००८ हक सरदेसगती १५० एकून  
 २०८ नाडकर्ण १० एकून  
 ३२०८ पैकी निमे रुपये १६०

बागायत ठिकणे उपज दस्त रुपये ११०  
 आरां ठिकणे २  
 १ नाग बैतुल ताो खेडाउर बाल्ली उपज  
 रुपये ५० एकून  
 १ बाग तिसाली दर सवाद मौजे उसगाऊ  
 ... .. उपज  
 दस्त रुपये ६०८ आरां

२ पैकी निमे वारीसदार निमे राउ मका खुके

माहाल सुलुंगुडी सायेरपैकी हासीलास दर बीजे  
 हौन निा -।-

पैठानिहाय का चंद्रवाडी हक होन निया  
१४ एकून रुपये २८ पैकी निमे रुपये १४

बिता

६ पैठ पारोडें रुपये १२ पैकी  
४८ पैठ बेडार रुपये ८ एकून पैकी  
४८ पैठ कुडचेर हा ८ पैकी

—

१४८

जकात कुवे काठी होन निया ६॥ एकून  
रुपये १३८ पैकी निमे रुपये ६॥

चौबीना रुपये ४० पैकी निमे  
१०८ तपे हेमाडवारसे २० पैकी  
१०८ तपे गांजे रुपये २० पैकी

—

२०८

नकद रुपये

४३०८ दस्तपैकी

१९१८ खेरीज दस्त

—

६२१८

बनाम खासा दुलबा नायक

हक व फर्मास होन निया १३०॥

एकून रुपये २६१८

१०० दस्त पैकी

१६१८ फर्मास खेरीजदस्त सादिलवार

—

२६१८

फर्मास गांवगना तपे अंतरुज खेरीज दस्त

होन निशाणी

५८ मौजे बोरी

५८ मौजे कवलें

४८ मौजे बांदिबडे

आरा मजरा खोती सन तिसैन रुपये  
४६८॥ आरां कलम १ पैकी निमे

पैठ भुससांगे तपे हेमाडवारसे निया होन  
१५८ एकून रुपये ३० पैकी निमे रुपये १५८

जकायत जवार डोली जमा चोर गे उ गे  
पैकी होन ३८ एकून रुपये ६८ पैकी निमे  
रुपये ३८

इनाम आगर. बागायत व

जिरायत व पटीफर्मास बेरीज

इनाम गांव व बागायत व जिरायत

उपज रुपये १९८१॥ आरा

ठिकणे कलमें गांवभाटी

८४ २ १

बेरीज

जिरायत व बागायत उपज दस्त रुपये

२२१८॥ आरा ठिकणे किते १३

जिरायत व आगर बागायत ता

अंतरुज यास उपज दस्त साल मजकूर

रुपये १७६८॥ आरां ठिकणे ७ बिता

१ जिरायत चौकुंड दर सवाद मौजे बोरी

उपज साल मजकूर रुपये ४५८ आरां ठिकाण

१ आगर केलबे जिन दर सवाद

मौजे बांदिबडे उपज साल मार रुपये १॥

एकून ठिकाण

४८ मौजे मडकई  
 ३॥८ मौजे कुंडई  
 ४८ मौजे पीरगोल  
 ४८ मौजे केरी  
 ४८ मौजे खंडेपार  
 ६८ मौजे वेरे  
 ७॥८ मौजे खाखडे  
 २ मौजे तलावली  
 १८ मौजे वाडी  
 १॥- मौजे वेलिंग  
 ४८ मौजे कुकुलये  
 २८ मौजे भोस  
 २ मौजे हडकोलणे  
 २ मौजे तिवरे  
 २ मौजे वरगांव  
 २८ मौजे खडाले  
 ३८ मौजे बेतर्गा  
 २ मौजे वलवई  
 २ मौजे वागुरवे  
 १८ मौजे कुरटी  
 १८ मौजे चेटोडे  
 १८ मौजे कोडार  
 ५८ का पंचवाडी

८०॥

एकून रुपये १६१८  
 माहालहाय  
 एन नकद रुपये  
 देसगत का कुले  
 तपे हेमाडवारसें  
 होन ५०८ एकून  
 रुपये १००८

बरेजि  
 बागायत दस्त  
 रुपये ४५ .  
 आरां ठिकणे ४  
 १ बाग केपे दर  
 सवाद चंद्रवाडी  
 दस्त रुपये १०  
 आरां

१ सेत पणसोडी दर सवाद मौजे  
 मडकई खुर्द उपज साल मार  
 रुपये १२८ एकून ठिकण  
 मा। पोइची पाती

१ बाग कातर दर सवाद मौजे वेरे  
 उपज साल मार रुपये १९॥॥  
 आरा ठिकण  
 १ आगर नागण नाइक दर सवाद  
 वांदवडे नारल उपज रुपये १८

१ जिरायत अंबील सेत दर सवाद  
 मौजे कुरटी उपज साल  
 मजकूर रुपये २७॥ एकून  
 १ सेत आकार दर सवाद मौजे  
 वांदवडे उपज साल मजकूर  
 रुपये १० आरां ठिकण

७

१ खाजन खारवडे दर सवाद  
 मौजे वांदिवडे पडंग पडले  
 होते हाली किरिस्तावास  
 लाविले आहे दर साल भेर १॥  
 एकून ठिकणे  
 १ कातर खारवेयाचा दर सवाद  
 मौजे खंडाले दुकडा हाली खराब

९

	तेरीज		नकद
	नकदया	ठिकणे	
१ बाग माहारिये मौजे काकोडे दस्त रुपये १५ आरां	आंतरुज १६१८	९	१७६८=॥
२ दुकिते बागायत मौजे सावरडे तपे हेमाडवारसें दस्त रुपये २० आरां	माहालहाय १००८	४	४५
—	—	—	—
—	२६१८	१३	२२१८=॥
—	—	—	—
४	—	—	—

बनाम नागोजी नाइक जिरायत व बागायत व जकात सुपारी एकून उपज दस्त रुपये १८८३॥=॥- आरां

ठिकणे जिरायत व बागायत

जकात सुपारी कलम

३९

१

मौजे बोरी बागायत व जिरायती रकम  
होन २७॥ आरां रुपये ५५८ यास हाली  
उपज साल मजकूर रुपये ९०॥ आरां ठिकणे

मौजे कविले रकम रुपये ६३८ यास हाली  
उपज साल मजकूर रुपये १०२॥= आरा  
ठिकणे ३ बिता

१ जिरायत चौवीस कुटुंबण रकम हा  
१८ यास हाली उपज साल मजकूर  
रुपये ३६८ आरां ठिकण

१ आगर आगतोडे रकम रुपये  
३०८

यास हाली उपज साल मजकूर रुपये  
५९८= आरां

१ आगर उदेग रकम रुपये १० यास  
हाली उपज साल मजकूर रुपये २१॥  
आरा ठिकण

१ माहार निगल रकम रुपये १६ यास हाली  
उपज साल मार रुपये २४ आरां ठिकण.

१ जिरायत कामत रकम रुपये  
९८

१ चामारपाटे रकम हा १७ यास हाली  
उपज साल मार रुपये १९॥ आरां  
ठिकण

यास हाली वाइगण उपज साल  
मजकूर रुपये ९८ आरां

३

१ जिरायत आडवैरीक रकम रुपये १८

मौजे कुंढई जिरायत पोवलीपाती रकम

त्यास हली उपज साल मार रुपये २४  
आरां ठिकणें आडवैरकां २ एकून

रुपये ८ यास हाली आकार साल मजकूर  
रुपये २७१=

आरा

ठिकण १

४

मौजे वांदिवडे रकम रुपये १००  
यास हाली उपज साल मजकूर  
रुपये ३२९८=॥- आरां ठिकणें  
१२

मौजे पिरयोल आगर पिदे गालीवाडा  
रकम रुपये २०८ यास हाली उपज दस्त  
साल मजकूर रुपये आरां

८८

ठिकण १

बिता

९ जिरायत नव

- १ बहाल
- १ जुवाडी
- १ अत्रट मलार कुणबी
- १ वेणईचे आइणें
- १ ब्हडले आइणें
- १ परिटाचें आइणें
- १ कुशें
- २ बांदी.....

मौजे केरी रकम रुपये २४८ आरा  
हाली उपज साल मजकूर रुपये  
२८१= आरां ठिकणें

२ वाडा अलनदाणियेचा दांडा  
रकम रुपये १४ यास उपज दस्त  
साल मजकूर २८१= आरा ठिकण  
देखील आगर फटेमट गो म टा  
एकून

१ बाडा डाइगवाडा पैकी आगर  
रकम रुपये १०८ यास हाली  
उपज ० आरा ठिकण

४ आगर टुकडे

- १ बंडभोग
- १ मालपार
- १ बेणसी
- १ बेंदाली आगसण व  
आमतु नाइकाचे

३

मौजे वेरे रकम रुपये २२ यास  
हाली उपज साल मजकूर रुपये  
६५१ आरां ठिकणें २

४

१३

मौजे वेलिंग जिरायत खुनेपोई रकम  
रुपये १२ आरां हाली उपज दस्त  
रुपये ६९८१ एकून ठिकाण १

१ आगर सील रकम रुा १६ यास  
हाली उपज रुपये ५९८=॥ आरा ठिकण



मौजे कुकुलये आगर तुल कटुवण  
रकम रुपये ८ यास हाली उपज  
नाहीं खराव ० आरा ठिकणे १

१ आगर मार्जालवाडा रकम रुपये ६८ यास  
हाली उपज रुपये ६८-॥ एकून ठािा

२

मौजे हडकोलणे सेत आख रकम  
रुपये ४॥ यास हाली उपज साल  
मजकूर रुपये १९॥- आरा ठिकण

मौजे भोम भाइलें खाजन रकम रुपये ४०  
आरां उपज साल मार रुपये १४४८ आर  
ठिकण

१

१

मौजे वरगाव खाजन मासेल रकम  
रुपये १००८ यास हाली उपज  
रुपये ३९०१- आरा ठिकण  
मौजे खंडालें ठिकण देवलाई  
रकम रुपये २४८ यास हाली  
उपज साल मजकूर रुपये  
८४॥ आरा ठिकण १

मौजे तिवरें रकम रुपये २७८ यास हाली  
उपज दस्त रुपये ६० आरा ठिकणें  
दर वाटे सेत पांच.....

रकम रुपये ५८ यास हाली उपज रुपये २७८  
आरा ठिकण

१ तल सेत रकम रुपये २२८ यास हाली वाइगण  
उपज रुपये ३३८ आरां ठिकण

का पंचवाडी केपखाजन रकम  
रुपये ४२ आरां हाली उपज रुपये  
८७८

२

एकून ठिकण १

मौजे वागुरे जिरायत पाती रकम रुपये  
६८ यास हाली उपज साल मजकूर वाइगण  
रुपये २२ आरा ठिकणे पाती २

मौजे खारवडे खाजन माणके रकम  
रुपये १२८ आरां हाली उपज सर्द  
रुपये २६४८ एकून खाजन ठािा

लाजमा सुपारी जकात दर खंडीस  
होन निा -१- एकून रुपये -॥-

एकून तकदमा रुपये १००८

आरां कलम १

बनाम मुकुंद सेणवी

जिरायत व बागायत उपज  
दस्त रुपये ४७६८॥ आरा  
जिरायत व बागायत ठिकणे ३२  
तपे अंतरुज

वरसासन  
वालीपैकी मरुता  
रुपये ३०८

खेरीज दस्त  
अंतरुज गावगना  
कलम १

जिरायत व बागायत  
उपज दस्त रुपये २८८८॥  
आरा ठिकणे १९

वरसासन गावगना  
खेरीज दस्त कलम १

मौजे बोरी रकम रुपये ३३॥-

मौजे वांदिवडे रकम रुपये २४८  
यास हाली उपज सालमजकूर

यास हाली उपज साल मजकूर

रुपये २५॥ आरा ठिकणे

१ आगर वैलघर कटुंबण रुपये १२०

यास हाली रुपये १८ आरा ठिकण

१ बाग अवड कटुंबण रुपये १०

यास हाली रुपये ७॥ आरां ठिा

खाजन माहाडणे रकम हा २०

यास उपज हाली नाही खराब

आरा ठिकण

१ ठिकण कातर अडुलसे रकम

रुपये -॥॥- यास हाली उपज

नाही खराब आरां ठिकण

—

४

मौजे खंडेपार आगर डागरपाणी रकम

रुपये ८ यास हाली उपज साल मजकूर

रुपये ४॥ आरां ठिकण १

मौजे वेलिंग कटुंबण रुपये १६॥-

यास हाली उपज साल मजकूर रुपये

५७॥ आरां ठिकणे

२ वेकापडक व झरचाबांदी रकम

रुपये १६ यास हाली उपज रुपये ५०॥

आरां ठिा जिरायत

१ आगर नारगाल रकम -॥- यास उपज

साल मजकूर रुपये ७॥ आरां

—

३

मौजे खारवडे खाजन तिसाली रकम रुपये

७२० यास हाली उपज साल मजकूर रुपये

५०० आरा जिरायत ठिकण १

रुपये १११॥ आरा ठिकणे

३ आगर फलगाभाट व तलोवली

वाडापैकी आगर हुसहुसा व

वागदरे एकून ठिकणे रकम

रुपये ४ आरा

१ दलवटी जिरायत रकम १०

१ कापसाचे आडणे जिरायत रकम

रुपये १० आरा

—

५

मौजे पीरयोळ आमर मस्डी

रकम रुपये १६० यास हाली

उपज दस्त रुपये ८॥ आरा

ठिकण १

मौजे केरी डाइगवाडा रकम

रुपये ८ यास हाली खराब ०

आरां ठिकण १

मौजे वेरे आगर लखभाट शंकर

रकम रुपये १० यास हाली उपज

दस्त रुपये २१॥ आरां

ठिकण १

का पंचवाडी रकम रुपये ३२ यास हाली

उपज रुपये ९० आरा ठिकणे

१ आगर आंबेगणी रकम रुपये १६० यास

हाली उपज ९० आरां ठिकण

१ सेत आंबेगणी रकम १६० यास हाली

पाडिंग उपज नाही ० आरा

—

२

वर्सासन गावगना सादिलवार पैकी कलम १

माहालानिहाय

जिरायत व वागायत उपज दस्त रुपये

१८८ आरां ठिकण १३

वर्सासन बालीपैकी खेरीज दस्त मख्ता

रुपये ३००

जिरायत तपे हेमाडबासे रकम रुपये ३८१॥  
यास हाली दस्त रुपये १२८ आरां ठिकणें

- १ सेत साताणेपैकी
- १ सेत कावनोर मौजे काले
- १ सेत दिगी मौजे मुगुली
- १ सेत पिलयेमधील
- २ सेत अलोली व खलोली मौजे

### कोमारखंडी

- १ सेत दिगी सुर्ल तांबडी
- ४ सेता साकोर्डे मधील ब्हालाचे क्वा

मौजे काकोर्डे आंबे खाजन रकम रुपये २०  
यास निा हाली रुपये २०८ आरां  
ठिकण १

बाग भोबाड तपे चंद्रवाडी आजदस्त शा  
४० आरां ठिकण  
तपे खेडाउर बालीपैकी वसासन खेरीजदस्त  
मख्ता खंड रुपये ३०८

—  
११

वनाम रामार्जी नायक देसगत कुरडी व

इनाम मौजे भाटी तपे अष्टग्रहार उपज दस्त

७३०८ आरां बेरीज ऐन हक पटी रुपये इनाम मौजे भाटी उपज दस्त रुपये  
पछोडी गावगना रुपये ३३०८ ४०० आरां गाव कलम १

येणेप्रमाणे हक व लवाजिमा व इनाम व बागायत व जिरायत दुवाला कर्ली असे  
उकी दुवाला करून देणे बाज ऊ अवलाद व अफवाद चालवणे सदरहुपैकी लखनाइकाचे  
समजाविसीचे भरतीस साल बसाल निवल देणेचा करार केला आहे रुपये ४५०८ साडे  
च्यारसे रुपये ऐन हकाचे तकसीम पैकी पोचावितालि दरसाल ताजा परवानेचा उजूर न करणे  
नकल घेऊन असल परवाना परतून देणे जाणजे मोतब ( वा.फा.मो. ) रुजु सुरुनिवीस

तेरीख ११ माहे रजबु

बार सूद

रजब

सुरु सूद

ले. ४९९

{ श. १६२४ फाल्गुन व. २  
इ. १७०३ फेब्रु ६

श्री

( म. शि. )

श्रीमंतुसकलगुणसंपनराजथा राजमान्य राजश्री अंतरुज सिकेपारपत्यागार + + + +  
गे चनबसवयनवरु सेनादिपति चित्रभाव संवछर फाल्गुण बा २ य सुा सलास म्या अलफ  
मा नागोजी नायक प्राराव सरदेसाई मामले गोवा यांणी आपला मुदा लिहिला जे मोग-  
लाई मुजतीमधे व कारकीद्री ( = दी ) सिवाजीचे ही मुदतीमधे मौजे बांदवडे तपे मजकूर  
हा गाव आपणास मुक्तासा चालत आला आहे तेचप्रमाणे हाली हि माहाराज—

स्वामीचे चरगारविदी खुत करून आपणास चाललेप्रमाणे चालवावे म्हणोन आपले मुतालिका विदमाने अर्ज केली तेवरून मागील भोगवटेचा कागदपत्र पाहून मौजे बांदिवडे तपे मजकूर हा गाव मुकासा दिला असे तेणेप्रमाणे हकदार इनामदार वजा करून बाकी कुलबाब कुलकानू मारनुलेस दिले असे तेणे प्रो साल दरसाल वसपरंपरेस चालवणे ताजे संदीचा हुजूर न करणे तालीक लिहिवोन घेऊन असल पत्र परतोन देणे जाणिजे ( वा शि )

ले. ५०० }

{ श. १६२४ फाल्गुन व. २  
{ इ. १७०३ फेब्रु. ६

श्री

( म. शि. )

श्रीमत्तु सकलगुणसंपन्नरादंथा राजमान्य राजश्री सेनाधिपति चैनवसवलिंगयनवरू ताहा देसाई व गाउकार कुलकर्णी देहाय तपे अंतरुज मामले फौडा चित्रभान संवत्सर फाल्गुण व्वा २ बिय सुहरसन सलास मया अलफ मा नागोजी नाईक प्रतापराउ सरदेसाई मामले गोवा याणी मुदालबी भोगलाचे मुदतीमध्ये तपे मजकुरीचे देवाचे पुजा नैवेद्य चालत नाही होउनु मुलुक खराब जाहाला पीकपिकावली मुलुकामध्ये वरी होत नाही हाली मेहरबान होउनु श्री—देवाचे धर्मादाउ कारकीर्दी धर्माजी नागनाथ देवास चालत होते तेणेप्रमाणे धर्मादाउ दिलेवरी मुलुक माहामूर होईल म्हणउन तरी बरहुकुम भोगवटा धर्माजी नागनाथ दिला मराठे चालिले प्रमाणे धर्मादाउ देविले असे तेणेप्रमाणे देउनु श्रीकार्य करणे दर साला ताजा सनदीचा उजूर न करणे तालीक लिहून घेऊन असल परतोन देणे साल दरसाल चालवणे

(वा) राम  
या

ले. ५०१ }

{ श. १६२८ श्रावण व. ५  
{ इ. १७०६ आगस्ट १७

श्री

स्वास्तिश्री राज्याभिशेक शके ३३ व्यय नाम संवछेरे श्रावण वद्य ५ मी रविवासरें क्षेत्रीयांकुळांतश श्री राजा शिवछेत्रपति याही राजमान्ये केसो गोपाल सरसुभेदार प्रांत भीम

(कु) श्री शि  
व नरपति  
हर्षानिदान मो-  
रेश्वरसुत नलि-  
कंठ प्रधान

(अ)  
श्री आईआ-  
दि पुरुष श्री राजा  
शिव छत्रपती स्वामि  
कृपानिधि। तस्य प-

गड वगैरे †  
रुजू सूद  
रुजू सूद वार

शुराम त्र्यंबक प्रतिनिधि

† येथून पुढील मजकूर नकलेंत गळला आहे.

ले. ५०२

{ श. १६४४ चैत्र शुद्ध ७  
 { इ. १७२२ मार्च ११

श्री

( म. शि. )

\* श्रीमत्तु सकलगुणसंपन्नराजथा राजमान्य राजश्री फोंडे सुभेदार रामयेनवरिगे दलकह  
 च्यनबसवर्लिंगयनवरु माडुवा शरणार्थी शुभकृत संवच्छर चैत्र सुद ५ मी जाणुन फोंडे मुकामी  
 म्हाहाराज—साहेबाचे चरणास फोंडे सरदेसाई नागोजी दुलबा नाईक यांणी बिना करून  
 घेतली जे आपण स्वस्थानचे संवठाई एकनिष्ठेकरून चालिल्लो आहे आशास चालोन आले हक-  
 वतने करून कालक्रमणा होत नाही तर साहेब—कृपाल होऊन फोंडे म्हाली होसवतन  
 घालोन यावे ह्यणोन अर्ज केली तेणेवरून माहाराज—स्वामी दयाल होऊन फोंडे म्हाली  
 होस वतन रुपये ५०० पांचसी चालऊन यावे म्हणुन माहाराज—स्वामी याची आज्ञा  
 जाहालीप्रकारेही सनद लिहोन देविली असे त्याप्रमाणे फोंडे सरदेसाई रो नागोजी  
 दुलबा नाईक यांस फोंडे म्हाहात वतन राये ५०० पांचसे वरुस प्रतिवर्सा यासिवाइ  
 याचे पौशपरंपरेस चालोन यावे या खेरजि अगोदर चालोन आले कानुकाइदे हकवतन  
 देखील यथाप्रकारे देसाई मशारनिलेस चालवोन देणे हे सनद येन यास भोगवटेस देऊन  
 तालीक लिहून सुभेत ठेऊन घेणे येणेप्रमाणे माहाराज—स्वामीची आज्ञा जाहाली आहे  
 जाणिजे : ( सीमा ले. ५०० प्रो )

ले. ५०३

{ श. १६६१ कार्तिक शुद्ध ५  
 { इ. १७३९ आक्टो. २७

राजश्री कृष्णाजीपंत वर्तमान व भावा गोसावी यासि

छ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य—श्री हिंदुराव घोरपडे ममलकतमदार  
 दंडवत उपर येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन करीत ( जाणे ) विशेष तुम्हास फोंडे  
 प्रांतास खाना केले यास नागोजी दुलबा प्रतापराव सरदेसाई मामले फोंडा याणी अनकूल  
 होऊन बहुतच खस्त मेहनत केली माहाराज्याठाई एकनिष्ठा पूर्वी होती त्याच रीतीने  
 वर्ततात म्हणुन पैले तुम्ही लिहिले व सांप्रत केदारजी सूर्यवंसी सरनोबत व राजश्री भानजी  
 रघुनाथ याणी हि श्रम सांगितला स्वामिकार्याचे लोक अशांचे उर्जित च करावे ऐशास दया  
 करून याचे हकवतन पटी पासोडी इनाम जिरायत बागायत व मौजे वांदिवडे गांव हकदार  
 इनामदार खेरजि करून बाकी कुलबाब मोकासा गांव कारकीर्दी अदलखान व माहाराज  
 —छत्रपती स्वामीचे अमलापासून भोगवटा भोगीत आले आहेत तेप्रमाणे चालवावे

\* हे पत्र लिहिणारा इसम कर्नाटकी असल्यामुळे माडुवा ( केलेला ) होसवतन ( नवे  
 वतन ) वगैरे कानडी शब्द पत्रांत घातले आहेत.

म्हणून विनंति केलेवरून सनद असनाद व पूर्वापर भोगवटा मनास आणुन सनद सादर केली आहे तर तुम्ही कुली हकवतन व इनाम जिरायत व बागायत व मौजे बांदिवडे हकदार इनामदार खेराजकरून बाकी कुलबाब गाव मोकासा देखील सरदेसाई मारानिले यास व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेस निरोपद्रव चालो देणे प्रतिवरुसी नवीन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रीत (प्रति)लिहिउन घेउन असल भोगवटेस परतोन देणे सा छ ५ माहे शाभान सुगा आरबैन मया अलफ

(चौ. शि.)

(चौ. म. शि.)

ले. ५०४

}

{ श.  
इ.

( पाहिला बंद गहाल )

सरज्यात मा मुरगुडी व पतकानिहाय हा-  
सील परवाने ८= प्राा कलम १

सरदेशमुखी तपे रुपे दर सदे सा १० प्राा  
कलम १

नूतन मुलक काविज जाहालियावरी सरदे-  
समुखीची सनद हुजुरची देऊन कलम १  
तुमचे कारकून सदासीव वनाजी व सोना-  
जी व्यंकटस यासि नूतन करार करून  
थावा

१ त्याची बागायत भोगवटा ता अंत-  
रुज पौ पतक निसीदगांचे घाट दर वैली  
ती रुका प्राा मालक

१ सरनाडकर्णी ता अंतरुज दरसदे सा  
३ प्राा करून वतन करून थावे म्हणोन  
कलम लीा यासि सदरहुची सनद सरकारची  
देऊन

२  
एकूण दोन कलमे लीा त्यात, भोगवटा  
चालत आला असेल त्याजप्राा चालेल नूतन

९

एकूण पांच माहालाची सरदेसमुखीची सनद  
श्रीमंताची देऊन कलम १

सरज्यात तपे रुपे कलम १

पांडुरंग अनंत कसबे मुतालीक यांचे वतन  
तपे अंतरुजात आहेत तुमचे वतनावा  
चालत होते मधी त्याणी दरबारी गैरवाका  
समजाऊन परभारा सनदा करून घेतल्या  
आहेत त्या हाली जल्फ करून चालो देऊ  
नये म्हणोन कलम लीा त्यास वाजिबी  
रु... ..चे तुमचे सनदेत असेल

त्याजप्राा पुरातन चाल चालत असेल तेणे-  
प्राा करून दिले जाईल कलम १

तुमचे बाा वतनदार साहेब कामास उभ  
राहतील त्यासि नूतन वतन करार करून  
थावे म्हणोन लीा त्यासि तुमचे विचारे  
ज्यास वतन देणे निभावणी होऊन चाले  
ऐसी सनद हुजुरची देऊन कलम १

तुमचे बाा रुपे जमीदार येऊन साहेबसेवा करून  
दाखवितील त्यासि पाहून वतन नूतन करार  
करून थावे म्हणोन कलम लीा त्यासि तुमचे

करणे ते हुजुरुन करार करून देऊन येणेप्रा  
करार १

तुमच्या बाा वतनदार आले आहेत त्याचा  
पुरातन भोगवटा चालत आला असेल त्या  
सि हाली चालिल कलम १

( कु ) मोर्तब  
सुद

... त्या पागौर ( ? ) करून व वतनही  
करार करून श्रीमंतापासोन देऊन कलम १

( कु ) मोर्तब  
सुद

ले. ५०५ }  
}

{ श. १६११  
{ इ. १६८९-९०

फा. म.

मुतसदियानि व देशाईयानि व गावकरानि व मुजरेयानि तपे अंतरुज मामले गोव  
सुहुरसन तिसैन अलफ दरीविला मां अनाम नागोजीराउ फर्जद दुलबा प्रतापराउ सरदेसाई  
मामले मजकूर आपले इनाम महसूलपेकी निाा होनु ३४१॥ तीनसे पावणेबेचालीस होनु  
व सुपारी दर खंडीस सौदागरापासोनू दर खंडीस होनु- धरण बाा सनद अदलखान चालिले  
होते हाली साहेबी नजर इनायत फर्माउनु मन्हामत करणे म्हणुन तरी देसाई मानिले दिवा-  
णदौलतखोहा पादशाही कामास दिलजमासे यस्तयार असोनु पादशाही खिजमतीस थकदीम  
अंबडाविले दस्तूर खिजमत करून सरफराज होणेची उमेदवारी मीरासदार दौलतखोहा  
याबद्दल बाा सनद अदलखान निाा होनु ३४१॥ तीनसे पाउणेबेचालीस होनु आरा  
गावगना तपसील

मौजे बोरी होनु ताा

५४ आगर उबेग

९४ चोवीस खाजन

९४ अडीवरीका २ एकून

४॥ कामत सेत

२७॥

मौजे कविले

१५४ आगर आगतोड

१३॥ जिरायत २

८४ म्हारनिगल

८॥ बेलपसेत

१६॥

३१॥

मौजे बांदिवडे

१०४ जिरायत ब्हाल बांदिवडे

१०४ जुवाड जिरायत

४४ अउट सेत

३४ सेणईचे आइने

६॥ ब्हाडले आइणं सेत

५॥ परिटाचे आइणे

३४ कुशे सेत

मौजे कुंडई जिराइट सेत

पो... ...ठाा पटे होनु

४८

मौजे पीरयोल

१०४ मौजे मार बाा दिस गाल आगर बाा

० लग

१०४

५८ बंदीपाडीसेत

१८ आगर बेटभोग उंडी

५८ आगर मालियार वरात

५८ होणसी आगर

१॥॥ होवाली व आमण  
नाइकचे

—

५०८

मौजे वेरे

८८ आगर वाडा सीलमधील अदर्शा अप

३८ आगर वाडा माजल कास मधील

—

११८

मौजे वागुरवे जिरायत पाती २ एकून ३  
होनु

मौजे वेलिंग जिरायत खुजेपोई टिा १ ये  
होनु ६८

मौजे हडकोलण तकसीम आद १ एकून  
निा होनु २१

मौजे वरगाड खाजन मासेल किा १  
एकून होनु ५०८

मौजे भोम भाइल

खाजन किा एकून होनु

२०८

एकून तानशे पाउणेबेतार्लीस होनु निशाणीची सदरहु ठिकणे बागायत व जिरायत  
दुमाला करणे व सुपारी गुवार साहा.....पासून दर खंडीस होनु -|- .....  
कदीम भोगवटा चालिलेप्रमाणें दुंबाला केले असे बड अवलाद अफलाद चालो देणे हर  
साला ताजा परवानेचा उजूर न करणे तालीक लिहून घेउनु असल परवाना देसाई माइलेस  
फिराउनु देणे रा छ ( फा. मो. )

मौजे केरी

५८ आगर बिा गोमटा

२८ आगर नाहाणीचा

५८ आगर वाड करवाले पैकी आगरचा पाड

—

१२८

मौजे सिरवले खाजन माणके जिरायत  
होनु ६४

मौजे कुकलिये व ...तुल मधील आगर  
१ एक

होन निा ४८

मौजे खाडोले जिरायत देवलाई किा १ एा  
होनु

१२८

मौजे तिवरे जिरायत

२॥ सेत हारवटा तकसीम चौथाई एकून  
११८ तलसेत १ एकून

—

१३॥

का पंचवाडी का खाजन किा १ एकून  
२१ होनु



ले. ५०६ }

{श. १६१० फाल्गुन शु. १५  
इ. १६८९ फेब्रु. २३

( फा. म. )

जमींदारान पायानघाट मालुम नुमायंद चुं बद्नायत इलाही त्या जिल्हेचा अमल औलिया दौलतकाहिराच्या अमलांत आले त्या मुलकाचे जबाबकारणें रफाअतपनाः खोजे भिरजा व मसखतपनाः सैदअलइसलाम पाठविले आहे कागदाचा तरी शिरिस्ता व पाहिलील अमल दोघास दखल करणें सरकारीचे मालाचे गीर्दावारी करारवाकी करणें वाजीबी पैका उसूल करणें तफरका न कीजे व दिवानी सनद पावलेवेगळे कोणास अमल न दीजे व गैरज सनद अमल दिलेया त्याचा जबाब तुम्हास करणे लागेल वाजयात्क होईल ये वाबे ताकीद जाणणें \*

ले. ५०७ }

{श. १६२० ज्येष्ठ शु. २  
इ. १६९८ मे ३१

( फा. म )

मुतसदियान मोहिमात व मुस्तकीफलानी मामिलात हाल व इस्तकवाल व देश-मुखानी व देशपांडेयानि व मोकदमान व रेया मजेरयानि व इजारदारानी माल व शायेर व बकालानी व बेपारियानि पाइनघाट व बालाघाट परगणे गोवा सरकार मुस्तफाबाद उर्फ-दाभोल तालुका तलकोकण अदलखानी सुवे दारुलजफर बिजापूर विदानंद चुं दरीविले खिजमते सरदेसगत व नाडकर्ण ता अंतरुज वगैरे माहालानिहाय अज अवलाद व अफ लाद.....अजेद मुताबिक सनद अदलखानी व.....शीन जुबदेतुल अमासील वल यक रान दुलबा प्रतापराउ व नागोजी प्रतापराउ फर्जेद मारइले यासि मोकरर आहे आणि सनद असनाद ही मौजूद धरीत आहेत हक इनाम व रसूम व पटीपछोडी वमोजीब भोगवटा सालाबाद चालले प्रमाणे मारनिलेने इलातिमास केली की वमोजीब सनद साबिक हाल दिवानी सनद इनायत होय म्हणौन वराय इलातिमाश खातिरेस आणुन आबादानीवरी नजर उउन हरदु खिजमत बेशर्त दौलतखाही व मालगुजारी.....व एक विस्वा जमीन पडंग न राहे व जदीद जमीन.....जिरायत व बागायत असेल ती नौ जिकीर करून कीर्दास आणुन मुलुकामधें रयत व मालगुजारी लोक अबादानी व सामुरी पुरी करून अबादी.....जिरायत व बागायत पैकी तौफीर जमा.....साल बसाल दाखउन दस्त आकार जमाबंदी करून किरायत सरकार व रफायत रया या खिजमत सर-देसमुखी व देशपांडागिरी हरदु मारइले बादल केली असे व लखनायक बिरादर दुलबा प्रतापराउ व चिठोजी व एसाजी फर्जेद.....नायक व नील नायक व रामाजी फर्जेदान

\* हा मजकूर प्रारंभी फारशीत असून शेवटीं १२ जमादिलावल सन ३२ असा मजकूर आहे. या पत्राच्या पाठीवर एका कोपऱ्यांत " खोजे भिरजा अधीन याचे सनदीची तालीक " अशी अक्षरे आहेत. प्रारंभी फारशी शिक्षा आहे.

विठोजी नागोजी नायक याच्या हाताने मालगुजारी व पादशाही काम व सरकार किफायत होत नाही व रातदिवस रुजू राहत नाही आणि पादशाही.....मुलकामधें खलेल व फिसाद उठाउन मुलक वैरान करून रयत लोक टिकूं न देतां परगणा कमी जमेस आण वा आपण गैरहाजीर होउन फिरगणाचा आसरा धरून राहात आहेत म्हणोन जाहीर जाहालें त्यावरून जरूर जाहालें कीं पादशाही कामावरी नजर देउन मुलक अवादानी राखणे ऐशासि ते लोकु येणेंप्रमाणे दौलतखोही अमल ना करीत असतील तरी दुलबा प्रतापराउ व नागोजी प्रतापराउ फर्जेद मारलेस खिजमतेस करार केला व पादशाही हुकूम कीं तमाम मुमालक म्हारूडेस सादर आहे कीं दर परगणेस एक देसक व एक देशपांडा मालगुजारी पाहोन मोक-रर करणे त्या बमोजीब हक वतन रसूम मायेफसादी यांचा माजूल करून.....मारइले-जवळ करारबंद व शरात हसील मुचलका घेतला जें पादशाही मुलक आपले होदे आणि रयत गांवीं आवादान राखोनु कीर्दमासुरी पुरी करून हंगामसीर माल वाजवी वसूल देउन मुफ-सदाची फिसाद व रयतसि आजार लागो देणार नाहीं अज.....के अमल करून सरकार किफायतसि परगणा पोचाउन देणे म्हणोनु त्यामाफीक करारबंद जाहाला जें अगर ते लोक फिसादी करितील तरी मीजुमले निमे रसूम दिसावदल मदत खर्च व रसूम वतन बाज माहाल शराकतहायपैकी हरदु मशारनिलेस बेशेत दाखल वारीसान मोककर केलें आहे तरी खिजमतीचा तरीका जे खिजमतीस हाजीर राहोन माफीक काम करार पादशाही कामा-वरी जीवज्यानसीं सर करून खिजमतीचा मजरा करून दाखउन रसूम व इनाम व पटीप-छोडी मशारइले तालुक केले असे दुंबाला करीत जाणे तेणेंकरून पादशाही कामावरी हुशार राहतील व मु.....लोकांस मुलकचे सरहदीमधें दखल होऊं देणार नाहीं अगर पोचावि-तील तरी तंबी पोचाउन नेस्तनाबूद करितील म्हणोनु देविले असे दुंबाला करणे बेरीज वितफसील.\*

नकद बेरीज रूपये ८७०११-॥

शाहीरबाब कलमे

एकून आठ हजार सातसें एक रुपया साडे च्यार आणे नकदयात व शाहीर व महाल तंबाकूस चारगे बिा सदरहु दुंबाला केले असे दुंबाला करून देणे दरसाला ताजे सनदेचा उजूर न करणे असल परवाना पाहोनु नकल घेउन असल फिराउन देणे जाणिजे दरीबाब ताकीद जाणिजे रा छ १ माहे जिल्हेज सन ४२ शहुरसन तिसा तिसैन व अलफ मोर्तब सुद रुजु सुरनिवीस बार सुद बार सुरु सुद.

\* येथून पुढें गांववार उत्पन्नाचा तपशील दिला आहे. तो पुष्कळसा लेखांक ( ) प्रमाणे आहे. करितां येथें पुनः दिला नाही.

ले. ५०८

{श.  
६.

श्री

अखंडित लक्ष्मी अलंकृत माहामेरु राजमान्य विराजित माहामेरु राजश्री  
विस्वनाथ सेणवी सुःगोंसावी यासि

सेवक रामजी नायक देसाई तपे हेमाडबारसे सो दंडवत विनंति येथील क्षेम जाणोन  
गोसावीयानी सुकक्षेम लिहून सनाथ केले पाहिजे उपरी.....दिवसी वृषा करून पत्र  
पाठविले ते पाऊन सनाथ जाहालो तर वृषा करून वारोवार हरमोसे घेत असले पाहिजे  
गोसावियानि बाबा सेणवी बराबरी परवानाचे नकल पाठविले जे गौडीचे उर्ती.....त  
लागले आहे तेणेप्रमाणे गावगना पटी करून थावे म्हणोन तर गोसावी पुरातन कारबार  
करीत होते. तैसे हाली चालत आहे म्हणोन लिहिताती तरी ज्यागिरदारा दिमतीने माहाल  
जाहाला आहे खेडी कुली नि व ह ती वार चालत आहेत तरी लवजमे हे अमासी कार-  
कून मोकासाईयाचे आहेत ती ते दखल करीत नाही पाहिजे तैसे कुलापासून वसूल घेऊन  
रयत पलविले कुली गाव उठून गेले आगी मेलत नाहीं ऐसेमधे आमी निमित्येधारी होतो.

...(वा) श्री य तामधे नाडकर्णी सास्टीसीं आहे तो आमी आपुले जागा आहु आमी  
सवंत तानाजी देसक इतुके नाव राहिले आहे आमचे हकवतन इकलली एक रुका  
.....म.....रा.... दिले नाही ऐसे माहालीचे विचार आहे ज्यागिरदार कुली गोसावी  
.....ज संव जे जागा आहेत ती तेथे आहेत ती त्यासीहि वर्तमान दखल करून  
..... त त्यांचे गुजारतीने कार्यभाग चालेंसारिखें करावें आमी गोंसावियाचे कार्यासि सहसा अंतर  
करणार नाही जाणजे हे विनंति

( म. वा. मो. )

ले. ५०९

{श. १५५३ मार्ग. व. ७  
६. १६३१ डिसे. ४

(फा.) ॥द. अजर ० खुदावदखान सैफखान खुली ० बजा ० कार ० हाल ० व आद ०  
(शि.) व चौधा ० पाा देव्हेरीग पेठ साा जुनर विदा ० सुाा इसने सलासीन अलफ  
माा त्रिबक मोरस्वार गोसावि मु ० उझर क ० जुनर मेदै खुदातरस गोसावि आहेत ती दुन्याई  
आमळ करीत नाहीत रातीदीस खुदाये + + + दीनमतीमधे राहाताती औकात  
चालिला पाहिजे व माईलेचे येथे हरयेक ब्राह्मण व फकीरफकराना येतो त्यास दाणा पाणी  
घालिताती आजी सबब माईलेस इनाम दरोज लारी १० येकी बती व तेल बदल रोसनाई

देवानर्जाक दरोज वजन सेर ८८१ दिधला असे सदरहू इनामतीस जागा महसूल व हरयेक बाबपैकी बाबेदारद आदा करणे औलाद० दरहर० सदरहू इनामतीस मुसलमान० हिंदू० सदरहू इनाम बाबेदारद महसूल व हरयेक दस्त जागा व जरीबे व जकाती पाा मजकूरपैकी आदा करणे तालीक० म्हणौउनु ये बाबे पेसजी हुजती सादर आहे आणि कारकून सरजामी करून झाडा करीत नाहीत म्हणौउनु माइलेचे मुतालिके मालूम केले सरजाम होये मालूम जाले तरी तुम्ही जैसे कारकून जे माइलेस सदरहू इनाम पाा मजकुरी आजरामन्हामती दीधला आसता झाडा केला नाही हे कामे खुदातरस आहे आणि तुम्ही फिर्यादी येऊ देता यावरून कारकुनी मालूम जाली आता माइलेचा हक आसल मोर्तबे सिताब झाडा करून देणे तकरार फिर्यादी येऊ नेदणे पेस्तर फिर्यादी आलिया तुम्ही जाणो तालीक० (नि) मोर्तब ( ष. मो. )

तेरीख २० माहे जमादिलोवल  
जमादिलावल

ले. ५१० }

{ श. १५५४ श्रावण शु. ६  
इ. १६३२ जुलै १३

( फा. शि )

\*द अजर० खुदा० मलिक सैद खु० बजा० कार० देस० मा० इस्लमाबाद व हुदे० व अद० काा

\* याच मलिक सैदने गोसाव्याचे बाबतीत अशाच मजकुराचे जे हुकूम- दिले आहेत त्यांचें सार महत्त्वाच्या गोष्टीसह पुढें दिलें आहे. पहिल्याची मि. श. १५५४ श्रावण शु. ६ ( इ. १६३२ जुलै १३ ) असून बाकीच्यांची मि. १५५४ श्रावण व. ९ ( इ. १६३२ जुलै ३० ) ही आहे.

अ. अधिकार व अधिकारदेश	गांव व उत्पन्न	विशेष मज.
१) कार. व देमु. माा इस्लमाबाद	को भिवंडी दरोज १ लारी	मोरेश्वर गाो. सो उत्तूर
२) कार. व. ,, माो मूर्तिजाबाद	काा चेउल दरोज लारी २	त्रिबक मोरेश्वर गाो सो आकोले हाली को. उन्नर
३) कार. माा. इस्लमाबाद आणि हुदे. व आदि. पाा कोरकोडा माा. मज.	पाा. कोरकोडा पैकी दरोज लारी १	सदर
४) कार माा अमीनाबाद ( पाली )	माा. अमीनाबाद दरोज १ लारी	सदर
५) ,, ,, हुदे. व. अदि. ताा खारेपाटण माा मज.	ताा खारेपाटण दरोज लारी १	सदर
६) कार. माा मुरंजन व हुदे. ताो बेराटी माा. मज.	ताा बेराटी दरोज १ लारी	सदर

मुरबाड देऊचे मा० म० बिदा० सुा सलास सलासीन अलफ बेस्मी त्रिवक मोरेश्वर गोसावि  
सां आकोले हल्ली मु० क० उन्नर साा जुनर ( येथून स्वामीचे वर्णन मार्गील पत्राप्रो. )  
अवकात चालिला पाहिजे म्हणौऊनु इनाम अजराम-हामती दरोज लारी १०येकी दस्ती जागा  
का मुरबाडी देऊचे बाा महसूल व जरिबे व जकाती व हरयेक दस्त जागापैकी आदा करणे  
औला० दरहर० तालीक० इस्तकबील आवल सालापासुनु देविले आहेती आदा करीत जाइजे  
(नि) मोर्तब  
रुजु सुरुनिवीस

ले. ५११ }

{ श. १५५४ भाद्र शु. ८  
इ. १६३२ आगस्ट १३

( फा. वा. शि. )

अजर० खुदा० खाा राहान सर्जा दाम० व० कार० पाा करनाले सागूसे व देस०  
नि अधि० पाा मजकूर ( बि० सुा ) सन सलास सलासीन अलफ दा  
( फा. शि. ) बदल इनाम बेस्मी ( मोरेश्वर ) गोसावी यासी इनाम बदल अजरा-  
म-हामती करुनु दिह्हे असे + + + दर रोज लारी येक १० दर  
सवाद नकद [ ? ] हासील पाा सागुसे पैकी देविले असे आदा करणे  
बावल अव. हरसाल० तालीक० शाा अवल सालापासुनु देणे ( कु. मो. )

तेरीख ६

माहे सफर

ले. ५१२ }

{ श. १५५६ कार्तिक व. ५  
इ. १६३४ आक्टो. ३१

( फा. वा. शि. )

अजर० मबार्जा रा० साहेब दाम० व० कार० मा० मुरंजन सुा खमस सलासैन  
आलफ मोरेवा गोसावी हुजूर० आपणास इनाम बदल धर्मादाऊ दरोज  
खा सुद लारी १ बाा खुा राा बाा अजराम-हामती केली आहे साल मजकुरी  
कारकून इसकील करिताती तरी ताजे खुर्दखत होये मालूम जाले मोरेश्वर  
गोसावि यास इनाम बदल धर्मादाऊ दरोज लारी १ खुा रजा बाा अजराम-हामती केली  
आहे तेणे प्रमाणे दुमाला कीजे तालिक० (नि) मोर्तब सुद (ष. फा. मो.)

तेरीख १८ जमादिलावल

माहे जमादिलावल

ले. ५१३ }

{ श० १५५७  
इ० १६३५-३६

( फा. अ. शि. )

अजर० रा० रयाहार्जा राजे ( दया० ) व० कार० व देस० मा० अमीनाबाद

उरुफ पाली वि० सुा सीत सलासीन अलफ रा० मोरेस्वर गोसावी हुजूर० जे आपणास इनाम दररोज लारी १ येक साहेबी ( अजरामन्हा ) मती दिधली आहे तेथे आपण येक दोनी वल माणसे पाठविली व ताकीद खुर्दखतेहि पाठविली परि कारकुनी आदा केला नाही तरी आपणास सदरहू इनाम दररोज लारी १ आपणास पावे जैसे खुर्दखत होये मालूम जाले तरी राजेश्री मोरेस्वर गोसावी यास इनाम दररोज लारी येक अजरामन्हामती दिधला असो नू रजीस करणे काये माना आता खुर्दखत पावताच दररोज लारी १ खारीज जकाती व महसूल व हरयेक दस्तजागापैकी आदा करणे तकरार फिर्यादी येऊन नेदणे फिर्या ( द ) आल्या तुम्ही जाणा तालिक० (नि) मोतबू सुद (वा.मो) १

ले. ५१४ }

{श. १५६१ मार्ग. ३०  
इ. १६३९ डिसें. १४

फा. वा. शि.

अजर० खुदा० म० सैद खु० व० कार० व देस० का कलियाण व ताा अबरनाथ मा० नुरजन वि० सुा अबेन अलफ रा० मोरेस्वर गोसावी सुा मोरेस्वर हुजूर० आपणासी इनाम बदल धर्मादाऊ लंगर अटारोटी गरीबगुरुबा दर सवाद का कलियाण दररोज येकी लारी हर येक दस्त जागापैकी कारकीर्दी शाहाजी व मबाजीराजे चालिले अहे यावरी तो मुळक हजरती साहेबास अर्जांनी जाला अपण कासीसी गेलो होतो का माा व ताा मजकूर साहेबास मुकासा अर्जांनी आहे माहाली कारकुनासी खुर्दखत पाहिजे हजरती साहेबास तो मुळक जालियावरी अपण खुर्दखत घेवे तरी अपण कासीस गेलो होतो अजीसबब खुा घेतले नाही हाली खुर्दखत पाहिजे नजर० खुर्दखत देवावी हा रजा होये मालूम जाले मोरेस्वर गोसावी सो मोरेस्वर याचा इनाम बाा लंगर आटा रोटी गरीब गुरुबा दररोज येकी लारी बाा खुा शाहाजी राजे दिल्ले आहे जागा बंदर का मजापैकी आदा कीजे कारकीर्दी शाहाजी राजे व मबाजी राजे चालिले आहे तैसे चालविजे दरम्याने भोगवटा तुटला आहे हे कासीस गेले होते अजीसबब तुटला आहे त्याचा उजूर न कीजे सदरहू दररोज येक लारी जकाती बदर का मजकूरपैकी अदा कीजे हरसाल० तालिक० (फा. वा.मो.)

तेरीख २८

माहे शाबान

ले. ५१५ }

{श. १५८६ कार्तिक शु. १३  
इ. १६४४ नोव्हें. २

आज र० मशु० आ० रा० खंडोजी राजे घोरपडे दाम० ताा हुदे० वा  
मोक० मौजे लोणी पा सुपे सुा सन खमस आबैन व आलफ जमीन  
फा. चौ. शि. ( आवल ये ) क चावर गजशराई येकुन बिघे यकसें वीस दर सवाद मौजे  
मजकूर दरवज बदल इनाम बा मोरेस्वर गोसावी से० क्षेत्र मोरगाव  
यासि अजरा मन्हामत दोा माहा० व नक० व जमे० व साइरे० न० क० इस्मी० दोा पाये-  
योसी व खर्चपटी व बाजेपटीया व सेलवैल व सेख व पाडेवार व हकदेसमुखी व बाजे  
हकदार व येन जिनस गला व धिऊ व बाजे येनजिनस कुल० इनाम दिल्ले असे दुबाला  
करणे हद० घालू देणे दर हर० आवलाद० या इनामासि हिदु० व मुसलमान० + पीढी दर  
पिढी चालविजे तालीक० (फा.वा.मो.)

तेरीख ११

माहे रमजान

रमजान

ले. ५१६ }

{श. १५६६ फाल्गुन व.४  
इ. १६४५ मार्च ६

( फा. शि. व म. )

अजर० खुदा० खाने आली० खाने अजम रुस्तुम जमाउनु याम० व० कार०  
हाल व इस्तकबाल व देस० व आदि० माा मूर्तजाबाद उरुफ चेऊल वि०  
फा. वा शि. सु॥ खमस आरबैन अलफ मोरेस्वर गोसावी सो थानक मोरेस्वर हुजूर०  
आपणास बदल इनाम गरीब गुरीबास आटारोटी वा खुा मलीक  
सेद दररोज लाहारी २० दोनी दरसवाद क० चेऊल महसूल व जरिबे व जकाती व हर-  
येके दस्तबावपैकी देविले यावरी सवेच आपण कासीस गेलो तेथ बहुत दिवस राहिलो येथ  
मागावयास कोन्ही नव्हेते याबद्दल भोगवटा जाला नाही हाली आपण काशीहून आलो  
माहालास गेलो माहाली कारकुनास बोलिलो आसो कारकुनी रजा दिधली जे हुजूर जाउनु  
खुर्दखत आणने तरी साहेबास मामले मजकूर मुकासा आर्जांनी जाला आहे तेपासूनू भोग-  
वटा जाला नाही नजर येनायेती फर्माउनु बाा खुा प्रमाणे साहेबी सदरहू इनाम अजराम-  
न्हामती केलीया साहेबाच्या ज्यानइमानास द्वा देऊनु खुदातरस असून गरीब गुरीबास  
आटारोटी देऊनु हे सबाबाचे काम आहे ये बाबे सरजाम होये म्हणौउनु मालूम केले  
बराये० हुजुरून अजरामन्हामती बाा मोरेस्वर गोसावी सो थानक मोरेस्वर यासि अज-  
रामन्हामती बाा खुा मलीक सेद दररोज लाहारी हुमुर्जा २० दोनी जागा कसबे चेऊल  
महसूल व जरिबे व जकाती व हरयेक दस्तबावपैकी देविले आसे आदा करीत जाणे दरम्याने  
गोसावी कासीस गेले होते त्याकरिता भोगवटा तसदफाती जाली नाही त्याचा उजूर न  
कीजे सदरहूप्रमाणे अजरामन्हामती केले असे देत जाणे यासि मुसलमान आगर हिदू० सदरहू



प्रमाणें देत जाणे तुम्ही तालीक० खुर्दखत फिराऊतुं दीजे पाा हुजूर (नि) मोर्तबसुद (घ. मो.)

रुजुं दफतरखास

रुजु सुर

निर्वास

तेरीख १७

माहे मोहरम

मोहरम

बार सुद सुर सुद

ले.५१७}

{श १५६६  
इ. १६४४—४५

\*द मसु० हज० राज० रा० बापूजी मुदगल हवा० व कार० पाा पुणे याति राजेश्री दादाजी कोंडदेऊ सुभेदार नामजाद किलले कोटाणा व माहालानिहाये नमस्कार बिा सुा खमस अबैन अलफ श्री मोरेस्वर गोसावि सोा वस्ती मोरगौ येहि येथे येऊनु सांगितले जे माहाराजे आपणास मौजे मजकुरी इनाम दिलहा आहे त्याचे इनामंतीचे खुर्दखत आपणा-पासी आहे हे मनास आणिले पाहिजे म्हणौऊनु खुर्दखत दाख + + + खुर्दखत बिनाम कारकून व देशमुख पाा मजकूर सन + + + सलासीन अलफ पाा छ ११ माहे जमादिला-खर तेथे मजकूर जे + वज बदल धर्मादाऊ इनाम मोरेस्वर गोसावि यासि इनाम ( जमी ) न चावर -11- निम गजशरायेनी देखील नख्त० व खर्चपटी व पायेपोसी व सैलबैल ताा ठाणे व ताा देहाये कुल० दर सवाद मौजे मोरगौ जमिनेपैकी अजराम-हामती दीधले असे देखील बावा सदरहू दुमाले कीजे हद० हुजूर लिहीणे तालीक० हर साल० अवलाद० यैसैं खुर्दखत आहे याप्रमाणे इनाम ( चा ) लांतो कुल० इनाम दिधला असोनु सैलबैल व मोईन सादिलवार निा ठाणे व गांवखर्च व तुटपटी व हाकदार व तूप कानूचे व पटीचे व हुमायूनपटी व हाली खड + + + पटीयाची तकसीम मौजे मजकुरीचे हुदेदार व मोक ( दम ) मागताती तरी या पटियाची तकसीम सालाबाद नेघणे म्हणौनु कागद देविला पाहिजे म्हणौनु इही सांगितले ताा तुम्ही मौजे मजकुरीच्या हुरेदारास व मोकदमास लिहीणे जे मौजे मजकुरीचे वज कासेसी याचा इनाम बाद देऊनु व कडकासेवरी पटी करून गांवांची उगवणी करीत जाणे सदरहू पटीया ज्या यापासी मागताती त्या यांसि माफ केल्या असेती

\*याच मजकुराची, तारखेची व रस्तुमजम्यानेच लिहिलेली ३ पत्रें आहेत. त्यांचें सार पुढें दिलें आहे—

अ. क्र.	आधि. व प्रदेश.	गांव व उत्पन्न	गोसावा व वास्तव्यस्थान
१	कार व देसु व अदि माा भूर्तजाबाद	काा चेरुल दरोज लारी २	मोरेश्वर गो ( मोरेश्वर )
२	,, ,, ,, ताा पाच माा सुरंजन	ताा ठाणे दरोज लारी १,,	,, ,,
३	,, ,, ,, माा इस्लमाबाद भिवंडी,	पाा कोरकोडा व काा मुखाड व देऊचे या पैकीं प्रत्येकी १ लारी	,, ,,



यासि जरीयार्चा तसवीस नेदणे पुढेही ज्या पटिया नव्या होतील त्याही माफ सालाबाद केल्या असेती त्याचीही तसवीस नेदणे हे आपला इनाम घरवाहो करितील अगर प्रजेसी लावितील तरी याचा उजूर तुम्ही न करणे यांसि वेठीबेगारीची हरयेक काही तसवीस नेदणे औलादं दर हर० या कागदाची तुम्ही तालीक० ( ष. मो. ) ( फा. वा. शि. )

ले. ५८१८ }

{ श. १५६६  
इ. १६४४-४५

श्री.

मोरेश्वर

॥द अजर० मशु० आ० रा० ( फा. शि ) मलजी साबाजी राजे घाटिगे साहेब दाम० ब० हुदे० वा मोक० मौजे नायेगाव पाा पुणे मालुम बाद सुा सन खमस अबैन अलफ आवल जमीन चावर -॥- नीम गजशराई दरवज बदल इनाम बो मोरेश्वर गोसावी सो क्षेत्र-यासि आजरामन्हामत दर सवाद मौजे मजकूर देखील माहा० व बाजे० व साइरे० व नकदी० कलमी० इसमी० दो पायेपोसी व खर्चपटी व सेलबैल व सेख वा पाडेवार वा हक देसमुखी व बाजे हकदार व येन जिा ता ठाणा व ता देहाये कुल० दो घिऊ व गला व कडबी दिल्ले आसे हदमाहा० यास हिदू० मुसलमान० दरसाला० औलाद० (नि) मोर्तब ( ष. मो. ) तालिक मीर्तब

ले. ५१९ }

{ श. १५६६  
इ. १६४४-४५

श्री.

द अजर० मशु० अ० रा० धारोजी राजे व राजश्री शकराजी राजे ( र. वा. फा. शि. ) मोहिते साहेबू खु० ता हुदे० व मोक० व रयानी मौजे नायेवाडी ता करेपाठार पाा पुणा सुा खमस अबैन अलफ जमीन निम चावर -॥- अवल कीर्द निमे गजशराई बिधे साटी दरवज बदल इनाम जमीन मन्हामत बो मोरेश्वर गोसावी क्षेत्र मोरेश्वर मोरगौऊ यास अजरामन्हामत दर सवाद मौजे मजकूर देखील माहा० व बाजे० व साइरे० नकदी० कलमी० इसमी० देखील खर्चपटी व पायेपोसी सैलबैल व सेख व सादिलवार व पाडेवार व हक देसमुख व देसकुलकर्णी व बाजे हकदार व येन जिनस ता ठाणे व तालुक देहाये कुलबा० देव घिऊ व गला व कडबी दिल्ले असे हद० यास हिदू० मुसलमान० दर हर० अलाद० (नि)मोर्तुब ( वा. मो. )

ले.५२० }

पौ {श. १५६७ आषाढ शु. ९  
इ. १६४२ जून २२

श्री,

( फा. वा. शि. )

आज दि० मा० इसलेमाबाद ब० हुदे०कर्याती मुरबाड देऊपे मा०मा बि० सुा सति  
अरबैन व अलफ हुजुरुन ख्या छ १७ मोहोरम सन खमस अरबैन व अलफ पौ छ ७ माहे  
रबिलाखर सन सति सादर जाले तेथे रजा + + + मोरेस्वर गोसावी सो स्थान मोरेस्वर  
हुजुरुनु मालूम केले जे आपणास इनाम गरीबगुरुबा आटारोटी बाा ख्या मलीक सेद रोज  
हुरुमुजी लारी तीनी ३८ जागा महसूल व जकाती हरयेक बाब  
का भीउडी लारी पाा कोरकोडा लारी

१८

१८

कर्याती मुरबाड देऊपे लारी

१८

येण्हेप्रमाणे दिधले आहे यावरी सवेच आपण कासीस गेलो तेथे बहुत दिवस होतो तेथे  
मागावयासी कोण्ही नव्हते याबदल भोगवटा जाला नाही हाली आपण कासीहून आलो  
माहालासी गेलो कारकून बोलिले हुजूर जाउन ख्या आणिजे तरी साहेबास मुकासा आर्जानी  
जाला आहे तेपासून भोगोटा जाला नाही नजर येनायेत फर्माउनु बाा ख्याप्रमाणे सदहू इनाम  
अजरामन्हामती ख्या मन्हामत केले पाहिजे साहेबाचे ज्यानश्मानास द्रा देऊन खुदातरस  
आसोनु गरीबगुरुबा आटारोटी देऊनु सबाबाचे काम आहे देबाचे सरंजाम होये मण्हुऊनु  
मालूम केलेत तरी बराये० हुजुरुन आजरा मन्हामत केले आसे बािा मोरेस्वर गोसावी सो  
स्थानक मोरेस्वर यासी आजरामन्हामती बाा ख्या मलीक सेद दरोज हुरुमुजी लारी ३८  
जागा महसूल व जकाती व हरयेक दस्तजांगा

कसबे भीउडी

पाा ( कोरकोडा )

१

१

कर्याती मुरबाड बुा

१

सदरहूप्रमाणे देविले आहे आदा करीत जाइजे दरम्याने गोसावी कासीस गेले होते  
त्याकरितां भोगोटा व तसरुफती नाही त्याचा उजूर न कीजे सदरहूप्रमाणे अजरामन्हामती  
केले आसे देत जाणे यासी मुसलमान आगर हिदू० दर हर० औलाद० म्हणऊनु रजा तरी  
बाा रजा कर्याती मजकुरीहून शा छ माहे ७ जमादिलोवलापासून दरोज लारी १८ हुरु-  
मुजी जागा महसूल व जकाती हरयेक बाबपैकी आदा करीत जाइजे १

ले. ५२१ }

{ श. १५६७  
इ. १६४५-४६

द अज दि० माहा० तपे पाच व० कार० व अदि० तपे चोप क० बदरापूर मा०  
 मुरंजन वि० सुा सीत अरबैन अलफ वेसर्मा मोरेश्वर गोसावी सो  
 स्थानक मोरेस्वर मालुम केले कीं आपणासी इनाम रोजमुरा बाा खुर्दखत  
 ( २ वा. फा. शि.) राा क्किता छ १७ माहे मोहरम मजमूं कीं मोरेस्वर गोसावी सो  
 स्थानक मोरेस्वर हुजरू येऊन मालुम केले जे आपणासि बदल इनाम  
 मजा गरीबगुरवा आटारोटी बाा खुर्दखत मलिक सेद दरोज लारी  
 हुर्मुजी १८ जागा तो चोप मामले मजा महसूल व जरीबे व जकाती  
 व हरयेक दस्तवाब पैकीं देविले यावरी सवेची आपण कासीस गेलो तेथें बहुत दिवस राहिलो  
 येथे सागावयासि कोण्ही नव्हते या बदल भोगवटा जाला नाहि दळि आपण कासीसून  
 आलो महालास गेलो महाली कारकुनास बोलिलो अमा कारकुनी रजा दिधली ने हुजरून  
 जाऊन खुर्दखत आणणें तरी साहेबासि तपे मजकूर मुकासा० ते पासून भोगवटा जाला  
 नाहीं नजर० बाा खुर्दखत प्रमाणे साहेबी सदरहू इनाम अजरामन्हामती करून खुर्दखत  
 मन्हामती केलीया साहबाच्या ज्यानइमानास द्वा देऊनू खुदातरस असोन गरीबगुरवासी  
 आटारोटी देऊन हे सबवाचे काम आहे ये बाबेस रजास होये म्हणौउनू मालुम केले बराये०  
 हुजरून अजरामन्हामती बाो मोरेस्वर गोसावी सो स्थानक मोरेस्वर यासि अजरामन्हामती  
 बाा खुर्दखत मलिक सेद दरोज लारी हुर्मुजी १८ जागा तो चोप मामले मजा महसूल व  
 जकाती व हरयक बाबि दस्तपैकीं देविले आहे अदा करीत जाणे दसम्याने गोसावी कासीस  
 गेले होते त्याकरिता भोगवटा जाला नाहि त्याचा उजूर न कीजे सदरहू प्रमाणे अजराम-  
 न्हामती केलें असे देत जाणे यासि मुसलमान अगर हिदू० औलाद० तुम्ही तालिक० पा  
 हुजूर सदरहू प्रमाणे ताा सालगुदस्त चालत आहे अखेर साली आपली पैवस्तगी जाहली या  
 करिता मोईन जागा करून दिधला नाहि तरी हाली साल नवे झाले आहे महाली कारकून  
 ठाणाचे ताजे खुर्दखताचा उजूर करिताति तरी खुर्दखत अवल साल पासून देवावयासि  
 मोईन जागा करून देवावया खुर्दखत होये म्हणौनु मालुम केले तरी मोरेस्वर गोसावी सो  
 स्थानक मोरेस्वर इनाम दरोज बाा खुा हुजराती दरोज हुर्मुजी लारि १८ पैकी वजा  
 जकाती लारी नीम -॥- बाकी तपे मजकूर नक्त महसूल पैकीं दरोज लारी हुर्मुजी नीम -॥-  
 देविले असे दर लारीस १॥ येकुण लारी २५०॥॥ यासि जागा मौजे साई लारी ५०  
 मौजे चोण लारी १०० मौजे कान्हेर देखील पाडा लारी ५०८ व मौजे सागावे लारी  
 ५०॥॥ सदरहू प्रमाणे अवल सालापासून देविले असे आदा करीत जाइजे तालिक०  
 नि मोर्तबसूद ( ष. मो.)

ले. ५२२ }

{ श. १५६८  
{ इ. स. १६४६-४७

श्री.

( फा. वा. शि. )

अज र० खुदा० का अ० का० सैद साहेब खुली० ब० कार० क० केलियाण व तो  
अबरनाथ मा० मुर ( जन ) सुा सबा अर्बन अलफ माा अनाम मोरेश्वर गोसावी सो  
क्षेत्र मोरेश्वर हुजुरू० आपणास इनाम बाा फर्मान हुमायुनु व खुर्दखत वजिरानी दरोज लारी  
१ येक कमस्त चालत होती यावरी बदरी जागा दिधला तेथे वाटणीच्या इनामदारास  
कांहीं पावत नाही त्याबरावरी आपणासही पावत नाही आपण फकीरफकरावदल लगर  
घातला आहे नजर० आपला इनाम देविला पाहिजे म्हणौनु तरी मोरेश्वर गोसावि यासि  
हुजुरूनु लारीची पाऊ लारी चौथी तकसीम करार करुनु देविला आहे विलाकसुरु यासि  
भादा कीजे यासि येक रुका गैर आदा हो नेदीजे अउलाद० दर हर० तालिक० ( नि ) मोर्तब  
( फा. वा. मो. )\*

रुजु सुरु  
निवीस

ले. ५२३ }

{ श. १५६८  
{ इ. १६४६-४७

( प्रतिपत् मु. )

रा० शांवाजी राजे दाम० ब० हुदे० ( लो ) णी बाराउ काडीयाची पाा सुपे बि०  
के सुहूर सन सबा अर्बन अलफ दरीविले सेकीन मोरेश्वर हुजूर० जे आपणास इनाम बाा  
फर्मा ( न ) वजिरानी दर सवाद मौजे मजकूर चावर गज शरायेनी १० प्रज येसु भोळी  
आहे ये बाबे पेश अजी आपण हुजूर येउनु अर्ज केला की भोगवटियाची ( पत्रे ) फितरतीमधे  
गेली म्हणौनु हुदेदार ताजिया खुर्दखताचा उजूर करिताती म्हणौनु अर्ज केला +  
सादर जाळें ते मौजे मजकुरास घेउनु गेलो माहालाहुदेदार उजूर करिताती की + अ  
इ की भोगवटे व तसरुफाती चालिली असेली तेणे प्रमाणे दुमाले करणे यावरी +  
खुर्दखते पाहिजेती म्हणौनु उजूर करिताती तरि दरीबाब याचबदळ पेश अजी अर्ज +  
भोगवटियाची खुर्द खते फितरतीमधे आपणापासुनु गेली आहेती ये बाबे हाली  
+ + अर्जदास्त लिहिली आहे येसीयासि नजर ऐनयेत फर्माउनु हुदेदार उजूर न  
करिता + देविले पाहिजे म्हणौनु मालुम केलें तरि मोरेश्वर गोसावी सेकीन मोरेश्वर यास

\* कागदाची पाठ चिकटविली गेल्यामुळें तेरीख वगैरे दिसत नाही.

इ( नाम ) + + णी न येक प्रज येसु देखील मह० व तमाम लवाजिमे व बेठिबगारे ( बे ) लकटी व जंगपटी व पायेपोर्सा व मेजवानी व मोहीमपटी व खर्चपटी व तेजेपटी व कारकुनी + प व फसेली व सादिलवार व हक लवाजिमे देसाई व सेटे व वाजे कुळबाव कुळकानु ( दु ) माळे करणे सदरहू प्रजेचे सेत हालीं मोजून हद० व नखत बाव + मलियावरीं वाडुनु लागले ठेपेच्या हिसेबे जे वैसली ते व गळा कमाविसेने येत जाईल + वास चावर दुमाले करणे दर हर० तालीक० दरम्यानेच भोगवटा व तसरुफाती तु ली आहे याचा उजूर न करणे (नि) मोर्तबु.

ले. ५२४ }

{ श. १५६८  
इ. १६४६-४७

(प्रति. शि.)

अजर० रा० सिवाजि राज दाम० व० हुदे० मौजे लोणी बाराउकरडीयाची पा सुपे वि० सुा सबा आरबैन अल्फ मोरेश्वर गोसावी सो मोरेश्वर हुजूर० आपणासि इनाम जमीन चावर १ येक दर सवाद मौजे मा बा सनद पेशजी खा आहे तेथे लिहिले आहे जे सदरहू जमीन चावर कुल० देखील पटिया हाल व पेस्तर दुमाले करणे जैसे असता हाली मौजे मजकुती तेजीपटी घातली आहे याचि ता सदरहू चावररावरी आली आहे ते आपले दुमाले करीत नाहीत उजूर करिताती ये वावे सरजाम होये. तरी मोरेश्वर गोसावी सो मोरेश्वर यासि सदरहू जमीन चावर येक कुळबाव कुळकानू देखील पटिया हाल व पेस्तर दिधले असोन सदरहू उजूर करिता हाली सदरहू तेजी पटीची ता याचे इनामावारी आली असेली ते याचे दुमाले करणे उजूर न करणे तालीक० (ष. सी )

ले. ५२५ }

{ श. १५६२ चैत्र व. १  
इ. १६४७ एप्रिल १०

(फा. सु. व. मज०)

ब कार० व देस० व अर्धा० मुर्तजाबाद उरुफ चौल वि० सुा सन सबा आरबैन अल्फ दरीविले मोरेश्वर गोसावी क्षेत्र मोरेश्वर हुजूर० आपणास इनाम बदल लंगर आटारोटी फकीर फुकिराना दरोज लारी हुस्मुजी २५ दोनी जागा माहासूल जरीये व जकाती व हरयेक बाव कसवे मजकूर पैकी देणे अजरामन्हमती खाने अजम रुस्तुमे जमा वा खुदखत छ १७ माहे मोहरम सन खमस दिधले आहे व वा फर्मान हुमायून अजरामन्हमत दिधले आहे तेणेप्रमाणे सन सीतामध्ये अ + सालापासून भोगवटा तसरुफत चालत होती तो मामे

मजकूर साहेबास मुकासा० महाली कारकून ताजे खुर्दखताचा उजुरू करुं लागले आपले इनाम आपले दुमाले करीत नाहीत तरी साहेबी नजर० कारकीर्दी रस्तुमेजमा सन सीतामध्ये जैसे चालिले आहे तेणेप्रमाणे इनाम अजरामहमत केलिया साहेबाचे ज्वानइनामास द्वा देऊन गरीब गुरिबास आटारोटी घालून सबावाचे काम आहे सदरहू इनाम बिलाकुसूर मन्हामत केली पाहिजे व सरंजाम होय म्हणुऊनू मालूम जाले वाराये० मोरेश्वर गोसावी सेकिन क्षेत्र मोरेश्वर यास इनाम अजरामन्हामत बदल लंगर अटारोटी फकीरफकीराना दरोज लाहारी हुर्मजी दोनी २४ जागा माहासूल व जरीबे व जकाती व हरएक दस्तबाब कसबे मजकूरपैकी बाा खुर्दखत रस्तुमेजमा व फर्मान हुमायून दिघला असे कारकीर्दी रस्तुमेजमा सन सीतामध्ये जैसा भोगवटा रुसकाती चालिले असेली तेच प्रमाणे दुमाले कीजे त्याचा मुकासा अमानत केलियावरी ते तरीखेपासून भोगवटा तुटली असेली त्याचा उजुरू न कीजे सदरहू इनाम हुजरून अजरामन्हामत केला असे येक जरीयाचा कुसूर न कीजे पेशजी इनामाती केली आहे ते दुरी करून इनाम मन्हामत केली असे बिलाकुसूर दुमाला केले असो दुमाले कीजे पेस्तर याची फिर्यादी येऊं न दीजे औलाद० दर.हर० तालीक० सदरहू इनामास मुसलमान अगर हिंदू० तादानद रुजु सुरनिवीस तेरीख १४ माहे रबिलावल

ले.५२६ }

{श. १५६८ फाल्गुन.  
{ इ. १६४७ मार्च

श्री.

(फा.वा.शि. व मज.)

अजर० खुदा० खान आली० खान रणदुलाखान खु० ब० कार० देस० आदि०  
( फारशी तपे पांच मा० मुरंजन उा कलियान सुा सबा आबैन आलफ मोरेश्वर गोसावी स्थानक मोरेश्वर हुजुरु० आपणास इनाम देणे वाटोळा खान रस्तुमे जमासाहेब बाा खुा आजरामन्हामत सन खमस आबैन शिक्का) आलफ दरोज लारी हुर्मुंजी एकी १ जागा तपे चोण मामले मा बाा महसूल व जरीबे जकाती व हरएक दस्तबाबपैकी दिघला बदल आटारोटी गरीब गुरुबा दिघला खुा घेऊनु आपण माहालास गेलो महाली खुा दाखवुनु महालीचे भोगवटे खुा घेतले ते घेऊनु तपे चोणेसी गेलो बाा खुा तसरुफाती होवी तलग अखेर साल जाले ते साली काही भोगवटा पाा पडले नाही दुसरे साली तसरुफाती होवी तलग माहाल साहेबास मुकासा अर्जानी जाला साहेबाचे कारकून माहालास आले त्यासी बोलता साहेबाच्या ताजा खुर्दखताचा उजूर करु लागले यावरी आपण साहेबाचे बंदगीस ताज्या खुा बदल आपला मुतालीक पाठविला होता थामा साहेबाचे खुा जाले नाही आपण रजीस होऊनु स्थानक मोरेश्वरास गेलो साहेबाचे बंदगीस यावया ताकत जाली नाही आपण खुदातरस आहे सदरहू इनाम खुा देवाविलिया ते घेउनु त्याचा आटारोटी गरीबगुरुबास वांटून

देईन सबाबाचे काम आहे तरी साहेबी नजर० सदरहू इनाम अजरामन्हामत दरोज लारी हु-  
मुजी एकी १ आहे तेणेप्रमाणे मोकर केली पाहिजे दरीबाबे खुा होये म्हणोन मालुम जाले तरी  
मोरेस्वर गोसावी स्थानक मोरेस्वर यासि इनाम अजरामन्हामत बाा आटारोटी गरीबा-  
गुल्बा दरोज लारी एक हुमुजी १ जागा तपे चोण मामले माा महसूल व जरीबे जकाती  
व हरयेक दस्त जागा पैकी बाा खुा खान रुस्तुम जमा साहेब दिधले आसे तेणेप्रमाणे  
दुमाल करणे कारकीर्दी खान रुस्तुमे जमा व साल गुा भोगवटा जाला नाही याचे उजूर न  
कीजे सदरहू इनाम अजरा मन्हामत दिधले आसे दुमाले कीजे जरीयाचा उजूर न करणे  
औलाद० दर हर० तालीक० यासी मुसलमान आगर हिदु० मोर्तबसुद ( षट्कोनी मोर्तब )

रजु सुरु

निवीस

तेरीख माहे सफर

ले. ५२७ }

{ श. १५६९ वैशाख शु. ४  
इ. १६४७ एप्रिल २८

( शिवाजीचा 'प्रतिपद' शि. )

अज २० रा० सिवाजी राजे दाम० ब० हुदे० व मोक० मौजे लोणी बाराऊ करडीयाची पा.  
सुपे बि० सुहूर सन सबा अबैन अलफ दरीविले मोरेश्वर गोसावी सोकिन मोरेश्वर हुजूर० आप-  
णास इनाम जमीन चावर सुल ( तानी ) येक दर सवाद मौजे मजकूर बाा फर्मान हुमायुन  
व खु ( देखत ) वजिरानि कारकीर्दी दरकारकीर्दी देखील मह० व तमाम लवाजिमे व वेटी  
व बेगारी व फर्मायेसी + + ( बेले ) : कटी व जंगपटी व पायेपोसी व मेजवानी व मोही-  
मपटी व खर्चपटी व तेजीपटी व कानुनी व कर्दाम व जदीद व तूप व फसेली व सादिलवार  
व हकलवाजिमे देसाई व सेटे व बाजे कुल० नकदी व येनजिनसी भोगवटे व तसरुफाती चालिले  
आहे भोगवटेयाची खुर्दखते फितरतीकरिता आपणापासुनु गेली या बदल कितेक साल  
भोगवटा तुटला आहे हली मौजे मजकूर साहेबास सुकासा० माहाली हुदेदार ताजिया खुर्द-  
खताचा उजूर करिताती दरीबाब नजर० सदरहू इनाम दुमाले करावया हुकूम फर्माविला  
पाहिजे बिनाबरा० मोरेश्वर गोसावी यासि इनाम जमीन चावर सुलतानी सेत येसू रयेती  
( येवें पूर्वाप्रो इनामाचें वर्णन ) देखील पेश अजी बाब जली असेली ते पेस्तर जे बाब होईल ते देखील  
दुमाले केली असे माहाली भोगवटे व तसरुफाती ( वाजे ) रानी कारकीर्दी दर कारकीर्दी जैसे  
चालिले असेली तेणेप्रमाणे मनास आणोनू दुमाले करणे दर हर० तालीक वेऊनू मोर्तबु सुद  
तेरीख २ रजु सुरु ( निवीस )

रविलाखर



ले. ५२८ }

{ श. १५६९ ज्येष्ठ शु. १  
इ. १६४७ मे २७

( फारसी मजकूर )

अजर० खुदा० खान आली० १ खान आजम रणदुलाखान दुयाम० व० कार०  
( फा. व देस० व आधि० तपे पाच मा० मुरजद उा कल्याण बि० सुा समान  
शिका ) आबैन अलफ बा मोरेस्वर गोसावी सो क्षेत्र मोरेस्वर हुजूर० आपणास  
इनाम बा लंगर आटारोटी फकीरफुकीरा गरीबगुरुब दरोज लारी हुरमुजी  
येकी १ जागा नख्त व जरीबे जकाती व हरयेक दस्त जागा तपे चोण मामले मजकूर पैकी  
देणे अजरामन्हामती बा सनद खा आहे दरी बाब ताकीद खा येकदोनी साल गुा सादर  
आहेती आमा माहाली कारकुनी बा सनद सरंजाम करून जागा सरस नेमुनु देऊनु सदरहू इनाम  
लंगरखैरातीचे काम चाली लाविले नाही म्हणौनु तरी मोरेस्वर गोसावी क्षेत्र मोरेस्वर यासी  
इनाम बा लंगर आटारोटी फकीरफुकीरा गरीबगुरुब दरोज लारी हुरमुजी येकी १८ सदरहू जागा  
तपे चोण नख्त मा व जरूबे व जकाती व हरयेक दस्तजागपैकी अजरामन्हामती बा खा सनद  
सादीर असौन दरी बाब येक दोनी ताकीद खा सादर आसतां सरंजाम होत नाही याचा  
काये माना आहे आता खुर्दखत देखताच इनामदार माइलेचा सदरहू इनाम दरोज लारी  
हुरमुजी येकी सदरहू लिहिले जागा पैकी बिलाकसुर रोज बरोज आदा करीत जाणे खैराती  
लंगराचे काम आहे हरगिस लंग पडो ने दीजे येक रुका गैर आदा राहो ने दीजे व पेस्तर  
याची घडी घडी फिर्यादी येऊ ने दीजे कुल इनाम कमज्याजती सिस्त करून माहालास खा  
आगर इशारती सादर जाली तरी याच्या इनामास इस्कील व उजूर करणे बाजीत नाही  
बेकुसुर याचा इनाम सदरहू लारी हुरमुजी येक साल बसाल समुदी लारी रोज बरोज आदा  
करीत जाणे यासी सदरहू लारीस येक सरस जागा महालीहून तपे चोण पैकी मोईन करून  
देणे हे देणे खुदा जरूर रजा आहे यास रंजास न कीजे औलाद० दर हर० तालीक० यास  
जो कोण्ही इस्कील० पा हुजूर रा कारकून मोर्तबु सुद (वा. मो.)

रुजू दफतर

खास

तेरखि २९

रविलाखर

रुजू सुह

निवासि

माहे

रविलाखर

वार

ले. ५२९ }

{ श. १५६९ आषाढ  
इ. १६४७ जून जुलै

( फा. वा. शि. )

अदाथाजी ? इजत असा ( र ) बाजी कार० मा० इसलमाबाद उरफ भिवडी सु॥  
समान आबैन अलफ + प्रज उकी दरिविला खुर्दखत हजरती नबाब किवलगाही हे



बुसादत जाले..... मोरेस्वर गोसावी सा क्षेत्र मोरेस्वर यासि इनाम रो ( जि ) ना  
 हुसुजा लारी ३ बा फर्मान खा रुस्तुमे जमा + मामले मजकूर रवा असे बा  
 कसबे भिउडी बा महसूल व प्रा कोरकोडा बा मा व जरीबे व जकाती  
 जरीबे व जकाती व हरयेक बाबे व हरयेक बाब पैकी १  
 पैकी लारी १  
 ता मुरवाड देऊपे मा व जरीबे  
 व जकाती व हरयेक बाब पैकी लारी १

येणे प्रमाणे सदरहू इनाम अजराम-हामत केले असे कारकीर्दी रुस्तुमे जमा दर साले  
 सन सीत मधे भोगवटा तसरुफाती चालिले असेल तेणेप्रमाणे दुबाला केले असे दुबाला कीजे  
 म्हणउनु तरी इनाम सदरहू मोरेस्वर गोसावी याचे दुमाले केले असे मी उ म (ग) ला सा  
 हजरत होनुपैकी सीस्त प्रमाणे आदा कीजे असल खुर्दखत माहालास पाठविले असे तालिक०  
 दरी बाब अज ई फिर्यादी येऊ न दीजे ता आज तेरीख माहे जमादिलाखर

ल. ५३० }

{ श. १५६९ मार्ग शु. ७  
 { इ. १६४७ नोव्हें. २३

अजर० रा० सिवाजी राजे दाम० ब० कार० ता कन्हेपठार पा पुणे बि० (सुा )  
 ( रवा सुद ) समान अबैन अलफ दरीविले श्री मोरेस्वर गोसावी सेकिन मोरगाड ता मजकूर  
 हुजूर० आपणास इनाम दर सवाद मौजे मजकूर चावर निमे-॥- देखील नख्त० व खर्चपटी व  
 पायेपोसी व सेलबैल ता ठाणे व ता देहाये दिव्हा आहे तेणेप्रमाणे चालत होता दरम्यान  
 सन खमसा कारणे मौजे मजकुरीचे हुदेदारी व मोकदमी इस्कील करून सेलबैल व मोईन  
 सादिलवार निा ठाणे व गावखर्च तुटपटी व हकदार व तूप कानूचे व पटीचे व हुमायून  
 पटी व बेले खेडाच्या पटियाची तकसीम मागत होते म्हणोन सदरहू हकीकती मा दादाजी-  
 पंत सुभेदार त्यासी गोशगुजार केली त्यावरून पंडित माइलेने सनद दिधली होती कीं  
 मौजे मजकुरीचे अज कासेस सदरहू इनाम बाद देऊन वरकड कासेवरी पटीकरून गावांची  
 उगवणी करीत जाणे कुलबाब पटीया माफ केल्या असेती पेस्तर नव्या होतील त्या साला-  
 बाद माफ केल्या असेती इनाम सेत घरवाहो कारितील अगर प्रजेसी लावितील त्यासी वेठी  
 बेगारी हरयेक बाबे येक जरीयाची तसवीस न देणे म्हणोन सनद दिधली होती तेणेप्रमाणे  
 ता साल गुा तसुरफाती चालिली हली साल मा कारणे सदरहू ठाण्याबाबे व गाव निा  
 पटिया नख्त व येन जिनस पटीकरून इनामतीच्या सेतावरी पटीची ता घातली आहेत दरी-  
 बाब सरंजाम होये बिनबा रा० सदरहू इनाम देखील नख्त० व खर्च पटिया व पायपोसी  
 व सेलबैल ता ठाणे व ता देहाये देा मोईन सादिलवार बाबहाये निा ठाणे व  
 गावखर्च तुटपटी व हकदार व तूप कानू व खा व हुमायून पटी कडबे व वेठी व बेगारी  
 व बाजे पटिया हाल व पेस्तर कुल० दिधला असे ता साल गुा सदरहू प्रमाणे चालिले असोन  
 साल मजकुराकारणे इस्कील करणे काये माना आहे हली एक जरीयाची तसवीस न देणे

दर हर० औलाद० पेस्तर फिर्यादी येऊ न देणे असेली श्री मोरेस्वर गोसावी या पासी परतून देणे मौजे मजकुराचे मोकदमे हली पटी घातली आहे त्याची तसवीस न देणे पेस्तर यासि येक जरीयाची तसवीस लागो न देणे सदरहू इनाम मौजे माचे अजकासेपैकी अजी बाद देऊन बाकी कासेवरी पटी + + जाणे तालीख मोर्तब सुदु ( ष. को. )

रुजु सुरु  
नीवीस

तेरीख ६ माहे जिलकादि  
जिलकादी

रुजु सुरु सुद

ले. ५३१ }

{ श. १५६९ पौष शु. १  
इ. १६४७ डिसे. १६

( प्रतिपद् मु. )

\*अजर० रा० सिवाजी राजे दाम० ताा मोक० मौजे मोरगौ ताा कन्हेपठार पाा पुणा बि० सुा समान अबैन अलफ अर्दास छ २० जिलकादी राा छ २८ मीनहु मजमू की साहेबाचे रजे बरहुकूम राजश्री मोरेस्वर गोसावि यासि इनाम सेत नाा वाट वडगौ थल थोपटीयाचे कास रुके १ राा गोसावि याचे दुमाले केले देखील नख्त० गला व कडबा + + + कुल० सदरहू इनामती आज कास सालबाद देउमू येक जरियासि तसवीस लागो नेदू म्हणोन लिहिले मालूम जाले सदरहू इनामास येक इ इस्कील न करणे खुा प्रमाणे दुमाले करणे तालीक० मोर्तब सुद ( ष. सी. )

रुजु सुरु  
नीवीस

तेरीख २९ माहे जिलकादी  
जिलकाद

रुजू सुरु सुद

\*याच तारखेचीं, मजकुराचीं व शिवाजीनेच मोरेश्वर गोसाब्यांस दिलेलीं आणखी २ पत्रें. आहेत त्यांचें सार पुढें दिलें आहे.

अधि. व अधिकार-प्रदेश

१ मोक मायेवाडी ताा कन्हेपठार पाा पुणें

गाव व जमीनीचें वर्णन

मायेवाडी -॥- चावर थल वागटेंभी कासरुके

६ प्रज माहाराजी कनकोजी जगथाप

नायगाव थळ परीटकुणें -॥- चावर

टके -१६ प्रज नागोजी तुकोजी बोरकर

२ " नायगाव "

ले. ५३२ }

{ श. १५६९ पौष शु. १  
इ. १६४७ डिसें. १६

[ शिवाजीचा अष्टकोनी अस्पष्ट शिक्का ]

अज र० रा० सिवाजि राजे दाम० ब० कार० ता कन्हैपठार पाा पुणा बि० सुा  
रवा समान अबैन अलफ अर्दास छ २५ जिलकादी रा छ २८ मिनहू मजमून की  
सुद साहेबाचे रजेप्रमाणे राजश्री मोरेश्वर गोसावी यासि इनाम मौजे मोरगौ  
थोपटियाचे पटीपैकी जमीन कास रुके ८७ साती दुमाले केले व मौजे मायेवाडी चावर गज  
शरायेनी निम प्रज मल्हारजी जगथाप थल वागटेभीपैकी जमीन पोलीज चावर निम -॥-  
येकुनु कास रुके ८६ सा दुमाले केले व मौजे मायेगौदेऊ चावर गजशरायेनी निमे थल  
परीटधूण मिा रुके -१६ पैकी मधील पाची चावर निमे -॥- येकुनु कास रुके ८६ प्रज  
नागोजी बोरकर दुमाले केले असे सदरहू इनाम सेतावरी अवल सालापासुनु सालमजकुरीची  
पटीची ताा अली असेली ते दुमाले करणे म्हणौनु रजा तरी इनाम सेतावरी पटीची तकसामि  
आली होती ते दुमाले केली

मौजे नायेगौ टके

मौजे मायेवडी

४॥॥८॥

५॥॥

येकुनु टके १०॥८॥ दाहा व आठ बतिस रुके दुमाले केले म्हणौनु लिहिले मालूम जाले  
पेस्तराहि त्याचे सेतावरी पटी येईल ते पाडेवारी कुलबाब त्यांचे दुमाले करणे छ २९  
जिलकादी मोर्तब सुदु ( अस्पष्ट ष. सी. )

तेरीख २९ माहे जिलकादी

रुजु सुरु

जिलकादी रुजु सुरु सुद

रानिवीस

ले. ५३३ }

{ श. १५६९  
इ. १६४७-१६४८

( शिवाजीची प्रतिपद् मु. )

अजर० रा० सिवाजि राजे साहेब दाम० ब० कार० व देस० पाा पुणे विदानद  
सुा समान अबैन आलफ बाो राजश्री मोरेश्वर गोसावी क्षेत्र मोरेश्वर हुजूर० आपणास  
इनाम देणे माहाराजाचे दर + + ..... गजशरायेनी चावर येक येकूनु कास रुके ८७  
ताा कदीम इनामपटी गोयाजी थोपटे यासेजारील वरील पटी वाट नर्जाक  
मौजे माा जमीन गजशरायेनी निम -॥- वडगाउ थल थोपटपैकी जमीन चावर  
येकून रास + + नाम (-॥-) येकून कास रुके ८३॥  
येणेप्रमाणे माहाराजे दिधले आहे तेथें आपण + + करौनु कीर्दी करौनु तेथील धाने निघेल  
ते ब्राम्हणमुखी घालून महाराजासी कल्याण चितोन व सदरहू इनामामधे आपण विहीर  
पाडोनु सागे सबाजी लाऊनु व केली व आबराई व बाजे झाडझाडोरा रा + + झाडे लावुनु  
बागाईत करून तेथे जे उत्पन होईल ते सर्वोत्तमास अर्पून महाराजास आसीरवाद

देऊनू तरी येबाबे खुर्दखत दीधले पाहिजे + + + हरयेक बाब तोसीस व मौजे मजकुरीची तोसीस न लगे जैसे केलें पाहिजे व मौजे मजकुरीचे हुदेदार व मोकदम आपला इनाम कुलबाब कुलकानू दुमाले असोनु सेलबैल + + + सादिलवार व हकदार निा ठाणा व सेव व गावखर्च व तूटपटी व तूप व कडबा कानूचा व सुदर ठाकूर व गवता व बाब ताकल व मौजे मजकुरी अज बेरीजहून जाजती खडणीया होत आहेती व हुजरून ज्या नव्या पटिया होत आहेती त्याची तकसीम [आ] पणापासी सेतावरी मागताती तरी आपणापासी सालाबाद सदरहू पटी व आवाजेवा कुल दुमाल केला पाहिजे म्हणौउनु मालुम केले वराये. आणौउनु राजेश्री मोरेस्वर गोसावी क्षेत्र मोरेस्वर यास इनाम बदल धर्मादाउ हुजरून अजरामन्हा [म] ती दर सवाद मौजे मोरगाउ मा मजकूर [येथें वरीलप्रमाणें इनामाचा तपशील] येणेप्रमाणे कुल० दिधले आहे तैसे राजश्री घरी चाकर व बैल ठेऊनू घरवाहा जिरात करितील आगर सदरहू इनामामध्ये विहीर पाडूनु बागाइत करितील साग बजी व केली आबराई व बाजे झाडझाडोरा व फुलझाडे लावितील तेथे जो उपन निघेन तो कुल हुजरून याचे दुमाला केला आहे तुम्ही ठाणाहून एक जरियाची तसवीस लागू न देणे व को मजकुरीचे गावसमधाची एक जरियाची तसवीस लागू ने दणे व यास इनाम कुल० दिधला असोनु मौजे मजकुरीचे हुदेदार व मोकदम यापासी सेलबैल व मोइन सादिलवार व हकदार निसबत ठाणा व पेठ गावखर्च तूटपटी व तूप कानूचे व सुदर ठाकूर व बाब नवकल व गवत व वेठ व मौजे मजकुरी अज बरेजेहून जाजती खडणी होत आहेतनी व हुजरून जा पटिया होत आहेतनी (अपूर्ण)

ले. ५३४ }

{श. १५६९  
{इ. १६४७-४८

देणे बा रम × × × × ×

खुर्दखत

( प्रतिपद मुद्रा )

... .. सिवाजी राजे दाम० ब० कार० व देश० पाा पुणे बि० सुा समान अबैन अलफ वा... .. स्वर गोसावी क्षेत्र मोरेश्वर हुजूर० ... .. यासि गाई दाहावीस आहेती तेणे करून.....ब्राह्मण अतीत अभ्यागतास पावते .....गाईस चारावयास रान नाही हमशाई गा.....गेलीया गुराची निगा होत नाही + + अतीत ब्राह्मणास पावणार नाही महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती गाईचा प्रतिपाल केलिया बहुत पुण्य आहे येसीयास आपला × × दर सवाद मौजे मजकुरी आहे त्यास सेजारी मुतसील पटी पडी ना वाट वडगौऊ कास रुके ८३ आहे अमा नाकीर्दी पडिली. आहे साल मजकुराकारणे प्रतापेस उखते प्रजेस लाविले आहे महाराज कृपाळू हो...सदरहू पटी इनाम दिधलिया गाईचा प्रतिपाल करून कल्याण चितून दरीबाब सरंजाम होये

बिनाबरा० मेरे [स्वर] गोसावी याच्या गुरास X X नरसपत पडी सेत  
 ( दरसवाद मौजे मोरगौळ ) माईलेच्या इनामतीच्या सेता नजीक वाट वडगौळ कास  
 रुके ८३ तीन थल थोपटियाचेपैकी इनाम दिल्या असे तेथे गुरे चा.....याचा उजूर  
 न करणे सदरहू थोपटियाची पटी कास रुके ८३ तीन यावरी + सा रयेतीने इस्ता-  
 ब्याने सेत लाविले आहे तेणे.....दरहरसाल देत जाणे पेस्तर + काम पुरवल्यावरी  
 सदरहू पटीवरी नख्त बाबे लागरे जे हिसवे जे येत जाईल तेवढाला महसूल तूप व कडबा व  
 वेठी व बेगारी व बाबहाये बीा स इनामतीचे कुल० रयेतीस मजुरा देऊ गोसावी यास येक  
 जरियाची तसवीस नेदणे सदरहू पटी इनामती (आज माहे)साले द देणे सेताची हद०.....  
 खुर्द० औलाद० तालीक० मोर्तब सुदू(मर्या. सी.)

रुजू सुरु  
निवास

ले. ५३५ }

{ श. १५७० भाद्र० शु. १५  
इ. १६४८ आगष्ट २३

( प्रतिपद् मुद्रा )

अज र० रा० सिवाजीराजे दाम० ब० तिमाजी बापूजी तरफदार तरफ कऱ्हेपठार पा  
 पुणा बि० सुा तिसा अबैन अल्फ मोरेश्वर गोसावी साो श्री यासि मौजे नाये-  
 गौ व मौजे माये ( वाडी ) अजरामऱ्हामती इनाम आहे खुर्दखतप्रमाणे साल गुा कुल०  
 दुमाला पडिले असोनु सालमजकुरी सिस्ती केलि याची तकसीम याचे प्रजेवरी आली  
 ते तरफदारे तहसील केली म्हणोनु हुजूर मालूम जाले तरी साल गुा प्रमाणे कुलबाब याचे  
 दुमाले करणे उचापती केली असेल ते फिराऊनु दीजे पेस्तरहि याचे इनामासि येक जरा तस-  
 वीस नेदणे पडिले पान त्याचे दुमाला करणे मोर्तब सुद

तालीक० मोर्तब सुदु  
तेरीख १३ माहे साबान.

रुजू सुरु  
निवास

ले. ५३६ }

{ श. १५७०  
इ. १६४८-४९

अज र० रा० सिवाजी० राजे दाम० ब० कार० व देस० पा पुणे सुा-  
 तिसा अरबैन अल्फ बाो राजेश्री मोरेश्वर गोसावी क्षेत्र मोरेश्वर हुजूर० माहाराजे आप-  
 णासी ++ अजरामऱ्हामती जमीन चावर गज शरायेनी येक १८ येकुनु कास रुके -1- बारा ता  
 मायेवाडी प्रज मल्हारजी जगताप थल मौजे नायेगाव देवाचा प्रज नागोजी बोर-  
 बागटेंभीपैकी जमीन गजशरायेनी नाम कर स्थल परीट + + पैकी जमीन चावर  
 येकुनु कास रुके ८६ गजशरायेनी नाम -11- येकून कास रुके ++  
 येणेप्रमाणे माहाराजे अजरामऱ्हामती दिधला असे ते खुर्दखती मजमूं की चालती

कास प्रमाणे जे याचे प्रजेवरी + + ळ ते दुमाले करणे जैसे असोनु महाली कारकून देहाये मजकुरीचे जमीन कुली याचे अज कासेवरी नक्तबाब वाटणी + व कासेवरी आलें तें दुमाले करुनु दस्तमलिक खर्च लिहिला चालती कासप्रमाणे आपणासी जो अदा जाला त्यासी जमीन + + णी प्रमाणें बेरजि मजुरा देउनु वरकड बाकी आपणावरी काढिली तरी हे देणें महाराजाचे आहे आपण सर्वोत्तमाचे + + करुनु सर्व काळ माहाराजास कल्याण चिंतितो माहाराजे कृपाळ होऊनू मौजे मजकुरी चालती कास सालाबाद लावगण जैसे जे गावामध्ये होत जाईल ते आपले प्रजपासी सदरहू कासेची उगवणी होत जाईल नक्तबाब नक्तयाती व + देसमुखपटी व खर्चपटी व पायेपोसी व भेटी मोईन सालदिलवार व पाडेवारी व हकदार व तेजापटी व मोहीमपटी व सुदर ठाकूर व गवत व वेठे व खर्चखेरीज पुढे ज्या पटिया सालाबाद होतील त्या गाव निसबती व ठाणे निसबती + व कीर्दी लावगण प्रमाणे गावामध्ये उगवणी जैसी कासेवरी होते तेणेप्रमाणे आपले कासेवरी ताा येईल ते आपले दुमाले कुली ( केली आहे ) बाकी आपणावरी काढिली आहे ते माफ केली पाहिजे म्हणौनु मालूम केले मालुमाती खातिरेस आणौनु राजेश्री मोरेस्वर गोसावी क्षेत्र मोरेस्वर यांस इनाम हुजरुनु अजरामन्हामती ( येथें वरच्यासारखा इनामाचा तपशील ) येणेप्रमाणे देखील नक्तबाब कुल सदरहू बाब निसबती ठाणे व निसबती देहाये देखील बाजे पटिया पेस्तर व हाल होतील त्या कुल देहाये मजकुरी कीर्दी लावगण सालाबाद होत जाईल ते कुल दुमाले करणे म्हणौनु खुर्दखत सादर असोनु तुम्ही ऊजूर करुनु जमीन कुलि यावरी अज कासेवरी वाटणी करुनु जे नक्त आले ते दुमाले केले वरकड बाकी गाव निसबती दिला तरी खुर्दखती रजा यैसी असोनु तुम्ही दरम्याने अमल जैसे करणे हे तुम्हांस कोणे फर्माविले होते यावरुनु काये + + आतां खुर्दखत अहडतेचे देहाये मजकुरी सालाबाद जैसे कीर्दी लावगण लागले ठेपेचे हिसेब होत जाईल ते + + याचे कासेवरी पडले पानाची बेरीज बैसेली नक्तबाब कुल व सेलबैल व सरदेशमुखीपटी व मोईन सादीलवार व + + पाडेवारी व बाजे कमावास व सुदर ठाकूर व तैवज व गवने व वेठे व पटिया हाल व पेस्तर गाव निसबती ठाणे निा देहाची + + ईल ते याचे दुमाले करणे दस्त मलिबे झडतीस कीर्दी लावगण प्रमाणे जे बैसेली तेणे प्रमाणे खर्च लिहिणे व साल गुा देहाये मजकुरीवरी जमीन दुमाला अज कासेवरी वहाणी करुनु हिसेब केला आहे त्या हिसेबयावरी गावनिसबतीने बाकी काढिली होती ते यास माफ केली असे याच्या नावे खर्च लिहिणे व देहाये मजकुरी अज कास जुमला आहे यासी सालाबाद लावगण करु + + तुटत असेल उरले कासेवरी उगवणी करीत असाल तेणेप्रमाणे याचे कासेवरी येईल ते दुमाले करणे जे जमीन + + मध्ये लावगण करिता तुटत असेल त्या खेरीज नक्तबाब कुल देहाये मजकुरी होऊन पुरवणी करुनु देत असाल त्या + + पुरवणी येईल ते तकसीस याचे कासेवरी येईल ते हुजरुनु दुमाले केली असे तुम्ही दुमाले करणे. व मौजे नायगावु येथील कुणबी गोसावी याच्या इनामास हरकती केली की अज कास रुके ८६ त्यामध्ये कीर्द रुके ८३ जैसे म्हणती म्हणौनु मालूम केले तरी हुजरुनु काली पोलीज कीर्दी जमीन मन्हामती केली असे जैसे म्हणौनु दरम्यान उजूर करुनु इनामास खलेल



करणे काय रुजू त्यास ताकीद केली पाहिजे आतां खुर्दखत अहडतेचे गोसावी यास इनाम-  
कीर्दी काली रुके साहा दिवले आहे तेणेप्रमाणे दुमाले करणे इनामामध्ये कीर्दी करिता रुके  
८३ नाकीर्दी राहिली रुके ८३ X X हाली खालीसा सेत प्रजेची वहाती कास त्यामध्ये रुके  
८३ देऊनु कीर्दी लावण रुके साहा दुमाले करणे एक जरी याचा उजूर नकरणे पेस्तर फिर्यादी  
येऊ नेदणें दर हर० औलाद० सदरहु इमानास हिदू० व मुसलमान० तुम्ही तालिक० वेठी  
बिगार आवा जेवा कुल दुमाले करणे याचे प्रजेशी शेतांसी तुम्हासी कांही निसबही नाही  
गांवा खेरीज असे इनाम निसेची रवेश त्याचा उजूर न करणें गोसावी यांस + राइनाम मन्हा  
मती केला असे तुम्हीं सारा इनाम दुमाले करणें उजूर न करणे मोर्तबु सूद ( ष. मो. )

रुजू सुरू

निर्वास

ले. ५३७ }

{श. १५७०  
इ. १६४८-४९

( 'प्रतिपद' मुद्रा )

अजर० रा० सिवाजी राजे साहेबू दाम०ब० कार० व देश० पाा पुणे वि० सुा  
तिसा आवें ( न ) अलफ मोरेस्वर गोसावी क्षेत्र मोरेस्वर येही वदल गाईच्या + + +  
मौजे मोरगावी तेथे सेत महारुख कास रुके ८६ मुतलख पडी आहे ते ई + + वीयाने केली  
होती तरी हे देवाचे दास यास इस्तावीयाचे + केले न पाहिजे अर्जा सबब इस्तावा माफ  
करून साल मजकुरा कारणे त्या मुतलख पडी कास रुके ८६ येकून मरता होनु १ खडला  
असे तेथे राजश्रीची गुरे चरतील त्याचे वाटे नव जाणे सालाबाद दिवले असे होनु येक मौजे  
मजकुरी महसुलात याचे नावे धर्मादाऊ म्हणौन लिहीत जाणे सालाबाद येणेचप्रमाणे चालवणे  
हरसाल तालिक व मौजे मजकुरी गुरावरी पाल घालावयाची रवेशी आहे तरी गोसावी यांची  
गुरे पडीमधेच चरतील त्यास पाल माफ सालाबाद असे तुम्ही यास येक जरीयाची तसवीस  
न देणे व त्या क्षेत्री ब्राह्मण स्थाई ( क ) व आगातुक यापासी गुराचे पाल मागताती म्हणौन  
मालूम केले तरी तुम्ही मौजे मजकुरी रदे हुदेदारास व मोकदमास लिहिजे की पाल माफ  
असे सालाबाद यास न घणे ब्राह्मणाचे वाटे नव जाणे ह ( र ) येक बाब येक जरा फिर्यादी  
अलीयाने तुम्ही जाणा म्हणौन खुर्दखत लिहिणे ( नि ) मोर्तब सुद ( मर्या० सी. ष को. )

ले. ५३८ }

{श. १५७१ अ. आषाढ व. १३  
इ. १६४९ जून २७

( फा. शि.वा. )

अज र० अलीशानखान अफजलखान माहमदशाई खुली० ब० कार० वा देस० वा आधि०  
मा० पातशबाद उरफ चऊल वि० सुा खमसैन अलफ दरिविले मोरस्वर गोसावी साी  
स्थानक मोरेस्वर हुजूर० आपणास बाा इनाम गरीब गुरवाची आटारोटी बाा खुर्दखत मलिक

सेद वा मोकासाईयानि माजी रोजिना लारी २८ दोन्ही दरसवाद कसबे चऊल महसूल वे जरिबे व जकाती व हरयेक दस्तबाबपैकी दरोज खा अस्त हाली मामले मजकूर साहेबासी मोकासा० साहेबी नजर० सदरहू इनाम दुबाला फर्माविले पाहिजे म्हणून मालूमो जाहले मेवायेद के सदरहू इनाम रोजिना लाहारी दोनी दरसवाद कसबे चऊल महसूल व जरि- व जकाती व हरयेक दस्तबादपैकी बीमोजिब खुर्दखत रस्तुमजमाप्रमाणे भोगवटा व तसरु- फाती कैसे सालावाद चालिले आसेल त्याणेप्रमाणे दुबाला करून चालवीजे दर कारकीर्दी नबाब भोगवटा चालिले आसेल त्याचे उजूर न कीजे बऔलाद० दरहर० तालीक० पाा हुजूर सदरहू लाहरी हुस्मुजा बाा खुर्दखत रस्तुजमा आसे बाा भोगवटा चालवणे तेरीख २६ जमादिलाखर

सुरु सुद

पाो छ १९ रजब

ले. ५३९ }

{ श. १५७१ श्रावण शु. ९  
ता १६४९ आगष्ट १

( फा. मजकूर )

अज र० खुदा० खाने अजम आलीखान काजी साहेब खलद० ब० कार० व देस० व अदि० कसबे कल्याण व तपे अंबरनाथ माा मुरजन सुा खमसीन अलफ दरिविला माा अनाम मोरस्वर गोसावी क्षेत्र मोरस्वर हुजूर० आपणास इनामबदल धर्मादाऊ आटारोटी गरीबगुरबा दरसवाद काा मजकूर जागा जकाती बदर माा बाा फर्मान व खुर्दखत मुका-

( फा. शि. )

साईयानी सालाबाद लारी १८ येक आहे यासि कारकीर्दी हजरती काबिला कुसूरकीची राईण मोईन करून दिधली ते ताा कारकीर्द काजी साहेब चालत आहे हाली साहेबास मुकासा० खुर्दखत मन्हामत केले पाहिजे मालूम जाले मोरस्वर गोसावी क्षेत्र मोरस्वर याचा सदरहू इनामपैकी बाा मोईन काजी साहेब लारी -१- पाऊका दुबाले केली आसे तुम्ही माहाली बाा फर्मान व खुर्दखत मुकासाई यानी व भोगवटा व तसरुफात कारकीर्दी दर कारकीर्दी ताा हजरती काजी साहेब खातिरेसी आणून जैसे चालिले आसेल तैसे चालवणे दरहर० तालीक० पाा हुजूर राा आलीखान नबाब + मोर्तबसुदू ( ष. मो.)

तेरीख ७ माहे शाबान

ले. ५४० }

{ श. १५७१ भाद्र. व. ११  
इ. १६४९ सप्टेंबर २२

( अस्पष्ट 'प्रातिपद्' मु. )

अजर० रा० सिवाजी राजे दाम० ब० कार० पाा पुणे बि० सुा खमसेन अलफ रा० मोरस्वर गोसावि लिहिले आहे जे ; जरुनु इनामदाराचे बाबे माहालास खुर्दखत आले आहे



त्यावरुनु ठाणाहुनु इनामती अमानत केले आहेती आपल्या इनामती गावगना आहेती  
 मौजे मोरगावी चावर गजशरायेणी २ येकून मौजे मायेवाडी चावर गजशरायेणी -॥-  
 कास रुके ११८० निमे योा कास रुके ८६  
 मौजे नायेगौ चावर गजशरायेणी निमे योा बाग बिघे २०  
 कास रुके  
 ८६

येणेप्रमाणे आहे तरी कारकुनास दुमाले करावयाची सनद देविली पाहिजे म्हणौउनु लिहिले  
 आहे तरी हे देवाचे दास घरी अनछत्र आहे अजरामन्हामती आपले देणे आहे तरी याचा  
 इनाम मोकला केला भसे जैसी पेसजी सनद सादर आहे तेणेप्रमाणे सदरहू कासेवरी जे पडिले-  
 पान येईल ते दुमाले करणे तालिक० ( ष. सी. )

तेरीख २४

रमजान

रुजु सुरु

निर्वास

सुरु सुद

ले. ५४१ }

{ श. १५७१ भाद्र. व. ११  
इ. १६४९ सप्टें. २२

( प्रतिपद्. सु.)

अज र० रा० सिवाजी राजे दाम० ब० हुदे० मौजे लोणी बाराउ कराडियाची पा  
 सुपे बि० सुा खमसेन अलफ राजश्री मोरेस्वर गोसावी यांस इनाम मौजे मजकुरी आहे  
 चावर १ येक बाा भोगवटा व तसरुफाती ताा साल गुा चाल्त आले असेल त्याप्रमाणे  
 दुमाले करणे उजर न करणे तालीक० ( ष. सी. )

रुजु सुरु

निर्वास

ले. ५४२ }

{ श. १५७१ माघ शु. ११  
इ. १६५० फेब्रु २

अज र० खुदा० खान अली० खान अजम रुस्तुमे जमा खुली० ब० कार० व देसमु० व  
 ( फारशी शिका ) अदि० मा० इसलामाबाद उरुप भिवडी बि० सुा खमसेन आलफ दरी-  
 विले मोरेश्वर गोसावी थानक मोरेश्वर हुजूर० आपणांस मामले मजकूर इनाम बदल धर्मा-  
 दाउ बाा खुा अजरामन्हामती राा शाा दरसाल सन खमस अबैन अलफ छ १७ मोहरम  
 दरोज लाहारी हुर्मुजी ३ तीन दर सवाद बिा।

कसबे भिवडी जागा महसूल प्रा कोरकडा जागा महसूल व ताा सुरबाड जागा महसूल व  
 व जरीबे व जकाती दर दस्त जरीबे व जकाती व हर एक बाव व जकाती व हरयेक दस्त

बाबपैकी दरोज लाहारी हुर्मु-दस्तबाब पैकी लाहारी हुर्मु- बाब पैकी लाहारी हुर्मुजी १  
जी एक १ जी एक १

येणेप्रमाणें बाा खुा राा मोअजम व बाा फर्मान हुमायून रवा आहे दरम्यान मामले माा मुकासा तगीर जाला होता मागुती साहेबास हली मुकासा० माहाली कारकून ताजा खुा उजूर करिताती नजर० खुर्दखत मन्हामती होये म्हणौनु मालूम जाले बराये० इनाम बाो मोरेश्वर गोसावी थानक मोरेश्वर यासि दरोज ( पुढें वरील प्राा इनामाचा तपशील ) बाा फर्मान हुमायून व खुा राा झाा जैसी तसरुफाती आमचे कारकीर्दीस चालिले असेली तेणे प्रमाणे चालवति जाणे उजूर इस्कील न कीजे औलाद० दर हर० तालीक० पाा हुजूर मोर्तब सूद (ष. सी.) रुजु सुरनिवीस तेरीख १० सफर

ले. ५४३ }

{ श. १५७१  
इ. १६४९-५०

( 'प्रतिपद्.' मु. )

अजर० रा० सिवाजी राजे दाम० ब० कार० प्राा इंदापूर बि० सुा खमसैन अलफ राजश्री—गोसावि यासी साल मजकुरा कारणे पेसजी ( इ ) नाम जमीन चावर दोनी रोज मुरा १८६

मौजे काझड १

मौजे सलगौ चावर १

जकाती माहाल

येणेप्रमाणे दिल्ले आहेती तरी सदरहू दोही गावी हाली दर चावरे जे मोईन करुनु धारा बाधोनू नख्त ( ष ? ) क हाण केले आहे त्याप्रमाणे बेरीज जे होईल ते झाडा करुनु देत जाणे रोज मुरा १८६ प्रमाणे बाधला आहे त्याप्रमाणे सालाचे पैके जे होतील त्यास येक रुका उणा न देणे दरसाल सदरहू लिहिलेप्रमाणे देत जाणे ( ष. सी. )

या खुर्दखताची तालीक०

ले. ५४४ }

{ श. १५७१  
इ. १६४९-५०

( प्रतिपद्. मु. )

अज र० राजश्री सिवाजी राजे दाम० ब० कार० व देस० पाा सुपे बि० सुा खम-सैन अलफ बाो राजश्री मोरेश्वर गोसावी क्षेत्रमोरे(श्व र) हुजूर० आपणांस इनाम बाा धर्मा-दाऊ दर सवाद मौजे पणदरे पाा माा जमीन गजशरायेनी चावर येक १८ येकून कास रुका ८१ येक कीर्द काली पोलीज प्रज + + जी धणगर मुजेरी मौजे मार थल से + + पैकी देणे फर्मान हुमायून व खेलोजी राजे व बाजी राजे घोरपडे बाा खुा सन खमस आबैन अलफ दोा मह० व सेलबेल व सरदेशमुखपटी व मोईनी सादिल्वार व पाडेवारी व हक-

दार व खर्चपटी व पायेपोसी व बाबे जमा व भेटी व तेजीपटी व मोहिमपटी व बेलकटि व जंगीपटी व कुल० नकदी० व कलमी० व इस्मी० व तूप व कडबा व खरीफ वेठी व रबी बेगारी व फर्मासी व आवाजेवा कुल० ताा ठाणे व ताा देहाये दिवले आहे तेणे प्रमाणे ताा ( सा ) ल गुा चालिले आहे हली मौजे माा महाराजासी मुकासा० महाली ... खुर्द-खताचा ऊजूर करिताती तरी सदरहू इनाम मन्हामती करून खुर्दखत देविले पा.हिजे म्हणोन मालूम जाले तरी राजश्री मोरेश्वर गोसावी क्षेत्र मोरेश्वर यासि इनाम बदल धर्मादाऊ दर-सवाद मौजे माा जमीन कीर्दी काली पोलीज चावर गजशरायेनी १८ येक येकुनु कास रुका ८१ अज गोयार्जी धणगर मौजे माा स्थल सेत ( पुढें इनामाचें वरील प्राो वर्णन ) दिवले असे तेणेप्रमाणे ताा साल गुा चालिले आहे तेणेप्रमाणे मन्हामती केले असे तुम्ही दुमाले करणे. कारकीर्द माजी फितरतीकरिता भोगवटा सारा जाला नसिला तरी त्याचा उजूर न करणे हाली मौजे मजकुरी चलती कास सालाबाद कीर्दी लावण जैसे होत जाईल तेणे-प्रमाणे याची कास कीर्द रुका ८१ येक त्यावरी मौजे मजकुरी जे खडणी होत जाईल व सदरहू पटीयाची तासीम व हाल व पेस्तर ज्या पटीया निा ठाणे व निा देहाये होत जाती याची तासीम पडले पाने जे येईल ते हुजूर दुमाले केले असे तुम्ही कुल दुमाले करणे व तूप व कडबा व गला खरीफ व रबी व तगट राजहिसा जो येईल तो बादे दुमाले करणे वेठी बेगारी फर्मासी आवाजेवा बाजे पडी झडी कुल हुजूरून राजश्रीचे दुमाले केले आसे तुम्ही दुमाले करणे मौजे मजकुरी आजनाह व र ग गुरांवरी पाल करून उगवणी करीत त्याची तासीम याचे प्रजेच्या गुरांवरी जे येईल ते हुजूरून याचे दुमाले केले आसे तुम्ही दुमाले करणे दर हर० औलाद० तालीक० सदरहू इनामास हिंदु० व मुसलमान० सदरहूप्रमाणे देणे हरयेक तसर्वास लागो न दीजे पेस्तर खुर्दखताचा उजूर न कीजे यांचे प्रजेसी तुम्हासी कांहीं निसबती नाही (नि) मोर्तबसुद ( मर्या, सी. )

रुजु सुरु

नवीस

ले. ५४५ }

{ श १५७२ चैत्र  
इ. १६५० मार्च-एप्रिल

अज० र० खुदा० खान अलीखान खान अजम रस्तुमेजमान खुली० द० कार० व देस० व अदि० मा० इस्लामाबाद उरुफ भिवडी बि० ( ख ) मसैन अलफ ( फारशी मोरेश्वर गोसावि साा थानक मोरेश्वर हुजूर० इनाम देणे साहेबाचे दरसाल शिका ) सन खमरू अबैन अलफ बाा खुा X X X दरोज-लाहारी हुर्मुजी ३. जागा बिा

X X भिवडी लारी १ पाा कोरकडा लारी १ कर्याती मुरबाड लारी १ + + + + चालिले आहे साहेबाचे खुाप्रमाणे आणणे फर्मान हजीर X X दरम्यान नबावास महाल

जाला होता त्याचे तगेर होऊनू महाल साहेबास.....आपण खुा बदल हुजूर येऊनु साल मजकुरी साहेबाचे खुर्द X X त्या खुर्दखताप्रमाणे कारकून अमल करीत नाहींत. वडे खान साहेबी X X चालिले नाहीं. म्हणऊनू उजूर करून दुमाले लारी तीस करितीसना दरीबाब सरजाम X X ऊनू मालूम केले तरी वडे खान साहेबाचे वस्तीचा ही इनामचे न व X X आमचे अजरामन्हामती देणे आहे जैसे खुर्दखतचे खोलूनू लिहिले X X खानाचे कारकीर्दीचा उजूर करिता जैसे नादान कारकून अजब X X X फ आहे आता रसीदन खुर्दखत बाा सीस्त इनामदार साले हली X X X X करणे येक जरा उजूर अगर इस्कील केलीया ताकीद होईल X X X X X इनामदारापासी परतुनू दीजे पाा हुजूर + मोर्तबसूद.

रुजुसुरुनिवीस.

माहे रबिलाखर

ले. ५४६ }

{ श. १५७२.  
इ. १६५०

( फा. शि. फा. म. )

अजर० खुदा० खान अलीशान खाने अजम रस्तुमे जमान खुली० ब० कार० व देस० व आदी० मा० इसलामाबाद उरुफ भीऊडी बि० सु॥ ईहदे खमसेन अलफ (फा. शि.) मोरेस्वर गोसावी मु० क्षेत्र मोरेस्वर हुजूर० आपणास इनाम बदल आटा रोटी व फकीरफकिराना दरोज लारी हुसमुर्जा तीन

कसबे भिऊडी  
रोज लारी हु-  
मुर्जा येक १८

ताा मुरबाड देऊपे  
दरोज लारी हु-  
रमुजे १८

पाा कोलादा द-  
रोज लाहारी हु-  
रमुजी येक १८

जांगां माहासूल व दरिबे व जकाती व हरयेक दस्त जागापैकी रवा आहे साहेबास मुकासा आर्जानी जालियावरी साहेबाचे बदगीस मालूम केले साहेबी नजर येनायेत फर्माऊनू सदरहू इनाम मन्हामत करून ताजा खुर्दखत मन्हामती केलीयावरी ते खुर्दखत माहालास पाठविला कारकुनास दाखविला कारकुनी सालापासून खुर्दखतप्रमाणे सनदा करून दिघलियां सालासपाच माहे गुदरले आपणास येक रुका पावला नाहीं माहाली कारकून म्हणतात की कसबा व जकातीस जागा नाहीं व महसूलास दरिबे जागा नाहीं हुजुरून जागा नेमून खुर्दखत घेऊनू येणे तेणेप्रमाणे आदा करून व पाा कोरकाडाचे हुदेदार म्हणतात की हसनखानास मुकासा दिघला आहे त्याचे खुर्दखत घेऊनू येणे त्यावरी इनाम चालवून तरी आपण फकीर खुदातरंस रातीदेस खुदायेतालाची जिकीर करूनू गरीबगुरीबास आटारोटी घालून साहेबाचे ज्वानइनामास द्या देतो हे सबाबेचे काम आहे सरजाम करूनू हुकुमी जागा देऊनू आपला इनाम आपणास बिलाकुसुरु रोज दरोज आदा करविला पाहिजे म्हणौऊनू मालूम जाले वराये० मोरेस्वर गोसावी यास इनामबदल आटारोटी गरीबगुरबा

दरोज हुरमुजी लाहारी तीन ३ तीन बी ताा ( येथे पूर्वी प्राो इनामाचा तपशील ) जागा माहाल व जरिबे व जकाती व हरयेक दस्त जागा रद आहे तेणेप्रमाणे इनाम हुजुरून मन्हामत करून ताजा खुर्दखत दिधला तेणेप्रमाणे तुम्ही माहाली यासि सनदा करून दिधलिया सालास पाच माहे गुदरले मशारूनइलेस येक रुका पावला नाही म्हणताती कसबे भिउडीस जागा नाही हुजुरून जागा नेमून आणने तेणेप्रमाणे देऊनू तरी यांचा जागा खुर्दखते माहासूल व जरीबे व जकाती व हरयेके दस्त जागा आसोन मशारूनइलेचा इनाम आदा करीत नाही रजास करणे घडीघडी फिर्यादि हुजू(र) येऊ(न) देणे याचा काये माना आहे आता खुर्दखत अहडताच बाा खुा इनाम सदरहू जागा मोईन आहे तेणेप्रमाणे इनामदार माा दरोज लारी ३ तीन कसबे माा व मुरबाड व पाा कोरकड सदरहू जागा रद आहे तेथे कसबे भिउडी माहालास जरिबे व जकातीपैकी हुकुमी जागा करून देऊनू दरोज इनाम अदा करणे माहासूल व दरीबे व जकाती बंदर व लोणारे येथील बेरीज तनखा आगर हरयेक बाब बाा खुा अदा कीजे व तपे मुरबाडेस जागा बाा खुा देऊनू आदा कीजे पाा कोरकडा तेथ हुदेदारी इस्कील केली आहे की आपले साहेबाचे खुर्दखत आणने तरी त्यास मुकासा हुजुरून खेरीज इनाम दिधला आहे इनामासी त्यास काये बजीद आहे आता तुम्ही माहालीहून हुदेदारास ताकीद करून देवात जाणे घडीघडी फिर्यादी येऊ नेदणे इनाम बाा खुर्दखत व फर्मांनी जागा जो लिहिली आहे तेणेप्रमाणे आदा करीत जाणे उजूर न कीजे औलाद० दर हर० तालीक० परवानगी हुजूर (नि) मोर्तबसूद ( ष. मो. )

रुजू

सुरानिवसि

ले. ५४७ }

{ श. १५७२  
इ. १६५०

(फा. शि.)

अज र० माहाराज राजश्री शहाजी राजे दाम० ब० कार० व देस० पाा सुपे बि० सुा (फा. वा. इहिदे खमसैन अलफ बाो मोरेस्वर गोसावी साो मोरेस्वर हुजूर० आपणास शि.) इनाम जमीन चावर अत्रल गजशराई येक चावर दर सवाद मौजे पणदरे देखील मह० व जमे० व साईर० खर्चपटी व पायेपोसी मेजवानी सेलबैले बेलेकटी व जंगपटी मोहीमखर्च व हक सरदेसमुखी कुल० नकदी इस्मी० कलमी० कलम को ता व क व डि या येणेप्रमाणे खंडोजी व बाजी घोरपडे येही बाा फर्मान हुमायुन आपले खुर्दखत दरसाल सन खमस अबैन अलफमध्ये अजरामन्हामती करून दिधले तेणेप्रमाणे तागाईत सन तिसा चालिले यावरी सन खमसैनाकारणे पाा माा साहेबास मुकासा अर्जांनी जालियावरी सालगुदस्ता येउनु साहेबाचे खुर्दखत घेतले नाही याकारिता साल गुा भोगवटा तसरुफाती जाली नाही हाली माहाराज धर्मपरायेण आहेती सालगुदस्ताचा उजूर दुरी करून खुर्दखत देविले पाहिजे व साल मजकुरी कुल इनाम अमानत करणे म्हणौनु येकंदर माहालास खुर्दखत सादर आहे

त्यावरून सालमजकुरीहि आपला इनाम अमानत केला आहे हेहि इस्कील दुरी केली पाहिजे दुरी बाब खुर्दखत होये मालूम जाले तरी मोरेश्वर गोसावी सो मोरेश्वर यास इनाम जमीन चावर १ येक दर सवाद मौजे पणदरे देखील सदरहू बाब हाये बा फर्मान हुमायून व बाा खुा खडोजी बाजी घोरपडे तागाईत सन तिसा भोगवटा व तसरुफाती जाली असेली तेणेप्रमाणे च हालीहि चालवणे उजूर न करणे साल भा येकदर खुर्दखत इनाम अमानत करणे म्हणौनु सादर आहे त्यावरून साराहि इनाम अमानत केला असेली त्याचा उजूर न करणे व सालगुा तसरुफाती जाली नाही त्याचाहि उजूर न करणे तागाईत सन तिसा भोगवटा तसरुफती जाली तेणेप्रमाणे च हाली तुम्हीहि कुलबाब कुलकानुसी चालवणे दर हर० तुम्ही तालिक० पाा खाा जैनाखान पीरजादे मोर्तबुसुद [ फा. ष. सी. ]

ले. ५४८ }

{ श १५७२  
इ. १६५०-५१

(फा. शि.)

अज र० महाराज राजश्री शाहार्जी राजे (दाम)० ब० व देस० पाा पुणे वि० +++  
ईहिदे खमसैन अलफ बाो राजश्री मोरेश्वर गोसावी सो क्षेत्र श्री ( हु )  
फा. शि जूर येऊनू मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर -॥- निम गज-  
शराइनी मौजे मोरगौ देखील न ( खत )० व खडपिटी व पायेपोसी सेल-  
बैल देखील ठाणे व ताा देहाये कुल० बार खुर्दखत छ ११ जमादिलोवल हरसाल सन तिसा  
सलासीन अलफमथे महाराजे अजरा मन्हामती केला आहे तेणेप्रमाणे ताा सन तिस्सा  
आरबैन अलफ तसरुफाती जाली साल गुा सन खमसैनामथे सदरहू जमीन नाकीर्दी पडिली  
होती. अजी सबब साल गुा तसरुफाती जाली नाही. सालमजकुरा कारणे सदरहू जमीन ना-  
कीर्दी केली तो साहेबाचे खुर्दखत छ ११ जमादिलाखर महालास सादर  
जाले की कुल इनामती अमानत केली असे एक रुका तुम्ही कोण्हास न देणे यावरून कार-  
कुनी कुल इनामती अमानत केली त्याबराबरी आपलाहि सदरहू इनाम × × × मानत  
केली आहे तरी साहेबी मेहरबान होऊनू सदरहू × × इस्कील करून आपला इनाम आपले  
दुमाले केला पाहिजे दरिबाब सरजाम होये मालूम होये मालूम जाले तरी राजश्री मोरेश्वर  
गोसावी क्षेत्र श्री × × × नाम जमीन चावर निम दर सवाद मौजे मोरगळ सदरहू बाबा  
ताा सन तिस्सा अरबैन अलफ × × ती जाली असेली ते मनास आणौनु. तेणे ( प्रमा )णे  
हलीहि चालवणे उजूर न करणे साल गुा तसरुफाती जाली नाही त्याचा उजूर न  
करणे ॥ [तालीक०] हरसाल० साल मजकुरी इस्कील सादर आहे त्याचा उजूर न करणे पाा  
खाा जैनाखान परिजादे (नि) ( मोर ) तबू सुद

ले. ५४९ }

{ श. १५७५  
इ. १६५३श्री शिव नरपति  
हर्ष निदान साम  
राज मतिमत प्रधान

अजर० राजश्री सिवाजि राजे साहेब दाम० ब० कार० देस० पा इदापूर वि० सुा  
अर्बा खमसैन अलफ मोरेश्वर गोसावि मुकाम क्षेत्र श्री हुजूर०  
आपणास इनाम अजरा मन्हामती देणे माहाराजाचे बाा खुा सन  
खमसैन जर्मान चावर २ दोनी दर सवाद बी ताा मौजे काझड  
चावर १ व मौजे सेलगौ चावर १ देखील मह० व सैल बैल व  
सरदेसमुख पटी व पायेपोसी व बाजे पटी मोहीमपटी व  
गजपटी व बैलेकटी व हकदार व पाडेवारि व तूप व कडवा व  
वेठीबेगारि कुल० दिल्ले असे हाल व पेस्तर पटी होईल ते दुमाले करणे व बादे दारंद रोज-  
मुरा हर माहाल ज सा दी पाा मजकूर दरोज टांकसाली टके १८६ येक टका सारूके येणे-  
प्रमाणे दिल्ले ताा साल गुा चालत आले आहे साल मजकुराकारणे माहाली कार० तरी  
माहाराजे ताजे खुर्दखत देविले पाहिजे म्हणौनू मालुम केले बिना बरा० मोरेश्वर गोसावि  
मुकाम क्षेत्र श्री यासि इनाम अजरामन्हामती बाा खुा सन खमसैन ( येथें इनामाचे पूर्वी-  
प्रो वर्णन ) दिल्ले असे हाल व पेस्तर पटी होईल ते दुमाले करणे बादेदारद रोज मुरा हार  
माहल जकाती पाा मजकूर टाकसाली दरोज १८६ नव ससगाणीया येणेप्रमाणे इनाम आहे  
ताा साल गुा चालत आले आसेली तेणेप्रमाणे चालवणे दर हर० तालीक० ( मर्या० )

रुजू सुरु  
निर्वास

ले. ५५० }

{ श. १५७५  
इ. १६५३

( फा. मजकूर )

अजर० खुदा० मुला आजम मुला आहमद खुली० ब० कार० व देस० व आधि० सा  
तल कोकण व माहालानिहाये बि० सुा आर्बा खमसैन आलफ मा आनाम-  
(फा. शि.) मोरेश्वर गोसावी मोकाम मोरेश्वर हुजूरु० आपणासी इनाम बदल लंगा आटा  
रोटी गरीब गुरबा मुकाम मजकूर दरोज हुरमुजी लारी ७ सात जागा महासूल  
व जरिबे व जकायेती व हरयेक जागा

मामले इसलेमाबाद  
उा भीऊडी उा कली-  
वाण लारी ३ हा  
का भीवडी

पाा कोर-

मामले मुरजन उा कलीयान लारी हुर-  
मुजी २

१ कसबे कलियाण लारी



जकार्ता लारी	कड लारी
१	१
काा मुखाड लारी १	१ ताो चोण लारी -॥- काा बदरापूर लारी -॥- पाा जाबोला लारी
मामले पादशाबाद	---
उा चवूल लारी	१
हुरमुजी २	---
	२

येणेप्रमाणे वाा फर्मान व खुर्दखत वजिरानी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगबटा व तसरुफती ताा सन इसने चालिले आहे यावरी तल कोकण साहेबासी मोकासा० हाली कार० आपण द्वागीर आहे हे खैरातीचे काम आहे साहेबी आपणासी खैर मराहमत करून माहालासी खुर्दखत देविले पाहिजे म्हणौऊनु मालूम केले वराये० माा आनाम मोरेस्वर गोसावी मुकाम मोरेस्वर यासि इनाम बदल लंगर आटारोटी गरीब गुरबा मुकाम मोरेस्वर यासि इनाम बदल लंगर आटारोटी गरीब गुरबा मुकाम मजकूर ( यापुढे पूर्वी प्रो इनामाचा तपशील )

येणेप्रमाणे वाा फर्मान हुमायून व खुर्दखत वजिरान कारकीर्दी दर कारकीर्दी ताा सन इसने चालिले आहे ते (णे) प्रमाणे मोकरर करून दुमाले केले आसे दुमाले कीजे आवलियाद० दर हर० तालीक० (नि) मोर्तबू सुदू

रुजू सुहनवीस

ले.५५१ }

{श.  
इ.

(शिवाजीचा अस्पष्ट शिक्का)

अज र० राजश्री सिवाजी राजे दाम० ब० कार० व देश० पाा पुणे बि० सुहूर सन ति + + लफ बाो राजश्री मोरेस्वर गोसावी क्षेत्र मोरेस्वर हुजूर० माहाराजे आपणासि इनाम अजन्हामन्हामती जमीन चावर गज + टके १४ येकून कास रुके -१- विताा  
मौजे मायेवाडी प्रज मल्हारजी मौजे नायेगाऊ × प्रज नागोजी ( भा )  
जगथाप थल वागटेभीपैकी वोरकर × पराट धुण जमीन चावर -१- गज  
जमीन × गजशरायेणी निमे शरायेणी ० — — —कास ×  
येकून कास रुके ४६

पाा मजकूर येणेप्रमाणे माहाराजे अजन्हामन्हामती दिधला असे खुर्दखती मजमू की चालती कास प्रमाणे जे याचे × पाडिले पान येईल ते दुमाले करणे जैसे असोनु माहाली कारकुना × देहाये मजकुरीच्या जमीन कुली याचे अज कासेवरी नख्त ( माहासूल ) करून आपले प्रज



व कासेवरी आले ते दुमाले करून × माहाली कार × चालती कास प्रमाणे आपण जो अदा  
 × × जमीन कुली याचे वाटणी प्रज बेरीज मजुरा देउनु वर × बाकी आपणावरी काढिली  
 × × माहाराजाचे आपणास + तमाचे बास अनुस्टान क × काल कल्याण चितितो माहा-  
 राज दायालु होउनु मांजे मजकुरी चालती कास सालाबाद कीर्दी × व गण जेसे गावामधे  
 + ईल जे अपले प्रजपासी सदरहू कासेची उगवणी होत जाईल × बाब नख्तयाती व सेल-  
 बैल व सरदेसमुखीपटी खर्चपटी पायेपोसी व भ × व मोईन सादिलवार व पाडेवार + व  
 हकपटी भेटी व मोहीमपटी बाबा ता + ल सुदर ठाकूर व (ग) वत व वेठे व खर्च खेरीज  
 पुढे ज्या पटिया सालाबा × होतील त्या गावनिसबती व ठाणे निसबती × ची जे ता  
 कीर्दी लावगणप्रमाणे गावामधे उगवणी जैसी कासे होईल तेणेप्रमाणे अपले कासेवरी ( होते  
 तेणे प्रमाणे ) तकसीम येईल ते अपले दुमाले कुल केली पाहिजे बाकी आपणावरी काढि ×  
 + + पाहिजे म्हणोन मालुम केले मालुमाती खातिरेसी अणोन राजश्री मोरेस्वर गोसावी क्षेत्र  
 मोरेस्वर यास इनाम ( माहाराज ) अजराम-हामती जमीन ( येथे पूर्वी प्रो इनामाचा तपशील )  
 देखील नख्तबाब कुल सदरहू बाबा निसबती ठाणे व निा देहाये देखील बाजे पटिया हाल  
 व पेस्तर होतील त्या कुल देहाये मजकुरी कीर्दी लावगण सालाबाद होत जाईल ते कुल  
 दुमाले करणे म्हणोन खुर्दखत—सादर असोनु तुम्ही दरम्यान ( हुजरून ) दूर करून जमीन+

ले. ५५२ }

{श.  
इ.

वेदमूर्ति राजश्री मोरेस्वर गोसावी प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरी तुम्ही  
 पत्र पाठविले तेथे आसिर्वादपूर्वक वचन लिहिली ते कळो समाधान जाले त्या उपरि वृत्तीस  
 काही त्रिक्षेप पाडिला आहे म्हणून लिहिले तरी येथे वर्तमान कलले नाही राजश्री मोरोपंत  
 प्रधान यासी पत्र लिहिले असे ते मनास आणून जे चालिले असेल ते चालवितील अतर पड-  
 णार नाही जाणजे ( मर्या. सी. )

ले. ५५३ }

{श. १५७६  
इ. १६५४

श्री.

( अजर० ) राजश्री शिवाजी राजे साहेब दाम० ब० कार० × × पा इदापूर बि० सुा  
 ( म साम खमस खमसैन अलफ सावाजि सी × ( मोरेस्वर ) गोसावी से ( कीन )  
 राजमतिमत् × × × हुजूर० माहाराज गोसावीयासि इनाम अज-हाम-हा मती दिधले  
 प्रधान ) आहे बिता  
 जमीन गजशरायेणी दर सवाद देहाये पा बाबे दारंद रोजमुरा दर महाल जकाती पा

मजकूर चावर दोनी

मा दरोज रुक सा × नव ससगाणिया

१ मौजे काझड

स

दी

१ मौजे सेलगाव

१८६

येणेप्रमाणे दिधले आहे यासि बाबे दारंद रोजमुरा सदरहू प्रमाणे सारा पावतो व चावर दोनी सदरहू प्रमाणे अहेती ते आपणाच्याने कीर्दी सेवत नाहींत महाराज धर्मपरायेण आहेती दो चावराचा सारा देहाये मा जैसा आहे तेणेप्रमाणे नख्त व तूप पा मजकुरीहून आपणासि देविले पाहिजे आणि कारकुनाकडून + + + + + पाहिजे चावर कीर्दी होती तोवरी कारकुनाकडून देविले पाहिजे म्हणौनु मालुम केले बिनाबरा० राजश्री मोरेश्वर गोसावी सो रा० यासि पा मजकुरी सदरहूप्रमाणे इनाम आहे त्यासि बाबेदारंद × × × × × अवळ सालापासुनु चालो देणे ( येथें पूर्वीप्रमाणे इनामाचा तपशील ) सदरहू दोही गांवांचा सारा जेणे प्रो मोईन केली असेल तेणेप्रमाणे हर दो गावांच्या चावराचे नख्त व तूप होईल ते साल मजकुरी नख्त महसूल पैकी देणे आणी ते दोन्ही चावर तुम्ही कीर्दी करणे अणी पुढल्या सालापासुनु जे त्या चावराचे येईल ते देणे अणी चावराचे रकमेचे बेरजेसी जे पुरवणी पाहिजे + ते महसूल पैकी देणे जोवरी चावराची रकम पुरे तोवरी पा मजकुरीहून नख्त महसूल पैकी पुरवणी देउनु सदरहू दोही चावराचे रकमेचा झाडा करून देत जाणे हर० तुम्ही तालिक० ( नि ) मोर्तब सुद ( मर्या. सी. )

ले. ५५४ }

{ श. १५९२ फाल्गुन शु. ९  
इ. १६७१ फेब्रुवारी ७

श्री

मसहुरल अनाम राजश्री विठल सोमनाथ हवा० व कार० पा इदापूर प्रति राजश्री सिवाजी राजे सुहूर सन इहिदे सबैन अलफ राजेश्री मोरेश्वर गोसावी मुा मौजे मोरगाड खासुद पा पुणा यास पा मजकुरी इनाम रोजमरा आहे तो पेशजी अफजल-खानाचे गलबलिया पहिले साहेबाचे कारकीर्दीस चालिले असली तैसे चालवणे म्हणून पेशजी सनद आहे तेणे प्रमाणे चालवणे उजूर न करणे तालिक० छ ७ शवाल (नि) मोर्तब सुद ( मर्या. सी. )

रुजु सुर

ले. ५५५ }

{ श.  
इ.

अर्दास अ बदगी बाद + + रीज हाये गावी बदे सेरीकर मो + मौजे मायेवाडी ता कचेपठार पा ( पु )णे अज द + + + + + पा अर्जदास्त  
हमा ता छ २२ माहे जिलकादी साहेबाचे नेक नजरे करुनु मौजे मजकुरीवरी लाहोर सलाबत असे

हमा साहेबाचे खुर्दखत छ ८ जिल्कादी पाणे छ माहे मिनहू सादर जाले तेथे रजा जे दरविले राजश्री मोरेस्वर गोसावी क्षेत्र श्री मोरेस्वर हुजूर येउनु मालुम केले जे आपणास इनाम बदल धर्मादाउ दर सवाद मौजे मायेवडी ताा कऱ्हेपठार पाा मजकूर पैकी चावर गजशराईनी कार्णी ( पो ) लीज चावर निमे देखील नख्त० पायेपोसी व खर्चपटी व तेजी पटी व भेटी व सेलदेल व बाजे लाजिमार्ती नकदी० व कलमी० इसमीं देखील पाडेवार व बाजे हकदार व तूप व कडवा व वेठी बेगारी व जेवा देखील तालुक ठाणे व तालुक देहाये कुल व कारकीर्दी माजी बरहुकुम. खुर्दखते वजिरानी दिल्ही आहे अमा आपण कासीस गेलो मागे फितरतीमधें भोगवाटियाचे कागद गेले अपणा पासी कागद नव्हते याकरिता माहाराजाचे भेटिस येऊनु खुर्दखत घेतले नाही असीयासि आपले घरी धर्मदय अतीत अभ्यागत येते त्यासि अन द्यावे लागते माहाराज धर्मपरायेण सदरहू इनाम अजरामऱ्हामती दिल्हिया निरंतर अनुस्टान करुनु ब्राह्मणास अन देउनु असीर्वाद देउनु कळ्याण चितुन म्हणौउनु मालुम केले बिना० राजेश्री मोरेस्वर गोसावि सेकीन मोरेस्वर यासि इनाम वाा धर्मादाउ ( येथें वरील प्रागे इनामाचा तपशील ) दिल्हा असे कारकीर्दी माजी खुर्दखत वजिरानी होती ती फितरती करिता गेली म्हणउनु तसरुफाती चालिली नाही याचा उजूर न करिता व सदरहू इनाम पोलीज जमीन हाली कीर्दी पैकी चालती कास पैकी हद० थेक जरी० दरहर० अवलादी० सदरहू इनामतीचा सेतवरी अवलसाला पासूनू साल मजकुरीची पटीची ताा आली असेल उचापती फिराउनु देणे दरहर० तालिक० सदरहू इनामास हिदु० मुसलमान० म्हणौउनु रजा रजे बरहुकुम तरफ मजकुरीचे हुदेदार देसमुखाचे व देसकुलकर्णि याचे अजहतीदार व सेरीकर जैसे मौजे मजकुरीच्या सिवारात जाउनु वागटेभी पैकी कीर्दकेर्द मल्हारजी विन कनकोजी जगाथाप पोलीज कास रुके ८६ वहित आहेती त्या जमिनीस हद महदूद घालुनु जमीन मोईन करुन राजश्री मोरेस्वर गोसावि इनामदार याचे दुमाले केले असेती देखील महसूल व पायेपोसी व खर्चपटी व बाजे पटीया नख्त अवल सालापासुनु सालमजकुराकारणे मौजे मजकुरी पटियां जालीया आहेती व पेस्तर ज्या पटिया होतील नख्त व महसूल रुके ८६ चालते कासेप्रमाणे हिसेब सेतास जे तकसीम येईल ते इनामदार मशारइलेस देऊनु येकी जरियाची तसवीस लागो नेदू वेठी बेगारी ठाणाची गाव निसबतीने लागो नेदू अवल सालापासुनु ज्या पटिया जालिया आहेती त्याची तकसीम ते प्रजेसी आली आहे ते हिसेबी करुनु गोसावी याचे दुमाले केली असे व पेस्तर पटिया होतील त्याचीहि ताा दुमाले करुनु वेठी बेगारी जेवा आवा येकी जरियाचि तोशीस लागो नेदू बंदगीस रोसन होये गजशरायेनी चावर निम येकून मौजे मजकुरी कास रुके ८६ गोसावी याचे दुमाले केले असती बंदगी रोसन होये हे आसीर्वाद ( नांगर )

ले. ५५६ }

{ श.  
इ.

( प्रतिपद् मुद्रा )

अजर० रा० सिवाजी राजे व. देश...

(... णे बिदानद...मोरेश्वर गोसावी...जे मोरगावी बाग बिघे ती...+ र याचा  
.....हीवर नदीवर नदीचा किना...आवीची बहुत काल गुराची...तीं तेथें गोसावी  
निदान साम धरणे + आणून बाग केला आहे घर + लें आहेत म्हणऊन मालूम...म्हणून  
राजमतिम राजश्री मोरेश्वर + मौजे मजकुरी बागजमीन गीहीवर हिरयाचा नदी + पाणी  
त प्रधान वाट कदीम आहे + पाणी आणले आहे मशगती केली आहे तरी ते + ग सबजी  
फुलझाडे आबराई करितील त्याचा उपज दुमाले केला असे तुम्ही दुमाला + श्री स हुजरून  
अजरामन्हा ( मत ) कानून द्यावा व बाजे बरुपे + माणे जे सालाबाद येईल ते याचे दुमाले  
करात जाणे अवलाद० खुर्द ) ताचा तालीक० ( नि ) मोर्तबसुद रुजुसुरु  
निवीस

ले. ५५७ }

{ श.  
इ.

[ फा. शि. ]

( अजरख्तखाने ) राजश्री स्याहार्जी राजे दाइम० + + ... .. अमीनाबाद उर्फ  
पाली वि० सुा... ..अलफ राजश्री मोरेश्वर गोसावी सो उझर हुजूर मालूम केले  
जे आपणास रोजमरा दरोज लारी १ थेक दरसवाद का माा...गुदस्ता अजरामन्हामती  
करून खुर्दखत दिधले आहे माहार्जी कारकून का माा जागा नाही म्हणऊनु आदा करात  
नाहींत तरी साहेबी हरयेक दस्त जागापैकी देविले पाहिजे म्हणौऊनु त + + + मोरेश्वर  
गोसावी याचा रोजमरा सदरहू दरोज लारी.....कसबे माा खुर्दखत आहे आणि.....  
तरी हरयेक दस्त जागा मामले माा पैकी आदा करणे उजूर.....घेऊनु असली परतोनु देणे  
दरसाल खुा उजूर न करणें मोर्तब ( अस्पष्ट )

ले. ५५८ }

{ श. १६०२ कार्तिक व. ९  
इ. १६८० नोव्हें. ४

श्री

स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ७ रौद्र सवछर कार्तिक बहुल नवमी गुरुवासरे क्षत्रीये कु०  
( लं. वं. ) एषा श्रीशिवरा- श्री राजा शमू छत्रपति याणी राजेश्री नागोजी बलाल मुख्य  
जेद्र मुख्यामात्यस्य देशा० प्रांत यांस आज्ञा केली यैसीजे राजेश्री मोरेश्वर गोसावी  
सत्यवृक् ॥ मुद्रा मोरे- वास्तव्ये क्षेत्र मोरगाऊ यांचा इनाम प्रांत मजकुरी आहेत  
श्वरस्यास्तां भद्रा स- येविशयी राजश्री कैलासवासी स्वामीच्या सनदा सन सबैना  
द्रादायीनी मवे आहेत सनदा किते २ योा इनाम बी ताा

क्रिया सनद छ २२ जिल्हेज  
पाा सुपे सेते २ यौा जमीन  
कास रुके सा त ८७

मौजे लोणी बारा-  
ऊ कर्डा थल येसू  
भांबकर कास रुके  
८६

मौजे पणदरे  
प्रज गोयार्जा  
सेंगल जमीन  
कास रुके  
८९

जमीन गजश-  
राइनी दर स-  
बाद देहाये माा  
माा चावर  
१ मौजे काझड  
१ मौजे सेलगाऊ

क्रिया सनद छ २२ जिल्हेज  
पाा ईदापूर चावर व रोज-  
मुरा

रोजमरा मा-  
हाल जकार्ती  
पैकी दररो  
जिना टाक-  
साली टके  
१८६

—

२

येकूण जमीन कास रुके सात व चावर दोनी व रोजमरा दरोज टाकसाली खुर्दा येक टका  
सा रुके येणेप्रमाणे इनाम आहे येसीयास याचा भोगवटा येणेप्रमाणे तागाइत साल गुा  
चालिला असे तेणेप्रमाणे साल मजकुरापासून चालवत जाणे साल दरसाल ताजा सनदेचा  
उजूर करीत नव जाणे तालीक लेहोन घेऊन असल पत्र राजश्री गोसावी यापासी परतोन  
देणे लेखनालंकार

तेरीख छ २१  
सौवाल

वार सुद

सुरु सुद बार

रुजूसुरु  
निवास  
वार

ले. ५५९ }

{श. १६०२ कार्तिक व. ११  
इ. १६८० नोव्हें. ६

श्री मोरेस्वर

स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ७ रौद्र संवत्सरे कार्तिक बहूल येकादसी मंदवासरे क्षत्रिय  
कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपति यानी राजश्री सुभेदारानी व जुमलेदारानी व कारकुनानी  
लष्कर यासि आज्ञा केली ऐसीजे राजश्री मोरेस्वर गोसावी वास्तव्य श्री ताा कन्हे-  
(वा): लक्ष्मी नृसिंह भक्त पठार येथे कुटुंबेसी राहाताती तरी तुम्हीं येतां जातां त्यांच्या  
श्री नीररायाब्धि सन्मणः माणसांस व सेतापोतास गुरांडोरांस काडीची तसवीस देत  
प्रल्हाद वर्धिनी मुद्रा नव जाणे निरोपद्रव सुखरूप राहेती ते करणे जेथे त्याला  
प्रल्हादस्य नषज्जमत अनकूल पडेल तेथे जाऊन राहिले तरी सुखे राहो देणे त्यांचे  
वाटेस नव जाणे ताकीद असे जाणिजे (नि) लेखनालंकार

ले. ५६० }

{श. १६०२ माघ व. १४  
इ. १६८१ फेब्रु. ७

श्री

राजश्री हवालदार व कारकून पा सुपे गोसावी यासी

द अखडित लक्ष्मी राजमान्य सेवक नागोजी बलाल सरसुभेदार व कारकून मा हाय नमस्कार सुा इहिदे समानीन अलफ बाा सनद राजश्री छत्रपती स्वामि रौद्र संवछरे कार्तिक बहुल नवमी गुरुवासरे आज्ञा की राजश्री मोरेश्वर गोसावी वास्तव्य क्षेत्र मोरगाऊ याचा इनाम प्राा मजकुरी आहे येविशी राजेश्री कैलासवासी स्वामिची सनद सन सबैनामधे छ २२ जिल्हेज आहे इनाम पाा सुपे सेते २ येकूण जमीन कास रुके ४७ मौजे लोणी बाराऊ कर-डेची मौजे पणदरे प्रज गोपाजी थल येसू भापकर कास रुके ४६ सेलगे जमीन कास रुके ४१ येकूण कास रुके सात इनाम आहे येसायास याचा भोगवटा जेणेप्रमाणे ताा साल गुदस्ता चालिला आसेली तेणेप्रमाणे साल मजकुरापासुनू चालवीत जाणे साल दर साल ताजा सन-देचा हुजूर करीत नव जाणे तालीक घेऊनू असल पत्र राजेश्री गोसावी यापासी परतून देणे म्हणोउनू आज्ञा आहे तरी तुम्ही बाा सनद भोगवटा ताा सालगुदस्त चालिले असेली प्रमाणे चालवणे तालीक लेहोनु घेऊनू असल पत्र देणे दर हर साल ताजे सनदेचा उजूर न करणे राा छ २७ मोहरम (नि) हे विनती मोर्तब

(वा) श्री स

कल सज्जन

जनसमार्जी वि-

राजित बलाल सु-

त नागोजी

ले. ५६१ }

{श. १६०२ माघ व. १४  
इ. १६८१ फेब्रु. ७

राजश्री हवालदार व कारकून पा इंदापूर गोसावी यासी

अखडितलक्ष्मी राजमान्य — सेवक नागोजी बलाल सर सुभेदार व कारकून मा हाये नमस्कार सुा इहिदे समानीन अलफ बाा सनद राजश्री छत्रपती स्वामि रौद्र संवछरे कार्तिक बहुल नवमी गुरुवासरे आज्ञा की राजश्री मोरेश्वर गोसावी वास्तव्य क्षेत्र मोरगाऊ याचा इनाम प्रांत मजकुरी आहे येविशी राजश्री कैलासवासी स्वामिची सनद सन सबैना-मधे छ २२ जिल्हेजी आहे इनाम पाा इंदापूर

जमीन गजशराईनी दर

सवाद देहाये पाा मजकूर

चावर २

मौजे काझड १

मौजे सेलगाऊ १

२

रोजमरा माहाल जकायेती

पैकी दर रोजाना टाक-

साली टके

१४६

येकूण दोर्ना चावर व खुर्दा टाकसाली येक टका सा रुके इनाम आहे येसियास याचा भोगवटा जेणेप्रमाणे ताा साल गुदस्तां चालिला आसेली तेणेप्रमाणे साल मजकुरापासून चालवीत जाणे साल दर साल ताजा सनदेचा उजूर करीत नव जाणे तालीक लेहोन् घेऊन् असल पत्र परतोन् राजश्री गोसावी यासी देणे म्हणोउन् आज्ञा आहे तरी तुम्ही बा सनद भोगवटा ताा साल गुदस्ता चालिले असेली त्याप्रमाणे चालवीत जाणे तालीक घेऊन् असल पत्र राजेश्री गोसावी यासी देणे दर हरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे रा छ २७ मोहरम(नि) हे विनती ( नागोजीचा मांगील सनदे प्राो शि. )

(ष) मोर्तब

ले. ५६२ }

{श. १६१६ कार्तिक व. १०  
इ. १६९४ नोव्हें. ३

श्री मोरेस्वर

॥ द माहाराजाधिराज राजश्री मोरेस्वर गोसावी मुकाम क्षेत्र श्री— — — — — माहाराजाचे सेवेसी देसमुख व राजश्री बाबाजी व देवाजी त्रिंबक देसपाडे ( मराठी अस्पष्ट परगणे सुपे सा जुनेर सुा सन ११०४ कारणे माहाराजाचे सेवेसी विनती शिका ) पेष करून दिलेहे जैसे जे पाा मजकुरी पुरातन धर्मादाऊ सादिलवार खर्च होन् ५८ पाच पूर्वापासून चालत आहे तेणेप्रमाणे धर्मादाऊ सादिलवार-पैकी पाा मुले चालऊन व या खेरीज तेल देवास दरोज ८१- पाऊसेर प्रमाणे चालऊन छ २९ माहे रबिलोवल सके १६१६ भावनाम सवळरे कार्तिक वदी दसमी वार सुक्रवार हे पत्र लिहिले सही

ले. ५६३ }

{श. १६१९ भाद्रपद शु. ६  
इ. १६९७ आगस्ट १३

तसदीक माहीयानें ( घाणे ? ) पारशी शिका

रा

सेकदार

व कारकून पोतदार मौजे मोरेस्वर पाा पुणे सा जुनेर सुा सन हजार ११०७ ताा सन हजार १११८ कारणे जैसे जे देहाये मजकूरची खिजमत फर्माविली असे बसये सिबदी दरमाहे मोा सा १२८ बारा केले असे महाल मजकुरी देत जाणे शा पैवस्तीपासून दरमाहे घेत जाणे मा सुद

छ ५ राो माहे सफर सन अहाद १

ले. ५६४ }

{ श. १६२०  
इ. १६९८

श्री

नकल

जमीन जुमला मौजे मोरगाव ता करेपठार मो पुणे सुा हाजार ११०७ आज  
जमीन कास टके १२। वजा सुपियाचे सिवखाली गेले टके ६८५ बाकी उरले टके

६८७

ता

खालसाती टके

इनामती टके

४॥॥ ४॥

८७ श्रीदेव चिचवडकर

ता

८३॥ माहादजी गोसावी

जिराईत

बागाईत

८३॥ आको मंगदेव

४॥॥२।

८॥

८७ सिवाजी जगन्नाथ

८७ चेडे जोसी

८११ मोरस्वर गोसावी

८६ मुकदम

-।- पाडेवार

८॥- फुलमला

८३ तुलाजी

९॥॥

येकून थल ११

	आज थल	खालसाती	इनामती
तावारि थल	-॥ ११	-॥४॥	८६॥
पचम	-॥॥-	-॥॥-	०
च्याहाल	-॥८	-॥१	८७
कद	-॥८	-॥४॥	८३॥
कोलता	-॥३	-॥३	०
पाचपट्या	१	-॥८॥	८३॥
थोपटा	-१३	८८	८७
खोमना	-१७	-।-	८७
मान्या	-१३	८६	८६
पुसाला	-।-	०	-।-
कावजी बोपाजी	-।-	८५	८७
	६८७	४॥॥४॥	९॥॥



ले. ५६५ }

{ श. १६२३  
इ. १७०१

[ फा. शि. ]

अजरखतखाने माहाराज राजेश्री विजाराऊ साहेब दाईम दौलत हू  
मौजे मोरगाऊ पाा पुणे सो जुनर सुा सन ११११ मालुम दानद साल मज-  
कूरपैकी यासी शा.....

देविले असेती अवल मोर्तबे अदा कीजे जाणजे मोर्तबू [ फा. शि. ]

ले. ५६६ }

{ श. १६२८ अ. आषाढ शु. ३  
इ. १७०६ जून २

दा विजाराऊ लािा

ताा फारिखत सही

फारिखत बाो आपाजी मल्हार सेखदार कारकून जागीर मौजे मोरगाऊ ताा कन्हे-  
पठार दाा पुणे सुा सन हजार १११५ कारणे फारखत लिहून दिधली येसी जे सन मज-  
कूरची खिजमत जागिरीची तुम्हास फर्माविली होती सन मजकूरचा हिसेबुकितेब हुजूर  
येऊन समजाविले सन मजकूरचा कागदपत्राचा तगादा तुम्हासी नाहीं हे लािा सही  
[ वा. मोर्त. ]

तेरीख १

माहे रबिलौवल

सन ५० जलु

ले. ५६७ }

{ श.  
इ.

श्री

गोतसभा नाईक प्रश्नकर्ते राजेश्री खडोजी पाटील मोकदम मौजे आबी बुदरुख व  
राा फुलाजी पाटील मोकदम मौजे आबी खुर्द व राा भिकाजी पाटील मौजे तरडोली  
प्राा सुपे व साकरोजी पाटील नीमे मोकदम मौजे जोगवडी गोताचे सेवेसी

—राजीनामा बाा सर्वोत्तम मोरेश्वर गोसावी वास्तव्ये मौजे मोरगांव ताा  
कन्हेपठार प्राा पुणे सन हजार ११५५ कारणे गोतापासी राजीनामा लेहून दिल्हा येसाजे  
मौजे मजकुरी आपला इनाम पूर्वीपासून माहाराज राजश्री साहाजी राजे व राा सीवाजी  
राजे छत्रपती श्वामी यानी व हाली राजेश्री शाहू राजे छत्रपती यानी इनाम पत्रे दिल्ही  
आहेत त्याप्रमाणे मनोदयानुरूप भोगवटा चालिला नाहीं याजकरिता गावकरी याची व

आपली खटखट होऊ लागली याजकरिता आपण सातारियासा जाऊन थोरले देव्हडीस फिर्याद जाहाले तेव्हा राजेश्री सीवाजीपंत दिवाण देव्हडीचे यानी श्रीकडील राजेश्री चतुर्भुजपत याचे हाती आपणास दिले हे आपणास मौजे मजकुरास घेऊन आले आणि आपल्यास पुरसीस केली की तुमचा इनसाफ पंचाईत पाचजण भले माणूस श्रीच्या फारशावरी बैसून सनदा पाहून चतुष्टाई करून सत्येस स्मरोन ज्याप्रमाणे करतील त्यास राजी आसाल तरी राजीनामा व जामीन देणे म्हणोन पुरसीस केली त्यावरून आपण राजी होऊन हा राजीनामा लेहून दिलहा आसे. सदरहूप्रमाणे पंचाईत चतुष्टाई करून आपली समजावीस करितल त्याप्रमाणे राजी आसो त्याप्रमाणे + वर्तणूक करू यासी नवदिगर करू तरी दिवाणचे गुन्हेगार गोताचे खोटे हा राजीनामा लिहून दिलहा सही शके १६६१ क्रोधननाम सवछरे तेरीख छ २४ मोह-रम ताजा कलम आपला जामीन रा चतुर्भुजपतापासी गोपाल गोविद दिलहा आसे हे लेहून दिले सही

बा आनाजी रघुनाथ वाघ  
कुलकर्णी मौजे मोरगाऊ

निशान विना

ले. ५६८ }

{ शके १६२८ मार्ग शु. ३  
{ सन १७०६ नोव्हे. २६

दा विनाराऊ बा (फारशी शिक्का)  
पुा अमल करणे

अजरख्तखाने माहाराजा राजश्री विनाराऊ साहेब दाइम दौलतहू बजानेबु मगलमूर्ती अमीन व पोतदार व अपाजी मल्हार सेरवदार व कारकून जागीर मौजे मोरगाऊ ताा कच्चे-पठार पाा पुणे सुा सन हजार १११६ मालुम दानद की वरा ( त ) देविली आहे त्याप्रो देणे बीा

देवास हाँ

गोसाबी हा

मगलमूर्ती बा

५०

१००

१०० पेसजी कर्जबा

गुदा ब्याज हा

५० हाली हा

१५०

कास बा हा ?

१७६

येकून रुपये तानसे देणे पावली याचे कबज घेणे तेणे प्रो मजुरा असे जाणजे मोर्तब सुद

(फा. शि.)

तेरीख २

सन ५१ जुलूसवाला.

माहे रमजान

ले. ५६९ }

{ शके १६३१ माघ शु. १०  
सन १७१० जाने. २९श्री  
श्रीमोरया

ता मोकदमानी मौजे मोरगौळ ता कऱ्हेपठार प्रा पुणे यासि श्री  
ची आज्ञा जे मोरेश्वर गोसावी यास मौजे मजकुरी इनाम दोन जमीन चावर २ दोनी  
आहे याची सनद राजश्री सिवासी राजे याची आहे तर त्याप्रा उफतन चालवत आले  
असेल त्याप्रमाणे चालवणे उजूर न करणे जाणीजे माघ शुद्ध दसमी सके १६३१ विरोधी  
नाम सवळरे

ले. ५७० }

{ श. १६३१ अ. वैशाख शु. ७  
स. १७०९ एप्रिल ५

रा मोरेश्वर

देसमुखानी व देसपाडियानी व मोकदमानी व रयानी व पुजारियानी  
मौजे मोरेश्वर पा पुणे सा जुनेर सा सन हजार १११७ ता सन हजार १११८ (फा.  
कारणे मालूम दानद की राी हरी रघुनाथ यास देह मजकूर दरोबस्त तनखा शिका)  
दिधला असे ता माहाल मजकूर वजा करून बाकी राहील त्यापैकी येक वाटा  
रा गोसावी यास देने बाकी दोनी हिसे मुशागइलेस पावते करणे हरसाल ताजे सनदेचा  
उजूर न करणे दरीबाब ताकीद जानिजे मी सुद

छ ५ सो माहे सफर

सन अहाद १ [ अबदला ? ]

ले. ५७१ }

{ शके १६५२ जेष्ठ शु. ३  
सन १७३० मे ९

श्री

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ५६ साधारण संवत्सरे जेष्ठ शुध त्रितीया मृगुवासरे  
क्षत्रीये कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी  
( शि ) ( शि ) याणी राजश्री देशाधिकारी

व लेखक वर्तमान भावी  
पा सुपे यांसी आज्ञा

केली ऐसी जे राजश्री धुंडिराज गोसावी व सर्वोत्तम गोसावी विन मोरेश्वर गोसावी  
वास्तव्य क्षेत्र श्री मोरेश्वर याणी हुजूर स्वामीसनीध येऊन विनंती केली की आपले आज्ञे

राा मोरेश्वर गोसावी थोर माहापुरुष होते त्यास पूर्वी थोरले माहाराज कैलासवाशी  
राजश्री स्वामीनी पाा मजकुरी गांवगना वृती करून दिल्ली आहे बी ताा  
मौजे लोणी बाराऊकडेची येथे मौजे पणदरे येथे बाा अज.  
बाा अज येसू भावकर कास गोयाजी धणगर कास रुके  
रुके ८६ साहा येकून जर्मान ८१ योा जर्मान चावर  
चावर १ येक १

बाा मिरासी बाा खासा  
आलोजी भाव- मिरास अज  
कर पटी नजीक कास रुके ८८॥  
संभू कास रुके ८४॥ पैकी कास ८१॥-  
योा चावर पाऊण -॥॥- येथे जर्मान चावर -१-

येणे प्राा दोन चावर जर्मान वृती दिल्ली आहे त्याप्रमाणे चालत आले आहे आलीकडे धामधु-  
मेच्या प्रसंगामुलें भोगवटा चालत नाही याकरितां स्वामीनी कृपाळू होऊन पूर्ववत प्रमाणें  
वृती करार करून भोगवटियास नूतन पत्रें करून देऊन चालवावयास आज्ञा केली पाहिजे  
म्हणून विनंती केली व पूर्वील पत्रें आणून दाखविली त्यावरून मनास आणून दाखविली  
त्यावरून मनास आणून गोसावी थोर सत्पात्र यांचे वंशपरंपरेने चालविलीया स्वामीस  
श्रयेस्कर जाणून स्वामी यावरी कृपाळू होऊन सदरहूप्रमाणें गावगना दोन चावर जर्मान  
दुतर्फा कुलबाब कुलकानू देखील इनाम तिजाई हाली पटी व पेस्तर पटी सरदेशमुखी व साहोत्रा  
खेरीज हकदार वृती करार करून दिल्ली असे तरी तुम्ही सदरहू वृती याचे दुमाले करून पुत्र  
पौत्रादि वंशपरंपरेने चालवणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून  
घेऊन हें असल पत्र भोगवटियास याजवल परतोन देणे जाणिजे (नि) लेखनालंकार

[ मर्या देयं राजते ]

त्र्यंबक हरी सुभेदार व कारकून  
[ इहिदे सलासीन ]

श्री  
नागनाथ चरणी  
तत्पर हरिसुत त्र्यंबक  
निरतर

नारोपांडित सचीव,  
[ इहिदे सलासीन ]

१ बाजिराऊ बल्लाल प्रधान, नारो आपाजी सुभेदार व कारकून [ शिक्षा अस्पष्ट ]  
[ इहिदे सलासीन ] [ इहिदे सलासीन ] [ इहिदे सलासीन ]

माहादजी यादव दिमत दरुनी माहाल वाडा दुसरा-माहादजी सालोखे कमावसिदार  
मौजे लोणी प्रांत सुपे-सलास आवैन-हाली मौजे मजकूर खाजगीकडे जाला आहे  
नारो शंकर सचीव इहीदे सलासैन

श्री मद्रा  
मकृपाधाम प्रा  
प्तकामस्य माह +  
नारायण वि +  
प्रता जगदधाम  
विराजती

ले. ५७२

{ शके १६५२ जेष्ठ शु. ३  
इ. १७३० मे ९

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५६ साधारण संवत्सरे जेष्ठ शुद्ध त्रितीया भृगुवासर  
क्षत्रीये कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व लेखक वर्त  
मान भावी पा इंदापूर यासी आज्ञा केली ऐसीजे राजश्री धुंडिराज  
गोसावी बनि मोरेश्वर गोसावी वास्तव्य क्षेत्र श्री मोरेश्वर याणी हुजूर  
स्वामी संनीध येऊन विनंती केली की आपले आज्ञे सा मोरेश्वर  
गोसावी थोर माहापुरुष होते त्यास पूर्वी माहाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामीनी  
या मजकुरी इनाम करून दिल्या आहे बीगा

मौजे सेलगाव येथे जमीन  
चावर येक

१

मौजे काझड  
येथे जमीन  
चावर येक

१

जकायेत पैकी  
दररोज टाक-  
साली रुके नव सण्या

१०६

येणेप्रो दोन चावर जमीन व खुर्दा टाकसाली नव सण्या दिल्ले आहे त्याप्रमाणें  
चालत आले आहे आलाकडे धामधुमेच्या प्रसंगामुले भोगवटा चालत नाहीं. याकरिता  
स्वामीनी कृपाळू होऊन पूर्ववतप्रमाणे इनाम करार करून भोगवटियास नूतन पत्रे करून देऊन  
चालवावयाची आज्ञा केली पाहिजे म्हणून विनंती केली व पूर्वी पत्रे आणून दाखविली त्यावरून  
मनास आणून गोसावी थोर सत्पात्र यांचें वंशपरंपरेने चालविलिया स्वामीस व स्वामीच्या  
राज्यास कल्याण ऐसे जाणून स्वामी यावरी कृपाळू होऊन सदरहूप्रमाणें टाकसाली नव सण्या  
व दोन चावर जमीन दुतर्फा कुलबाव कुलकानू देखील इनाम तिजाई हाली पटी व पेस्तर  
पटी सरदेशमुखी व साहोत्रा खेरीज हाकदार करून इनाम करार करून दिल्या असे तरी  
तुम्ही जकातीपैकी नवसण्या दररोज व देहाये मजकूरपैकी दोन चावर जमीन पुत्रापौत्रादि

वंशपरंपरेने इनाम चालवणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून घेऊन हे असल पत्र भोगवाटियास गोसावी यांजवल परतोन देणे जाणजे (नि) लेखनालंकार मर्यादेयराजते

रुजूसुरु	संमत	सा	सा
निर्वास	सुमंत	मंत्री	सरकार
बार सुद	सुरु सुद—बार	बार	बार
ले. ५७३ }			{ श. १६६४ इ. १७४२

श्री

अखाडितलस्मीआलंकृत राजमान्य राजश्री त्रिबक निराजी गोसावीं  
सेवक सदासिंह चिमणाजी नमस्कार सुा सलास आबैन मया व अलफ पा रासीन येथील  
मामला राजश्री आपाजी सोमवसी ( अपूर्ण )  
( पाठीवर )  
गज इलाही

॥ लबु तडना जवान ॥ त्याच्या च्यार वीती जाण ॥ येका गजाचे प्रमाण ॥ ते तीन  
येका पाडाचे ॥ १ ॥ याज परीस उणा तसु येक गज शरई ॥ असा हिशोब आहे

ले. ५७४ }

{ श. १६७३ ज्येष्ठ व. ६  
इ. १७५१ जून ४

श्री

राजेश्री सर्वोत्तम गोसावी यांसि  
सरकत रोखा संभाजी व संताजी संणस+++हिरोजी गायेकवाड हाली वस्ती मौजे लोणी  
प्रा सुपे सुा इसने खमसैन मया आलफ कारणे सरकतरोखा लीा दिल्हा यैसाजे मौजे मारी  
तुमचे इनामाचे सेत आहे त्यामध्ये आपण उभयेता वा आणीक सरकती घालून आसामी  
कबूल केली त्याची वाटणी

- १ सन हजार ११६१ तिसरा वाटा दिवाणाचा
- १ सन हजार ११६२ पासोन पचादेव दोन वाटे  
दिवाणचे तीन वाटे रयेत
- १ याचे साली निमे दिवाण वाटा व निमे रयेत  
भाग

येणे प्राा कौल पुर तोपर्यंत तुम्हास लीाप्राा वाटा देऊ सेतात मेहनत करू आवघे सेत तयार  
करून देऊ हे लीा सही छ २० माहे रजव बिा राघो योगिराज कुलकर्णी मौजे मार

निशान नागर

साक्ष

जानोजी न्हावी मौजे

मार सुभानजी सुतार

मौजे पणदरे

ले. ५७५ }

{ श. १६९८ श्रावण शु. ९  
इ. १७७६ जुलै २५

श्री.

यादी सर्वोत्तम गोसावी इनामदार मौजे मोरगाव याचा व गावकरी याचा इना-  
माच्या तफावतीमुळे कजिया होता सबब हुजूरून सुभ्याकडून कारकून पाठऊन चौकसी कर-  
विली त्याची मोजणी सुा सबा सबैन मया व आलफ छ ८ जमादिलाखर मोजणी बिघे

सुमार

पाच पट्या थल रुके

आज बारायणी तुल

१५॥- उतर १५॥ पश्चम

१८॥ दक्षण १९॥ पूर्व

३४॥ २७

निमे बिघे निमे

१७८॥ १३॥

२३० तपशील अदमासे

बिघे सुमार

१८० अवल

४० दुम

१० खडक माल व सीम जमीन

२३० बिघे

३नेसे तीस बिघे

माहरीक रुके ४६

आज

१८॥ पूर्व

२१८२ पश्चम

३९॥२

तुल

१०८२ उतर

५१९ दक्षण

६॥४ मध्ये

२२८२

जनादन गोसावी ८३॥

आज

१७॥= दक्षण

१६॥= उतर

३४॥

निमे बिघे

१७॥-

बिघे सुमार

३५ आवल

२० दुम

९॥ सीम

६४॥ बिघे

साडे चौसष्ट बिघे

सर्वोत्तम गोसावी -१-

वाहती

आज बिघे

२२ पश्चम

२३१९ पूर्व

४५१९

तुल

२॥= पूर्व

३॥४ पश्चम

६॥४-

तिजाई

२८॥

६४॥ तपशील अदमासे

तुल बिघे

१०१९

६८२ दक्षण

९१९ मध्य

२५॥४

निमे तिजाई  
१९॥१ ७२  
बिघे सुमार  
१४५।-  
तपशील अजमास  
५० दुम  
९५। सीम

१४५।

येकून येकसे पचेतालीस बिघे  
आलोपंत इनामदार रुके ४३॥ यास तपशील  
क्रिवा डाग रुके ४२  
दुम जमीन

आज तुल  
१४४२ पूर्व २।- दक्षण  
१४ पश्चम २।४ उत्तर  
२॥१ मधम

निमे तिजाई  
१४४१ २।३

बिघे सुमार

३३॥४।-

क्रिवा जमीन रुके ४१॥

आवल बिघे

आज तुल  
१७।२ दक्षण १।४ पूर्व

निमे तिजाई  
२२॥३ ८॥१  
बिघे सुमार  
१९४॥३  
तपशील अजमास  
१२० आवल  
७४॥३ दुम

१९४॥३

पड जमीन खडक माल व पठार

अज तुल  
८ पूर्व ६४२ उत्तर  
७ पश्चम ३।४ दक्षण

— —  
१५ ९॥१  
निमे निमे  
७॥ ४॥१-॥

बिघे सुमार

३५॥३

बेरीज तपशील

१२० आवल आजमास  
७४॥३ तुम आजमासे  
३५॥३ सीम कनिष्ठ पड जमीन





१९६॥ उत्तर	११३ पश्चम
	११३ मध्ये
३४८१	४१-
निमे	तिजाई
१९७	११३

विगे सुमार

२३॥१

विगे सुमार

५७॥

साडे सतावन विगे

मोजणी बािा त्रिबक मुकुद कारकून निा हवालदार ताा हवेली साडस व मवानजी गौली निा नाईकवाडी ताा हवेली साडस प्राा पुणे व भगवानसिंग निा देवीसिंग लोक निा किले पुरधर गावलावी याचे व समाकूल पाडर व सर्वोतम गोसावी याचे व निलो गोपाल निा देव याचे गुा मोजणी केली आसे

### कारी-जेधे.

ले. ५७६ }

{ श. १५३८ चैत्र व. १  
इ. १६१६ मार्च २४

नकल

आजम मरिखान ठाणे सिरवल ताा हिरोजी धाँडा मोकदम पाटील मौजे चिखल गाव ताा रोहिडरवोरे सुा सीत अशर अलफ तू आर्ज केलास जे मौजे मारची संचनी करप्यास हुकूम फरमाविला पाहिजे तेणेप्रो गावची संचणी करणे आणि पाटीलकी खाणे वतनाबा नजराणा होन आठसे तू दिल्ले असेत ते दिवाणात जमा केले असेत तेणेप्रो पाटीलकी मिरासी बाा इनाम टके तीन वगैरे पासोडी व कुल मानपान खाऊन गाऊची चाकरी मुकरद आवलाद आफलाद खाणे आणि गावची वसाहत करून दिवाणात रुजूराहाणे ये बाबे कौल असे जाणजे छ १५ रावल मोर्तब ( फारसी. )

ले. ५७७ }

{ श. १५४४ ज्येष्ठ व. ३  
इ. १६२२ मे २५

महजर हजीर मज्यालसी ताा भोर ताा रोहिडा बितेरिख १६ माहे सालवल.  
कान्होजी देशमुख सिका असे  
बापोजी जेधा नरसप्रभु देशकुलकर्णी  
हिरोजी मोकदम

बागोजी मोकदम मौजे  
 चिखलगाउ ताा भोर नांगर असे  
 बाबाजी मोकदम मौजे  
 पोमरडी नांगर असे  
 सोनजी मोकदम मौजे  
 चिखलवडे नांगर असे  
 हरी सुतार मौजे  
 वडतुंबी वाकस असे  
 जईत नाक वार्तिक मौजे  
 आंबवडे विळा दोर असे  
 बाबनाक वार्तिक मौजे  
 आंबवडे विळादोर असे  
 विटरटा मेहन्या ताा भोर मोगरी असे  
 गोदनाक वार्तिक  
 मौजे आंबवडे

ताा भोर नांगर असे  
 इंदोजी मोकदम मौजे  
 जे कर्नवड नांगर असे  
 साव ठाकूर प्रां  
 भोर मजकूर कटार असे  
 नागोजी महाडिक कटार असे  
 माजजी चौगुला मौजे  
 आंबवडे नांगर असे  
 घेसजी मोकदम मौजे  
 आंबेघर नांगर असे

बाबा सुतार मौजे  
 आंबवडे वाकस असे

सुहुर सन इसने असरीन अलफ कारणे महजर लेहून दिल्हा येसाजे लखजी भडाळ मोकदम मौजे आंबवडे इसाफती देशमुख यास इनामती मोकदम मारास नक्त टके २ दोन व उक्ता टका १ येक यांस टके १० दाहा व खाचर हे रकमे वेगळे चिचवले खालील हे देशमुखाच्या वडिलानी दिल्ले होते त्यावरी नवा कुसूर जाला मग हुजूर येऊन माकूम जाले तरी लखजी मोकदम माराचा भोगवटा मनास आणिता सालाबाद चालिले आहे तेच बार निा ज्या खाचराचा कुसूर होता व इनामती टके १० दाहा व खाचर चिचवल्यापुडील लिहून दिल्ले असे हे तू लेकराचे लेकरी खाऊन सुखे असिजे तुज इनामती टके २ दोन व उक्ता टका १ येक यास टके १० दाहा व खाचर खाऊन देसमुखाची चाकरी करून मौजे मजकुरची मोकदमी खाऊन सुखी आसिजे

ले. ५७८ }

{ श. १५५७ कार्तिक शु. १  
 इ. १६३५ नोव्हें. १

श्री सके १५५७ युवानाम सवळरे कार्तिक शुद्ध द्वितीया वार आदीतवार तदिसी राजेश्री कान्होजी नाईक देसमुख ताा भोर ताा रोहिडा यासि तुकोजी बिन विठोजी व बाबाजी बिन येलबाजी मोकदम मौजे नायेगौऊ पा सिरवल आत्मसुखे साहेबाचे सेवेसी लेहून दिल्ले जैसे जे आपला दाईज लखमोजी बिन रामजी माली मोकदम निमे मौजे मा त्याणे दिवाणात चाहाडी करुनु आपले घर बुडविले व परागदा केले ए सबबे साहेबाचे पाठी निघालो तरी ए सबबे साहेबी पाठी राखिली पाहिजे आपली मोकदमी मौजे मा

निमेचा तर + + आहेत व ( पुढील एक दोन ओळी फाटल्या आहेत )  
चावर २-३ व हकलाजिमा मिरास करुन लेकराच्या लेकरी दिले आसे यास दुसरा  
विचार नाही जरी आपले कोण्ही दाईज गौत्रज अथवा दिवाण देसमुख इस्कील करील ते  
आपण जाणे यास आनसारिखे करीन तरी श्री—व आपल्या पूर्वजाची आण आसे हे लिहीले  
सही आपले खुसीने दिले आहे हे सही

गोही

रांज पाटील व येस पाटील  
मोकदम मौजे महुरी ता  
गु(ज)ण माबळ

नाईकजी तुपा मोकदम  
मौजे म्हकोसी ता रोहिडा  
ता भोर

ले. ५७९ }

(सिका) { श. १५५९ कार्तिक शु. ७  
इ. १६६३ आक्टो. १५

नकल फर्मान पारसीची इदलशा हाचे फर्मानाची

शा छ ६ माहे जमादिलाखर सुा समान व सलासीन अलफ तपे रोहिडे याचे कार  
कुनाचे नावे की सांप्रत हुजूर विदीत जाले की कानोजी जेधे देसाई ता भोर किले मज-  
कुर याणी मेहनत करावयाविसी कोताई न केली व दुष्टांदन केले या करिता बहुत कृपा  
करुन मौजे चिखलगाव किले मजकूर कानोजी देसाई मजकुरास इनाम दिल्हा असे तरी  
मौजे मजकूर मयेकुलबाब व कुलकानू त्याचे स्वार्धान करणे तो मेल्यावरी त्याचे पुत्रपौत्रादि  
वंशपरंपरेने चालविणे फर्मानाची तालीक घेऊन असल फर्मान त्याचे स्वार्धान करणे व फर्मा-  
नाप्रमाणे चालणे परवानगी हुजूर व आज्ञा अनवान बुलंदखान खान अलिशान सादतनिशान  
रफीउलकदर बुलंदमकान एखलासखान वजीर हुकमत मोहर असे.

ले. ५८० }

{ श. १५७५ भाद्र. व. २  
इ. १६४३ आगस्ट २१

श्री

योजितपत्र शके १५६५ सुभानु नाम सवछरे हाजीर मजालसी समस्त देशक ता  
रोहीडखारे.

कान्होजी नाईक जेधे  
देशमुख ता मार

नरसप्रभु देशकुलकर्णी  
ता मार

सिका

१

आंबाजी बलाल हेजीव

कृष्णाजी पदमनाभी

१

१

आलीभाई कारभारी

१

कृष्णाजी

१

देशक ता मार

कान्होजी चव्हाण व सोनजी भोरपी पा  
मौजे वेनवडी

हिरोजी पा को भोर

१

१

बापोजी पा मौजे पोमडिं

१

राघोजी पा मौजे

सिरवली

येसजी पा मौजे

१

आंबेघर

१

बालोजी व नाइकजी

भिकाजी पा मौजे

पा मौजे करंजे

नाटवी १

१

कान्होजी पा मौजे

जाख माहाला

वडतुंबी १

१

रुद्रभट जोसी

भिवा सुतार

१

१

लखनाक वरगणा

१

यासी वागोजी धोंडो पाटील मौजे चिखलगांव ता रोहिडखोरे दिल्ले येजितपत्र जे मौजे मांर ची रसद घेऊन दिवाणात गेलो आणि मालुमती समजावून रसद बारासे होन पूर्वी देऊन आपलें नावे फरमान कुल मोकदमीचे आणिले यास पूर्वी चाई देशांत आमचा व हिरोजीचा वेगलचार वडिलापासून जाला त्याजवर हिरोजीने मुठमर्द करून या प्रांती येऊन चिखलगावची मोकदमी मेलविली त्याजवर चाई देशात आम्हावर कसाला पडला सबब भावाचे गावी आलो त्यास हिरोजीचेही उपयोगी बाकीचे पडलो आहे त्यास आम्हाकडून लबाडकी कागदाची आपले नावे करून घेतले म्हणोन आली त्यास मोकदमी व मानपान वगैरे हिरोजीचे त्यास आम्ही वेगळे झालो तरी हिरोजीचा भाऊ त्यानी मुठमर्द केलीच वत- नही त्याचेच त्यास याचे वतनासी मला संमंध नाही जे तुमचे गोताचे विचारास येईल ते करावे इनाम पाो जो हिसा मला हिरोजी देईल तो घेईन वरकड हिलाहरकत करणार नाही मोर्तब असे.

ले. ५८१ }

{श. १५६५ भाद्र. व. २  
इ. १६४३ आगस्ट २१

करिणा हिरोजी धोंडो पाटील मौजे चिखलगाव ता रोहिडखोरे सुरु सन आर्बा  
आकन आलफ वागोजी धोंडे याचा व आमचा खटला व्हावयास कारण जे दिवाणची

रसद वारावयास पाठविला तिकडे दिवाणांत माळुमती समजावून आपले नावे फरमान करून आला आम्हासी कज्या करू लागला जे मी वडील माझी मोकदमी व मानपान इनाम पासोडी माझी याप्रो बागोजीचे म्हणणे त्यास बागोजीचा व आमचा वेगलचार पूर्वीपासून चाई देशांत कुसगावी असता जाहाला त्याणी मुठमर्द करून मेळविले तरी आम्हास समंध नाही व आम्ही मुठमर्द केली असता बागोजी मौजे मारी येऊन राहिला कारण त्या प्राती दिवाणचा कसाला बोटेना सबब आम्हाकडे आला थोरला भाऊ यास परागंदा होऊ देऊं नये त्याजवरून आपले जवल ठेविला म्हणोन वतनास अधिकारी होऊन आपले नावे वतन करून घ्यावे हाही धर्मन्याये नव्हे परंतु कलिमहात्म पूर्वीपासून खस्त मेहनत माझी हिरो-जीची हे तुम्हास देशमुख देशपांडे यास माहितच आहे आता तुमचे समस्ताचे म्हणणे तुझा भाऊ बागोजी वडील तिकडील वतनवर होता त्या वतनास तो मुकला आता त्याणे मुल-खावर जावे की काय तुझे गावची बाकी तरी तुम्ही त्याने दिल्ली याचे कसे त्यास बागो-जीने येजितखत घावे कुल मोकदमीस व मानपानास समंध नाही असे येजितखत दिली यास बागोजीस जो हिंसा इनामपो मात्र होईल तो देईन वरकडा गावातील वगैरे दाइते मागणार नाही या प्रो तुम्हा जमीदाराचे देशकाचे गोहीने येजित खत घावे त्यास राजी आहे म्हणजे कांही हिंसा देईन हा करिणा लेहून दिल्ला सही छ १५ जाखर.

ले. ५८२ }

{ श. १५७७ चैत्र शु. १०  
इ. १६५५ एप्रिल ५

द सौजनी परउपकार राजमानी राजश्री परसोजी पाटील मोकदम मौजे विंग पाठ पुणे यास सर्जाराऊ फर्जद कान्होजी राजे जेथे माहालीदार जोहार उपेरी मौजे मजकुरी आमची वरात होन ८८ आहे त्यापैकी होन ५८ हवाला केला बाकी होन ३० राहिले आहेत याबा मिया माहालदार पाठविला आहे तरी झाडा करुनिया यापासी मा बाबा साहेब सुपा आहेत खर्च एक घडचे दिरंग न कीजे मो.

सुा खमस खमसैन आल्फ  
तेरीख ७ माहे जमादिलाखर

ले. ५८३ }

{ श. १५८० मार्ग. व. १३  
इ. १६५८ डिसें १२

श्रीसके १५८० विलंबी नाव सवसरे मार्गस्वर वदी. त्रयोदसी ते दिवसी धनको नाम बाजी सर्जाराऊ देसमुख ताा रोहिडा याणि रिनको नाम मलजी करधर सुा दिघीची अठफाडकर करयाती मानदेस अत्मसुखे परवतसमध्ये अरवत केला मुदल होनु १०८ दाहा दर माहे दर होनास कलातर रुके -॥- चोवीसप्रमाणे जालिया दिवसा उगवणी करुनु शा भाद्रपद त्रयोदसीस उगवणी करुनु मुदतीस उगवणी न करू तरी हडामे देउनु हा कतब सही

गोही

त्रिमलराऊ सिलेदार  
खडोजी राजे गुजर  
मुधोजी जाधव

गवरोजी राजे मदने  
कोडाजी ताबट मुकाम पुणे

ले. ५८४ }

{ श. १५८२ मार्ग. व. ७  
इ. १६६० डिसें. १४

द मसुरल हजरती राजमान्य राजश्री सोमार्जी विष्णु हवालदार व कारकून ताा रोहिडखोरे यासी राघो बलाल नामजाद माहालानीहाय नमस्कार विनति सुा इहिदे सितैन अलफ कान्होजी जेधे देसमुख तपे मजकूर याचे बावे आम्ही बखैर राजश्री साहेबाचे सेवेसी लिहिले होते त्याचा जाब राजश्री साहेबां लिहिला आहे तुम्ही लिहिले की कान्होजी जेधे निमे देसमुख रोहिडे याचे दस्त मनास आणिता देखील इनामती व किरकोल हक व गावखडी मिलोनु मोजना टके पाच हजार आहे यैसियास यापासून इनामती खडणी पेशजी गडकरी दरसाल होनु ३० घेत होते हाली साहेबांचे कारकिर्दीस होनु तीस घेतले आहेती यैसीयास निमे घेतले तरी अडीच हजार टके होत आहेती तरी याची काय रजा म्हणौ- वुनु लिहिले तरी जैसे काही सालाबाद चालले असेल तेणेचप्रमाणे चालवणे नवे न करणे ते साहेबाचेच चाकरलोक आहेती त्यावरी नवे न करणे छ २ रबिलाखर यैसा जाब राजश्री — साहेबां लिहिला आहे तरी जैसे सालाबाद ताा सालगुदस्ता चालत आले असेल त्याचप्रमाणे (अ) श्री त्यापासून घेत जाणे वरकड सालाबादप्रमाणे त्याचा दुमाला करणे तालीक राघो व लेहोन घेऊन असल देसमुखापासी फिराउनु देणे छ २० रबिलाखर (ब) मोर्तब लाल सुद

ले. ५८५ }

{ श. १५८७ वैशाख शु. ६  
इ. १६६५ एप्रिल ११

(फा. अ. शि.)

आज दिवाण ठाणे ताा रोहीडखोरे दाा बाो भिकनाक बिन येसनाक विर्तकारी मौजे नाटिबा ताा भोर ताा मजकूर सुा खमस सितैन अलफ कारणे साहेबाचे बंदगीस कतबा लेहून दिघला यैसाजे साहेबां बोलाऊन आणूनना माा पुसिले की खोपडे व नाटिबे आपण आपणामधे भांडिले हा समाचार मिनवान सगणे तरी हिरोजी नाटिबा याचे घरी सिक्किलगर राहिला होता त्यापासी आपले लोखंड व रामजी खोपडा याचे लोखंड यैसे सिक्किलकरास दिघले होतेसी आणावया आपण गेलो रामजी खोपडा मोकदम यैसे हर दोजण गेलो त्यावरी हिरोजी नाटिबा आपणास बोलिला जे तुम्हा आम्हास करांजे चल्या काये कराव्या पण बोलिलो की कां मी बाजीन व्हाव्या यावरी हिरोजी बोलिला

रामजी म्हणतो जे नाटिबे कोठे झगडले आहेत त्यावरी आपण बोलिलो जे जैसे कधी रामजी बोलिला यावरी हिरोजी बोलिला जे बोलिल्यास महिने ६ जाले आपण बोलिलो जे सा महिने बोलिल्या जाले तरी आजी काये होते त्यावरी कोडजी नाटिबा हिरोजीचा पुतन्या बोलिला की रामजी तुज खवखवं मोठी आहे तरी तूं मज कोडजीसी भांड यावरी रामजी बोलिला जे तू साहेबांचा सेरकर मी साहेबांचा पाटील तुज मज भाडण करावयास निसबती नाही त्यावरी कोडजी बोलिला जे तूं पाटील काये चोटाचा यैसी वेस्ताकी बोलिला यावरी रामजी कराचली घेऊन ओढिली यावरी आपण रामजीस हाती धरून वाड्याबाहेर नेला आणि मागे सवेच कराचली घेऊन ओढून कोडजी आडवा आला त्यावरी कोडजीस लिन्हार्ई दिधली पर लिन्हार्ईस न मनून कोडजीवरी घाये टाकिला मग हर दोजण कराचलीने भाडो लागले यास कमपेश होये तरी साहेबांचा गुन्हेगार हा कतबा सही मग याचे बापभाऊ व याचे बापभाऊ मिलाले आणि तोडातोडी केली हा कतबा सही मोर्तबू

गोही

बाबजी चिकणे मोकदम

मौजे कारले

तेरीख ५ माहे सौवाल

सवाल

ले. ५८६ }

{ श. १५९०  
इ. १६६८

श्री ( तालीक )

अज र०रा० सिवाजी राजे साहेब दाम० व ताा बजानेबू कार० व देश०ताा रोहि-  
डखोरे बिदानद के सुरसन तिसा सितैन अलफ येसार्जी बिन इद्रोजी जेधा हुजूर येऊन अर्ज  
केला जे ताा मारचे देशमुखास इनाम च्यार गाव व हकलाजिमा सारा दुबाला होता ते  
वखती मौजे आबवडे ताा मार इनाम देसमुखीपैकी आपणास सेत टके ३ तानचे इनाम  
चालवीत होते हाली देसमुखास येक गाव व हाकलवाजिमा दुमाले करून बाकी अमानत  
जाले आहे याबदल आपला इनाम सदरहू सेत चालत नाही तरी मेहरवान होऊन  
आपला इनाम सेत सदरहू दुबाले केले पाहिजे म्हणून बिनावरा खातिरेस आणून येसर्जी माचे  
सेत दर सवाद मौजे आबवडे माा टके ३ तान टकीयाचे पेशजी देशमुखाचे तर्फेने चालत  
होते तेणेप्रमाणे हाली दुबाला केले असे देखील माहासूल कुल० दुबाले करणे दर० सनदेवरून०  
तालीक० सदरहू सेत इनाम शा सन सबैन अलफ पासून चालवणे

ले. ५८७ }

{ श. १६१३. कार्तिक शु. ५  
इ. १६९१ आक्टो. १६

श्री

श्वस्तिश्री राज्याभिषेक शके १८ प्रजापतिनाम सवत्सरे कार्तिक सुध पंचमी मृगुवासर  
क्षत्रीये कुलावतंस श्री राजाराम छेत्रपति याणि राजेश्री मुद्राधरी व लेखक किले रोहिडागड  
(लं.व.) श्री राजाराम (अ) श्री लक्ष्मि यासि आज्ञा केली  
नरपति हर्ष निदान नृहरिप्रीते यैसी जे किले मजकुरी  
मोरेश्वर सुत नीळक मुद्रा निराजि पूर्वा जामदार होता  
ठमुख्य प्रधान जन्मना राजा तो दूर करून हाली  
राम प्रतिनिधी विठोजी बिन चागोजी  
प्रल्हादस्य पवार जमासुदगी करून  
विराजते पाठविला आसे यास  
किलियावरी घेऊन याचे हाते जामदारीचे काम घेणे यास वेतन मोईनप्रमाणे शा सनद  
पोपासून परबार सेरीस्ता दडकप्रा वजा करून उरले वेतन देत जाणे यास जमान किले  
मजकुरी घेणे (नि)जाणिजे निदेश समक्ष

रुजू

(ब)मर्या

तेरीख ४

देयं विरा

माहे सफर सुा इसन  
बार सुद

सुरु सुद बार

जते

ले. ५८८ }

{ श. १६२२ चैत्र शु. १५  
इ. १७०० मार्च २३

श्री

नकल

राजश्री सरदार लस्कर पागा व सिलेदार व किलेहाये व हुजराती व मुल्की लोक  
गोसावी यासी

द अखंडीतलक्ष्मीअलकृत राजमान्य श्रो—रामचंद्र निलकंठ आमात्य सुा मया  
आलफ मौजे आंबोडे हा गाऊ जेधे देशमुख याचे इनामतीचा आहे व बाजार मौजे मा  
भरतो त्यास आमदरत्फीमुळे जो येतो तो उपसर्ग देतो त्यामुळे रयेत परागंदा होते  
म्हणोन कळो आले त्यावरून हे पत्र सादर केले असे तरी जो कोण्ही आमदरत्फीमुळे बाजा-  
रास व गावास उपसर्ग देईल त्यासी ( येथें सिका ) भीड होणार नाही हे पष्ट समजणे  
जरी बलेच जाऊन धामधूम करील तर मताजी जेधे तुमची भीड धरणार नाहीत मग  
कष्टी व्हाल हे पष्ट समजणे छ १२ सवाल वरकड गाव देशमुखांचे आहे त्यास उपसर्ग न देणे  
( नि ) निदेश समक्ष

मोर्तब



ले. ५८९ }

{ श. १६२३ श्रावण शु. १२  
इ. १७०१ आगस्ट ४

श्री

राजश्री शाहाजी मोहिते हवालदार व कारकून श्री माची पदमावती गोसावी यांस

॥द अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य-----श्री शंकराजी नारायण सचीव आसिर्वाद व नमस्कार सुा इसने मया अलफ राा त्रिंबक मलहार कारखानीस किले चंदन-गड याची मनुशे माची मारास आली आहेत तरी त्यास गडावरी घेऊन घराण करून देणे हरयेक विशइ परामृश करीत जाणे छ १० रबिलौवल

( ब ) श्री

( लं.ब. ) लेखनावधि

नारायण सुत

रयं भाति

शंकर

सुरु सुद

ले. ५९० }

{ श. १६२७ चैत्र व. ८  
इ. १७०५ एप्रिल ६

श्री

राजश्री मताजी सर्जाराऊ जेधे देसमूख ता रोहिडखोरे गोसावी यासि

द अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य—श्रेहाकित विसाजी खंडागले हवालदार व कारकून किले मगलगड जोहार आा आसिर्वाद सुा खमस मया व अलफ विनती ( ये ) थील कुशल जाणून स्व ( कीये ) कुषल लेखन केले पाहिजे यानंतर गोसावी यानी पत्र पाठविले पावोन बहुत समाधान जाले लिहिले की आपल्याकडील लोक किले मास येऊन चाकर राहिले आहेत ( ते ) पाठऊन देणे म्हणऊन ( लि ) हिले तरी ते लोक माहाराज राजश्री—छत्रपती स्वामीचे सनदेने किल्यावरी चाकर राहिले या उपरी किल्याची आसामी धण्या ( खे ) रीज दूर होऊन निरोप दे ( ता ) येत नाही पहिलेच + + + रास गुतो नये गुतलेयाउपरी आसामी तुटत नाही कलले पाहिजे यानंतर गोसावी याकडे किले मारचे दास्तन पैकी गोसावी यास कर्ज गला ४४ मण दिला त्याची दिडी -१९ साहा मण + के त्यापैकी रुपये + + + + विले त्याच गला दर सा ४॥९ सात पाइली प्राणे -१-१- सवा पाच मण जाला बाकी ४॥१ पाइली उरला तो पाठविला पाहिजे बहुत काये लिहिणे कृपा असो दीजे छ २२ जिल्हेज हे विनती ( ष ) मोर्तब

सुद

ले. ५९१ }

{ श. १६३३ वैशाख व. ८  
इ. १७११ एप्रिल २९

(ब) श्री  
शंकराजी  
नारायण

अभयपत्र समस्त राजकार्य धुरंधर विस्वासनिधि राजमान्य राजश्री नारोपंडित सचिव ताता खेलोजी कुंभार मौजे आंबवडे ताा भोर ताो रोहिडखोरे सुा सन इहिदे अशर मया अलफ दिल्ले अभय पत्र जैसे जे तुझा व उत्रोलीच्या कुंभाराचा तह पूर्वापासून विचित्रगडी जे उत्पन्न होईल ते दोघानी दो ठाई वाटून घ्यावे जैसे चालत असता हाली उत्रोलीचा कुंभार कथला करितो याची मनसूफी करावी म्हणून तुवा हुजूर येऊन विदित केले त्यावरून उत्रोलीच्या कुंभारास आज्ञा केली की तू हुजूर येणे गोतमुखे निर्वाह होईल त्याप्रमाणे चालविले जाईल यैसी आज्ञा केली असता उत्रोलीकर कुंभार हुजूर आला नाही पळोन गेला तू हुजूर आलास हुजूरून तुजला अभयपत्र सादर केले असे तरी तू कोणे बाबे शक अंदेशा न धरिता सुखरूप राहोन वतनाची चाकरी करणे तुजला कोणे विशई आजार लागणार नाही अभय असे छ २१ रबिलावल पाा हुजूर.

सुरु सुद.

ले. ५९२ }

{ श. १६३९ मार्ग शु. १०  
इ. १७१७ डिसें २

अखंडतिलक्ष्मीआलंकृत राजमान्य राजश्री भिमजी नरसिंह दि॥ सरदेश-मुख गोसावी.

(वा) श्री ०  
भार्गवचर  
णी तत्पर पंता  
जी शिवदेव  
निरंतर

सेवक पंताजी शिवदेव नमस्कार सुा समान अशर मया अलफ देशमुखीच्या इनाम गावी सरदेशमुखी घ्यावयाचा सालाबाद तह नाही त्यास सांप्रत तुम्ही देशमुखाचे गावी सरदेशमुखीचे मावल प्रांते रोखे केले आहेत म्हणवून विदित जाले तर सालाबाद हे गोष्ट होऊन न आली त्यास हाली तुम्ही कज्या करावा जैसे नाही व देशमुखाकडची पटी हुजूर घेतली असता त्यासी सरदेशमुखी घ्यावी जैसे सालाबाद नाही जैसे असता मताजी नाईक जेधे याच्या भावाबंदाच्या कथल्यामुळे त्याकडे सेरणी घेतली त्यास तुम्ही सेरणीची सरदेशमुखीचे रोखे केले म्हणोन कलो आले तर हे गोष्ट बरी नबहे सालाबाद इनाम गावास व सेरणेस देशमुखाचे सरदेशमुखी घेत नाही तुम्ही कथला येकदर न करणे छ ९ मोहरम

(वा) मोर्तब  
सुद

सुरु सुद

ले. ५९३ }

{श. १६४० श्रावण व. २  
{इ. १७१८ आगष्ट २

द मा अनाम देसमुख व देशपाडे ता रोहिडखोरे यासि जोत्याजी केसरकर आ  
सरदेसमुख सु।। तिसा अशर मया अलफ ता मजकुरी सरदेसमुखीचे  
(चौ)स्वास्ति श्री सुखदा कमाविसी स रा भिमार्जी नरसी होते ते दूर करून हली राजश्री  
मुद्रा प्रतापोत्कर्ष गोविंद हरी यासि कमावीस सांगितली आहे तुम्ही यांसि रुजु  
वर्धिनी ॥ सरदेश होऊन सरदेसमुखीचा आकार परमाणे उसूल देणे दिवाण बेरीज  
सुखस्यैषा शाहू येक हजार व खड कमावीस दरसदे पचोत्रा देणे व भेटीबकर  
राजस्य राजते कानूबाब देणे छ १५ रमजान मोर्तब सुद

(चौ) लेख

बार

नावधि

ले. ५९४ }

{श. १६४० श्रावण व. १०  
{इ. १७१८ आगस्ट १०

स्वास्ति श्री राज्याभिषेक शके ४५ विलबीनाम संवत्सरे श्रावण बहुल दशमी रविवासरे  
क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणि देशमुख व देशपांडिये व मोकदमानी शेटे

• श्री

महाजनान ता रोहिड खोरे प्रा

(शिका

श्री आई आदि पुरुष

भावले यासि आज्ञा केली ऐसीजे

बाळाजी

श्री राजा शाहू छत्रपती

सरदेशमुखीचे ( व ) तन स्वा-

विश्वनाथाचा )

स्वामी कृपानिधि

मीचे पूर्वीपासून चालत आले आहे

तस्य श्रीनिवास

हाली अजपेधगाहा फजल व कर्म

परशुराम प्रतिनिधि

खिलाफत व ज्यांहादारी पातशाह

अलम अलमियां याणी मन्हामत केले त्याच्या सनदा नबाब अमिरुलउमराव यांच्या आहेत ऐसि  
यासी ताो मजकूरची सरदेशमुखीचे कमाविसीस राजश्री जोत्याजी केशरकर अजहत सरदेश-  
मुख याणी आपले तफने गोविंद हरी यास कमावीस सांगोन पाठविले आहेत तरी तुम्ही यांचे  
विद्यमाने ता मारची जमाबंदी व पटी व तह रहकरणे तो करीत जाणे दुतर्फा येकंदर जमाबंदी  
मुले आकार होईल त्यास व कमाविसवाबे सवजकातीस हक रयेत निा दर सदे दावोत्रा  
प्रमाणे वसूल देत जाणे तुमार व महजर व रोजनामेवरी सरदेशमुखीचे निशाण आधी घेत  
जाणे ( नि ) लेखनालंकार.

(ष.) मर्या

देयं विरा-

जते

रुजु सुरुनिविस सां मंत्रां

बार सुद

सुरु सुद

बार बार

ले. ५९५ }

{ श. १६४० कार्तिक शु. ५  
इ. १७१८ आक्टो. १७

दे मा अनाम देशमुख व देशपांडे. ता रोहिडखोरे यासि पंताजी सिवदेऊ  
सुा तिसा अशर मया व अलफ सरदेशमुखी राजश्री—स्वामीचे वतन आहे साल मजकुरी  
दुतर्फा आकारप्रा वसूल घ्यावा येसा तह जाहला आहे तरी मोगलाई तर्फेचे मखता करून  
दिला आहे त्यास दर सदे पंचोत्राप्रमाणे. वसूल देणे वरकड साल गुदस्तप्रमाणे माहालचा  
वसूल देणे जोत्याजी केशरकर याचे तर्फेने राा केशो रघुनाथ कमाविसदार पाठविले.  
आहेत त्याकडे सदरहू तहप्रा वसूल देणे छ ३ जिल्हेज.

(वा.) मोर्तव

सूद

सुरु सूद

ले. ५९६ }

{ श. १६४० कार्तिक शु. १२  
इ. १७१८ आक्टो. २४

राजश्री देशमुख व देशकुलकर्णी ता रोहीडखोरे गोसावी यासि  
सुा शामजी हरी नामजाद सुभा प्रांत मावले आसिर्वाद व नमस्कार सुा तिसा अशर मया  
अलफ बाा सनद राजश्री पंताजीपंत तेथे आज्ञा की सरदेसमुखी राजश्री स्वामीचे वतन आहे त्यास  
दुतर्फा आकारास पंचोत्रा घ्यावयाचा तह आहे त्यास मोगलाईची खंडणी जाली आहे त्यास  
सरदेसमुखी देणे सालावादप्राा देवणे खुद सेते गडकरी याची असतील त्याची सरदेसमुखी हक  
सुा खर्च लिहीणे बाकी सरदेसमुखी दिला जकाती वसूल देणे म्हणून आज्ञा त्याप्रा तुम्हास  
सनद सादर केली आहे तरी दुतर्फा सरदेसमुखी वसूल घेणे गडकरी याची खुद सेते इनाम  
गाव वजा करून बाकी सरदेसमुखी दुतर्फा पंचोत्राप्राा देवणे जाणिजे छ १० जिल्हेज.

ले. ५२७ }

{ श. १६४१ ज्येष्ठ शु. ४  
इ. १७१९ मे १२.

( सु. व सी ले. ५९२ प्रोा )

द मा अनाम देशमुख व देशकुलकर्णी ता रोहिडखोरे यासि पंताजी सिवदेऊ  
सुा सन तिसा अशर मया अलफ राजश्री स्वामीकडे इरसाल पिकले आवे ताा मजकुरीहून  
सुमार १००० हजार अणविले असेल तरी उत्तम अबे इरसाल गावगना आहेत ते उतरोन  
अड्या घालोन हुजूर हजार आवे पाठवून देणे व ताग अगर वाख पक्का ८॥ आदमण या  
कामास जानोजी चिवा दिला स्वारी पाा आहे यास साये -॥- निम देविला असे देणे छ ३  
रजब

सुरु सुद वार

ले. ५९८ }

{ श. १६४१ आश्विन शु २  
इ. १७१९ सप्टे ४

राजश्री मताजी सर्जाराऊ जेधे देसमुख ताा भोर गोसावी यास

श्रो शामजी हरी नामजाद सुभा प्रांत मावले असिर्वाद सुा असरैन मया अलफ तुम्ही पत्र पाठविले ते पावले लीा वर्तमान कलो आले लिहिले की नागोजी जेधे राजश्री पंताजीपंताकडे सातारियास गेले आहेत आपणास मसाला करून बोलाविले आहे त्यास जाणे लागते तरी राजश्री पंताजीपंतास पत्र देणे म्हणवून लिहिले त्यावरून पत्र पाठविले असे आम्हास आठ च्यार दिवसांत बरे वाटले म्हणजे आम्हीही सातारियास येतो तुम्ही काही चिंता न करणे जाणजे छ २९ सवाल. ( वा ) मोर्तब

सुद.

ले. ५९९ }

{ श. १६४१ पौष शु. ५  
इ. १७१९ डिसें ३

राजश्री मताजी सर्जाराऊ जेधे देसमुख ताो भोर गोसावी यांसि

श्रो शामजी हरी नामजाद सुभा प्राा मावले असिर्वाद सुा अशरैन मया अलफ विसोबा नाईक व बाजे उदम याचा मक्ता तुम्हास देविला मोईनं टके १२ बारा करून दिल्ली आहे त्याप्राा तुम्ही घेणे जाजती तगादा येकदर न लावणे छ ३ राबिलाबल

(वा)मोर्तब

सुद

ले. ६०० }

{ श. १६४३ आषाढ शु. ७  
इ. १७२१ जून २

॥ द माा अनाम मताजी सर्जाराव जेधे देशमुख ताा भोर ताा रोहिडखोरे यांसि नारो शंकर सचिव सुहुर सन इसने अबूँन मया अलफ खणपटीची पटी गावगना जाजती घातली आहे यामुळे वसुलास खलेल जाले आहे तरी पटीची याद श्रीपाने केली आहे ते पटी शामराऊ व धुलोजी याजबरावरी पाठवून देणे छ ६ रमजान या कामास बजाजी कालभर जाा खंडोजी अबीले पाठविला आहे त्यास ताा ८= चवल देणे पाा हुजूर

लेखना

सुरु सुद वार वाधि सुद्रा वार

ले. ६०१ }

{ श. १६४४ माघ शु. २  
{ इ. १७२३ जाने. २७

श्री

तालीक

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्ये राजेश्री शामजी बलाळ नामजाद प्रा जावळी चोसावी यासि.

सो श्रीनिवास परशराम प्रतिनिधि असिर्वाद सुा सलास अशरीन मया अलफ मताजी सर्जाराव जेधे याची पेसजी मनसुफी होऊन कागदपत्र जाले आहेत जैसे असता हली तुम्ही येविसीचा मनसुबीचा उद्घाट करून याच्या इनामास ६॥ ( स ) पटी घातली आहे म्हणवून हुजूर विदित जाले तरी येक वेळ कागदपत्र जाले मनसुबी होऊन चुकली असता तुम्हास येविसी उद्घाट करावयास प्रयोजन काय या उपरी तुम्ही यात मन न घालणे पेसजी पत्रे जाली आहेत त्याप्रमाणे इनाम देखील चालविणे येविसी फिरोन बोभाट येऊ न देणे जाणजे छ १ जमादिलावल.

ले. ६०२ }

{ श.  
{ इ.

श्री

श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेब याणी राजश्री नागोजी नाईक जेधे यासी आज्ञा केली यैसी जे तुमचे प्रयोजन आहे तरी साहेबाचे दर्शनास जमावसुधा हुजूर येणे ये विसी कितेक राजश्री भिवजी कासुरडे ख सखेल यास आज्ञा केली आहे याणी आपले पत्रे तुम्हास लिहिली आहेत त्यावरून कळेल जाणजे रा छ २८ जिल्हेज ( नि ) बहुत काय लिहिणे.

लेखना

वाधि

ले. ६०३ }

{ श. १६४४  
{ इ. १७२२-२३

श्री

द मा अनाम मताजी ना जेधे देशमुख ता भोर ता रोहिडखोरे यांस नारो शंकर सचिव सुा सन सलास अशरीन मया अलफ राजश्री— — — — — स्वामीचे घरी

(ब) श्री लून आहे या करिता मडप घालावा लागतो तरी ता भोरपैकी वेठे १० श्री म छं क दाहा असामी आले आहेत तरी सदरहू दहा वेठियाबराबरी मेठे लांब रसुत नारा हात ७ व खरा लांब हात ११ व वासे सिताबीने खाना करणे येक यण घडीचा दिरंग न लावणे या कामास रघोजी पवार व माहादजी येळ

गुडा पाठविले आहेत यास रुपये -॥- पाऊण रुपये आदा करणे आणि सामान सिताबाने  
रवाना करणे

(वा) लेखना  
वाधि मुद्रा

सुरु सुद

ले. ६०४ } (मु. व. सी. ले. ५९२ प्रो) { श. १६४५ आश्विन शु. १४  
इ. १७२३ आक्टो. २

श्री

गाद मा अनाम मताजी जेध देशमुख ता भोर यांस पंताजी सिवदेव सुा आर्बा  
असरीन मया अलफ तुम्ही लिहिले वळो आले लग्नपटीचे बाबे लिहिले तरी मरास्ट तर्फेची  
लग्नपटी सिस्तप्रा पटी करून देणे मोगलाईची पटी आरबा दरसदे सा १० दाहा जाली  
आहे त्याप्रो घेतील नागोजी जेध्यांचा व तुमचा वतनाचा वथला लागला आहे त्याचा  
इनसाफ करावा लागतो तरी तुम्ही लौकर येणे छ १३ मोहरम.

सुरु सुद

ले. ६०५ } {श. १६६७ चैत्र शु. १२  
इ. १७४५ मार्च २३

श्रीनागेश

जबानी मताजी नाईक देशमुख ता भोर तपे रोहिडखोरे मौजे आंबवडे ता मार  
येथे कारकीर्द राजश्री कान्होजी नाईक थोरले देशमुख याणी मौजे मारची खोती  
कासारास सांगितली होती तो करीत असता दिवाण निजीमशाहचा टका कासाराचे वलेचा  
गावात बाकी टके १००० येक हजार बाकी राहिली ते वसूल नव्हे म्हणून खोती कासाराची  
दूर करून निमळास सांगितली त्यावर राजश्री कान्होजी नाईक थोरले मयत जाले त्या-  
उपरी त्याचे पुत्र रा नाईकजी नाईक देशमुखी करू लागले त्याचे वलेसही टका फिटेनासा  
जाला म्हणून राजश्री नाईकजी नाईकानी मुलुखचा ठाणगा यास गावाचा कारभार लावणी  
उगवणीचा सागोन ठेविला त्याणेही खोतीची चाकरी केली त्यासही टका फिटेनासा  
जाला मग संभाजी भडाला याचा वडील रा नाईकजी नाईकाकडे चाकरमान्याची  
नाईकी होती त्याणे रा नाईकजी नाईकास आर्ज केला जे साहेबी मेहरवान होऊन मजला  
खोती दिली म्हणजे मी टका देऊन खोती करीन म्हणून त्याजवर रा नाईकजी नाईक देशमुख  
मेहरवान होऊन खोती करण्यास सांगितली त्याणे हजार टके कबूल करून हजार टकिया-  
तून टके १५० दीडसे दिले बाकी साडे आठसे राहिले म्हणून ठाणगा पाठविला त्यास  
आज उद्या देतो ऐसे म्हणता साहा महिने जाले दिवाणचे मागणे निकडीचे लागले म्हणून  
राजश्री नाईकजी नाईकानी आपला बंदा राघोजी जेधा संभाजी भडाला याचे वडिलाकडे

पाठविला त्याणे जावून पैका मागू लागला तीन दिवस आठ केला तिसरे दिवसी हाती धरला की तू देशमुखाकडे चल म्हणून राघोजी जेधे व संभाजीचे वडीलामध्ये कटकटी जाली त्यावर संभाजी भडाला याच्या वडिलाचे हाती कुदळी होती ती राघोजी जेधा याच्या डोईवर मारून जिवेच मारिला ही खबर राा नाइकजी नाइक देशमुख यास कलली मग त्यास आणावयासी माणसे पाठविली तो भडाला रातोरात पळोन गेला थाक लाविता कोठेही थाक त्याचा लागेनासा जाला त्यावर खोर्ता काळोखियास सांगितली ही खबर लखजी भडाला कुरळोर्साहून तितेघर ताा मारी येऊन राहीला होता त्यास कल्लेयावर लखजी कारीस आला राजश्री नाइकजी नाइकास बोलिला जे मौजे मारचा मोकदमी दिवाणचा टका भरून देतो मजला मौजे मारची मोकदमी नेहमी करून दिल्ही पाहिजे त्यावर लखजीने टका भरला म्हणोन मेहेरवान होऊन त्यास मोकदमी करून दिल्ही महजर जाला नाही टका भरून घेऊन दिवाणचा वारला महजर देतो म्हणता राा नाइकजी नाइक मृत्य पावले त्यावर त्याचे पुत्र कान्होजी नाइक देशमुखी करू लागले त्यास लखजी भडालि-याणे आर्ज केला की साहेबी मजपासून टका भरून घेऊन दिवाणचा वारिले परंतु महजर करून दिल्हा नाही तरी मेहरवान होऊन महजर करून दिल्हा पाहिजे त्याजवरून राजश्री कान्होजी नाइकानी महजर करून दिल्हा त्याजवर लखजी भडाला पाटिलकी करू लागला तो पाटिलकी करिता काल पडला कालामुले परागंदा होऊन मुलखावर मलजी व लखजीची गेली त्यावर अवरंगशा पातशाची चाली या प्रांती जाली मुलूख वाताहात होऊन गेली मोगलाई जाली त्यावरी सिरवलास ठाणे आले मुलुखास कौल करार देउ लागले तो मौजे अंबवडियास पाटील नाही पाटलाची वाजपुस करू लागले त्यास रो सरज्याराव याणी महाराज राजश्री संभाजी राजे यापासी कोठावला रामजी भडाला होता यास चवथी तक्षिम देऊ वेली गावात टेऊन लावणी उगवणी करणे मोगलाचा टका वसूल वालस लाविला रेखोजीवर वसाला बहुत पडला खोडेबेड्या घालोन टका भरून घेतला जैसे आहे

ले.६०६}

{श. १६६७ चैत्र शु. १  
इ. १७४५ मार्च २३

श्रीनागनाथ

चिरपत्र हजीर मज्यालसी संनिधश्री याचे देवालई मौजे अंबवडे ताा भोर ताा रोहिडखोरे शके १६६७ क्रोधन सवछरे चैत्र सुध प्रतिपदा जे संभाजी बिन नागोजी भडाला चिरपत्र जे आपल्या वतनात वाजी बिन तान्हाजी भडाला उभा राहिला यास्तव इनसाफ मुलेश्रीची क्रिया नेमिली जे वाजी आपले वंसीचा नव्हे. आपले वडिली काही वतन दिल्हे नाही आपणास वडिली सांगितले



नाही हे खरे वतन आपले बाजीस समंध नाही जैसे वदोन श्री-वरी बेलपत्राचा दिव्य केला आपण बेल काढून बाजीस दिलहा आपणास दशरात्रीत अथवा पंचरात्रीत श्री—ने काही घात मृत्याचा आपले घरचे माणुस व चतुष्पाद मृत्य पावले तर आपण खोटा आपण—श्री चा बेलपत्र दिव्य केला हे खरे.

ले. ६०७ }

{श. १६६८ आषाढ शु. १  
इ. १७४६ जून/९

॥ द मा अनाम नागोजी सूर्याराव जेधे देशमुख ताा भोर ताा रोहिडखोरे यास चिमणाजी नारायण सचीव सुा सबा अबैन मया अलफ राजश्री—स्वामी यानी (ब) श्री गोवणकोटेचे मसलतीबद्दल लोक इसाफतीपैकी हुजूर आणविले शंकराजी असेत तरी इसाफती पैकी लोक भा २० वीस जण चतुर्मासची पोटाची नारायण बेजमी करून सिताब हुजूर पाठवून देणे ढील केलिया इसाफती दूर होतील जैसे पष्ट समजोन सदरहू लोक लौकर पाठवून देणे या कामास कान्होजी निगडा पाठविला यास हाा १५ येक इसापती पैकी लोक सिताब आदा करणे पा छ ३० जमादिलौ (वा) पत्रा वधिरयं भाति

सुरु सुद बार

ले. ६०८ }

{श. १६६८ भाद्र. शु. २  
इ. १७४६ आगष्ट ७

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री महादार्जापत स्वामी गोसावी यासि पो आनंदराउ बहिरव नमस्कार विनंति उपरी येथील कुषल ताा भाद्रपद सुध द्वितीया मुा राजपुरी जाणून स्वकीये कुषल लेखन केले पाहिजे या नंतर ताा रोहिडखोरे या मावलात मोगलाईचा तगादा केला म्हणून देसमुख ताा मार यानी विनंतिपत्र लिहिले त्यावरून विदित जाहाले येसियास मोगलाईचा येवज दरमहात मजुरा राजश्री-स्वामीनी दिल्यावाचून मोगलाईचा येवज सुस्तो जैसे नाही हा विचार तुम्हासही कलला आहे आम्हासही कळतच आहे येथून राजेश्री फत्तेसिंगबावा भोसले दरबारा गेले त्यानी दरबारी मोगलाईची बोली घातलीच आहे सांप्रत राजश्री—पंतप्रधान याची पत्रे राजश्री स्वाचीचे सेवेसी पाठविली आहेत की राजश्री पंतसचीव यास दरमाहात मोगलाईचा येवज मजुरा घावा आणि लोकास उपद्रव न करावा म्हणून राजश्री—स्वामीस व राजश्री—पंत सचिव यास पत्रे पाठविली आहेत निर्वाह होइल तोपर्यंत तुम्ही मोगलाईचा तगादा महालात न करणे तह होये तोपर्यंत तकूब असो देणे वसूल घ्यावयास दिरंग लागतो जैसे नाही येके दिवसी वसूल घेतला जाईल

आमचे लिहिणे इतकेच की दरबारी होऊन तह होये तोपर्यंत वसूल ने घेणे बहुत काय लिहिणे ) येथून लोक उठोन गेले तरी हे बदनामी केवल आमचेच सिरी आहे जैसे नाही राजश्री पंतावरी निमित्त येईल या निमित्त येथे लोक गाठून राबावे लागले आहे मोगलाईच्या येवजावरी कापसाचे बे लोकास दाखवून आजीवरी वोटिले येथेही रोजमरा दीड मास पावला नाही आणि घरी ही तगादा लागल्याउपरी हे लोक काशास राबतील होणार असेल ते होईल आमचा येत काय सारांष राजश्री X प्रधानाचे उत्तर ये तोवरी सबूरी करावी हे विनंती.

ले. ६०९ }

{ श. १६६८  
इ. १७४६

करीना खंडनाक वलद रामनाक महार मौजे करंजिये ता भोर ता रोहिडखोरे सुा सन सबा अबैन मया अलफ सादेबाचे सेवेसी करीना लेहोन दिलहा येसाजे इदिलशाहा निजामशहाचे कारकिर्दीस किले रोहिडा येथे आपले बापाचा चुलता काळनाक महार मौजे मार व येसनाक महार सौंडकर या दोघांच्या नाइक्या होत्या ते समई वतनदारीचे चाकरीस क.मळनाक महार मौजे नाटंबी ता मार व वाडी व धावडी ता उतरोली हे दोघेजण दुतर्फाचे महार ते निमेनिमप्रमाणे उत्पन्न घेऊन चाकरी करून होते त्या दोघानी बदमामली केली म्हणोन अजम सेखजी किलेदार किले रोहिडा याणी दोघाची डोचकी माराविसी केली व मुलेबाले ढाणकास द्यावीसी केली तेव्हा सौंडकराने रदबदल करून क.मळनाक महार मौजे नाटंबी यासी आपले हाती घेऊन खंड कबूल केला तो दिवाणात दिलहा वाडी धावडीचा महार अटकेत ठेविला ते समई नाटंबीच्या महारास खंडाचा पैसा न मिळे म्हणून त्याने आपले महारकीच्या वतनाची चौथी तक्षीम येसनाक सौंडकर यासी दिलही तेही येसनाक कबूल न करी आपला पैकाच मागो लागला तेव्हां महारकीच्या वतनाची चौथी तक्षीम व किल्लाचे वतनदारी मुले उपेंद्र होईल ते खाणे व वतनदारीची चाकरी करणे म्हणोन सांगितले त्या प्रमाणे येसनाकाने कबूल करून त्या-प्रा चालत आले त्यावरी किला महाराज राजश्री थोरले—स्वामीस हस्तगत जाला मोगलाई बुडाली तेव्हां कालनाकाची नाइकी व सौंडकर महाराची नाइकी करार केली आणि वाडीचा महार अटकेत होता त्यास खंडाचा पैका न मिळे या करिता त्यास सर्जा-बुरुजाच्या खाले पायांत घालावयाचा हुकूम महाराजानी केला त्यावरून वाडीचा महार सर्जा बुरुजाच्या पायाखाले घातला त्यावरी काळनाक व सौंडकर महार मयत जाला पोरानडा जाला देशावरी गेले त्यावरी रामनाक आपला बाप गावावरी आला त्याणे रायेगडास जाऊन महाराज राजेश्री—कैलासवासी याणी पूर्वाचा दाखला मनास आणून पूर्वत प्रमाणे सनद दिलही ते किल्यास आणिली मेटे आठ वसविली नाइकी वतनदारी चालवू लागला

X प्रधानाचे येथपासूनचा पुढील मजकूर पत्रावर श्रीकाराशेजारी आडवा लिहिला आहे

पुरातन घरठाणा बांधला टाके पाणी खावयासी एक दिव्हे तेथील पाणी खावून वतन-दारीची चाकरी व नाइकी केली तो मृत्य पावला त्यास सर्जा बुरजाखाले पुरिला तेथे चिरा रोविला आहे त्यास त्याचा लेकर आपण आपले लग्न जाले नव्हते तेव्हां भोजनाक राजाणी वस्ती वाडी ता उत्रोली त्याची लेकी लग्नाची केली ते लहान म्हणवून त्याचे घरी येकेठाई राहीलो आणि वतनदारीची चाकरी व किलाची नाइकी करीत होतो त्यावरी भोजनाक बोलला की तू एकला तुजला दोन्ही चाकऱ्या ओढणार नाहीत तरी वतन-दारीची चाकरी मजला सांगणे व तूं नाइकी करणे म्हणोन बोलिला त्यावरून आपण त्यास बोलिलो की तुजला वतनदारीची चाकरी सांगता येत नाही तरी तूं माझे नाइकीत + + + राहोन माझे निसवतीने वतनदारीची चाकरी करिसील तरी तुजला सांगेन जैसे बोलिलो त्याप्रा भोजनाकाने कबूल केले त्यावरी त्याची आसामी आपले नाइकीत घालून त्यास वतनदारीची चाकरी करावयासी सांगितले आपण नाइकी करीत होतो त्याउपरी आपण वेगळा निघालो तेव्हां वतनदारीबद्दल भोजनाक कजिया करू लागला दसरियाचे शांतीच्या टोणग्याचे सीर आपले वडील व आपण घेत भोजनाकाने कजिया खाले सीर घेत होता त्यास आपण दोही दिव्ही त्या तागाईत दरवाजा नजीक श्री—जननजिवळ टोणगि-याचे सीर पुरु लागला.

### इंदापूर-देशपांडे

ले. ६१० }

{ श. ६२४ फाल्गुन व. ७  
{ इ. १७०३ फेब्रु. २७

(फा. वा. शिक्का)

देसमुखानि व देशपांड्यानी प्रा इंदापूर सुा १११२ मालूम दानद प्रा मजकुरी राजश्री येकोजी राजियाची जागीर साहीम दस्तूरबदल जाली परवाना आमील घेऊन पेस-जीच आगारीस अले आहेती करोडियान व मोकदमानी नस्टाई करून जत्रेच्या कामास तथ-वत तफावत केले आहे माल सोडिला आहे जागीरबदल असता रयेतीने जैसे खेळ केले तुम्ही माकूल लोक अवध्या नियमे नेले असतील अगर रयेतीने माल नेला रयेतीकडे जैसे थारले आहेत मोकदमास ताकीद करून बमोजीब तनखा जमाबंदी करून वसूल करवणे यात तुमचा मजुरा आहे तीर्थस्वरूप राजश्री आबासाहेब दोंडेंस गेले आहेत आलियावर त्याच्या मोहेरे-नासि तुम्हास परवाना येईल हतपासून तुमच्या आमचा घोरोबा चालत आला आहे त्याप्रमाणेच तुम्ही घोरोबा राखोन स्नेह राखणे मोहिमेत राजश्री येकोजी राजे खुशाल राहेत ते करणे हर घडी आपली खुशखबर लिहीत जाणे छ सा सवाल ( ष. मो. )

ले. ६११ }

{ इ.  
श.

॥ श्रीमदत्तात्रेयायनमः ॥

मोगलखान

राजश्रां गोविंद कान्हो व गोमार्जी सुरो व नारो माणकेस्वर व माहादार्जी भास्कर  
देशपांडे पाा इंदापूर गोसावी यास

॥द श्रीमत्सकळ गुणालंकरण सौजन्यक निकेतन राजमान्य-अतीं स्नेहपूर्वक कान्होजी  
राजे प्रभानवलीकर दंडवत येथील क्षेम पर्यंत येथास्थित जाणउन स्वकुशल लेखन केले पाहिजे  
डपरी सांप्रती राघोपंताचे लिहिलियावरून कळो आले की चौऱ्याआसीचे पाटील व  
कसबियाचे बलुते मिलोन देशमुखाची पाटिलकी कसबियाची म्हणऊन शाहिदी घावी यैसा  
करार केला हे वर्तमान लांडियास कळोन परगणियास आपण राजी नाही गोतामधे जाईन  
आगर साकरोजीस हुजूर घेऊन जाईन म्हणतो तरी गोतामधे आगर हुजूर जावयास अ.म्हीही  
राजी आहो व सेख सद्दू साकरोजीस व राघोपंतास म्हणताती की लांडा खाने आजम व  
हालीमवाली व काजीस आठ हजार रुपये कबूल करून देतो की महजर करून देऊन पैके  
घेणे यैसे म्हणतो तेच आठ हजार रुपये तुम्ही कबूल करणे तुम्हास महजर करून देऊन ये  
गोस्टीस तुम्ही आनमोदन देऊन त्याचसारखे बोलता म्हणे तरी आम्ही पाटिलगी नवी  
साधायास आगर खरीदी करावयास आलो नाही की आठ हजार रुपये कबूल करून महजर  
करून घ्यावे ज्या गावास पाटील नाही तेथे देसमुख पाटील व कुलकरणी नाही तेथे देशपाड  
कुलकरणी हा दस्तूर बुनियाद आहे नवा नाही आठ हजार रुपये कबूल करणे म्हणऊन सेख  
सद्दू कैसे म्हणताती व तुम्ही कैसे आनमोदन देता हे कळत नाही गोतामधे जायास आम्ही  
रजावंत असतां पैकियाची लालुची धरून सेख सद्दू लाडियास महजर कैसे करून देऊम्हण-  
ताती हे कैसे घडो पाहते जोरावारीने महजर करून देऊ म्हणतील तरी तुम्ही आपले हातीं  
महजर न लिहिणे व चौऱ्याआसीचे व बलुते त्यावरी शाहिदी करावयास समध नाही सेख सद्दू

(चिकटविलेला  
फा. वा. शि.) कैसे महजर करितील जोरावारी करून तुम्हास माहजर ल्याहा म्हणतील  
तरी तुम्ही आम्ही भाऊ आहो वृतिवंताची नीति आहे की मार  
खावे बंदी पडावे परंतु येकाची वृतिवरी मॅक उठो नये यैसी भाऊपणाची

नीति तुम्हास व आम्हास उभयपक्षी आहे पाढरीवरी शत भीष्म होऊन गेले असतील सात  
पांचसे वरषे वतनावरी नाही तो आजी वतनावरी उभा राहिला म्हणजे पाचसे वरषाचे वृतिवंत  
आसतील ते येकावरी येक उभे राहतील यैसी गोस्टी आहे यैसियास सेख सद्दूचे म्हणलि  
यावरून तुम्ही व चौऱ्याआसीचे पाटील महजर करून न देणे तुमचे हस्ताक्षरे व चौऱ्या-  
आसीचे पाटील दसखतेनिसी येक शाहिदीनामा करून देणे की कसबियाची पाटिलगी  
बुमीयार देसमुखाची आहे त्यावरून आम्ही व लांडा गोतामधे आगर हुजूर भाडत असून  
शाहिदीनामियावरी काजी मोहर करितील तरी बरे नाही तरी तुम्ही व चौऱ्याआसीचे  
पाटील मिलोन शाहिदीनामत करून देणे त्यावरून लांडा जेथे जाईल तेथे वाद सागोन कस

बिद्यास देसमुख नावास पाटील आहो कसबियामधे आम्हास काये उत्पन्न आहे व तुम्हास काये उत्पन्न आहे हे आपले जागा समजणे. जो विचार कराल तो बहुत समजोन करणे बहुताच्या बऱ्याकरितां आम्ही भांडतो कलले पाहिजे

ले. ६१२ }

{ श. १६३८ मार्ग. शु. ४  
इ. १७१६ नांवे ७

श्री

वस्तिश्री राज्याभिषेक शके ४३ दुर्मुख सवत्सरे मार्गशीर्ष शुभ चतुर्था सौम्यवासरे क्षेत्रिये कुलांतस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणी राजश्री कृष्णार्जी नाईक जोसी यासी आज्ञा केली यैसीजे रामार्जी कान्हो देशपांडे पाा इदापूर यावर तुम्हास वरात रुपये २००० दोन हजार दिल्हा त्यास शंकरार्जी वेदार्जी जमान होऊन + तले दोन दिल्ले त्यापैकी सोळासे रुपये पावले + हा + च्यारसे रुपये राहिले ते रामार्जी कान्हो यांस माप केले आसेत तर तुम्हापासी शंकरार्जी वेदार्जी यांचे खत आहे ते फिरोन देणे ४०० च्यारसे रुपयाचा तगादा न लावणे जाणिजे बहुत काये लिहिणे

बार सुरु सुद बार बार  
असल बमोजीब नकल

ले. ६१३ }

{ श. १६४२ आषाढ व. ७  
इ. १७२० जुलै १५

कौलनामा राजश्री देसमुख व देशपांडे पाा इदापूर ताा भिवजी नरसिंह माहाजन व नारो नरसिंह त्रीगुळ मौजे च्याबली पाा मजकूर सुा सन ११३० दादे (अस्पष्ट मराठी शिक्का) कौलनामा यैसाजे तुमचे बाबे मोकदम मजकूर याणी येऊन आर्ज केला जे त्रिगुळ मजकूर परागदा होऊन परमुलकास गेले आहेत त्याचा दिलासा करून गावावरी आणून मौजे मजकुरी पानमळे लावावयाची उमेद धारताती आणि थोरले माहाराज राजश्री शाहार्जी राजे भोसले याणी कौल दिल्ला होता त्याप्रमाणे चालविलिया त्रिगुळ मजकूर मौजे मजकुरास येऊन पानमळे लावितील म्हणोन आर्ज केला बराये आर्ज खातिरेस आणून तुम्हास कौल दिल्ला आसे आपली खातीरजमा राखोन मौजे मजकुरास येऊन पानमळेयाची कीर्द करणे तुम्हास थोरले माहाराज याणी पेशजी कौल दिल्ला होता त्याप्रमाणे हालीही तुम्हास कौल दिल्ला आसे बीतपशील. पाने विकिर्ताल त्या विकिरियातील पाच त्रिगुलास खुडणी दर कुडतानास तांबोली

तकसीमा तुमच्या साहावी तकसीम सर- कार	कलम १	यापासून रुपये -1- पावला घ्यावा कलम	१
सरकारची जकाती तांबोलियापासून दर कुडतनास रुके ८६	कलम १	पानमलियात जुई जुई केले व निवे हर जिनस तरकारी व झाडे लागतील त्यास दिवाणचा वाटा नाही	कलम १
पानमलियात आंबे व चिचा लागतील त्यास च्यार तकसीमा रयेत पाचवी तकसीम सरकार	कलम १	पानमलियासि गुन्ह जमीन बिघे -190 तिसा पांडाने बिघ्याने द्यावी	कलम १
गुन्हीयात हर जिनस अगर तरकारी होई + + तीस माफ असे कलम	१	पानाचे बीज गावी विकून वि ( करी ) करील त्यास सरकारचा वाटा नाही परगावी बीज विकील त्यास सरकारची सहावी तकसीम वाटा चा [ वा ]	कलम १
+ + वजनास हक दर कुडतनास उभे रासीस रुके ८६ साहा आहेत	कलम १	त्रिगुलाची बैल मेला तरी कातडे महाराने द्यावे माघारी	कलम १
लंग		त्रिगुलाचे सरीम व चाकर जे आसतील त्यास सारा माफ	कलम १

येणेप्रमाणे तुम्हास कौल दिल्या असे ब्याज मलियाच्या गुन्हे क ट बा न दर बागास  
होन २।।। पावणे तीन घाग घ्यावा येणेप्रमाणे ( पुढील दोन ओळी अस्पष्ट ) येऊन पान-  
मलियाची लावणी करून सुखरूप राहून आबादाना करणे येणेप्रमाणे माहाराज राजश्री  
स्वामीचाही तुम्हास कौल सादर आसे दरिबाव आसे रा छ १९ माहे रमजान. (वा.मो.)

ले. ६१४ }

{ श. १६४३ भाद्र. व. ८  
इ. १७२१ सप्टे ३

श्री

रां रखमाजी बापोजी व त्रिबक माणकेश्वर व रघोजी दामोधर देशपांडे प्रा इंदा-  
पूर यासी धोंडार्जा गोविंद व माहादाजी दाजी देशपांडे पा मजकूर सुा हजार ११३१.  
कारणे कागद लेहून दिल्या औसा जे पूर्वी आपल्या वडिलानी शामराज नालकठ राजेकर

यास मौजे पलसदेव प्रा मार येथील गाव कुलकर्ण तुमचे त्यास दिले औसीयास हाली  
 राजश्री नागो दादाजी रोजेकर येऊन उभे राहिले त्यानी आपल्या वडिलाचे कागद दाख-  
 ऊन आपल्यापासून मौजे मजकूरचे कुलकर्ण दरोबस्त तुमच्या हावाला केले आसे तरी तुम्ही  
 ते कुलकर्ण खाणे जो पावेतो नागो दादाजी रोजेकर याजकडे मौजे मारचे कुलकर्ण गुंतले  
 आहे तो पावेता आपणास कसबे मजकूरच्या कुलकर्णास बोलावयास संमध नाही हाकदक  
 शुगरी व कुलकर्णाचा मानपान तुम्ही खात जाणे तुमचे कुलकर्ण नागो दादाजीकडे गुंतले  
 आहे ते तुमचे सोडून देऊ तेव्हा आपण कसबे मजकूरचे कुलकर्ण आपल्या विभागे करूं यास  
 विला हरकत करूं खोटे हे लिहिले सही कसबे मजकूरचे कुलकर्ण समाईक आहे म्हणोन तुमचे  
 हावाला केले आसे हा कागद लेहून दिलहा सही छ २१ जिल्हाद  
 गोर्ही

रायाजी पा सिगाडे  
 मौजे सलगाव  
 शामर्जा पा गौली  
 मौजे भाट निंबगाव

गोमार्जा पा मौजे पलसदेव

सिवाजी चांगो कुलकर्णी  
 कसबे बावडे  
 सक्राजी वेदाजी  
 आ देशमुख

लिंगोजी सोनदेव पा  
 मौजे निरगुडे

खंडोजी पाटील  
 मौजे भिगव्हाण  
 येसार्जा पा

मौजे लाहासुर्णे  
 कुमार्जा पा राणोजी पा  
 मौजे सेटफले हवेली

विठल आनंत सभा-  
 सद हुजरात.

ले. ६१५ }

( मु. व सी. ले. ५९२ पो )

श्री भार्गवराम

{ श. १६४६ पौष. शु. १४  
 { स. १७२४ डिसें. १८

आद मा अनाम देशपांडे पा इंदापूर यासी पंताजी शिवदेव सुहूरसन खमस आस-  
 रीन मर्या अलफ देशमुखीची मुतालकी राजश्री शंकराजी वेदाजी यांचे नावे होती ते  
 मृत्य पावले या करितां देशमुखीचा मामला राजश्री माधवराव शंकर यांस हुजरून करार  
 केला असे तरी तुम्ही व ते येकमते वर्तोन परगणाचा आमल करणे देशमुखीचा हकलाजिमा  
 इनामती इसाफती कुल काइदे मानपान तश्रीफ देखील सुशमतप्रमाणे आमल राजश्री  
 माधवराव शंकर यांकडे सुरलीत चालवणे जाणिजे छ १२ रविलाखर

सुरू सुद  
 पौ छ २१ रालाखर  
 सुा सन १९३४



ले. ६१६ }

{ इ.  
{ श.

श्री शकर

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री धोडोपंत स्वामी गोसांवी यांस  
पो यादव सामराज नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लेखन करणे विशेष  
राजश्री स्वामीनी इंदापूरची देशमुखी व पाटिलक्या व शेन्या या वतनांचे मुतालकी आम्हांस  
सांगितली आहे आठापंधरा दिवसांनी तिकडे येऊन भेटी होईल वर्तमान कलेली कागदपत्र  
राजमुद्रेचे सिद्ध करविले आहेत आम्ही येऊन तेव्हां घेऊन येऊन तूर्त राजश्री पंतार्जापंताचे  
कागद पाठविले आहेत हे जिकडील तिकडे पावणे वरकड कितेक वर्तमान जानो सिवदेऊ  
याणी लिहिले आहे त्यावरून कलो येईल माणसे पाठविली आहेत यांस खर्चास देविले आहे  
त्याप्रो तुम्ही ताकीद करून पावणे बहुत काये लिहीणे लोभ आसो दीजे हे विनती

ले. ६१७ }

{ इ.  
{ श.

( चिकटविलेला फारशी शिक्का )

॥ द श्री सकलगुणसवजन्य अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमानी राजश्री देशमुख  
व रा देशपांडिये पा इंदापूर गोसावी आसि स्नेहक्रीत कृष्णराउ हरकारे सा जुनर  
कृतानेक सा नमस्कार आनुक्रमे आसिरवाद विनती उपरी येथील क्षेम ता छ २१  
माहे जमादिलावल जाणऊन तुम्ही आपले क्षेम कुशल लिहीत जाणे ( पुढील एक ओळ  
अस्पष्ट ) लिहीत नाही हे तुम्हापासून दूर गोष्ट आहे हाली रा खडोजी विठल आपले नायेब  
तेथ आहेत त्यानी लिहिले आहे की तुम्ही पातशाही कामास तन देत नाहीत तरी हे तुमच्या  
ग्रहस्तपनापासून दूर गोष्ट आहे जे जरूरी हकीकत असल तर आमचे नायेबास जाहीर करीत  
जाणे व बक्षी व सवानीगार याची कामकाजे आवघी चालविता आजी आमचे कामकाज  
आजी दोनी वरसे जाली की काही होत नाही यैसी तुमची शान नव्हे हाली रा खडोजी  
विठल तेथे आले आहेत जे सुदामद आपले मामूल आहे तेणे प्र ( पुढील दोन ओळी अगदी  
अस्पष्ट ) खट करितो तरी तो भला मनुश नव्हे आजी मुदती वीस वरसे जाली की मिर्जा आलीबेग  
यानी पातशास आर्ज करून सरकार जुनर दस्तक असालतन करून दिवली आम्ही काही  
कोन्हाचे नायेब नाही जैसे रा भास्करराऊ व रा वेक्टराऊ याची मकाने तैसी आमची  
मकाने आहेत त्यास काये पोहचते त्यास माकूल कीजे आनी त्यास दखल न देणे सनदे  
बमोजीब आमल कीजे रा प्रतीतरायाची सनद आनील ते काये मजूर आहे हजुरी सनद  
आमची तागिरी आनील ते मजूर आपलीहि ताजी सनद आहिदी इंदापूरची आनविली  
आहे तोहि पधरा विसा रोजा येऊन पोहोचल हे जागा आपली वतने खुलद मकान पात-  
शाहा यानी दिध- ( ले ) आहेत सनद बमोजीब समजोण करणे रा खडोजीपताची हर-  
येक बाबे साहेता कीजे यास कोताई न कीजे आजी कामकाज आमचे चालविणे याहावि



येखतियार तुमचा आहे तुमची कर्म जे आहेत ते जाहीर आहेत दर गुजर ग्रहस्तपणे करजेतीं बहूत काये लिहिन हे विनती.

### भंगळूर-साटे

ले. ६१८ }

( फा. सु. व मज. )

{ श. १५०७ आश्विन व. ८  
{ स. १५८५ अक्टो. ६

कौलनामा आज दिवाण किले स्यादुर्ग ता सर्जाराव मोकदम मौजे भंगळूर सा मा रूणे ( नु ) दर बाब आकी सुा सीत समानीन व तिसा माया तुम्हा बाबे मोकसाई मौजे मा इलेतमेसी केले जे मौजे मजकुरीचे पाटीलगी तुम्ही बदलखरीदी कबूळ केले असे साहेबाचा कौल किले मा होउनु सादर जाहालेया मौजे मजकुरास येउनु पाटेलगी व सचणि करीन म्हणउन तारि बराइलतमेसी मोकसाही मौजे मजकुर खातिरेसी आणौन तुटमासी कौलनामा तकवेती सादीर केले अ(से)कोणे बाबे काही अदेसा न करिता किले मजकुरास येउनु अफळे हवाळ माळम कीजे तुझे ये इतमांम करून मौजे मजकुरीचे पाटिलगी करून गाव कीर्द मामुरी अबादाना कीजे छ २१ सौवाळ.

ले. ६१९ }

{ श.  
{ इ.

श्री समळगुणसदण राजश्री सर्जाराव साटे मोकदम मौजे भंगळूर प्रति मुधोजई वीस्वासराव देसमुख किले स्यादुर्ग आसीर्वाद विनंति उपरी तुम्ही मौजे मजकुरीची माकदमी खरीद केली आहे तुम्हास किल्लाचा नैबगैबत साहेबांचा कौळ व मोकसाही मौजे मजकुरीचे त्यांचा कौळ पाठविले आहेती त्या कौळावरून तुम्ही मौजे मजकुरास तूर्त येउन कीर्दमामुरी करिजे कोणे बाबे तालुक अंदेसा न करितां तु से ( ह्या ) मौजे मजकुरास येउन मोकदमी चाळवीजे सुखे असिजे हे विनंति

ले. ६२० }

खरडे-पीर

{ श. १५२६ कार्तिक शु. ६  
{ इ. १६०४ अक्टो. १८

( वा ) राजश्री  
येमाजी पत  
गराव

अज रस्तखाने राजश्री पतगराळ राजे दामदौलतहू बिजानेबु हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि मौजे ( खरडे ) ता जाबखेड सुा खमस अलफ सेख मुस्लीम वा इनामती जमीन मस्याखती बाबा रमजान पीर मौजे मजकुरु हुजुरु येउनु मालूम केले जे इनाम चावर नीम भोकरपटी बाबती वाडीचा ग न + मौजे मजकुरु देखील नस्तयाती कुलबाब आहे भोगवटेयास + + + मलिक लालबरीचे खुर्दखत मठी- ( ढी ? ) मधे होते रस्तखाने इनाम + + गवटे याचे खुर्दखते गावात होती सन अर्बा- मधे अता + + वा + + मसनदअली मौजे मजकुरास येउनु गाव जालिला व छुटिला ते

वेले साहेबाची खुर्दखते होती ते जलाली सालमजकुराकारणे खुर्दखत होये मालूम जाले सेख मुसलीम इनाम जहती मस्याखती बाबा मजकूर पीर मौजे मजकूर इनाम जमीन (चावर) नीम भोकरपटी बाबतीवाडी चागनाक मौजे मजकूर + + + नख्तयाती कुलबाब भोगवटा तसरुफाती + + + + ने इजानेबु मणास आणौनु जैस चालविले असेल त X X X वीजे दरहर साल खुर्दखताचा उजूर न कीजे ता (लीक घेऊ) नु असली इनामदार मजकुरापासि दीजे

(ब) मोर्त  
ब सूद

तेरीख ४ माहे जमादिलाखर  
जमादिलाखर

ले. ६२१ }

{श. १५२७ कार्तिक व. ६  
{इ. १६०५ आक्टो. २३

(फा. शि. कंगोरेदार.)

अज रखतखाने माा हाा राजश्री जाधवराऊ राजे दाईमदौलतहू (बजा) नेबू हुदेदाराने हाल व इस्तकबाल व मोकदमाने मौजे खरडे (ताा) जाबखेड सुा सीत अलफ सेख मुसलिम इनामती जहती + खती बाबा रमजानु पीर मौजे मजकूर हुजूर येउनु मालूम केले जे इनाम चावर नीम भोकरपटी बाबती वाडी चाग(नाक) र देखील नख्तयाती कुलबाब आहे हाली साहेबास मुकासा (अर्जानी) जाला आहे हक मन्हामती फर्माउनु खुर्दखत मन्हामती करावया रजा होये म्हणउनु मालूम जाले बराये मालुमाती खातिरेस आणौनु सेख मुसलीम इनामती जहती मशा X X X X X (बाबा रमजा) नु पीर मौजे मजकूर जमीन चावर नीम भोकरपटी + + + + चांगनाक दीधले असे कारकीर्द पतगराव भोगवटाचा (लिला अ) सेल तेणे [प्र] माणे चालो दीजे सालाबाद खुर्दखताचा + + + + असली इनामदार मजकुरापासि दीजे तालीक घेणे (फा. मो.)

तेरीख २० माहे जमादिलाखर  
माहे जमादिलाखर

ले. ६२२ }

{श. १५३१ माघ शु. ८  
{स. १६१० जाने. २२

(वा) राजश्री  
यमाजी पत  
गराव

अज रखतखाने राजश्री पतगराउ राजे दामदौलतहू विजानेबु का (रकुना) नि हाल

व इस्तकबाल देसमुखानी तपे जाबखेड व ( हुदे ) दारानि मौजे खरडे तपे मा विदानद  
 (वा) राजश्री सुगा आसर आलफ वा ख्या मलिक अजम छ ७ माहे सौवाल सेख  
 बखतरा मुसलिम खिजमतीगार रोजा बावा रमजान हुजुरु येउनु माळूम केले  
 व राजे जे आपणासि इनाम जमीन चावर येक देखील माल सेत भिऊ मढीकर  
 दर सवाद मौजे म X X बा हुजती सेख अबदुल चालिले आहे साहेबाचे खुर्दखत होये  
 मा ( लूम ) जाले सेख मुसलीम खिजमतीगार बावा रमजान यासी इनाम जमीन चावर येक  
 देखील माल सेत भिऊ मढीकर ( मढीकी ? ) दर सवाद मौजे मार बा हुजती सेख  
 अबदुला मुकासाई सुगासन सात तिसैन तिसा मेया चालिले ( आसे ) ली तेणेप्रमाणे  
 भोगवटा तसरफाती पाहून चालविजे दर हर साल खुर्दखताचा उजूर न कीजे तुम्ही त लीक  
 लेहोन घेउनु असली फिराउनु ( दीजे चा ) वर येक बा हुजती कदीम व भोगवटे व  
 पतगराऊ व जाधवराऊ (कार) कीर्दीमधे चालिले असेली तैसे चालविजे व हजरती बुन्दान  
 निजा ( मशा ) हाचे कारकीर्दीमधे चालिले असेली तेणेप्रमाणे चालविजे.....  
 तालीक छ २९ सावान म्हणौनु सादर आहे येणेचिप्रमाणे भोगवटा व तसरफा चालिले  
 असेली तेणेप्रमाणे चालविजे ( ष. मो. )

तरीख ६

जिलकादी

ले. ६२३ }

{ श. १६७३ फाल्गुन. शु. ७  
 { स. १७५२ फेब्रु. १०

श्री

( फा. वा. शि. व फा. मजकूर )

राो बाबूराव बाबा सनसरे बादूर ठाणे काा जामखडी

समापत्र शके १६७३ प्रजापती नाम सवतछरे फालगुण सुध ७ सोमवार ते दिवसी  
 —या विदमाने नामाजी पाटील बिरादर मो स भियाखान मो व येकाजी प्रतापराव मो व  
 बाबूराव देवाजी कुलकर्णी व नागोजी रागे भाये दादजी भुमकर पदाजी विसावे भिकाजी  
 भुमकर सदरहु मौजे यली ग्रा स्वेवगाऊ सुगा सन ११६१ कारणे समापत्र लेहून दिधले यैसी  
 जे राो येकाजी प्रतापराव मो बहुत दिवस बाहेर होते त्यामुळे त्यासा व आपणासा कटकट जाली  
 याजकरता अवधी पाढरी जामखेडास तुम्हापासी आलों त्यासी तुम्ही आमचे अत्रधियाचे  
 येकचित करून दिधले याउपरि आपण पाढरी बतोलियास गेलो तो मागे भाऊ गावात होते याणी  
 बाबत्याचे लागे गावांत आणिले तर आपण तिघे भाऊ व पाढरी येकचित जाले येकचिते  
 गांवावर नादु जर तुम्हासा कोन्ही कटकट करील तर आपण राो येमाजी प्रतापराऊ मो याचे  
 न्यापती ( साबुती ? ) येमाजी प्रतापराव गावावर नादतील तर आवघे पाढरी व आपण  
 भाऊ नादो जर येकाजी प्रतापराव बाहेर राहिले तर तिघे भाऊ व पाढरी बाहेर राहू वडील

ज्या चालीने चालले ते चालीने चालोन पुढे नामार्जी पाा त्या माघ मियाखान मो त्या माग येमार्जी प्रतापराव मो तिघाचे ती ठाई आसे आपल्याला हिशाप्रमाण आपलाले वतन खावे यासी काण्ही फितवा फादडा करील तो गोताचा आन्याई दिवाणाचा गुणेगार हे लिहिले सही

निा नागर

[ नांगराचें चित्र ]

बिा बाबूराऊ देवजी कुलकर्णी

मौजे मार

ले.६२४ }

{ श. १५४९ चैत्र शुद्ध. २  
इ. १६२७ मार्च ९

(कांहीं ओळी फारसी मजकूर)

द कारकुनानी मामले रायेर मालूम दानद सुा सबा अशरिन अलफ छ २२ जा खर झा केली. राा छ१ रजब मजमून गुजनमावल पाा मुरंबदेऊ मुजाफती मामले माा येथील देशमुखी हैबतराउ कान्होजी व हाबाजी हैबतराउ चचेरभाइ हकाबदल भांडत हर दोघाचे करकरे निमित्य जमेती करून ताा माा तसवीस देउन खराब केला मुदा खातिरेस आणितां गोतास राजी जाले. हरणसखोरा उभे राहणे देशमुख निवाडा करताील त्यास यावर कान्होजीनी यासमयी दोन कमीन जागा मौजे आंबवणे ताा माा येथे राहत होता तेथे येउन अर्जेजी देशमुख गीरराव व हाबाजी देशमुख ताा मुठेखोरे याहाती कमिनास सांगोन पाठविले कीं रोहिडेकर देशमुख आपणास जिवाचे जमान होतील तरी आपण हरणस खोरियास जाइन नाही तरी नव जाय जैसे बोलोन मुरंबदेव तोरणे मुा किले कोंडाणा ते वाट धरिली ऐसा खटला सदरहू दोघी सांगितला यावरी कान्होजी माा जमेतीचे जोरे कमिनाचा दिवटिया नुकसान केला गंभीररायाचे माणूस तीन पोटावरी हाणोन पाडिले. जरूर वाचतील कान्होजीने डोंगर धरिला कमीन आंबोणियास येउन अर्दास व महजर राा केला यावर कमीन हरणसखोरियास जाउन तेथे कृष्णाजी बांदल जमेतीसी भेटला कौल व फर्मानाची व शर्तीची बळकटी करून रायाजी व बालाजी व सूर्याजी व हाबाजी हैबतराउ कमिनाबरावरी देउनु आपली जमेती देउनु ताा गुजनमावल तेथे आणिले एका दो गार्वाचे कुणबी त्यास भेटविले साहेबी बाबाजी व रायाजी याजकडे नाइकजी याचे नावे फर्मान कौल व लुगडी सादर केली पाहिजेती हे नाा दौलतरखाह असती हली कान्होजी माा मुरंबदेउ व तोरणा मुा किले कोंडाणाचे वाडीस माणूस ठेउन आपणही तेथेच राहोन छ १२ रोजी मौजे आसनीमार्ग ताा माा तेथील मोकदम दस्त करून नेवनु त्यास बोलिला कीं आपण बाहेर पडिली तुम्हां कैसे रहाल ? जैसे रयेतीस तसवीस देउन हरामखोरी करितो त्यास मदती रोहिडेकर देशमुख देतो व आसरा किले मुरंबदेउ व तोरणा अगर कानद खोरेचे देशमुख व देसकुलकर्णी देतो तरी सदरहूचे नाव ताकीद लिहिली पाहिजे कान्होजीचे

द्याके रयेती परागंदा होताती म्हणून हे हकीकती ताा वाा लिहिली तरी जो अधिकारी माा मामले माा वरी येउनु कीर्द मामुरी व दिलासा काम करितो त्यास कौलच आहे तुम्हीही दिलासा करून मामुरीस तकसीर न कीजे व जो अधिकारी बाहेर पाडिला आहे त्यासही समेतस मालूम करून आपले जागा संगिनाती राहोन व अधिकारी माास पालती लावून दस्त कीजे व जेही आसरा दिधला आहे त्यास ताकीर्द लिहिली असे व हाबाजी हैबतराउ व बाळाजी नाईक व कान्होजीचे सगेभाई रायाजी व सूर्याजी यास आणावयास हरणसखोरियास गेला. कृष्णाजी बांदल देशमुख ताा हिरडसमावल या नजीक होते तो बराबरी आपले जमेतीने आला सदरहूजण कौलाची बलकटी करून दिधली त्यास तश्रीफ होन पाच वा खासा कृष्णाजी बांदलास शाल येक व विश्वासराव हेजीब शेला येक येकून व होन येणेप्रमाणे देउन सदरहू चौघास घेउन आलो म्हणोन लिहिले तरी तुमचे नजरेस दौलतखाही पडेल ते कीजे व कामिने बाबाजी व रायाजी व बाळाजीस फर्माविले की ताा माा सरखोत व रयेती आणोन मामुरी होय ते करणे यावर सरखोत व मोकदम होते ते माणूस पाठवून रयेतीचा मुदा लेहोन दिधला जे रयेतीचा मुदा समाजाकरणे लागले तेप उगवणी घेउन तेजीपटी उलफेपटी सालमाा तकूब केली पाहिजे म्हणोन मुश कामिने मामुरी-बदल मुदेप्रमाणे कौल पाठविले यावरी तेही सरखोत येसजी व मोकदम पारवडी व मोकदम मंडजाआसनी व मोकदम कुरंगवडी सदरहूजण भेटविले कामिने दिलासा करून बहु-डविले पेस्तर जे येतील ते लेहो म्हणून लिहिले तरी तुम्ही महालीचे कारकून आहा रयेतीचा दिलासा करुन कौल देउनु मामुरी कीजे नुकसान हो ने दीजे. तेजीपटी उलफपटी झडतीसी उगवणी कीजे व ताा गुजनमावलीचे बाबे मोहबतखान व आ ( ब ) तुला कोके याचे कारकुनी आर्दास रवाना केली आहे म्हणोन लिहिले तरी हुजरून पाा जालिया-वरी माकुल हाल असेल ते सरजामी होईल व ताा माा कामिने राहावे तरी जागा जागाचे काम खोलंबते म्हणोन तरी घाट तरफेस स्वारी करून जाउन तेथे सिस्त सनद दस्त आली पाहिजे म्हणोन लिहिले तरी तमाम सिस्त झाडा झडती करून तपसील खबर हुजूर लिहिणे मोर्तबसूद.

रुजु सुहनिवीस

तेरखि माहे रजब

रुजु

ले. ६२५ }

{ श. १५४५ मार्ग. शु. ५  
इ. १६२३ नोव्हें. १६

श्री  
नकल

सिदी आबर हावालदार किले कोढाणा

खरीदखत सके १५४५ मार्गस्वर शुध पचमी गुरुवार तदिनी लेहून दिले जे भिकाजी बिन नाईकजी डिमला मौजे सिवर व मौजे कल्याण ताा खेडेबारे यासी तानजी बिन

कृष्णाजी डिमला मौजे कल्याण आत्मसुखे लेहून दिल्ले जे आपल्या वडिली सांगितले म्हणून तुम्हासी मोकदमीबदल भाडिलो परतु आपल्यास मूलपुरविसी होत नाही आपन तुमचे बुडीचे नव्हे आपला वैश आगोदर कदमाकडील आहे परतु ते दिगुली ? कुडी येके आहो सबब आपली आजी गोडाई हिजपासून काही बाद आमल जाला होता ते समई राजकात मुल परागदा जाहली तो गजाहातून ? आपला बाप जाला त्याचे वीसास आपण आपलियास वतन नाही आणि आपले कुर्लासही बोल लागला वडिली सांगितले ऐसे केले होते त्याजवरून भाडत होतो परतु ठाणियास खोटा जालो येविसी गुन्हेगारी आपणापासून घेतली या उपर तुमचे वतन खरे आपण खोटा जालो आपनास मुकदमीसी आर्थाआर्थी समध नाही हे आजित खत लेहून दिल्ले सही

कानजी नाईक देशमुख ताा मजकूर

बापूजी मुदगल देशकुलकर्णी ताा मजकूर

गोही

चिटोजी मोकदम

रखमारी मोक-

बाबाजी मोकदम मौजे

मौजे राहाटड

दम मौजे आर्वी

राजे

मोकदम मौजे कुसगाऊ

रखम सुतार खंड वरटा

१

१

खंडनाक वृतीकार

ले. ६२६ }

{श. १५५३  
इ. १६३१-३२

श्री

आसल मोजब नकल

अज रखतखाने राजश्री सिवाजी राजे दामदौलतहू बजानिबा कारकुनानी हाल व इस्तकबाल ताा खेडेबारे सुा इसने सलासीन अलफ दरीविले देशमुख ताा मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आपला हक ताा मजकुरी गावगना चालत होता हाली साहेबी हुजूर हुकमी अमानत करून खड मख्ता करार केला या बरहुकूम घेऊन आसावे म्हणोन हुकूम हुकमाबरहुकूम चालिलो पेस्तर या बरहुकूम राहावे तो गुदरानी होईना सुदामत चालिल्याबरहुकूम जमीदार मजकुरावरी नजर देऊन दरीबाबा नजर ऐनायेत फर्माऊन दुमाले करावया हुकूम होये बिनाबरा इलतमेसी खातिरेसी आणून देशमुख ताा मजकूर यासी गावगना हाकदार करार करून दिल्ला बिताा

नख्त दर सदे रु

गला कैली दर सदे

३

८=

येकूण सा तीन व गला दोन मण हार जिनस सालाबाद तसरुफात चालिली आसिली तेणे-  
प्रमाणे दुमाले करणे दरम्याने तसरुफा तुटलियाचा उजूर न करणे सदरहू दर हरसाल-  
ताजिया खुर्दखताचा उजूर न करणे तालीक लेहोन घेऊन आसली खुर्दखत जमीदार मजकूर  
रापासी फिरोन देणे सदरहूप्रमाणे हाक दुमाले करणे मोर्तबसुद ( मोर्तब आसल पत्री आहे )

रुजू सुरुनवास

ले. ६२७ }

{ श. १५६९ पौष व. ७  
इ. १६४८ जाने ६

आसल बरहुकम नकल

आज रक्तखाने राजश्री सिवाजी राजे दामदौलतहू बज्यानेब हुजूर कारकुनानी हाल  
व इस्तकबाल व देशमुखानी व देशकुलकर्णियानी ताा खेडेबारे बिदानद सुा सन समान  
आरबा ( इ ) न आलफ दरीविले भिकाजी बिन सूर्याजी डिमले मो मोजे सिवरे  
व मोजे क(ल्याण) सेकिन ताा मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आपणास मोकदमीचे  
इनाम जमीन बिघे १२ बारा दर सवाद मोजे कल्याण ताा मजकूर देखील नाख्तियापटी व  
बाजे बाब व पायपोसीपटिया हाल व पेस्तर व महसूल कुलबाब व कुलकानू सालाबाद व  
या खेरीज ताा मारी गावगना हाक दर सवाद मोजे मारास नख्त सा १ एक व गला  
बारावा मण १ येक येणेप्रो बरहुकुम खुरदखत माहाराज साहेब चालिले दरम्यान आपण  
परागंदा होऊन गेलो होतो या करिता हाक चालिला नाही व इनामतीचे सेत नाकीर्द  
पडीत होते याबदल आपण हुजूर जाऊन माहाराज साहेबाचे खुर्दखत आणिले आहे सदरहू  
इनामतीचे सेत हाली साल माराकारणे किर्दा जाल्या आहे माहाली कारकून ताजिया खुर्द-  
खताचा उजूर करिताती दरीबाब नजर ऐनायत फरमाऊन दुमाले करावयास हुकूम होये बिना  
बरा इक्तमेसी खातिरेस आणून भिकाजी बिन सूर्याजी डिमला मो सोकिन मोजे मार यास  
इनाम जमीन बिघे १२ बारा दर सवाद मोजे कल्याण व तरफ मारी गावगना हाक दर  
सवाद सा १ एक गला कैली बरोल मण ४१ एक ताा मारी सालाबाद तसरुफती चालिली  
आसल तेणे प्रो दुमाल करण दरमियान परागदा जाला म्हणौन तसरुफती तुटलियाचा  
उजूर न करणे दरसाल ताजिया खुर्दखताचा उजूर न करणे तालीक लेहून घेऊन आसली खुर्द-  
खत इनामदार मारापासी फिराऊन देणे सदरहू हाक व इनाम सारा दुमाल करण उजूर न  
करणे मोर्तब

रुजू सुरुनीस

तेरीख २० माहे जिल्हेज

सुरु सुद

जिल्हेज



ले. ६२८ }

{श. १५२५ पौष शु. ९  
{इ. १६७६ जाने. ६

श्री

मशहुरल हजरत राजश्री माहादाजी सामराज सुभेदार व कारकून सुभात प्रा  
मावले प्रती राजश्री सिवाजी राजे दडवत सुा आर्वा सबईन अल्फ सूर्याजी बिन भिकाजी  
(अ) + + + पाटील मोकदम मौजे शिवरे ताा खेडेबारे हे हुजूर येऊन अर्ज केला  
बाजी जाधव की ताा मजकुरी अपला सरपाटिलकीचा ह [क] पुरातन आहे त्यास  
निरतर चिमणाजी बापूजी × × ले व पाटिलकीचा हक चालिला नाही त्यावरून  
हे हुजूर येऊन अर्ज केला साहेबी मेहरबान होऊन व सेरीकरावर नजर  
देऊन सरपाटिलकीचा हक याजबदल माहराजांनी आपले खुर्दखत देऊन पुरातन हक आहे  
चालवायास आज्ञा केली त्यास ताा मजकुरी दरगावास येणेप्रमाणे वित्ता

खुर्दा टके  
१

गला कैली  
८१

तूप  
८८१

कोबडे  
१

येणेप्रमाणे सरपाटिलकीचा हक ताा मजकुरी आहे तो सुदामत पावे ते गोष्ट करणे जाणजे  
छ ७ सवाले (ष) मोर्तबां

सुद

ले. ६२९ }

{श. १६६२ मार्ग. व १३.  
{इ. १७४० डिसें. ५

श्री

सौ श्री मोकदम देहाये ताा खेडेबारे यांसी देशमुख व देशपाडे ताा मजकूर सुहूर  
सन इहिदे बिन मया अल्फ मल्हारजी बिन सूर्याजी पाटील डिमले मोकदम मौजे  
शिवरे व सरपाटील ताा मजकूर यांचा सरपाटिलकीचा हक गांवगना दर गावास खुर्दा  
टका १ तूप मापी ८८१ येक सेर व गला ८१ येक मण व कोबडे १ येक येणेप्रमाणे आहे  
तो गावगना वसूल ज्याचा त्याणी घ्यावा येविसी राजश्री पंत सचीव यांची आज्ञापत्रे सादर  
आहेत तरी सदरहूप्रमाणे हक वसूल देणे गावगना बाा

१ मौजे कल्याण	१ मौजे कोढणपूर	१ मौजे राहाटवडे	१ मौजे रांजे.
१ मौजे आरवी	१ मौजे गाउडदरे	१ मौजे ससेवाडी	१ मौजे सिदेवाडी
१ मौजे गोगलवाडी	१ मौजे वेळू	१ मौजे कासुर्डी	१ मौजे बरवे सोंडकर
१ मौजे बरवे भोर्डा	१ मौजे कुसगांव	१ मौजे खोपी	१ मौजे कांजले
१ को खेड	१ मौजे शिवरे	१ मौजे साळवडे	—



येकूण येकूणास गावांचा हक दर गावास सदरहू + + णे देणे छ २६ रमजान  
(बा) मोर्तब (अ) मोर्तब  
सुद सुद

### पोढोढि-पाटील.

ले. ६३० }

{ श. १५५३ चैत्र शु. १  
इ. १६३१ मार्च २३

न. बाा आसल

देसमुख व गोत किले फतेमंगल किले मजकूर बिदस्तूर बिसाजी  
रगनाथ देसकुलकरणी किले मजकूर

येसा बिन बालाजी  
येमाजी मोकदम मौजे  
कलस  
येस पाा मोकदम मौजे  
+ + फल गडे  
बहारजी मोकदम  
मौजे सेलगाऊ

बाबाजी बिन मगाजी  
जाखोजी मोकदम मौजे  
आकोल  
रामाजी मोकदम मौजे  
पळसदेऊ  
सभाजी व यमाजी  
मोकदम मौजे निरगडे  
मालजी व बहिरजी मो  
मौजे लाकडी  
जानोजी व बाबाजी मोकदम  
मौजे काझड

किले मजकूर सुा इहिदे सलासीन आलफ श्री सके १५५३ प्रजापतिनाम सवळे  
चैत्र सुध प्रतिपदा ते दिवसी महजर जाला येसाजे राघोजी पाा आटोळे यासि संत  
पाटील बिन विमनाक मोकदम मौजे पोढोढि किले मजकूर लेहून दिलहा जैसे जे आपण  
उपावासी मरु लागलो भोई पडलो बहुत बेहाल जाला याकारितां मौजे मजकुरांची मोकदमी  
सारी काली व पाढरी तुम्हास विकत दिधलीं किा होन ६५ पासस्टा धारण करून तुम्ही  
आम्हास पैके दिधले आपण तुम्हास मौजे मजकूरची मोकदमी सारी काली व पाढरी कुलबाब  
हाकलाजिमा व मान मानणुक तमाम मोकदमी तुम्हास लेकराचे लेकरी मिरासी करून  
दिधली आहे तुम्ही सुखे खाऊन आसणे आजपासून मौजे मजकूरचे मोकदमीस व आपणास  
काही समध नाही तुमची मोकदमी तुम्ही लेकराचे लेकरी खा [ऊ]न सुखे आसिजे यासि  
कोन्ही आपला बाप भाऊबंद जे गोत्रीज कोन्ही उभा राहील त्यास आपण निवारून हा  
महजर सही

ले. ६३१ }

{श. १५५७ भाद्र. शु. १२  
इ. ३१६३५ सप्त. १३

स्वस्तिश्री शके १५५७ निवादपत्र वरसे ईवनाम सवत्सरे भाद्रपद सुद द्वादसी आदितवार ते दिनी आखंडितलक्ष्मीप्रसन्न देवब्राह्मणप्रतिपालक माहामेरू राजेश्री माहादो पंडित देश-कुलकर्णी तपे वालवे गोसावी यांसी आश्रीत ब्राह्मणसभा विडभट जोतीसी ताा जनार्दन भट तालालभट आद्यापक ताा विस्वनाथभट तो मंगलवेडे ताा शंकराजीपंत मजमदार ताा कपिलाजी मुतालीक कुलकर्णी समस्त ब्राह्मणसभा को भिलोडी अनेक आशीर्वाद व नमस्कार विनंति उपरी गोसावी यानी पत्र पाठविले आंतकरणासी आले तेथे मजकूर जे उपाधे नरसिंह भट ताा संभुभट या क्षेत्रासी पाठविले जे विस्वनाथभट कसवे मजकूर त्यासी व या उभा येतासी कसवे सोरटीचे जोतीसी व उपाधीकविसी यासि बेव्हार आसे तर विस्वनाथ भट गोसी भटचे पुत्र म्हणताती येसे मनास आणून धर्मता लेहून पाठविजे म्हणऊन लिहिले तरी विस्वनाथ भटासी बोलाऊन उत्तर फक्त केले त्यानी आपणापासी एक पत्र होते को कुदवेडे क्षेत्री ब्राह्मण सभेने निर्णयो केला आसे ते पत्र आणून दाखविले त्यामधे लिहिले आसे जे विस्वनाथभट विन गोसीभट म्हणऊन पत्र आसे यासि नरसिंहभट विन काल्मभट व सुरेभट विन रामेश्वरभटी लेहून दिले आसे जे आपणासी विस्वनाथ भटाचे गोत्र पुस ब डाईज येसे स्थल जाहाले जे मौजे सिरटी व मौजे हासूर हे दोही गावचे जोतिसी व उपाधीक व आस्ट आधिकार चालऊ तुमचे अर्धे वाटेचे प्रातिवरसी प्रताप देऊ उक्ता देत जाऊं आमचे तकसीम आम्ही आचाल म्हणऊन पत्र लेहून दिले आसे येसे

बोरी-पाटील

ले. ६३२ }

{श. १५६१ श्रावण व. ५  
इ. १६३९ आगष्ट ८

महजर बतेरीख छ १६ रबिलोबल हाजिर मज्यालसी पा इदापूर

देशमुख प्राा मार  
मगाजी ! येसाजी

गोदजी  
मोकदम  
मौजे से-  
लगाऊ

मालजी मोक  
दाम मौजे ला-  
कडी

लिंगोजी मोकदम मौ  
जे जाबू

जाखोजी व  
सिदोजी मो

चौंडाजी व  
लिंगोजी मो-  
कदम मौजे

मौजे चिखली

कुरबावांकर

दाहेगाव

खंडोजी मां

मौजे वरकुटे

श्री सके १५६१ विक्रम नाम संवछरे श्रावण वदि पंचमी ते दिवसी महजर जाला  
 येसा जे मौजे बोरी कुल खराब पडिली होती याजवरी कारकिर्दी राजश्री खेलोजी भोसले  
 विलाइतांच्या मोकदमी घेत होते मौजे बोरीची मोकदमी राजश्री खेलोजी भोसले मागत  
 होते याजवरी देशमुखानी व कुलकर्णियांनी विरोजी मोकदम मौजे लासुरणे व बोरीचे  
 मोकदम बापभाऊ म्हणौन बोलिले त्याजवरी खेलोजी राजे घोडी मागताती ती देऊन  
 मोकदमी सोडवणे मोकदमी तुज दिधली तुवा करणे याजवरी मिरासीदार मोकदम उभा  
 राहिला आणि दंददावा करूं लागले विरोजीने लावणी केली होती गावीचा रोझामोझा  
 पडिला व गांव खराब पडला याजवरी मिर्जा यासी मोकसा जाला त्यानी बोरीची  
 लावणी बदल धावणी करून गांव मारून चिंधीचोला केला गुरेढोरे नेता हर दो जणामध्ये  
 कवावत जाली दिवाणचे लोक जखमी जाली घोडा येक पडला विरोजी गांव खराब करून  
 बाहेर पडला याजवरी सदरहू मज्यालसे मिलोन मिर्जा साहेबास घोडा येक व होन १०  
 देऊन समजावस करून कौल देविला सदरहू कचाट बोरीचे मोकदमीबदल जाले याजबदल  
 सदरहु गोत मजालसी मिलोन निवाडा केला कां मिरासी मोकदम तोडू नये व विरो-  
 जीचा माल वेचक आहे मोकदमी राखिली आहे त्यास तोही तोडिता नये मग हर दो  
 जणासी मोकदमी काली व पाढरी दोघानी दोठाई खाऊन सुखे असणे लेकराचे लेकरी  
 मिरासी करून दिली आहे निमे गाव खेलोजी व जबाजी वागमोडे याचा व निमे मउ  
 विरोजी पाव दिवाणातलि तश्रीफ येईल ते दो ठाई दोघानी ध्यावी वाटून व नागर आधी  
 खेलदोजी व जबाजी व मागे विरोजी येणेप्रा हकलाजिमे मोकदमी काली व पाढरी दोठाई  
 खाणे सदरहुप्रा निवाडा जाहाला असे जो कोण्ही हिला हरकती करील तो दिवाणचा गुन्हे-  
 गार व गोताचा अन्याई हा महजर लिहिला सही

— — —  
 राहाटवडे-चोरघे

ले. ६३३ }

{ श. १५६० मार्ग. शु. ७  
 इ. १६३८ डिसें. २

श्री

नकला

अज रक्तखाने राजश्री सिवाजी राजे दामदौलतहू जानीब कारकुनानी हाल व इस्तक-  
 बाल व देशमुखानी व देकुलकर्णियांनी ताा खेडेबारे बिदानद के सुहूर सन तिसा सलासीन  
 अल्फ दारीविले चिठोजी बिन रामजी चोरघा मोकदम मौजे राहाटवडे ताा मजकूर

हजर येऊन मालूम केले जे मौजे मजकूरची मोकदमी वाडिलपण आपले असतां आपला बिराजर भाऊ कान्होजी बिन सिवजी चोरघा हा धाकटा असोन पोटी संतान नाही अणी मफलीस पोटाकारणे दिवाणचे कर्ज होन पंचवीस खादले आहेत ते यावयास मवसर नाही म्हणोन बळेंच राजश्री दादाजीपंत याजपासी फिर्याद केली जे मौजे मजकुरी आपला मोकदमीचा वाटा आहे तो दिवाणांत ठेऊन कर्ज वारून घेणे ऐसा करार केला असता कान्होजी मजकूर याचे निसबतीचे कर्ज वारावयास आपण हजीर जालो ऐसे असोन बळेंच पंतसाहेबां इनामांत विहीर बांधोन मोकदमीचे इनाम वाहिले त्यावरी आपण गाव टाकून परागंदा होऊन गेलो ये बाबे राजश्री बापूजी मुद्रल देशकुलकर्णी ताा मजकूर यांनी राजश्री पंतसाहेब पासी अर्ज करून आपणास कौल देऊन गावावरी आणिले दिवाणचे कर्ज कान्होजी मजकूर याचे निसबतीचे होते ते आपणाकडून वारविले मोकदमीचा भोगवटा तो सालाबाद चालिला आहे दरम्याने दहशतीकरितां परागंदा जालो होतो म्हणऊन माहाली कारकून ताजिया खुर्दखताचा उजूर करितात दरीबाब नजर इनायत फर्माऊन दुमाले करावयास हुकूम होये बिनाबरा इलतमेशी खातिरेस अणोन चिटोजी बिन रामजी चोरघा मोकदम मौजे मजकूर सालाबाद मोकदमीचा भोगवटा वाडिलपण चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाला करणे दरम्याने तसरुफाती तुटालियाचा उजूर न करणे देखील मोकदमी इनाम सेतसारा दुमाला करणे तालीक लेहोन घेऊन असल खुर्दखत मोकदम मजकुरापासी फिराऊन देणे उजूर न करणे मोर्तब सुद

रुजू सुरु  
निर्वास

तेरखि ६  
शाबान

माहे शाबान  
सुरु सुद

शके १५६० सुा तिसा सलासीन आलफ बहुधान्य नाम सवसरे १

ले. ६३४ }

{श.  
इ.

श्री

+ + तावर्जा पा आपले मूळ पुरुष कान्होजी चोरघा मौजे वागणी येथून दोघे लेक व आपण मौजे राहाटवडे सोयेच्याच्या गावी निघोन आले त्याचे लेक थोर होते त्याची नाव हरजी व बालाजी तिघेजण निघोन आले मौजे राहाटवडे येथे आल्यावर त्यास तिघे पुत्र जाले त्यातून वडील पुत्र सभाजी त्याच्या पाठीमागे तान्हाजी त्याचे पाठीमागे रामजी तो मौजे राहाटवडे येथील मोकदमाचा जावाई होता त्यावर काही दिवसानी माहादजी भणगा वेदरचे पत्र आले की मोकदमास घेऊन येणे म्हणोन पत्र आले ते वेळेस मोकदम भणगे पा याने आपल्या भावाबदास सांगितले जे सरकारात जाऊन जाबसाल करणे

१ याची दुसरी एक नकल आहे तिचे माथ्यावर 'सिका' असे लिहिले आहे. तिजवर 'शके १५६०' वगैरे मजकूर नाही. हा गांव पुढे नाना फडणिसाचे खाजगीकडे होता.

तेव्हा गावानी उतर केले जे आम्ही जात नाही तेव्हा भणगे पाटील मोकदमाने आपला जावई रामजी चोरघा यास लेक म्हणोन पाठविला तेव्हा त्रेदरचे पातशाहाने रामजी पा चोरघा याच्या नावची [ स ] नद करून दिले यावर भणग्याचे व चव्हाणाचे जैसे दोनी हिस आनभावीत चालत तेव्हा रामजीने आपला भाऊ कोण्ही चोरघा यास चव्हाणाचा हिसा च्यार दिवस खावयास दिले त्यावर काही दिवसानी रामजीने आपला हिसा दिले होता तो मागू लागला तेव्हा काणोजी चोरघा व भणगा व चव्हाण ऐसे मिलोन सिवाजी राजे याजपासी फिर्याद जाले जे आमचे वतन असता रामजी चोरघा आनभावितो म्हणोन विदित केले तेव्हा सिवाजी राजे यानी न्याये मनास आणू लागले तो दादाजी कोडदेव यानी रामजी चोरघा जिवे मारिला त्यावर काही दिवस मौजे राहाटवड येथील वतन सरकारातून आनभावीत चालले आण तेथे विहीर व बाग सपाई केली नंतर रामजी चोरघा याचा लेक चिठोजी सिवाजी राजे यापासी फिर्याद जाल जे माझे वतन नसतातुम्ही माझा बाप रामजी का मारिले ऐसे बोलो लागला तेव्हा सिवाजी राजे यानी न्याये मनास आणून चिठूजी रामजीचा लेक याचे हवाली ( अपूर्ण )

ले. ६३५ }

( पहिला भाग गहाळ )

{ श. १५७६  
इ. १६५४

सुा खमस खमसैन अलफ कारणे महजर केला ऐसाजे मौजे राहटवडे ताा खेडेवारे येथील मोकदमांच्या तरफा दोन त्यामध्ये एक तरफ चिठोजी बिन रामजी चोरघा याची एक तरफ कान्होजी बिन सिवजी चोरघा याची हरदोजण चालवीत असता कान्होजी मार याचे तर्फेची लावणी होईना कान्होजी मजकूर कर्जदार जाला व दिवाणचेही लचा केले यामुले राजश्री दादाजी कोडदेव सुभेदार नामजाद किले कोढाणा याणी कान्होजी मार याची तर्फ दिवाणात घातली यामुले चिठोजी मजकूर परागंदा जाहाला होता येबाबे राजश्री बापूजी मुदगल देशकुलकर्णी याणी दिवाणात रदबदली करून चिठोजी मजकूर यासी कौल देऊन गावावरी आणिला कान्होजी मार याचे निसबतीचे दिवाणचे कर्ज वगैरे कर्ज चिठोजी मार याणे वारिले कान्होजी मार यासी यावयासी मवसर नाही म्हणून आपले निसबतीची निम मोकदमांच्या तक्षिमा दोन पैकी एक तकसीम चिठोजी मार याचे दुमाला केली एक तक्षीम आपलियासी राहिली कान्जी मार याचे निसबतीचे भाऊबद याणी चिठोजी मार यासी कजिया करावयासि समध नाही चिठोजी बिन रामजी चोरघा याची तकसीम मौजे मारची निमे मोकदमी व कान्होजी मार याचे निमेपैकी तकसीम एक एकूण तकसीमा तीन चिठोजी मार याणे खाब्या व कान्होजी मार याणे तकसी (म) एक चौथाई खावी वडीलपण नाव नागर होळीस पोळी दिवाणातून लुगडी येतील ती चिठोजीने घ्यावी हाकलाजिमा पान पोफळी जे येईल ते आथी चिठोजी मार याणे घ्यावे येणेप्रमाणे निवडले आसे कान्होजीचे निमे मोकदमीपैकी तकसीम एक चिठोजी मारास

दिधली आसे व येक तकसीम कान्होजी मार याणे खावी या खेरीज चिटोजीचे निसबतीची निमे मोकदमी चिटोजीने खावी येकूण तीन तकसिमा चिटोजी मजकूर याच्या व येक तकसीम कान्होजी मार याची मोकदमीचे हक उत्पन व पानमान व दिवाणची तश्रिफां नाव नागर व होळीची पोली व टिला विडा चिटोजीने ध्यावा व किरकोल हकलाजिमा आर्धो चिटोजीने ध्यावा मागे कान्होजीने ध्यावे येणेप्रमाणे निवडले आसे हे जो कोणी मोडील तो दिवाणाचा गुन्हेगार गोताचा खोटा हा महजर सही

कोठीत-वडधे

ले. ६३६ }

{ श. १५६४ ज्येष्ठ व. १४  
इ. १६४२ जून १६

श्री

बेहुजूर बेदरशाह हवालदार सिका असे तालीक

श्री शके १५६४ चित्रभानुनाम संवत्खेरे जेष्ठ वद्य १४ ब्रह्मस्फवार ते दिनी सूर्याजी बिन दाद पाटील वडधे मोकदम निमे मौजे कोठीत कर्यात सासवड यासी सूर्याजी बिन माहाद पाटील जरडे मोकदम निमे व समस्त जरडे मौजेमार सुा सलास आबैन आलफ कारणे लेहून दिल्ले यैसा जे तुम्ही व आपण मिळोन पेशजी गाउ संचणी उगवणी येकवटे करून दोघे सुखे होतो त्यावरी दरमेन दोघा वर्गास न पडेसे जाले मग गावीच्या तर्फा दोनी करून दोघाना वाटून घेऊन होतो तो तर्फा जाल्लियावरी संचणी उगवणी नव्हेच जमीन काळी व बरड माळ वाटिता नयेच कुळडाळ येक येक तर्फेकडे अधिक उणे होऊ लागले यावरी आपण गाव टाकून परमुलकास गेलो यावरी तुम्हास साहेबाचा कौल देशमुखाचा कौल पाठविला तुम्ही मौजे नाझरे प्रा सुपे तेथे आलेस मग साहेब व देशमुख व आपण ऐसे मौजे नाझरे प्रा सुपेस आलो तुमची समजावीश केली तुम्ही व आपण दोघे ये [ क ] होऊन पेशजी तर्फा दोनी केल्या त्या दूर करून .....तुम्ही आम्ही येक होऊन गाऊ दोघे मिळून येकवर संचणी उगवणी करावी दोघी गंगाजळ होऊन आसावे पेशजी तर्फाचे कागदपत्र तुम्हापासी व आपणापासी आसतील तितुके कागद रदी असती येणे प्रा दोघे सुखे आसोन जरी काही हिंला हरकती करू तरी साहेबाचे गुन्हेगार गोताचे अन्याई हे लिहिले सही मोर्तब आसे

नागर आसे

गोही

बाजी तावजी देशमुख  
का सासवड  
सिका आसे  
हिरोजी मापरा मोकदम  
मौजे नाझरे प्रा सुपे

जानोजी बिन सोनाजी मोकदम  
व सिताजी खळदकर व दाऊ माळी  
मेहत्रा मौजे खळद बुा  
सोनजी भाडळा जथे राहुजी  
नाइकवाडी का सासवड

रतननाक तुकनाक जथे  
नायकवाडी का सासवड  
बेल्होजी व येसोजी मेहेत्रे  
का सासवड  
गभिकनाक वृतीकर मौजे  
कोडीत बुा

कोडाजी जथे महमद नाइक  
वाडी का सासवड  
भिकाजी राजिवडा चौगुला  
मौजे कोडीत

तेरीख २९ माहे रबिलावल.

### खानापूर-कुलकर्णी.

ले. ६३७ }

{श. १५७३ माघ व. १२  
{इ. १६५२ जाने. २७

महाजर बतारिखे २५ माहे सफर हाजीर मज्यालसियानी मामले मुर्तजाबाद  
काजी अबदुल सियादत वा नी- सैद माहामूद  
कादीर हाकिम काबत दस्तगाहा बिन सैद खीद  
शरा हसनशा हवालदार मीर होखारी  
हैबतखान बजाहाती अली आगा बिन हसन  
सेख मिरा इमामखान केर मुतावली रोजे बेहतरीन  
मुर्तावली रोज हजरती अनाम.....अलेहुम अलस  
कवत वासलाद

कारकुनानी वा हुदेदारानी

सभु महादेउ ठाणेदार	शकराजी जग नाथ मजमदार	सगो जनार्द न नाजीर वा निघावान	बडे मलिक अब- दुल हुसेन दबीर
बाबजी तिमल- राऊ सरनोबत	चदो बाव- जी हेजीब	रगोदास वरसद जाहाती माऊजी रामजी माहालनीस	तिमाजी बावा ह रकार माहाल रा तीब
रुकमाजी मसलत निघावान माहाल तबाकू	गिरमाजी नरसिहु सबनीस	गंगो सुरदेऊ नि- सिदा पोता स्वह- स्त गागो सुरदे	धुमाजी नरसिहु निसीदा आबारखा ना धुमाजी नर- सिहु निगा आबार खाना

		तिमाजी नरसिंह- निसीदा थटी को- ठार इमारती बि कलम तिमार्जी. नरसिंह	कृष्णाजी विठल निसीदा जरातखाना क्रिष्णो वि- ठल निा जरात खाना
		खुर्द सालगानी वा सरगुरो वा नाइकवाडियानी वा देसकानी	
खुर्द सालगानी सिदी आगा बिन अहमदजी आली आगा फारसी सैद सिकदर नाइकवाडियानी हणमतराऊ (कट्यार)		सरगुरोयानी रायाखान बिन आलबस ( खंजीर )	मीर अली कमाल खान पारसी शिक्षा
		देसकानी तमाजी तिमर्ल बजाहाती अमीन	दादा विरदेऊ दे- साई ( मराठी ) शिक्षा
रग राजत	नरस राजत सर्जाराऊ बिन तुको जी नाईक (फारसी) शिक्षा	खान हसनखान (फारसी) शिक्षा	सरदेसाई बाबजी चौलराऊ देसाई [ नांगर ]
काशी कृष्णाजी नाईक कासी पा	जाखोजी रविराऊ (फारसी) शिक्षा	अदिनाईक कोमरो जी देसाई [ नांगर ]	बाबजी चौलराऊ देसाई [ नांगर ]
गगाजी नाईक ( फा. शि. ) नूरखान पतक यैसवतराऊ (फारसी शिक्षा)	धुमाजी व विरोजी नाईक (फारसी) शिक्षा सोनजी नाईक (फारसी) शिक्षा	ब्रहमाजी कोडा देसाई	भैरो जखरस हX X X वेकटाद्री वि- ठल वा रगो नरह- री देसकुलकर्णी
दरिया नाईक लाडले नाईक	मिया नाईक अली नाईक लखमोजी नाईक (फारसी) शिक्षा		



पटेलानी व सेटी महाजनानी कसवा

जखगौडा पटेल वा खंडेराऊ  
पटेल  
( नांगर )

वली वडेमिया  
सेटी

रामणा बिन  
तिमणा वा नर  
सणा बिन वस  
वण माहाजन

लखमगौडा चौग रुद्रसेटी बिन  
ला पदमसेटी कोरडी  
कस ( तागडी )

मगसेटी बिन लख  
मसेटी गाधी  
( तागडी )

विकलमऊ नरसो  
बिन चौडो श्रीपत  
मेहतर सरोफानी

खलोजी बिन नरसो बिन सगो  
इसरो मेहतर मेहतर तेली  
तेली ( लाट )

दानलिंग वा राचेपा  
वा देया मेहतर  
अहिनिगर वा दुरोदेगर

बिा नरसोबा मेह-  
तर

सितो बि होनसेटी वा लख  
न वस्वा वा तु मसेटी वा जखणा  
को बिन मोकदे मेहतर कुभार  
ऊ माली मेहतर ( चाक )

नरसु बिन सख  
ला मेहतर हटी-  
गार

देया बिन अज-  
णा मेहतर + +  
( धूपार्ति )

( खुरपे )

हेमुक्ष समस्त मामले मजकूर सुहूरसन इसने खमसैन अलफ कारणे जाहला माहा-  
जर ऐस जे जाखो निलकट वा साबाजी महादेऊ कुलकर्णी का खानापूर वा मौजे  
पेडे वा मौजे मौहे वा मौजे कोलविरे वा मौजे सुल्तानगादे वा वाजेखडे का मजकूर  
हुजुरु येउनु मालूम केले जे आपुले कुलकर्णी वडील वडील तागायेत पिडी दर पिडी चाल्त  
आले असे दरीवस्त आपुले भाऊ तमाजी नरसीब्ह वा सटवाजी खंडरस वा नरसो  
बालाजी वा जिवाजी बालाजी बिरादरानी यापासी कुलकर्णीचे तकसीम मागाव्या गेलो  
होतो त्यानी आपणसवे शिरजोरी करून तकसीम मागितलिया दिल्ले नाही मग अमचे  
बाप महादेऊ खिरदेऊ वा निलो विठल यानी माा ले मजकुराचे सदरेसी महालूम केलेवरी  
ठाणे मामले मजकुराचे किताबती वा मिसाल काा खानापुराचे वा मौजे पेडेचे कारकुनासी  
वा हुदेदारासी वा मोकदमासी घेऊन गेलेवरी तेथील मशरुअनाम निबाजी दत्ताजी  
पडीत नामजात काा भिलोडी वा देहाये वा कारकुनानी वा पटेलानी वा सेटी महाजनानी  
काा खानापूर यानी तपे वाल्वेचे स्थलासी जाखो निलकट वा बाबाजी महादेऊ वा  
तमाजी नरसीब्ह वा बिराजर सटवाजी खंडरसासी पाठविलेवरी तेथील तपे मजकुरीचे  
कारकुनानी वा पटेलानी वा देसकानी वा सेटीमहाजनानी वा समस्त लहान थोर बैसोन  
हरदो जणेचे तकरीर लिहून घेतले वा पिडी मूल पुरुश खातिरेसी आणऊन हर + + + न

सफा करून माहाजर लिहून देऊन का खानापुर्सा पाठविलेवरी का मजकुरीचे कारकुनानी वा पटेलानी वा सेटीमाहाजनानी वा खोतानी वाडिहाये बैसोन तकसीमेचे विले करून कागद लिहून दिल्ले बीा

कसबे खानापूर तकसीम  
तिसरी दोघानी वाटून खावे  
खेडेहाये

मौजे मोहे १ मौजे कोलविरे १  
मौजे सुलतानगादे १  
हे वरी दिलेप्रमाणे दोघानी चालवावे

मौजे पेडे तकसीम तिसरे  
दोघानी वाटून खावे  
का मामले मजकुरामधे बाजे-

कुलकर्णी २

तेलीचे १ बकालचे १

हे दोघानी चालवावे.

येणेप्रमाणे तकसीम वा हक लवाजिमा वा इनायात वा ठिकणात वा बाजे हक तकसीम करून वाटून खावे येस लिहून दिल्ले असे याणेप्रमाणे माहाजर मामले मजकुराचे होवे म्हणऊनु इल्तमास केले बराये मालुमाती खातिरेसी अणुउनु बाा माहाजर तपे वालवे वा कसबे खानापूर वा का इसापुराचे खातिरेसी अणुऊनु मामले मजकुराचे कारकुनानी वा सरगुरो वा नाइक-वाडियानी वा देसकानी वा सेटीमाहाजनानी समस्त मिलोऊनु माहाजर लिहून दिल्ले असे त्याणेप्रमाणे तकसीम खाउनु खेडेहाये चालऊन असावे यासी जो कोणी हिला हरकत करील तो दिवाणाचे गुन्हागार वा गोताचे आन्याई आणि कसबे मामले मजकुरामधे रोजे हजरतीचे वा + + + + वा दिवाटियाचे चाकरीचे तकसीम तमाजी नरसिंह वा सटवाजी खडेरस मागो लागले म्हणे तरी हे चाकरीचे अमल असे + + .....  
+ + + ..... + + खडेरस वा नर + + + +

पेड-धनगर.

ले ६३८ }

( फारशी मजकूर )  
बहाजीर मज्यालस

{ श. १५७५ पौष व. ८  
इ. १६५४ जाने. १

मसुरूल हजरत रायाजी रो पाडित मजालसी  
चराती.....दार  
येमाजी नारायेण मजमुदार  
हाल रातीब खासे शेरिफा  
.....सैद मियाजी खवास जमा-  
रिकाब हवालें माहाल रातीब

मौलाना माहामद हुसैनी दर्बीर  
जमारिकाब

रंगो तिमजी निघावान माहाल  
रातीब खासे शेरिफा  
जानो नागोजी जमारिकाब  
नामजाद माहाल रातीब

नारो वनाजी व  
नागोजी नमगोजी दफ्तरदार  
येल नाईक बिन नागोजी नाईक  
.....नाइकवाडी माहाल रातीव

सखावतखान अलीशान मा-  
हालदार जमारिकाब

जाहाला माहाजर ऐसा जे अज सुहुर सन अर्बा खमसैन व अलफ परवानगी हुजूर बतारीख २१ माहे सफर बमारिफ्त मजले शाहा सर परदेदार अवदे बावाजी हसन माहालदार जमारिकाब ठाणा पुरनूर माहमदापुर तेथून मौजे पेडचे पटेलासी व मौजे डोगर सोनीचे पटेलासी सियादत पन्हा:.....सरखेळ ममालिकाचेथे मुनसिफीसी हवाला करणे म्हणौन बमोजिव परवानगी माहालदार मशारनुलेने तुकोजी बिन हमराजी धणगर पटेल मौजे पेड मामले मूर्तजाबाद व केदारजी बिन रवलोजी झाबिरा पटेल डोगरसोनी पा कागळ यासी घेऊन आला मग हरदोचे अहवाल खातिरेसी आणिता केदारजी झाबिरा डोगरसोनीकर बोलो लागला जे मौजे पेडेचे पटेलगी आपली म्हणौन व तुकोजी धणगर पटेल मौजे पेड याने बोलो लागला जे डोगरसोनीकारासी कधी इलाखा नव्हता आपण सात पिढी पटेलगी करीत येतो दरीवस्त झाबिरा यानी दुकाल खवासखानाचे मुदती तधी धरून गरगशा लाविला असे या बाबेचे माहाजर हक जवारीचे व का नादरेचे असे व फर्मान हुमायून हक जवारीचे माहाजरवरून कारकीर्दी खा याकुतखान सर्जा व खा सिलेहदार खानचे मोकासा जाहालेवरी हजरती हुकमत दर्जाने अहवाल खातिरेसी आणून फर्मान हुमायून करून दिले जे झाबिरेसी निसबत नाही सजा फर्माविले आहे म्हणऊन इतके होऊन ही हालखुद न राहाता मागुती गरगशा करू लागला मग हरदोसी तलब होऊन हुजूर आलो हजरत दिवाण साहेबी ठाणेमध्ये मुनसिफीसी हवाला करविले केदारजी झाबिरा डोगरसोनीकाराचे व आपुले उत्तर होऊन कतवे जाहाले असे जे मौजे पेडचे मिरासी ४ बिा आणाजी नेम चौगला कुलकर्णी बालोजी खोत पदा बेगारी हे चौघाची नाऊ केदारजा झाबिरा घेऊन बोलिला की यानी जरी अपले पटेलगी म्हणौन बोलिलियाने आपणासी पेडेचे + + देवे यानी जरी नव्हे म्हणतलिया आपण + + खता व ख्यानतीचे तागायेतचे निघा करून म्हणौन व त्याणेप्रमाणे आपण ही राजी जाहालो की हे चौघानी तुकोजी धणगरचे पटेलगी म्हणतलिया आपण पटेल जरी नव्हे म्हणतलिया हारीके खता ख्यानगीचे तागाई-तचे निघा करून म्हणौन त्यावरी सदरहु चौघासी ठाणे होऊन मिसाल तलबेचे जाहाली ते चौघेही हुजूर आले ते चौघेहि गोही गुदरिले ठाणेमध्ये

पदा बेगारी केला तकरीर  
ऐसाजे मौजे पेडेचे पटेलगी  
धणगर खरे धणगर व अम्ही  
मिलोन गांऊ करीत येतो  
अपाजी कुलकर्णी मौजे पेड केला

आणाजी चौगला केला तकरीर  
ऐसाजे मौजे माचे पटेलगी  
धणगराचे अम्ही व ते मिलोन  
पांच पिढी गांऊ करीत येतो  
बालोजी खोत केला तकरीर ऐसा

तकरीर ऐसा जे मौजे मज-  
कुरीचे पटेलगी धणगराचे  
अम्ही व ते मिळोन पांच  
पिडी गांऊ करीत येतो

जे अमचे वडील बोलत होते  
जे पेडेचे पटेलगी जाधवाचे म्हणोन  
व धणगर विणकार म्हणोन  
अमचे वडील बोलत होते  
मज माझे बापाने सांगितले जे  
जाधवाचे पटेलगी म्हणोन माझे  
बापासी माझे आजियानी  
सांगितले

याणेप्रमाणे सदरहू लोकानी गोही गुदरिलेवरी ठाणेमध्ये गोहीदारासी व अपणासी व  
केदारजीसी अदबखाना ठेविले रोज १५ मग मोकासाइयानी मौजे मजकुरीचे उगवणी व  
संचणी सागोली जाहाले पाहिजे म्हणोन चौगलेसी व कुलकर्णीसी व पदा बेगारी सोडाऊन  
गावासी पाठविलेवरी मौजे डोगरसोनी व मौजे बोरगांऊचे मोकासाई खुर्दसालेयानी माहाल  
जामदारखाना यानी हजरत— — —चे बदगीसी फिर्यादी केले जे ठाणेमध्ये निवाडा होत  
नाही म्हणोन तेथून हर दोघे जणासी हजरत साहेबाचे हुकुमेने साहेबाचे दरबारासी आलो  
येहतमाम फर्मावावे म्हणोन त्यावरी हजरत साहेबाचे हुकुम बाा सरखेल ममालिक व मजा-  
लसियानी व सभानाईक बैसोन हरदोचे तकरीर मनासी आणिता हरदोने तकरीर केले बितपसील.

केदारजी झाबिरा पटेल डोगर  
सोनी तकरीर केले ऐसा जे सदरहू  
गोहीदार गावीचेवरी राजी  
होऊन कतबे दिले होते ते  
हकीकत गोहीदारासी साहेबा हुजूर  
आणोन गोही मनासी आणावे  
तेचे गोहीदारानी माझे पटेलगी  
म्हणतलियांनी अपण खरा  
पटेलगीचे सदरहू लोकानी तुकोजी  
धणगराचे पटेलगी म्हणोन  
बोलिलिया अपणासी पटेलगीस  
निसबत नाहीं

तुकोजी धणगर पटेल मौजे पेड  
तकरीर केला ऐसाजे सदरहू  
गोहीदार गावीचे वरी राजी होऊन  
कतबे दिले होते तहकाक  
सदरहू गोही गुदरलेवरी  
यामघे ३ जण बाा  
अणाजी चौगला अपाजी कुलकर्णी  
पदा माहार  
अपणासी अदबखानात राखिले  
गांवीचे उगवणी संचणी होवे  
म्हणोन रजा देवाऊन पाठविलो  
त्यावरी साहेबाचे हुकूम  
जाहाले जे त्यासी अणवणे म्हणोन  
साहेबाचे हुकमेसी येतील हुजूर  
आलेवरी ते ही माझे पटेलगी  
म्हणतलिया अपण खरा जरी

केदारजी झाबिरा डोगरसोनीकाराचे  
पटेलगी म्हणौन बोलिलेया अपणासी  
पटेलगीस निसबत नाही

ऐसे दोघाचे तकरीर जाहालेवरी सरखेल महालीक हुकूम फर्माऊन गोहीदारासी तल-  
बेने मौजे मजकूर होऊन आणविले ते हुजूर आले मग सरखेल महालीक व मजालसियानी  
बैसोन मग तुकोजी धणगर पटेल मौजे पेड व केदारजी झाबिरा पटेल डोगरसोनीकारासी  
कोतवालखानेमधून काहाडून आणविलेवरी त्या हुजूर हे तिघाचे तकरीर जाहाले बितपसील

आणजी चौगला केला तकरीर  
ऐसाजे मौजे मजकुरीचे पटेल  
धणगराचे अमहीं ते मिळोन  
पाच पिढी गांऊ करीत येतो  
अपाजी कुलकर्णी मौजे मजकूर  
केला तकरीर ऐसाजे मौजे मजकुरीचे  
पटेलगी धणगर व अमहीं मिलोन  
पांच पिढी गांऊ करीत येतो

पाला बेगारी बिरादर पदा केला  
तकरीर ऐसाजे मौजे पेडचे  
पटेलगी धणगराचे खरे धणगर  
व अमहीं मिळोन पांच पिढी गांऊ  
करीत येतो

येणेप्रमाणे सदरहू लोकाचे गोही गुदरले त्यावरी केदारजी झाबिरा डोगरसोनीकार  
बोलिला की यानी धणगराचे धाशतीने धणगरसारिखे बोलिले पदा बेगारी तो होवा  
म्हणौन सदरहू तिघानी बोलिले जे पदा बेगारी मलूलने अडला होता व साहेबाचे हुकूम  
गावासी आले तेचे बिरादर निमे तकसामिचे धणी पालासी घेऊन आलों अमहीं साहेबाचे  
बदगीसी तकरीर होऊन दिलें असो यासी तकरीर जाहालिया दिवाणाचे गुन्होगार असो  
म्हणौन मागुती केदारी बोलिला की ठाणेमध्ये अपणासी व तुकोजीसी व गोहीदारासी  
ठाणेमध्ये अदबखाना ठेविले तेथे पदाबेगारी बोलिला असे जे धणवर मारतल धाशतीने  
त्यासारिखे बोलिलो पेडचे पटेलगी महराटे झाबिरे डोगरसोनीकाराचें खरे म्हणौन या  
गोस्टी अदबखानामधाल लोक गोहीदार असे हे जरी खरे जाहालेयानी अण खरे नाही  
तरी खोटा म्हणौन त्यावरी तुकोजी धणगर पटेलगी सभानाइकाने पुसिले जे तो तरि जैसे  
बोलत असे तुवा यासी काय म्हणतोस म्हणौन मग तुकोजी पटेल या गोस्टीसी कबूल असो  
हक असेल ते होईल म्हणौन मग दोघाचे राजीपणे नेम उतरचे कतबे जाहाले बिया

केदारजी बिन रवलवजी  
झाबिरा डोगरसोनी कतबा  
दिला जे पदा बेगारी मौजे  
पेड यानी अदबखानाचे  
लोकाहुजूर बितपसील  
हाजीभाई बंदीवाला बोम नाईक बंदीवाला

तुकोजी बिन हमरोजी धणगर  
पटेल मौजे पेड कतबा  
दिला जे पदा बेगारी याने  
अदबखाने लोकाहुजूर बितपसील  
हाजीभाई बंदीवाला बोम नाईक बंदीवाला  
वसव नाईक दिवटे देवणा काबाडी

चसव नाईक देवणा काबाडी  
दिवटे मुला  
जखणा टाकली  
याहुजूर बोलिला जे पेडचे  
पटेलगी झाबिरा डोगरसोनीकार  
महराटेचे खरे  
अपणासी धणगर मारतील  
ते धाशतीने त्यासारिखे बोलिले

मुला जखणा टाकली  
याहुजूर बेगारी मा झाबिरे  
डोगरसोनीकार पटेलगी  
म्हणौन बोलिले असलिया  
अपणासी पटेलगी निसबत  
नाही

म्हणौन त्या गोस्टीस सदरहू लोक सदरहू दोघाचे कतबेवरून खा  
नेमतखान हवालदारपासी सखावतखान माहालदार जमारिकाबसी पाठविलें वरी  
सदरहू ६ जण बंदखानाचे लोकासी खान मशारनुलेने माहालदार हुजूर बोलाऊन  
पाठऊन खबर घेतां सदरहू बंदीखानाचे लोकी तकरीर केले जे पदा बेगारी व पेड  
अपणाहुजूर कांहीं बोलिला नाही जरी आइकिले असोन पन्हाम करीत असोन तरी  
दिवाणीचे गुन्होगार म्हणौन तेचे तकरीर घेऊन माहालदार मा आला त्यावरी केदारजी  
झाबिरा डोगरसोनी व तुकोजी पटेल पेड यासी कोतवालखान्याचे अदबखानेतून आणून  
केदारजी झाबिरा डोगरसोनीकारासी सभा नाइकाने पुसिले जे तुवा जे नेम उतरचे कतबे  
दिला होतासी अदबखानेचे लोक तुवा कतबा दिले बरहुकूम आइकिले नाही अपण कांहीं  
जाणत नाही ऐसे बोलिले तुवा खोटा तुजे कतबेबरहुकूम जाहालासी व सरखेल महालीक व  
मजालसियानी व सभानाइकानी केदारजी झाबिरा डोगरसोनीकार पेडचे पटेलगीचे गर-  
गाशा लाविला होता तेसी वबहार खोटा केला तवा लाइनी अर्जी तागाईत खता व ख्यानती  
केलासी इतुकेचे निघा झाबिराने करावे पटेलगीस तुज व तुझे देखील वारिसासी आथेअर्थ  
समध नाही तुकोजी बिन हमरोजी धणगर पटेल मौजे पेडचे सही जाहाला व पेसजीचे  
हक जवाराचे महाजरवरून फर्मान हुमायून वरून ठाणेचे मिसेलीवरून व गावी गोहीदार-  
वरून व हाली सरखेल समालिकाचे मुनसिफीवरून मौजे पेडचे पटेल तुकोजी बिन हम-  
रोजी धणगर पटेल सही

ले. ६३९ }

{ श १५७९ मार्ग. व. १३  
इ. १६५७ दिसे. २३

कांदाट-मोरे

श्री.

नकलेची नकल

महजर बतारीख छ माहे शबिलावल मोकदम स्थळ कसबे वामणोली तो कांदाट-  
खोरे व देहे तो तांबी सुा समान खमसैन अलफ बेहुजूर हजर मजालस.

## देवस्थान.

- १ श्री वागजाई ताो ताबी संमत सोलसे. १ श्री मल्लकार्जुन मौजे परवत ताो कांदाटखोरे  
 १ श्री वागजाई मौजे मोर्णी ताो कांदाट १ श्री बहिरबदेव तर्फ कसबे वामणोली.  
 रवोरे; मोर्तब असे. २  
 २

## सुभा जावली

- १ राजश्री गोरखोजी दिनकरराव काकडे १ परसोजी आरवा राा सुभा निा कठार  
 सुभेदार मोर्तब असे. असे.  
 १ राजश्री विसाजी नागनाथ नामजाद १ गणसेट सेठ्या निा तागडी असे.  
 सुभेदार मोर्तब असे. १ बापोजी सोनार को जावली निा  
 १ आपाजी महाजन कसबे जावली निा हातवडा असे.  
 तागडी असे. ३  
 ३ ६

## कारकुनसमस्त—वामणोली.

- १ अंताजी सिधनाथ हवालदार; १ शंकराजी नागनाथ मुजुमदार.  
 मोर्तब असे.

## किले वासोटे.

## किले सातारा.

- १ मलोजी बिन रवलोजी गाडवे देसाई १ पिलाजी बिन मलोजी देसाई किले मज-  
 निा नांगर असे. कूर.

## तर्फे वामणोलीचे गांवदेशक.

- १ अनाजी रंगनाथ हवालदार सरदेशमुख १ वालाजी अंबाजी अंगोडे देसाई मोर्तब  
 मोर्तब असे. असे.  
 १ विसोदेव कुलकर्णी व मलाहरपंत मुा १ दादजी कोडबा कुलकर्णी कसबे वामणोली  
 तालीक काा मा १ गौंदजी नाइकजी जांमला निा नांगर  
 १ चांगोजी बिन जावजी वामणे मोकदम असे.  
 को वामणोली. ३  
 ३ ६  
 १ सोनसेट बाळसेट सेठ्या निा असे. १ कौंडाजी बिन पाकोजी कदम मौजे  
 १ बावाजी रिकामा मोकदम मौजे गाढ- सावरी निा नांगर  
 वली निा नांगर असे. १ सोनाजी जांबला मो वाडी सोनाडी  
 १ मालजी बिन होनाजी कदम मौजे को वामणोली.



तेटली निा नांगर असे,  
१ दादजी अंधारा मौजे आंधारी निा  
नांगर असे.

४

१ सोनाजी फळणा मोका मौजे सेमडी

निा असे.

३  
७

मार्ग आकलपे.

१ कडत सेटी बिन सेटिया.

१ कानोजी डाग्या.

देशक तर्फे तांबी.

कृष्णाजी व रत्नाजी व बालाजी व हरजी भातोसे व हिरोजी येसजी मोकदम मौजे  
आकलपे निा असे. हिरोजी व बाबाजी मोकदम मौजे पिंपरी निा नांगर असे.  
हारजी व कानोजी गोगावले मौजे दे निा

मुकाशियाणी.

१ हिरोजी बिन कृष्णाजी अहिरा राा मौजे म्हावसी निा सिके कठार असे.

१ राजजी बिन रामजी गोगावला मजरेवाडी पावसे को बामणोली निा कठार असे.

१ बाबाजी बिन राघोजी मोकदम मजरे वाडी मेटे महाल कसबे बामणोली निा  
कठार असे

१ जावजी बिन येसजी अंधारा मुकासी मौजे अधारी निा कठार असे.

४

मौजे आहिर

१ कृष्णाजी बिन सोनजी अहिरे निा कठार  
असे.

१ तानाजी मालजी अहिरे निा कठार  
असे.

१ दादजी बिन सूर्याजी निा कठार असे.

१ राजजी बिन कान्होजी अहिरा निा  
कठार असे.

२

२  
४

मौजे फळणी भेटकरि

१ संभाजी फळणा. १ येलाजी फळणा.

१ कुसाजी फळणा. १ सोमाजी फळणा.

४

मौजे कास.

१ नाइकजी किर्दत नाईक.

१ कृष्णाजी बिन सोनाजी किर्दत नाईक

मौजे माथा वलवण.

१ बाबाजी बिन धारोजी नाईक उचाटकर  
निा कठार असे.

१ अंतोजी बिन गोंदजी नाईक उचाटकर.



## मौजे कोलघर

- १ रागोजी बिन जावजी जांबला निा १ अबाजी बिन सोनजी जावला निा  
कठार असे. कठार असे.

## तर्फ कांदाटखोरे.

- थलेसरी मौजे परवत. १ माललिंग जंगम १ लिगापा बिन माललिंग जंगम.  
चक्रदेव. १ विरलिंग बिन हारलिंग जंगम. १ कौडलिंग बिन बाळलिंग जंगम.

## थलसरी मौजे मोरणी.

- १ वालोजी बिन राजकोजी सिंदे. १ तानाजी बिन राजजी सिंदे.

## मोकासियाणी कांदाटखोरे.

- १ सूर्याजी बिन हबाजराव मुकासी कांदट १ लखमोजी हिरोजीराव.  
खोरे मोर्तब असे. १ हिरोजी बिन सोनजीराव रवदीवाडी.  
१ हिरोजी बिन सोनजीराव मौजे सिंदी. महाळुगे.  
१ अंदोजी बिन अंतोजीराव मौजे सिंदी. १ विठोजी बिन तानाजीराव सिंदकर.  
३— ३—  
३— ६—

## मोकादमानी कांदाटखोरे.

- १ नागोजी बिन कानोजी. मोकदम मौजे १ हारजी रामजी मौजे आराव.  
निवळी निा नांगर असे. १ वालोजी बिन चिलोजी रेणोसा.  
१ सोनजी बिन कुमाजी मोकदम मौजे १ सालोसी निा नांगर असे.  
लामज निा नांगर असे. १ राघोजी बिन बाबाजी पास्ते निा  
१ गोंदजी बिन नागोजी हिरळ्या मोक- नांगर असे.  
दम मौजे लामज निा असे. १ राजजी मोकदम मौजे उचाट निा नांगर  
१ चंद्रोजी बिन पाकोजी पास्ती मोकदम असे.  
मौजे महाळुगे १ महादाजी खिरखंडा मौजे उचाट निा  
१ हरजी बिन बाबाजी उत्तेकर मोकदम नांगर असे.  
मोा रवदी निा नांगर. ५—  
१ सोनजी बिन कानोजी पास्ते मौजे ११  
महाळुगे निा नांगर असे. ६—

## समंत सोनाट सोलसा.

- १ मालोजी बिन नाइकजी मोकादम मालुसरे मौजे फुरस निा नांगर असे.

कर्थात आठगांव.

१ दादजी सिवाजी उतेकर वानवली;  
मोर्तब असे.

१ बाबाजी धारोजी मोकदम मौजे दोडाणी  
निा कठार असे.

२

१ कौंडजी बिन रावजी तेली को वाम-  
णोली निा असे.

१ नागसेट सोनार परलीकर हाा वा को  
वामणोली निा हातोडा असे.

१ बाळा वळी हाज्याम निा आरसा असे  
को वामणोली.

१ बाळा बिन काळू थलार निा नांगर असे  
४

१ गणोजी गोविंद हवालदार किले  
प्रतापगड मोर्तब असे.

१

१ पाकोजी बिन हारजी गुरव निा धुपा-  
टणे असे.

१ बापुजी को मेढे निा असे.

१ बाजी तेली को मेढे निा घाणा असे.

३  
७

धनगर देस गावडे

१ गौंद गावडा बिन विसोजी गावडा निा  
असे.

१ मल गावडा निा असे.

विरतीकर म्हार

१ फसनाक बिन जाननाक को वामणोली

१ हिरनाक बिन रामनाक मौजे आकलपे

१ नामनाक बिन जावनाक मेहतरी मौजे  
आरव.

१ भिका बिन बाळा मेहतरी माा निवळी.

१ चिला बिन बाळनाक म्हार मौजे लामज.

१ चांगनाक बिन बाळनाक मेहतरी मौा  
उचाट तर्फे कांदटखोरे.

६

१ मालनाक बिन राज्या तराळ मौजे से-  
मडी.

१ चिलनाक बिन होसू मेहतरी मौजे पिपरी

१ चायनाक बिन काळनाक मेतर मौजे  
माथा

१ रतनाक बाळनाक मौजे सिंदी.

१ कमा बिन बाळनाक म्हार मौजे महाळुंगे

१ कांगनाक बाळनाक मेहतरी मौा दरे  
तर्फे तांबी सुभा.

९  
१२

हे समस्त हाजर मजालस विद्यमान्यं जाहला महाजर स्वस्ती श्रीनृपशालिवान शके १५७९  
हे(म)लंबीनाम सं(व)त्सरे मार्गसिरस वद्य त्रयोदसी लेहोन दिल्ली महाजर ऐसाजे आलोजी  
बिन जसोजीराव मुसलमान कांदाटकर व तानाजी बिन चंद्रोजी कांदाटकर व धारोजी-

राव कांदाटकर या उभयतामध्ये मौजे सालासी बाबे गरगशा कारकिरद दर कारकिरद बाळाजी चंद्रराव याचा फर्जद दौलतराव व येसाजी सुरराव व चंद्रराव हे तीन कारकिरदीस भांडत होते कांहीं निवाडा जाहला नाही. हे दिस कतबे होन रेटत नेले होते. गेली हाती रवळ पडतच गेली परंतु रवा होऊन निवाडा जाहला नाही मातळ होतच गेली यावर महाराज राजश्री सिवाजीराजे साहेबास जावली महली अर्जी झाली राजे साहेबास जावली महली कमावीस सुभेदार हाजर मजालसी हुजूर आलोजीराव बिन जसोजीराव व येमाजीराव मुसलमान व तानाजीराव बिन चंद्रोजीराव कांदाटकर हार दो उभयतां उभे राहून मौजे सालोसीची हकीकत जाहीर करोन कतबेत लिहून दिल्या ' ऐसाजे वितपसील

आलोजीराव बिन जसोजीराव व येमाजीराव मुसलमान कांदाटकर लिहून दिल्या बात ऐसी जे मौजे सालसी हे आपली तक्षीम वडिलवडिलहानी दिल्ली आहे बळे करोन रवात नाही या बाबे रवा काढीन अग्निचे मुखे व चंद्र सूर्य साक्षे करोन रवा काढीन जरी खोटा जाहलो तरी तानाजीराव व धारोजीराव कांदाटकर यानी खावी जरी अग्निमुखे देवद्वारी खरा जाहलो तरी सालोसी घेईन आपण सालोसीविसी बोलावयास येजीत नाही सालोसीचे बाबे बात वरी ( खरी ) ही सई गोही

तानाजीराव बिन चंद्रोजीराव व धारोजीराव बिन दादजीराव कांदाटकर लिहून दिल्या तकरीर ऐसाजे मौजे सालोसी आमचे तक्षीमेवर दिल्ली आहे हें खरे आलोजीराव जसोजीराव मुसलमान यासी दिल्ली नाही व बलात्कारे खातो या बाबे रवा काढीन रवा खरा निघाला तरी सालोसी घेईन जरी अग्निमुखे देवद्वारी खोटा जाहलो तरी आलोजीराव मुसलमान यानी खावी आणखी सालोसी बाबे बोलावयास अर्थाअर्थी संबंध नाही. लेकरा लेकरी बात खरी सही गोही येणेप्रमाणें सदर जावलीस नेम होउन् मा कारकून समत बामणोली यासी खुदखत जाहीर जाहले की आलोजीराव बिन जसोजीराव व येमाजीराव मुसलमान कांदाटकर व तानाजीराव बिन चंद्रोजीराव कांदाटकर व धारोजीराव कांदाटकर हे दोन वादी रब्या बद्दल तुमचे स्थळासी पाठविले आहेत याची कत घेऊन यासी रवा देऊन काढविणे म्हणोन सादर जाहलेवर दर दोन रवे देऊन ते मनासी आणोन लिहून घेऊन छ १६ माहे राबिलावल एकदम राजीने हजर न होता रोटा ऐसा हर दो जनात कतबे घेतल्यावर माहे रोज माहजर जाहले पाहिजे छ १५ माहे मिनहू रोज अक्काऊ शनिवार रोजी कारकून व हजर मजालस करार केली मी आलोजीराव बिन जसोजीराव मुसलमान यानें रवा काढावा ऐसा नेम केल्यावर पाकोजी हिरडकरा पाटील लामजकर आला होता आलोजीराव मुसलमान याचा दसपंजा पारविजा करोन किने व डागली व मदत खोत मामली लिहून हातीं हवालदार समंत बामणोली याचा शिक्षा करोन दुसरे रोजी पाहिली प्रहर छ १६ मिनहू अदितवारी श्रीहनमंतदेव याचें देवळी मजलसी करून तेल ८८१। सवासेर व तूप वजनी ८८१। एकूण वजनी ८८२॥ रवैपात्रामध्ये ओतिले पाकोजी डोही आंघोळ करून आला ताडपत्री लिहिलें की मौजे सालोसी आलोजीराव मुसलमान याचे

तक्षिमेवर दिल्ली आहे वळखात नाही हे सत्य तरी टाणकी रवा उतरोन जरी हे असत्य सालोसी आलोजीराव याचे तक्षिमेवर नाही बलात्कारे खातो हे सत्य तरी टाणख्याला ताडपत्र लिहून ठाणकी रवे सीरी बांधोन जर मजलसी देखता ऐन जिन्नस रवा पात्रामध्ये टाकिला ठाणके याचे हातीचा खळेता काढून रवेपात्रामध्ये हात घालून रवा काढला सवेच हाती खलेती घालून हवालदार संमत मा याचा सिका करोन घेऊन रोज येऊन तिसरे रोजी छ १८ माहे मिनहु उर्फ मंगलवार हाजर मजलसी देखत टाणकिया रवे हाती काढून दसपंजा हाजर मजलसी व कारकुना देखत जाहला खुळा याने टाळी पिटिली आलोजीराव बिन जसोजीराव मुसलमान कांदाटकर याने सालोसी जितिली तानाजीराव बिन चंद्रोजीराव कांदाटकर याना सालोसी हारविली लेकरालेकरीं तुटली पेस्तर तानाजीराव व धारोजीराव यानी अलोजीराव व यमाजीराव यासी बोलण्याचा आर्थाआर्थी लेकरालेकरी समध नाही सालोसी बाबे जो हारकत करील तो टाणकी रवा गुनेगारीचा अन्याई म्हणोन हा महाजर सई शके मा मा का

ले. ६४० }

{ श. १५८० आश्विन व० १२  
इ. १६५८ आक्टो. १३

बेसलरे-पाटील

श्री

नकल

तकरीर कर्दे हजीर मजालस मुा मौजे सुपे खुर्द पाा सुपे सुा तिसा खमसैन अलफ छ २५ मोहरम बिहुजूर

राजमुद्रा

राजश्री रामाजी बलाल माहालानिहाये  
का सासवड

यादो नारायण सभासद नाम-  
जाद माहालाहाये

वतनदारनिहाये

अंताजी दतो अजहत साम  
( रा ) ज काटे देशमुख व त्रि ++  
गोमदेव देशकुलकर्णी पाा मार

नाइकवाडी  
१ माणिकजी इतबारखान  
१ बाबजी मोरे  
१ रायाजी अभंगराव  
१ सूर्याजी लांडगा  
१ सटवोजी झेंडा

५

देशकानी गावगना मोकदम

आपाजी टिलेकर मोकदम मौजे  
खलद खुर्द पाा मार

कोडाजी आकरसा मोकदम  
मौजे गुजवडी पाा मार

.....मे माणे मोकदम मौजे  
 पारगाव पाा पुणे  
 त्रिंबकजी दरेकर मोकदम मौजे  
 आबले ताा करेपठार  
 ( सं ) भाजी पाा बोरकर मोकदम  
 मौजे पूर ताा करेपठार  
 —विरादर गगाजी कु—  
 —कर मोकदम मौजे वनपुरी  
 व बाबजी पाा निमे मौजे मार  
 जावजी खंडेकर मोकदम मौजे  
 गुलबेरी ताा करेपठार  
 —वजी कामथा मोकदम मौजे  
 सिवरी पाा मार  
 सोनजी सिंदा मोकदम मौजे  
 नाझरे पाा मार  
 संभाजी पाा नाझरकर मौजे  
 नाझरे पाा पुणे  
 तुकोजी सिंदे मोकदम मौजे  
 पाडश्वर पाा पुणे  
 विठोजी तावरे मोकदम मौजे  
 मोरगाव ताा करेपठार  
 बाहुजी पाा पोमसर मोकदम  
 मौजे पिपले ताा करेपठार  
 —डजी बनकर मोकदम मौजे  
 निकुज पाा मार  
 कान्होजी सेध्याजी पाा बेले  
 मोकदम मौजे खानवडी ताा  
 करेपठार  
 तुक पाटील मोकदम मौजे  
 मालवडी ताा करेपठार  
 कान्होजी चौधरी मोकदम मौजे  
 खोर ताा करेपठार  
 रूपाजी झेंडे पाा मौजे पि

बापूजी रोडा पाा मौजे सुपे  
 खुर्द पाा मार  
 माणकोजी कामथा पाटील  
 मौजे चांबली ताा करेपठार  
 म्हसकोजी पाटील बुधा मौजे  
 कोढीत बुा काा सासवड  
 रत्नोजी पाा कुभारकर मौजे  
 कुभारवलण पाा सुपे  
 बाबाजी जगथाप मोकदम  
 व तानाजी चौगुला  
 मौजे काथले पाा मार  
 वाघोजी कामथा मोकदम  
 मौजे खलद बुा काा सासवड  
 बालोजी खोमणे निमे मोकदम  
 मौजे जेजुरी ताा करेपठार  
 कनकोजी तावरे मोकदम मौजे  
 आंबी बुा पाा मार  
 सिरसोजी मोकदम मौजे  
 कोलविरे पाा सुपे  
 लखमोजी रानगाड मोकदम  
 मौजे जवलार्जुन ताा करेपठार  
 पाा पुणे  
 राजश्री व कृष्णाजी चावरे  
 मोकदम मौजे वालुज पाा पुणे  
 चांदखान मोकदम मौजे  
 नाविली पाा सुपे  
 बापाजी कुतवल मोकदम  
 मौजे आंबी खुर्द पाा पुणे  
 आबाजी पाटील जगदले  
 मोकदम मौजे गराडे ताा करेपठार  
 समस्त बळते मौजे मार  
 रत्नोजी बेडा मौजे परिचे  
 ताा निरथडी पाा पुणे

(सर्वे) का सासवड

अग्रवादी खंडोजी गरुड पा  
 मौजे बेलसर का सासवड  
 तकरार केली यैसी जे आपली  
 पुरातन मोकदमी होती त्यास  
 आपण चाकरमाने विज्यापुर  
 प्रांते मसलतीस गेलो  
 मागे माली जगथाप मुतालिक  
 ठेउन चाकरीस गेलो तसात  
 आठ डोईपावेतो गेलो मागे मुतालीक  
 बलावले हे वर्तमान  
 आम्हास कलले मग चाकरी  
 टाकून गावास आलो तो  
 माली जगथाप भांडो लागले  
 भाडत भाडत मोरेचुरे + + त  
 गेले आपण चाकर माने आपणास  
 वतनाचे तुख ? ठावके  
 नाही मग आपण हुजूर राजश्री  
 महाराज साहेबांपासी  
 जाऊन जगथापास तलव  
 करून नेले मग हुजरून  
 गोत मुपे देशमुख देशपाडिये  
 देशक मोकदम देहाये निवाडि  
 यासी दिल्ले मग गोतानी  
 आपला करिना मनास आणून  
 जमान घेऊन निवाडा करावयाचा  
 तह केला तरी तुम्ही  
 पंचाशतानी सांगितले की भोवरगाव  
 गावीचे बलुते ( जे ) सांगताल  
 ते यैकोन या ( सी )  
 जो कोणही इस्कील करील  
 तो दिवाणची गुन्हगारी  
 देऊन वतना वेगला ( अ ) सो

या विदायमाने तकरार केली बिा ताा  
 पडमवादी मावजी जगथाप  
 माली मोकदम मौजे बेलसर  
 का सासवडी तकरार केली  
 यैसी जे आपली पुरातन  
 मोकदमी आर्जावर चालत  
 आली आहे गरुड आपणास  
 ठावके नाहीत अगर  
 आपणास मुतालिक ठेऊन  
 गेले नाहीत आपली मोकदमी  
 खरी आहे यासी खोटे  
 जालो तरी दिवाणची गुन्हगारी  
 देऊ वतनावेगले होऊ  
 हे तकरार लिहिली सही

वतनास समंध नाही हे  
तकरीर लिहिली सही—

ले. ६४१ }

{श.  
इ.

भिउजी मोकदम मौजे पलसदेऊ ( ना.  
चि. )

सटवोजी देवकर व सटवाजी घुला मौजे  
वरकुटे बुा

फिरगोजी मोकदम  
मौजे निरगुडे

कालोजी  
व

माऊजी मोकदम मौजे काझड

सुभानजी मोकदम मौजे सेलगाऊ

या विद्यमान महजर जाला येसाजे पाा मजकुरीची देसमुखी कदीम सबजी वलद  
माहादजी व बाजी वलद रुपाजी देवकर देसमुखी पिढी दर पिढी खात आले दरम्याने  
उमाजी वलद सबाजी भोसले त्यास विज्यापूर तरफेन जागीर होती त्यानी देसमुखावरी  
धामधूम केली देसमुखी जोरावारीने घेतली खावद कदीम देसमुख सबाजी व बाजी देस [मुख]  
यासी मारून बाहीर घातले त्याची जागीर होती तोवरी देसमुखी खादली त्यावरी पात-  
शाही अमल जाल्यावरी कदीम देसमुख परागदा होऊन गेले होते म्हणोन पाा मजकुरास  
जे जागीरदार जाले त्यानी तनाखियामधे देसमुखी खात आले यावरी सन १०९३ कारणे  
कदीम देसमुख हजूर पासी उभे राहिले खान अजम हाबीबुलाखान जागीरदार यासी  
हुकूम आणिला की कदीम देसमुखाचे मुले वतन करणे यावरून देसपाडे व मोकदम व हाली  
मवाली बोलाउन हकीकत मनास आणून देसमुखी कदीम देसमुखाचे दुमाले केली  
असे कदीम देसमुख सबाजी व बाजी देसमुख वतन खात असेती हा महजर सही

ले. ६४२ }

{श.  
इ.

साजन

श्री राजमान्य राजेश्री दामाजी पटील व सुभानजी पटील मौजे सिखाड प्रती  
येसूबाईने आशीर्वाद येथील क्षेम जाणून तुम्ही आपले क्षेम लिहिले पाहिजे राा गोसावी  
आले आहेत हे कितेक वर्तमान सांगतील त्यावरून कलो येईल सुभानजी माळी याकडे आपले  
शा सात आहेत त्यास दहा बारा वरासे जाली आहेत तरी त्या ताकीद राा गोसावी यास ब्याज  
समवेत हिसेबू करून पावते करणे पावते होत नाही तरी माणूस पाठवून त्याचे बेइजत करून  
पैका तो घेऊन तुम्ही मग गोस्टी ठेवाल की आपणास पत्र लिहिले नाही म्हणून तुम्हास  
सूचना मात्र लिहिली आहे त्यास ताकीद करून पैसे गोसावीस पावते कोजे व हौसाजी

लोहकरे त्यासी पटा केला होता त्यापैकी त्यावरी सा पाच राहिले आहेत त्यासही बहुत दिवस जाहाले त्यास ताकीद करून ते पैके देविले:पाहिजे रो गोसावी यास पावलेचे उत्तर पाठविजे बहुत लिहिणे नलगे मागे

ले. ६४३ }

{ श. १६०६  
इ. १६८४

इजत असार देसमुख व गोविंद कान्हो व गोमार्जा सुरो देसपाडे पा इंदापूर सा सन हजार १०९४ यासि मलारी चोपदार मिर्धा कचेरी बारामती कागद लेहून दिवला येसाजे पा मा साल तागाईत मोगलाई जाली ते साल पासून बारामतीचे कचेरीस. ( अपूर्ण )

ले. ६४४ }

{ श. १६१० ज्येष्ठ शु. ८  
इ. १६८८ मे २७

शिराले-देसाई,

श्री.

आज्ञापत्र धर्माभिमान कर्मकांड परायण दैवतीकनिस्टग्राहिताभिमान सत्यसध समस्त राजकार्यधुरंधुर विश्वासनिधी राजमान्य राजश्री कविकलश छंदोगामात्य ताहां तुलाजी देसाई प्रा सिराले सा तिसा समानीन अलफु तुजकेडे हा वारणा कडेत पैकी हुजूरदफ्तरी बाकी वोढत आहे त्या पैकी बद्दल देणे ऐवज दाणा पागा सरसुभा राजश्री सेनापति गला केली नवसरी सोळुले माप खंडी १० दाहा रास देविले असत खुद निसबतपैकी आदा करून पावलियाचा कागद घेणे जाणजे छ ७ शाबान मलकापुरी पागा मारनिलेकडील छावणीस आहे तेथे देणे पावलियाचा कागद खुद मारचा घेणे पा हुजूर ( वा. मो. )

बार सुरु सुद बार

ले. ६४५ }

{ श. १६१० भाद्र. व. २  
इ. १६८७ सप्टें. ८

श्री.

आज्ञापत्र राजमान्य राजश्री कविकलश छंदोगामात्य ता तुलाजी देसाई पा सिराले सा तिसा समानीन अलफ तुजकेडे बावती कर्ज सरदेसमुखी देऊं आहे गला खंडी २० पैकी बद्दल देणे खर्चास मिरबातखान दिलेलखानाचा भाऊ हुजूर आहे त्यास तकदीम होन पा ४० चाळीस होन रास देविले असत रवेशप्रमाणे आदा करणे पावलियाचा कागद घेणे जाणजे रा छ १५ जिलकाद आज्ञा प्रमाण ( वा. मो. )

बार सुरु सुद बार



ले. ६४६ }

{श. १६१० कार्तिक व. ९  
इ. १६८८ नोव्हें. ता. १८यादिदस्ती आसामी कदीम व जदीद पेठ का इदापूर सुा सन हजार १०९९  
छ २२ मोहरम

कदीम	आ ११३
३ सराफ	जदीद
१ माणकोजी	५ सराफ
१ कुसावा	१ विठोजी पटे
१ रामाजीम	१ नारो त्रिमल
३	१ विसाजी
१ सोनार	१ माणकोजीम
१ जिवाजी पाटे	१ केशव शकर
५ तेली	५
१ मलाजी बाजी	२ सोनार
१ विठोजी पते	१ निबाजी
१ रघू मेहतर	१ जिवाजी मार
१	९ तेली
१ संताजी	१ मकाजी पो
+ + +	१ यमाजी तेली
१ गोविंद गुरव	१ खडोजी बा+
१ नरसू	१ मादाजी
१ राचपा	१ गणोजी
१ सिवजाद	१ + + +
१ सबजी	१ मकाजी
५	१ रामजी
२ दरजी	१ भिकाजी
१ आबाजी मा +	९
१ सिवाजी खुर्द	
२	

( अपूर्ण )

ले. ६४७ }

{ श. १६१२ वैशाख व. २  
इ. १६९० मे १५  
नकल

बेडसिंगे-पाटील.

( फा. वा. शिक्का )

ई कौलनामा अज दिवाण ठाणे पा इदापूर ता मोकदमानी मौजे बेडसिंगे पा मार सुा सन हजार १०९९ दादे कौलनामा ऐसाजे तुमचे बाबे देसमुख देसपाडे पा मार मालूम केले जे साल गुा जागीरदारानी व फौजदारानी खल्ल करून बेऐवजी टका घेतला रयेत फरारी जाहाली कहत पडले यावरी हजरत मेहरबान होऊन कौलनामा करून आमीन मोकूर केले यावरु ( न ) ( मोक ) दम मजकूर तलास करून लावणी केली त्यास पेसजी आमल जानोजी राजे पालकर वसुले जाहाले हाली जमाबदीचे वस्त साहेबास जागीर जाहाली तरी साहेबी रयेतीचे जिवने पाहोन जमा मुशकस करणे म्हणोन मालूम केले बराये मालुमार्ती खातेरीस आणून मारफत सैद कासमि आमीन जमाबदी माल सायेर खरीफ व रबी कुलबाब कुलकानू बेरीज रुपये २७९ मो दोनसे यकोण

आमल जानोजी राजे पालकर गुा गोवि-  
दराऊ सेखदार सा २४७

आमलखान साहेब मारफत येशवतराऊ  
सेखदार सा ३२

सदरहूपमाणे साल तमाम जमाबदी मुशकस केली आसे खातीरजमा राखोन कीर्दा आबा-  
दानी करणे मो सुद ( ल. व. मो. )

छ १५ माहे साबान.

ले. ६४८ }

{ श. १६१३ फाल्गुन व. १४  
इ. १६९२ मार्च ६

सिरसवडे-पाटील.

( फा. बदा. शि. )

ई कौलनामा ता मोकदमानी मौजे सिरसवड पा इदापूर सुा सन हजार ११०१ दादे कौलनामा ऐसाजे तुम्हांस मौजे मजकुरीची जमाबदी साल मजकुराकारणे चुकवाव-  
याबदल तुम्हास हुजूर बोलाविले की जमाबदी चुकवणे ऐसियासि पा मा देसमुख व देस-  
पाडे इही येउनु मालूम केले की गुदस्ता मौजे मजकुरीची जमाबदी मुसेकस मोकूरर  
सा ३१५ तीनसे दा ( ? ) जाहाली आहे सालमजकुराकारणे पाऊस मा ( पा ) णी नाही  
व पीक आमदानी नाही याकरिता रयेतेत काही तकवा राहिला नाही साल मजकुरा [का]  
रणे साहेबास जाहागीर जाहाली आहे तर साहेबी रयेतेचा जीवन पाहून रयेत राहे आणि  
साहेबाची कीर्दा होये ऐसी जमाबदी साल मजकुराकारणे जमाबदी चुकविली पाहिजे

म्हणऊन बहूत बाजीद होऊन अर्ज केला बराये मालुमाती खा [ते] रसी आणून साल-  
मजकुराकारणे ई.....सा ६० साठी करून येकून जमाबदी मुसकस सा ३७५ पावणे-  
च्यारीसे रास करून तुम्हास कौल म-हामत केला आसे तर तुम्ही आपली खातीरजमा  
राखोन मौजे मजकुरीची कीर्दी मामुरी करून सुखी असणे कोणे बाबे शक आदेशा न धरणे  
दरीबाब कौल आस जाणजे मोर्तबु सुद ( फा. ल. व. मो. )  
तेरीख २७ माहे जमादिलाखर

ले. ६४९ }

{ श. १६१४ भाद्र. शु. १३  
इ. १६९२ सप्टे. १३

( वरील पाव बंद गाहाळ )

गणोजी पटवारी का मार याची लेक मौजे ताबवे का वेलापूर तेथे होती यास  
माणिक वेडे कान्हापुरीस स्वार होते त्या स्वारास नालबदी कबूल करून गणोजीची लेकी  
जोरावारीने काढिली जंगलात नेउनू पाटोदेयाच्या कुलकर्णी याच्या हवाला केली दो ती  
दिवसा मुलीस आणून घातले जोरावारीने लगान लाविले हे खबर हजूर जाहीर जाली यावरी  
नफर मारास ठाणियासि आणून तंबी केले तबी करून रुपये ३०० तीनसे गुन्हेगारी सिरी  
ठेविली सा महिने कैदत ठेविले सदरहू गुन्हेगारी वसूल नव्हे दोनी तीन मार केले रुका  
वसूल जाला नाही नफरे मार बंद मामली आजी तवान मरो लागले मग देसमुख व  
देसपाडे पा मार हजूर येऊन अर्ज केला जे नफर मार नातवान आहे येक रुका वसूल  
होणार नाही.....काये तीनसे कोठून येतील बाजीद होऊन गुन्हेगारी रुपये ६०  
साठी मुकरर केले पैकिया वायेदा करून येक तटू कुमाईत रंग मुकरर उमेदीस बोरकरडा  
होईल जैसे तटू आणिले यास देसमुख व देसपाडे वगैरे अर्ज करून सदरहू तटू सरकारांत  
देऊनू नफर मारास खलास केले तेरीख ११ माहे मोहरम सन ३६ जलूस.

दा सकराजी देसमुख

दा राघोजी को .....

पा मा

आ मानधाता देसमुख

( वा ) सकराजी

देसमुख (नांगराचें चित्र)

ले ६५० }

{ श. १६२२ मार्ग. व. १  
इ. १७०० डिसे. १५

( फा. लं. व. शिक्का. )

येकलास असार देस. व देसपा. पा इदापूर सुा १११२ मालूम दानद तुम्ही अर्जदास  
पाठविली हकिकती मालूम जाहाली लिहिले की प्रतापजीचे आमिलानी दोही दिल्ली  
आम्ही काये करावे जैसे मालूम जाहले की पातशाहाजीचा हुकमापरीस प्रतापजीच्या आमि  
लाचा हुकूम तुम्हास जादा ऐसा दिसोन आले काही महसूलस केली पायेमालीबदल गेले

व रयतेने मेहिले हाली महसूल रयत बाहिरेचे बाहीर घेऊन जाती आम्ही तो पातशाहाजीचे हुकुमावरून बैसलो आहो तुम्हास कोण्हाची सनद आगर वकिलाचे लिहिले आले आहे त्याची काजीचे मोहरेनसी आम्हापासी पाठऊन देणे आम्ही आपल्या खावदापासी पाठऊन देऊ आसो जैसे होये की आजी हगाम तुम्ही आपला गुमास्ता पाठऊन देणे की टका वसूल करून सावकाराचे घेरी आमानत ठेऊन पेस्तर ज्याची सनद पोचल तो घेईल आगर जैसे न होये किमान तफरका होये साजिल हाल टका निमे आहे आम्हास रयतीसी दरकार नाही पेस्तर रयतेस तगादा लावाल आम्हास रयेतीस गरज नाही टाकियाचा जबाब तुम्हास करणे लागेल तुम्ही जर्मादार आहा मुलकातील दस्तूर आहे की टका जमा करून साहुकाराचेथे ठेविताती तो दस्तूर तुमचा नाही तुमचा आणि कच दस्तूर मालूम होऊन आला बरे तुम्ही घनी आहा रा छ १५ माहे रजब पहिले येक दोनी मोर्तबे तुम्हास लिहिले आता निदान जाणोन तुम्हास लिहिले इतकियावरी आमची हाद जाहाली मालुम होये मो सुद

ले. ६५१ }

{ श. १६३४ आषाढ शु. ११  
{ इ. १७१२ जुलै ३

( फा. चौ. शि. )

ता रायाजी जाधव व सताजी जाधव मौजे परिचे ठाणे चाल्हे ता नीरथडी सुा ११२२ मालुम दाद की तुम्हाकडे साल गुाची बाकी मौजे मजकूरची आहे ते देखत रोखा हुजूर येऊन वारून जाणे उजूर न करणे या कामास प्यादे पाठविले यास मसाला रुपये ४ च्यार देणे ( उजू ) र न करणे ता छ ९ जाखर मोर्तब सुद ( वा. मो. )

रुजू सुरनिवीस

श्री

ले. ६५२ }

{ श. १६४६ आषाढ शु. १३  
{ इ. १७२४ जून २३

साक्ष श्री पलसनाथ आसे

( वा. फा. शिक्का )

राजश्री जीवनराऊ शकर विपट मोकदम तरफ तिसरी मौजे गोकली पा इंदापूर यास कालोजी वलद रामाजी काले मोकदम मौजे पलसदेऊ पा मार सुा सन हजार ११३४ कारणे कागद लेहून दिधला येसाजे मौजे मारीची मोकदमी तिसरी तकसीम काली व पादरी तुम्हास सेटियाजी वलद बिरोजी वागमोडे मोकदम मौजे मजकूर यानी करून दिधली आहे त्यास वर्तणुकेस त्याचे तरफने आपण घणी जमान असो सेटियाजी वलद बिरोजी वागमोडे मो मौजे मार तुम्हासी वौशपरपरेने त्याचे कोणी मुजाहिम होईल त्यास आपण वौशपरपरेने वारून न वारु तर तुमच्या वतनाच्या जाब करु हा कागद लेहून दिधला सही यास आन्येथा होणार नाही छ १२ सवाल वली सुमार १६

( नां. चित्र )

गोही

चागोजी वलद वाऊजी  
वणजोर दराडे मां  
मौजे आकोले पा मार  
राणोजी वा जोगोजी  
कनेरकर पा मौजे भादल  
वाडी पा मार

माणकोजी वा विठोजी  
गलडे चौगुले का मार

माणकोजी वलद  
मुधोजी पा मोकदम  
मौजे लाकडी पा मार  
कान्होजी वा बाबजी  
खलात मोकदम  
मौजे पिपरी खुर्द

पा मार  
नाईकवाडी पा  
मार

सुलतानखान  
वा सैदखान

जिवाजी

गाइकवाड

नाइकवाडी

मालोजी

गाइकवाड

नाइकवाडी

परसोजी

वा

निकम

कुसार्जी

पोवार

नाइकवाडी

## काझड-पाटील.

ले. ६५३ }

{श. १६८३ कार्तिक शु. ४  
{इं. १७६१ आक्टो. ३१

श्री

तकरील कर्दे बां लखोजी पा विा मालूजी पा नरोटे मो मौजे काझड प्रा  
इदापूर सुा सन ११६२ कारणे साहेबांचे सेवेसी तकरीर केली यैसाजे आपला मूल पुरुश  
लखाजी बावा थोरला त्याचे पोटी सांतान नवते मग पराजी पाटलाचा लेक सिदोजी  
घेतला त्याने मोकदमी केली त्याचे पोटी लखाजी पा जाला त्याने मोकदमी केली त्यावर  
गांवावर सा दादो कोडदेव याची स्वारी आली तेव्हा जुज जाले त्यामध्ये त्याच्या पुतन्या  
पडला त्यामुलें लखाजी पा धरून आणिले तेव्हा खुनास खून द्यावासा जाला तेव्हां तुकोजी  
पा भालेरायाचे विल्हेवा तो धाऊन आला लखाजी पाटलासी बोलिला जे मी खून देतो  
मी मेलो तरी माझी मुलेलेकरे पाससील आणि पाटिलकीहि राखसील आणि तुला मारले  
राहनार नाही आज मुलेमानसेही जगनार नाहीत यैसा विचार करून मग तुकोजीस मारले  
मग त्याची मुले लेकराचे चालविले आणि लखाजी पाटलानें मोकदमी केली ते वेळेस

आवघेच भाऊ होते परंतु कटकट नाही लखाजीचे म्हातारपण पोटी काहीं नाही तेव्हा आंबाजीचे लेकरायाजी वडील त्याहून धाकटा माऊजी व त्याहून धाकटा मकाजी मग लखाजी पाटलाने माऊजी घेतला त्यानेही मोकदमी केली पुढे लखाजी पाटलांचे सोयरे धायरे होते त्यानी आणके जागा जऊन गाव मारून आणिला ते कांझडच्या राणांत येऊन राहिले त्यासी लखाजी पाटलाची बाइको रखमाई भाकरी घेऊन गेली गांव मारून आणिला त्याचें लागें होतें त्यानी ही बाइको गावची पाटलीन सि टी की कडील दिवाणात फिरांद करून रखमाबाईस धरून नेले तेव्हां रायाजी व मकाजी पाटलास विचारलें म्हातारीस सोडवावयाचें कायें करावें त्यानी जाव दिलहा जे तुझी आई तू मोकदमीचा खावंद आहेस आम्हास काये पुसोतोस सोडउन आणी आगर बंधात ठेव मग माऊजी पाटलाने नवसे र्हा देऊन सोडून आणिली पाटिलकी करीतच होते मग पुढें आरधेलीची धनीन तुकाई पळोन बांधाटीस गेली गावची बाकी होती यास नसरकर जाखोजी पाा जमान होता तेव्हां दिवाणच्यानी जाखोजी पाा धरून आणून सात आठ महिने इदापुरी बंदी होता तेव्हां तो बोलिला जे मजला सोडऊन ने किवा तुकाईची आरधेल मजला लेहून दे तेव्हां भावास विचारिले तेव्हां मकाजी सामील जाला त्याने तीनसे र्हा दिले बाकी चौदासे र्हा माऊजीने देऊन सतराष्याचा कागद काढून घेतला तेव्हांही रायाजी पाटील होता परंतु त्यानेही काही हात लाऊन लागला नाही मोकदमी माऊजीच करीत आला माऊजी पाा मेलियावर माऊजी पाटलाचा पुत्र निबार्जा पाा त्याचे बाइको पारावा तिने मांग गुमास्ता ठेऊन केली तेव्हाही आवघेच भाऊ होते त्यावरी वस्ती फुटली मुलकावर आवघाच गेली त्यावर काल जानोजी नाइकाचे वेलेस गांव भरला ते वेलेपासून आरधेलीचा सुलतानजी आणि आबाजी गाव चालवीत होते मग आबाजी पाा व सुलतानजी पाा मकाजी पाटलाचा नातू येसे उदगिरीस येऊन आपल्यास घेऊन आले जे गावांत कुफराना उठिला आहे मोकदमी चालली मग आपन गावास येताच भिवाई तारामली सातारियासी गेली यावर गावांत सातीचे मेढरे मारली त्याच्या मुढ्या आपण घेऊन आलो तेव्हां आवघेच भाऊ होते तेव्हा सुलतानजी मकाजी पाटलाचा नातू त्याने सिव माली यासि काठीने मारलें जे तूच कुफूर करितोस मग सिव माली रसून घरी बैसला मग सुलतानजी आरधेलीचा व सुलतानजी मकाजी बावाचा नातू व आबाजी पाा मिळोन सिव माली यांसि मुडासे बाधोन समजावीस केली पुढे दसरा आला तेव्हां गाव लोकानी मोकदमीचे मेढरु वेसीपासी डाक्यांस बाधले आवघेच भाऊ आहा जो मोकदम आसल त्याने घेऊन जावे मग आपन घरांच होतो तो दोघे सुलतानजी व आबाजी पाा येसे मिळोन बकरे सोडून माहाराचे डोईवरी देऊ (न) आमच्या घरास पाठविले तेव्हां आपन बकरे मारून जेवायासि केले तेव्हां आवघेच भाऊ जेवायासि आले तेव्हां काही कटकट जाली नाही त्यावर जिविनरायासी भेटावयासि सुलतानजी आरधेलीचा व आपन आलों त्यासि सुलतानजीने र्हा धोडोपंत बावास सांगितले जे माऊजी मोकदमाचा लेकर त्यासि सिरपाव घावा तेव्हां धोडोपतबावा बोलिले जें आपणासही ठाऊक आहे कोटात जाऊन सिरपाव देवितो

मग जीबनरायाकडे नेऊन आपल्यास सिरपाव देविला तेव्हांही कटकट नाही त्यावर आबाजी व सुलतानजी व मकाजी पाटलाचा दूर सुपाकडे गेले त्यावर सचीवपंताचा दंगा जाला मग आपन उठोन गेलो त्यावर आलिकडे आबाजी पा याने व सुलतानजीने गाव भरला यावर सुलतानजी कटफलास गेला तेथून आल्यावर तोही मेला त्यावर आपन गावास आलों आहों आपली मोकदमी हे खरे यैसियासि पूर्वी जेव्हा आपला वडील मावजीबावा दिल्हा त्यावर पुढे मावजी बावा गेले रायाजीबावा व मकाजी बावा आपल्या माये बापापासी होते त्यावेलेस त्याची आई स्वताई बोलली जे तुम्ही तिघे लेक माझे पोटी निरमान जाला पुढे तुझे कपाली मोकदमी होती ते तुजकडे गेली परंतु माझा हेत आहे जे आपण जिवे आहे तोवर मजकडे सिरालसेत व होलीची पोली मी बाधीन मज माघान्या तूच आहेस यैसे तिने आपला जीव आहे तोवर मागून घेतले तैसी सिरालसेट व होलीची पोली तैसीच आबाजीपा रायाजी पाटलाचे लेक याजकडे राहिली पुढे भाउ म्हणऊन माये करितां माऊजी पा काही बोल्ला नाही आता आमोजी कटकट करावयासि उठला आहे माघे पुढे कोन्ही कटकट केली नाही हे समाकूल पाढरीस ठाऊक आहे त्यास पाढरीच्या मुखे खरे करून देऊ हे तकरीर लिहून दिल्ले सही तेरीख २ माहे रबिलाखर

निा नागर

( नां. चित्र )

बिां नानाजी महादेव कुलकर्णी मौजे मजकूर

ले. ६५४ }

श्री

{ श. १६७४ माघ शु. ३  
इ. १७५३ फेब्रुवारी. ६

तकरीरकीर्द बाो आमोजी पा बिा जिवाजी पा मो काझड प्रा इदापूर सुा सन हजार ११६२ कारणे साहेबाचे सेवेसी तकरीर लेहून दिली यैसजे आपला मूल पुरुष पराजी पा मो त्याचा वडील पुत्र जोनोजी पा मो त्याचा वडील पुत्र आबाजी पा मो थोरला त्याचा वडील पुत्र रायाजी पा मो त्याचा धाकटा भाऊ माऊजीबावा त्याऊन धाकटा मकाजीबावा यैसे तिघे पुत्र त्यास रायाजी पाटलाचा पुत्र वडील आबाजी पा मो त्याचा वडील पुत्र जिवाजी पा मो व त्याचा पुत्र वडील आमोजी पा मो व लखाजी व तुकोजी पा याचे डोकसे मारले ते दादो कोड्यावा बा थोरल्या आबाजी पा त्याचे सके चुलत भाऊ पाचा भावातील धाकटा सिदोजी त्याचा लेक लखाजी त्यानें माऊजीबावा घेतला नाही त्याची साखरपाणे पाढरीमघे वाटली नाहीत त्यास आपन पाढरीच्या मुखे व भोवरगावच्या मुखे खरे करून देऊ त्यास आपला सिरालसेट व होलीची पोली व मोकदमीच हकदक आज तागाईत चालत आला आहे त्यास घुगरी व दाहीजमा व पाढरीचा कजिया आपल्या वडिलानी भावाबदास कोन्हास दिल्हा नाही हे पाढरीच्या मुखे खरे करून देऊ



लखाजीबावाचे नकल जाले तेव्हा त्याचा आद चावर व आबाजी पाटलाचा आद चावर यकून सेत चावर ४० चालीस बिघे भाऊपना ती ठाई चावर वाटून घेतला त्यास लखाजी-बावाचा मलाही ती ठाई वाटून घेतला त्यास धाकटा भावास घरे दिली त्यास आपले वडील बाहीर राहिले जेव्हा लखाजी पाटलाचे नकल जाले तेव्हा आपला पजा रायाजी पाटील मागे लखाजीच्या घरात नादू लागला त्यास आपनही आता नादत आहोत लखाजी-बावाची बायेको रखमाबा तेही आबाजी पाटलाजवळ पाच सात वरसे होती तिच्या पोटा-पानियाचे चालविले त्यास तीस देवज्ञा जाली तेव्हा तिला पाणीही आपला आज्ञा आबाजी पा याने पाजले आपल्या देखता त्यास पाढरच्या मुखे खरे करू देऊ भावानीं जबरदस्तीने वतन खादले त्यासि कुडक्रम करून देसपाडे याचे कागद पत्र करून घेतले आ...ले व आपल्या घरीही कागद केले आसतील त्यास आपन रवावंद नाही थलचा कागद पत्र आसला तर त्यास आपन रजावंद आसो त्याचाही निरनय पांच करनार हे तकरार लेहून दिले सही तेरीख छ २ माहे रबिलाखर वली ३७ विया नानाजी माहादेव कुल [ क ] णी मौजे मजकूर  
निशान नागर  
( नां. चित्र )

इंदापूर-काजी

ले. ६५५ }

{श. १५४४ श्रावण व. ४  
इ. १६२२ आगष्ट २५

(फा. वा. शि.)

अज दिवाण ठाणे पा इदापूर ता हुदे मोक० देहाये कसबे इदापूर व कसबे कलस पा मजकूर बि० सुा सलास इशरैन व अल्फ काजी हाफीज बिन काजी...खिजमती मसीद कसबे मजकूर येऊनू मालूम केले इनाम चावर ४८ दर सवाद देहाये कसबे मजकूर जमीन चावर कसबे कलस जमीन बाा खिजमती मसीद कसबे चावर येक बाा मजकूर चावर तीन

आपणासि इनाम आहे सरजाम होये तरी इनामदाराचे बाबे देणे परगणे मजकूर कबज जालियावरी इनामदाराच्या हुजती भोगवटा तसुरुफाती खातिरेसी आणौनु दुमाल करून हुजूर अर्दास छ २४ रजब लिहिली त्याचा जबाब छ ७ माहे साबान सादर जाला जे इनामदार हुजूर पाठविजे हुजरून सरजाम होईल तेणेप्रमाणे आमल कीजे यावरून इसकील करुनु दुसरेन अर्जदास्त छ १९ रमजान लिहिले जे बाब छ २८ रमजान पैा छ १७ माहे सब्वालु सादर जाला जे बाा फर्मान व खुा राा व इजानेब व भोगवटे व तसुरुफाती चालत असेल तेणे प्रमाणे दुमाले कीजे म्हणौनु रजा सादीर जाली बाा रजा इनाम मोकरर केला आहे भोगवटा व तसुरुफाती पेसजी पासुनू ताा सन इसने चालिले असेली ते रिती सदरहू इमाणे चालविजे तालिक० मोर्तब दरन माा दुमाले कीजे मोर्तब.( अ. मो. )



ले. ६५६ }

{ श. १५४४  
इ. १६२२

( फा. वा. शि. व. मज. )

आज खिलतखाने नवाजिस याफत हाये दरगाह जाहपन्हा ग + ला एक शिपाह येत मादत दौलत लग आलिया अलजलये मौलाना अजम अलाग मौलाना बाबा खुली० ब० कार० पाा इंदापूर बि० सुहरसन इसने आशरीन अलफ बोा काजी हापीज मालुम केले जे आपणास इनाम.....चावर १ जमीन दोा मह० दरसवाद मौजे कलस पाा मजकूर बाा फरमान व खुर्दखते वजिरानी कारकीर्द दर कारकीर्द चालत असे पाा मजकूर साहेबास मोकासा अर्जानी जाला महाली कारकून ... .. करिताति नजर० हकमन्हामती करावया रजा होये म्हणवुनु तरी काजी मशारुनुल्हेस सदरहु इनाम येक चावर जमीन बाा फरमान व खुर्दखते वजिरानी कारकीर्द दर कारकीर्द चालिले सारिखे तशरुफाती खातिरेसी आणवुनु बरहुकूम सालाबाद आयाम चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले करणे. तालीक० हरसाल०

रजू दप्तर खास

( पाठीवर फारशी मजकूर )

मुतलेशुदू

ले. ६५७ }

( फा. मज. )

{ श. १५४७ मार्ग. व. ३  
इ. १६२५ डिसें. १९

अज दिवाण ठाणे पाो इंदापूर ताा हुदे० व मोक ... .. बि. सुा सीत इसरीन व अलफ बाा खुर्द... .. राा छ २८ रबिलवल तेथे मजमून की काजी खोजा हुजूर काजी इमाद यानी पाा माा त्याने मौजे काटी परगणे मजकूर मसीदीचे भोगावटे तूप करून इनाम चावर १ + रोशनाई घेतले ता...कारकीर्दी अबदुल सत्राहवाल दरमानी हेही मसीदीचे खबर घेता खिजमती न करिता खातो येसे मालूम झाले होते मसीदीचे खिजमती आपले... कोली खिजमती करीत होते त्यावरील दरम्याने सुलोखाले कारकीर्दी मुल्ला महमद येदिलशाही ते वखती हा प्रती ..... इमादे होजमती घेतले यावरी महाल साहेबास मुकासा अर्जानी जाहला साहेबाचे कारकून महालास ..... तेही आपले हवाली केली आहे खिजमती करितो साहेब हत्ती ... .. म्हन्हामती होये काजी ..... याचे हवाली खिजमती मसीदीचे केली आहे तरी खिजमती घेऊन इनाम व रोशनाई सालाबाद ताा सन सलास इसरीन भोगावटे तसरुफाती चालिले असेल ते रीती यास चालविजे जीर्द माहा नावे भोगावटे आहे की त्याचा उजूर न कीजे दर हर० तालीक० सादजी छ २८

( अस्पष्ट मो. )

ले. ६५८ }

{ श. १५५३ कार्तिक शु. १५  
इ. १६३१ आक्टो. २९

( फा. वा. शि. )

अज दिवाण किले फत्तेमगल ताा हुदे० व मोक० व खोतानी माहाल जकाती पेठ किले माा बि० की हर्ची सुा इसने सलासीन अलफ बाा खुा राा छ १२ रविलाखर पाो छ १३ मिनहू सादर जाले तेथे रजा जे बाा मुला सैन बिन मुला अतासीन...किले माा हुजूर येऊन मालूम केले जे आपले खिजमती मर्साद इनाम जमीन चावर येक दर सवाद कसबे मजकूर व अबा सैद हाली किले माा मुकासा साहेबास...ताजा खुर्दखत मन्हामती करावया रजा होये म्हणौनू तरी इनामदार मााचे भोगवटे व तसरुफाती खातिरेसी आणऊनू सदरहू प्रमाणे सालबाद चालिले आसेल तेणेप्रमाणे चालविजे दर हर० तालीक० म्हणऊनू रजा रजेबाा अमळ कीजे मोर्तब ( अ. मो. )

ले. ६५९ }

{ श. १५५९ आश्विन शु. ९  
इ. १६३७ आक्टो. १७

आज दिवाण ठाणे बायवडे पाा इंदापूर ता हुद्देदारानी व मोकदमानी देहाये कसबे माा सुा समान सलसैन अलफ + + राा छ २९ माहे रविलोवल पाो छ ८ जमादिलोवल सादर जाहले तेथे रजे बाा काजी अबन बिन काजी हाफीज परा माा हुजूर

आपणा इनाम .....सवाद मवाजे देह ताा  
मौजे लासुर्णे

इनाम

मौजे पलसदेऊ

जमीन चावर तेल बदल  
गजशरायेनी रोसनाई  
१ दरोज वजन ८८।  
कसबे कलस

जमीन चावर तेलब बदल रो ( श )  
गजशरायेनी नाई दरोज वजन  
१ ८८।-  
लाग

जमीन चावर तेल बाा रो  
गजशरायेनी सनाई वजनी  
एक १ ८८।-

एकून चावर ३ तेल दररोज वजन ८८।।। तीन पाऊशेर सादील नख्तयाती व महसूल बाजे पट्टेया व वेठ बेगारी व फर्माये कुल व ताा गहदम चालिले आहे फर्मान व भोगवटियाचे ताा कागद आफ [ त ] फितरती करिता कागद गुम जाले गहदम भोगवटा आपणास आहे हल्ली साहेबास मुकासा करियाती माा अर्जानी जाला आहे महाली तरी दरीबाब सरजाम होये मालूम जाले तरी इनामदार मजकुरास सदरहूप्रमाणे इनाम देहाये मजकुरी गहदम साला-

बाद कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा जाला असेल जैसे वरवे रीती खातिरेस आणवुनु जेणेप्रमाणे चालिले असेली तेणेप्रमाणे इनामदार मजकूर देहाय मजकूर इनाम दुमाला कीजे औलाद० तालीक० दरहर० कागद गुम जाले याचे उजूर न कीजे भोगवटे पाहून दुमाला कीजे म्हणौनु रजा रजे बाा अमल कीजे मोरतब ( वा. मो )

तेरीख ८ माहे जमादिलावल

ले. ६६० }

{ श. १५६२ फाल्गुन  
{ इ. १६४१ फेब्रु.

द अज महल उलिया हजरत मरदेनी निशानिमुतक इफत वइजत हुजले गुजीन बरामर दे इसमत व बिसमत बिलकिश अलजमान खतीजे अल अत्राटा धरत व खिदारत पना बी ( फा. शि. ) ( फा. शि. ) हजरत साहेब दामत इफत

बत्ता बाता हासीर याफत

ब० कार० व देस० परगणे इंदापूर बि० शुहूर सन इहिदे अरबैन व अलफ दरीविला काजी अबन बिन काजी हाफीज सेकिन कसबे मजकूर हुजर० आपणासी इनाम बदल खिजमत मसजिद कसबे मजकूर जमीन चावर ३ तिनी दरसवाद कसबे माा प्रज लखमण धणगर देखील माह० व बाजे० बेठ व बेगार कुलबाब० सालांबाद कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा तक्षुफत चालिले आहे हाली कसबे मजकूर साहेबासी मोकासा० नजर० दुबाला खुर्दखत महामत करणे तरी बिनाबरा० सदरहू इनाम दुबाला फर्माविले आहे देहाये × × × महाली भोगवटा व तसरुखत सालाबाद ताा दर साल गुदस्ता रुजू पाहून बहमा दस्तूर अज इस्तकबाल सन तेल मजकूर दुबाला कीजे दर० साल बसाल हर्मी खुर्दखत रवा चाल- वीत जाणे तालीक० बिदानंद बरहुकूम खुर्दखत × × × × ( वा. मो. )

तेरीख माहे जिल्काद सन खमसैन अलफ

ले. ६६१ }

( अ. मु. )

{ श. १५६८ आश्विन व. १२  
{ इ. १६४६ आक्टो. २५

अजर० सिवाजि राजे दाम० ब० कार० व देस० इदापूर बि० सुा सबा अर्बैन अलफ बाा काजी सैद (?) साो कसबे माा हुजूर० आपणासि इनाम बदल खिजमती मसीद माा मौजे कारी पाा माा बिताा

जमीन बाा खिजमती मसीद

तेल बाा रोशनाई मसीद

चावर येक १४

दररोज वजन पाऊशेर ४४१-

दर सवाद मौजे मजकूर सालबाद बाा फरमाने व खुर्दखते वजिरानि व भोगवटे तसरुफाती ताा सन खमस चालत आले आहे. यांशी साल गुा सन सीतामर्वे साहेबासी मुकासा

अर्जानी झाला ते वरुतीं आपण हुजूर येवुनु सदरहु इनामाचें बाबें खुा ध्यावयासि फुरसती जाली नाही म्हणौनु साल गुा सन सीतामधे भोगवटा तुटला आहे हाली साहेबी नजर० सदरहु इनाम आपणासि देविलिया मशिदीची खिजमती करून साहेबासि दुवा देवुनु मणौनु मालुम केले. तरी बोा काजी सदर ना सा लास इ मा यासि शा बा खिजमती मशिदी मौजे कारी पा मा बी ताा [ येथें वरीलप्रागे तपशील ] दर सवाद मौजे मा सालाबाद बा फरमान व खुा वाजिरानी भोगवटे तसरुफाती ताा सन खमस आरबईन अलफ चालत आले आहे तेणेंप्रमाणें दिधले असे दुमाले कीजे साल गुा शा हुजूर आला नव्हता म्हणौनु भोगवटा नाही त्याचा उजूर न कीजे औलाद० दर हर० तालिक० फिराऊनू दीजे.

( ष ) मर्या  
देयं विरा  
जते

रुजू सुरु  
निर्वास

तेरीख २५  
रमजान

माहे रमजान

सुरु सुरु

ले. ६६२ }

{ श. १५७० माघ शु. १२  
इ. १६४९ जाने. १५

द अज सरकार फौज असार हू आली हजरत फुलीद जिलाल जलाल तहरीर याफ्त ब० बापोजी बाबदेऊ ठाणदार व कार० व देस० पाा इंदापूर बि० सुा सन तिस्सा अरबैन अलफ दरीविले बाो मुला काजी अबन खिजमतगार मसिजिद मौजे निबगाऊ केकती पाा मजकूर हुजूर आपणासी इनाम बदल खिजमती मसिजिदे मजकूर जमीन चावर १ व बदल रोशनाई मसीद तेल रोजीना वजन पाउशेर दरसवाद मौजे निबगाऊ केकती पाा मजकूर बमाहसुलेसी बरहुकूम फर्मान निजामशाह व खुर्दखत मोकासाइयानी माजी रवा असे व भोगवटे चालिले आहे हाली पाा मजकूर अली हजरत साहेबासी मोकासा० महाली कारकून० दरीबाब० बरफर्मान निजामशाहः जमीन चावर १ व तेल सदरहु रवा असे सदर खुर्दखत-मोकासाइयानी माजी खुर्दखत सरखवास दरसाल सुा सन सब्बा सलासीन अलफ व हरदूद खत घोरपडे यानी सुा सन खमस अरबैन अलफ चावर मजकूर रवा असे तेल रोशनाई जिकीर नाही बराये० मुला काजी आबन खिजमतगार मसिजिद मौजे मजकूर यासी इनाम बदल खिजमती जमीन चावर १ व तेल रोशनाई मसिजिद मजकूर मौजे निबगाऊ मजकूर जमीन बदल माहसुलेसी व तेल बरहुकूम फर्मान निजामशाहः दुमाला केला असे सदरहु इरदो कारकीर्दी भोगवटे कागदी तेल जिकीर मेहत गिरी करून ... कीजे दरहर० तालिक०

तेरीख ११ माहे मोहरम सन तिस्सा खमसैन अलफ

ले. ६६३ }

{ श. १५७१ आषाढ शु. ६  
इ. १६४९ जून ३०

(फा. शि.)

अज र० राजश्री त्रिबकजी राजे साहेबू उजादौल ब० कार० देस० व हुदे० अमानत  
रवा सुद व अजहती मुकासाइयानि हाल व इस्तकबाल व मोक० कर्याती बायेवाडे पा  
इदापूर बि० सुा खमसैन व अलफ बाा काजी अबन बिन काजी हाफीज  
इनामदार पाा मार हुजूरु० आपणास इनाम बदल खिजमती मसीद दरसवाद देहाए का  
मा बाा हुजूर कदीम सन समान सलासीन अलफ छ २९ रबिलोवल बिया (ले. ६५९ प्रो)  
येकून जमीन चावर तीन गज शरायेनी ३ व तेल वजनी पाऊणसेर ८८।।।- दरोज देखील  
नख्त० व बाजे पटिया व वेठी बिगारी व फरमासी व कुल० भोगवटे व तसरुफाती गहदम  
सालाबाद चालत आहे हलीं कारकून० तरी साहेबी मेहेरबान होउनु खुर्दखत मन्हामती केले  
पाहिजे म्हणवुनु दरीबाब० तरी काजी अबन बिन काजी हाफीज इनामदार बदल खिजमती  
मशीद दर सवाद बिताा (ले. ६५९ प्रो) एकूण जमीन चावर तीन गजसरायनी व तेल रोसनाई  
वजन दरोज ८८।।।- देखील नख्त० व बाजे पटिया व वेठी बेगारी व फर्मासी कुल० भोगवटा  
व तसरुफाती बाा खुा कदीम गहदम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी जैसे चालिले असेली  
तेणे प्रमाणे दुमाले करीत जाणे अवलाद० दरहर० तालाक० मोर्तब सुद ( फा. ष. मो. )

( पाठीवर १५।१६ ओळी फारशी मजकूर )

रुजू सुर

नवास

तेरीख २९  
जमादिलाखर

माहे जमादिलाखर

ले. ६६४ }

{ श. १५७५ मार्ग. शु १०  
इ. १६५३ नोव्हे. २०

( अ. मु. )

अज र० राजश्री सिवाजी राजे दाम० ब० कार० देश० पाा इदापूर बि० सुा अर्बा  
(वा)श्री शिव न खमसैन अलफ दरीबि ( ले ) काजी अबन बिन काजी हाफीज इना  
पति हर्ष मदार काा माा हुजूरु० आपणास इनाम बदल खिजमती मसीद  
निदान साम व तेल बाा रोषनाई दर सवाद काा बायेवाडे पाा माा बिताा  
राज मतिम त प्रधान जमीन तेल बदल रोषनाई  
चावर गजशरायेनी मसीद दरोजीना  
येक १८ पाऊसे [र] ८८।-

येणेप्रमाणे बाा फर्मान हुमायून व खुर्दखते वाजिरानी भोगवटे तसरुफाती कारकीर्दी दर का-  
रकीर्दी चालिले आहे व साहेबास हाली मुकासा० माहाली कारकून-दुमाले खुर्दखत मन्हा-

मती करावया रजा होये म्हणौऊनु तरी बिनाबरा० सदरहू इनाम जमीन ( येथे वरील इना-  
माचा तपशील ) भोगवटे तसरुफाती बाा फर्मान व खुा वजिरानी मुकासाइयानी कारकीर्दी  
दर कारकीर्दी जैसे चालिले असेली तेणे प्रमाणे मनासी आणून काजी माचे दुमाले करणे

दर हर० तालीक० १

(ष) मर्या

तेरीख ९

देयं विरा-

मोहरम

जते

रुजू सुरु  
निर्वास

ले. ६६५ }

{ श. १५७५  
इ. १६५३-५४

अज र० राजश्री सिवाजी राजे दाम० ब० कार० व देश० पाा इंदापूर सुा अरबा  
खमसैन अलफ दरीविले काजी हाफीज सोा कसबे मजकूर हुजूर० आपणास ( इनाम वर्णन  
ले. ६६० प्रो ) बाा खुर्दखते व वजिरानी भोगवटे तसरुफाती चालिले आहे व साहेबाचे  
खुर्दखत सन सब्बा मध्ये छ २५ रमजानी चालिले आहे हालीं साल मजकुराकारणे महाली कार०  
दरीबाब नजर० दुमाले खुा मन्हामती करावया रजा होये म्हणवुनु तरी बिनाबरा० सदरहू  
काजी हाफीज सोा काा माा यास इनाम बाा खिजमती मसीद काा माा ( येथें वरील  
इनामाचें पुन्हा वर्णन ) बाा हुा वजिरानी भोगवटे तसरुफाती ताा साल गुा चालिले  
असेली तेणेप्रमाणे मनासी आणुनु दुमाले करणे दर हर० तालिक० ( फा. ष. सी. )

रुजू सुरु  
निर्वास

ले. ६६६ }

{ श. १५८५ माघ शु. १  
इ. १६६४ जाने. १९

( मराठी अस्पष्ट शिक्का )

अज दिवाण ठाणे कसबा इंदापूर ताा मोक० कसबे इंदापूर पाा मार सुा अरबा  
सितैन अलफ बाा खुर्दखत राा छ २९ माहे जमादिलाखर सादर जाले. तेथे रजा जे दरी-  
विले सैत खास फरास सुा मशीद सुा काा मजकूर हुजूर० आपणास इनाम बाब फराशा

मशीद मजकूर बितफशील

इनाम जमीन चावर येक

दरसवाद काा मजकूर

देखील नख्त याती

दररोज दर सवाद मोईन

चौत्रे काा मजकूर

महसूल व तूप व  
कडबा व वेठी वेगारी

जोरी ४८॥

बदल तेल.रोजिना आडसेरी कैली वजन ४८१-

कुलबाब कलकानू दुमाले असे

येणेप्रमाणे भोगवटे व तशरिफाती कारकीर्दी दर कारकीर्दी चालत आले दरम्याने कारकीर्दी सिवाजी राजे भोसलियाचे भोगवटा झाला नाही हल्लीं पाा जागीर अर्जांनी साहेबास जाली आहे तरी साहेबी मुदा रजा सदरहू इनाम देविला पाहिजे म्हणोन मालुम केले बराये० सदरहू इनाम दुमाले केला असे कारकीर्द दर कारकीर्द भोगवटे व तशरिफात चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले करणे दरम्याने शिवाजी राजे याचे कारकीर्दीस भोगवटा जाला नाही यासी उजूर नकरणे दर हर० तालीक० म्हणोन रजा सादर जाली रजे बरहुकम कसबे मजकुरी इनाम चावर १ येक कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तशरिफाती चालिले असे तेणेप्रमाणे दुमाला करणे दरम्याने शिवाजी राजे याचे कारकीर्दीस भोगवटा झाला नाही याचा हुजूर न करणे तालीक०

ले. ६६७ }

{ श. १५८५  
इ. १६६३-६४

( अस्पष्ट मराठी शिक्का )

अज दिवाण ठाणा इदापूर ताा मोक० व रयानी कसबे बायेवडे पाा माा सुा अरबा सितैन अलफ हुजूरून खुर्दखत राा छ १५ माहे .....सादर जाले तेथें रजा जे दरीविले काजी अबन वा काजी हाफीज हुजूर आपणास इनाम कसबे बायवडे पाा माा कारकीर्दी मलिक अबर बदल खिजमती बितपसील ( ले. ६६५ प्रो. ) येणेप्रमाणे आपणास इनाम मलिक अबर दिघला होता यावरी मलिक अबर फौत जाहाल्यावरी आपणास भोगवटा जाहला नाही तरी साहेबी मेहेरवान होऊन खुदा रजा अजराम्हरामती केला पाहिजे म्हणोन मालुम केले बराये० सदरहू इनाम अजराम्हामती ( अपूर्ण )

ले. ६६८ }

{ श. १५८५  
इ. १६६३-६४

( फारशी शिक्का )

अजर० खुदा० नबाब हिलालखान सायेबु ( फा. शि. ) खुली० ब० कार० पाा इदापूर बि० सुा अरबा सितैन अलफ दरीविले काजी अबन हफीज सेकिन कसबे मजकूर हुजूर० आपणास इनाम ( वर्णनले. ६६० प्रो ) दुमाले असे येणे प्रमाणे भोगवटा व तशरिफाती कारकीर्दी दर कारकीर्दी चालत आले दरम्याने कारकीर्दी शिवाजी भोसलियाचा भोगवटा जाहाला नाही हाली पाा मार जागीर अर्जांनी साहेबास जहाली आहे तरी साहेबी खुदा रजा

सदरह इनाम देविला पाहिजे म्हणवुन मालूम केले बराये० सदरह इनाम दुमाला केलाःअसे कार-  
कीर्दी दर कारकीर्दी चालत आले दरम्याने शिवाजी राजे याचे कारकीर्दी भोगवटा जाहाला  
नाहीं याचा उजूर न करणे दर हर०तालीक० पाा हुजूर राा गणेश पडित जवानी फतुला केस  
बार बार (ष. मो.)

रुजु सुरनवीस

ले. ६६९ }

{ श. १६११ माघ शु. ११  
इ. १६९० जाने. ११

(फा. शि.)

अज र० राजश्री नेतोर्जाराजे पालकर ब० कार० पाा इंदापूर सुा सन हजार १०९९  
बि० सइद कासीम फराग जुमा मशीद कसबे इंदापूर पाा मजकूर येवुनु मालूम केले जे आप-  
लियास इनाम व रोजमुरा कारकीर्द दर कारकीर्द भोगवटा चालत आला आहे साहेबास मोकासा  
जाला आहे मेहरबान होवुनु खुर्दखत सादर केले पाहिजे म्हणवुनु मालूम केले तरी दर हरसाल  
सालाबाद चालत आले आहे तरी तुम्ही ही येणें प्रमाणें चालविणें बि॥ ( ले. ६६६ प्रा० )  
एकुण दररोज जोरी आधोली व तेल पाऊशेर वजन व चावर येक येणे प्रमाणे चालत आले  
असे तुम्ही ही येणेप्रमाणे चालविणे तालीक० उजूर न करणे ( ष. मो. )

तेरीख ९

रुजू सुरनीवीस

रबिलाखर

ले. ६७० }

{ श. १६१७ आषाढ शु. ५  
इ. १६९५ जून ७

हजरत लतीफशा काजी इजत आसार आमिलानी देहाये पाा इंदापूर सुा सन  
११०६ मालूम दानत की मौजे अगोती पाा मजकूर आपली जागीर आहे त्यासी देह मजकूर  
इनाम....याचा आहे तर देह मजकुरास तुम्ही मुजाहीम न होणे अगर पेशजांच्या  
सनदेचाः उजूर न करणें सालबसाल यांचा इनामः चालत आला आहे तर कोन्हे बाबते  
यासि हरकत न करणे आणि साल बसाल ताजे सनदेचा उजूर न करणे या सनदेची नकल  
घेणे आणि हे सनद याचे हवाले करणे दरीबाब ताकीद आसे मा०

ताा ४ माहे

जिल्काद

ले. ६७१ }

{ श.  
इ.

फा. शि.

( फारशी मजकूर )

बाा सनदा पेसजी बो मुला हुसेनशा वलद मुला जलाल वलद सेद बाा बे इदूर  
खिजमती फर्मान बाजीद इनाम रोजमोरा व रोशनाई बिताा



इनाम दर सवाद कसबे  
मजकूर थल वोगी चावर ४  
सेले २

पेठ मजकुरी.....

चौत्रा पेठ मार बाजारात

रोजमोरा सेव फसक

जोरी कैली तेल रोश

दरोज कैली नाई द-

पाईली रोज व-

८८॥ जन ८८॥

बाहेरील गोणीस

माळ र सवासेर

च्यारदी व मुव बाग

राणोजी कडा मोकदम का मार

माणकोर्जा गलदा

चौगला का मार

१

न-होवा

आमीन

माहाजन

का मार

१

आबाजी खादट

हावजी

खादट

बहीरजी गलडा

१

महपाजी गलडा

१

लिगोजी सर्डा

१

जिवाजी कन्हेर

कर १

बरु माली मेह-

तरा १

मक माली

१

रघू माली

१

भिक माली

१

सेटी चाभार

१

निब बरघा

माहार २

सदरह प्रमाणे चालिले असे यास हरकत मुसलमान करील त्यास मकेची अण व  
हिदूस कासांची अण असे

सन ४६ तेरीख १२ रजब

नि॥ नागर  
( ना. वि. )

ले. ६७२ }

{ श. १६५८ माघ व. ६  
{ इ. १७३७ फेब्रु. ९

द मा अनाम देसमुख व देशपांडे पा इंदापूर यासि देवराव मेघशाम सुा सब

सलासीन मया व अलफ काजी हुसेनशा व महमदखान वलद जलालशाहा व  
 (क.व.)राजा शाहू छ- काजी आबन वलद कासीमशा सेकीन कसबे मार याणी  
 त्रपाति स्वामी चर हुजूर सातारोच मुकामी राजश्री स्वामी सन्निध येऊन  
 णि तत्पर देवराव विनंती केली की का मजकुरी वगैरे गांवी मसीदी आहेत  
 मेघशाम नी त्याचे खिजमतेबदल आपणास पूर्वापासोन कसबा मजकुरी वगैरे  
 रंतर देहाये पा मार येथें इनाम जमिनी व तेल दरोवसे व नखत्यात  
 व अडसेरी व बाजे हकलाजिमा आहे त्याचे कागदपत्र आपणा-  
 जवळ आहेत कैलासवासी थोरले महाराज यापाशी आपला आज काजी हफीज जाऊन  
 इनामाची हकीकत विदित करून त्याची पत्रे घेऊन इनाम अनभवी त्यामागे आपले बापानेही  
 अनभविला आलीकडे आपणास खुलीत चालत नाही तरी महाराज साहेबी हुजूरची पत्रे  
 करून देऊन चालवायाची आज्ञा केली पाहिजे म्हणोन विदित केले व पूर्वाल पत्रे आणून  
 हुजूर दाखविला तो राजश्री स्वामीनी मनास आणून तुम्हास हुजरून आज्ञापत्र सादर केले  
 आहे तरी तुम्ही काजी मजकुरास मसीदीचे खिजमतेबदल का मजकुरी व गावगंता  
 पा मजकर येथें इनाम जमीन असेल ते तहकीक करून हुजरून पत्रे आहेत त्याप्रो यांचे  
 जमीन यांचे दुमाले करणे जाणजे छ १९ सवाल पा हजूर ( वा ) लेखन  
 सीमा

सुरुसुद

ले ६७३ }

{ श. १५२७ कार्तिक शु १२  
 इ. १६०५ आक्टो. १३

किरकोळ.

दत्तपुत्र विषई हे पत्र बतारीख छ १ माहे जमादिलाखर हजीर मज्यालस मौजे  
 चोरी पा इदापूर सुा हजार १०१६.

मोकदमानी मार

हेलोजी बिन कुमाजी पा  
 मोकदम निमे मौजे मजकूर  
 ( नां. चित्र )

बोपाजी गाडेकर कुलवाडी मौजे मजकूर  
 सोन नाक माहार

सीवधडे पाटील

हणगोजी गौड मोकदम  
 मौजे फोडसिरस का  
 दहिगाऊ पा मान

( ना. चित्र )

लखाजी नरवटे मोकदम

बिा नारो सुरदेव कुल-  
 करणी मौजे मजकूर

— मजकूर व प्र पुजारी

विठोजी भांड मौजे मजकूर  
 सटव नाक मांग

लिगोजी रूप + + मोक-  
 दम मौजे कुरबावी का

दहिगाऊ पा मान

( नां-चित्र )

संताजी मोकदम मौजे

मौजे काझड पा इदापूर  
( ना. चित्र )

खातगाऊ पा कडेवलीत  
( ना. चित्र )

या हुजुर सके स्वास्तिश्री सके १५२७ ( २ ) काक्षी नाम सवछर कार्तिक सुध २ रवि धार त दिनी सेवेसी रखमाबाई वागमोड मोकदम मौजे मजकूर सेवेसी पत्र लिहिले यैसजे- आपले अतार भगतार्जा पा मोकदम निमे मौजे मजकूरचे असतां आपले पाटील पडले त्यांचे पुत्र संतान चौधेजण यांत वडल जनकोजी दुसरा विठोजी तिसरा जबाजी चौथा धुलोजी यैस च्यार पुत्र आपणास त्यामध्ये वडल जणकोजी निमे आनभवीत होता त्यास देव आज्ञा जाली त्याचे पोटी संतान नव्हते त्याचे आझी तुकाई वा (ग) मोड ती आपली सून लिगोजी रणनवराची कन्या हे म्हणो लागली की आपले पोटी संतान नाही दिराचे पुत्र घेऊन नाव चालवावे तर त्या त्रिवर्गाचे पोटी संतान नाही यास्तव विरोजी गौड फोडसिरस्कर याचा पुत्र घेते यैसे बोलो लागली मग आपण व आपले तिघे पुत्री विचार करून धुलोजी पुत्र आपला चौथा होता तो तुकाईस दिलहा जनकोजीचा लेक करून वसंगला घातला तुकाईचा धीर होता तो पुत्र केला आणि याचे पाणिग्रहण विव्हाह नावरूप तुकाईन करावे पुत्रान जणकोजीचे नाव नागर निमे मोकदमाचा करावा पुत्रापरी पाणिग्रहण करावे याउपरी पुढे वैसेपरपरेने जो कोन्ही हिला हरकत करील तो गोताचा अन्याई दिवाणचा गुणेशार जेव्हा धुलोजी तुकाईच्या वसंगला घातला तेव्हा दोघा पुत्रानी विठोजी व जबाजी यानी श्रीची सफत केली की आपले वैसेपरपरेन या रहणीन चालावे यास चालावयास हरकत करील तो आमच्या विरयाचा नव्ह हे सफत असे सही.

ले ६७४ }

{ श. १५८५ चैत्र शु. ७.  
इ. १६६३ एप्रिल ४

श्री

राम राम

सिदी हिलाल साहेब

( वा. फा. शि. मज. )

राजश्री रताजी माने देसमुख व समस्त मोकदम को  
म्हसवड गोसावी यास

गाद अखाडितलक्षुमीआलकृत राजमान्ये—श्रीोकित आनदराऊ मुतालीक देसमुख व कान्हो रखमागद व विसाजी रगनाथ देसकुलकर्णी व मालजी गवडे व सटवोजी गवली व वाल्होजी सरडे चौगुले व रायाजी कोकाटे सेटे व दादाजी मालो माहाजन व समस्त माहानाड पेठ का इदापूर विनती सुा सन सलास सितैन अलफ येथील क्षेम जाणौन स्वकीये लेखन केले पाहिजे विशेष आमच्या थलास तिमाजी विठल व सिवाजी हिरदेऊ.

केसकर व बेजाजी बापजी येजुरवेदी उभयेता परगणे माण आठा कर्यातीच्या देसकुल-  
कर्णाच्या वादाबदल आले होते येसियासी त्या उभयेतांचा करिणा मनास आणितां उभ-  
येता वादे आठा कर्यातीच्या सडीस राजी जाहाले त्यावरून आठा कर्यातीस सडी पाठ-  
विलिया की उभयेताचा करिणा आपले पूर्वज स्मरोन लेहून पाठवणे यैशा सडी पाठवि-  
लिया सडीची उतर आली की पूर्वापार केसकर देसकुलकर्णा परगणे माण खरे यांचे...  
माधेजन यासि मिरासीसी समध नाही येसिया सडी आलिया सडीवरून इनसाफ पाहातां  
केसकर देसकुलकर्णा सडावद खरे येजुरवेदी मुतालिक सदरहू प्रा निवाडपत्र करावे तां  
होनाजी बावाजी व उदाजीपत येलापूरकर येजुरवेदी येथे येऊन आमचे हाकीम खान  
आजम—द्रव्ये खर्च करून हाकिमापासी आम्हा गोतास नेऊन येजुरवेदी याने कागद  
करून घेतला ये जातीचा करिणा जाहाला आहे गोसावी यासी कलावे म्हणौन लिहिले  
आसे विशेष काये लिहिणे तेरीख ५ माहे रमजान वली सुमार दिला सिरनामा ३८ आड-  
तीस रास हे विनती.

# शिव-चरित्र-साहित्य खंड ३ रा.



## व्यक्तिस्थलसूची

अ		लेखांक	आ		लेखांक
अकोलें	४४७-४८-५१ ते ५३-५५-५६		असू ढोण्या		४६९
	ते ५८-६१-६७-६९, ५१०, ६५२		अहमद हाकीम		४४९
अगा रजा	४३८		आईसाहेब ( ताराबाई )		६०२
अगोती	६७०		आकलपे		६३९
अडव	४७९		आको मंगदेव		५६४
अडवाट	४८३		आकोळ		६३०
अण्णाजी चौगुला	६३८		आजी वुदी		४९६
अनागोंदी	४९६-९७		आजो मल्हार		४७३
अनाजी दत्तो	४४६		आठेगाव		६३९
अनाजी नारायण सेखदार	४६८		आताजी दरजी		६४६
अनाजी रंगनाथ	६३९		आता भटजी लुले		४१४
अनाजी साहेब	६७१		आतोबा		४११
अपाजी कुळकर्णी	६३८		आनाजी रघुनाथ वाघ		५६७
अपाजी मल्हार सेखदार	५६८		आनंदराऊ देशमुख		४७३-७५
अफजलखान महमद शाही	५३८-५४		आनंदराव बहिरो		६०८
अबदुल कादीर	६३७		आनंदराव मुतालीक		६७४
अबदुल सत्राहवाल	६५७		आन्या		४११
अबदुला कोके	६२४		आमोजी		६५३-५४
अबन हापजि ६५९-६० ते ६४-६७-६८			आपाजी मल्हार		५६६
अबा सैद	६५८		आपाजी महाजन		६३९
अबाजी सोनजी जांभळा	६३९		आपाजी राम		४९३ ते ९५
अमीनाबाद ( पाली )	५१०-१३-५७		आपाजी सोमवंसी		५७३
अरणी	४३८		आप्पाजी टिलेकर		६४०
अलमगीर	४९८		आप्पाजी सुरोज		४८५-८६
अली आगा हसन केर	६३७		आब माली		६७१
अली कमालखान	६३७		आबन कासिम		६७२
अली फते	४६१		आबाजी खादट		६७१
अली भाई	५८०		आबाजी जगदळे		६४०
अष्टाग्रहार	४८३-९६-९८		आबाजी जोनोजी		६५४
			आबाजी पुरंदरे		४४५

	लेखांक		लेखांक
आबाजी बाबाजी	४३९		
आबाजी रायाजी	६५४		
आबाजी सोनदेव	४२७		
आबासाहेब	६१०		
आबा स्वामी	४४४		
आबा हरसेटी	४३९		
आमलखान	६४७		
आरवी	६२५-२९		
आरसप नाइक	४९६-९७		
आरसादेवी	४९६-९७		
आरसीकेर मान	४९७		
आरसीगैरहळी	४९६		
आरव	६३९		
आली आगा	६३७		
आलीखान	५३९		
आलेगुर्दा	४९६		
आलोजी जसोजीराव	६३९		
आलोजी भापकर	५७१		
आलोपंत	५७५		
आवाजी	६५३		
आस्वलीचा घाट	४०३		
आहिरे	६३९		
	इ.		
इतबारराव	४४६		
इमाद काजी	६५७		
इलोजी देशमुख	४५३		
ईग्राम	४९७		
इस्लामाबाद( भिवंडी )	५१०-१६-२०		
	-२९-४२-४५-४६-५०		
	उ		
उगिनकेरी	४९७		
उचाट	६३९		
उत्रोली	५९१, ६०९		
उदगिरी	६५३		
उदाजीपंत येलापूरकर	६७४		
उद्रीदेवबलाल	४९७		
उमावाई विसाजी	४६६		
उमाजी संभाजी भोंसले	६४१		
		ष	
		एकाजी कुलकर्णी	४५०
		एलके	४४१
		ओ	
		ओझर	५०९-१०-५७
		ओझडे	४३९
		ओतूर	५१०
		औ	
		औरंगजेब	४७५, ६०५
		औरंगाबाद	४५१
		अं	
		अंकोले	४७९-८२-८३-९६
		अंचुलजी नायकवाडी	४५४
		अंडी	४९६
		अंताजी दत्तो	६४०
		अंताजी दादो	४६६
		अंताजीपंत	४११
		अंताजी वनजारा	४५५
		अंताजी सिद्धनाथ	६३९
		अंतोजी गोंदजी उचाटकर	६३९
		अंत्रूज	४८७-९२-०४-०५-०७;
			६३९
		आबरनाथ	५१४-२२-३९
		आंधारी	६३९
		आंबटवोलावी	४५४
		आंबले	६४०
		आंबवडे	५७७-८६-८८-९१, ६०५-०६
		आंबवणे	६२४
		आंबाजी बल्लाळ	५८०
		आंबी	५६७, ६४०
		आंबेघर	५७७-८०
		इंदूरहल्ली	४९६
		इंद्रोजी	४६४, ५७७
		इंदापूर	५४३-४९-५३-५४--६१-७२;
			६११-१२ ते १७-४३-४६-४७-४८
			-५०-५२ ते ७०-७२ ते ७४
		क	
		कटफळ	६५३

	लेखांक		लेखांक
कडवाड	४७९-८३	कान्होजी जेधे	५७७ ते ८०-८४, ६०५
कडवै	४३०-३१	कान्होजी तुवार्जा	४६६
कडतसेटी सेटिया	६३९	कान्होजी निगडे	६०७
कदम	४९७, ६२५	कान्होजी नेऊजी	४६६
कद्रामाल	४९६	कान्होजी पाटील	५८०
कनकोजी तावरे	६४०	कान्होजी बाबजी खलात	६५३
कमलाजी देशमुख	४६९-७५	कान्होजी राऊत	४३९
कमळनाक महार	६०९	कान्होजी राजे प्रभानवलीकर	६११
कमा बाळनाक	६३९	कान्होजी शिके	४३८
करडे	४६६	कान्होजी शिवजी चोरघे	६३३ ते ३५
कर्नाटक	४३८-८१	कान्होजी सयाजी वळे	६४०
करंजे	५८०, ६०९	कान्होबा गंगाधर	४६६
करनवडे	५७७	कान्हो रखमांगद	६७४
करनाळा	४११	कारतलबखान	४५६-६१-६८
कन्हेंपठार	३९८, ४०१-०४-०६; ५१९ -३० ते ३२-३५-५५-५९-६४-६६-६९; ६४०	कारले	५८५
कल्याण (कोकण)	५१४-२२-२६, २८-३९	कारी	६०५-६१
कल्याण मौजे	५२५-२७-२९	काल बावा	४६९
कवळे	४९६-९८	कालोजी मोकदम	६४१
कविकलश	६२४-४५	काशी कृष्णाजी	६३७
कविले	५०५	काशी पाटील	६३७
कळस	६३०-५५-५६-५९	कास	६३९
काऊजी	४५४	कासीपंत	४११
काकोडे	४९८	कासी रंगनाथ	४३२
कागळ	६३८	कासुर्डी	६२९
काझड	५४३-४९-५३-५८-६१-७२, ६३०-४१-५३-५४-७३	काळनाक	६०९
काटी	६५७	काळे मौजे	४९८
काथळे	६४०	काळोखे	६०५
कानजी नाईक देशमुख	६२५	काळोजी रामाजी काळे	६५२
कानोजी गोगावले	६३९	किकर्वा	३९८, ४०३-०४-०९
कानोजी डाग्या	६३९	कुंकलये मौजे	४९८, ५०५
कान्हापुरी	६४९	कुडाळ	४३८ ते ४०
कान्हेर	५२१	कुदतर कुंतलनगर	४९६-९७
कान्होजी	६२४	कुमाजी पाटील	६१४
कान्होजी चवाण	५८०	कुमाजी लोहार	४५५
कान्होजी चौधरी	६४०	कुरंगवडी	६२४
		कुरटी	४९८

शिव-चरित्र-साहित्य खंड ३ रा.

	लेखांक		लेखांक
कुरवावी	६७३	केसों त्रिमल	४५३-५८
कुरळोसी	६०५	केसोपंत देशपांडे	४५२
कुलीखान	४६१	केसो रघुनाथ	५९५
कुले	४९८	केळवे	४९८
कुसगांव	५८१, ६२५-२९	कोकिसरें	४३२-३३
कुसाजी पवार	६५२	कोटगड	४८३
कुसाजी फळणा	६३९	कोटारली	४९८
कुसावा सराफ	६४६	कोडार	४९८
कूर्मगड ऊर्फ शिंदीगड	४९६	कोडीत	३९८, ६३६-४०
कृष्णराव वकील	४९७	कोतुल	४६६
कृष्णराव हरकारे	६१७	कोनसे	४९८
कृष्णाजी	५८०	कोनुपा नाईक	४७७
कृष्णाजी अनंत	४८९	कोनेरपंत	४७९-८२
कृष्णाजी जानो देशपांडे	४७२	कोनेरी दंडनाक	४६४
कृष्णाजी चावरे	६४०	कोमरोजी देसाई	६३७
कृष्णाजी भातोसे	६३९	कोमारखंडी	४९८
कृष्णाजी भास्कर	४८०	कोरकोडा	५१०-१६-२०-२९-४२-४५ -४६-५०
कृष्णाजी नरसिंह	४७० ते ७२	कोरडीकिस	६३७
कृष्णाजी नाईक	६१२	कोलापूर	४३६
कृष्णाजी पद्मनाभी	५८०	कोसली मौजे	४९८
कृष्णाजीपंत	५०३	कोसीकंद्रे	४९६
कृष्णाजी बांदल	६२४	कोळघर	६३९
कृष्णाजी विठल ( कारकून निसिंदा )		कोळविरे	६३७-४०
जरादखाना	६३७	कंचारकलपयानवरु	४९६
कृष्णाजी सोनजी अहिरे	६३९	कंदरें	४७९-८३
कृष्णाजी सोनाजी कीर्त	६३९	कांगनाक ब.ळनाक	६३९
कृष्णाप्पा	४१४	कांजळे	६२९
कृष्णो विठल निसबत जरादखाना	६३७	कांदाटखोरें	६३९
केदारजी खलोजी झाबिरे	६३८	कुंडई मौजे	४९८, ५०५
केदारजी सूर्यवंशी	५०३	कुंभारवलण	६४०
कडेवळीत	६७३	कौंडजी नाटिंवे	५८५
केरी मौजे	४९८, ५०५	कौंडजी रावजी तेली	६३३
केरोजी मोकदम	४६२	कौंडदेव	५१७
केळवाडे	४३४	कौंड पाटील	४६२
केशव शंकर सराफ	६४६	कौंडलिंग बाळलिंग	६३९
केसो काबर	४११	कौंडाजी आकरसे	६४०
केसो गोपाळ	५०१		



	लेखांक
कोंडाजी जथे	६३६
कोंडाजी तांबाट	५८३
कोंडाजी दामोदर	४७५
कोंढणपूर	४११, ६२४-३५
कोंढाणा	
<b>ख</b>	
खडसेटी	४३९
खरडें	६२० ते २२
खलोजी इसरो	६३७
खवासखान	६३८
खळद	६३६-४०
खाडोलें	५०५
खातगाव	६७३
खानवडी	६४०
खानाजी चिमनभाई	४३९
खानापूर	६३७
खारवडें मौजे	४९८
खारापाटण	४३२-३३, ५१०
खुजस्ते बुनियाद	४७३
खेड	४३८, ६२९
खेडाऊरहल्ली	४८३-९८
खेडेबारे ३९८, ४३४-३९, ६२५-२९-३३-	३५
खेलोजी कुंभार	५९१
खेलोजी भोसले	५४४, ६३२
खेळणा	४११
खैरातखान	४४६
खोडगडे गुरव	४१३
खोपडे	५८५
खोपी	६२९
खोर	६४०
खोलगड	४७९-८३, ६९७
खोलगांव	४७९-८३--९६
खंडनाक	६२५
खंडनाक रामनाक	६०९
खंड भिऊ चांभार	४३९
खंडवरटा	६२५

	लेखांक
खडालें	४९८
खंडेपार	४९६--९८
खंडेराव	६३७
खंडेराव दाभाडे	४३८
खंडोजी आंबिले	६००
खंडोजी कमलोजी	४७५
खंडोजी गरूड	६४०
खंडोजी राजे गुजर	५८३
खंडोजी तेली	६४६
खंडोजी राजे घोरपडे	५१५
खंडोजी चानगुली	४७३
खंडोजी पाटील	५६७, ६१४
खंडोजी विठल	६१७
खंडोजी मोकदम	६३२
खंडोजी सोनार	४५५
खंडो बल्लाळ	४३८-४५
<b>ग.</b>	
गडे	४३८
गणसेट सेटथा	९६३
गणसेटी	४३९
गणाबा घुगरी	४६४
गणेश पाटील	४६९
गणेश पंडित	६६६
गणेशपंत	४११
गणोजी गोविंद	६३९
गणोजी तेली	६४६
गणोजी पटवारी	६४९
गणोजीराव शिर्के	४३८
गढ माळी	६७१
गराडे	६४०
गाढवली	६३९
गासूरगुडी	४९६-९७
गिरजोजी यादव	४८६-८७
गिरमाजी नरसिंह	६३७
गिरमाजी मल्हार	४९०
गीरराव	६२४
गुलवेरी	६४०

	लेखांक		लेखांक
गोरसप्प	४९६-९७	गंगाजी वेदे	४६४
गोकळी	६५२	गंगाधर	४११-१२
गोगलवाडी	६२९	गंगाधर त्र्यंबक	४८४ ते ८६
गोजाजी	४७३	गंगाधर बापाजी	४१३
गोडाई डिमले	६२५	गंगाधर मनाजी	४११
गोदनाक	५७७	गंगाधर राम	४९३ ते ९५
गोधल कुलकर्णी	४६९	गंगो सुरदेव	६३७
गोपगौड	४९६-९७	गभीरराव	६२४
गोपाजी	५६०	गांजे तपे	४९८
गोपाळ	४११-८४	गुंजण मावळ	५७८, ६२४
गोपाळ घुगरी	४५५	गुंजवडी	६४०
गोमतीबाई	४११	गोंदजी जांभळा	६३९
गोमाजी पाटील	६१४	गोंदजी नागोजी हिरज्या	६३९
गोमार्जी सुरो	६११-४३	गोंदजी मोकदम	६३२
गोयाजी थोपटे	५३३	गोंद विसोजी गावडा	६३९
गोयाजी धनगर	५४४-७१		
गोयाजी सेंगल	५५८	घ	
गोरखोजी काकडे	६३९	घाटा राजत	४३९
गोवणकोट	६०७	घोरपडे	४०३, ६६२
गोवा	४९९, ५००-०५-०७	च	
गोविंद कान्हो	६११	चतुर्भुजपंत	५६७
गोविंद गुरव	६४६	चत्रोजी राजे	४५९-६८
गोविंद जोशी	४६४	चनपटण	४९७
गोविंद कान्हो देशपांडे	६४३	चन्नबसवयनवरु	४९९, ५००-०२
गोविंद देशपांडे	४५८	चव्हाण	६३४
गोविंद धोंडो	४५१-५२-६२-६३	चापाई दादो	४६६
गोविंद बल्लाळी	४६४	चायनाक काळनाक	६३९
गोविंदराव शेखदार	६४७	चाहुजी कामथा	४०३
गोविंद हरी	५९३	चाहु परीट	४५५
गौडरे	६२९	चिखलगांव	५७६-७७ ते ८१
गौरसपेत	४९६	चिखलवडे	५७७
गौरोजीराजे मदन	५८३	चिखली	६३२
गंगाजी नरसिंह	४३९	चिटोजी मोकदम	६२५
गंगाजी नाईक	६३७	चिठोजी रामजी चोरघे	६३३ ते ३५
गंगाजी नारायण	४०४	चिमणाजी नारायण	६०७
गंगाजी यमाजी बोकील	४४४	चिमणाजी बापूजी	६२८
		चिलनाक होसू	६३७
		चिला बाळनाक महार	६३९

	लेखांक		लेखांक
चेऊल	५१०-१६-२५-३८-५०	जाख महाला	५८०
चोण	५२१-२६-५०	जाखोजी नसरकर	६५३
चंजी	४३८	जाखोजी मोकदम	६३०-३२
चंडसेन पाळेगार	४९६	जाखोजी रविराव	६३७
चंदन किला	४३९-४०-४५, ५८९	जाखो तेली	४५५
चंदो बावर्जा	६३७	जाखो निलकंठ	६३७
चंद्रगिरी	४९६-९७	जाधव	६३८
चंद्रराव	६३९	जाधवराव	६२०-२२
चंद्रवाडी	४८३-८९-९६-९८	जानकीबाई बावडेकर	४२९-३१
चंद्रोजी पाकोजी पास्ती	६३९	जानजी	४६८
चांगनाक	६२०-२१	जानभट ठेरे	४११
चांगनाक बाळनाक	६३९	जानजी बकाल	४६४
चांगस्ताखान	४६८	जानो नागोजी	६३८
चांगोजी जावजी बामणे	६३९	जानो शिवदेव	६१६
चांगोजी धारोजी सेटगा	४३९	जानोजी कामथा	४०३-११
चांगोजी बाऊजी वणजेर	६५२	जानोजी नाईक	६५३
चांदखान कमालखाग	४३९	जानोजी न्हावी	५७४
चांदखान मोकदम	६४०	जानोजी राजे पालकर	६४७
चांदबिबी	४६८	जानोजी मोकदम	६३०
चांबळी ३९८ ते ४०४--११, ६१३-४०		जानोजी सोनाजी	६३६
चिंचवळे	५७७	जाफराबाद ( खेड )	४३८
चिंचोड	४५५	जाबोला	५५०
चौडाजी मोकदम	६३२	जामखेड	६२० ते २३
		जावजी येसजी अंधारा	६३९
		जावजी खंडेकर	६४०
		जावळी	६०१-३८
		जिऊबाई	४३८
		जिजाई	३९९, ४६६
		जिवाजी आबाजी	६५४
		जिवाजी कन्हेरकर	६७१
		जिवाजी गाईकवाड	६५२
		जिवाजी पाटे	६४६
		जिवाजी शिंदे	४८५-८६
		जिवाजी बाळाजी	६३७
		जिवाजी सोनार	६४६
		जीवनराव शंकर विपट	६५२-५३
		जुन्नर ४७२, ५०९-१०-६२-६३-६५-७०,	
		६१७	
जखगौडा	६३७		
जखणा टाकळी	६३८		
जखमा मेहतर	६३७		
जखोजी तुकाजी पिसाळ	४३९		
जनकोजी भगताजी	६७३		
जनार्दन गोसावी	५७५		
जनार्दनभट अध्यापक	६३१		
जबाजी भगताजी	६७३		
जबाजी वागमोडे	६३२		
जमालखान	४६८		
जवळार्जुन	६४०		
जाऊजी देशमुख	४५४-५७		
जाऊजी भडसी	४३९		

	लेखांक		लेखांक
जेजूरी	३९८,४०३-०६-०९, ६४०	तिमाजी गंगाधर कुल	४४७ ते ५०-५४
जेसजी देक्षमुख	४५४-६३	तिमाजी बापूजी	५३५
जैतनाक	५७७	तिमाजी बाबा हरकारे	६३७
जैतपा कराला	४५५	तिमाजी विठल	६७४
जैनाखान पारजादे	५४७-४८	तिरमल राजे	४९६-९७
जोगवडे	५६७	तिवरे मौजे	४९८-५०५
जोत्याजी केसरकर	५९३-९६	तुक पाटील	६४०
जानोजी पराजी	६५४	तुकाई जनकोजी	६५३-७३
जौरादेवी	४९६	तुका मायदेव देशकुलकर्णी	४६९
जंजिरा	४४६	तुकोजी जिवाजी	६५३-५४
जांबू	४९६, ६३२	तुकोजी धनगर	६३८
जिंजी	४८२-८३-९६	तुकोजी बिन विठोजी	५७८
	झ	तुकोजी शिंदे	६४०
झुलपुकारखान	४३८	तुकोजी हमराजी	६३८
	ठ	तुकोजी मायदेव	४७५
ठकार	४११	तुको मोकदम	६३७
ठकूबाई	४३०-३१	तुबाजी दादा	४५०-५९ ते ६३-६६
ठाणगांव	४६४	तुमजी पानसरे	४५४
	ड	तुलाजी	५६४
डोंगरसोनी	६३८	तुळाजी देसाई	६४४-४५
	त	तेज पाटील	४६९
तमण्णाचार्य	४९२	तेटली	६३९
तमाजी तिरमल	६३७	तेरणा	६२४
तमाजी नरसिंह	६३७	तांबवे	६४९
तरडोली	५६७	तांबी	६३९
तळावर्ली	४९८	त्रिमलराव कोकील	४७३
ताऊजी कन्हेरकर	६७१	त्रिमलराव सिलेदार	५८३
ताऊजी सदाफुले	४६९	त्रिबक गोमदेव	६४०
तानाजी कृष्णाजी डिमले	६२५	त्रिबकजी दरेकर	६४०
तानाजी चौगुला	६४०	त्रिबक निराजी गोसावी	५७३
तानाजी चंद्रोजी कांदाटकर	६३९	त्रिबक निळकंठराव	३९८,४००-०१-०६
तानाजी ताकवला	४०३	त्रिबक पाटील	४६९
तानाजी बळाळ	४९२	त्रिबकपंत	४६९
तानाजी मालजी अहिरे	६३९	त्रिबक मल्हार	५८९
तानाजी राजजी शिंदे	६३९	त्रिबक माणकेश्वर	६१४
तान्हाजी चोरघे	६३४	त्रिबक मुकुंद	५७५
तान्हाजी चौगुला	४३९		
ताराबाई साहेब	४३८-४५		

	लेखांक		लेखांक
त्रिंबक मोरेश्वर गोसावी	५०९-१०	दामाजी पाटील	६४२
त्रिंबकजी राजे	४६८, ६६३	दासोपंत	४९२
त्रिंबक विसाळ	४६४	दिघंची	५८३
त्र्यंबक हरी	५७१	दिलावरखान	४४९
		दिलेलखान	६४५
		दिल्ली	४४५
थिटेघर	६०५	दुलबा प्रतापराव	४९८, ५०७
थुगांव	४५०-६४-६७	देऊ तेली	४५५
		देऊजी नायकवाडी	४४४
		देया अजणा	६३७
		देव चिंचवड	५०४
		देवजी विश्वनाथ	४६३-८६-९६-९७
		देवजी शिके	४३८
		देवबाकी पाळेगार	४९६
		देवराजेंद्र	४९६
		देवराव मेघशाम	६७२
		देवाजी त्रिंबक देशपांडे	५६२
		देवाजी परडेकर	४६४
		देवाजी पंतोजी	४७२
		देवीसिंग	५७५
		देव्हरी	५०९
		दोडाणी	६३९
		दोल बलाल	४९६
		दौलतखान लोदी	४६८
		दौलतराव	६३९
		दौलतराव शिके	४३८
		दौलतराव हिंदूराव	४९३ ते ९५
		दौंड	६१०
		द्वारकादास	४६८
		द्वारकाबाई-नारो नरसिंह	४०९
		धनाजी जाधव	४४५
		धर्माजी नागनाथ	५००
		धाऊजी	४५५
		धाकोजी देशमुख	४६८
		धारफळ	४५७
		धारोजी राजे मोहिते	५१९
		धारोजीराव कांदाटकर	६३९
दत्ताजी सेखदार	४६१		
दत्तो नागनाथ कुळकर्णी	४६९		
दरे	६३९		
दर्या नाईक	६३७		
दसोजी पाटील	४७३		
दाहिगांव	६३२-७३		
दाऊदखान	४७०		
दाजी कुळकर्णी	४६९		
दाजीसाहेब	४९४		
दाद माळी	६३६		
दादजी अंधारा	६३९		
दादजी तेली	४६४		
दादजी कोंडबा कुळकर्णी	६३९		
दादजी भुमकर	६२३		
दादजी शिवाजी उतेकर	६३९		
दादजी सूर्याजी	६३९		
दादाजी कोंडदेव	३९८, ४३४, ५१७, ६३४-३५-५३-५४		
दादाजीपंत	५३०-३३		
दादाजी मालो	६७४		
दादाजी मोकदम	४५७		
दादाजी विश्वनाथ	४४८		
दादा ओंकार	४१४		
दादोबा पुरंदरे	४०९		
दादो बीरदेऊ	४७३, ६३७		
दानलिंग देया	६३७		
दाभाडे सेनापति	४४५		
दाभोल	४३८		
दामाजी रघुनाथ	४०२		

	लेखांक		लेखांक
धावडी	६०९	नागावा	४८९
धुमाजी नरसिंह	६३०	नागसेट सौनार	६३९
धुमाजी नाईक	६३७	नागोजी	६२३
धुळोजी भगताजी	६७३	नागोजी कुलकर्णी	४५०
धुळोजी	६००	नागोजी कानोजी	६३९
धूरघाट	४९८	नागोजी जेधे	५९८, ६०२-०४-०७
धुंडिराजे गोसावी	५७१-७२	नागोजी दुलबा	४९८ ते ५००-०२-०३-
धोंडाजी गोविंद	६१४		०५-०७
धोंडो गोविंद देशपांडे	४५२-५८ ते ६२	नागोजी देशकुलकर्णी	४६९
धोंडोपत बावा	६५३	नागोजी देशमुख	४७५
धोंडोपंत स्वामी	६१६	नागोजी नमगोजी	६३८
धोंडोबा	४६८	नागोजी बल्लाळ	५५८-६०-६१
		नागोजी बोरकर	५३२-३६-५१
न.		नागोजी महाडीक	५७७
नरसजी पानसरा	४५४	नागोजी महादेऊ	४४९
नरसणा बसवण	६३७	नागो दादाजी रोजेकर	६१४
नरसप्रभु देशकुलकर्णी	५७७-८०	नाझरे	६३६-४०
नरस राजत	६३७	नाटंबी	५८०-८५, ६०९
नरसा जासूद	४११	नादरे	६३८
नरसिंहभट काळभट	६३१	नानाजी महादेव	६५३
नरसू	६४६	नामनाक जावनाक	६३९
नरसू सखला	६३७	नामाजी पाटील	६२३
नरसो चंद्रस	४५४	नायगाव	५१८-३२-३५-३६-४०-५१-
नरसो श्रीपत	६३७		७८
नरसो दादो	४७१	नारायणपूर	४०३
नरसोबा मेहतरी	६३७	नारो आपाजी	५७१
नरसो बाळाजी	६३७	नारो त्रिमल	६४६
नरसो विष्णु देशपांडे	४६२	नारो नरसिंह त्रिगूळ	६१३
नरसो सगो	६३७	नारो पंडित	४३५, ५७१-९१
नन्होबा अमीन	६७१	नारो बनाजी	६३८
नन्हावा नाईक	४११	नारो माणकेश्वर	६११
नाईकजी कीर्त	६३९	नारो राम सुभेदार	४९३ ते ९५
नाईकजी जेधे	६०५	नारो शंकर सचीव	६००-०३
नाईकजी तुपा	५७८	नारो सुरदेव कुलकर्णी	६७३
नाईकजी पाटील	५८०	नाविली	६४०
नाऊजी देशमुख	४६४	नाहारखान गोरी	४०३
नागण नाईक	४९८	निळकंठ महादेव	४०७
नागपूर	४१४	निळूज	६४०
नागवैतूल	४९८		

	लेखांक		लेखांक
निळो कृष्ण	४७९-८२	परसोजी निकम	६५२
निळो गोपाळ	५७५	परसोजी पाटील	५८२
निळोजी निळकंठराव	३९८-९९,४०१-०६	परसो सायेजी	४५१
निळो विठल	६३७	पराजी	६५४
निळो सोनदेव	४२७-३४	पंरिचें	४०३, ६४०-५१
निजाम उल्मुल्क	४०३	परिंडा	४११
निरगुडे	६१४-३०-४१	पळसदेव	६१४-३०-४१-५२-५९
निराजी नरहर	४७३	पाईनघाट	५०६-०७
निरा माहार	४५५	पाकोजी हरजी गुरव	६३९
निरंकाळ	४९८	पाकोजी हिरडकरा	६३९
निवळी	६३९	पाच	५२१-२६-२८
नारथडी	४०३-०४-०९, ६४०-५१	पाटोदें	६४९
नालनायक	५०७	पाडेश्वर	६४०
नुलगुंदहळी	४९६	पादशहाबाद (चेऊल)	५३८-५०
नूरखान	६३७	पारगांव	६४०
नेताजी पालकर	६६९	पारावा निबाजी	६५३
नेरूजी देशमुख	४५५	पाराशर	४३६
नंदगिरी	४९६	पारोडें	४९८
निंब	४४०	पाला बेगारी	६३८
निंबगाव केतकी	६६२	पाली	५१०-५७
निंब बरघा	६७१	पिलाजी निळकंठराव	३९८, ४११
निंबाजी दत्ताजी	६३७	पिलाजी मलोजी	६३९
निंबाजी मारुती	६५३	पिलाजीराव गणोजीराव शिके	४३८
निंबाजी सोनार	६४६	पिलियें	४९८
	प.	पिसरवे	६४०
पटण	४९६	पालीजी निरोडा	४५५
पणदरे	५४४-४७-५८-६०-७१-७४	पुणे	३९८-४००-०१-०३-०४
पतंगराव	६२० ते २२		-११, ५१९-१७-३० ते ३३-३५-३७-
पदाजी दुलाई	४३९		४०-५१-५४-६३ ते ६६-६८ ते ७०
पदा बेगारी	६३८		७५-८२-८३, ६४०
पदाजी विसावे	६२३	पुना साव खत्री	४६४
पद्मावती मार्ची	५८९	पुरधर	३९९, ४०६, ५७५
पनाळा	४११-४९	पुरंदरसेन पाळेगार	४९६-९७
परतकाली	४९२	भूर	३९८, ६४०
परमानंद अमीन	४७५	पेडगाव	४११
परशुरामपंत प्रतिनिधि	४४५	पेड	६३९
परवत	६३९	पेडे	६३७
परसोजी आरढी	६३९	पोढोडी	६३०

	लेखांक
पोमडॉ	५७७-८०
पोयेगांव मौजे	४७५
पंचवाडी	४९८, ५०५
पंताजीपंत	५९६-९८, ६१६
पंताजी रखमांगद कोर्काल	४७१-७२
पंताजी शिवदेव	५९२-९५-९७, ६०४-१५
पांडुरंग अनंत	५०४
पांडे	४११
पिंगळे पेशवे	४४५
पिंपरी	६३९-५२
पिंपळगांव	४६६
पिंपळे	६४०
पुंडलीक	४११
पोंबुरले	४३२-३३
प्रतापगड	४४५
प्रतापजी	६५०
प्रतीतराव	६१७
प्रभावली	४२५
प्रियोळ	४९८, ५०५
फतुला केस	६६८
फत्तेमंगळ	६३०-५८
फत्तेसिंग भोसले	६०८
फसनाक जाननाक	६३९
फळणी	६३९
फिरंगोजी मोकदम	६४१
फुरस	६३९
फुलाजी	५६७
फोडशिरस	६७३
फोंडे	४३८-८९-९६-९८, ५००-०२-०३
<b>ब</b>	
बकसेटी	४३९
बगाजी गंगाधर	४१०
बजाजी काळभोर	६००
बडेमिया	६३७
बदरापूर	५२१-५०

	लेखांक
बयाजी विठल	४७६-७९
बरवे भोरडा मौजे	६२९
बरू माली	६७१
बसवनाईक दिवटे	६३८
बसवलिंग राजे नाईक	४८३ ते ९०-९२-९६-९७
बसवलिंग सवाई	४९६-९७
बहादूरखान	४११
बहादूरजी	६३०
बहिरजी गलडा	६७१
बहिरजी मोकदम	६३०
बहिरजी शिके	४३८
बहिरजी शिंदे	४५५
बहिरबा	४१४
बाहिरवखान	४४६
बाहिरोजी दर्जा	४३९
बळीपूर	४९६
बाकोजी साळवी	४३९
बागोजी धोंडे	५८१
बाजी	५२९
बाजी घोरपडे	५४७
बाजी तावजी देशमुख	६३६
बाजी तेली	६३९
बाजी पाटील	४६९
बाजी बाबाजी	४३९
बाजी राजे	५४४
बाजीराव पेशवे	४४६-७४, ५७१
बाजी रुपाजी देवकर	६४१
बाजी सर्जाराव देशमुख	५८३
बाजी सफीखान	४०३
बापाजी कुतवल	६४०
बापाजी नरसिंगराव शितोळे	३९८
बापूजी	६३९
बापूजी अवसरे	४३९
बापूजी जेधा	५७९
बापूजी नागोजी देशकुळकर्णी	४३०
बापूजी पाटील	५८७



	लेखांक		लेखांक
बापूजी मालोजकर	४५५	बाबूराव बाबा संसरे	६२३
बापूजी मुद्गल	५१७, ६२५-३३-३५	बामणोली	६३९
बापूजी रत्नोजी	४३९	बायवडे	६५९-६३ ते ६५-६७
बापूजी रोडा	६४०	बारामती	६४३
बापूजी श्रीपती	४४४	बालाघाट	५०७
बापू सखाजी	४०७-०९	बालाजी कामथा	४०३
बापोजी बाबदेऊ	४६२	बालाजी चोरघे	६३४
बापोजी सोनार	६३९	बालाजी देशमुख	४५६
बाबजी चिकये	५८५	बालाजी भातोसे	६३९
बाबजी तिरमलराव	६३७	बालू	४१२
बाबजी चौलराऊ	६३७	बालोजी खोत	६३८
बाबजी पाटील	६४०	बालोजी खोमणे	६४०
बाबजी मोरे	६४०	बालोजी देशमुख	४४७-५५
बाबजी सदाजी धुमाळ	४५४	बालोजी परडेकर	४५५
बाबनाक	५७७	बालोजी पाटील	५८०
बाबसेटी सेटिया	४५४	बालोजी माणको	४६०
बाबा	४१३-१४	बालोजी राजकोजी शिंदे	६३९
बाबाचार्य	४११	बावडे	६१४
बाबाजी कामथा	४०३	बावधन	४३९
बाबाजी घोरपडा	६७१	बावाजी हासन	६३८
बाबाजी जगताप	६४०	बाहुजी पाटील	६४०
बाबाजी देशपांडे	५६२	बाळकृष्ण	४११
बाबाजी धारोजी	६३९	बाळा काळू होलार	६३९
बाबाजी पाटील	४३९	बाळाजी चंद्रराव	६३९
बाबाजी मगाजी	६३०	बाळा बळी हाजाम	६३९
बाबाजी मोकदम	५७७-३०-३९, ६२५	बाळाजी बाजीराव	४०७--०८-१०
बाबाजी बिन येलबाजी	५७८	बाळाजी विश्वनाथ	४४४-४५
बाबाजी राघोजी मोकदम	६३९	बाळाजी हैबतराव	६२४
बाबाजी रिकामा	६३९	बिडभट जोशी	६३१
बाबा बोडनिंबे	४११	बिरोजी मोकदम	६३२
बाबा रमजान पौर	६२० ते ६२२	बिरोबा	४६९
बाबा शेणवी	५०८	बिन्हावनदार	४६८
बाबासाहेब	५८२	बुधण	४३९
बाबा सुतार	५७७	बुन्हाण निजामशहा	६२२
बाबूराव देवाजी कुलकर्णी	६२३	बेजाजी बापजी	६७४
		बेटोडे	४९८
		बेडशिगे	६४७

	लेखांक		लेखांक
बेतगी मौजे	९९८	भिक माली	६७१
बेदर	६३४	भिकनाक येसनाक	५८५
बेदरशहा	६३६	भिकाजी तेली	६४६
बेलसर	६४०	भिकाजी नाइकजी डिमले	६२५
बेल्होजी मेहेतरे	६३६	भिकाजी पाटील	५६७-८०
बोपाजी गाडेकर	६७३	भिकाजी भुमकर	६२३
बोम नाइक	६३८	भिकाजी राजिवडे	६३६
बोरगांव	६३८	भिकाजी सूर्याजी डिमले	६२७
बोराटी	५१०	भिका बाळा मेहतरी	६३९
बोरी मौजे	४९८, ५०५, ६३२-७३	भिगवण	६१४
बंकापूर	४७९-८२-८३-९६-९७	भिमार्जी नरसिंह	५९२-९३
बांदिवडे	४९८-९९, ५०३-०५	भिलवडी	६३१-३७
बांदोडवारसे	४९८	भिवजी कासुडे	६०२
बांधाटी	६५३	भिवजी तेली	४६९
ब्रह्माजी कोंडा देसाई	६३७	भिवजी नरसिंह	६१३
भगताजी	६७३	भिवजी मोकदम	६४१
भगवानसिंग	५७५	भिवजी म्हसके	४७५
भगवंतराव	४३७	भिवाई तारामली	६५३
भगवंत गंगाधर बोकील	४४२	भिवा सुतार	५८०
भगवंत महाजन	६७१	भिवंडी	५१०-२०-२९-४२-४५-४६-५०
भगवंत विनायक	४७३	भीमगड	४३८-५०१
भवानजी गौळी	५७५	भूत माळी	६७१
भाऊ भोरड	४६९	भैरो जखरस	६३७
भाट निमगांव	६१४	भोगाई संतीण	४६६
भाटी	६५२	भोजनाक	६०९
भाणस्तरा	४९८	भोजापूर	४६२
भादलवाडी	६५२	भोम	४९८, ५०५
भाल ठाकूर	४३९	भोर	५७७ ते ८५-९१-९८-९९, ६००-३ ते ०७-०९
भानजी बळाळ	४८४ ते ८७-९२-९६-९७	भोवरगांव	६४०-५४
भानजी रघुनाथ	५०३	मकमाली	६७१
भालेराय	६५३	मकाजी अंबाजी	६५३-५४
भास्करराव	६१७	मकाजी तेली	६४६-७१
भिऊजी देशमुख	४६४	मगसेटी लखमसेटी गांधी	६३७
भिऊजी नायकवाडी	४५४	मगाजी देशमुख	६३२
भिऊजी पानसरा	४५४	मगाजीपंत खासनीस	४६१
भिऊ मढीकर	६२२		
भिकनाक	६३६		

	लेखांक		लेखांक
गडजी निगडा	४०३	महमद जलाल	६७२
मजरेवाडी	६३९	महमदपूर	६३८
मंडकई	४९८	महमद हुसेन	६३८
मताजी जेधे	५८८-९०-९२-९८ ते ६०, १-०३-०५	महाड	४३८
मदनमोहन	४९७	महादजी खिरखंडे	६३९
मधुकेश्वर	४९७	महादजी भणगे	६३४
मधुरगड	४७९-९६-९७	महादजी नामदेव	४०३
मधुलिंग नायक	४९६-९७	महादजी यमाजी वोकील	४४२-४४
मध्वराव रखमांगद	४७८-७९-८२-८९	महादजी येलगुडा	६०३
मनसूरखान	४११	महादजी गोसावी	५६४
मनाजीपंत	४०३-११-१२	महादजी तेली	६४६
मनीवर्ति सिवया	४९४	महादाजी दाजी	६१४
मनोहरदास	४५१	महादाजीपंत	६०८
मर्दनगड	४९६-९७	महादाजी भास्कर	६११
मलकापूर	६४४	महादाजी यादव	५७१
मलगावडा	६३९	महादाजी रंगनाथ	४४८
मलजी	६०५	महादाजी शामराज	६२८
मलजी करवर	५८३	महादाजी सालोखे	५७१
मलाजी बाजी तेली	६४६	महादू सोनार	६७१
मलजी साबाजी घाटगे	५१८	महादेव खिरदेऊ	६३७
मलिक अबदुल हुसेन	६३७	महादेव पंडीत	६३१
मलिकंबर ३९८, ४४६-४७-६८ ते ७१-७५, ६६७		महाबलेश्वर	४३९
मलिक सयद ५०९-१०-१४-१६-२०-२१		महाराज साो (शहाजी)	३९८
मालोजी खलोजी	६३९	महाळुंगे	६३९
मळयापा	४९७	महूरी	५७८
मल्हारजी खैर	४७३	महेंद्रगड	४७९-८३-९६-९७
मल्हारजी जगथाप	५३२-३६-५१-५५	माऊजी अंबाजी	६५३-५४
मल्हारजी सूर्याजी डिमले	६२६	माऊजी मोकदम	६४१
मल्हार जोशी	४११	माऊजी रामजी	६३७
मल्हारपंत	६३९	माण	५८३, ६७३-७४
मल्हारराव	४५४	माणको गंगाधर	४०७-०८
मल्हारी खादत	६७१	माणकोजी गलडे	६७१
मल्हारी चोपदार	६४३	माणकोजी कामथे	६४०
मसनदअली	६२०	माणकोजी देशकुलकर्णी	४५१-५२-६२-६३
महमद नाईकवाडी	६३६	माणकोजी दंडनाक	४६४
		माणकोजी मुधोजी	६५३
		माणकोजी विठोजी गलडे	६५२
		माणकोजी सराफ	६४६

	लेखांक		लेखांक
माणको मनाजी	४०९	मिर्जा इब्राहीम	४६८
माणिक ओझर	४६६	खोजा मिर्जा	५०६
माणिकजी इतबारखान	६४०	मिर्जा मुकीम	४६८
माणिक वेडे	६४९	मिरा इमामखान	६३७
माथा वलवण	६३९	मीरखान	५७६
माधवका पाळेगार	४९६-९७	मीर होखारी	६३७
माधवध्या	४९६	मुकुंद कान्हो देशपांडे	३९८
माधवराव कुलकर्णी	४७३	मुकुंद शेणवी	४९८
माधवराव देशमुख	४७५ ते ७७	मुगुली	४९८
माधवराव बलाल	४०९	मुठेखोरे	६२४
माधवराव शेळके	४७५	मुधाजी लोणेकर	४६४
माधवराव शंकर	६१५	मुधोजी जाधव	५८३
मानकोजी तुबदेव	४५३	मुधोजी विश्वासराव	६१९
मानजी चौगुला	५७७	मुरगडी	५०४
मानसिंग मोरे	४३८	मूर्तजाबाद	६३७
मायेवाडी ५१९-३२-३५-३६-४०-५१-५५		मुरबाड ४३१, ५१०-१६-२०-२९-४२	
मालजी गवडे	६१४		-४५-४६-५०
मालजी मोकदम	६३०-३२	मुरुमदेव	६२४
मालजी होनाजी कदम	६३९	मुरंजन ( कल्याण ) ५१०-१२-१४-१६-२१	
मालनाक राज्या तराल	६३९		२६-२८-३९-५०
माललिंग जंगम	६३९	मुलगुर्डा	४९८
मालवडी	६४०	मुला अहमद	५५०
मालोजी गाइकवाड	६५२	मुला महमद	६५७
मालोजी नाइकजी	६३९	मुस्तफाबाद	४३८-९८, ५०७
मावळे प्रांत	४४१, ५९४-९८-९९	मूर्तजाबाद	५१०-१६-२५-३८
माळी जगथाप	६४०	भेडजी सेटिया	४५४
मियार्जी खवास	६३८	भेडे	६३९
मियाखान	६२३	भेरठ	४१०
मिया नाईक	६३७	भेरुलिंग	४३९
मिया महालदार	५८२	भोगलखान	६११
मिया रजा	४५४-६८	भोरगांव	५३१-३२-४०
मिरजा अबदुल फते	४६८	भोरे	६३९
भिरबादखान	६४५	भोरेश्वर	५१४ ते ७५
भिरजा राजा	४०३	भोरेश्वर गोसावी	५१०-६४-६९-७२
भिरजा	६३२	भोरो निबाजी	४०२
भिरजा अली वेग	६१७	भोरोपंत	४१२, ५५२
		भोरो विठल देशपांडे	३९९
		भोहधतखान	६२४

	लेखांक		लेखांक
मोहे	६३७	येलोजी वागमोडे	३३२
मौलाना बाबा	६५६	येल नागोजी	६३८
मंगलगड	५९०	येसर्जा मोकदम	५७७-७८-८०
मंगलमूर्ति	५६८	येसनाक महार	६०९
मंगळवेढे	६३९	येस	४७५
मंगळूर	६१८.१९	येस पाटील	६३०
मंबाजी राजे	५९२-९४	येसाजी इंद्रोजी जेधे	५८६
मांधता देशमुख	६४९	येसाजी गंभीर	४५५
म्हऊजी गुरव	४५४	येसाजी देशमुख	४५५
म्हकाजी कासीद	६७९	येसाजी नायकी	५०७
म्हपाजी गलडा	६७९	येसाजी पाटील	६१४
म्हसके	४७५	येसाजी पानसरा	४५४
म्हसकोजी बुधे	६४०	येसाजी मोहिते	४८६
म्हसवड	६७३	येसाजी सुरराव	६३९
म्हाकोसी	५७८	येसाजी	४६४
म्हावसी	६३९	येसा बालाजी	६३०
	य	येसूबाई	६४२
यमाजी कुलकर्णी	४६९	येसू भापकर	५६०-७१
यमाजी तेली	६४६	येसोजी मेहेतरे	६३६
यमाजी नारायण	६३८		र
यमाजी मोकदम	६३०-३२	रखम सुतार	६२५
यमाजी निरगडे	६३०	रखमाई लखाजी	६५३-५४
यमाजी रंगनाथ बोकील	४४१	रखमाई हरबा	४६६
यशवंतराव शितोळे	३९८	रखमाजी जाखदेऊ	४६२
यशवंतराऊ	६३७	रखमाजी मोकदम	६२५
यशवंतराव शेरवदार	६४७	रखमाबाई वागमोडे	६७३
यळी	६२३	रखमी गुरवीण	४५७
यादव नारायण	६४०	रखमोजी बापूजी	६१४
यादव सामराज	६१६	रघुनाथ नायक	४९६-९७
याकूतखान	६३८	रघुनाथभट	४११
याकूदखान	४६१	रघुनाथ विनायक जोशी	४६६
येकनाथ बाबा	४१४	रघूजी दामोदर	६१४
येकोजी	४५७	रघू माली	६७१
येकोजी प्रतापराव	६२३	रघू मेहेतर	६४६
येकोजी राजे	६१०	रघोजी पवार	६०३
येमाजी बहिरजी केसोजी कुळकर्णी	४६९	रणदुलाखान	५२६ते २८
येलोजी फळणा	६३९	रतनाक तुकनाक	६३८
		रतनाक बाळनाक	६३९

	लेखांक		लेखांक
स्ताजी माने	६७४	राणोजी जोगोजी कण्हेरकर	६५२
रत्नोजी कुंभारकर	६४०	राणोजी पाटील	६१४
रत्नोजी बेडे	६४०	रामचंद्र नायक	४९६
रत्नोजी भातोसे	६३९	रामचंद्र नारायण	४०३
रवदी	६३९	रामचंद्र निळकंठ	४२६-२८-३१
रहाटवडे	६२५-२९-३३ ते ३५		ते ३५-८१,५८८
रहीम	४६८	रामजी खोपडे	५८५
राघोजी आटोळे	६३०	रामजी चोरघे	६३४
राघोजी जावजी जाभळा	६३९	रामजी चांभार	४५५
राघोजी जंघे	६०५	रामजी तेली	६४६
राघोजी देशपांडे	४५७	रामजी नाईक	४९२, ५०८
राघोजी देवगिराकर	४६४	रामजी भडाळा	६०५
राघोजी पाटील	५८०	रामणा तिमण्णा	६३७
राघोजी बाबाजी पास्ते	६३९	रामनाक	६०९
राघोजी विश्वनाथ	४५७	राम माली	६७१
राघोपंत	४११, ६११	रामयनवरिगे	५०२
राघो बलाळ	४०१-०२, ५८४	रामराजे	४९६-९७
राघो भास्कर	४०० ते ०२	रामराय	४९२
राघो योगिराज	५७४	रामराव	४८५-८६
राघो वासुदेव	४११	रामाजी अनंत	४३२-३३
राचप्पा	६४६	रामाजी कान्हो	६१२
राचेपा देया	६३७	रामाजी गोरे	४६९
राजकुवरबाई	४३८	रामाजी गोविंद देशपांडे	३९८
राजगड	४३३	रामाजी नायक	४९८, ५०७
राजजी रामजी गोगावला	६३९	रामाजीपंत	४१४-३७
राजजी कान्होजी अहिरे	६३९	रामाजी बलाळ	६४०
राजजी मोकदम	६३९	रामाजी भास्कर	४८८
राज पाटील	५७८	रामाजी मोकदम	६३०
राजपुरी	६०८	रामाजी मंगेश	४९४
राजसबाई	४३८	रामाजीराव	४९८
राजापूर प्रांत	४३२-३३-९८	रामाजी शिवराम	४८६
राजाराम छत्रपति	४२८ ते ३१ते७६८१, ५८७	रामाजी सराफ	६४६
राजे साहेब ( शिवाजी )	३९८	रामाजी हरबाजी	४६६
राजोरू	४४७-४८-५१-५३-५५-५८	रामोजी शिके	४४८
	ते ६०-६२-६३-६५-६६	रायगड	४७१-६०९
राणोजी कडे	६७१	रायमा	४९६
		रायेर ( मामले )	६२४
		रायाजी अभंगराव	६४०


	लेखांक		लेखांक
रायाजी आबाजी	६५४	रंगोवा	४३२
रायाखान बिन आलबस	६३७	रंभाजी नायकवाडी	४५४
रायाजी अंबाजी	६५३	रांजे	६२५-२९
रायाजी कौकाटे	६७४	लखजी भडाले	६०५
रायाजी जाधव	६५१	लखजी मोकदम	५७७
राया जासूद	४११	लखनाक वरगणा	५८०
रायाजी देशमुख	४५१-५२-६२	लखनायक	५०७
रायाजी पंडित	६३८	लखमगौडा	६३७
राया भानजी	४३९	लखम सांवत	४३८
रायाजी भोसले	४२६	लखमसेटी	६३७
रायाजी रूमांगद	४७६-७९	लखमोजी नाईक	६३७
रायाजी शिंगडे	६१४	लखमोजी रानगाडे	६४०
रायाजी हैबतराव	६२४	लखमोजी रामजी	५७८
रावजी वाघ	४१४	लखमोजी हिरोजीराव	६३९
रासीन	५७३	लखाजी जिवाजी	६५४
राहाते	४६९	लखाजी नरोटे	६७३
राहूजी नाईकवाडी	६३६	लखाजी दावा	६५३
रुखमाजी	६३७	लखाजी सिदोजी	६५४
रुद्रभट जोशी	५८०	लखोजी मालोजी नरोटे	६५३
रुद्रसेटी पदमसेटी	६३७	रुतीफशहा	६७०
रुपाजी झेंडे	६४०	लक्ष्मण धनगर	६६०
रुस्तुम जमा	५१६-२५-२६-४२-४५	लाकडी	६३०-३२-५२
रेडजी देशमुख	४५९	लाडले नाईक	६३७
रेखोजी	६०५	लामज	६३९
रेहान सर्जा	५११	लुखजी देशमुख	४५३
रोहिडखोरें	५७६-८०-८१-८४ ते ८६ ९०-९१-९३ ते ९७, ६००-०३-०५ ते ०९	लुखजी वंजारा	४५५
रोहिडा	५७७ ते ७९-५८३-८४-८७. ६०९	लुखोजी	४६०
रंग राजत	६३७	लोणी	५१५
रंगराजे देवरू	४९६	लोणी बारकडे	५२३-२४-५७-५८-६०-७१ -७४
रंगोजी	४६८	लांडे	६११
रंगोजी देशपांडे	४६१	लिंग जोशी	४३९
रंगो तिमाजी	६३८	लिंगाप्या माललिंग जंगम	६३९
रंगो त्रिमल	४८२	लिंगोजी मोकदम	६३०
रंगोदार वरसद	६३७	लिंगोजी रणनवरे	६७३
रंगो नरहरी देशकुलकर्णी	६३७	लिंगोजी सर्डा	६७१
रंगोपंत रामाजी	४६६	लिंगोजी सोनदेव	६१४
		ल्हासुर्णे	६१४-३२-५९

	लेखांक		लेखांक
वज्रगड	४०७-४०८	विठोजी तानाजीराव शिंदकर	६३९
वज्रवडेर	४९६	विठोजी तावरे	६४०
वडगांव	५३१-३३-३४	विठोजी नायक	५०७
वडतुंबी	५७७-८०	विठोजी पढे	६४६
वनपुरी	६४०	विठोजी पते तेली	६४६
वरकुटे	६३२-४१	विठोजी भगताजी	६७३
वरगांव	४९८-५०५	विठोजी भांड	६७३
वरवे सोपकर	६२९	विठोजीराव शिके	४३८
वलवई	४९८	विठोजी सरजाराव घाटगे	४९१
वाई	४०३-३९-४०, ५८०	विठल अनंत सभासद	६१४
वाकी	४५५	विठल कृष्ण	४३७
वागुरवे	४९८, ५०५	विठल पीलदेऊ	४४१
वाघोजी कामथे	६४०	विठल बोपाजी	६७१
वाघोजी घोंडो	५८०	विठल महादेव	४१०
वाघोजी कदम	५७७	विठलराव कोकील	४७३
वाघोजी साळवी	४३९	विठल सोमनाथ	५५४
वाडी	४९८, ६०९	विनायक गोसावी	४१४
वानवली	६३९	विनायक जोसी	४६६
वारपा	६४४	विरूपाक्ष देव	४९७
वालकर	४११	विरोजी नाईक	६३७
वालाजी अंबाजी अंगोडे	६३९	वीरबुकराय	४९६
वालोजी चिलोजी रणोसा	६३९	वीरभद्रय्या	४९४-९६-९७
वाल्हे	५५१	वीर राजेंद्र	४९७
वाल्होजी सरडे	६७४	वीरालिंग हारालिंग जंगम	६३९
वावी	४६२-६८	वीर सदाशिवराय	४९५
वासेर	४६७	वीरेश्वर	४११
वासोटे	६३९	विश्वनाथ भट	६३१
वाळवे	६३१	विश्वनाथ शेणवी	५०५
वाळुंज	६४०	विसाजी	६४६
विचित्रगड	४०६, ५९१	विसाजी कुलकर्णी	४४७
विजयदुर्ग	४३५	विसाजी खंडागले	५८०
विजापूर	४०३-३८-९६-९७, ५०७	विसाजी गोविंद	४६८
	, ६४१	विसाजी कृष्ण विनीवाले	४१०
विजाराऊ	५६५-६६, ६६८	विसाजी देशकुलकर्णी	४३९
विट रटा	५७७	विसाजी नागनाथ	६३९
विठोजी कोडे	४३९	विसाजी निलकंठराव ३९८, ४००-०२-०४	०६-११
विठोजी चांगोजी पवार	५८७	विसाजी माणकेश्वर देशपांडे	४६७



	लेखांक		लेखांक
विसाजी रघुनाथ	६७४	शिरवली	५८०
विसाजी रंगनाथ देशकुलकर्णी	६३०	शिरवळ	४०३-४९-५७-७८, ६०५
विसाजी हरदेऊ	४५०-६६	शिरवाड	६४२
विसापूर	६३७	शिरसवड	६४८
विसोदेव कुळकर्णी	६३९	शिरसाड	६४७
विसो पुंडालिक	४३९	शिरसी	४९७
विसोबा नाईक	५९९	शिरसोजी मोकदम	६४०
वूर्गाचेरीहळी	४९६	शिराळे	६४४-४५
वुद्री	४९६	शिवलाद	६४६
वेनवडी	५८०	शिव माली	६५३
वेणीचंद त्रिवाड	४९९	शिवराम	४३६
वेरे	४९८, ५०५	शिवराम राय	४९६
वेलिंग	४९८, ५०५	शिवरी	६४०
वेळापूर	६४९	शिवरे	६२५-२७ ते २९
वेळू	६२९	शिवाजी येकनाथ	४५४
वेळूर	४३८	शिवाजी कुळकर्णी	४४९
वांगणी	४३४	शिवाजी चांगो कुळकर्णी	६९४
विंग	५८२	शिवाजी जगन्नाथ	५६४
चुंडावपो	४९६	शिवाजी दरजी	६४६
ब्यंकटपती राजे	४९६-९७	शिवाजी दिवाण	५६७
ब्यंकटराव	६९७	शिवाजी बायदेऊ	४४७-५४
ब्यंकटाद्रि राजे	४९६-९७	शिवाजी मोरे	४६८
<b>श</b>		शिवछत्रपति (दुसरा)	५०९
शहाजी मोहिते	५८९	शिवाजी राजे	३९९, ४०३-२६-३५-३९- ४०-४६, ५२३-२४-२७-३० ते ४९-४३-४४-४९-५९ ते ५४-५६-६७- ६९, ५८६, ६२६ ते २८-३३-३४-३९- ६९-६४-६६
शहाजी राजे	३६८-९९, ५९३-९४-४७- ४८-५७-६९३	शिवाजी शंकर	४०४-९३-९५
शहादुर्ग	६९८-९९	शिवाजी हिरदेऊ केसकर	६७३
शामराज काटे	६४०	शिवापूर	४९३
शामराज नीळकंठ	६९४	शिवेश्वर	४७९-४८३-९६-९७
शामराव	६००	शेख अबदुल	६२२
शामजी गौळी	६९४	शेख मुसलीम	६२० ते २२
शामजी बल्लाळ	६०९	शेख सदु ( सैय्यद )	६९९
शामजी हरी	५९६-९९	शेटफळ	६९४
शाहू छत्रपति	४३८-४२-४४-४५-६७-७९- ७२-९०-९६-९७-२-९४, ६९२	शेमडी	६३९
शिद्दी आगा बिन महमदअली	६३७		
शिद्दी अंबर	६२५		
शिरवडे	४९८, ५०५		

	लेखांक		लेखांक
शेळके	४७५	समनापूर	४७५
शंकराजी गणेश	४०७-०९	सयद कासीम	६६९
शंकराजी जगन्नाथ मुजुमदार	६३७	सयद दाऊद	४५७
शंकराजी देशमुख	६४९	सयद बंडा	४६८
शंकराजी नागनाथ	६३९	सय्यद महमद	६३७
शंकराजी नारायण	४३४-८९	सय्यद शिकंदर	६३७
शंकराजी निळकंठराव ३९८, ४००-०१-०६		सरताळे	४४०
शंकराजी पंडित सुमंत	४७९ ८२	सर्जाराव कान्होजी जेधे	५८२, ६०५
शंकराजीपंत मुजुमदार	६३१	सर्जाराव तुकोजी	६३७
शंकराजीपंत सचीव	४०४-०६	सर्जाराव साटे	६१८-१९
शंकराजी मल्हार	४३८	सर्वोत्तम गोसावी	५६७-७१-७३-७५
शंकराजीराजे मोहिते	५१९	सलगांव	५४३
शंकराजी वेदाजी	६१२-१४-१५	सलाबतखान	४६८
शंभू छत्रपति	५५८-५९	सवाई सदाशिवराजे	४९३ ते ९७
शंभू महादेव	६३७	ससेवाडी	६२९
शिंदी	६३९	साई	५२१
शिंदीगड	४९६	साउजी देशमुख	४५६
शिंदेवाडी	६२९	साकरोजी पाटील	५६७
शृंगारपूर	४३८	साकोडे	४९८
श्रीनिवास परशराम प्रतिनिधि	६०१	साखरोजी	६११
श्रीवर्धन	४४५	सागावे	५२१
		सातापे	४९८
स.		सातारा ४०९-३८-४५, ५९८, ६३९-५३.	
सखावतखान	६३८		७२
सखोजी त्रिमल	४६६	सादतखान	४६८
समो जनार्दन	६३७	साबाजी तुकाराऊ	४३९
सचीवपंत	६५३	साबाजी महादेव	६३७
सटवनाक मांग	६७३	सायेजी साहेब	४५१
समवाजी खंडरस	६३७	सावनूर	४९६
सटवाजी घुला	६४१	सावरडे	४९८
सटवोजी गौळी	६७४	सालोजी भाडरे	४७३
सटवोजी जाधव	४०८	सालोसी	६३९
सटवोजी झेंडा	६४०	साव ठाकूर	५७७
सटवोजी देवकर	६४१	सावरचोळी	४६४
सदाशिव चिमणाजी	५७३	सासवड	६३६-४०-४२ ते ६४
सदाशिव नाईक	४७६-८२	साळवडे	६२९
सदाशिव बनाजी	५०४	सिताजी खळदकर	६३६
सदाशिव राजेंद्र	४९६-९७	सितो बस्वा	६३७
सबजी महादजी देवकर	६४१		



सहाय दिलें, याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहों. संशोधन करण्याबद्दल संशोधकांचे आभार मानणें ज्याप्रमाणें आवश्यक आहे, त्याप्रमाणें किंवा त्याहून जास्त ज्या मालकांनी उदारपणें कागद दिले त्यांचे आभार मानणें युक्त आहे. ते उदारपणा दाखवितात म्हणून पूर्वजांचा बरा वाईट इतिहास उजेडांत येतो. तेव्हां इतरांनींही असाच उदारपणा दाखवावा. येवढीच सप्रेम विनंति आहे.

भा. इ. सं. मंडळ, पुणे. }  
श्रावण शु. ५ शक १८५२ }

शंकर नारायण जोशी  
गणेश हरी खरे

लेखांक		लेखांक
	सिंदी हिलाल	६७४
	सिंदोजी पराजी	६५३
	सिंदोजी मोकदम	६३२
	सिलेहदार	६३८
	सिवधडे	६७३
	सिवाजी कुलकर्णी	४४८
	सीकरखान	४३९
	सुखानंद	४१४
	सुर्वे ४७३-८३-९६ ते ९८, ५०४-१५-२३	
	२४-२७-४१-४४-४७-६७-७१-७४,	
	६३६-४०-६०-६२-६३	
	सुभानजी गलडा	६७१
	सुभानजी माळी	६४२
	सुभानजी मोकदम	४०३, ६४१-४२
	सुभानजी सुतार	५७४
	सुभानजी संभाजी	४७५
	सुरभट रामेश्वरभट	६३१
	सुलतानगादे	६३७
	सुलतान सैदखान	६५२
	सुलतानजी	६५३
	सुलतानजी निंबालकर	४३८
	सूर्याजी तुबाजी	४३९-४०
	सूर्याजी दाद बडधे	६३६
	सूर्याजी भिकाजी डिमले	६२८
	सूर्याजी नायकवाडी	४५४
	सूर्याजी जरडे	६३६
	सूर्याजीराजे सुर्वे	४३८
	सूर्याजी रामजी	४३९
	सूर्याजी लांडगे	६४०
	सूर्याजी हबाजीराव	६३९
	सूर्याजी हैबतराव	६२४
	सेखजी किलेदार	६०९
	सेख बुद	४५४
	सेटियाजी झोले	४५४
	सेटी चांभार	६७१
	सेटियाजी बिरोजी वागमोडे	६५२
	सेते	४३९
	सेलगांव	५४९-५३-५८-६१-७२, ६१४-२३-३०-३२
	सैद काजी	६६१
	सैद बंधू	४३८
	सैन अतासीन	६५८
	सैफखान	५०९
	सोडी	४८९
	सोनई हरदेव	४६६
	सोनजी कानोजी पास्ते	६३९
	सोनजी कुमाजी	६३९
	सोनजी नाइक	६२७
	सोनजी भाडळे	६३६
	सोनजी भोरपी	५८०
	सोनजी मोकदम	५७७
	सोनजी शिंदे	६४०
	सोननाक महार	६७३
	सोनसेट बाळसेट	६३९
	सोनाजी नारायण	४३४
	सोनाजी फळणा	६३९
	सोनाजी ब्यंकटेश	५०४
	सोनाट	६३९
	सोमाजी देशमुख	४६२
	सोमाजी फळणा	६३९
	सोमाजी विष्णु	५८४
	सोमाजी साळी	४६४
	सोरटी	६३१
	सोळसे	६३९
	सौबाजी	४६४
	संगमनेर	४४९-५४-६९ ते ७५
	संगमेश्वर	४३०-३१
	संग्रामखान	४१२
	संताजी खंडोजी शेळके	४७५
	संताजी धोरपडे	४०४
	संताजी जाधव	६५१
	संताजी तेली	६४६
	संताजी मोकदम	६७३
	संताजी सणस	५७४

	लेखांक		लेखांक
संतु विमनाक	६३०	हस्तनापूर	४९६-९७
संभाजी चोरघे	६३४	हळेउर	४९६-९७
संभाजी नागोजी भडाले	६०५-०६	हांजीभाई बंदीवाला	६३८
संभाजी नाझरेकर	६४०	हाफीज	६५५-५६-६५, ७२
संभाजी फळणा	६३९	हारजी गोगावले	६३९
संभाजी बोरकर	६४०	हारजी रामजी	६३९
संभाजी मोकदम	६३०	हारजी रवादा	६७१
संभाजी राजे ४००-०१-३४-४६, ६०५	६०५	हाळी	४९६
संभाजी सणस	५७४	हिरनाक रामनाक	६३९
संभू भट	६३१	हिरोजी कृष्णाजी अहिरा	६३९
सांडस	५७५	हिरोजी कृष्ण कुलकर्णी	४७२
सिंदीगड	४७९	हिरोजी गायकवाड	५७४
सांधे	४७८-८० ते ९७	हिरोजी दादजी देशमुख	४७२
	ह	हिरोजी	४५१ ते ५३-६४
हडकोळण	५०५	हिरोजी धोंडा	५७६-८०-८१
हडकोळें	४९८	हिरोजी नाटिबे	५८५
हणगोजी गौड	६७३	हिरोजी मोकदम	५७७, ६३९
हणमंत नाईक	४९२	हिरोजी पाटील	५८०
हणमंतराव	६३७	हिरोजी म्हापरे	६३६
हणमंता महार	४५५	हिरोजी येसजी मोकदम	६३९
हबाजी हैबतराव	६२४	हिरोजी सोनजीराव	६३९
हमजाबाद ( गडे )	४३८	हिरो साव खत्री	४६४
हरगुडे	४०३	हिलालखान	६६८
हरजी चोरघे	६३४	हुसेन जलाल सयद	६७१-७२
हरजी बाबाजी उतेकर	६३९	हेमाडबारसे	४९६-९८, ५०८
हरजी भातोसे	६३९	हेलोजी कुमाजी	६७३
हरणसखोरें	६२४	हैबतखान	३९८, ६३७
हरबाजी तुबाजी	४६५	हैबतराज	४७४
हरबा लुमाजी	४६६	हैबतराज कान्होजी	६२४
हरसेटी	४३९	होनसेटी	६३७
हरि गोविंद कोडलकर	४३४	होनाजी बाबाजी	६७४
हरि रघुनाथ	५७०	हंपी विरूपाक्ष	४९६
हरी नारायण सरनाईक	३९९	हंसाजी लोहोकरे	६४२
हरी सुतार	५७७	हिंदूराव घोरपडे	४८२-८३-८५ ते ८९-
हसनखान	५४६-४७		-९३, ५०३
हसनशाहा	६३७		

## भारत-इतिहास-संशोधक-मंडळ-पुरस्कृत-ग्रंथमाला.

- वि. सू:-ह्या मालेंतील ग्रंथ मोबदल्यांत मिळत नाहींत. परंतु क्रमांक सभासदांस विशेष सवलतीनें मिळतील.
- ( १ ) मठागांवचा शिलालेख आणि ब्राह्मण सामंत राजवंश ( पृ. २४३ ) लेखक रा. व. वा. अ. बांबर्डेकर. किं. रु. २, सभासदांस रु १-१४
- ( २ ) पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् ( मूळ व भाषांतर ) पन्हाळ्यावरील शिवाजीची स्वारी. प्रकाशक-स. म. दिवेकर ( पृ. ५० ) किं. रु. ८१० सभासदांस ८८
- ( ३ ) श्री शिवभारत ( कर्वाड परमानन्दकृत ) मूळ व मराठी भाषांतर ( सं. व. प्रं. स. म. दिवेकर. ) पृ. ५८९ किं. रु. ६ सभासदांस रु. ५ ८१२
- ( ४ ) शिवचरीत्र-प्रदीप ( सं. द. वि. आपटे. व. स. म. दिवेकर, कागदी व कापडी. पृ. ३३५ किं. रु. ३॥ व ४, सभासदांस रु. ३॥ व ३॥
- ( ५ ) हिंदी शिल्पशास्त्र भाग १ ला ( कै. रा. सा. कृ. वि. वझे ) पृ. २७०, किं. रु. ३ सभासदांस रु. २
- ( ६ ) शिवकालीन जंत्री ( शके १५५१-१६४९ ) पृ. २०० किं. रु. ५
- ( ७ ) साधन-चिकित्सा ( ले. वा. सि. बेन्डे. ) पृ. ३२० किं. रु. ३॥ सभासदांस ३ रु.
- ( ८ ) ऐतिहासिक पोवाडे ( सं. य. न. केळकर-पृ. ६१५ किं. रु. ३, सभासदांस रु. २॥
- ( ९ ) वाठारकर निंबाळकर-इतिहास ( पृ. ३०० ) किं. रु. १॥ सभासदांस १८३
- ( १० ) भूतेश-आख्यान ( पृ. ७५ ) किंमत ८१२ सभासदांस ८१०
- ( ११ ) कऱ्हाड ( ले. य. रा. गुप्ते. बी. ए. ) द्वि. आ. पृ. ५४ किं. रु. ८८
- ( १२ ) ऐतिहासिक प्रस्तावना ( कै. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ) पृ. ६०० किं. रु. ३ सभासदांस २ ८६ ८६
- ( १३ ते १६ ) तयार नाहींत.
- ( १७ ) पुरंदरे-दफ्तर, भाग २ रा. ( उत्तर पेशवाईतील पत्रव्यवहार ) किं. रु. ३ रु. सभासदांस २॥ रु.
- ( १८ ) " The Dlievarence or the Escape of Shivaji the Great from Agra ( R. S. G. K. Deshpande ) किं. रु. ३ सभासदांस २॥ रु.
- ( १९ ) लोक-कथा, पुस्तक १ लें ( शं. ग. दाते ) किं. रु. १ कागदी व १॥ रु. कापडी. सभासदांस १४ आणि व १॥ रु.
- ( २० ) पानसे घराण्याचा इतिहास ( राव. व. पानसे ) किंमत ३ रु. सभासदांस रु. २॥
- ( २१ ) कै. वासुदेवशास्त्री खरे-चरित्र ( रा. दा. मो. भट ) किं. रु. २॥ सवलत २॥
- ( २२ ) लोक-कथा, पुस्तक २ रें ( शं. ग. दाते ) किं. १ रु. सभासदांस ॥॥=
- ( २३ ) संपूर्ण-भूषण ( रा. गो. काटे ) किं १॥ रु. सभासदांस १॥
- ( २४ ) रायगड राजधानी-वि. वा. जोशी किं.

## भारत-इतिहास-संशोधक-मंडळ-स्वीय-ग्रंथमाला.

\* अशा खूण केलेले ग्रंथ सुवईसरकारने प्राथमिक व दुय्यम शाळांच्या पुस्तकालयां-  
साठी मंजूर केले आहेत. + या खूणेच्या पुस्तकांच्या किंमती दुर्मिळ म्हणून दाढविल्या आहेत.

क्रमांक	किंमत रु.	क्रमांक	किंमत रु.
१ अहवाल ( शके १८३२ )	३	* १७ वार्षिक इतिवृत्त ( शके १८३८ )	३
२ " ( शके १८३३ )	५	१८ चतुर्थसंमेलनवृत्त ( शके १८३८ )	४
+३सुवंताविचार(रा.वि.का.राजवाडे)१०		* १९ राजवाडे-खंड-स्थलसूची (१८३९)	४
४ वार्षिक इतिवृत्त (शके १८३४)		* २० पंचमसंमेलनवृत्त. ( शके १८३९.)	३
५ मराठ्यांच्या इतिहासाची साधनें		२१ संशोधनसंग्रह ( १८३९ छा. आहे. )	
खंड १२(रा. राजवाडे) १८८		२२ चंद्रचूड-दफतरकला १	३
*६ प्रथमसंमेलनवृत्त(शके१८३५)४१२		२३ महाराष्ट्रसारस्वत( संपले )	
*७ वार्षिक इतिवृत्त (शके १८३६) ३		२४ षष्ठसंमेलनवृत्त ( १८४० )	४
*८ द्वितीयसंमेलनवृत्त (शके१८३६) ३		२५ सप्तमसंमेलनवृत्त ( १८४१ )	३
*९ वार्षिक इतिवृत्त (शके १८३६) ३		२६ संशोधकांची छोटी जंत्री	
*१० मराठ्यांच्या इतिहासाची साधनें		( रा. द. वि. आपटे )	४४
खं. २० (शिवकालीन घराणी)३		२७ प्रदर्शनपरिचय	४४
*११ वार्षिक इतिवृत्त ( शके १८३७)६		* २८ फारशी पत्रव्यवहार शूळ व भाषांतर	
*१२ तृतीयसंमेलनवृत्त (शके १८३७) ३		( कंपनी व पेशवे )	५
*१३ मुकुंद-महाभाष्य ( संस्कृत ) ८८		२९ फार्शी-मराठी- कोश	४
*१४ ग्रंथराज ( दासोपंत ) "	८८	३० शिवचरित्रसाहित्य खंड १ ला १८८	
*१५ स्फुट प्रकरणें भाग १ ला ८१२		३१ Historical Miscellany. १	
*१६ स्फुट प्रकरणें भाग २ रा ८१२		३२ पुरंदरे-दत्तर-भाग १ कृ. वा. पुरंदरे ४	
भा. इ. सं. मं. १८४२।४३		( छत्रपातिराजाराम ते पानिपत अखेर)	
१८४३।४४।४५।४६।४७।४८।४९।५०।५१		३३ शिवचरित्रसाहित्यखं. २ रा. ४	
प्रत्येकीं रु. ३		३४ दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची	
		साधनें खं. १ व २	

टीपः—ट. हं. व. बंगी व्ही. पी. वगैरे खर्च निराळा पडेल. घाऊक घेणारांस चांगलें  
कामिशन देऊं. माहितीपत्रक मागवा.



‘ त्रिशतसांवत्सरिक-शिवस्मारक-ग्रंथावली \* ’

अनुक्रम	पुस्तकाचें नांव	पृष्ठें	रु. आ.
१.	शिवकालीन-पत्र-सारसंग्रह खंड १ व खंड २	७५२	७-०
२.	×शिवराजी-निबंधावली	{ खंड १ कालविषयक ३२८ खंड २ चरित्रविषयक ४२० खंड ३ (वाढाव्याचा) कालविषयक २९६	३-८ ३-८ ३-८
३.	शिव-चरित्र-साहित्य ( अस्सल पत्रें )	{ पूर्व प्र. खंड १ १४० खंड २ ३०० खंड ३ ३००	१-८ ४-० ३-०
४.	Foreign Biographies of Shivaji. by Dr. Sen. PP. 492+97		१०-०
५.	सचित्र शिव-चरित्र, श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधि सं. औंधकृत, तीन खंड		५-०
६.	Shivaji Album by Dr. Balkishna, about 70 pictures. संपूर्ण भूषण ( प्रसिद्ध भूषणकर्तृचें समग्र काव्य ) Birth-date of Shivaji ( जन्मतिथीवद्दल साधार इंंग्रजींत चर्चा ) श्रीमंत औंधकर विरचित बाजाप्रभूवरील आख्यान.		२-० १-८ ०-१० ०-२
			४५-४

\* या यादीनें पाठीमागील सर्व याद्या रद्द केल्या आहेत.  
× कापडी बांधणीला प्रत्येकी चार आणे जास्त पडतील.